
	मा	त.	चा.	घ.	प.	न.	घ.	[illegible]	[illegible]	प.	प.	र.	ऽम	मा.	भा
३	१६	०१	श	[illegible]	१६	म	५५	१२	ब	११	५७	२९	१३	११	२७
३३	१२	०२	र	२६	१४	पू	६०	००	व	६	४६	३०	२०	१२	२८
३३	०९	०३	चं	२९	१२	पू	००	१२	शि	१६	५२	०	२१	१३	२९
३३	०५	०४	मं	३१	०३	उ	०४	०६	वि	१६	०३	०२	२२	१४	३०
३३	०१	०५	बु	३१	३४	ह	०६	११	सा	१८	१४	०३	२३	१५	३१
३२	५७	०६	बृ	३०	४६	चि	०८	१९	शु	११	२१	०४	२४	१६	०१
३२	५३	०७	शु	२८	४७	स्वा	०८	३३	शु	०७	३३	०५	२५	१७	०२
३२	५०	०८	श	२५	४३	वि	०७	३८	ब्र	०२	५२	०६	२६	१८	०३
३२	४६	०९	र	२१	४०	अनु	०५	४६	वै	५१	००	०७	२७	१९	०४
३२	४२	१०	चं	१६	४८	ज्ये	०३	०२	वि	४४	०५	०८	२८	२०	०५
३२	३८	११	मं	११	१८	पू	५५	४७	प्री	३६	४७	०९	२९	२१	०६
३२	३४	१२	बु	०५	५५	उ	५१	४०	आ	२९	१०	१०	३०	२२	०७
३२	३४	१३	बु	१९	१५	०	श्र	वम	०	०	०	०	०	०	०
३२	३०	१४	बृ	५३	०५	श्र	४७	२४	धौ	२१	६२	११	३१	२३	०८
३२	२५	१५	शु	४७	०	ध	४३	२१	शौ	१३	४६	१२	०१	२४	०९

म ५१।३८ऐ९७।१८ श्रावण शुद्धि ११ सं० १९९१

आश्ले १ ज्ञ: १४।४१ चन्द्र दर्शनम् २ [मधुस्त्रवा ३
आश्ले ४ रवि: २५।२८ पुष्ये १शुक्र ३४।१७ कन्येन्दु:१६।१०
म००।०७ उ ३१।०३ या पूर्वास्तज्ञ: ४५।०१ आश्ले २ज्ञ:
अदि ३ भौम:२८।३३तलेन्दु:३७।३६नाग ५ [११।२८चित्रां
मघा १ मंसिंहे२ऽर्क:५४।४२ मु०१५ [रि गुरु:२९।२
पुण्यकालोध २याम२८।४७उ५७।१५यावृश्चिकेन्द:५२।५२
आश्ले ४ ज्ञ:०२।१५ मेला चिन्तपुरनी होशियारपुर
मघा ९ सिंहेज्ञ:५४।१६ पुष्ये ३शुक्र ०५।५३ धनुषीन्दु:३।२
म४४।२३ यामघार२वि:२२।५० अदि४ कर्कभौम ३८।२२
म११।१८ या मघार२ज्ञ:४७।३८ पुष्ये ४ शुक्र४८।३४श्रवे*
मकरेन्दु: ९।४५ पवित्रारोपणम् १२
*२राहुपूष्ये४केतु३९।५६पविजा११
म ५३।०५ उमघार२ज्ञ:३ रवि:४९।४४ मघा ३ ज्ञ:३८।४३
म२०।४ याता.मा.कुम्भेन्दु: १५।२२ ऋषि तर्पणी १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०२	०३	०५	०३	०९	०९	०३
०१	२८	२७	२७	०१	२९	१६	१६
४७	४४	१८	२४	३६	१२	४९	४९
२१	०९	०७	५२	२८	५०	०६	०६
५७	३८	०	१०	७२	४०	०३	०३
३८	४४	४४	५७	४५	४७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०३	०४	०५	०३	०९	०९	०३
०७	०२	०८	२८	१६	२८	१६	१६
३६	४८	४१	२७	५८	४४	३०	३०
२७	०५	२८	०४	२२	५८	०१	०१
५७	३१	०	१०	७३	०५	०३	०३
५०	४४	०	५७	२४	४४	११	११



बा,८।३०।५३।२९ दि १६।१२
मिश्र४६।१२कुं १५


दि	मा	त.	वा	घ	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ज.	सु.	ऽग	भा
३२	२०	०१	श	४१	२७	श	०९	३८	ऽग	०६	१७	१२	०२	२५	१०
३२	१५	०२	र	३६	२१	पू	३६	२८	धृ	५२	३१	१४	०३	२६	११
३२	१०	०३	चं	३२	०२	उ	३४	०८	शू	४६	३१	१५	०४	२७	१२
३२	०५	०४		२८	३४	रे	३२	३२	ग	४१	१९	१६	०५	२८	१३
३२	०१	०५	बृ	२६	१०	अ	३२	००	बृ	३६	५४	१७	०६	२९	१४
३१	५६	०६	बृ	२४	५७	भ	३२	४०	व	३३	६०	१८	०७	३०	१५
३१	५१	०७	शु	२५	०१	कृ	३४	३६	व्या	३१	०६	१९	०८	३१	१६
३१	४६	०८	श	२६	२५	र	३७	५०	ह	२२	४५	२०	०९	०१	१७
३१	४१	०९	र	२८	५७	म	४२	०९	व	२९	१४	२१	१०	०२	१८
३१	३६	१०	चं	३२	३८	पू	४७	२१	सि	२२	०८	२२	११	०३	१९
३१	३१	११	म	३८	०६	पू	५३	३७	व्य	३०	३८	२३	१२	०४	२०
३१	२७	१२	बु	४२	०८	उ	६०	००	व	३२	०५	२४	१३	०५	२१
३१	२२	१३	बृ	४७	१४	उ	००	०१	प	३३	३८	२५	१४	०६	२२
३१	१७	१४	शु	५२	०१	ह	०६	३२	वा	३५	०१	२६	१५	०७	२३
३१	१२	३०	श	५६	०९	म	१२	६०	सि	३५	५७	२७	१६	०८	२४

मु ५९।१८ भाद्रपद वदि: १२ सं० १९९१

पुष्य १ भौम:३५।३८ मघा ४ ज्ञ: २९।०८
मीनेन्दु: २२।१६ [११।१६ आश्ले २शुक्र १४।५१ कजलीह
म०४।११ उ ३२।०२या.मघा. ४ रवि: १७।०८पूफा १ज्ञ:
मेषेन्दु: ३२।३२
पूफा२ज्ञ, ०९।२४ आश्ले ३ शुक्र.५८।२६ चन्दन ६ हल ६
म२४।५७उ.५४।५८यापफा१रवि ४४।२१पूफा३ज्ञ: ५९।३२
पुष्ये २ भौम: ०५।५१ कृष्णज्यात [शतला७
पूफा ४ ज्ञ: ४१।२० आश्ले४ शुक्र:४२।२०९जन्म८व्रतम्
चित्रां३तुलेगुरु:०४।१४ मिथुनेन्दु:०१।५९ गुग्गा ९
म००।४७उ३२। ३२या. पूफा२रवि: १०।५७उफा१ज्ञ:४१।२३
मघा १सिंहेशुक्र: २५।१६ कर्केन्दु:३७।०७ अजा ११ व्रतसर्वे
पुष्ये ३ भौम: १२।१८।उफा२क.यायांज्ञ:३४।३गोवत्सा १२
म४७।१४उपूफा३रवि:३७।१०
म१९ ३१याउफा३ज्ञ:२५।४७मघा२शुक्र:०८।०५सिंहेन्दु:
६।३२ कुशोत्पाटकी ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०३	०४	०५	०३	०९	०९	०३
१५	०७	२३	२९	२६	२८	१६	१६
१६	४४	१३	५६	४४	०९	०४	०४
४१	०१	११	३९	४६	३९	३६	३६
५७	३८	०	१०	७३	०४	०३	०३
५७	२४	०७	५७	५८	४९	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०३	०५	०६	०४	०९	०९	०३
२०	१२	०५	०१	०५	२७	१५	१५
०३	२०	४२	१८	१९	३६	४२	४२
४१	२२	५२	१४	१५	५४	२०	२०
५८	३८	०	११	७३	०४	०३	०३
१७	२४	४	५१	५८	४९	११	११



बा, ८।३०।५३।४४दि१५।३६
मिश्र४५।३६कुं ३०


दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	सु	सि	भा
३१	०७	०१	र	५९	१४	पू	१७	४५	सा	३६	१०	२८	१७	०९	२५
३१	०२	०२	चं	६०	००	उ	२१	५४	शु	३५	२८	२९	१८	१०	२६
३०	५८	०२	म	०१	१३	ह	२४	५८	शु	३३	५१	०१	१९	११	२७
३०	५३	०३	बु	०१	५१	चि	२६	४१	ब्र	३१	१३	०२	२०	१२	२८
३०	४८	०४	बृ	०१	१०	स्वा	२७	१४	ऐ	२७	३६	०३	२१	१३	२९
३०	४८	०५	बृ	५९	१८	अ	रम्	००	००	००	००	००	००	००	००
३०	४३	०६	शु	५६	१९	बि	२६	३३	वैं	२२	५८	०४	२२	१४	३०
३०	३९	०७	श	५२	२४	नु	२४	५०	बि	१७	२८	०५	२३	१५	३१
३०	३४	०८	र	४७	३६	ज्ये	२२	१९	प्री	११	१९	०६	२४	१६	०१
३०	२९	०९	चं	४२	१२	मू	१९	०१	आ	०४	२८	०७	२५	१७	०२
३०	२४	१०	म	३६	२१	पू	१५	१५	शो	४९	३३	०८	२६	१८	०३
३०	१६	११	ब	३०	१८	उ	११	०८	ऽगं	४१	४८	०९	२७	१९	०४
३०	१४	१२	बृ	२४	११	श्र	०६	५१	वृ	३४	०१	१०	२८	२०	०५
३०	०९	१३	शु	१८	११	ध	०२	४७	ध्र	२६	२५	११	२९	२१	०६
३०	०५	१४	श	१२	४०	पू	५५	३९	शू	१९	०४	१२	३०	२२	०७
३०	००	१५	र	०७	३६	उ	५२	०३	ग	१२	१४	१३	३१	२३	०८

श५०।५८ सौ ५७।१० भाद्रपद शुद्धि १३ सं १९९१

उफा४ज्ञ:१७।३१मघा६शुक्र:५१।०६कन्येन्दुः ३६।४७
पूफां४रवि:३।११पुष्ये४भौम:१८।४६ चन्द्र दर्शन २
हस्ते१ज्ञ:१२।५४ तुलेन्दु:५५।४९ सीमतकम्
भ३१।३० उमघा ४ शुक्र:३३।५८पत्थ२४
भ०१।१०याउफा१ रवि२८।४१ हस्ते२ ज्ञ:१०।३४ऋषि५
वृश्चिकेन्दु:११।४४सूर्य्य६ हस्ते ३ज्ञ:८।१०पूफां१शुक्र:१६।५०
भ५२।२४उ आश्ले१भौम:३९।१६पश्चिम दयज्ञ:५३।३७
भ२०।२०याउफां२सकन्यायामर्क:५५।७मु३०धनुषेन्दु२२।११
पुण्य२यामयाव हस्ते:४ज्ञ:६।५८ पूफां२शुक्र:५९।४२
यम्पादयमगस्त्य: ५३:१०चित्रा४गुरु:५२।५२ मकरेन्दु:
भ०३।१९उ३०।१८वाचित्रा१ज्ञ:१०।३३पद्मा ११ [२९।१३
उफां३रवि:१८:६आश्ले२भौम:५३:१८पूफां३ शुक्र :४१।२१
चित्रा२ज्ञ:१८.१२ कुम्भेन्दु:३४।५१वामन १२
भ१२।४०उ४०।८यामीनेन्दु:४१।२९अनंत१४यत्यन्नमृपितृपक्षा
न:मामीज्ञान५४।४१पुफां४रवि:४२।१४चित्रा३तुलेज्ञ २१।५९

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०३	०५	०६	०४	०९	०९	०३
२९	१७	१९	०२	१५	२७	१५	१५
५१	२१	२३	५४	०८	०४	१६	१६
०३	१८	४४	४९	१६	३८	५५	५५
५८	३७	०	१२	७३	०३	०३	०३
३७	५२	०७	४६	५८	५२	११	१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०३	०६	०६	०५	०९	०९	०३
०६	२१	००	०४	२३	२६	१४	१४
४१	५०	१९	२१	४६	४५	५४	५४
४३	५८	४५	५४	५५	५४	३९	३९
५८	३७	५५	१३	७३	५२	०३	०३
४८	३२	५५	५०	५८	५५	११	११



वा. ८।३०।५३।५९दि१५।०
मिश्र ४५।००कुं १५

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ज	भी	नि	प्र
२९	५५	०१	चं	०३	१९	रे	५१	१६	बृ	०६	०३	१४	०१	२४	०९
२९	५५	०२	चं	५९	५३	००अ	बग	०		००	००	००	००	००	००
२९	५०	०३	म	५७	३२	अ	५०	३१	धु	००	३२	१५	०२	२५	१०
२९	४५	०४	बु	५६	२१	भ	५०	५५	ह	५२	०६	१६	०३	२६	११
२९	४०	०५	बृ	५६	२६	कृ	५२	३३	व्र	४९	२३	१७	०४	२७	१२
२९	३५	०६	शु	५७	५३	रो	५५	२९	सि	४७	३८	१८	०५	२८	१३
२९	३०	०७	श	६०	००	मृ	५९	२९	व्य	४६	५१	१९	०६	२९	१४
२९	२६	०७	र	००	२७		६०	००	व	४६	५९	२०	०७	३०	१५
२९	२१	०८	चं	०४	१२	प्र	०४	४३	प	४७	४८	२१	०८	०१	१६
२९	१६	०९	म	०८	४३	पु	१०	३९	शि	४९	०५	२२	०९	०२	१७
२९	११	१०	बु	१३	५१	पु	१७	०५	सि	५०	३५	२३	१०	०३	१८
२९	०६	११	बृ	१९	०१	श्ले	२३	३५	सा	५१	५८	२४	११	०४	१९
२८	०१	१२	शु	२३	५२	म	२९	४५	शु	५२	५६	२५	१२	०५	२०
२८	५६	१३	श	२८	०७	पू	३५	१०	शु	५३	१७	२६	१३	०६	२१
२८	५१	१४	र	३१	२३	उ	३१	३८	ब्र	५२	४४	२७	१४	०७	२२
२८	४७	३०	चं	३३	२५	ह	४३	५५	ऐ	५१	२४	२८	१५	०८	२३


व्या ५५।५१ आश्विन वदि: १४ सवत् १९९१

मेपेन्दु:५१।१६

भ२८४२उ५७।३२याचित्रा४ज्ञ.४५।१८घनि१प्र शनि२९।४८
आशले३भौम: ०७।१९उफां१शुक्र:०५।०४ गणेश४
हस्ते १रवि:०६।०६वृषेन्दु:०६।१६
भ५७।५३उपस्वाता१ज्ञ१६।५४उफां२ कन्यायांशुक्र: ४६।३९
भ२९।१०यामिथुनेन्दु २७।२९
हस्ते २रवि: २९।१९स्वात्या२ज्ञ:५९।२५ महालक्ष्मी८व्रतम्
आशले४भौम:५१।५५उफाशुक्र:२८।५३ककेन्दु:५४।१०
भ४१[१७उ
भ१३।५१याहस्ते३रवि:५१।५९
स्वात्यां३ज्ञ:३७।३६स्वात्या०१गुरू:१४।३५सिंहेन्दु:२३।३५
[इन्दिरा ११
भ२८।०७उ५९।४७ याहस्ते१शुक्र: ५१ २२कन्येन्दु: ५१ १७
हस्ते४रवि:१४।०९मघा१ सिंहेभौम: २४।१०
सोमावती ३०गजच्छाया ३० पितृविसर्जन

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०३	०६	०६	०५	०९	०९	०३
१४	२६	१०	०६	०३	२६	१४	१४
३३	३५	५३	०५	३९	१९	२९	२९
२७	३१	३६	५१	२७	०१	१४	१४
५९	३६	७१	१३	७३	०५	०३	०३
०६	५९	०४	४०	५८	५७	११	११

सू	म	बु	बृ	शु	म	रा	के
०५	०४	०६	०६	०५	०९	०९	०३
२१	००	१७	०७	१२	२६	१५	१५
२८	४९	१९	४५	२०	०४	०६	०६
१०	२५	३६	२३	०२	५७	५८	५८
५९	३६	३९	१२	७४	०१	०३	०३
२६	५९	२०	५०	३६	५७	११	११



वा, ८।३०।५४।११दि, १४।२
मिश्र ४४।२३ कुं ३


ति.	वा.	घ	प	न	घ	प	यो	घ	र	ज	मी	.	अ
०१		२४	४८	चि	४५	०२	वं	४८	५३	२९	१६	०९	२४
०२	बृ	३३	५	स्वा	४५	५०	वी	४५	२४	३०	१७	१०	२५
०३	बु	१५	०४	वि	४५	२८	प्री	४०	२५	०१	१८	११	२६
०४	शु	८५	०७	अनु	४६	५८	आ	३५	३५	०२	१९	१२	२७
०५	श	२५	०५	ज्ये	४१	४२	सौ	२९	३२	०३	२०	१३	२८
०६	र	२०	२५	मू	३८	३४	शो	२	३८	०४	२१	१४	२९
०७	च	१५	५०	पू	३४	५६	अ	१५	३३	०५	२२	१५	३०
०८	म	०९	१९	उ	३०	५२	सु	०७	५६	०६	२३	१६	३१
०९	बु	०३	२१	श्र	२८	३८	धृ	००	१०	०७	२४	१७	०१
१०	बृ	५७	१७	अ	वम	००	००	००	००	००	००	००	००
११	बृ	५१	२२	ध	२२	३०	ग	४४	३४	०८	२५	१८	०२
१२	शु	४५	५१	श	१८	३	वृ	३७	०६	०९	२६	१९	०३
१३	र	४०	२०	पू	१५	०८	ध्रु	३०	०१	१०	२७	२०	०४
१४	र	२६	२९	उ	१२	१९	व्या	२३	३६	११	२८	२१	०५
१५	चं	३३	१९	रे	१०	२३	ह	१७	४५	१२	२९	२२	०६

सू ५२।१६ आश्विन शुदि १५ सं० १९९१

स्वात्या४ज: ४३।५८ हस्ते २ शक्र:३२।३९ तुलेन्दु १४।००३
चित्रा १ रवि:३५।३२पश्चिमास्तंगुरे: ३४।३२ निवरात्रमा
वृश्चकेन्दु: ३०।३४ जब ७
म००।२३उ२८।५७यामरमौं५७।२० हस्ते३मुक:१३।०४
चित्रा२रबि,५६।५५पूर्वास्तशुक्र ९ ५५ धनुषान्द:४१।४२
हस्ते ४ शुक्र.५३।२९ सरस्वत्यावाहनम
म१५ ०५उ४२।१२यास्वात्या४वर्क.ज:२८,५३मकरेन्द:२८।५५
दुर्गा८वलिदायम्
चित्रा ३ सैंतुक ऽकं:२०।२६ चि१शु ३३५३ कुम्भेन्द ५४ ३४
विजय १०
म२४।१९उ ५१।२२याश्चा३भौव,३०।२७पश्चिमास्तज:५७।२
स्वात्तां२गुरु:३४।०१ वेष्णवानाबरतम ११
चित्रा ४ रवि: ३९।३० चित्रा२ शुक्र:१४।४७ मीनेन्दु:०१।००
म३६।३९ उवाराहजयन्ती १४ [मेषेन्दु १०।२३
म४.५९याचित्रा ३तुलेशुक्र५५।००धनि१ मार्गीशनि:१३।४३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०४	०६	०६	०५	०९	०९	०३
२९	०५	१९	९	२	२५	१३	१३
२४	३५	४०	२१	१८	५८	४१	४१
२४	२२	२०	१८	०१	१६	३३	३३
५९	२६	०८	१३	७४	००	०३	०३
३८	२७	१५	४०	३३	०२	११	११

सू	मं	बु	शु	श	र	व	के
०६	०४	०६	०६	०५	०९	०९	०३
०५	०९	१७	१०	२९	२५	१३	१३
२३	०७	१०	३९	४६	५४	२२	२२
०६	२७	४८	२८	३७	३९	२८	२८
५९	३५	४६	१३	७५	००	०३	०३
५०	३१	१९	४०	०७	०२	११	११



वा.८।३०।५४।२६दि १४।१९
मिश्र४४।१९कुं १५


ता.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प	रज	मा	अ	द
३४	०१	म	३१	०२	अ	०९	१९	व	१२	४८	१३	३०	२३	०७
३०	०२	बु	२९	५८	भ	०९	२५	से	०८	४२	१४	०१	२४	०८
२६	०३	बृ	३०	०९	कृ	१०	४४	व्य	०५	३५	१५	०२	२५	०९
२२	०४	शु	३१	४२	रो	१३	१९	व	०३	२९	१७	०३	२६	१०
१८	०५	श	३४	२२	मृ	१७	०७	प	०२	२५	१७	०४	२७	११
१४	०६	र	३८	१२	आ	२२	०४	शि	०२	११	१८	०५	२८	१२
१०	०७	चं	४३	५१	पु	२७	४७	सि	०२	४५	१९	०६	२९	१३
०६	०८	मं	४४	०८	पु	३४	०८	व	०३	५०	२०	०७	३०	१४
०२	०९	बु	५५	११	म	४०	४२	ग	०५	१६	२१	०८	३१	१५
५८	१०	बृ	५८	१६	म	४६	५८	शु	०६	३८	२२	०९	०१	१६
५४	११	शु	६०	००	पू	५२	३६	ब्र	०७	४१	२३	१०	०२	१७
२६ ५०	११	श	०२	३४	उ	५७	१७	ऐ	०८	११	२४	११	०३	१८
२६ ४६	१२	र	०५	४७	ह	६०	००	वै	०७	४४	२५	१२	०४	१९
२६ ४०	१३	च	०७	५६	ह	००	५५	वि	०६	३६	२६	१३	५०	२०
२५ ३८	१४	म	०८	१३	चि	०३	१८	प्री	०४	४२	२७	१४	०६	२१
२६ ३८	३०	बु	०८	१३	स्वा	४०	२	आ	०१	०६	२८	१५	०७	२२

कार्तिक वदि १६ स० १९९१

स्वात्या १ रवि, ५९।५९ अ १ राहु पुष्यी ३ केतु ३०।४८
ती. मा. अकरव०९।५८ मघा४ भौम:१३।०५वृषेंदु:२४।४४।
म००।०३उ३०।०९ याचित्र.४शुक्र.३२।१० गणेश४करक४
मिथुनेन्दु. ४५।०३
स्वात्यां२ रवि. १९३९ स्वात्यां२प्र.ज.२८।४७
म३८।१२ उस्वात्यां१ शुक्र. ०९।२०
म११।०१याकर्केन्दु ११।२१
स्वात्यां३गोव.३९।०९ पूफा १भौम.०२।२८स्वात्यां२शुक्र.४६।
स्वात्यां १ प्र.ज.४९।३९सिंहेन्दु.४०।४२ १९ बहोई ८
म २५।४७उ५८।१६या नवम्बर ३०
स्वात्य ४रवि ५८स्वात्या३ शुक्र:२८।३२
कन्येन्दु.०८।४८रमा ११वरम् धन १३
पूफा २ भौम. ५२।४० पूर्वोदज ०२ ३६ स्वात्यां३गक.०४।२६
म ०७।५६उ३८।१९ यास्वात्या४शुक्र.१०३४तुलेन्दु.३२।०६
विशा१रवि. १६।४६ नरक१४महालक्ष्मी पुजनदीपमालिका३०
स्वात्या१मर्ग.ज.२९।४१विशा१शुक्र.५२।३७वृश्चिकेन्दु.४९।१८

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०४	०६	०६	०६	०९	०९	०३
१३	१३	१०	१२	०९	२५	१२	१२
२३	४४	५१	२४	५६	५६	५७	५७
२७	०४	०२	२०	१९	५९	०२	०२
६०	३५	४६	१३	३५	००	०३	०३
०९	०९	१९	४०	०७	५५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०४	०६	०६	०६	०९	०९	०३
२१	१८	०७	१४	१९	२६	१२	१२
२५	१८	५२	०९	४८	०७	३१	३१
१४	०८	५५	५१	१९	२६	३६	३६
६०	३४	०१	१३	७५	०७	०३	०३
१२	०२	५४	४०	०७	५५	११	११



वा.८।३०।५४।३१ दि १७।३५
मिश्र४७।३५ कुं १५


दि	मा	ति	बा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	इंग्र	अं	न	क
२६	३०	०१	बृ	०६	३०	वि	०४	१६	शा	५१	४८	२९	१६	०८	२३
२६	२६	०२	शु	०३	४१	ऽनु	०२	०२	ऽग	४५	५१	०१	१७	०९	२४
२६	२६	०३	शु	५९	५४	००अ		बम	००	००	००	००	००	००	००
२६	२२	०४	श	५१	१५	ज्ये	००	५८	म	३९	११	०२	१८	१०	२५
२६	२८	०५	र	५०	००	प	५४	२६	धृ	३२	१०	०३	१३	११	२६
२६	१४	०६	चं	४४	१७	उ	५०	२८	शू	२४	३६	०४	२०	१२	२७
२६	१०	०७	मं	३८	[illegible]२	श्र	४६	१८	ग	२६	४९	०५	२१	१३	२८
२६	०६	०८	बु	३२	२५	ध	४२	०६	बृ	०८	१४	०६	२२	१४	२९
२६	०२	०९	बृ	२६	३५	श	३८	०६	ध्रु	०१	०५	०७	२३	१५	३०
२५	५८	१०	शु	२१	०८	पू	३४	३१	ह	४६	१३	०८	२४	१६	०१
२५	५४	११	श	१६	२५	उ	३१	२८	वि	३९	२९	०९	२५	१७	०२
२५	५०	१२	र	१[illegible]	०८	रे	२९	२२	म	३३	२५	१०	२६	१८	०३
२५	४६	१३	चं	०८	२५	अ	२८	०३	हा	२८	०	११	२७	१९	०४
२५	४२	१४	मं	०६	४२	भ	२७	५२	व	२३	४१	१२	२८	२०	०५
२५	३८	१५	बु	०५	४५	कृ	२८	५०	प	२०	१३	१३	२९	२१	०६

मूल५८।०० व्य५३।२८ कार्तिक शुदि: १७ संवत्१९९१

चन्द्रदर्शी । म् २अन्नकूट१गोवर्धनपूजा १
विशा२रवि:३५।२७यम२भ्रतृ २टिक्का

भ२२७।३४उ५५।१५यापूर्फा३भौम:४२।५५विशा२ धनुषेन्दु:
पूर्वोदयं गुरु:१२।३७ [००।५८
विशा३रवि:५३।३६ मकरेन्दु: ०८।२६
भ३८।२२ उस्वत्यां२ज्ञ:५२।४९विशा३ शुक्र;१२।०७
भ०५।२३याकुम्भेन्दु:१४।१२गोपा८
विशा४वृश्चिकेशुक्र:५०।२४पविकमा९कूष्मांड़दानम्[२०।२५
भ४८।२१उविशा४सवृश्चिकेऽर्क:१३।९मु३० पुण्यम् मीनेन्दु:
भ१६।१५यास्वात्यां३ज्ञ:३६।०२हरिप्रबोधिनी ११भेलापुष्करराज
अनुशुक्र:३०।१०मेषेन्दु:२९।३२
अनु१रवि: २९।०४स्वात्या४गुरु:२२।२३ बैकुण्ठ१४
भ०६।४२उ३६ १३यावृषेन्दु:४३।०६सत्यव्रतम्
स्वात्या४ज्ञ:१६।४९ अनु२शुक्र:०८।२९ टुकरी १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०४	०६	०६	०६	०९	०९	०३
२८	२२	१०	१५	२८	२६	१२	१२
२९	११	३०	४२	३४	२३	०९	०९
३७	४२	५१	२२	४१	३६	२१	२१
६०	३३	४१	१३	७४	०१	०३	०३
३६	२९	२८	५०	०७	५२	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०४	०६	०६	०७	०९	०९	०३
०५	२६	१७	१७	०७	२६	११	११
३४	००	०४	१२	२३	३५	४७	४७
४२	०४	५१	०६	३७	३९	०६	०६
६०	३२	७०	१३	७५	०२	०३	०३
५०	२२	०९	४०	०७	५१	११	११

बा,८।३०।५४।५८ दि १३।१९दि१
मिश्र४३।१९कु १५

दि	मा	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	शा	ऽक	नव	मा
२५	३४	०१	बु	०६	०६	रा	३१	०७	शि	१७	४५	१४	३०	२२	०७
२५	३०	०२	शु	०७	४६	मृ	३४	४०	सि	१६	१८	१५	०१	२३	०८
२५	८	०३	श	१०	३४	आ	३९	१९	मा	१५	४३	१६	०२	२४	०९
२५	२६	०४		१४	३३	पु	४४	५४	शु	१६	००	१७	०३	२५	१०
२५	२५	०५	च	१९	२९	पु	५१	०७	शु	१६	५४	१८	०४	२६	११
२५	२३	०६	.	२४	३७	श्ले	५७	३[illegible]	ब्र	१८	०९	१९	०५	२७	१२
२५	२१	०७	बु	२९	५९	म	६०	००	ऐं	१९	३२	२०	०६	२८	१३
२५	२०	०८	बृ	३४	५६	म	०४	०१	वैं	२०	३७	२१	०७	२९	१४
२५	१८	०९	शु	३९	१५	पू	०३	५२	वि	२१	१६	२२	०८	३०	१५
२५	१६	१०	श	४२	२९	उ	१४	५०	प्री	२१	११	२३	०९	०१	१६
२५	१५	११	र	४४	३९	ह	१८	४१	आ	२०	१३	२४	१०	०२	१७
२५	१३	१२	चं	४५	२३	चि	२१	२४	सौ	१८	१७	२५	११	०३	१८
२५	११	१३	म	४४	५४	स्वा	२२	४९	शो	१५	२२	२६	१२	०४	१९
२५	१०	१४	बु	४३	१२	वि	२३	००	ऽग	११	०७	२७	१३	०५	२०
२५	०८	३०	बृ	४०	२५	ऽनु	२२	०३	सु	०६	३३	२८	१४	०६	२१

मार्गशीर्ष वदि: १८ संवत् १९९१

अनु२रवि:४६।११ पूर्फा१भौम:५७।२१सीमन्तकम्
भ२९।१० उता म।कौस ६।२६ अनु३शुक्र: मिथुनेन्दु:२।५६
भ१०।३४ याविशा१ज्ञ: गणेश४
कर्कन्दु:२८।३१


अनु३रवि: ०३।१२ विशा२ज्ञ:अनु४ शुक्र: २५।११
भ२४।३७ उ५७।१८यासिंहेन्दु: ५७।३९

अनु४रवि:१९।५७ उफां २ कन्यायामभौम:१७।५७
कन्येन्दु:२६।०६

भ१०।५२उ४२।२९याविशा४वृश्चिकेज्ञ:२२।४४ दिसंबर३१
ज्येष्ट१रवि:३६ २२तुलेन्दु:५०।०२ सीमन्तकमुत्पन्ना
अनु१ज्ञ:२९।१२

भ४४ ५४उविशा१ रु:५२।१२ज्येष्टा३शुक्र:२०।४६
भ१४।०३याज्येष्टारवि: ५२।३८उफां।३भौम:वृश्चिकेन्दु:७।५८
पूर्वास्तंज्ञ: ५९।०० ज्येष्टां ।४शुक्र: ५९।२३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०५	०६	०६	०७	०९	०९	०३
१३	००	२७	१८	१७	२७	११	११
४२	१३	३६	५६	२८	०५	२१	२१
१७	०६	२४	१२	५९	५९	४०	०४
६१	३१	८६	१३	७५	०३	०३	०३
०१	४८	०६	४०	०७	४८	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०५	०७	०६	०७	०९	०९	०३
२०	०३	०८	२०	२६	२७	१०	१०
४९	५०	२२	२३	१८	३६	५९	५९
५८	०७	३९	२९	५७	१७	२५	२५
६१	३०	९८	१२	७५	०३	०३	०३
१०	४२	५१	४६	०७	४८	११	११

बा, ८।३०।५५।१३दि१२।३४
मिश्र४२।३४कु ३०

	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	शा	की	दि	मा
	०६	०१	शु	३६	३७	ज्ये	२०	०८	धृ	००	५५	२९	१५	०७	२२
	०५	०२	श	३२	०२	मू	१७	२२	ग	४७	३४	३०	१६	०८	२३
	०३	०३	र	२६	५०	पू	१३	५७	वृ	४०	०५	०१	१७	०९	२४
	०१	०४	च	२१	१३	उ	१०	०३	ध्रु	३२	१२	०२	१८	१०	२५
	००	०५	मं	१५	२१	श्र	०५	५६	व्या	२४	२६	०३	१९	११	२६
४	५८	०६	बु	०९	२८	ध	०१	४२	ह	१६	३४	०४	२०	१२	२७
४	५६	०७	बृ	०३	४४	प	५३	०५	व	०८	४८	०५	२१	१३	२८
४	५६	०८	बृ	५८	२४	०	अ	वम	०	००	००	००	००	००	००
४	५५	०९	शु	५३	३६	उ	५०	४८	सि	०१	२३	०६	२२	१४	२९
४	५३	१०	श	४९	३७	रे	४८	२८	व	४८	०७	०७	२३	१५	०१
४	५१	११	र	४६	३१	अ	४६	५७	प	४२	३१	०८	२४	१६	०२
४	५०	१२	च	४४	२८	भ	४६	३०	शि	३७	४४	०९	२५	१७	०३
४	४८	१३	मं	४३	३८	कृ	४७	१५	सि	३३	५३	१०	२६	१८	०४
२४	४६	१४		४४	०६	रो	४९	१५	सा	३१	०३	११	२७	१९	०५
२४	४४	१५	बृ	४५	५७	मृ	५२	३२	शु	२९	१३	१२	२८	२०	०६

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	रम	को	दि	पा
२४	४३	०१	शु	४८	५२	आ	५६	२८	शु	२८	१९	१३	२९	२१	०७
२४	४०	०२	श	४२	५८	पु	६०	००	ब्र	२८	१८	१४	३०	२२	०८
२४	४१	०३	र	५७	४९	पु	०२	२३	ऐं	२८	५९	१५	०१	२३	०९
२४	४३	०४	चं	६०	००	पु	०८	३०	वै	३०	११	१६	०२	२४	१०
२४	४५	०४	मं	०३	१२	श्ले	१५	०१	वि	३१	३३	१७	०३	२५	११
२४	४६	०५	बु	०८	३५	म	२१	२१	प्री	३२	४९	१८	०४	२६	१२
२४	४८	०६	बृ	१३	३५	पू	२७	३१	आ	३३	४०	१९	०५	२७	१३
२४	५०	०७	शु	१७	५१	उ	३२	४७	सौ	३३	५३	२०	०६	२८	१४
२४	५१	०८	श	२१	०२	ह	३६	५६	शो	३३	१३	२१	०७	२९	१५
२४	५३	०९	र	२३	०६	चि	३९	५९	अ	३१	४०	२२	०८	३०	१६
२४	५५	१०	चं	२३	४८	स्वा	४१	४४	सु	२९	०१	२३	०९	३१	१७
२४	५६	११	मं	२३	११	वि	४२	१६	धृ	२५	४४	२४	१०	०१	१८
२४	५८	१२	बु	[illegible]	२१	अनु	४१	३६	शू	२१	०८	२५	११	०२	१९
२५	००	१३	बृ	१८	२९	ज्ये	३९	[illegible]	ग	१५	४७	२६	१२	०३	२०
२५	०१	१४	शु	१४	३८		३७	२३	वृ	०९	४१	[illegible]	१३	०४	२१
२५	०३	१५		१०	००	पू	३४	०८	ध्रु	०२	५५	२८	१४	०५	२२

न ५७।२८शूल५४।३३व्य५४।२५मार्गशीर्षशुदि१९सं१९९१

अनु२ज्ञ: ४१ ३९ धनेन्दु:२०।०८
चन्द्र दर्शनम् २
म५४।१ उप, ज्येष्ठा३ रवि: ८।४३अनु४ज्ञ:४३।०३ मूले१
म२१।१३ या [धनुषि शुक्र:३९।८मकरेन्दु:२७।५८
ज्येष्ठा१ज्ञ:४२।१५कुम्भेन्दु:२३।४९सीमन्तकम्षष्ठ्यानाग५
ज्येष्ठा४रवि:२४।४१उफा४भौम:२०।४२मूले२शुक्र: १७।४८
म३।४४उ३१ ०४ या ज्येष्ठा२ज्ञ:४१।३५मीनेन्दु:३९।५२

मूले३शुक्र:५७।०१
मूले१सधनुष्यर्क:४१।४९मु३०पुण्यमब्दान्होत्तरम्मेषेन्दु:४८।२
म१८।०४उ४६।३१ यामोक्षदा ११व्रतसर्वेषाम्
ज्येष्ठा४ज्ञ:३४।०४मूले४शुक्र:३३।४३
मूले २ रवि: ५६।०१ वृषेन्दु:०१।४१
म४४।६उप,हस्ते १भौम:१२।३२ मूले१धनुषिज्ञ:२८५५
म१५।०१या पूषा१शुक्र:१०।२४मिथुनेन्दु:२०।५३दत्तात्रेयोत्प

व्या ५५।३८ पौष वदि: २० स० १९९१

मूल २ ज्ञ:२२।१० विशा २ गुरु:२८।१२
ता।म।ज८।२४।५२मूले३रवि:११।२९पूषा२शुक्र:४८।४०कर्केन्दु
म२५।२३उ५७।४९ या मूले२ज्ञ:१५।२५ [:४६।०२
गणेश ४ [सिंहेन्दु:१५।१
मूले४रवि २६।५५मूले४ज्ञ:०८।४०पूषा३शुक्र:२६।५८उषा४
हस्त २भौम: ३१।४९ पश्चिमादयशुक्र:०९।२१*[राहु:पुष्ये
म १३।३५उ४५।४३ या पूषा १ ज्ञ:०३।०७कन्येन्दु:४३।५०
पूषा १ रवि:४२।३१ पूषा २ज्ञ: ५८।४१ पूषा४शुक्र:०५।१२

म ५३।२७ उ पूषा ३ज्ञ:५६।१९ उषा१शुक्र:४३।२७तुलेन्दु:
म २३ ४८ या पूषा २ रवि.५७।४६ [०८।२७
पूषा ४ज्ञ:५२।३८वृश्चिकेन्दु:२७।०८सफल ११ व्रतसर्वेषाम्
उषा २मकरेशुक्र:२२।०० [जनवरी ३१ सन् १९३५:सवी
म२८।२९उ४६।३३याहस्ते ३भौमा:२३।०६उषा ज्ञ:४९।०६
पूषा३रवि:१३।०९ [धनिष्ठा३कुम्भेशनि:००।०४धनेन्दु३९।५५
उषा२मकरज्ञ.४७।३९उषा३शुक्र:००।३३मकरेन्दु: ४८।११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०५	०७	०६	०८	०९	०९	०३
२७	०७	२०	२२	०५	२८	१०	१०
५८	१९	०१	३७	०५	०३	३७	३७
३४	३४	३४	४१	५८	४३	१०	१०
६१	२९	०	१२	७५	०५	०३	०३
१३	०२	५७	४६	४१	४२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०५	०८	०६	०८	०९	०९	०३
०५	१०	०२	२३	१४	२८	१०	१०
०७	४०	०९	१०	००	४०	१४	१४
५३	०३	४१	५३	२१	४६	५५	५५
६१	२६	०	११	७५	०५	०३	०३
२२	४५	५७	५६	४१	४३	११	११

बा०८।२०।५२।२७दि १२।२२
मिश्र४२।२२ कु १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०५	०८	०६	०८	०९	०९	०३
१४	१४	१७	२४	२५	२९	०९	०९
२०	४४	५४	५१	२३	३३	४६	४६
२८	५४	५६	३६	००	३३	१८	१८
३१	२६	०	११	७५	०६	०३	०३
२६	४५	४७	०१	४१	४०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०५	०८	०६	०९	१०	०६	०३
२१	१७	२९	२६	०४	००	०९	०९
३०	४१	५१	०५	१२	१८	२४	२४
३०	३३	०८	०१	५६	०३	०३	०३
६१	३४	००	११	७५	०६	०३	०३
२५	४३	२२	०१	४१	४०	११	११

बा,८।३०।५५।४३दि१२।३१
मिश्र४२।३१ कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	रम	ज	जन	वा
२५	०५	०१	र	०४	४७	उ	३०	२२	ह	४८	०१	२९	१५	०६	२३
५	०५	०२	र	५९	०८	अ	मू ००	००	००	००	००	००	००	००	००
२५	०६	०३	च	५३	१८	श्र	२६	१७	व	४०	१२	०१	१६	०७	२४
२५	०८	०४	म	४७	२१	ध	२२	०५	नि	३२	१६	०२	१७	०८	२५
२५	१०	०५	बु	४१	४४	श	१८	०१	व्य	२४	३१	०३	८	०९	२६
२५	११	०६	बृ	३६	२८	पू	१४	१५	व	१७	०१	०४	१९	१०	२७
२५	१३	०७	शु	३१	४४	उ	१०	५८	[illegible]	०९	५५	०५	२०	११	२८
२५	१५	०८	श	२७	५२	रे	०८	२५	शि	०३	२४	०६	२१	१२	२९
२५	१६	०९	र	२४	५२	अ	०६	४३	सा	५२	३२	०७	२२	१३	३०
२५	१८	१०	चं	२२	५८	भ	०६	०१	शु	४८	२५	०८	२३	१४	०१
२५	२०	११	म	२२	१७	कृ	०६	३०	शु	४५	१४	०९	२४	१५	०२
२५	२१	१२	बु	२२	५२	रो	०८	१५	ब्र	४३	०५	१०	२५	१६	०३
२५	२३	१३	बृ	२४	५२	मृ	११	१४	ए	४१	५७	११	२६	१७	०४
२५	२५	१४	शु	२७	५४	आ	१५	२२	वै	४१	४१	१२	२७	१८	०५
२५	२६	१५	श	३२	०७	पु	२०	३६	बि	४२	११	१३	२८	१९	०६

सिद्धि ५७.३४ पौष शुदि: २१ संवत १९९१


प श्रमोदयज्ञ:१४।४४ चन्द्रदर्शनम् २

पूषा४रवि:२८।३४उषा३ज्ञ ४९।५७उषा४शुक:३९।१५ कुम्भं दु:
भर० २१उ४७।२५याविश।३गुरु:५३।०३[५४।१२शा. १०ईद
उष ४ज्ञ:५३।४५

उषा१रवि ४४ ०२ श्रव. १ शुक:१७।५७मीनेन्द:००।१२
भ३१।४४उ.५९।४८याहस्त४भौम:४२।५०श्रव:१ज्ञ:५९।५६
श्रवे-शुक:५६।४० मेषन्दु:०८।२५
लोढ़ी

भ५२।३७उप,उषा२समकरेऽर्क:००।४२पुण्यमध्यान्हेयावत्वृषेंदु
भर२२।१७याश्रव,३ शुक:३५।२२पुत्रदा१ १व्रतसवेषाम्[२१।०८
श्रव.३ज्ञर:५१०४ मिथुनन्दु:३९।४४
उषा३ज्ञ.वि १५।०९ नूतनगृहप्रवेश: घ ११ या
भर७।५४उ,श्रवणे.४ज्ञ:४७।१९ श्रव.४शुक्र:१४।०४
भ००।००याककन्द:०४।१८ग्रखासशन्द्रग्रहणम्xसत्यव्रतम्

सू.	मं	बु	बृ	शु.	श	रा	के
०८	०५	०९	०६	०९	१०	०९	०३
२८	२०	११	२७	१६	०१	०९	०९
४०	२२	०७	१४	०२	०१	०१	०१
१७	१७	०९	३९	१७	३३	४८	४८
६१	१२	६४	१०	७५	०५	०३	०३
२२	२२	०३	०७	४१	४२	११	११



सू	मं	बु	बृ	श	श	रा	के
०९	०५	०९	०६	०९	१०	०९	०३
०५	२२	२१	२८	२१	०१	०८	०८
४९	५०	१३	१५	५१	५०	३९	३९
३९	२२	०२	४०	३९	०३	३३	३३
६१	१८	७९	०८	७५	०६	०३	०३
१७	३१	०८	१८	४१	४२	११	११

वा. ८।३०।५५।५७दि१२।४३
मिश्र ४२।४३कुं १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	य.	घ.	प.	शा	ज	ज	ा.
२५	२८	०१	र	३७	०२	पू	२६	३९	श्री	४३	१५	१४	२९	२०	०७
२५	३०	०२	चं	४२	२२	इल	३३	०६	आ	४४	३७	१५	०१	२१	०८
२५	३४	०३	म	४५	५१	म	३९	३८	तौ	४५	५७	१६	०२	२२	०९
२५	३८	०४	बु	५२	४८	पू	४५	४०	शो	४६	५७	१७	०३	२४	१०
२५	४२	०५	बृ	५७	००	उ	५१	१६	गं	४७	२६	१८	०४	२३	११
२५	४६	०६	शु	६०	००	ह	५५	४३	सु	४७	०७	१९	०५	२५	१२
२५	५०	०६	श	००	०४	चि	५९	०३	धृ	४५	५२	२०	०६	२६	१३
२५	५४	०७	र	०२	०२	स्वा	६०	००	शू	४३	४३	२१	०७	२७	१४
२५	५८	०८	च	०२	३९	स्व	०१	०५	ग	४०	३०	२२	०८	२८	१५
[..]	०३	०९	म	०१	५७	वि	०१	५४	वृ	३६	१९	२३	०९	२९	१६
[..]	७	१०	बु	००	०२	अनु	०१	२९	ध्रु	३१	१६	२४	१०	३०	१७
[..]	७	११	बृ	५७	०४	००अ	वम	००	००	००	००	००	००	०१	००
[..]	११	१२	बृ	५३	०६	ज्य	००	०१	व्या	२५	२२	२५	११	०२	१८
[..]	१३	१३	शु	४८	२४	पू	५४	३५	ह	१८	५०	२६	१२	०३	१९
[..]	१४	१४	श	४३	०१	उ	५०	२८	व	११	४०	२७	१३	०४	२०
[..]	४	३०	र	३७	२७	श्र	४६	२७	स	०४	०९	२८	१४	०५	२१

मूल ५७।४४ व्या५६।२४ माघ बदि: २२ संवत् १९९१


ता.मा.दलव५०।४३उषा४ रवि:३१।०९ धनि १शुक:५२.४५
चित्रा १भौम:१८।४४धन१ज्ञ:१६।१३ सिहेन्दु:३३।०६
भ१५।०९उ४७।५१ या

श्रव.१रवि:४६।०६धनि२शुक ३२।०८गणेश जन्म ४
धनि २ज्ञ:०३।४६कन्येदु:०२।०१सीमन्तकम् उपनयनम्
अक्षरारम्भ:ह IIIIIISSIIले.२।७।८

भ००।०४उ ३१।०३या.धनि.३कुंभेशुक:२३।२५ तुलेंदु:२७।२३
श्रव२रवि:०३।२५धनि०३कुंभेज्ञ: २०।४९
धनि.४शुक:'.०।५५वृश्चिकन्दु: ४६।४२
भ३०।५९उ.
भ००।०२या श्रव.३रवि:१९।३६ धनि४ज्ञ:२३।२३

शते१शुक:३०।५२धनुर्षीन्दु:००।०१षटतिला११व्रतसवेषाम्
भ४८।२४उ.पश्मिास्तशनि:४६।२८ फर्वरी २८
भ१५।४६याश्रव४रवि ३६।११चित्रा२भौम:१७।४१मकरेन्दु:
शतेरशक १०।४८ [illegible]

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०५	१०	०६	१०	१०	०९	०३
१५	२५	०१	२९	०३	०२	०८	०८
००	३०	०६	२७	०९	५२	१०	१०
३७	२४	४८	३०	५५	५२	५६	५३
६१	१८	४८	०७	७५	०७	०३	०३
०९	२९	४७	२३	४१	३९	११	११



सू	म	बु	बृ	शु	म	रा	के
०९	०५	१०	०७	१०	१०	०९	०३
२१	२६	०४	००	१०	०३	०७	०७
०७	५८	३६	११	४०	२७	५१	५१
०१	०६	००	०८	३३	२०	५२	५२
६१	१२	१७	०६	७५	०७	०३	०३
[illegible]	[illegible]	३३	२९	०६	३९	११	१०

वा, ८।३०।५६।१२दि, १३।१२
मिश्र ४३।१२ कुं ३०

के


दि	मा	ति.	बा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	श	द	क	मा
२६	२८	०१	चं	३१	३३	ध	४२	४६	व	४८	२८	२९	१५	०४	२२
२६	३२	०२	मं	२५	४२	श	३८	३९	प	४०	४२	३०	१६	०५	२३
२६	३६	०३	बु	२०	००	पू	३४	४८	शि	३२	५९	०१	१७	०६	२४
२६	४०	०४	बृ	१४	४४	उ	३०	२५	सि	२५	४९	०२	१८	०७	२५
२६	४५	०५	शु	१०	०२	रे	२३	४५	सा	१९	०९	०३	१९	०८	२६
२६	४९	०६	श	०६	१२	अ	२६	५१	शु	१३	००	०४	२०	०९	२७
२६	५३	०७	र	०३	१८	भ	२५	५४	शु	०७	४४	०५	२१	१०	२८
२६	५७	०८	चं	०१	२८	कृ	२६	०८	ब्र	०३	१८	०६	२२	११	२९
२७	००	०९	मं	००	५०	रो	२७	३५	वै	५७	२४	०७	२३	१२	०१
२७	०६	१०	बु	०१	३०	मृ	३०	२०	वि	५६	०२	०८	२४	१३	०२
२७	१०	११	बृ	०३	३८	आ	३४	१४	प्री	५५	३०	०९	२५	१४	०३
२७	१४	१२	शु	०६	४८	पु	३९	१७	आ	५५	१२	१०	२६	१५	०४
२७	१८	१३	श	११	११	पु	४५	०८	सौ	५६	४७	११	२७	१६	०५
२७	२२	१४	र	१५	५८	श्ले	५१	३४	शो	५८	०८	१२	२८	१७	०६
२७	२६	१५	चं	२१	२२	म	५७	११	अ	५९	३६	१३	२९	१८	०७

१३ ऐं ५९।४९ सं १९९१ माघ शुदि: २३

कुम्भेन्दु:१४।५१
धनि. १रवि:५२।४०शतां३शुक्र:५१ १२चन्द्रदर्शनम्२
भ४७।२२उधनि०४वक्रिज:०८।५२मीनेन्दु:२०।४६जिलकाद११
भ१४,४४या
शतां४शुक्र:३१।३६मेषेन्दु:२६।४२चूडाकरणमघ१ व्यात५श्री५
धनि.२रवि:०९।५१पश्चिमास्तज:४२।१८
भ०३।१८उ३२।२३यावृषेन्दु:४०५७ रथअचला७भीष्म ८
पूभा१शुक्र:१२।१०
धनि. ३सकुम्भेऽर्क.२७।५२मु३०पुष्य११।५२उधनि.३प्रज्ञ:११
भ३२।३४उपूभा२शुक:५२।५ [मिथुनेदु ५८।५७
भ०३।३८याउपनयनम घ ४उजया१ १व्रतसर्वेषाम
धनि,४रवि:४४ ५५कर्केन्दु:२३।२
धनि,२प्रमकरेज्ञ:५७।५९पूभा३शुक्र:३३।५३
भ१५।५८उ४८।४०य सिंहेन्दु:५१।३४माघस्नानसमाप्ति:
सत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०५	१०	०७	१०	१०	०९	०३
२१	२८	०३	००	२०	०४	०७	०७
१४	११	४१	५५	३९	३७	२६	२६
४३	५६	३८	३८	०६	४०	२६	२६
६०	०६	३५	०४	७४	०७	०३	०३
५०	४६	३२	४०	३१	३७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	क
१०	०५	०९	०७	१०	१०	०९	०३
०६	२८	२८	०१	२९	०५	०७	०७
१९	५८	२१	२६	२१	२९	०४	०४
४५	४६	४२	५९	११	११	११	११
६०	०६	५१	०३	७४	०७	०३	०३
३६	४५	०९	४१	३१	३७	११	११



वा, ८।३०।५६।२७ दि १३।४
मिश्र४३।४३कु १५


दि	मा	ति.	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	द	फ	फ
२७	३०	०१	म	२६	४०	पू	६०	००	सु	६०	००	१४	३०	१९	०८
२७	३५	०२	बु	३१	२१	पू	०४	२८	सु	००	४८	१५	०१	२०	०९
२७	४०	०३	बृ	३५	३४	[illegible]	१०	०७	धृ	०१	३३	१६	०२	२१	१०
२७	४५	०४	शु	३८	२०	ह	१४	५१	शू	०१	३४	१७	०३	२२	११
२७	५०	०५	श	४०	१९	चि	१८	२७		००	०१	१८	०४	२३	१२
२७	५५	०६	र	४०	४३	स्वा	२०	४९	ध	५६	०२	१९	०५	२४	१३
२८	००	०७	चं	३९	५७	वि	२१	५१	व्य	५२	१२	२०	०६	२५	१४
२८	०५	०८	म	३७	५५	अनु	२१	४४	ह	४७	२६	२१	०७	२६	१५
२८	१०	०९	बु	३४	४७	ज्ये	२०	२८	व	४१	५०	२२	०८	२७	१६
२८	१५	१०	बृ	३०	४५	मू	१८	५५	सि	३५	३३	२३	०९	२८	१७
२८	२०	११	शु	२५	५७	पू	१५	२७	व्य	२८	३८	२४	१०	०१	१८
२८	२५	१२	श	२०	३६	उ	११	५७	व	२१	१७	२५	११	०२	१९
२८	३०	१३	र	१४	४८	श्र	०७	५८	प	१३	३६	२६	१२	०३	२०
२८	३५	१४	च	०८	५२	ध	०३	५०	शि	०५	४७	२७	१३	०४	२१
२८	४०	३०	[illegible]	०२	५७	पू	५५	४६	सा	०५	२०	२८	१४	०५	२२

शत:५९।४०वृ५८।१सि५८।००सं१९९१फाल्गुनवदि:२४

ता.माहुत३०।५१शत रवि:०२।५६पूभा४ मीनशुक्र:१४।५७
धनि१प्रज्ञ:५३।१५कन्येन्दु:२०।५२
भ०३।३१उ३५।३४योउभा१ शुक:५६।३४
शत.२रवि:२७।५५तुलेन्दु:४६।३१
चित्रां१वक्रो भौम:३१।३०
भ४०।४६उउा२शुक:३७,२२
भ१०।२०याशात२रवि:४०।२०पूर्वीदयज्ञ:४७।४२वृश्चिकेन्दु
उपा३राहु:पुष्ये१केतु:२०।२८सीताजन्म८ [०६।३६
उभा३शुक:१९।१४धनुषीन्दु२०।२८
भ०२।४६उ३०।४५याशात४रवि:५८।४६शाता१शनि:१६।५९
धनि१म।र्गीज्ञ:१९।००मकरेन्दु:३९।३४बिजया११व्रतसर्वेषाम्
उभा४शुक:०२।३० मार्च ३१
भ१४,४८उ४१।५०याकुम्भेन्दु:३५।५४महाशिवरात्रि१४व्रतम्
पूभा१रवि:१७।४५रेव१शुक:४५।४६मलाशिव१४
मीनेन्दु:४१।४५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०५	०९	०७	११	१०	०९	०३
१४	२८	२३	०१	०९	०६	०६	०६
२३	५७	५०	५३	१६	३८	३८	३८
५१	४७	४०	३१	३८	१२	४५	४५
६०	०५	१३	०१	७३	०७	०३	०३
२१	१०	४१	५७	५५	३७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०५	०९	०७	११	१०	०९	०३
२१	२८	२४	०२	१७	०७	०६	०६
२५	१४	५२	०५	५२	२०	१६	१६
५०	३४	४८	१०	०९	४५	३०	३०
६०	२२	३१	०१	७३	०७	०३	०३
०९	३६	११	०२	५५	३९	११	११



वा, ८।३०।५६।४२दि१४।२
मिश्र४४।२०कु ३०

दि	मा	ति	बा	घ.	प	न.	घ.	प.	यो.	प.	प.	बि	ह	मा	फा
२८	४०	०१	म	५३	१५	०	ब	बम	०	०	०	०	०	०	०
२८	४५	०२	बु	५२	०	उ	५२	१६	शु	४३	०१	२९	१५	०६	२३
२८	५०	०३	बृ	४७	१७	रे	४९	२५	शू	३६	०९	०१	१६	०७	२४
२८	५५	०४	शु	४३	२३	अ	४७	२३	व्र	२१	५८	०२	१७	०८	२५
२९	०	०५	श	४०	३२	भ	४६	१६	ऐ	२४	२८	०३	१८	०९	२६
२९	०५	०६	र	३८	४२	कृ	४६	११	व	१९	५२	०४	१९	१०	२७
२९	१०	०७	च	३८	०३	रो	४७	१९	वि	१६	१२	०५	२०	११	२८
२९	१५	०८	म	३८	४८	मृ	४९	३८	प्री	१३	३४	०६	२१	१२	२९
२९	२०	०९	बु	४०	५४	आ	५३	३४	आ	११	५६	०७	२३	१३	३०
२९	०५	१०	बृ	४४	०४	पु	५८	१७	सौ	११	१३	०८	२४	१४	०१
२९	३०	११	शु	४८	१९	पु	६०	०	शा	११	२५	०९	२५	१५	०२
२९	३५	१२	शु	५३	१७	प	०४	०	गं	१२	१६	१०	२६	१६	०३
२९	४०	१३	र	५८	३८	मे	१०	२०	सु	१३	३७	११	२७	१७	०४
२९	४५	१४	च	६०	०	म	१६	५८	धृ	१५	२८	१२	२८	१८	०५
२९	५०	१४	म	०३	५३	पु	२३	२१	शू	१६	३२	१३	२९	१९	०६
२९	५५	१५	बु	०८	३५	उ	२९	१०	ग	१७	२८	१४	३०	२०	०७

फाल्गुन शुदि २५ स १९९१ १४

चन्द्र दर्शनम२
पूभा २रवि:३७।२३.रेव २ शुक्रः २८।३२मेषेन्दुः ४९।२५
भ१५।२५ उ ४३।२६या.
धनि२ज्ञः १०।३६
पूभा३रवि:५७।१५ रेव३शुक्रः ११।१८पूर्वोदयंशनि:५९।२५
भ ३८।०६उ [वृषेन्दु ०१।१२
म०८।२७याधनि:३कुम्भेज्ञ:१८।१८रेव४शुक्र:५४।०४मिथुनेंदु:
विशा१प्र०भोम:१७।०५ विशा ४वक्रःगुरु: ०३।३५[१८।३८
पूभा४समीनेऽर्कः१७।५९मु४५पुरांय०१।५९उ.कर्केन्दु:४३।०६
भ१६।११उ४८।१९ या.धान ४ज्ञ३१।५०अशवेर मेफेषुशक्रः
[३७।४३ आमला ११ व्रतंसर्वेपाम्.
उभा१रवि:३९।३४सिंहेंदु:१०।२० सावाटिला १३
शाता१ज्ञ:०३।०४ अश्वे२शुक्र:२२।०५
भ०३।५२उ३६।१४याकन्येन्दु:३९।४८सत्यव्रतम्१५होलिकाद
उभा२रवि:५९।२० शतां२ज्ञ:१६।४६ [हनमध. ३६उ

दि.	मा	ति.	व	घ.	प	न	घ.	प.	यो	घ	प.	बि	ह	मा	चं
३०	०	०१	बृ	१२	२९	ह	३४	०८	वृ	१७	४८	१५	३०	२१	०८
३०	०५	०२	शु	१५	१७	चि	३७	५९	ध्र	१७	१३	१६	०१	२२	०९
३०	१०	०३	श	१६	५६	स्वा	४०	३८	व्या	१५	४८	१७	०२	२३	१०
३०	१५	०४	र	१७	१३	वि	४२	०	ह	१३	१८	१८	०३	२४	११
३०	२०	०५	च	१६	१६	अनु	४२	०८	व	०९	५०	१९	०४	२५	१२
३०	२५	०६	म	१४	०४	ज्ये	४१	०७	सि	०५	२३	२०	०५	२६	१३
३०	३०	०७	बु	१०	५०		३९	१२	व्य	०	०३	२१	०६	२७	१४
३०	३५	०८	बृ	०६	४०	मू	३६	२६	प	४७	२३	२२	०७	२८	१५
३०	४०	०९	श	०१	४९	उ	३३	०१	शि	३९	११	२३	००	२९	१६
३०	४०	१०	शु	५६	२१	०	अ	बम	०	०	०	०	०८	००	००
३०	४५	११	श	५०	३०	श्र	२९	१०	सि	३२	३८	२४	०९	३०	१७
३०	५०	१२	र	४४	२९		२५	०३	सा	२४	५६	२५	१०	३१	१८
३०	५५	१३	च	३८	३१	श	२०	०३	शु	२७	०९	२६	११	०१	१९
३१	०	१४	म	३२	[illegible]	प	१६	५५	शु	०	६०	२७	१२	०२	२०
३१	०५	३०	बु	२७	२०	उ	१३	१८	ब्र	०३	०८	२८	१३	०३	२१

व५४।३ऐं ५०।१० चैत्र बदि:२६ स १९९१


ता.मा.हमल३७।२१अश्व३शुक्र:०७।१८होला१आम्रकुसुमप्र
म४६।६उ.शतां३ज्ञ:२६।०८तुलेन्द:०६।०३ [सनम
म१६।५६या।हस्त४प्र०भौम:४३।५२अश्वे४शुक्र :५२।०६गणश४
उभा३रवि:२०।१६शतां४ज्ञ.४८।०० वृश्चिकेन्दु:२६।४०

म१४।०४उ४२।२७गापूभा१ज्ञ:५३।१५ भरे१शुक्र:३५।५४
उभा४रवि:४३।५३ सिलाठी ७ [धनुषीन्दु:४१।७
पूभा२ज्ञ:५१।१३सतां२शनी:०२ १९ मकरेन्दु:५०।३५
म२१।३उ५६।२१ यामर. २शुक्र:२१।४१

पूभा३ज्ञः४९।५७कुम्भे दु:५७।०६ पापमोचनी११व्रतंस्मार्त्तानार
रव१.वि:०५।५२पूर्वास्तंज्ञ:४३।४६
म३८।३१उपूभा४मीनज्ञ:४६.४७भर२शुक्र:०८।३६व्रतंवैष्णवा
म०५।३८या.स्ते२प्र२भौम.११।२५ मानेन्दु:०२।५५चत्र१४
रेव.२रवि:२९।४६ उभा१ज्ञ.३८।४५भरे,४शुक्र:५५।३१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०५	१०	०७	११	१०	०९	०३
२८	२६	००	०२	२६	०८	०५	०५
२६	५०	२७	०७	२८	१३	५४	५४
११	३३	२९	४९	४०	४७	१५	१५
५३	१८	६२	००	७३	०७	०३	०३
५१	५९	१४	४७	१९	३९	११	११


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०५	१०	०७	००	१०	०९	०३
०६	२४	१०	०१	०६	०९	०५	०५
२४	३१	३६	५९	१२	०९	२८	२८
२३	३१	५५	०४	५५	३३	४९	४९
५९	२३	८७	०२	७२	०६	०३	०३
३३	५९	५३	३६	४२	४२	११	११



वा,८।३०।५६।५७दि१४।५७
मिश्र४४।५७ कुं १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०५	१०	०७	००	१०	०९	०३
१४	२१	२३	०१	१५	१०	०५	०५
५३	३४	१०	३८	५५	०४	०३	०३
१३	०७	००	४७	५३	४८	२३	२३
५९	२९	०	०४	७२	०६	०३	०३
२०	१३	०४	२५	४२	४२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०५	११	०७	००	१०	०९	०३
२०	१९	०३	०१	२३	१०	०४	०४
१५	१०	३२	१३	०८	३३	४४	४४
३३	५४	१०	३५	०३	११	१९	१९
५९	३१	०	०५	७१	०५	०३	०३
०६	२८	१२	३९	२६	४४	२१	११



वा,८।३०।१७।११दि१५।३२
मिश्र४५।३२कु३०.


श्रीं स्वस्ति श्री गणेशायनमः ।। अचित्या व्यक्तरूपाय निर्गुणाय मर्णात्मने । समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः ।।१।। आदौ गणपतिंनत्वा चन्द्रमिश्र महम् तत्पुत्रं रामजी दांत रूयात लवपुरे शुभ ।।२ पितर मातिनं वदे सुख सम्पत्ति हेतवे । जगद्धितैषिणा देवीदयालु तत्सुतेन वै ।।३।। करांक नवचन्द्रे ऽब्दे श्रीमद्विक्रमवत्सरे ।। निर्मितेय मयापत्री विदुषां परितुष्टये ।।४।। ममपुत्रौ सुयोग्यौद्वौ ज्योतिषशास्त्र विदावुभौ । ज्येष्ठो मोहनलालश्च शिवरामस्तथानुजः ।।५।। स्वस्ति ।। श्री शुभ सवत्सरे ऽस्मिन्नृपति वर वीर विक्रमादित्य राज्यात्संवत् १९९२ श्री शालिवाहन राज्यतःशकाब्दाः १८५७ सन् फसली १३४२ सन् हिजरी १३५३ सन् ईस्वी १९३५ सृष्टि संवत् १९५५८८५०३४ ।। तंत्र श्री संहिता मतेन—वर्षाधिपो गुरु फलम्—बाल्हिक मालवदेशे च गुरौ नृपे वर्षति कामदं जलम् । महीतल कामदुधाश्च धेनवः । यजन्ति विप्रा बहवोऽग्नि होत्रिणो महोत्सवः सर्वजनेषु वर्तते ।।१।। मंत्री शनि फलम्—पौड्र बिदर्भ देशे चरविसुते यदि मन्त्रिणि पार्थिवा विनय सहिता बहु दुःखदाः । न जलदा जलदा जनतापदा जनपदेषु सुख धनद कचित् ।।२।। सेनाधिपः शनिफलम्—सिन्धुदेशे—अधर्मिणो नृपा सेनः । सर्वेपाप कृनाजनाः । परस्पर क्षोभकृत्तय सेनाधीशे शनैश्चरे ।। सस्याधिपो भौम फलम्—समुद्र तीरे पश्चिमदेशेच, प्रथम धान्यपतौ च क्षोणीसुते गज तुरग खरोष्ट्रगवादपि । प्रमवदी बहु रोग गणी जलं न समसौख्य करं तुपधान्यहत् ।।४।। धान्येशरवि फलम्—नर्मदातटे, पश्चाद्धान्याधिपेसूर्ये पश्चाद्धान्य तदन्नहि । विग्रह मूसराधान्य महर्घ ज्वर पीडनम् ।।५।। अर्घाधिपशनिफम्—द्राविड़ गोड़देशेच, रविसुते जलदस्य पतौभवे द्विरल वष्टिवनीवसुधा तदा मनसिशापकरोनृपतः सदा विविधरोगरता जनतामता ।।७।। रसेश गुरुफलन—कौंकणे मागधदेशेच, यदि गुरौ रसपे जन सौख्यदा कमलवती सरांसि तृणानि च । जनपदा द्विज पूजन तत्पराजसुवर्जि रथोष्ट्युतानृपाः ।।८।। नीरसेश भौमफलम—मालवदेशे, नीरसेशो यदाभौमः प्रवाल रक्तवाससाम् । रक्तचन्दन ताम्राणां मर्घवृद्धि—र्दिने दिने ।।९।। फलेशशुक्रफलम्—यदि वसतपतौ भृगुजेधरा मृदुकुमार महीरुह संचयः बहुफला नरनाथ सुभोगदा । द्विज वरा स्तुतिपाठ परायणाः ।।१०।। धनेश भौमफलम-असम मौल्य करो धरणीसुत शरदि ताप करस्तुपधान्य हत् । सर्हासमासि भवेद्विगुणंसदा नरपति जनशोकविधायकः ।।११।। दुर्गेशशनि फलम्।मरविसुते गढ़पालिनि विग्रहः सकल देशगनाश्चलिता जनाः विधि वैरि विशोषितनागरा कृषिधननशलभै-र्मुदितंभुवि ।।१२।। मकरदीबायनांशा: २१।३२।२८ नवीनायनांशा २२।३६।४७ तत्रष्टिष्ट सव-रिणामध्ये बिष्णुविंशतौच सर्वजिन्नामा सवत्सरोगतः ।।२१।। एवं विष्णु विंशत्या मध्य आमासित; पर्वधारि नाम्नः संवत्सरस्य मेषादितः प्राग् भुक्त मासादि ००।९।४६।बुन भोग्य मासादि ११।२०।१३।१२ चैत्रकृष्णामाया बुधवालर मानार्कतः प्रदि २१ तत्रेष्ट ४३।९ तत्समये वृश्चिकलग्ने सर्वधा रिनामा संवत्सरः ।।२२।। तत्फलम्-सर्बधार्यब्द मध्ये च भमिया जन पालकाः । प्रशान्त वैर सर्वत्र बहुसस्यार्घ वृष्टयः ।।

आधागवर्षादि विश्वेप्रदर्पूयन्ते वर्षा १७ धान्यम १५तृणम १५ शीतम ७ उष्ण १३ मारुत ७ प्रजावृद्धिः १५ प्रजाक्षयः १५ विग्रह ११ क्षुत ५ समाचार ७ अनाचार ७ व्याधि १३ मृत्यु ११ जन्म ३ देशोपद्रव ११ देशशांति ११ चौरभय ९ चोरनाश ७ अग्निनाश १३ तृष्णा ११ निद्रा ३अकस्य ५ उद्यय ५ शांति ११ क्रोध ९ द्रम्भ १ काम ९ लोभ ९ उत्साह ७ फल ५ विफल ७ मूषक १३ वन्हि ११ शुकादयः ११ शलभा ७ मशका १ सर्प १ उल्वा ३ विद्युत ३ शीतला १ ज्वर ५ गडा ३ सुख ७ दुःख ५ धर्म ३ पुण्य ७ पाप ७ पुनुष ५ स्त्री ३ ।। नीलनाममेघफलन-नीलःक्षिपु प्रवर्षति । बजदष्टनागराज फलम बजदंष्ट्रत्वनावृष्टिः रोहिणी समुदस्थिता नतफलम—अतिवृष्टिः । वर्षेविासो मालीगहे—मालिके बहुवृष्टः स्यात । अग्रेप्रजामा व्यवदेवोवेति ।। यावत्कलियुगंतावत श्री गंगायमहिमा स्थितीति सत्यम् ।। कलौगगैव गंगैव कलौगगंग केवलम । सर्वतीर्थमयी गंगा सर्व देवमयोहरिरिति ।।


अ० लाभ व्यय गत्रम

मे.	वृ.	मि.	क.	सि.	क.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.	राशि
१४	०८	१४	०८	११	१४	०८	१४	११	०५	०५	११	लाभ
०२	११	०८	०५	०२	०८	११	०२	०८	११	११	२८	व्यय
०१	०५	०१	०२	०६	१०	०३	०७	०४	०८	११	१२	पु. धा.
०१	०८	०७	०१	०६	०३	०४	०२	१०	११	११	१२	स्त्री. धा

वर्ष लग्नम्



मषाक प्रवेशगनम्




दि	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ	प.	शा	की	दि	मा
३१	०९	०१	बृ	२२	४०	रे	१०	१५	वै	४८	४५	२९	१४	०४	२२
३१	१४	०२	शु	१८	४६	आ	०८	१५	वि	४३	१८	३०	१५	०५	२३
३१	१९	०३	श	१५	५०	भ	०६	४२	प्रा	३८	३१	०१	१६	०६	२४
३१	२४	०४	र	१४	००	कृ	०६	२४	आ	३४	३८	०२	१७	०७	२५
३१	२८	०५	च	१३	२०	रो	०७	१९	सौ	३१	४५	०३	१८	०८	२६
३१	३३	०६	म	१४	०१	मृ	०९	२९	शो	२९	५४	०४	१९	०९	२७
३१	३८	०७	बु	१६	०५	आ	१२	५६	अ	२९	०	०५	२०	१०	२८
३१	४३	०८	बृ	१९	११	पु	१७	३०	सु	२५	०३	०६	२१	११	२९
३१	४८	०९	शु	२३	२४	प	२३	०५	धृ	२९	४९	०७	२२	१२	३०
३१	५३	१०	श	२८	१५	श्ले	२९	१५	शू	३०	०५	०८	२३	१३	०१
३१	५८	११	र	३३	२६	म	३५	५२	ग	३१	४०	०९	२४	१४	०२
३२	०३	१२	च	३८	३६	पू	४२	२१	वृ	३३	१३	१०	२५	१५	०३
३२	०८	१३	म	४३	११	उ	४८	१८	ध्रु	३४	२२	११	२६	१६	०४
३२	१२	१४	बु	४७	०२	ह	५३	५९	व्या	३४	५९	१२	२७	१७	०५
३२	१७	१५	बृ	४९	४१	चि	२७	३५	ह	३४	४३	१३	२८	१८	०६

१६ चैत्र शुक्ल पक्ष १ संवत् १९९२

नवारात्रारम्भः वत्सरारम्भः मेषेन्दु १०।१५
उपनयनम् मु.घ.८ध:चन्द्र दर्शनम [मुहरम १
भ ४४।५५उ.रेवत्या ३मक.५२।८ कृतिकासु२शुक्र:४३।१गुण-
भ.१४।००का [गौरी३मत्स्यजयन्ती ३वृषेन्दु:२१।३७
सरस्वती ५ मिथुनेन्दु:३८।२४
वृषे शुक्र:२९।३१ स्कन्द६
भ.१६।५उ ४७।३८या.रेवत्या४मर्क:१६।८रेवत्यां१बुध:५७३७
भवान्युत्पत्तिः८दुर्गा८अशोककलिकाप्राशनमकर्केन्दु:१।२२
श्रीराम ९ जयन्ता
अङ्क्विन्योमेषेर्चाक:४२।१६पर्व्यमध्यान्होतरम(मु.३०)
भ ०५०उ.३३।२६या. कामदा११ [सिंहेन्दु:२९।१५
उपनयमगृहारम्भ:नूतन गृहप्रवेश:घ.४२उकन्येन्दु:५८।५०
अनङ्ग १३ [रोहि.१शुक्र ५३।९
भ.४७।२३उ अश्व. २रवि:४।४२वक्रगत्याविशाखयो:तलेच-
भ १८।२१या.अश्विन्योमेषेचबुध:४।१७ [हनुमज्जगुरु:१५।४
सत्यव्रतम तुलेन्द:२५।३२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०५	११	०७	०१	१०	०९	०३
२८	१६	१८	००	०२	११	०४	०४
०७	०७	०९	३२	४३	३३	१८	१८
१२	३२	१९	०३	४६	२९	४५	४५
५८	२९	~	०६	७२	०६	०३	०३
४८	१३	०८	१४	०४	४२	११	११



बा८।३०।५७।२६दि १६।८
मिश्र४६।८ कुं १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०५	००	०३	०१	१०	०९	०३
०४	१३	०१	२९	११	१२	०६	०६
५७	५१	१८	४९	०२	१३	५३	५३
५५	०४	०३	०८	३४	२३	३१	३१
५८	२६	~	०७	७०	०५	०३	०३
०७	०४	०८	०८	४८	४५	११	११


दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	रप	की	दि	वो
३२	२२	०१	शु	५१	१४	स्वा	६०	००	व	३६	३६	१४	२९	१९	०७
३२	२७	०२	श	५१	१७	स्वा	००	२९	सि	३१	२३	१५	३०	२०	०८
३२	३१	०३	र	५०	२३	वि	०२	०८	व्य	२८	०१	१६	०१	२१	०९
३२	३५	०४	चं	४८	०३	अनू	०२	३५	व	२४	०९	१७	०२	२२	१०
३२	३९	०५	म	४४	४५	ज्ये	०१	४१	प	१९	०८	१८	०३	२३	११
३२	४२	०६	बु	४०	३१	पू	००	०४	शि	१३	२०	१९	०४	२४	१२
३२	४६	०७	बृ	३५	३२	उ	५४	१०	सि	०६	५२	२०	०५	२५	१३
३२	५०	०८	शु	३०	०१	श्र	५०	२४	शु	५२	२६	२१	०६	२६	१४
३२	५४	०९	श	२४	०१	ध	४६	१८	शु	४४	५०	२२	०७	२७	१५
३२	५८	१०	र	१८	०	श	४२	०८	ब्र	३३	०५	२३	०८	२८	१६
३३	०१	११	चं	११	५७	पू	३८	०७	ऐं	२९	३०	२४	०९	२९	१७
३३	०५	१२		०६	०७	उ	३४	२६	वै	२२	०९	२५	१०	३०	१८
३३	०९	१३	बु	०४	२२	रे	२१	१५	वि	२५	१०	२६	११	०१	१९
३३	०९	१४	बु	५५	५२	००	०	२०	००	०	०	०	०	०	०
३३	१३	३०	बृ	५१	५६	अ	२८	५२	प्र	०८	५६	२७	१२	०२	२०

पू.घा५७ २७सा५९।५२वैशाख कृष्णपक्ष २ संवत १९९२

वक्रगत्या हस्ते १भौम:५७।४९वैशास्नानरम्भ:
अश्वि३न्वि २९।४१ वृश्चकेन्दु:४६।४४
भ.२०।५५ए ५०।२३या. ता. मा. सार १५।४
गणेश ४

आश्र४रवि:५५ धनेन्दु:१।४९
भ. ४०।३१ उ.
भ.८।१याभरणीपु१बुध:११।२९ मकरेन्दु: ११।३८
भ ०५।०४अभरणीपु१रवि:२१।२३कुमेन्दु:१८।२१
भ. १८।०या
मृगशीर्ष १ शुक्र:१४।१८ वरुथिनी ११मीनेन्दु:२४।०८
भर२रवि:४७।४४शतभिजि३शनि: ५३।३९उ. पा.२राहु
भ.०४२उ.२८।१७या.मई३१मेषेन्दु:३१।१५[पुन४केतु१५।५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०५	००	०६	०१	१०	०९	०३
१२	१५	१६	२८	२०	१२	०३	०३
४५	५७	१७	३२	२५	५८	३१	३१
०८	२०	१७	२९	३२	५६	०४	०४
५८	१९	~	०८	७०	०५	०३	०३
१७	१७	५१	०३	४८	४५	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०५	००	०६	०१	१०	०९	०३
१८	११	२९	२८	२७	१३	०३	०३
३३	०१	५१	०७	२५	२९	१२	१२
५३	५३	०८	०९	२४	०४	००	००
५८	१३	~	०८	६८	०४	०३	०३
००	००	२४	०३	५५	१९	११	११

बा,८।३०।५७।४०दि१३।
मिश्र४६।३६ कुं ३०


दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ.	प.	मु.	मौ.	म.	वे
३३	१६	०१	शू	४८	५५	भ	२७	१६	आ	०२	५९	२८	१३	०३	२१
३३	२०	०२	श	४६	५९	कृ	२८	४३	सौ	५४	००	२९	१४	०४	२२
३३	२४	०३	र	४६	१४	रो	२७	२२	अ	५०	५४	०१	१५	०५	२३
३३	२८	०४	च	४६	४९	मृ	२९	१८	सु	४८	५०	०२	१६	०६	२४
३३	३२	०५	म	४८	४७	आ	३२	२८	धृ	४७	३९	०३	१७	०७	२५
३३	३५	०६	बु	५१	४८	पु	३६	४६	शू	४७	४८	०४	१८	०८	२६
३३	३९	०७	बृ	५५	५४	पु	४२	०८	ग	४८	४२	०५	१९	०९	२७
३३	४५	०८	शु	६०	००	श्ले	४८	१२	वृ	४९	४१	०६	२०	१०	२८
३३	४७	०८	श	००	४०	म	५४	४५	ध्रु	५१	२०	०७	२१	११	२९
३३	५१	०९	र	०५	५१	पू	६०	००	व्या	५२	५८	०८	२२	१२	३०
३३	५४	१०	चं	१०	५४	पू	०१	१६	ह	५४	२१	०९	२३	१३	३१
३३	५८	११	मं	१५	२४	उ	०७	२३	व	५५	०९	१०	२४	१४	०१
३४	०२	१२	बु	१९	०८	ह	१२	४८	सि	५५	१२	११	२५	१५	०२
३४	०६	१३	बृ	२१	४७	चि	१७	०६	व्या	५४	२३	१२	२६	१६	०३
३४	०९	१४	शु	२३	१६	स्वा	२०	१८	व	५२	३६	१३	२७	१७	०४
३४	१३	१५	श	२३	२०	ब	२२	१४	प	४९	३२	१४	२८	१८	०५

सौ ५८।३ वैसाख शुक्लपक्ष सम्बत १९९२

बुधोदय:पश्चिमायम् ४७।३३ य वृषेन्दु:१२।००
भर ३रवि:१४।४३ वृषेबुध: ५२।१०चन्द्रदर्शनम्
मिथुने शुक्र:१।१३ अक्षया३परशुरामजयन्ती मिथु:५८२०
भ. १६।३१उ. ४६।४९ या
भर. ४रवि:४२।२
कर्केन्द:२०।४२
भ.५५।५४उ.गङ्गोत्पत्ति:७ [सिहेन्दु:४८।१२]
भ-२८।१७या:रोहिरणयां १बुध:६।१७गाद्रीयां१शुक्र:४७।५६
कृतिका।मु १ रवि ९।१९
अगस्त्य स्त:३७।१०
भ ४३।९उ.वक्रगत्य बिशखोयो:२गुरु२७।३१कन्येन्दु१७।४७
भ:१५।२४या कृत्ताकाहु २वृर्षचार्क:३८।१३ पुणमध्यान्हो
तुलेन्दु:४४।५७ [त्तरम्मु. ३०मोहनी११]
मार्गोभोमा:५३।५नृ सहजयन्ती १४
भ. २३।१६उ.५३।२०या.सत्यव्रतम्
कृति ३ रवि:५।४५मृगर्शीर्षे १ बुध:४९ ३वृश्चिकेन्द:६।४५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०५	०१	०६	०२	१०	०९	०३
२६	१०	११	२७	०६	१४	०२	०२
१७	३०	०८	०३	३८	०३	४६	४६
२८	४५	१०	५३	५१	४७	३४	३४
५७	०५	०१	०८	६८	०३	०३	०३
५८	४१	२१	५७	५५	५२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०५	०१	०६	[illegible]	१०	०९	०३
०३	१०	२३	२६	१५	१४	०२	०२
५८	४८	१७	००	४३	३४	२१	२१
५८	५२	२३	४२	५४	०३	०९	०९
५७	००	८२	०८	६६	०२	०३	०३
३४	२८	१२	०३	५४	५३	११	११



वा,८।३०।५७।५६दि १७।०६
मिश्र४७।६कुं १५

पूभा ५१।९ व५९।५५ ज्येष्ट कृष्ण पक्ष सं० १९९२

दि.	मा.	ति	व	घ.	प.	न	घ	प	या	घ.	प	म	मो	म	के
३४	१७	०१	र	२२	१८	अनु	२२	१३	शि	४५	४७	१५	२९	१९	०६
३४	२०	०२	चं	१९	५८	ज्ये	२२	१२	सि	४१	०२	१६	३०	२०	०७
३४	२४	०३	म	१६	३६	मू	२०	३८	सा	३५	२८	१७	३१	२१	०८
३४	२६	०४	बु	१२	१८	पू	१८	१३	शु	२९	११	१८	३२	२२	०९
३४	२८	०५	बृ	०७	१६	उ	१५	०३	शु	२२	२१	१९	०१	२३	१०
३४	३०	०६	शु	०१	४३	श्र	११	२३	ब्र	१५	०६	२०	०२	२४	११
३४	३०	०७	शु	५५	४१	अ	वम	००	००	००	००	००	००	००	००
३४	३२	०८	श	४९	३५	ध	०७	२२	ऐं	०७	३७	२१	०३	२५	१२
३४	३४	०९	र	४३	२८	श	०३	११	वि	५२	२३	२२	०४	२६	१३
३४	३५	१०	चं	३७	३१	उ	५५	१९	प्री	४५	००	२३	०५	२७	१४
३४	३७	११	म	३२	०१	रे	५२	०२	आ	३८	०१	२४	०६	२८	१५
३४	३८	१२	बु	२७	०७	अ	४९	२५	सौ	३१	३४	२५	०७	२९	१६
३४	४०	१३	बृ	२३	२०	भ	४७	३७	शो	२५	४५	२६	०८	३०	१७
३४	४१	१४	श	२९	५५	कृ	४६	५१	अ	२०	४४	२७	०९	३१	१८
३४	४३	३०	श	१७	४२	रो	४७	१५	वृ	१६	३४	२८	१०	०१	१९


भ. ४८।१७ उ.धनेन्दु:२२ १२
भ. १६।३६या.कृति.४रवि ३४।१४ गणेश.४
ता.मा.जाजा२१।११पुनवस्वो:१शुक्र:३३।५०पक.३२।२५

भ. १।४३ उ. २८।४२ यामिथुनेबुध:८।५ कुम्भेन्दु३९।३२

रोहिणयाँ १रवि:३।२३
मीनेन्दु:४५।०८
भ. १०।२९उ३७।३१ या.
रोहि २रवि:३२।३४ परा ११ भद्रकाली ११ सीमन्तकम्
[मेषेन्दु:५२।२]
भ.२३।२ उ. ५१।२९ या.
कर्कैशुक्र:३३।४४ वृसेन्दु:२।२५ [व्रतम् ३० जून३०]
रोहिणी३रवि:२।५आर्द्रायां १ बुध.१८।० बटसावित्री

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०५	०२	०६	०२	१०	०९	०३
१०	११	०१	२५	२३	१४	०१	०१
४१	४०	३५	०६	३३	५४	५८	५८
११	५५	५४	०१	३७	०९	५३	५३
५७	०३	५८	०८	६६	०२	०३	०३
२३	४३	००	०३	१५	५३	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०५	०२	०६	०३	१०	०९	०३
१७	१२	०६	२४	०१	१५	०१	०१
२२	३९	५०	१४	११	०८	३६	३६
१०	३७	०८	०३	२५	१८	३८	३८
५७	११	२०	०७	४४	०१	०३	०३
१३	३१	२१	०८	५७	५६	११	११



वा,८।३०।५८।१० दि १७।२
मिश्र४७।२१ कुं १५


दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ	प.	यो.	घ.	प.	स	ग्री	ज.	ज्ये.
३४	४५	०१	र	१७	०१	मृ	४८	५८	धृ	१३	२३	२९	११	०२	२०
३४	४६	०२	चं	१७	२७	आ	५१	५९	शू	११	१२	३०	१२	०३	२१
३४	४८	०३	मं	१९	१७	पु	५५	५४	गं	१०	०४	०१	१३	०४	२२
३४	४९	०४	बु	२२	१८	पु	६०	००	वृ	०९	४४	०२	१४	०५	२३
३४	५१	०५	बृ	२६	०८	पू	०१	०८	ध्रु	१०	२०	०३	१५	०६	२४
३४	५२	०६	शु	३०	४८	श्ले	०७	०९	व्या	११	३१	०४	१६	०७	२५
३४	५४	०७	श	३५	५४	म	१३	३६	ह	१३	०५	०५	१७	०८	२६
३४	५६	०८	र	४०	५५	पू	२०	०९	व	१४	४७	०६	१८	०९	२७
३४	५७	०९	चं	४५	२५	उ	२३	२०	सि	१६	१७	०७	१९	१०	२८
३४	५९	१०	मं	४९	०९	ह	३१	५३	व्या	१७	०५	०८	२०	११	२९
३५	००	११	बु	५१	४५	चि	३६	२७	व.	१७	१८	०९	२१	१२	३०
३५	०२	१२	बृ	५३	१५	स्वा	३९	५४	प.	१६	३६	१०	२२	१३	३१
३५	०३	१३	शु	५३	१५	वि	४१	०२	शि	१४	५६	११	२३	१४	३२
३५	०५	१४	श	५२	१८	ऽनु	४२	५६	सि	१२	१४	१२	२४	१५	०१
३५	०७	१५	र	४९	५९	ज्ये	४२	३८	सा	०८	२३	१३	२५	१६	०२

ज्येष्ट शक्ल पक्षः सं० १९९२

चन्द्रदर्शनम् २ मिथुनन्दु:१८।४
बकीभुध:५८।५६ पुष्ये १शुक:४६।११
भ.५०।४७उ.रोहि४रवि:३१।५२रम्भाव्रतम् ३ककेंन्दु:३९५२
भ.२२।१८यासेला जोड़ ४
[२४।२४ सिंहेन्दु:७।९
बुधास्त:पश्चिमायाम् २६।४० बक्रगस्या मृगशीर्षे ४बुध:
भ. ३५।५४उ.मृगशीर्षे१रवि:३।१२
भ.८।२४यापुनर्विशाखयो१ गुरु ४४।४६ कन्येन्दु: ३६।४१

मृगे २रवि:३३।३२ गङ्गादशहरा १०
भ. २०।१७उ. ५१।४५या. निजला ११ चूडाकरणम्
पुनर्मृगशीर्षे ३ बुध:२२।१९ [तुलेन्दु:१।१०
व्यपिय वेन्दु:२५।३०
भ. ५२।१८उ.मृगशीर्षे३ मिथुनेर्चाकि:३५९पुगयं १९ ११
भ.२१।८या.आंपाश्लेसु१शुक्र.३०।३८सत्यव्रतम१५ [मु३०
[धनेन्दु:४२।३८

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०५	०२	०६	०३	१०	०९	०३
२४	१५	०५	२३	०९	१५	०१	०१
५९	०९	३६	१९	४२	१०	११	११
१९	०८	१९	४४	५१	२६	१२	१२
५७	१६	२६	०६	६२	०१	०३	०३
०४	११	४२	१४	४१	५८	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०५	०२	०६	०३	१०	०९	०३
०१	१७	००	२२	१६	१५	००	००
३८	२५	२८	४२	५७	२१	४८	४८
२०	२१	२०	०२	१५	४७	५७	५७
५६	२०	४१	०५	६१	००	०३	०३
५८	१४	४९	१९	०४	०४	११	११

वा,८।३०।५८।३५ दि१७।३३
मिश्र४७।३३कु १५

दि	मा	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जि	द	फ	फ
३५	०८	०१	चं	४६	३६	मू	४१	१४	शु	०३	५६	१४	२६	१७	०३
३५	१०	०२	मं	४२	१७	पू	३९	०१	ब्र	५२	२०	१५	२७	१८	०४
३५	११	०३	बु	३७	१४	उ	३६	०२	ऐं	४५	३५	१६	२८	१९	०५
३५	१३	०४	बृ	३१	१७	श्र	३२	२२	व	३८	१९	१७	२९	२०	०६
३५	१४	०५	शु	२५	३८	ध	०८	२२	वि	३०	५१	१८	३०	२१	०७
३५	१६	०६	श	१९	२५	श	२४	११	प्री	२३	१२	१९	३१	२२	०८
३५	१४	०७	र	१३	१५	पू	२०	०५	आ	१५	३६	२०	०१	२३	०९
३५	१३	०८	चं	०७	१९	उ	१६	०९	सौ	०८	०८	२१	०२	२४	१०
३५	११	०९	मं	०१	४५	रे	१२	४१	शो	०१	००	२२	०३	२५	११
३५	११	१०	म	५६	४५	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००
३५	१०	११	बु	५२	३६	अ	०९	५५	सु	४८	३२	२३	०४	२६	१२
३५	०८	१२	बृ	४९	२३	भ	०७	५७	धृ	४३	२०	२४	०५	२७	१३
३५	०७	१३	शु	४७	११	कृ	०६	५३	गं	३८	५६	२५	०६	२८	१४
२५	०५	१४	श	४६	१३	रो	०७	००	शू	३५	३३	२६	०७	२९	१५
३५	०३	३०	र	४६	३२	मृ	०८	१८	वृ	३३	१२	२७	०८	३०	१६


शु.५८।२८ऽग५४।२४आषाढ़ कृष्णपक्षः सं० १९९२

वक्रगत्यामृगशीर्षेच बुध:२८।१४
मृग ४ रवि:३३।४८ मकरेन्दु:५३।१६
भ. ९।४५उ.३७।१४या. गणेश.४
शतभिषजि ३ वक्री शनि:१२।२५
कुम्भेन्दु:००।२२
भ.१९।२५उ.४६।२० या. ता. मा. सरता ४४४१
बुधोदय:पूर्वस्याम् ४०।४७ मीनेन्दु:६।७

भ.२९।१५उ.५६।४५या.आर्द्रीयां२रवि:३५।४०मेषेन्दु:१२।४१

योगिनी ११
मृगशीर्षे१मार्गीबुध:१८।५९वैष्णवानां व्रतम्वृषेन्दु:२२।४१
भ.४७।११उ.
भ.१६।४१या अर्द्रायां ३ रवि: ६।४७ मिथुनेन्दु:३७।३९
मघासु १ हि च शुक्र: १०।२१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०५	०१	०६	०३	१०	०९	०३
०९	२०	२६	२२	२४	१५	००	००
१३	२४	०८	०४	५३	२०	२३	२३
१५	११	००	३६	२१	४२	३१	१३
५६	२३	०५	०४	५७	००	०३	०३
५३	४६	३१	२५	४९	५१	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०५	०१	०६	०४	१०	०९	०३
१४	२७	२७	२१	००	१५	००	००
५४	५७	०७	४३	३४	१४	०४	०४
४६	०५	२३	०७	१४	५७	२७	२७
५६	२५	३०	०३	५५	०१	०३	०३
५०	५३	४७	३०	१३	५१	११	११

वा,८।३०।५८।३९दि१७।
मिश्र४७।३१कु ३०

दि	मा	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	र.	सा	जो	आ
३५	०१	०१	च	४८	१४	आ	१०	५४	ध्र	३१	५२	२८	०९	०१	१७
३५	०	०२	म	५१	०	पू	१४	४३	व्या	३१	२६	२९	१०	०२	१८
३४	५९	०३	बु	५४	४९	प	१९	३९	ह	३१	५२	०१	११	०३	१९
३४	५७	०४	बृ	५९	२२	श्ले	२५	२५	व	३२	५७	०२	१२	०४	२०
३४	५३	०५	शु	६०	००	म	३१	४५	सि	३४	३१	०३	१३	०५	२१
३४	५४	०५	श	०४	२६	पू	३८	२०	व्य	३६	११	०४	१४	०६	२२
३४	५२	०६	र	०९	२५	उ	४४	३९	व	३७	४०	०५	१५	०७	२३
३४	५१	०७	च	१३	५५	ह	५०	२२	प	३८	४४	०६	१६	०८	२४
३४	४९	०८	मं	१७	४३	चि	५५	०९	शि	३९	०४	०७	१७	०९	२५
३४	४८	०९	बु	२०	२५	स्वा	५८	५०	सि	३८	३०	०८	१८	१०	२६
३४	४६	१०	बृ	२१	५८	वि	६०	०	सा	३७	०५	०९	१९	११	२७
३४	४५	११	शु	२२	१२	वि	०१	१७	शु	३४	३५	१०	२०	१२	२८
३४	४३	१२	श	२१	१०	ऽनू	०२	२५	श	३१	०६	११	२१	१३	२९
३४	४१	१३	र	१८	४८	ज्ये	०२	२२	ब्र	२६	३९	१२	२२	१४	३०
३४	४०	१४	चं	१५	३६	मू	०१	११	ऐं	२१	२१	१३	२३	१५	३१
३४	३८	१५	म	११	१८	उ	५६	१७	वै	१५	२१	१४	२४	१६	०१

पूषा ५९।१९ आषाढ़ शुक्ल पक्ष संवत १९९२

चित्रायां १ भौम:४०।४०जौलाई ३१ ककेंन्दु:५८।४६
आर्द्रायां ४ रविः३७।५३उषा१धनुषिचराहुपुनर्वस्वौं
[१मिथुनेचकेतु ११।२५
भ. २७।५३उ.५९।२२ या.मिथुनेबुध:७।५७सिंहेन्दु:२५।२५


पुनर्वसो१रबि:९।५०कन्येन्दु:५४।५४

भ.१३।५५ उ. ४५।४६ या.
पुनर्वस्वो:२रवि:४०।५५तुलेन्दु२२।४५

भ.५९।५उ.आर्द्रायां १बुध:२३।६वृश्चिकेन्दु:४५।४१
भ.२२।१२यांदेवशयानी ११ चातुर्मास्यव्रतारम्भ:
पनर्वस्वौ३रवि:११।५४
विशाखयो मांगीगुरु:६।५५धनेंदु:०२।२२
भ.१५।३६उ.४३।२७यातुलेभौम:
पुनर्वतो४कर्कंचार्क:४२।२८ पुण्यमध्यान्होत्तरम.मु.४५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०५	०२	०६	०४	१०	०८	०२
२३	२७	०४	२१	०८	१४	२९	२९
२६	०२	४९	२९	२६	५९	३५	३५
२३	०१	४६	१०	०६	४९	५०	५०
५६	२८	६९	०१	५०	०२	०३	०३
५१	२४	०९	४१	२४	४८	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०६	०२	०६	०४	१०	०३	०२
००	००	१४	२१	१३	१४	२९	२९
०४	२९	१३	२६	५५	३९	१३	१३
३८	३४	०७	२६	५८	३२	५३	३५
५६	२९	९०	००	४३	०२	०३	०३
५५	५२	२६	०८	३२	४८	११	११



बा८।३०।५८।५५दि १७।१९
मश्र४७ ९ कुं १५

दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	र	सा	जो	आ
३४	३६	०१	बु	०६	१८	श्र	५२	४६	वि	०८	४२	१५	२५	१७	०२
३४	३४	०२	बृ	०	४४	ध	४८	५०	प्री	०१	३२	१६	२६	१८	०३
३४	३३	०३	बृ	५४	४४	००	अ	वम	००	०	०	०	०	०	०
३४	३३	०४	शु	४८	३३	श	४४	४२	सौ	४६	२९	१७	२७	१९	०४
३४	३१	०५	श	४२	२१	पू	४०	३०	शो	३८	४४	१८	२८	२०	०५
३४	२९	०६	र	३६	२५	उ	३६	३१	अ	३१	२५	१९	२९	२१	०६
३४	२८	०७	चं	३०	४३	रे	३२	५६	सु	२४	१३	२०	३०	२२	०७
३४	२६	०८	मं	२५	३८	अ	२९	५७	धृ	१७	३२	२१	३१	२३	०८
३४	२३	०९	बु	२१	२८	भ	२७	४९	शू	११	२८	२२	०१	२४	०९
३४	२०	१०	बृ	१८	७	कृ	२६	३२	गं	०६	०४	२३	०२	२५	१०
३४	१६	११	शु	१५	५१	रो	२६	२१	बृ	०१	३१	२४	०३	२६	११
३४	१३	१२	श	१४	४८	मृ	२७	१९	व्या	५५	१८	२५	०४	२७	१२
३४	०९	१३	र	१५	०३	आ	२९	३७	ह	५३	४१	२६	०५	२८	१३
३४	०५	१४	चं	१६	१९	पु	३३	०९	व	५३	०१	२७	०६	२९	१४
३४	०१	३०	मं	१९	१९	पु	३७	४७	सि.	५३	१५	२८	०७	३०	१५

आ ५४।७ श्रावण कृष्ण पक्ष: सम्वत् १९९२

भ.२७।४४उ.५४।४४याकजली ३ कुम्भेन्दु: २०।४८

गणेश ४
पुष्ये१रवि:१२।११ पुनर्वस्वोबुधः३४।१७मीनेन्दु:२६।४३
भ. ३६।१९उ.
भ. ३।३१या. मेषेन्दु:३२।५६
पुष्ये २ रवि:४२.५३
भ. ४९।४७उ.ता. मा. असद १०।१६वृषेन्दु:४२।१
भ. १८।७या.
कर्के बुध:३८।४७ कामदा ११ मिथुनेन्दु:५६।५०
पुष्ये ३ रवि १३।१०
भ. १५।३उ.४४।५१ या बुधास्त:पूर्वस्याम ११।९
कर्केन्दु:१७।१६ [स्वात्य१भौम:२७,३२पुष्ये१बुध:३०।३६
पुष्ये४रवि:४३।११ हरयाली ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०६	०२	०६	०४	१०	०८	०२
०६	०४	२५	२१	१८	१४	२८	२८
४३	०८	१७	३४	३७	१६	५१	५१
२३	३४	३८	१४	४३	१८	२०	२०
५७	३१	१८	०१	३५	०३	०३	०३
००	१०	४६	०२	२२	४५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०६	०३	०६	०४	१०	०८	०२
१३	०६	०७	२१	२२	१३	२८	२८
२२	५७	२३	५१	२१	४९	२६	२९
५४	२०	४६	२८	२७	२६	०५	०५
५७	३३	१०	०३	२६	०३	०३	०३
०८	१६	७ ११	४६	३१	४५	११	११



बा,८।३०।५९।९दि१७।१
मिश्र४७।१ कुं ३०


दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	बि	अ	जो	श्र
३३	५८	०१	बु	२३	०६	श्ले	४३	२३	व्या	५४	१४	२९	०८	३१	१६
३३	५४	०२	बृ	२७	४०	म	४९	३६	व	५५	३८	३०	०९	०१	१७
३३	५०	०३	शु	३२	४०	पु	५६	०८	प	५७	१६	०१	१०	०२	१८
३३	४६	०४	श	३७	४०	उ	६०	००	शि	५८	४६	०२	११	०३	१९
३३	४२	०५	र	४२	१६	उ	०२	३२	स	५९	५४	०३	१२	०४	२०
३३	३९	०६	चं	४६	१०	ह	०८	२३	सा	६०	०	०४	१३	०५	२१
३३	३५	०७	म	४८	५७	चि	१३	२४	सा	०	२२	०५	१४	०६	२२
३३	३१	०८	बु	५०	३८	स्वा	१७	१७	शू	५८	३९	०६	१५	०७	२३
३३	२७	०९	बृ	५०	५३	वि	२०	०२	वृ	५६	२०	०७	१६	०८	२४
३३	२४	१०	शु	५०	०१	अनु	२१	२९	ऐ	५३	०१	०८	१७	०९	२५
३३	२०	११	शु	४७	५३	ज्ये	२१	४२	वं	४८	४२	०९	१८	१०	२६
३३	१६	१२	र	४४	४२	मू	२०	४६	वि	४३	३६	१०	२९	११	२७
३३	१३	१३	च	४०	३२	पू	१८	५४	प्री	३७	४२	११	२०	१२	२८
३३	०९	१४	म	३५	३७	उ	१६	१०	आ	३१	०४	१२	२१	१३	२९
३३	०५	१५	बु	३०	०६	श्र	१२	४६	सौ	२३	५८	१३	२२	१४	३०

शु ५९.५६ श्रावण शुक्ल पक्ष संवत १९९२

सिहेन्दु:४३।२३
चन्ददर्शनम अगस्त ३१
मधुस्त्रवा ३ स्वर्णगौरावृतम   वन्येन्दु:१२.४४
भ.५।१० उ ३७ ४० या आश्लेषासु १रवि:१२।५६
आश्लेषासु १ वध:५६।४४ नाग ५
तुलेन्दु:४०।५३
भ.४८।५७ उ आश्ले २रवि:४२।३४ पुन:शत:२ शनि:
भ. १९।४७या मेला चिन्तनूर्णी   [३८।२९
वृश्चिकेन्द ०४।२१

भ.१८।५७उ४७।५३याआश्ले३रवि:१२।२५ वश्रा ११धनेंदु
पवित्रारोपणम १२   [२१।४२
मघा१सुसिंहेचवुध:१२।११ म ३३।०३
भ. ३५।३७उ आश्ले ४रवि:४१।१०पूर्वकाल्गुन्यो ४
भ. २।५१ या ऋषितर्पणी १५कुं ४०।५० [वक्रीशुक्र:५।३३
[रक्षाबन्धनम १५ सत्यव्रतम १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०६	०३	०६	०४	१०	०८	०२
२१	१२	२१	२२	२४	१३	२८	२८
००	२९	५०	१०	५१	१४	०३	०३
३३	२८	३२	०६	१२	३९	३९	३९
५७	३५	०	०४	११	०४	०३	०३
१८	०७	३८	१०	५७	४२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	क
०३	०६	०४	०६	०४	१०	०८	०२
२७	१६	०४	२२	२५	१२	२७	२७
४२	३७	४१	५८	१३	४२	४१	४१
१०	२७	५५	२८	४२	०२	२४	२४
५७	३६	०	०५	१२	०४	०३	०३
२८	०३	३४	३४	०५	४२	११	११


बा,८।३०।५९।२४दि१६।३२
मिश्र४६।३२ कुं १५

दि.	मा.	ति.	व	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ	प.	व्य	अ	न.	का
३३	०१	०१	बृ	२४	०८	ध	०८	५४	शो	१६	३२	१४	२३	१५	३१
३२	५८	०२	शु	१८	००	श	०६	४६	अ	०८	३५	१५	२४	१६	३२
३२	५४	०३	श	११	५०	पू	००	३२	सु	०१	१३	१६	२५	१७	०१
३२	५०	०४	र	०५	५०	रे	५२	४७	शू	४६	२४	१७	२६	१८	०२
३२	४६	०५	च	००	१२	अ	४९	३७	गं	३९	०४	१८	२७	१९	०३
३२	४६	०६	चं	५५	०८	००	००	००	००	०	०	०	०	०	०
३२	४२	०७	म	०५	५४	भ	४७	१६	वृ	३३	१३	१९	२८	२०	०४
३२	३९	०८	बु	४७	३०	कृ	४५	४३	ध्रु	२७	३५	२०	२९	२१	०५
३२	३५	०९	बृ	४५	११	रो	४५	१३	व्या	२२	४८	२१	३०	२२	०६
३२	३१	१०	शु	४४	०६	मृ	४५	५५	ह	१८	५४	२२	३१	२३	०७
३२	२७	११	श	४४	०९	आ	४७	५३	व	१६	०१	२३	३२	२४	०८
३२	२२	१२	र	४५	५२	पु	५०	४८	सि	१४	०७	२४	०१	२५	०९
३२	१८	१३	च	४८	३१	पु	५५	२९	व्य	१३	१४	२५	०२	२६	१०
३२	१३	१४	म	५२	१८	श्ले	६०	००	व	१३	१५	२६	०३	२७	११
३२	०९	३०	०	५६	२०	श्ले	००	५४	प	१४	०२	२७	०४	२८	१२

उ, म.५६।२९धृ.५३।४१ भादपद कृष्ण पक्ष सवत १९९२

भ ४४,५५उ मीनेन्दु:४६।३६
भ ११।५० यामघासु १सिंहेचार्क:१०।१७ पुण्ये२६।१
विसाखयोर गुरु:३६,१९ मेषेन्दु ५२।४७   [४या .४५
भ४५।८३ चन्दन ६हल ६ पूर्वंकालगुन्यो१वुध:३२।१
[६।८२बु. आ
भर३।१यामघसुररवि:३८।२२ विशाखय१भौम:२०।११
श्री कृष्ण जयन्ता ८ वृषेन्दु:१।५२   [शीतला ७
पुनपूर्वाफाल्गुन्यो :२शुक्र:२६।३८गुग्गा९
भ.१४।३८ उ.४४।६यामिथुनेदु:१५।३४
ता. मा. सुवला २२।३४मघा.३रबि ५।२६अजा ११
गावत्ससा १२' कर्केन्दु:३५।०५
भ. ४८।३१ उ.
भ.२०।२४या मघा.४रवि:३२।५०उत्तिरफल्गुन्यो१बु.धा:०४३
कन्यायांबु.ध:५८।३६ पुन: पूर्वाफाल्गुन्यों:२ शुक्र:४२।१०
[सिंहेन्दु:००।५४

सू	मं	ब	बृ	शु	श	रा	क
०४	०६	०४	०६	०४	१०	०८	०२
२४	२०	१७	२३	२३	१२	२७	२७
२५	५२	२३	४३	३४	०७	१९	१९
२१	२४	२४	२३	०४	४५	०९	०९
५७	३६	०	०७	२०	०४	०३	०३
५२	३०	५०	२३	५७	४२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०६	०४	०६	०४	१०	०८	०२
११	२५	२९	२४	१९	११	२३	२६
०९	१३	३८	३४	२७	३३	५६	५६
५१	४६	४४	५५	३२	०९	५४	५४
५७	३७	०	०८	३८	०४	०३	०३
१५	४८	५२	१८	४०	४२	११	११

वा,८।३०।५९।३८दि१६।४
मिश्र४६।४कु१५.

दि	मा	ति.	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	सू	-ो	न.	मा.
३२	०३	०१	गु	६०	००	म	०६	५६	[illegible]	१५	१३	२८	०५	२९	१३
३१	५९	०१	शु	०१	५५	पू	१३	५७	ति	१६	१४	२९	०६	३०	१४
३१	५४	०२	श	०७	००	उ	१९	५२	म	१८	२०	०१	०७	३१	१५
३१	४९	०३	श	११	४०	ह	२५	५१	गू	१९	२९	०२	०८	०१	१६
३१	४५	०४	र	१५	४१	चि	३	०८	[illegible]	२०	०२	०३	०९	०२	१७
३१	४०	०५	च	१८	३४	स्वा	३१	१५	ब	१९	३४	०४	१०	०३	१८
३१	३५	०६	म	२०	५४	वि	३८	१७	ते	२१	४०	०५	११	०४	१९
३१	३०	०७	बु	२०	५१	अन	४०	०१	[illegible]	१६	३२	०६	१२	०५	२०
३१	२६	०८	बृ	२०	०१	ज्ये	४०	३१	वि	१३	२२	०७	१३	०६	२१
३१	२१	०९	शु	१८	००	मू	३९	२०	प्री	०९	१६	०८	१४	०७	२२
३१	१६	१०	श	१६	५३	पू	३८	०७	आ	०४	११	०९	१५	०८	२३
३१	११	११	र	१०	४९	उ	३५	३४	सौ	५१	५४	१०	१६	०९	२४
३१	०६	१२	च	६०	००	श्र	३०	१७	ग	४४	५२	११	१७	१०	२५
३१	००	१३	म	००	४१	[illegible]	२८	३२	सु	३७	२७	१२	१८	११	२६
३१	०२	१४	बु	१४	४१	श्र	वम	००	००	००	००	००	००	००	००
३०	५७	१५	बृ	४८	३३	ध	२४	२४	धृ	१९	५०	१३	१९	१२	२७

दि	मा	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	न	मु	मि.	मा.
३०	५२	०१	श	४२	२८	पू	२०	११	शू	२२	०२	१४	२०	१३	२८
३०	४७	०२	श	३६	३०	उ	१६	०४	ग	१४	२३	१५	२१	१४	२९
३०	४२	०३	र	३०	५७	रे	१२	१४	वृ	०६	५५	१६	२२	१५	३०
३०	३७	०४	च	२१	५५	अ	०८	५७	ध्रु	५३	१८	१७	२३	१६	३१
३०	३२	०५	म	२१	४२	भ	०६	१०	ह	४७	२६	१८	२४	१७	०१
३०	२८	०६	बु	१८	२०	कृ	०४	३२	व.	४२	२२	१९	२५	१८	०२
३०	२३	०७	बृ	१६	०८	रो	०३	४६	सि	३८	१०	२०	२६	१९	०३
३०	१८	०८	शु	१४	०८	मृ	०४	११	व्या	३४	५७	२१	२७	२०	०४
३०	१३	०९	श	१५	११	आ	०५	५०	व.	३२	४५	२२	२८	२१	०५
३०	०८	१०	र	१३	४६	पु	०८	४४	प.	३१	३५	२३	२९	२२	०६
३०	०४	११	चं	१२	२६	पू	१२	४९	शि	३१	१५	२४	३०	२३	०७
२९	५९	१२	म	२३	८	श्ले	१८	००	सौ	३१	४७	२५	०१	२४	०८
२९	५४	१३	बु	२७	५४	म	२६	५९	सा	३२	५१	२६	०२	२५	०९
२९	४९	१४	बृ	३३	०३	पू	३०	२४	शु	३४	१७	२७	०३	२६	१०
२९	४५	३०	शु	३८	१२	उ	३६	५५	शु	३५	३७	२८	०४	२७	११

सौ ५८।२० भाद्रपद शुक्लपक्ष सं० १९९२

पूर्वादय: पश्चिमायाम् २१।३६
पूर्वाफाल्गुन्यो १ रवि ५९।१३, चन्द्र दर्शन कन्येन्दु:
३०।३ जमदिग्नुलसानी
भ. ४:४१३ हरितालिका ३पन्थर ४सिरमभर३०तुले.५८ २९
भ. १५।४१ या पुन पूर्वफाल्गुन्यो १शुक :५७ २१
पू. फा२ रवि: २६३९ पूर्वाष ढासु ४राहु: पुनर्वस्वा: २केतु:
शुकास्त:पश्चिमायाम् वृश्चिकेन्दु २२।३२
भ. २०।४१३ ५०।२६ या छिवके भौम: ३३ २ ७ सूतडा७
पूफा ३ रवि: ५२।५२ राधा ८ धनेन्दु ४०।३१
पूनमघासु ४ शुकक्र : ४८।४१
भ. ४१ ५१ उ० मकरेन्दु: ५२।२८
भ १३।४९ या पद्म ११
पूर्वफाल्गुन्यो ४ रवि १८।३२ अनुराध सु १ भौम. २३।१
भ. ५४।४१३ विद्या ३गुरु: ३।४७ अनन्त १४ कुम्भेन्दु:००।२

भ: २१।३७ या सत्यव्रतम् १५ पतृपक्षारम्भ:

छ ५९।४९ आश्विन कृष्णपक्ष संवत् १९९२

उत्तराफाल्गुन्यो १ रवि: ४४।१३चित्रायां १ बुध:३४।२२
शुक्रोदय:पूर्वस्याम् १३।१३पुनर्मघा ३शुक: ७ २७
। मि. ६।१५ भ. ३।४३उ. ३०५७या. गणेश ४सुषेन्दु
१२।१४
[३०पुन:शत १ शनि :४३।३५ वृषेन्दु : २०।४२
उत्तरफाल्गुन्या: २ कन्यायां बार्क: ९।५२ पुष्ये २६।३६या
मृ. भ १८।२२उ. ४७।१ या. कपिला ६
अगस्तोदय: ८।४२ । महालक्ष्मीव्रतम् ८ मिथुनेन्दु ३३।५८
तुलाया बुध: ७।१९
भ. ४५।५८ उ. कर्केन्दु ५२।०१
भ. १६।४६ या.
उत्तरफाल्गुन्यो४रवि:५७।५६मार्गी शुक:५०।११इन्द्रा ११
ता मा मीजान ९।१४ सिंहेन्दु १८।००
भ. २७[५४ उ.
भ०।२८ या शस्त्रागिहतश्राद्ध १४ कन्येन्दु ४६।४६
हस्ते १ रवि: २१।३८ पितृविसंजनम ३० ।

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०७	०५	०६	०४	१०	०८	०२
१३	००	१४	१५	१४	११	२६	२६
५२	४६	०४	५१	०२	५१	२८	२८
१०	२७	०६	७	[illegible]	१६	१७	१७
५८	३८	[illegible]	०९	४१	०५	०३	०३
१२	३९	४	१२	१७	४२	११	११


सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०७	०५	०६	०४	१०	०८	०२
२५	०४	२२	२६	१०	१०	२६	२६
४१	५४	१७	४८	४०	२१	०९	०५
५४	४७	५२	४३	४३	१६	१७	१३
५८	३९	७६	१०	२९	०४	०३	०३
२७	५५	००	०७	४८	४४	११	११



वा,८।३०।५९।५३ दि१५।२८
मिश्र४५।२८

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०७	०६	०६	०४	१०	०८	०२
०३	१०	००	२८	०८	०९	२५	२५
३०	१५	२०		१२	४८	४३	४३
१६	२४	२०	३०	४८	३३	४७	४७
५८	४०	४६	११	१२	०३	०३	०३
४४	१९	४३	०१	०५	४७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०७	०६	०६	०४	१०	०८	०२
१०	१५	०३	२९	०८	०९	५	२५
१२	०२	३७	२६	१३	१८	२१	२१
०३	००	५८	०५	५५	०४	३२	३२
५८	४१	०५	११	०९	०३	०३	०३
५८	०७	४२	५६	१२	४७	११	११




वा,८।३११।००।०८दि१४।५२
मिश्र४४।५२

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	क	मी	सि	अ
२९	४०	०१	श	४३	०१	ह	४३	०१	व	३६	५८	२९	०५	२८	१२
२९	३५	०२	र	४७	०६	चि	४८	२९	ए	३७	४१	३०	०६	२९	१३
२९	३०	०३	चं	५०	०८	स्वा	५२	५६	वं	३७	३६	०१	०७	३०	१४
२९	२५	०४	म	५२	०४	वि	२६	१४	व	३६	३८	०२	०८	०१	१५
२९	२१	०५	बु	५२	३८	अनु	५८	१६	ध्रुं	३४	४०	०३	०९	०२	१६
२९	१३	०६	बृ	५१	५४	ज्ये	५९	०५	आ	३१	४३	०४	१०	०३	१७
२९	११	०७	शु	४९	१९	मू	५८	४१	सौ	२७	४५	०५	११	०४	१८
२९	०६	०८	श	४६	५९	पू	१७	१०	शो	२२	५३	०६	१२	०५	१९
२९	०१	०९	र	४२	१९	उ	५४	५३	अ	१७	१२	०७	१३	०६	२०
२८	५६	१०	च	३८	१५	श्र	११	४५	सु	१०	१०	०८	१४	०७	२१
२८	५१	११	म	३२	१२	ध	४८	०६	धृ	०३	५१	०९	१५	०८	२२
२८	४६	१२	बु	२३	०७	श	४६	०३	गं	४८	४३	१०	१६	०९	२३
२८	४१	१३	बृ	१०	०५	पू	३९	५०	वृ	४०	५१	११	१७	१०	२४
२८	३६	१४	शु	१५	०२	उ	३५	४२	ध्रु	३३	०३	१२	१८	११	२५
२८	३१	१५	श	०२	११	रे	३१	४६	व्या	२५	२६	१३	१९	१२	२६

सू ५६,२८ आश्विन शुदि: सवत् १९९२

वक्र बुध: २५।०४ शरदनवरात्रारम्भः
[रजव
चन्द्रदर्शनम्
हस्ते१रवि:४५।१ ज्येष्ठायां १ भौम: ७ ३२ वृश्चिकेगुरु: २
भ.२१।६उ.५२।४या.बुधास्त:पश्चिमायाम्५९।३५अक्तूबर३१
पुनश्चित्रायां ३ बक्र: ४७।५८
भ. ४१।५९ उ. हस्ते२रवि: ७।४१ सरस्वत्यावाहनम्
भ. १८।२९ या. दुर्गा ८
महा९बलदानंच
हस्ते४रवि: २१।५१वक्रगात्या चित्रायां २ कन्यायांच बुध:
भ. ५ ३३उ.३२।५१ या. पापांकुशा ११ [१५।२०विजया१०
चित्रायां १ रवि: ५१।४
भ. १०।२३उ.४२।६या. पुनश्चित्रायां१ बुध:२५।८ पूर्वाफल्गु-
न्यो [१शुक्र: ३९ १० शरत् १५ सत्य व्रतम् १५ अकाश:

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	२७	०६	०७	०४	१०	०८	०२
१८	२०	०१	००	१०	०८	२४	२४
१४	३४	०७	१८	२६	५०	१६	५६
५३	०५	५५	२१	१५	३५	०६	०६
५१	४१	४४	१२	२५	०३	०३	०३
१६	३०	५३	००	१४	४७	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०७	०५	०७	०४	१०	०८	०२
२५	२५	२५	०२	१३	०८	२४	२४
१०	२९	३२	२३	५८	२९	३३	३३
३६	१४	३६	०६	०२	५२	५१	५१
५१	४१	५१	१२	३५	०२	०३	०३
३०	१४	०७	५०	०५	५०	११	११


वा,८।३१।०।२३दि१४।१५
मिश्र४८।१५ कु १५

दि.	मा.	ति.	व	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ	र	जा	म	अ	आ
२८	२६	०१	र	०३	४१	अ	२८	१८	ह	१८	११	१४	२०	१३	२७
२८	२६	०२	र	५८	४३	श्र	क्षय	००	००	००	००	००	००	००	००
२८	२१	०३	चं	५४	३५	म	२५	३०	व	११	२६	१५	२१	१४	२८
२८	१६	०४	म	५१	१८	कृ	२२	३६	सि	०५	२७	१६	२२	१५	२९
२८	१२	०५	बु	४९	०५	रो	२२	३३	व	५५	२५	१७	२३	१६	३०
२८	०७	०६	बृ	४८	०४	मृ	२२	४०	प	५१	५०	१८	२४	१७	०१
२८	०२	०७	शु	४८	२२	आ	२४	०१	शि	४९	१८	१९	२५	१८	०२
२७	५७	०८	श	५०	००	पु	२६	३८	स	४७	४८	२०	२६	१९	०३
२७	५२	०९	र	५२	४२	पु	३०	२६	सा	४७	०८	२१	२७	२०	०४
२७	४८	१०	च	५६	३९	श्ले	३५	२३	शु	४७	२२	२२	२८	२१	०५
२७	४३	११	म	६०	००	म	४१	०९	शू	४८	१५	२३	२९	२२	०६
२७	३९	११	बु	०१	२०	पू	४७	३०	ब्र	४९	३४	२४	३०	२३	०७
२७	३४	१२	बृ	०६	३४	उ	५४	११	ए	५०	५७	२५	३१	२४	०८
२७	३०	१३	शु	११	५२	ह	६०	००	व	५२	१२	२६	०१	२५	०९
२७	२५	१४	श	१६	४३	ह	००	१७	वि	५३	०१	२७	०२	२६	१०
२७	२१	३०	र	२०	५५	चि	०५	५४	प्री	५३	०६	२८	०३	२७	[illegible]

व्य ५१५७ कातिक वदि: संवत १९९२

भ. २६।३९ उ. ५४।३५ या वृषेन्दु: ४०।००
वक्रगत्यायस्ते४बुध:१९।५३ 'गणेश.४':करय४' [मिथुनेन्दु५२
बुधोदय:पूर्वस्याम्५९।५३ अनुराधासु १ गुरु: २४।३४
भ.४-१४उ.'चित्रायां३तुलेचार्क: ३५।३२''पु' मध्याह्नोतरं
भ. १८।१३ या. [सु १५,
मूले १धनुषि च भौम: १०।१८' 'अहोई८'कर्केन्दु १०।००
'चित्र यां ४ रवि: ५५।१२
भ. २४।४०उ. ५६।३९या. 'मार्गीबुध:, २९।१ सिंहेन्दु३५००
'रमा ११ व्रतम्
.ता म. अकरव २४।३१ 'स्वात्यां१ रवि: १५।३२कन्ये. ४।७
धन १३ भ. ११।५२उ. ४४।१७ या 'यमपंचकारम्भ:'
नरक १४ 'चित्रायां बुध: ४२।११ 'महालक्ष्मी पूजनम्
दीपमाला २०' स्वात्यां २ रवि ३५।३१ [तिलेन्दु: २२।००

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०८	०५	०७	०४	१०	०८	०२
०२	००	२२	०२	१८	०८	२४	२४
०८	२३	०२	४९	३४	१४	११	११
४२	५६	५८	५८	४१	३४	३६	३६
५९	४२	१३	१२	४४	०१	०३	०३
४१	४०	१४	५४	५७	५३	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०८	०५	०७	०४	१०	०८	०२
१०	०६	२३	०५	२४	०८	२३	२३
०७	१५	५८	४२	५३	०२	४६	४६
३१	४८	१०	०१	४५	२६	१०	१०
६०	४३	३७	१२	५१	००	०३	०३
०२	२५	१५	५४	०७	१६	११	११

वा,८।३१।०।२३दि१३।४०
मिश्र४३।४०कु१५


द.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ज	म	अ	का.
२७	१०	०१	च	२६	०२	स्वा	१०	३५	प्री	५२	१७	२९	०४	२८	१२
२७	१९	०२	म	२६	०३	वि	१४	१४	सौ	१०	२४	३०	०५	२२	१३
२७	०७	०३	बु	२६	४१	अनु	१५	३६	शो	४७	५०	०१	०६	३०	१४
२७	०५	०४	बृ	२६	०२	ज्ये	१७	३९	अ	४४	०८	०२	०७	३१	१५
२७	०१	०५	शु	२४	११	मू	१७	३२	सु	३९	२८	०३	०८	०१	१७
२६	१७	०६	श	२१	१४	पू	१६	१७	धृ	३३	५७	०४	०९	०२	१६
२६	५३	०७	र	२७	२०	उ	१४	१३	शू	२७	४०	०५	१०	०३	१८
२६	४९	०८	चं	१२	३७	श्र	११	१४	गं	२०	५१	०६	११	०४	१९
२६	४५	०९	मं	०७	१४	ध	०७	४०	वृ	१३	२५	०७	१२	०५	२०
२६	४१	१०	बु	०१	३३	श	०३	४१	ध्रु	०५	४४	०८	१३	०६	२१
२६	४१	११	बृ	५५	३६	०० प्र	वम		००	००	००	००	००	००	००
२६	३७	१२	बृ	४९	०८	उ	५५	१९	ह	४९	५९	०९	१४	०७	२२
२६	३३	१३	शु	४३	५३	रे	५१	१९	व	४२	१६	१०	१५	०८	२३
२६	२९	१४	श	३८	२९	अ	४७	४३	सि	३४	४६	११	१६	०९	२४
२६	२५	१५	र	३३	३५	भ	४४	४३	व्य	२७	४८	१२	१७	१०	२५

पू. मा. ५६।३१ व्या. ५७।५२ कार्तिक शुक्लपक्ष सं० १९९२

अन्नकूट १ गोवर्द्धनपूजनम् ४८।२२ वृश्चिकेन्दु ५८।२०
चन्द्रदर्शनम्, उत्तरफाल्गुन्यो: १ शुक्र: यमर टिक्का २
म. ५६।२१ उ. स्वात्या ३ रवि: ५४।५१
म. २६ २ या. धनेन्द: १७।३९ नवम्बर ३०
अनु २ गुरु २।२० कन्याया शुक्र: ३०।४९ मकरेन्द ३०।४३
म. १७।२० उ. ४४।५७ या तुयाया बुध. ३६।१९ [मार्गीशनि
पू.षा. ३राहु: पुनर्व १केतु:५७।१५ केभेन्दु. ३९।२७ [४२।४५
परिक्रमा९कूष्माण्डदानम् [गोपा ८
म. २८।३४ उ. ५५।२६ या विशाखयो १ रवि: ३२।१८
[पूवाष दासुभौम: ४८।३२ पञ्चभीष्मव्रतारम्भ: मो. ४५।३४
हरिप्रबोधिनी ११ व्रतं सर्वेषामेसातुष्करराज
मेषेन्दु ५१।१९ [चतुर्मास्यव्रतसमाप्ति
म ३८।२९ उ विशा. २ रवि: ५२।५० वैकुन्ठ १४ स्वात्या१
म ६।२ या० मत्यवनटुकरी १५ मत्स्यजयन्ती [बुध ४।२
[वषेन्दु: ५९।११

सू	मं	बु	बृ	शु	श	रव	के
०६	०८	०६	०७	०५	१०	०८	०२
१८	११	०१	०७	०१	०७	२३	२३
०८	४१	१५	१६	५९	५८	२०	२०
५६	४३	११	५५	४९	३१	४४	४४
६०	४३	६७	१३	५४	००	०३	०३
२०	४७	५३	४५	१२	०२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०८	०६	०७	०५	१०	०८	०२
१४	१६	०८	०८	०७	०७	२३	२३
११	३३	५८	३१	४७	५८	०१	०१
३३	५९	२४	५६	०७	४०	३९	३९
६०	४३	८३	१३	५९	००	०३	०३
२८	४७	४९	४९	०८	५९	११	११



वा,८।३१।० ५२दि १६।१२
मिश्र४३।१२कुं १५

द.	मा.	ति	व	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प	ज	म	अ	का
२६	२१	०१	चं	२९	३२	कृ	४२	३७	व	२१	२८	१३	१८	११	२६
२६	१७	०२	मं	२६	२२	रो	४१	२०	प	१५	४७	१४	१९	१२	२७
२६	१३	०३	बु	२४	१६	मृ	४१	१०	शि	१४	५७	१५	२०	१३	२८
२६	०९	०४	बृ	२३	२२	आ	४२	०८	सि	०७	००	१६	२१	१४	२९
२६	०५	०५	शु	२३	५६	पु	४४	२६	सा	०४	०५	१७	२२	१५	३०
२६	०१	०६	श	२५	३३	पू	४७	५९	शु	०२	११	१८	२३	१६	०१
२५	५७	०७	र	२८	२४	श्ले	५२	३७	शु	०१	१४	१९	२४	१७	०२
२५	५३	०८	चं	३२	२६	म	५८	१२	ब्र	०१	०८	२०	२५	१८	०३
२५	४९	०९	मं	३७	१४	पू	६०	००	ऐं	०१	४७	२१	२६	१९	०४
२५	४६	१०	बु	४२	३४	पू	०४	२६	वै	०२	५६	२२	२७	२०	०५
२५	४२	११	बृ	४७	५५	उ	११	००	वि	०४	१६	२३	२८	२१	०६
२५	३८	१२	श	५२	५२	ह	१७	२२	प्री	०५	३३	२४	२९	२२	०७
२५	३४	१३	श	५७	०५	चि	२३	१०	आ	०६	२८	२५	३०	२३	०८
२५	३२	१४	र	६०	००	स्वा	२८	०८	सौ	०६	४४	२६	०१	२४	०९
२५	३१	१४	चं	००	१३	वि	३१	५९	शो	०६	१०	२७	०२	२५	१०
२५	२९	३०	मं	०२	१४	अन	३४	४०	अं	०५	४७	२८	०३	२६	११

मार्गशीर्ष कृष्णपक्ष सं० १९९२


गुरुरस्त पश्चिमायाम् ५९।४४ मृगक्षौडो १ म गस्नानारम्भ:
म ५५।१३उ हस्ते १ शुक्र: ५८।१ सीमन्तकम्
म. २४।१६या विशा. ३रवि:९।२६गणेश४मिथुनेन्दु ११।१५
कर्केन्दु: २८,५२ [पूर्ण मध्यांहोत्तरममु: ३०
म. २५।३३उ. ५६ ५८या विशाखयो४ वृश्चिकचार्क २८।१८

अनुराधसु ३ गुरु: ३।४६सि. ५२।३८ सिहेन्दु: ५२,३७
विशाखयां १ बुध: ३,४४ कालभैरव ८
अनुराधासु १ रवि: ४४।३४
म ३।५४उ. ४२।३४या. पुषास्त:पूर्वष्याम् ३।५८कन्येन्दु: ३२४
उत्पन्ना ११

तुलेन्दु: ५२।३७
म ५७।५ उ. ता. मा. कौस २०।५९
म. २८।३९या. उत्तराषाढासु १ भौम: १०।५६ वृश्चिके व.
१४।४३ चित्रायां१ शुक्र: ४६।५१ सोमवती ३० चित्रया
वृश्चि. १६।०२अनु. ३रवि: १८।३४अनुराधासु१ बुध: ७।५८

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०८	०६	०७	०५	१०	०८	०२
०२	२२	२१	१०	१५	०८	२२	२२
१६	३१	०२	२२	५१	०८	३६	३६
४९	५५	५८	५०	३१	०७	१४	१४
६०	४३	९६	१३	६१	०१	०३	०३
४४	४९	२६	४९	३६	५६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०८	०७	०७	०५	१०	०८	०२
१०	२८	०४	१०	०४	०८	२२	२२
२३	३३	२१	०९	२०	२३	१०	१०
१८	०७	२०	५३	५९	१२	४८	४८
६०	४४	०	१३	६५	०२	०३	०३
५८	५१	५७	४९	३१	५३	११	११



वा,८।३१।०।१८ दि ४४।
मिश्र४२.४४ कुं ३०


दि	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	स्पु	को	न	म.
२५	२७	०१	बु	०२	५४	ज्ये	३६	०५	म	०२	२९	२९	०४	२७	१२
२५	२५	०२	बृ	०२	१५	मू	३६	९६	शु	५४	२६	०१	०५	२८	१३
२५	२४	०३	शु	००	२३	पू	३५	१७	ग	४९	०८	०२	०६	२९	१४
२५	२४	०४	श	५९	२८	००	अवम		००	००	००	००	००	००	००
२५	२२	०५	श	५३	३२	उ	३३	२४	बृ	४३	०५	०३	०७	३०	१५
२५	२०	०६	र	४८	५२	श्र	३०	३८	ध्रु	३६	२०	०४	०८	०१	१६
२५	१८	०७	च	४३	२८	ध	२७	११	व्या	२९	०३	०५	०९	०२	१७
२५	१६	०८	म	३७	५५	श	२३	१७	ह	२१	२६	०६	१०	०३	१८
२५	१४	०९	बु	३२	००	पू	१९	१०	व	१३	३६	०७	११	०४	१९
२५	१२	१०	बृ	३६	०६	उ	१४	५६	सि	०५	३६	०८	१२	०५	२०
२५	१०	११	शु	२०	०४	र	१०	५२	व	५०	१५	०९	१३	०६	२१
२५	०८	१२	श	१५	०५	अ	०७	११	प	४३	०३	१०	१४	०७	२२
२५	०७	१३	र	१०	२०	भ	०४	३१	श	३६	२८	११	१५	०८	२३
२५	०५	१४	च	०६	२६	कृ	०१	४१	स	३१	३०	१२	१६	०९	२४
२५	०४	१५	म	०३	२५	रो	००	०८	सा	२५	२१	१३	१७	१०	२५

मृ५९।२९धृ५८।५४ व्य. ५७।४७ मार्गशीर्षशुदि सं १९९२

चन्द्रदर्शनम २ धनेन्दु ३६।०५
मकरे भौमः३८।२९
भ.२८।५५उ.५७।२९या.अनु.४रवि.३५।२२मकरेन्दु४९।४८
'नाग. ५' [कुम्भेन्दु५८।४८
अनुराधासु ४ गुरुः५३।१'तुलायादकः५५।२३',स्कन्द.६'
भ४२।३.८उ.ज्येष्टाया१रविः५१।४४'मित्र.७' [दिसम्बर
भ १०।४६या.''ज्येष्टयां १बुधः१२।३९'
मीनेन्दः५।१२
भ५३।१५उ,'सीमन्तषम्.

भ.२०।२४याज्येष्ठाया२रविः८।१०मोक्षदा११मेषेन्दु१०।५३
स्वात्यां १शुक्र ५२।१५'
वृषेन्दुः१८।२६
भ६।२६उ.३४।५५याज्येष्ट३रविः२४।१५'पिशाच
मोचीनी १४'दतत्रैय जयन्ती१५,'सत्यवतममिथुनेन्दु२९५३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०९	०७	०७	०६	१०	०८	०२
१७	०३	१६	१३	०१	०८	२१	२१
३०	५१	२२	४५	५८	४१	४८	४८
४७	४१	२३	१४	०७	५६	३३	३३
६१	४४	[illegible]	१२	६६	०२	०३	०३
०६	५१	१४	४९	४३	५३	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०९	०७	०७	०६	१०	०८	०२
२४	०९	२८	१५	०९	०९	२१	२१
३८	१२	३४	१७	५१	०५	२६	२६
३२	५७	१२	२४	०१	२३	१७	०७
६१	४५	[illegible]	१३	६७	०३	०३	०३
१३	३३	१४	४९	१९	५०	११	११

बा८।३१।१।२२दि १२। ३३
मश्र४२ ३३ कु १५

पौष कृष्ण पक्ष सं १९९२


दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	र	सा.	जो	श्रा
२५	०२	०१	बु	०१	२८	आ	६०	००	शु	२१	०४	१४	१८	११	२६
२५	०१	०२	बृ	००	०५	आ	००	२२	शु	१७	४५	१५	१९	१२	२७
२४	५९	०३	शु	०१	१८	पु	०२	२१	ब्र	१५	२८	१६	२०	१३	२८
२४	५८	०४	श	०३	१७	पु	०५	३६	ऐं	१४	१२	१७	२१	१४	२९
२४	५६	०५	र	०६	१९	श्ले	१०	०१	वै	१३	४६	१८	२२	१५	०१
२४	५५	०६	चं	१०	३१	म	१५	२७	वि	१४	११	१९	२३	१६	०२
२४	५३	०७	मं	१५	२७	पू	२२	३५	प्री	१५	०६	२०	२४	१७	०३
२४	५१	०८	बु	२०	२१	उ	२८	०६	आ	१६	२५	२१	२५	१८	०४
२४	४९	०९	बृ	२६	१२	ह	३४	३४	सौ	१७	४५	२२	२६	१९	०५
२४	४८	१०	शु	३१	०८	चि	४०	३६	शो	१८	४५	२३	२७	२०	०६
२४	४६	११	श	३५	१९	स्वा	४५	५१	अ	१९	१७	२४	२८	२१	०७
२४	४४	१२	र	३८	२३	वि	४९	५९	सु	१९	०२	२५	२९	२२	०८
२४	४६	१३	चं	४०	२३	ऽनु	५३	०२	धृ	१७	५३	२६	०१	२३	०९
२४	४७	१४	मं	४०	५८	ज्ये	५४	४६	शू	१५	४५	२७	०२	२४	१०
२४	४९	३०	बु	४०	१८		५५	१८	ग	१२	३३	२८	०३	२५	११

मूले१धनुषि च बुधः३१ २५ श्रवणे १ भौमः४४।५८
भ३१।१३ ज्येष्टा४रविः४०।१३'गुरोरुदया पूर्वस्याम४४
भ१।१८ या गणेश ४. [४७।कर्केन्दु ४६।५२

मूले१धनषेपचार्कः५७ १६पूर्वायपरदिसेमध्यान्हपर्यन्तमम् ३०
भ१०।३१३४२।५९या [सिंहेन्दु १०।०१
ज्येष्टायां १गुरुः ०।१६ कन्येन्दु:३८ १२

भ.५८।४०मूले२रविः११।३३पूर्वाषाढासु१बुधः२१।५७
भ३१।८या तुलेन्द०७।३५ [विशाखयोः१शुकः३६।१८
धोदयः पं याम १२ २ सफला ११
ता. मा. जही ३९।२९मूले ३रविः२७ ११वृश्चके,३३।४७
भ१० २३उ शत २ शनिः२७।१३
भ १०।४०या धनेन्दु ५४।४६
मूले ४ रविः४ ।२७

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०२	०८	०७	०६	१०	०८	०२
०२	१५	१२	१७	१८	०९	२१	२१
४९	२२	१२	०३	१९	३६	००	००
१७	२२	१३	३१	०३	११	५२	५२
६१	४५	[illegible]	१३	६९	०४	०३	०३
२०	३३	४७	४९	०७	४९	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०९	०८	०७	०६	१०	०८	०२
०९	२०	२३	१८	२७	१०	२०	२०
५८	४५	२९	६	०७	१०	३८	३८
१५	१७	२८	०२	१७	१०	३७	३७
६१	४५	१३	१२	७०	०४	०३	०३
२४	३३	१६	५४	[illegible]	[illegible]	११	११

बा,८।३१।०।१३७दि१४।२
मिश्र४२।२४कु ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प	र	ज	शा	पो.
२४	५१	१	बृ	३८	१६	पू	५४	३७	बृ	०८	३५	२९	०४	२६	१२
२४	५२	२	शु	३५	२३	उ	५२	५६	ध्रु	०३	३६	३०	०५	२७	१३
२४	५४	३	श	३१	२७	श्र	५०	२४	ह	५१	१९	१	०६	२८	१४
२४	५६	४	र	२६	४४	ध	४७	०६	व	४४	१६	२	०७	२९	१५
२४	५७	५	चं	२१	२७	श	४३	२२	सि	३६	४६	३	०८	३०	१६
२४	५९	६	मं	१५	४६	पू	३९	१७	व्य	२८	५१	४	०९	३१	१७
२५	०१	७	बु	०९	५२	उ	३५	०६	व	२२	०६	५	१०	०१	१८
२५	०३	८	बृ	०४	०१	रे	३१	०१	प	१३	१७	६	११	०२	१९
२५	०३	९	बृ	५८	१९	०	अवम		०	००	००	००	००	००	००
२५	०४	१०	शु	५३	०६	अ	२७	१४	शि	०५	३७	७	१२	०३	२०
२५	०६	११	श	४८	२७	भ	२४	००	सा	५१	३२	८	१३	०४	२१
२५	०८	१२	र	४४	३६	कृ	२१	२७	शु	४५	२२	९	१४	०५	२२
२५	०९	१३	चं	४१	४२	रो	१९	४४	शु	४०	०१	१०	१५	०६	२३
२५	११	१४	मं	३९	५२	मृ	१९	०२	ब्र	३५	२६	११	१६	०७	२४
२५	१३	१५	बु	३९	१६	आ	१९	३१	ऐं	३१	४९	१२	१७	०८	२५

व्या. ५७।४७ सि ५८।२० पक्षिणायनगोलौ. हेमन्तर्त्तु


चन्द्र दर्शनम् उत्तराषाढासु बुधः ४४।५६
भ५९।५ उ 'पूर्वाषाढासु १रविः५७।५३' विश्वकेशुकः९।
३०'शावालम. २६।४४ या 'मकरे बुधः ५३।११'
धनिष्ठासु १भौम६।१०'अनुराधासु १ शुकः ५६।१९'

भ. ९।५२ उ. ३६।५६ या पू.षा.२ रविः१३।१८'ज्येष्टाया २
(गुरुः ५।५' जनवरी ३१ सन्१९३६

भ. २०।४६ उ. ४८।२७ या पू. षा. ३ रविः २८।४१' पुष्यया ११

कुम्भे भौमः ३१ ३८ पू. षा २ राहुः आर्द्रा. ४ केतुः५१।२२ श्रवणे १ बुध४३।६
भ. ३९।५२ उ पू षा ४ रविः ४४।६
भ ९।३५ या सत्यव्रतम् १५ चन्द्रग्रहणम्

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
०८	०९	०९	०७	०७	१०	०८	०२	०८	१०	०९	०७	०७	१०	०८
०८	२६	०४	२०	०६	१०	२०	२०	२४	०१	११	२१	१३	११	१९
१०	५८	५८	२१	३६	५३	१३	१३	१८	४०	५८	३६	४५	२८	५४
२०	२३	४१	०५	४०	३४	११	११	५०	१०	०८	२५	०१	०६	०६
६१	४५	७८	१२	७१	०५	०३	०३	६१	४५	५९	१२	७१	०५	०३
२६	५४	१६	५९	०५	४७	११	११	२५	५४	२०	००	३६	४७	११



दक्षिनयनग लो हेमन्तर्त्तुः, नकराकादुत्तरायण शिशिरतश्च'

वा, ८।३१।०२।१६दि, १२।५३ मिश्र ४२।५३ कुण्डली ३


दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	शा	अ.	ज.	मा.
२५	१५	१	बृ	३९	५७	पू	२१	१४	वं	२९	१४	१३	१८	०९	२६
२५	१६	२	शु	४२	०३	पु	२४	१५	बि	२७	४०	१४	१९	१०	२७
२५	१८	३	श	४५	१४	श्ले	२८	२३	प्री	२६	५१	१५	२०	११	२८
२५	२०	४	र	४९	३१	म	३३	३६	आ	२७	०८	१६	२१	१२	२९
२५	२१	५	चं	५४	३२	पू	३९	४०	सौ	२७	५८	१७	२२	१३	३०
२५	२३	६	मं	५९	५८	उ	४६	०४	शो	२६	१३	१८	२३	१४	०१
२५	२४	७	बु	६०	००	ह	५२	४१	गं	३०	३७	१९	२४	१५	०२
२५	२६	७	बृ	०५	२०	चि	५८	४८	धृ	३१	४८	२०	२५	१६	०३
२५	२७	८	शु	१०	१५	स्वा	६०	००	धृ	३२	३३	२१	२६	१७	०४
२५	२९	९	श	१४	२२	स्व	०४	१८	शू	३२	३६	२२	२७	१८	०५
२५	३१	१०	र	१७	२१	वि	०८	४५	ग	३१	४७	२३	२८	१९	०६
२५	३३	११	चं	१९	१२	अनु	१२	०३	वृ	३०	०४	२४	२९	२०	०७
२५	३६	१२	मं	१९	४२	ज्ये	१४	०६	ध्रु	२७	१९	२५	०१	२१	०८
२५	३९	१३	बु	१८	५६	मू	१४	५४	व्या	२३	३६	२६	०२	२२	०९
२५	४३	१४	बृ	१६	५५	पू	१४	२८	ह	१८	५४	२७	०३	२३	१०
२५	४७	३०	श	१३	५०	उ	१२	५१	व	१३	२३	२८	०४	२४	११

माघस्नानारम्भः
उत्तराषाढासु १ रविः ५९।३४
भ. १३।३८ उ ४५।५४ या ज्येष्टायां १ शुक: ९।१२
गणेशजयन्ती ४

भ २९।५८ उ.उ षा२मकरेबाकः१६।५पुण्य सार्ध यावत् ४५
भ ३२३९ या शतभिष १ भौमः१०।४४

३ षा ३रविः३०।४१ ज्येष्टां ३ गुरुः ६।१३
भ ४५।५१ उ
भ १७।२१ या वक्री बुधः५४।४२ अनु ।S।।।SS।। ल ६।७
उ षा ४रविः४६।४१ षटतिला ११
ता मा वलव ५।१६
भ १८।५६ उ ४७।५५ या मुळे १ धनु विखाशुक: १३।२६
बुधास्त: पश्चिमायाम् २७।९
श्रवणे १ रविः १।३८ मौन ३०

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
०९	१०	०९	०७	०७	१०	०८	०२	०९	१०	०९	०७	०८	१०	०८
०३	०८	१७	२३	२४	१२	१९	१९	१०	१४	१७	२४	०३	१३	१९
३१	३७	५४	२७	३४	२६	२५	२५	०४	०४	११	४९	०१	११	०३
०९	०६	३१	२०	३८	२२	३०	३०	०८	४२	३०	२८	१२	३१	१४
६१	४६	१३	१२	७२	०६	०३	०३	६१	४५	२७	१२	७२	०६	०३
१९	१४	१३	०४	४६	४४	११	११	१३	५४	२६	००	४६	४४	११



पू.भा.५९।५४व५२।४३ऐ. ५५।१८उत्तरायण दक्षिणगोल: वा,८।३१।०२।२१दि १३।२२ मिश्र४३।२२


दि	घा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	व्यु	आ	न	म
२५	११	१	श	०९	०५	श्र	१०	४२	सि	०७	०८	२९	०५	२५	१२
२५	१५	२	र	०५	०५	ध	२७	३३	व्य	००	१५	०१	०६	२६	१३
२५	१५	३	र	५९	४६	००	अवम		००	००	००	००	००	००	१४
२५	१९	४	च	५४	०९	श०	०३	५५	व	४५	१३	०२	०७	२७	००
२६	०३	५	मं	४८	०९	उ०	५५	४३	शि	३७	२१	०३	०८	२८	१५
२६	०७	६	बु	४२	१९	रे०	५१	३५	स	२९	२८	०४	०९	२९	१६
२६	११	७	बृ	३६	४२	अ०	४७	४२	सा	२१	४४	०५	१०	३०	१७
२६	१५	८	शु	३१	२८	भ०	४४	२२	शु	१४	२८	०६	११	३१	१८
२६	१९	९	श	२६	४२	कृ०	४१	३८	शु	०७	२०	०७	१२	०१	१९
२६	२३	१०	र	२३	०७	रो	२९	४६	ब्र	००	४८	०८	३	०२	२०
२६	२७	११	च	२०	१७	मृ०	३८	४९		५०	२७	०९	१४	०३	२१
२६	३१	१२	मं	१८	३३	आ	३९	०२	व	४६	२९	१०	१५	०४	२२
२६	३३	१३	बु	१८	०१	पु०	४०	२९	प्री	४३	३५	११	१६	०५	२३
२६	४०	१४	बृ	१८	४९	पु०	४३	१२	अ	४०	४०	१२	१७	०६	२४
२६	४१	१५	शु	२०	५९	श्ले	४७	०६	पो	४१	४१	१३	१८	०७	२५

चन्द्रदर्शनम्. श्रवणे २ बुध: ५१।५शतां३शनिः ५८।
२६कुंभेन्दु ३७९।
जिलकाद

भ. २६।५४उ. ५४।२या. श्र व२रवि:१८।५७तिल४बैकुंठ
४मीनेन्दु४५।५
श्री पंचमी ५ बसन्तोत्सव.
मेषेन्दु ५१।३५
भ. २६।४२उ. श्रव३रवि: ३५।८पुन:श्रव. १ बुध:२९।५१रथ
भ. ४५ या. भीष्म ८ [७अचला ७वृषेन्दु:५८।४
पूर्वभादपदेसु १ भौम:२१।५९ फर्वरी २९
भ. ५१ ४२ स. श्रव ४ रवि:५१।४३ पू. षा १ शुक्र: ९।५६
भ २०।१७या पुन:उ.षा.४बुध:४।४४ज्येष्ठ].४गुरुः३२।४२जया११मिथुनेन्दु:९।१७

कर्केन्दु: २५।८
भ. १८ ४९ उ. ४९।५४ या धनिष्ठास्वर्कः ८।१२ सत्य व्रतम् १५।
माघ स्नान समाप्ति: १५।

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
०९	१०	०९	०७	०८	१०	०८	०२	०९	१०	०९	०७	०८	१०	०८
१७	०९	१२	२६	११	१४	१८	१८	२४	२४	०७	२७	२०	१४	१८
४८	३०	११	०८	३३	००	४०	४०	५५	५५	२६	२२	०८	४६	१९
११	१५	५०	२३	४९	१२	५९	५९	४६	१८	५४	३७	५८	३७	३७
६१	४५	५५	११	७३	०६	०३	०३	६०	४५	२७	१०	७३	०६	०३
५०	५३	५१	०१	२१	४४	११	११	५७	३४	३६	१०	२६	४४	११



(सं० १९९२) [फाल्गुन कृष्ण पक्ष:]


उत्तरायणं दक्षिण गोल: शिशिरतु:

वा८।३१ ०२।३६ दि १३। ५३मिश्र ४३।५३

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ	प.	स	सौ.	०	मा
२६	४८	०१	श	२४	१४	म	५२	११	शो	४०	३७	१४	१९	०८	२६
२६	५२	०२	र	२८	३४	पू	५८	०३	ऽग	४१	१८	१५	२०	०९	२७
२६	५६	०३	चं	३३	३६	उ	६०	००	सु	४२	२६	१६	२१	१०	२८
२७	००	०४	मं	३९	०१	उ	०४	२९	धृ	४३	४८	१७	२२	११	२९
२७	०३	०५	बु	४४	२२	ह	११	०३	शू	४५	०६	१८	२३	१२	०१
२७	०७	०६	बृ	४९	११	चि	१७	२३	ग	४६	०५	१९	२४	१३	०२
२७	११	०७	शु	५३	१२	स्वा	२३	०१	वृ	४६	२८	२०	२५	१४	०३
२७	१५	०८	श	५६	०४	वि	२७	४५	ध्रु	४५	१८	२१	२६	१५	०४
२७	१९	०९	र	५७	४८	ऽनू	३१	२०	व्या	४४	३९	२२	२७	१६	०५
२७	२३	१०	चं	५८	०८	ज्ये	३३	४१	ह	४२	१६	२३	२८	१७	०६
२७	२७	११	मं	५७	१४	मू	३४	४३	व	३८	१६	२४	२९	१८	०७
२७	३१	१२	बु	५०	०४	पू	३४	३५	सि	३४	३५	२५	३०	१	०८
२७	३६	१३	बृ	५०	५१	उ	३३	२२	व्य	२९	२०	२६	०१	२०	०९
२७	४१	१४	शु	४७	४५	श्र	३१	१५	व	२३	२२	२७	०२	२१	१०
२७	४६	३०	श	४२	४४	ध	२८	१७	प	१६	४३	२८	०३	२२	११

बृधोदय: पूर्वस्याम् ३०।३८
पुन: उ. षा. ३ बुध: २५।१८
भ. १५ उ. ३३ ६६ या. गणेश ४ कन्येन्दु: १४।३८
† मध्याह्न पर्यन्तम् मु ३० मार्गी बुध: २।५५ तुलेन्दु:४४।१३
धनि. ३ कुम्भेवार्क:४३,२४ पुन्यमध्याह्नोत्तरपर दिनें †
भ. ४९।११ उ उत्तराषाढासुशुक्र: ०,१४
भ २१।११या मीने भौम:११।३३ शनेरस्त पश्चिमावाग३१।५३
मकरेशुक्र: ४२।३२ सीता जयन्ती ११ वृश्चिके ११।३८
धनि ४ रवि: ० २७
भ. २७।५८ उ. ५८ ८ या धने दु ३३।४१
उत्तर भाद्रपदामु भौम:४१ ५० विजया ११ स्मार्तानाम्
ता. मा. हत. ४५।२४ शत शतभिषाजरदि : १८।२८ श्रवणेबुध: २६।५ †
भ. ५१।५१ उ. † वैष्णवानां ११ व्रतम मकरेन्दु: ४९।१६
भ. १९।८ या शिवरात्रि व्रतम कुम्भेन्दु: ५६।४६
शत. ४ रवि: ३६।४७ शत: ३३,२०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
१०	११	०९	०७	०९	१०	०८	०२	१०	११	०९	०७	०९	१०	०८
०३	०१	०७	२८	००	१५	१७	१७	१०	०६	१२	२९	०८	१६	१७
०२	०५	२९	४७	०१	४७	५३	५३	०६	२७	३३	४३	३६	४१	३१
०३	३८	१५	१७	१९	४९	१८	१८	२८	३०	०६	१९	२२	२१	०३
६०	४०	२३	०९	७३	०७	०३	०३	६०	४५	५८	०८	७३	०७	०३
४२	१४	४८	२१	२१	४१	११	११	२८	१४	०९	२७	५६	४१	११



दि	मा	ति.	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	सू	जा	फ	फ
२७	५१	०१	र	३७	२९	श	२४	४५	धृ	०९	३३	२९	०४	२३	१२
२७	५३	०२	चं	३१	४८	पू	२०	४८	सि	०-	००	३०	०५	२४	१३
२८	०१	०३	मं	२५	४९	उ	१६	३९	शू	४६	२२	०१	०६	२५	१४
२८	०६	०४	बु	१९	५६	रे	१२	३३	गु	३८	४१	०२	०७	२६	१५
२८	११	०५	बृ	१४	१७	अ	०८	२६	वृ	३१	०९	०३	०८	२७	१६
२८	१६	०६	शु	०९	०४	भ	०५	०७	ते	२४	०४	०४	०९	२८	१७
२८	२१	०७	श	०३	५२	कृ	०२	१६	वैं	१७	३३	०५	१०	२९	१८
२८	२६	०८	र	००	४२	रो	००	२२	वि	११	४३	०६	११	०१	१९
२८	२६	०९	र	५८	००	००	अवम		००	००	००	००	००	००	००
२८	३१	१०	चं	५६	२७	आ	५९	०३	प्री	०५	४४	०७	१२	०२	२०
२८	३६	११	मं	५५	४६	पु	००	००	आ	०१	३४	०८	१३	०३	२१
२८	४१	१२	बु	५५	३५		६०	११	सौ	५७	१६	०९	१४	०४	२२
२८	४६	१३	बृ	५८	४७		०२	३८	शो	५५	५८	१०	१५	०५	२३
२८	५१	१४	शु	६०	००	श्ले	०६	३१	धृ	५५	४०	११	१६	०६	२४
२८	५६	१४	श	०२	०२	म	११	०९	शू	५६	०९	१२	१७	०७	२५
२९	०१	१५	र	०६	२२	पू	१६	५३	गं	५७	१२	१३	१८	०८	२६

मृ. ५५।५ सा ५४।१६ सौ ५९।१७ शि शरत्तः

श्रवसि १ बुधः ३२।१९ श्रवास १ शुकः५१।४४
मूले १ धनुषिचगुरुः ४२।२० चन्द्रदर्शनम् मीनेन्दुः६।४८
भ ५२।५२ उ
म, १९।५६ या. मेषेन्दुः १२।३३


वृषेन्दु० १९।२४
भ ३.५२ उ. ३२ १७ या. शत. ४ रविः १४।५०
होलाष्टकम् मात्र ३१ मिथुनेन्दुः २९।३४

धनिष्ठासु १ बुधः २२।५७
भ.२७।१ उ. ५५।४६ या पूर्वाभाद्रपदासु १ रविः३४।४७ आमला ११ कर्केन्दुः४४।५४

धनि १ शुक्र ४१।३० सावा टिला १३
पू. भा. २ रविः ५२।५४ कुम्भे बुधः १६।५ सिंहेन्दुः ६।३१
भ. ७।२ उ. ३४।१२ या रेवत्यां १ भौमः ४।५९ सत्यव्रतम् होलिकादहनम घ. ३४ उ.
कन्येन्दुः ३४।५

वा ८ २२।२।५१ दि

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
१०	११	०९	०८	०९	१०	०८	०२	१०	११	१०	०८	०९	१०	०८
१८	११	२२	००	१८	१७	१७	१७	२१	१७	०२	०१	२७	१८	१६
०९	५१	२५	४७	२६	४१	०५	०५	०९	५४	५४	३७	०५	३४	४३
३४	५४	३२	२१	०९	३१	३७	३७	४८	०२	१३	४६	२७	०४	२०
६०	४५	८३	०७	७३	०७	०३	०३	६०	४४	१६	०६	७३	०७	०३
१९	१४	५९	३३	१९	४१	११	११	००	३८	२५	३८	५५	४१	११



(सं० १९९२) (चैत्र कृष्णपक्षः)

दि	मा	ति.	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	सू	हा	मा	फा.
२९	०६	०१	चं	११	२२	उ	२३	१८	[illegible]	१८	४१	१४	१९	०३	२७
२९	११	०२	मं	१६	४४	ह	२९	४७	वृ	६०	००	१५	२०	१०	२८
२९	१७	०३	बु	२१	१६	चि	३६	१४	वृ	००	१०	१६	२१	११	२९
२९	२२	०४	बृ	२६	३९	स्वा	४२	०२	ध्रु	०१	०२	१७	२२	१२	३०
२९	२७	०५	शु	३०	३३	वि	४६	५९	व्या	०२	०१	१८	२३	१३	०१
२९	३२	०६	श	३३	१७	अनु	५०	५०	ह	०१	५४	१९	२४	१४	०२
२९	३७	०७	र	३४	५१	ज्ये	५३	१९	व	००	५५	२०	२५	१५	०३
२९	४१	०८	चं	३५	०४	मू	५४	४९	व्या	५५	५३	२१	२६	१६	०४
२९	४६	०९	मं	३४	०४	पू	५४	५८	व.	५१	५३	२२	२७	१७	०५
२९	५१	१०	बु	३१	४०	उ	५३	५६	प.	४७	००	२३	२८	१८	०६
२९	५६	११	बृ	२८	२६	श्र	५२	०१	शि	४१	१६	२४	२९	१९	०७
३०	००	१२	शु	२४	१४	ध	४९	१५	सि	३४	५३	२५	३०	२०	०८
३०	०५	१३	श	१९	१६	श	४५	५०	सा	२७	५३	२६	०१	२१	०९
३०	१०	१४	र	१३	४६	पू	४१	५८	शु	२०	३०	२७	०२	२२	१०
३०	१५	३०	चं	०७	५१	उ	३७	५२	शु	१२	५१	२८	०३	२३	११


सि. ५८।५८ उत्तरायणदक्षिण गोलः शिशिरर्त वसंनऋतुः
पू. षा. राहु आर्द्रो ३ केतुः ४७।५७ (होला १)
भ. ४९।२१ उ. पू. भ. ३ रविः १२।४७
भ.२१।२६याकुम्भेशुक्रः६।११ शतभिषजि१ बुधः५।१ तुलेन्दुः३।००

पू. भा ४ मीने चार्क ३३।२९ पुण्यं मध्याह्नोतरम म् ४५ बुधास्तः
भ. ३३।१७ उ. (पूर्वस्याम १४।२२ वृश्चिकेन्दु ३०।४५
भ- ४।४ या सिलाठो धनेन्दुः ५३।१९
उत्तराभाद्रपदास्वर्कः५५।६ शतभिष १ शुक्रः २०।८

भ. २।५५ उ. ३१।४७ या. पूर्वभाद्रपदा १ बुधः ४३।५३ मकरेन्दुः ९।४२
पापमोचनी ११
ता. मा. हमल ५१।५४ पूर्व भाद्रपदासु शनिः ५।१७ कुम्भेन्दुः २०।३८
भ. १९।१६ उ. ४६।३१ या. शनेउदय : पूर्वस्याम १२।५३ महावारुणी योगः
चैत्र १४ मीनेन्दुः २७।५६
उ. भा. ३ रविः ३७।५१ सोमवती ३०

वा,८।३१।०७।०२ दि१५।०७ मिश्र ४५।०७(कु० ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	क	सू	म	बु	बृ	शु	श	रा
११	११	१०	०८	१०	१०	०८	०२	११	११	१०	०८	१०	१०	०८
०३	२३	१६	०८	०६	१९	१६	१६	१०	२९	२९	०२	१५	२०	१५
०९	५७	२८	२१	५८	३४	१७	१७	०६	११	०५	५१	३३	२८	५५
५१	०८	४४	०७	१६	२०	५६	५६	५७	१९	४९	१६	२१	५५	४१
५९	४४	००	०४	७४	०७	०३	०३	५९	४४	००	०३	७४	०७	०३
४१	३८	२८	५०	३१	४१	११	११	३०	३८	३४	५३	३१	४३	११



होरा चक्रम्

बधन f राशय	मे १	वृ २	मि. ३	क ४	सि ५	क ६	तु ७	वृ ८	ध. ९	म. १०	कु. ११	मी १२	राशय:
१५ अंश तक	सू ५	चं. ४	सू ५	च	सू ५	चं. ४	स ५	चं ४	सू ५	च ४	सू ५	च ४	होरा
३० अंश तक	च ४	सू ५	च ४	सू ५	च. ४	सू ५	च ४	सू ५	च ४	सू ५	च ४	सू. ५	होरा

द्रेष्काण चक्रम्

अ. क. वि.	मे १	वृ २	मि ३	क ४	सि ५	क ६	तु ७	वृ ८	ध ९	म १०	कु ११	मी. १२
१० अंश	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
२० अंश	५	२	७	८	९	१०	११	१२	१	२	३	४
३० अंश	९	६	११	१२	१	२	३	४	५	६	७	८

द्रेष्कामचक्रम्

१।३।५ ७.९।११ यह चक्रम् राशि है और २।४।६।८।१०।१२ यह सब राशियें है प्रथम लग्न स्पष्ट देख विषम राशि में है वासमराशि पें यदि विषम राशि में हो तो १५ अंश तक सूर्य की होरा होगी १५ से उपरांत ३० तक चन्द्रमा की होरा होगी यदि समराशि में लग्न होवे तो १५ अंश तक प्रथम चन्द्रमा की होरा उपरांत ३० अंश तक सूर्य की होरा होती है चक्र में स्पष्ट है इसी तरह ग्रह स्पष्टों की समविषम राशि देख कर सूर्य और चन्द्रमा की होरा में लगाना १० अंश तक उसी राशि का दृष्टीकोण २० अंश तक पांचवी राशि का दृष्टकोण ३० अंश तक उसी राशि से नवीं राशि का द्रेष्टकाण होता है।

सप्तांश चक्रम्

अ	क	वि	मे १	वृ २	मि ३	क ४	सि ५	क ६	तु ७	वृ ८	ध ९	म १०	कु ११	मी १२
०४	१७	०८	१	८	३	१०	५	१२	७	२	९	४	११	६
०८	३४	१७	२	९	४	११	६	१	८	३	१०	५	१२	७
१२	५१	२५	३	१०	५	१२	७	२	९	४	११	६	१	८
१७	०८	३४	४	११	६	०१	८	३	१०	५	१२	७	२	९
२१	२५	४२	५	१२	७	२	९	४	११	६	१	८	३	१०
२५	४२	५१	६	१	८	३	१०	५	१२	७	२	९	४	११
२९	५०	५९	७	२	९	४	११	६	१	८	३	१०	५	१२

सप्तमांश एक राशी के अंशों को ७ हिस्सों तकसीम करने से एक हि में ४ अंश १७ कला विकला होता है वि राशी का सप्तमांश उ राशी से गिने और स राशि का उस राशि सप्तम राशि से गिन सप्तमांश जानना।

जो ग्रह षडवर्ग में मित्र राशि का अथवा अपनी राशि का या उच्चराशि का वा मूल त्रिकोणराशि का हो वह षडवर्ग शुद्धग्रह होता है। ऐसा एक भी ग्रह षड में हो तो शुभ फल देने वाला धनी मानी अपने वंश विख्यात और सब प्रकार सम्पदा भोगने वाला है।

त्रिंशांशचक्रम्

नवमांश चक्रम्

अं.	क.	वि	म. १	वृ. २	मि. ३	क. ४	सि. ५	क. ६	तु. ७	वृ. ८	ध. ९	म. १०	कु ११	मी. १२	नवमांश
०३	२०	०	१	१०	७	४	१	१०	७	४	१	१०	७	४	एकराशि
०६	४०	९	२	११	८	५	२	११	८	५	२	११	८	५	के ३० अंक
१०	००	०	३	१२	९	६	३	१२	९	६	३	१२	९	६	के ९ हिस्से
१३	२०	०	४	१	१०	७	४	१	१०	७	४	१	१०	७	करने से
१६	४०	०	५	२	११	८	५	२	११	८	५	२	११	८	एक हिस्से
२०	००	०	६	३	१२	९	६	३	१२	९	६	३	१२	९	म ३अ २०
२३	२०	०	७	४	१	१०	७	४	१	१०	७	४	१	१०	का. वि. क
२६	४०	०	८	५	२	११	८	५	२	११	८	५	२	११	होता है।
३०	००	०	९	६	३	१२	९	६	३	१२	९	६	३	१२	

मेष, सिंह और धन राशियों में मेष से-एवं कन्या मकर राशियोंमें मकर से, मिथुन, तुला कुम्भ राशियोंमें तुलामें और कर्क वृश्चिक मीन राशियोंमें कर्क से गिन कर नवमांश प्रारंभ जानना

द्वादशांश चक्रम्

अ.	क.	वि	म. १	वृ २	मि ३	क ४	सि. ५	क. ६	तु. ७	वृ. ८	ध ९	म. १०	कु. ११	मी १२
०२	३०	०	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
०५	००	०	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१
०७	३०	०	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१	२
१०	००	०	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१	२	३
१२	३०	०	५	६	७	८	९	१०	११	१२	१	२	३	४
१५	००	०	६	७	८	९	१०	११	१२	१	२	३	४	५
१७	३०	०	७	८	९	१०	११	१२	१	२	३	४	५	६
२०	००	०	८	९	१०	११	१२	१	२	३	४	५	६	७
२२	३०	०	९	१०	११	१२	१	२	३	४	५	६	७	८
२५	००	०	१०	११	१२	१	२	३	४	५	६	७	८	९
२७	३०	०	११	१२	१	२	३	४	५	६	७	८	९	१०
[illegible]	०	०	१२	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११

द्वादशांश एक राशि (३० अंश) के बारह हिस्से करनेसे एक हिस्सेके २ अंश ३० कला आते हैं जिस राशि द्वादशांश जानना हो उसी राशि से गिन कर द्वादशांश जान लेवे

विष राशय:

वि.	कअ	मे १	मि ३	सि ५	तु ७	ध ९	कु ११
०५	००	१	१	१	१	१	१
१०	००	११	११	११	११	११	११
१८	००	९	९	९	९	९	९
२५	००	३	३	३	३	३	३
३०	००	७	७	७	७	७	७

समराशय:

वि.	कअ	वृ २	कं ४	क ६	वृ ८	म १०	मी १२
०५	००	२	२	२	२	२	२
१२	००	६	६	६	६	६	६
२०	००	१२	१२	१२	१२	१२	१२
२५	००	१०	१०	१०	१०	१०	१०
३०	००	८	८	८	८	८	८

त्रिशांश जैसे विषम राशिका ग्रह होतो ५ अंश तक प्रथम मेष का त्रिशांश हो व एकसमराशि के ५ अंश तक प्रथम वृष का त्रिशांश होता है चक्र से स्पष्ट

वर्ष फल सम्वत् १९९२ विक्रम

श्री बिक्रमादित्य के राज्यकाल में १९९३ वर्ष व्यतीत हुये हैं, श्रीशालिवाहन के शकारम्भ से १८५८ वर्ष हो चुके हैं, सन् फसली १३४३ सन् हिजरी १३५४ सन् इस्वी कालसे १९३६ वर्ष हुए हैं.इस वर्षमें सहिता शास्त्रके मतसे वर्ष स्वामी [मगल]हुआ है, उसका फल ऐसा है-कहीं २ तो वर्षा का बिल्कुल अभाव रहेगा, और कहीं २ अत्यधिक वर्षा होगी. प्रजा में परस्पर क्षोभ बढ़ेगा,अग्नि से उपद्रव अधिक होंगे, चौरादिक भय से प्रजा पीडित रहेगी. किन्तु अधिकारि वर्गों का इन्तजाम बहुत फुर्तीलेपन से और तेज तबीयत से रहेगा, तथा प्रजा में रोगादिक भी बहुत रहेगा, इस वर्ष में [मंत्री सूर्य] हुआ है-उसका फल पृथ्वी पर प्रायः अशुभ समाचार, ही सुनाई देंगे और अन्नादिक पदार्थ प्रायः म ंगे भाव पर बिकेंगे,[सेना का स्वामी सूर्य]का फल-आकाश पर बादल होंगे और वायु का वेग भी अधिक रहेगा, जिस से बादल तितर बितर हो जावेंगे, वर्षा थोड़ी होगी, भूमिपाल परस्पर वैर भाव से रहेंगे,[खेतियों के स्वामी बुध] का फल-बुध खेतियों का स्वामी हो तो वर्षा अधिक होती है, वृक्षों से फल अधिक उत्पन्न होते हैं, प्रजा सुख से रहती है.[अन्नादिक का स्वामी बुध]का फल मूंग,माष,तिल और घृत वगैरा पदार्थ मनुष्यों के साथ नाश को प्राप्त हो जाते हैं, औरघोर दुर्भिक्ष हो जाने की संभावना होती है.[अर्घ भाव का स्वामी सूर्य का फल-अन्नादिक पदार्थों का भाव तेज हो जाता है, वर्षा थोड़ी होती है, प्रजा में क्षुधा से व्याकुलता छा जाती है,और राजाओं में परस्पर क्षोभ पैदा होता है, [बादलों का स्वामी सूर्य]का फल-खंड वृष्टी होगा, खेतियों की उपज थोड़ी होगी, प्रजामें कोई बड़ा भारी उपद्रव होगा,किन्तु रक्त वर्ण के पदार्थ प्रायः सस्ते भाव पर रहेंगे[रसक पदार्थों का स्वामी शुक्र] का फल-चांदी, हीरा, मौक्तिक सुगन्धि वाले द्रव्य और, कर्पूर वगैरा पदार्थों का भाव सस्ता रहेगा,[नीरस पदार्थों का स्वामी बुध] का फल-चित्र वस्त्र,शङ्खऔर चन्दनादिक पदार्थ सस्ते भाव पर बिकेंगे,[फलों के स्वामी शनि]का फल-फलों का नाश रहेगा, जिन वृक्षों को फल और फूल लगे होंगे उन का भी नाश हो जावेगा बिमारी फैलेगी, तस्करों के उपद्रव से प्रजा पीड़ित रहेगी.और बर्फ वा कोहरा से सर्दी अधिक पड़ेगी [धनों के स्वामी बुध]का फल-अनेक प्रकार की वस्तुओं के संग्रह करने से लाभ अधिक रहेगा। ब्राह्मणों की धर्म में प्रवृत्ति अच्छी रहेगी ![दुर्ग के स्वामी सूर्य का फल-प्रजा में रोग सर्पा यात्रियों के लिए यात्रा में उपद्रव बहुत होंगे, किन्तु राजा के द्वारा कोई नई नीति का पालन किया जावेगा ।।७।। कालक नाम करके मेघों का राजा है, जिस से वर्षा थोड़ी होगी. वृष नाम करके नागों का राजा है, जिस से टिड्डी के उपद्रव से खेतियों का नाश होगा, रोहिणी का बास संधि में है-घट वर्षा होगी, वर्ष का निवास बानियें के घर में होगा, वर्षा थोड़ी होगी ! आगे प्रजा के भाग्य देव ही जानता है । गंगा जी का महिमा अटल है।।शुभमस्तु ।।

विरोधी सवत्सर फलम्—इस वर्ष में विरोधिनाम सम्वतसर का प्रवेश-मेषराशि में सूर्य के प्रवेश होने से पूर्व १ मास २ अश ३ कला ५० मुक्त हो चुके हैं, और १० महीने २७ अंश ५६ कला १० विकला भोगने में रहते हैं, अर्थात् सवत् कुंभार्कत: २९ बुधवार सूर्योदय से इष्टकाल३०।०२ पर कन्या लग्न में और दिपर्णुबिशति में विरोधि नाम सवत्सर का प्रवेश हुआ है ।

विरोधि सवत्सर का स्वामी रुद्र है, इसका फल ऐसा—चैत्र,वैशाख और ज्येष्ट इन तीनमहीनों में अन्नादिक पदर्थों का भाव तेज रहेगा, आषाढ़ और श्रवण मास में वर्षा अधिक रहेगी भाद्रपद मासमें खण्ड वृष्टि, अग्निभय और कोई उत्पात होगा। कहीं २ राजाओं में युद्धकी सभावना होगी, अनाजका भाव समानता में रहेगा आश्विनके महीने में सब पदार्थ महंगे हो जावेंगे, कार्तिक मासमें महामारी रोगका भय रहेगा, मार्गशीर्ष पौह माघ और फाल्गुन इन चार महीनों में गुर्जर देश और मरुस्थल देश में अन्न की महगाई से प्रजा पीडित रहेगी


अथ लाभ व्यय चक्रम्

म	वृ	मि	क	सिं	क	तु	वृ	ध	म	कु	मी	राशि
०२	११	०२	११	१४	०२	११	०२	१४	०८	०८	१४	लाभ
१४	०५	०२	११	११	०५	०५	१४	०२	०५	०५	०२	व्यय
०१	०५	०१	०२	०६	१०	०६	०७	०४	०८	११	१०	पू.घा
०१	०८	०७	०१	०६	०३	०४	०२	०२	११	०५	१२	स्वा घा


।।अथ लाभ व्यय फलम्।।

लाभ व्ययसमं कृत्वाएक हीन च कारयेत्। अष्ट-भिस्तु हरिद्भाग शेषांके फलमादिशेत ।।१।।
एक शेषे बित्तलाभो द्वितीये सौख्य वर्धनम्
तृतीय रोगमुत्पन्नं चतुर्थे धन हानिदः ।।२।।
पंचमे कलह श्चैव षठे सन्मान मेवच । सप्तमे विजय लोके अष्टमे हानि कारकम् ।।३।।

वर्ष प्रवेश लग्नम



मषार्कप्रवेशलग्नम




दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ	प	यो	घ.	र.	जि	ह.	मा.	वे.
३०	२०	०१	मं	०१	५६	रे	३३	४२	व	०५	०२	२९	०४	२४	१२
३०	२०	०२	मं	५६	००	००	अब	म	००	००	००	००	००	००	००
३०	२५	०३	बु	५०	१८	अ	२९	४४	वै	४९	५१	०१	०५	२५	१३
३०	३०	०४	बृ	४५	०२	भ	२६	०८	वि	४२	४०	०२	०६	२६	१४
३०	३५	०५	शु	४०	२४	कृ	२३	०५	प्री	३६	०३	०३	०७	२७	१५
३०	४०	०६	श	३६	३८	रो	२०	५५	आ	३०	०३	०४	०८	२८	१६
३०	४५	०७	र	३३	५१	मृ	१९	३८	सौ	२४	५१	०५	०९	२९	१७
३०	५०	०८	चं	३२	०६	आ	१९	१३	शो	२०	२९	०६	१०	३०	१८
३०	५५	०९	मं	३१	३७	पु	२०	०८	ऽग	१७	०५	०७	११	३१	१९
३१	००	१०	बु	३२	२४	पु	२२	१७	सु	१४	४१	०८	१२	०१	२०
३१	०५	११	बृ	३४	३४	श्ले	२५	४९	धृ	१३	१२	०९	१३	०२	२१
३१	१०	१२	शु	३७	४६	म	३०	२०	शू	१२	५४	१०	१४	०३	२२
३१	१५	१३	श	४२	०२	पू	३५	५३	गं	१३	२०	११	१५	०४	२३
३१	२०	१४	र	४६	५८	उ	४२	११	वृ	१४	२३	१२	१६	०५	२४
३१	२५	१५	चं	५२	१३	ह	४८	४३	ध्रु	१५	४९	१३	१७	०६	२५

ऐं ५७।२१ सूर्योत्तरायणे वसन्तर्तु

अश्वि १।१मेषेभौम५०।३४पूभा४मीनेज्ञ:१४।४७शतां४शुक्र:३८।४७]
नवरात्रारम्भ:१वत्सरारम्भ:तैलाभ्यगम-निंबपत्रप्राशनम्,पंचांगश्रवण
गुणगौरीव्रतम् मत्स्यज्यन्ती ३ [मेषेन्दु:३३।४२
भ.१७ ४०उ. ४५।०२याउभा४रवि.५८।५५उभा१ज्ञ:१४।४७वृषेन्द +
उभा २ ज्ञ: ५०।३३पू.भ १शुक्र:१८।५८सरस्वती५कल्पादि: +४०।२२
मथनेन्दु:५२।१३स्कंध ६
म.३३।५१उअश्वि २भौम१७।२८उभा३ज्ञ ३८।२६पूभ२शुक्र:५९।१९ भानुदमनकपूजा७
प. २ ५८ या रेव १ रवि: २१।२४ भवान्युत्पति: ८अशोककलिका प्राशनम्. दुर्गा ८
उभा ४ ज्ञ: २६।२० कर्केन्द ०४।५५ राम ९
पूभा ३ शुक ३०।४८ उपनयनम अप्रेल ३०
भ ३ २९ उ ३४।३४ या रेव२ रविः ४५।१८ अश्वि ३ भौम: ४८।१० रेव१ज्ञः १३।५४]
दमनोत्सव:१२। [मूले२शुकः३९।४४सिंहेन्दु २५।४६ कामदा ११ दोलोत्सव:
रेव २ ज्ञ:००।५५ पूभा ४मीन शुक्र:२२।३१ कन्येन्दु:५२।१२ अनग १३
भ ४६।५८उ. रेव ३ ज्ञ: ४९।०२
भ. १९।३५ या रेव. ३रवि: ०७।४० सत्यव्रतम(हनुमज्जयन्ति १५)

वा.८।३१।०३।२० द १५।४२ मिश्र ४५।४२ कु १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	रा
११	००	११	०८	१०	१०	०८	०२	११	००	११	०८	११	१०	०८
१७	०४	१२	०३	२४	२१	१५	१५	२३	०९	२५	०३	०२	२०	१५
०२	२४	०४	१३	१७	१९	३३	३३	५६	३६	३५	२५	५६	०७	११
४५	५८	४०	५१	३२	२४	१९	१९	२५	४३	५१	३४	५१	१२	०४
५९	४४	∞	०२	७४	०७	०३	०३	५८	४३	११	∞	७४	०७	०३
१४	११	१७	०७	५३	४३	११	११	५८	५९	०१	१५	५३	४३	११



(सं० १९९३) वैशाख कृष्ण पक्षः

दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ	प	ग	र.	र	मु	ह.	अ	च.
३१	३०	०१	मं	१७	२१	चि	५५	११	व्य	१७	२४	१४	१८	०७	२६
३१	३५	०२	बु	६०	००	स्वा	६०	००	ह	१८	४५	१५	१९	०८	२७
३१	४०	०२	बृ	०१	५८	स्वा	०१	०९	व	१९	३५	१६	२०	०९	२८
३१	४५	०३	शु	०५	४३	वि	०६	२९	सि	१९	४४	१७	२१	१०	२९
३१	५०	०४	श	०८	१९	अनु	१०	२५	व्य	१९	००	१८	२२	११	३०
३१	५५	०५	र	०९	५१	ज्य	१३	१९	व	१७	१७	१९	२३	१२	०१
३२	००	०६	चं	०९	५४	मू	१४	५८	प	१३	३७	२०	२४	१३	०२
३२	०५	०७	मं	०८	४४	पू	१५	२२	शि	०९	५६	२१	२५	१४	०३
३२	१०	०८	बु	०६	२१	उ	१४	३७	सि	०५	१९	२२	२६	१५	०४
३२	१५	०९	बृ	०२	५३	श्र	१०	५१	शु	५३	४५	२३	२७	१६	०५
३२	१५	१०	बृ	५८	३३	००	अब	म	००	००	००	००	००	००	००
३२	२०	११	शु	५३	३३	ध	१०	१५	शू	४६	५८	२४	२८	१७	०६
३२	२५	१२	श	४८	००	श	०६	५८	ब्र	३९	४३	२५	२९	१८	०७
३२	३०	१३	र	४२	०४	पू	०३	०९	ऐ	३२	११	२६	३०	१९	०८
३२	३४	१४	चं	३६	००	रे	५४	५६	वै	२४	१९	२७	३१	२०	०९
३२	३८	३०	मं	३०	००	अ	५०	५५	वि	१६	५१	२८	०१	२१	१०


उभ.५९।०६सा।५९।५१ सूर्योत्तरायण वसन्तर्तु

अश्व ४ भौम: १७।२८ रेव ४ ज्ञ: ३५।३६ उभा १ शुक्र: ०४।१५)
तिथिवृद्धि:(तुलेन्दु:२१।५७वैशाखस्नानारम्भ घटदानख
भ.३३।५०उ रेवत्या४रवि:३१।४०पश्चिमास्त भौम: ५७।३०अश्वि१]
भ.०५।४३यागणेश४[मिषेज्ञ;२७।२८उभा२शुक.४६।२९वृश्चिकेंदु:५०।३
अश्वि २ज्ञ: १८।००
प्रश्वि १समेसेऽर्क५५।४१ मु ३०पुण्यपरदिनमव्याह्नयावतभर. १भौम:
भ.०९ ५४ उ ३९।११ याअश्वे ३ ज्ञ:०८।३२ श्ले२वकीगुरु:०७।३६।
अश्वि४ ज्ञ ५६।०४ मकरेन्दु: ३०।१० ४९।३६ उभा ३ शुक्र: २८ ४३धनेन्दु:१३ ४९
बुधोदय: पश्चिमायाम् ००।४६ उ.भ ४ शुक्र: १०।५९
म ३०।४५उ५८।३७याअश्वे२रवि:२०।१३भर२भम:२३।३६भर१ज्ञ५९।३७कुभेन्दु:४१।३३

रेवत्यां १ शुक्र: ५३ १६ वरूथनी ११ स्मर्तानाम
पू भा: २ शनि: १३।४३ मीनेन्दु ४९।०७ वैष्णवाणाव्रतम् ११
म.४२।०४ उ अश्वे ३ रवि: ४५।१२ भर २ ज्ञ: ००।१०
म.९।०२याता. पा मोर.२९ ३७ भर.३ भौम: ५७।४५ मुले १ प्र गुरु: ४२।३४
भर ३ ज्ञ:१०।२५ कम जयन्ती ३० रेव.२शुक्र३५।३५ मेषेन्दु ५४।५६

वा.८।३१।०३ ३५।द १६।१९ मिश्र४६ १९ कु ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा		सू	मं	बु	बृ	शु	श	रा
००	००	०७	०८	११	१०	०८	०२	००	००	००	०८	११	१०	०८
०२	१६	११	०३	१४	२३	१४	१४	०८	२०	२१	०३	२१	२३	१४
४५	१२	२२	२६	०३	०३	४२	४२	३६	३५	१४	१७	२८	४६	२३
३५	४९	४७	१०	२१	२१	२८	२८	४४	०५	२९	२७	१६	५०	१३
५८	४३	∞०	००	७४	०६	०३	०३	५८	४३	१९	०२	७४	०५	०३
४१	४०	३०	३६	५३	४६	११	११	२७	२०	३३	२४	५३	४८	११




-1 ५५।२४ सूर्योत्तरायण वसन्ततु:

वा. ८।३१।०३।५०।दि१६।४७ मिश्र ४६।४८ कुंडली १५

र.	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प	मु	मां	ग्र	व	
२	४२	१	बु	२४	१४	भ	४७	१४	प्री	०९	१९	२९	०२	२२	११	चन्द्रदर्शनम २ (परशुरामजयंती ३.
	४६	२	बृ	१८	५३	कृ	४४	०२	अ	०२	०७	०१	०३	२३	१२	अश्वे४रवि:१०।३३भर.४ज्ञ:१।५८.रेव३शुक्र १७।५२वृषेन्दु:०१।२६(
२	५०	३	शु	१४	१४	रो	४१	३९	शो	४९	२१	०२	०४	२४	१३	भ. ४२।१७ उ.
२	५४	४	श	१०	२१	मृ	४०	०४	अ	४४	०१	०३	०५	२५	१४	भ.१०।२१ याभर४ भौम:३५।४२कृति१ज्ञ:०८।१७मिथुनेन्दु:१०।५१
२	५७	५	र	०७	३२	आ	३९	३१	सु	३?	३०	०४	०६	२६	१५	भग. १ रवि: ३६।५४ रेव. ४ शुक: ००।०९
३	०१	६	चं	०५	४०	पु	४०	१०	धृ	३५	५६	०५	०७	२७	१६	कृति. २ वृषज्ञ १४.३६ कर्केन्दु: २५।०१ गंगोत्पत्ति ७
३	०४	७	मं	०५	०४	पु	४२	०५	शू	३३	२५	०६	०८	२८	१७	भ५।०४ उ ३१।३० याअश्वि. १ मेषेशुक्र ४२।२६
३	०८	८	बु	०५	५७	श्ले	४५	१५	ग	३१	१४	०७	०९	२९	१८	कृति. ३ ज्ञ: २८ ४२ सिंहेन्दुः ४५।१५ अन्नपूर्णा ८
३	१२	९	बृ	०७	५३	म	४९	३४	वृ	३१	१७	०८	१०	३०	१९	भर. २ रवि: ०३।१५ कृति१ भौम: १।३९
३	१६	१०	शु	१०	५८	पू	५४	५७	ध्रु	३१	३५	०९	११	०१	२०	भ.४३।०५ उ कृति ४ ज्ञ:५६।१८ अश्वि २ शुक: २४।०४ मई ३१
३	२०	११	श	१५	११	उ	६०	००	व्या	३२	३२	१०	१२	०२	२१	भ. १५ ११ याकन्येन्दु: ११।२७ मोहिनी ११
३	२४	१२	र	२०	०१	उ	०१	०१	ह	३३	५८	११	१३	०३	२२	भर. ३ रवि: ३०।१४ (नृसिंह १४
३	२७	१३	चं	२५	१३	ह	०७	३७	व	३५	३४	१२	१४	०४	२३	कृति २ वृषभौम: ४५।५६ रोहि. १ ज्ञ ३९।३० अश्वि ३ शुक: ०५।४२ तुलेन्दु: ४०।५२
३	३१	१४	मं	३०	१४	चि	१४	०७	सि	३६	५९	१३	१५	०५	२४	भ. ३०।१४ उ
३	३५	१५	बु	३४	४६	स्वा	२०	१४	व्य	३८	०४	१४	१६	०६	२५	भ. ०२।३० याभर ४ रवि५७।३३ अश्वि४ शुक:४७।२१ सत्यव्रतम् १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	र
००	००	०१	०८	००	१०	०८	०२	००	०१	०१	०८	००	१०	०८
१६	२६	०३	०२	०१	२४	१३	१३	२३	०१	१२	०२	०९	२५	१३
२२	२३	४४	५५	२०	१३	५७	५७	०८	२५	०५	२५	५९	१६	३५
५०	२७	१३	५८	४१	२१	५७	५७	५६	५८	०८	१०	१८	४३	४२
२८	४३	८१	०४	७३	०५	०३	०७	५७	४२	५८	१२	७३	०४	०३
१०	०१	१८	१३	५८	४०	११	११	५५	४१	००	०७	५५	५१	११




सं० १९९३ [वैशाख शुक्ल पक्षः]

बि. ५४।२० सूर्योत्तरायणेग्रमे

वा. ८ ३१०४ ०४।८ १७।१५ मिश्र ४७।१५ कुंडली ३०

र.	मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ	प.	गा	अ	म	।	
३	३९	१	बृ	३८	२७	वि	२५	३९	वै	३८	२५	१५	१७	०७	२६	वृश्चिकेन्दु: ९।१८
३	४३	२	शु	४१	०२	अनु	२९	५६	व	३७	१३	१६	१८	०८	२७	रो. २ ज्ञ: ०४।१४ (धनुषीन्दु: ३३।०८
३	४७	३	श	४२	२१	ज्ये	३३	०८	शि	३४	३५	१७	१९	०९	२८	म. ११।४० उ ४२।२१ याकृति ३भौम:२७.०७भर.१शुक्र२८।५८ (
३	५१	४	र	४२	२४	मू	३५	०३	सि	३६	१४	१८	२०	१०	२९	कृति १ रवि: २३।५० गणेश ४
३	५४	५	चं	४१	१२	पू	३५	४२	शा	३०	५२	१९	२१	११	३०	यौम्याम्तमगस्त्य५२।४२मूले४राहुआ २केतु:४३।३५मकरेन्दु:५०।३४
३	५८	६	म	३८	४५	उ	३५	१०	शो	२५	३१	२०	२२	१२	३१	भ. ३८।४२ उ. रोहि ३ ज्ञ: ४९।३१ भर २ शुक: १०।३५
४	०२	७	बु	३५	१४	श्र	३३	३६	शु	२१	१९	२१	२३	१३	०१	भ.०६।५९याकृति२सवृषेऽर्क:५२।५२ म ३०पुण्यपरदिनेमध्यान्हयावत.
४	०६	८	बृ	३२	५२	ध	३१	१०	शू	१५	२४	२२	२४	१४	०२	कृति ४भौम: ०८।२० भर ३शुक्र.५२ १२ कुम्भेन्दु: ०२।२३
४	१०	९	शु	२५	४७	श	२८	०१	गं	०८	५१	२३	२५	१५	०३	भ ५२।५७ उ.
४	१४	१०	श	२०	०८	पू	२४	२९	ऐ	०१	४४	२४	२६	१६	०४	भ. २०।०८ यारोहि. ३ वक्रीज्ञ:०७।०५ मीनेन्दु: १०।१६
४	१८	११	र	१४	११	उ	२०	१८	वै	४५	३६	२५	२७	१७	०५	कृति ३ रवि: २१।१४ भ ४शुक्र:३६।२२ ।। परा १९ भद्रकाली ११
४	२२	१२	चं	०८	०१	रे	१६	०१	वी	३९	०७	२६	२८	१८	०६	रोहि १ भौम: ४१।२१ मेषेन्दु: १६।०८
४	२६	१३	म	०१	५५	अ	१२	०४	आ	३१	३९	२७	२९	१९	०७	भ.०१।५५ उ. २९।१० या पाश्चिमास्त ज्ञ: ४०।०७
४	२६	१४	म	५६	२६	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००	
४	३०	३०	बु	५०	४१	भ	०८	१७	शो	२४	२७	२८	३०	२०	०८	कृति. ४ रवि: ४९।४५ कृति १ शुक: २०।३३ वृषेन्दुः २२।२८ वटसावित्री ३०

सू.	म	बु	बु	श	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	रा
०१	०१	०१	०८	००	१०	०८	०२	०१	०१	०१	०८	००	१०	०८
००	०७	१७	०१	१९	२५	१३	१३	०६	११	०१	२४	२७	२६	१२
५१	०७	१६	४३	५३	५७	१०	१०	३६	२३	५०	०३	१२	२४	५१
०८	२०	३६	००	३९	३६	१६	१६	४३	०४	३३	५९	५४	४८	१२
५७	४२	१८	०६	७३	०४	०३	०३	५७	४२	१७	०६	७३	०४	०३
४२	२२	४१	०१	५८	५१	११	११	३०	३१	३७	५६	५८	५१	११



(सम्वत् १९९३) [ज्येष्ठ शुक्लपक्षः]


दि	मा	ति.	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	स	जो	म	ज्ये.
३४	३२	०१	वृ	४५	५१	कृ	०५	०१	ग	१७	५३	२९	३१	२१	०९
३४	३४	०२	शु	४१	५६	रो	०२	२३	सु	११	३५	३०	०१	२२	१०
३४	३५	०३	श	३८	५८	मृ	००	३६	धृ	०६	०८	०१	०२	२३	११
३४	३७	०४	र	३७	०३	पु	६०	००	शू	०१	३२	०२	०३	२४	१२
३४	३८	०५	चं	३६	२३	पु	००	१४	वृ	५५	०९	०३	०४	२५	१३
३४	४०	०६	मं	३६	५९	पु	०१	५३	ध्रु	५२	३०	०४	०५	२६	१४
३४	४२	०७	बु	३८	५५	श्ले	०४	४७	व्या	५२	४९	०५	०६	२७	१५
३४	४४	०८	बृ	४१	५७	म	०८	५०	ह	५३	०२	०६	०७	२८	१६
३४	४५	०९	शु	४६	००	पू	१४	०३	व	५३	५९	०७	०८	२९	१७
३४	४७	१०	श	५०	४३	उ	२०	००	सि	५५	२६	०८	०९	३०	१८
३४	४८	११	र	५५	[illegible]	ह	२६	२७	व्या	५७	०६	०९	१०	३१	१९
३४	५०	१२	चं	६०	००	चि	३३	०५	व	५८	४३	१०	११	०१	२०
३४	५२	१२	म	००	१९	स्वा	३९	१७	प	५९	५५	११	१२	०२	२१
३४	५४	१३	बु	०५	१६	वि	४४	१०	शि	६०	००	१२	१३	०३	२२
३४	५६	१४	बृ	०८	५६	अनु	४९	२५	सि	००	३०	१३	१४	०४	२३
३४	५८	१५	शु	११	२५	ज्ये	५-	५३	सि	००	१०	१४	१५	०५	२४

आ ५९।५० न ५७।५० स४९।०४ सूर्य उत्तरायणे ग्रीष्मर्तुः

०९ ता. मा. जौजा ३५।४४ रोहि २ प्र. ज्ञः २३।११
१० मिथुनेन्दुः ३१।२९ चन्द्रदर्शनम् २ (रम्भाव्रतम् ३हरियाली ३
११ रोहि २भौमः ३१।३८कृति २ वृषेशुक:०२।५१पूर्भा ३ शनिः ५५।१७)
१२ भ.०८।०३ उ ३७।०३ यारोहि १ रवि:१८।५४पूर्वास्तं शुक:०२।२३]
१३ रोहि.१प्र.ज्ञ:५४।३४ कृति३शुक:४५।०९ [कर्कन्दु:४५।०८मेलाजोड़४
१४
१५ भ. ३८।५५ उ. रोहि. २ रविः ४८।०५ सिंहेन्द ०४।४७
१६ भ १०।२६ या रोहि. ३भौमः २०।४६ कृति ४शक्र: २७।२८
१७ ज्येष्ठा ४ प्र वृश्चिके गुरुः ३४।०६ कन्येन्दुः ३०।३२
१८ कृति ४ प्र. ज्ञः ४३।०८ गंगा १० दशहरा १०
१९ भ. २३।१७ उ.५५।५१यारोही३रवि:१७।३६रोहि१शुक:१०।०५तुलेन्दु:५९।४६निर्जला ११
२० जून ३०
२१ रोहि. ४ भौमः ०६।३१ रोहि. २ शुक्रः ५२।४२
२२ राहि ४ रविः ४७।४८ वृश्चिकेन्दुः २८।२७
२३ भ. ०५६ उ. ४०।१० या पूर्वोदयं ज्ञः ५०।५६ सत्यव्रतम् १५
२४ रोहि. ३ शुक्रः ३५।१९ धनेन्दुः ५२।५३

वा ८.३१।०४।२० वि १७।२८ मिश्र ०७।२८ कु १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
०१	०१	०१	०८	०१	१०	०८	०२	०१	०१	०१	०७	०१	१०	०८
१४	१६	११	००	०७	२६	१२	१२	२१	२२	०६	२१	१६	२७	१२
१५	५८	१९	०६	०४	५६	२५	२५	१३	३४	५३	०४	५४	१९	००
३७	३४	३४	०६	३१	२६	४६	४६	१३	४६	१५	२०	५२	५०	२०
५७	४१	४१	०७	७३	०४	०३	०३	५७	४१	०५	०७	७३	०२	०३
१७	५३	४९	५०	५८	०२	११	११	०७	५३	३१	५०	२४	५७	११



(सम्वत १९९३) [आषाढ़ कृष्ण पक्षः]


दि	मा	त	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	र	जा	ज	ज्ये
[illegible]	५९	१	श	१२	४६	मू	५५	०८	श	१६	५२	१५	१६	०६	२५
[illegible]	००	०२	र	१२	४९	पू	५५	२६	शु	५३	४१	१६	१७	०७	२६
[illegible]	०३	०३	चं	११	३५	उ	५५	३८	ब्र	०९	२९	१७	१८	०	२७
[illegible]	०५	०४	मं	०९	१९	श्र	१४	१३	ऐ	४४	२६	१८	१९	०९	२८
[illegible]	०६	०४	बु	०५	४०	ध	५१	५९	वै	३८	३८	१९	२०	१०	२९
[illegible]	०७	०६	बृ	०१	१५	श	४८	१७	वि	३२	०९	२०	२१	११	३०
[illegible]	०८	०७	बृ	५६	०८	००	अ	क्षम्	००	००	००	००	००	००	००
[illegible]	०८	०८	शु	२०	२७	पू	४०	१९	प्री	२५	०८	२१	२२	१२	३१
[illegible]	०९	०९	श	४४	२७	उ	४१	५४	आ	१७	४४	२२	२३	१३	३२
[illegible]	१०	१०	र	३८	१३	रे	३७	१०	सौ	१०	१०	२३	२४	१४	०१
[illegible]	१२	११	चं	३२	०४	अ	३३	०२	शो	०२	३०	२४	२५	१५	०२
[illegible]	१४	१२	म	२६	१०	भ	२९	०९	सु.	४७	४३	२५	२६	१६	०३
[illegible]	१५	१३	बु	२०	४०	कृ	२५	४०	ध	४०	५१	२६	२७	१७	०४
[illegible]	१६	१४	बृ	१५	४६	रो	२२	५३	शू	३४	३२	२७	२८	१८	०५
[illegible]	१७	३०	शु	११	४४	मृ	२०	५७	ग	२८	५७	२८	२९	१९	०६

उग ५४।५७ सूर्य उत्तरायणे ग्रीष्मर्तुः

२५ मृग १ भौमः ५२।१६
२६ भ.४२ १२ उ. मृगे १ रविः १८।४३
२७ भ. ११।३५ या कृति. ४म गेज्ञः २९ ०८ रोहि शुक्र: १८।४४मकरेन्दुः) १०।५१
२८
२९ मृगे २ रविः ४९।०३ कुम्भेन्दुः २३।१६
३० भ. ०१।१५ उ. २८।४१ यामृगे २भौमः ४१।५५ मृगे१शुक्रः०२।०९
००
३१ मीनेन्दुः ३१ १४
३२ मृगे २ शक्रः ४५।३३
०१ भ. ११ २० उ.३८।१३ यामृगे ३ समिथुनेऽर्कः १८।४२ पुष्यं ०२।४२ उ. मेषेन्दुः ३७।१०
०२ रोहि १ ज्ञः ३१ ३५ योगिनी ११
०३ मृगे ३ मिथुने भौमः ३२।४१ मृगे ३ मिथुनेशुक्रः२७।३१ वृषेन्दुः ४३।१६
०४ भ. २०।४० उ ४८।१३ यामृगे ४ रविः ४९।१९
०५ रोहि २ ज्ञ ५३।४३ मिथुनेन्दुः ५१।५५
०६ मृगे ४ शुक्रः ०९।२१ सूर्यग्रहणम्

वा,८।३१।०४ ३४ वि१७ ३८ मिश्र ४७।३८।क० ३०)

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	रा
०१	०१	०१	०७	०१	१०	०८	०२	०२	०२	०१	०७	०२	१०	०८
२८	२७	०८	८	२५	२७	११	११	०५	०२	१४	२७	०४	२७	११
३२	२५	१९	२३	२९	३६	३८	३८	११	१३	२०	१२	०३	४७	१५
३१	२९	१९	३०	०३	४९	०५	०१	२९	४०	१७	०६	५५	४८	५०
५७	४१	३६	०७	७३	०२	०३	०३	५६	४१	६७	०७	७३	०१	०३
०१	३४	५०	५०	२४	००	११	११	५५	:४	०४	५०	२४	०३	११



दि.	ना	ति	वा	घ.	प.	न	घ	प	यो	घ	प.	र	जो	जू	आ
२५	११	१	श	०८	३९	आ	१९	५३	वृ	२४	११	२९	३०	२०	७
२५	२०	२	र	०६	३८	पु	१९	५९	ध्र	२०	१८	१[illegible]	३१	२१	८
२५	१९	३	च	०५	४८	पु	२१	१९	व्या	१७	२४	२[illegible]	१	२२	९
२५	१७	४	मं	०६	१९	श्ले	२३	५५	ह	१५	३०	३	२	२३	१०
२५	१५	५	बु	०८	१०	म	२७	४३	व	१४	४०	४	३	२४	११
२५	१४	६	बृ	११	०३	पू	३२	४१	सि	१४	२९	५	४	२५	१२
२५	१२	७	शु	१५	००	उ	३८	२८	व्य	१५	३९	६	५	२६	१३
२५	१०	८	श	१९	४२	ह	४४	५०	व	१६	४९	७	६	२७	१४
२५	०९	९	र	२४	४२	चि	५१	२४	प	१८	२८	८	७	२८	१५
२५	०७	१०	चं	२९	४१	स्वा	५७	४६	शि	२०	०५	९	८	२९	१६
२५	०५	११	म	३४	०७	वि	६०	००	सि	२१	२२	१०	९	३०	१७
२५	०४	१२	बु	३७	४६	वि	०३	२४	सा	२२	०६	११	१०	१	१८
२५	०२	१३	बृ	४०	३१	अनु	०८	१३	शु	२२	००	१२	११	२	१९
२५	००	१४	शु	४१	४५	ज्ये	११	५४	शु	२१	२४	१३	१२	३	२०
२४	५९	१५	श	४१	४९	म	१४	२१	[illegible]	१९	०३	१४	१३	४	२१

रव्यूलसानी ४

चन्द्र दर्शनम् २

ना. मा. सन्ता ५१।१४ आर्द्रा १रवि:२०।१७मगे४भौम:२३।२७रोहि

म. ३६।०३ उ. (३ ५३।३आर्द्रा१ ५३।१७ कर्कन्द)

म.०६।१८याज्येष्टा३प्र गुरु:४९।५५सिंहेन्दु:२३। [०४।५७]

अर्द्रा २ रवि: ५१।११ रोहि, ४ज्ञ: २०।५०आर्द्र२शुक्र:३७।०५

कन्येन्दु: ४९।०७

स. १५।०० उ. ४७।२१ याअर्द्रा १भौम: १९।२८ मृगे १ज्ञ:.४८।३७

आर्द्रा ३ शुक्र: २०।५४

आर्द्रा ३ रवि: २२।१८ मृगे २ ज्ञ: ५९ २७ तुलेन्दु: १८।०७

म.०।५४उ. ३४।०७ याआर्द्रा४शुक्र:०४ १३वृश्चिकेन्दु.४७।००देवशयनी११

आर्द्रा४रवि: ५३।२४आर्द्र२भौम:१४.२२मृगे३मिथुनेज्ञ:(चातुर्मास्य व्रतारम्भ:)

अदिती. १ शुक्र: ४७.३४ पूभा. ३ वक्रीशनि ०९।४३ (०७।३८जौल य)३१

म.४१।४५ उ. मृगे४ज्ञ: १०।२४ धनेन्दु: ११।५४

म. ११:४७ या चन्द्रग्रहणम् व्यास पूजनम्, वायपरीक्षा १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
०२	०२	०१	०७	०२	१०	०८	०२	०२	०२	०२	०७	०२	१०	०
१२	०७	२४	२६	१३	२७	१०	१०	१९	१२	०६	२५	२२	२७	१
४६	४०	५४	१०	५१	५५	५०	५०	२४	२४	०३	१८	२५	५३	२
२४	०७	१७	२५	५४	२३	२४	२४	१६	२६	३८	४७	३९	१५	०
५६	४०	८४	०७	७३	००	०३	०३	५६	४०	१९	०६	७३	००	०
५१	५६	१५	५०	२४	०६	११	११	५०	५६	३४	५६	२४	४९	१

४ २ सूबुमंश १ ५ ६ १२ ७ रा९चं श ८ १

बा ८।३१।०५।०३दि१७।१८मिश्र ४७।१८ (कुं,३०)

दि	ना	ति.	वा	घ	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ता	सू	ज	अ
२४	५८	०१	र	४०	३९	पू	१२	२९	ऐं	१६	०३	१५	१४	०५	२२
२४	५६	०२	च	३८	१५	अ	१५	२७	वै	१२	०३	१६	१५	०६	२३
२४	५४	०३	म	३४	४७	उ	१४	१४	वि	०७	१०	१७	१६	०७	२४
२४	५३	०४	बु	३०	२६	श्र	१२	१३	प्री	०१	३१	१८	१७	०८	२५
२४	५१	०५	बृ	२५	२१	ध	०९	१७	सो	४८	१२	१९	१८	०९	२६
२४	४९	०६	शु	१९	४२	पू	०५	४६	सौ	४०	५४	२०	१९	१०	२७
२४	४८	०७	श	१३	४०	उ	०१	५१	शो	३३	२२	२१	२०	११	२८
२४	४६	०८	र	०७	२५	अ	५३	३१	सु	२५	४९	२२	२१	१२	२९
२४	४४	०९	चं	०१	१६	;	४९	३३	धृ	१८	०९	२३	२२	१३	३०
२४	४४	१०	चं	५५	१९	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००
२४	४३	११	म	४९	४५	कृ	४५	५७	शू	१०	५१	२४	२३	१४	३१
२४	४१	१२	बु	४४	४८	रो	४२	५८	ग	०३	५२	२५	२४	१५	०१
२४	४०	१३	बृ	४०	३१	मृ	४०	५२	ध्रु	५२	५६	२६	२५	१६	०२
२४	३८	१४	शु	३३	३८	आ	३९	३४	व्या	४६	४९	२७	२६	१७	०३
२४	३६	३०	श	३५	२०	पु	३२	२४	ह	४२	४७	२८	२७	१८	०४

सं.१९९३ श्रावण कृष्णपक्ष:

रे. ५७।४१ आ. ५५।०८ पू. ५७।३०

अदितौ१रवि:२५।२१आर्द्रा१ज्ञ:०९।२५अदितौ२शुक्र:३१।५५मकरेन्दु:

आर्द्रा३भौम:०।५६अशून्यशयनव्रतम् (३०।२८श्रावणेवजयंचाक

म. ०६।३१ उ३४।४७या अर्द्रा२ज्ञ: ०७।१२ कुम्भेन्दु:४३।१३ गणेश४

यदितौ२रवि:५६।२६अदितौ शुक्र:१५।२६

अर्वास्तंज: ३१।१९ आर्द्रा ३ ज्ञ: ०२।२६ मीनेन्दु: ५१।३९

अ.१९।४२उ.४६।४१याआर्द्रा४ज्ञ:५५।३४आदितौ४कर्के शुक्र:५८।५७

आर्द्रा ४ भौम: ०९।३४हेषेन्दु:५७।४९

आदितौ ३ रवि: २७।२५ अदि १ ज्ञ: ४५ ५७

म. २८।१७ उ. ५५।१९ यापुष्ये १३ शुक्र ४२।२७ मूले. ३ राहु: वा १ १केतु: ३८।३५

अदि,२ज्ञ:२५०९ वृषेन्दु:०३।३९ कापदा११ स्मार्तानाम

आदितौ स कर्कर्क: ५६।३२ म. ३० पुष्यंमध्यान्होत्तरवैष्णवानाम ११ व्रतम

म. ४०।३९ उ. अदितौ १ भौम: १०।१६ अदितौ २ज्ञ: १५।१२ पुष्ये २ शुक्र: २६:

म. ०९।०३ या (मिथुनेन्दु. ११।५५)

अदितौ ४ कर्के ज्ञ: १४।३४ कर्केन्दु २४।२७ हरियाली ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	र
०२	०२	०२	०७	०३	१०	०८	०२	०३	०२	०३	०७	०३	१०	०
३६	१७	२०	२४	०२	२७	१०	१०	०२	२१	०१	२३	०९	२७	०
५९	४६	०२	२६	१२	४६	०२	०२	४०	४५	००	४५	३२	३६	४
११	१५	३७	५९	३८	५७	४३	४३	४२	२०	५८	१६	०८	१२	३
५६	४०	०	०६	७२	०१	०३	०३	५६	४०	[illegible]	०५	३७	०१	०
५४	३८	४१	०२	२४	४६	११	११	५८	१९	[illegible]	०७	२४	४६	१


५ मंके ६ सूज्ञ २ ७ १ ९वृ १० १२ र९ ११

[सं० १९९३] (श्रावण शुक्ल पक्ष) वा ८।३१।०५।१९ दि. १६।५२ मिश्र ४६।५२

जमादा उलावल ५

दि	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	ज	सु	जु	बा	
३४	३५	०१	र	३४	२३	पू	४०	२३	व	३९	४२	२९	२८	१९	०५	पुष्येरवि २७।५० पुष्ये ३ शुक्रः १०।५० एकमनवतव्रतारम्भ:)
३४	३४	०२	च	३४	४४	श्ले	४२	४१	सि	३७	३८	३०	२९	२०	०६	पुष्ये१ज्ञ:१।५७सिंहेन्दु:४२।४१ चन्द्रदर्शनम२ (विष्णुशिवाय मिषेकश्च
३४	३२	०३	मं	३६	३१	मं	४६	१४	व्य.	३६	३८	०१	३०	२१	०७	पुष्ये २ज्ञ:४९।२०पुष्ये ४शुक्र: ५३।४मधुस्रवा३
३४	३०	०४	बु	३९	२०	पू	५०	५३	व	३६	२६	०२	३१	२२	०८	भ.७।५५उ३९।२० या पुष्ये २ रवि:५८।२४ अदितौ २ भौम:१०।२७
३४	२७	०५	बृ	४३	११	उ	५६	२९	प	३७	१०	०३	३२	२३	०९	ता. मा. असद २४।४९ पुष्ये ३ज्ञ: ३७ कन्येन्दुः ७।१७ नाग५
३४	२३	०६	शु	४७	५०	ह	६०	००	शि	३८	२१	०४	०१	२४	१०	आश्ले १ शुक:३६ ०३
३४	१९	०७	श	५२	५३	ह.	०२	४७	सि	३९	५५	०५	०२	२५	११	भ ५२।५३ उ पुष्ये ४ज्ञ: २४।५८ तुलेन्दु: ३६।०३
३४	१५	०८	र	५७	५०	चि	०९	१०	सा	४१	३१	०६	०३	२६	१२	भ२५।२१ या पुष्ये ३रवि: २८।४१ आदि ३भौम: १०।३९ ज्येष्टां २प्र गुरु:)
३४	१२	०९	चं	६०	००	स्वा	१५	४३	शु	४२	५१	०७	०४	२७	१३	आश्ले १ ज्ञ: १२।३२ आश्ले २ शुक्र: १९ ०२ (३५।३० मेलाचिन्त पूर्णी ८
३४	०८	०९	म	०२	२२	वि	२१	३३	शु	४३	४२	०८	०५	२८	१४	वृश्चिकेन्दु: ०५।०६
३४	०४	१०	बु	०६	०८	ऽनू	२६	३४	ब्र	४३	४५	०९	०६	२९	१५	भ ३६ ५७ उ पुष्य ४ रवि: ५८।४२ आश्लेषा २ ज्ञ: ०२।१८
३४	००	११	बृ	०७	४७	ज्ये	३०	२०	ऐ	४२	५४	१०	०७	३०	१६	भ ०७।४७ या। याश्ले ३ ज्ञ: ५०।३० पश्चिमोदयश: ४८।५४ याश्लेषा ३शुक्र- ०१।४०)
३३	५६	१२	शु	१०	१८	मू	३३	१५	व	४१	०३	११	०८	३१	१७	आदि. ४कर्के भौम: १७।२५ पवित्रारोपण१२ धनुषीन्दु: ३०।२९पवित्रा ११
३३	५३	१३	श	१०	३०	पू	३४	४१	वी	३८	१३	१२	०९	०१	१८	आश्ले ४ज्ञ: ३८।११ आश्ले ४शुक्र: ४४।१७ मयरेन्दु: ४९।४४ अगस्त ३१
३३	४९	१४	र	०९	२६	उ.	३४	२४	प्री	३४	२२	१३	१०	०२	१९	भ. ०९।२६ उ ३८।१७ या आश्ले १ रवि: २८।२७ सत्यव्रतम् १५
३३	४५	१५	च	०७	०८	श्र	३३	५७	आ	२९	३७	१४	११	०३	२०	मघां १सिंहे ज्ञ: २७।४८ ऋषी तर्पणी १५ यक्षाबन्धनम्

सू	म	बु	वृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
०३	०२	०३	०७	०३	१०	०८	०२	०३	०३	०४	०७	०३	१०	०८
१०	२७	१५	२३	१९	२७	०९	०९	१३	०२	००	२२	२९	२६	०८
१६	०४	५३	१९	२०	१६	०८	०८	५७	१७	३३	५५	१०	५१	५२
४०	३०	१८	११	३८	२२	१३	१३	५७	४५	५०	०२	४०	१४	४७
५७	४०	०	०४	७३	०३	०३	०३	३९	४६	०	०२	७३	०३	०३
५०	१९	१७	१३	५८	४०	११	११	२८	१४	२८	२४	५८	४०	११



सं १९९३ [भाद्रपद कृष्ण पक्ष:]

आ. ५८।५३ धृ. ५६।०६व. ५८।४५ वा ८ ३१।०५।३३ दि १६।२६ मिश्रं ४६।२६ (कु. ३


दि	मा.	ति	वा	घ.	प	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	त	सु	जु	आ	
३३	४२	१	मं	०४	०६	घ	३२	०४	सौ	२४	०४	१५	१२	०४	२१	पूर्वोदयभौम:३७।०५ मघा. १सिंहे शुक्र: २६।५३ कुम्भेन्दु:)
३३	४२	२	मं	५९	३०	००	अवम	००	००	००	००	००	००	००	००	(०३।०० दधिभाद्रपदेत्यजेत
३३	३८	३	बु	५४	२६	श	२९	२०	शो	१७	४७	१६	१३	०५	२२	भ २३।५८उ.५४।५६या आश्ले२रवि:५८।०३पुष्ये१भौम:२१।३०मघां
३३	३४	४	बृ	४८	५०	पू	२५	५४	ऽग	१०	५६	१७	१४	०६	२३	पूभा२प्रशान्ति:५०।४१मौनेन्दु: ११।४६गृहारम्भ:घा४९उ.गणेश४बहुला४
३३	३०	५	शु	४२	५१	उ	२२	०२	सु	०३	३९	१८	१५	०७	२४	मघा ३ ज्ञ:१३।०२मघा२शुक्र: १०।४७चन्दन ६-ज्ञ:२१।२९कज्जली६
३३	२६	६	श	३६	४०	रे	१८	००	धृ	४८	२३	१९	१६	०८	२५	भ. ३६।४० उ मेषेन्दु: १८।०० हल ६
३३	२३	७	र	३०	३४	अ	१३	४२	ग	४०	४७	२०	१७	०९	२६	भ. ३।३७ या.आश्ले ३र वि: २७।३३ मघा ४ ज्ञ: ०५।२७ मघा३
३३	१९	८	चं	२४	३३	भ	०९	३९	वृ	३३	२२	२१	१८	१०	२७	पुष्ये २भौम: २९।४१वृषेन्दु:२३।४२ जन्म८ (शुक्र:५४।४१शीतला७)
३३	१५	९	मं	१९	००	कृ	०५	५४	ध्रु	२६	१६	२२	१९	११	२८	भ ४६।३०उ.पश्चिमोदय ज्ञ: ११।१९ पूफा.१ ज्ञ:००।१३ गुग्गा९
३३	११	१०	बु	१४	०१	रो	०२	४६	व्या	१९	४२	२३	२०	१२	२९	भ १४।०१या. ५रवि: ५६।४१ मघा ४शुक्र:३७।२४ मिथुनेन्दु:२१।३६
३३	०७	११	बृ	०९	५१	म	००	२६	ह	१३	४८	२४	२१	१३	३०	पूफा. २ ज्ञ: ०१।४५ अजा ११
३३	०४	१२	शु	०६	३७	पु	५८	२५	व	०८	४०	२५	२२	१४	३१	ज्येष्ठा २ मार्गी गुरु: ०८।०३ कर्केन्दु: ४३।३२ गोवत्सा १२
३३	००	१३	श	०४	२६	पू	५९	०७	सि	०४	०२	२६	२३	१५	३२	भ. ०४।२६उ.३३.५६ या. पुष्य ३ भौम:३९।४८पूषा ३ज्ञ: ०३।५२ पूफा १ शुक्र: २०।०७
३२	५६	१४	र	०२	२७	श्ले	६०	००	व्य	०१	०३	२७	२४	१६	०१	मघा. स. सिंहेऽर्क २५।४५ मु. १५ पुष्यं ०९.४५उ.
३२	५२	३०	चं	०३	४६	श्ले	०१	०६	प	५३	३०	२८	२५	१७	०२	पू.ा. ४ज्ञ:०६।०१ सिंहेन्दु: ०१।०६ कुशोत्पाटनी ३०

सू	मं	बु	वृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श
०३	०३	०४	०७	०४	१०	०८	०२	०४	००	०४	०७	०४	१०
२४	०६	१२	२२	०७	२६	०८	०८	०१	११	२४	२२	१६	२५
३५	५१	५५	४६	४४	२४	३०	३०	१७	२२	२४	४६	१९	५४
०७	१०	५२	५५	०४	१२	२२	२२	३२	३४	५७	४२	४७	४५
१७	३९	०	००	७३	०३	०३	०३	५७	३९	१६	००	७३	०४
२३	२८	२३	३६	५८	११	११	११	३६	०७	२५	१७	५८	३८

बा. ५८।५३

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प	यो.	घ.	प.	ज	ब	ब	भा	
३२	४९	०१	म	०५	२५	म	०४	२२	शि	५७	०७	२९	२६	१८	०३	पूभा. ३ शुक्र: ४२।५० चन्द्रदर्शनम् २
३२	४५	०२	बु	०८	०९	पू	०८	४४	सि	५७	२९	०१	२७	१९	०४	मघा २रवि: ५४।०३ उफा. १ज्ञ:१०।१९ कन्येदु: २५।०५
३२	४२	०३	बृ	१२	०३	उ	१४	०८	सा	५८	३१	०२	२८	२०	०५	म.४४ २५ उ पूष्ये ४भौम: ४९।०४ बू. फा. ३शुक्र: ४५।०२
३२	३८	०४	शु	१६	४८	ह	२०	१६	शु	५९	५८	०३	२९	२१	०६	म. १६।४८ याउफा. २कन्यायांज्ञ: २३ ५६ तुलेन्दु २३।३०
३२	३४	०५	श	२१	४३	चि	२६	५४	शु	६०	००	०४	३०	२२	०७	[पूफा ४ शुक्र: २७।३५
३२	३०	०६	र	२६	४५	स्वा	३३	१२	शू	०१	३२	०५	३१	२३	०८	ता. मा. सुवला ३७।०७ यघा ३ रवि: २०।५७ उफा ३ज्ञ: ४९।५२]
३२	२६	०७	चं	३१	२५	वि	३९	११	ब्र	०२	५३	०६	०१	२४	०९	म ३१ २५उ. वृश्चिकेन्दु: २२,४३
३२	२१	०८	म	३५	१६	नु	४४	२६	ऐ	०३	४६	०७	०२	२५	१०	म ०३।२० या. आश्ले. भौम: ५८।२०
३२	१६	०९	बु	३८	१३	ज्ये	४८	३४	वै	०३	५७	०८	०३	२६	११	मघा ४ रवि: ४८।३१ उफा. ४ज्ञ: २५।५६ उफा १शुक्र: ११।११ धनुषीन्दु: ४८।३४
३२	११	१०	बृ	३९	४४	मू	५१	३६	वि	०३	१५	०९	०४	२७	१२	सीमान्तकम्.
३२	०६	११	शु	४०	०३	पू	५३	१९	प्री	०१	३४	१०	०५	२८	१३	म.०९।५३ उ. ४०।०३ याउफा २ कन्यायां शुक्र: ५४।११
३२	०१	१२	श	३९	०६	उ	५३	५०	सौ	५५	१३	११	०६	२९	१४	हस्त १ ज्ञ: ३८।२१ मकरेन्दु: ०८।६६
३१	५६	१३	र	३६	१५	श्र	५३	०८	शो	५०	३५	१२	०७	३०	१५	पूफा. १रवि: १५।२४
३१	५२	१४	चं	३३	४२	ध	५१	२४	अ	४५	०८	१३	०८	३१	१६	भ. ३ ।४२ उ. आश्ले. २भौम: १३।५४ उफा ३ शुक्र: ३७।१२ कुम्भेन्दु: २२।१६
३१	४७	१५	म	२९	३०	श	४८	५१	सु	३८	५२	१४	०९	०१	१७	भ. ०१।३६ या. हस्ते २ज्ञ: ५०।५० ज्येष्ठा ३ गुरु: ३८।०० सितम्बर ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	र
०४	०३	०५	०७	०४	१०	०८	०२	०४	०३	०५	०७	०५	१०	०
०८	१६	०५	२२	२६	२५	०७	०७	१५	२०	१३	२३	०४	२४	२
५९	३२	४९	५८	०९	१७	४२	४२	४४	५९	१६	२०	४४	४३	३
१०	०४	०३	४३	२५	२०	५१	५१	४०	११	०३	३१	५३	०२	०
५७	३९	७६	०२	७३	०४	०३	०३	५८	३८	४७	०३	७३	०५	०
५२	०७	५३	०७	२१	४०	११	११	००	३६	५५	६	२१	३७	१




सं० १९९३ [द्वि० भद्रपद कृष्ण पक्ष:

व्या. ५४।२५

बा ,८।३१।०६।२ वि० १५।१९५मिश्र४५।१९

दि	मा.	ति.	व	घ	प.	न.	घ.	प.	यो	घ	प.	ज	सु	सि	भा	
३१	४०	०१	बु	३४	३२	पू	४५	३२	ध	३२	१२	१५	१०	०२	१८	पूफा. २ रवि: ४२ १० मीनेन्दु. ३१।२२
३१	३७	०२	बृ	१९	०२	उ	४१	४४	शू	२४	५६	१६	११	०३	१९	भ. ४६।०४ उ.उफा ४शुक्र: २०।१२
३१	३३	०३	शु	१३	०६	रे	३७	४१	ग	१७	२०	१७	१२	०४	२०	भ. १३।२६ या. मेषेन्दु: ३७।४.
३१	२८	०४	श	०६	५६	अ	३३	२५	बृ	०९	३८	१८	१३	०५	२१	आश्ले. ३ भौम: २८।०२
३१	२३	०५	र	००	४८	भ	२९	१८	ध्रु	०१	१९	१९	१४	०६	२२	भ. ५५।५१ उपू,फा. ३ रवि:०८।२३ हस्ते. ३ ज्ञ: ३३।५४)
३१	२३	०६	र	५४	५१	००	अवम्	००	००	००	००	००	००	००	००	हस्ते १ शुक्र: ०२।२१ वृषेन्दु: ४३।२१.
३१	१८	०७	च	४९	२१	कृ	२५	३०	ह	४७	११	२०	१५	०७	२३	हभ. २२।०६ या
३१	१३	०८	म	४४	२४	रो	२२	१२	व	४०	२६	२१	१६	०८	२४	पूस्ते शुक्र: ४४।३१ मिथुनेदु: ५०।५४
३१	०९	०९	बु	४०	१६	मृ	१९	३६	सि	३४	२१	२२	१७	०९	२५	भफा. ४ रवि: ३४।२४
३१	०४	१०	बृ	३७	०१	आ	१७	४९	व्य	२८	१७	२३	१८	१०	२६	. ०८।३८ उ. ३७।०१ या. आश्ले ४ भौम: ४२।११ हस्ते ३ वक्रीज: १७।३६
३०	५९	११	शु	३४	५०	पु	१७	०४	व	२४	२३	२४	१९	११	२७	हस्ते. ३ शुक्र: २८।०७ कर्केन्दु. ०२।१६
३०	५४	१२	श	३३	५२	पू	१७	३०	प	२०	४६	२५	२०	१२	२८	उ.फा. १ रवि: ५९।४४
३०	४९	१३	र	३४	१२	श्ले	१९	०९	शि	१८	०६	२६	२१	१३	२९	भ ३४,१२ उ. पश्चिमास्तंज्ञ: ५०।२१ सिंहेन्दु: १९.०९
३०	४४	१४	चं	३५	५४	म	२२	०७	सि	१६	२६	२७	२२	१४	३०	भ. ०५।०३ या हस्ते २ प्र. ज्ञ: २८।२१ हस्ते ४शु. १०।४ ६मूले राहु: मृगे४ केतु:२१।३०
३०	४०	३०	म	३८	२८	पू	२६	१२	सा	१५	४२	२८	२३	१५	३१	कन्येदु: ४२।२९

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	ब	बृ	शु	श	रा
०४	०३	०५	०७	०५	१०	०८	०२	०४	०३	०५	०७	०५	१०	०
०२	२५	१७	२३	१३	२४	०७	०७	२९	२९	१५	१४	२१	२३	०
३१	२५	०२	५०	२१	०८	५८	५८	२०	४९	५२	१७	५६	३४	३
४७	००	०८	१७	११	४५	२०	२०	४३	५८	३१		३७	३०	०
५८	३८	१०	०४	७३	०५	०३	०३	५८	३८	३७	०५	७३	०४	०
२०	३६	०५	५०	२१	३७	११	११	३७	१७	०१	४४	५६	४०	१



(संम्वत् १९९३) (शु० भाद्रपद शुक्ल)

शु ५८।२० सूर्ये दक्षिणायने शरदऋतु


दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ	प	यो	घ.	प.	र.	सु.	सि.	आ
३०	३४	०१	बृ	४२	३३	उ	३१	२३	सु	१५	५२	२९	२४	१६	०१
३०	३०	०२	बृ	४७	११	ह	३७	१८	शू	१६	४३	३०	२५	१७	०२
३०	२५	०३	शु	५२	१९	चि	४३	४४	गं	१७	०१	०१	२६	१८	०३
३०	२०	०४	श	५७	२५	स्वा	५०	१७	वृ	१९	३२	०२	२७	१९	०४
३०	१५	०५	र	६०	००	वि	५६	२३	ध्रु	२१	०३	०३	२८	२०	०५
३०	१०	०५	चं	०२	०८	अनु	६०	००	वि	२१	५०	०४	२९	२१	०६
३०	०५	०६	मं	०६	०७	अनु	०१	४८	ग	२२	०८	०५	३०	२२	०७
३०	००	०७	बु	०९	००	ज्ये	०३	१३	अ	२१	३३	०६	३१	२३	०८
२९	५५	०८	बृ	१०	४९	मू	०९	३१	सौ	२०	०७	०७	०१	२४	०९
२९	५०	०९	शु	११	१६	पू	११	२३	शो	१७	३८	०८	०२	२५	१०
२९	४५	१०	श	१०	२६	उ	१२	१८	ऽग	१४	१०	०९	०३	२६	११
२९	४०	११	र	०८	२०	श्र	११	५२	सु	०९	०१	१०	०४	२७	१२
२९	३५	१२	चं	०१	१५	ध	१०	२३	धृ	०४	०२	११	०५	२८	१३
२९	३०	१३	मं	०१	१०	श	०८	०६	शू	५१	२८	१२	०६	२९	१४
२९	३०	१४	मं	५६	१९	००	अवम्		००	००	००	००	००	००	००
२९	२५	१५	बु	५०	५२		०४	५७	वृ	४४	२५	१३	०७	३०	१५

उफा२संकन्यायांमर्कः२६।१०म. ४५पुष्य ०९।१०उप.मघां१ सिंहेभौमः (०१।३०चित्रां १ शुक्रः५२।५९)
चन्द्रदर्शनम् २
याम्योदयमगस्त्यः२४।१३ पूभा१प्र.शनिः५१।४५ तुलेंदु १०। ३१हरिता
भ.२४।५२उ५७।२५या उफा३ रविः४९।१९हस्ते १प्रज्ञः) (तालिका३
वृश्चिकेन्दुः३९।५२ऋषी ५ (१६।०४चित्रां शुक्रः ३५।२० पत्थर ४)
मघां २ भौमः २०।३०
चित्रां३तुलायां शुक्रः१७।४१ सूर्य ६
भ.०९।०२उ.३९।५५या,ता.मा.मोजानन २३।४७उफा. ४रविः१३।२७उफा.४प्रज्ञः ३२।३२
राधा ८दुर्वा८ धनुवीन्दुः०३।१३ सूतडा ७मुक्ताभरण ७
चत्रा ४ शुक्रः ००।०२ मकरेन्दुः २६।४३
भ ३९।२९ उ.हस्ते१रविः ३७।०९ मघां ३भौमः ३९।५८
भ०८।२२ या उफा. ३प्र.ज्ञः २६।२७ स्वत्यां १शुक्रः ४२।१० कुम्भेन्दुः ४१।०८ पद्मा ११
वामन१२
भ.५६।१९ उ. पूर्वोद ज्ञः५२।५० मीनेदुः ५२।४५ अनंत १४

भ.२३।३५याहस्ते २ रविः ००।१९ स्वात्यां२ शुक्रः २५।५३ सत्यव्रतम् १५ पितृपक्षारंभ

वा.८।३१।०६।१७दि १५।५२ मिश्र४४।४२ कु १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा
०५	०४	०५	०७	०६	१०	०८	०२	०५	०४	०५	०७	०६	१०	०
०८	०५	०९	२५	०३	२२	०६	०६	१४	०९	०५	२६	१०	२२	०
०८	२६	०३	३०	०१	५८	०७	०७	०२	१०	५२	१८	२२	२३	४
५७	३७	५०	४३	२५	३४	२९	२९	५१	०७	५०	१८	५१	५५	२
५८	३८	४६	०७	७३	०४	०३	०३	५९	३७	१५	०८	७३	०३	०
५३	१७	२५	३३	५६	४०	११	११	०५	२३	०२	२७	१८	४३	१



(स० १९९३) आश्विन कृष्णपक्षः)


२५७।१५ व्य. ५९।१९

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प	शा.	मी.	ब	आ
२९	२०	०१	बु	४४	५८	उ	०१	१८	ध्रु	३६	५१	१४	०८	०१	१६
२९	१५	०२	गु	३८	५७	ह	५३	०१	व्या	२९	०९	१५	०९	०२	१७
२९	१०	०३	श	३२	५३	भ	४८	५२	ह	२१	१९	१६	१०	०३	१८
२९	०५	०४	र	२६	५८	कृ	४४	५८	व	१३	३९	१७	११	०४	१९
२९	००	०५	च	२१	२९	रो	४१	३१	सि	०६	१६	१८	१२	०५	२०
२८	५५	०६	मं	१६	३६	मृ	३८	४४	व	५२	५७	१९	१३	०६	२१
२८	५०	०७	बु	१२	३३	आ	३६	४९	प	४७	१८	२०	१४	०७	२२
२८	४५	०८	बृ	०९	२२	पु	३५	४७	शि	४२	२२	२१	१५	०८	२३
२८	४०	०९	शु	०७	१५	पु	३५	५४	सि	३८	२०	२२	१६	०९	२४
२८	३५	१०	श	०६	२२	श्ले	३७	१६	सा	३५	२०	२३	१७	१०	२५
२८	३०	११	र	०६	४६	म	३९	५३	शु	३३	१७	२४	१८	११	२६
२८	२५	१२	चं	०८	३२	पू	४३	४०	शु	३२	१६	२५	१९	१२	२७
२८	२०	१३	मं	११	२१	उ	४८	०३	ब्र	३२	०८	२६	२०	१३	२८
२८	१५	१४	बु	१५	२२	ह	५४	२४	ऐ	३२	४५	२७	२१	१४	२९
२८	१०	३०	बृ	२०	०७	चि	६०	००	वै	३३	५८	२८	२२	१५	३०

मेषेन्दुः ५७।१५ अक्तूबर ३१ दुग्धमाश्वयुजेमासिवर्जयत्
मघां.४ भौमः ०४।४६
भ. ०५।५२ उ.३२।५३ याहस्ते३रविः२३।१२ उफां. ३मार्गी
वृषेन्दुः०२।४५ (ज्येष्ठां४गुरुः१८।४७स्वात्यां३शुक्रः ०८।ज्ञ.२३।०६ ८।४६गणेश४)
स्वात्यां ४ शुक्रः ५१।२९
भ.१६।३६उ.४४।३४याहस्ते४रविः४५।२२ मिथुनेन्दुः१५।०८कपिला६
पूफा. १ भौमः २९।३६ उफा.४ज्ञः४६।४५महालक्ष्मीव्रतम् ८
विशा १ शुक्रः ३४।३३ कर्केंदु २१।०३
भ. ३६।४८ उ.
भ.०६।२२या.चित्रा रविः ०६।३५ सिंहेन्दुः ३७।१६
विशा २ शुक्रः १८।१७ इन्द्र ११
पूफा २ भौमः ४३।३८ हस्ते १ज्ञः ५१।१४ कन्येन्दुः ५९।५४
भ ११।२१ उ.४३।२१या चित्रा२ रविः २८।०८
विशा २शुक्रः ४१।०७ शस्त्राग्निहतं श्राद्धम् १४
तुलेन्दुः२७।६६ पितृविसर्जनम् ३० अज्ञाततिथीनामवैतथा म्

वा.८।३१।०६।२३ दि १४।०५ मिश्र ४४ ०५ कु ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	रा
०५	०४	०५	०७	०६	१०	०८	०२	०५	०४	०५	०७	०६	१०	०८
२१	१४	०७	२७	२०	२१	०५	०५	२८	१८	१३	-८	२८	२१	०५
५६	३६	१३	२८	११	५०	२२	२२	५३	२३	००	३८	४७	२५	००
४९	०५	४८	३५	५९	२१	५८	५८	३१	२०	१७	०६	००	११	४३
५९	३७	३५	०९	७३	०३	०३	०३	५९	३७	६२	१०	७३	०३	०३
२३	२३	१२	२१	१८	४३	११	११	३५	२३	३०	२१	५५	४३	११



(सं० १९९३) (आश्विन शुक्लपक्ष:)

ह. ५४।२२ शावान ८

मा	ति	वा	घ.प.	न	घ.प.	या	घ.प.	र	मि.	अ.	का	
८।०५	०१	शु	२५।१७	चि	००।४८	वि	३५।१९	२९	२३	१६	०१	चि.२स.तुला.:५१।२९मु.१९पुरायपरदिनेमध्यान्हयावतहस्त२+
८।००	०२	श	३०।३१	स्वा	०७।१८	प्री	३९।४१	३०	२४	१७	०२	पूफा. ३भोम: ५७।४० वृश्चिकन्दु २७।०१चन्द्रदर्शनम् २
७।५५	०३	र	३५।१९	वि	१२।३४	आ	३७।३९	०१	२५	१८	०३	हस्ते३ज्ञ५५।२७ †ज्ञ:०३।००विशां४वृश्चिकेशुक्र:४३।२०शा.)
७।५०	०४	चं	३२।२१	अन	१९ ३३	सौ	३८।०७	०२	२६	१९	०४	म. ०७।२०उ. ३९।२१या.अनु१शुक्र:२६।३१(नवरात्रारंभ:१घट.
७।४५	०५	मं	४२।१८	ज्ये	२३।४५	शो	३७।४३	०३	२७	२०	०५	चित्रा ४ रवि: १०।४३ धनुर्षान्दु: २३।५४
७।४०	०६	बु	४४।११	मू	२७।३२	अ	३६।३०	०४	२८	२१	०६	हस्ते ४ ज्ञ: ३१।५८
७।३५	०७	वृ	४४ ४२	पू	२९।५३	सु	३४।१३	०५	२९	२२	०७	म. ४४।४३उ.अनु २शुक्र:०१।४१मकरेन्दु:४५।०८पुरातनगृह प्रवेश:ब.३ ।३४४यासरस्वती ७
७।३०	०८	शु	४३।५८	उ	३०।५६	वृ	३०।४४	०६	३०	२३	०८	म. १४ २६या ता.मा. मकर२३९।०४स्वात्यां१रवि:३१ १८पूफां ४भौम:५१।५५चित्रां १ज्ञ:]
७।२६	०९	श	४१ ५९	श्र	३०।४८	शू	२६।०४	०७	०१	२४	०९	अनु ३शुक्र: ५२।५१ महा. ९ [५५।२६मूले१ धनुषिगुरु २३।५५ दुर्गा ८
७।२२	१०	र	३८ ५८	ध	२९।३३	ग	२१।३४	०८	०२	२५	१०	कुम्भेन्दु: ०० १० विजया १० दुसैरा १०
७ १८	११	चं	३४,५७	श	२७।२९	वृ	१५।३९	०९	०३	२६	११	म. ०६।५७उ.३४।५७या. स्वात्यां २ रवि:५०।५२ चित्रां २ज्ञ:११।४९ पापांकुशा ११
७ १४	१२	मं	३०।१०	पू	२४,२५	ध्रु	०९।०४	१०	०४	२७	१२	अनु. ४ शुक्र: ३६।२० मीनेन्दु:१०।१४
७।१०	१३	बु	२४।५०	उ	२०।०५	व्या	०१,४५	११	०५	२८	१३	चित्रां ३ तुलेज्ञ: २७।४४
७,०६	१४	वृ	१९ ०३	रे	१६ ५७	व	४६।३९	१२	०६	२९	१४	म. ११।०२उ.४६।०३ या उफां. १भौम:२५।११मेषेन्दु. १५।५७ सत्यव्रतम १५ शरत् १५
७।०२	१५	शु	१३।०३	अ	१२ ४७	सि	३८।४६	१३	०७	३०	१५	स्वात्यां ३ रविः १०।२२ चित्रां ४ज्ञ: ३२।११ ज्येष्ठा १ शुक्र:११।४९

सू	मं	बु	वृ	शु	श	रा	के	सू	म	बु	वृ	शु	श	रा	के
०६	०४	०५	०८	०७	१०	०८	०२	०६	०४	०६	०८	०७	१०	०८	०२
०६	२३	२३	००	०८	२१	०४	०४	१३	२७	०३	०१	१७	२०	०४	०४
५१	१४	०३	०३	३५	००	३५	३५	५२	२७	३८	२२	०९	४४	१३	१३
३६	५९	१४	२५	२०	५२	१७	१७	२६	२७	१३	४१	१२	२६	०२	०२
५९	३६	८३	१०	७२	०२	०३	०३	६०	३६	९३	१२	७३	०१	०३	०३
५४	५०	४५	२०	५५	४६	११	११	१०	१३	२६	०९	५६	४	११	११

शु८ सूबु ६ मं५
वृ९ १० ४
१श १चं ३के
१२ २

वा ८।३१.०७.०२ दि १३।०१ मिश्र ४३।०१(कं०३०)

(सं० १९९३) (कार्तिककृष्णपक्ष:)

मृ.५८।०० शा. ५८।२२

दि.मा.	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	सा	अ	अ	का	
२६ ५८	०१	श	०७।०५	भ	०८।३५	व्य	३०।५९	१४	०८	३१	१६	वृषेन्दु:२२।३५ कार्तिकेद्विदलंत्यजेत
२६।५४	०२	र	११।१५	कृ	०४।३५	व	२३।२७	१५	०९	०१	१७	म. २८।३३ उ.५५।५१यास्वात्यां १ज्ञ:३६।३८ नवंबर ३०
२६।५४	०३	र	५५.५१	००	अवम	००	००।००	००	००	००	००	*मिथुनेन्दु:२९।३०गणेश४करक ४
२६ ५०	०४	चं	५०।५१	रो	०१।०१	प	१६।१६	१६	१०	०२	१८	स्वात्यां४रवि:३०।३१पूर्वारतज्ञ:०६।००ज्येष्ठां२शुक्र:०३।०२* †कर्केन्दु:३९।५६
२६।४६	०५	म	४६।५९	आ	५५।५३	शि	०९ ३७	१७	११	०३	१९	स्वात्यां २ज्ञ:३९।०४
२६ ४२	०६	बु	४३।५३	पु	५४।३६	सि	०३।३६	१८	१२	०४	२०	म.४३।५३उ.उ. २कन्यायांभौम:००।४४ज्येष्ठा३शुक्र:४६।२५†
२६ ३८	०७	वृ	४१।५३	पू	५४।२७	शु	५४।०२	१९	१३	०५	२१	म. १२।५३ याविशा. १ रवि:४७।४९ स्वात्यां३ज्ञ-३९।३९
२६।३४	०८	शु	४१।०५	श्ले	५७।२६	शु	५०।३८	२०	१४	०६	२२	सिंहेन्दु: ५७।२६ अहोई ८
२७.३०	०९	श	४१।३६	म	५७।४५	त्र	४८।१६	२१	१५	०७	२३	स्वात्यां ४ ज्ञ: ३६।२१ ज्येष्ठा ४ शुक्र: २९।२८
२६ २६	१०	र	४३।३०	पू	६०।००	ए	४६।५५	२२	१६	०८	२४	म. १२।३३ उ. ४३।३० या
२६,२२	११	चं	४६।२६	पू	०१।१८	वै	४६।२२	२३	१७	०९	२५	विशा. २ रवि: ०६।३० उफां ३ भौम: ३५।५५ विशा।१ज्ञ:३६।०७ मूले२शुक्र:२९।४२) (कन्येन्दु १७।२८ रमा ११
२६ १८	१२	मं	५०।३४	उ	०६।००	वि	४७।४७	२४	१८	१०	२६	मूले १ धनुषिशुक्र: ११।४६
२६.१४	१३	बु	५५।२५	ह	११।३६	प्री	४७।४२	२५	१९	११	२७	म. ५५।२५ उ.विशा. २ज्ञ:३८।५ तुलेन्दु:४४।४ धन. १३ यमपंचकारम्भ:
२६।१०	१४	वृ	६०।००	चि	१७ ५०	आ	४९।००	२६	२०	१२	२८	म. २८।०४ याविशा. ३रवि २५।४७ मूले शुक्र:५६।४६ नर्के १४
२६।०६	१४	शु	००।४४	स्वा	२३।२२	सौ	५०।२१	२७	२१	१३	२९	विशा ३ज्ञ: २४।५१ महालक्ष्मीपूजनम् ३० दीपमाला ३०
२६।०२	३०	श	०५।५९	वि	३०।४३	शो	५१।२८	२८	२२	१४	३०	वृश्चिकेन्दु १४।०८

सू	मं	बु	वृ	शु	श	रा	क	सू	म	बु	वृ	शु	श	रा	के
०६	०५	०६	०८	०७	१०	०८	०२	०६	०५	०६	०८	०८	१०	०८	०२
२०	०१	१५	०२	२५	२०	०३	०३	०८	०६	२१	०४	०५	२०	०३	०३
५४	३८	०९	४६	४२	३२	५०	५०	५८	२३	५५	२६	२८	२७	२५	२५
३७	१५	०५	१८	४६	४९	४७	४७	५४	१	०४	०६	१२	३२	२१	२१
६०	३६	०	१२	७३	०१	०३	०३	६१	३६	०	१२	७३	००	०३	०३
२२	१६	४७	०९	५६	४८	११	११	८	१६	५७	०९	१२	५१	११	११

८च (बुसू) ६मं
५ १० ४
११ १ ३के
१२ २.

(सं० १९९३) कार्तिक शुक्लपक्ष:) | बा.८।३१।०७।१६ वि० १२।४०विश्व ४२।४०कुण्डली १५

ब.मा.	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	का	प्रा.	नो.	म.	बा ५४।४५ रमजान ९
२५।५८	१	र	१०।५०	अन	३६ ३१	अ	५२।०५	२९	२३	१५	१	विशा४स.वृश्चिकेऽर्क:४४।१२म१४पुरादवरदिनमध्याह्नया)
२५।५४	२	चं	१४।५७	ज्ये	४१ २७	सु	५१।५५	१	२४	१६	२	मूले१राहु:मृगे३केतु२३५ १धनुषीन्दु:४१।२७यम२भ्रातु२टिका]
२५।५०	३	म	१७।५७	मू	४५।१८	धृ	५०।५५	२	२५	१७	३	भ ४८।५३ उ अनु१ज्ञ:१४।५५ (उफा४भौम:११।१७दिशा४
२५ ४६	४	बु	१९।५०	पू	४७।५७	शू	४८।५५	३	२६	१८	४	भ१ १।५०यामूल४श:क२६।१४[बु.१९।४७मूले३शुक:४१।४५]
२५ ४२	५	बृ	२०।२१	उ	४९।२१	ग	४५।५४	४	२७	१९	५	अनु१रवि:०२।०७अनु२ज्ञ १०।०३मकरेन्दु:०३।१८ [पूभा १
२५ ३८	६	शु	१९।३८	श्र	४९ ३१	वृ	४१।०७	५	२८	२०	६	हस्त १ भौम:४६।२७ (मार्गी शनि:३७ ४अन्नकूट१गोव०
२५।३४	७	श	१७।४१	ध	४८।५०	ध्रु	३७ ०१	६	२९	२१	७	भ१७।४१३४६।१०याअनु:३ज्ञ:०५।११पूषा१ शुक१२।१९ ॥
२५।३०	८	र	१४।३९	श	४६।३७	व्या	३१।१८	७	३०	२२	८	तामा कौस ३५।३२अनु २ रवि: १७।२२
२५ २८	९	चं	१० ४०	पू	४३।५१	ह	२४ ५३	८	१	२३	९	अनु ४ ज्ञः ००।०८ पूषा २ शुक:५८।३० मीनेन्दु २९।३३ पारक्रमा ९
२५ २६	१०	मं	०५ ५७	उ	४०।२५	व	१७।५३	९	२	२४	१०	भ ३३।१७ उ ज्येष्टा १ज्ञ:००।४० भीष्मे पंचकव्रतारम्भ:
२५ २७	११	बु	०० ३८	रे	३६ ३१	सि	१०।२३	१०	३	२५	११	भ००।३८या अनु ३ रवि:३४ २५ मूले३ गुरु१०।४८ मेषेन्दु:३६।११ हरि प्रबोधिनी ११–
२५।२५	१२	बु	५४।५५	००	अवम्	००	००।००	००	००	००	००	
२५।२३	१३	बृ	४९ ००	अ	३२।२४	व्य	०२।४०	११	४	२६	१२	हस्ते २ भौम: ३४।३४ ज्येष्ठा २ ज्ञ: ५४।१५ पूषा ३ शुक: ४४।३०
२५।२१	१४	शु	४३।०६	भ	२८ १०	व	४६।५५	१२	५	२७	१३	भ ४३।०६ उ वृषेन्दु:४२।०८ वैकुंठ १४
२५।२०	१५	श	३९ ३६	कृ	२४।०४	सि	३९।१०	१३	६	२८	१४	रवि:५२।५३ ज्येष्टा३ज्ञ.५२।५१ट्कारी १५सत्यव्रतम्१५ भीष्म पंचक...


सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०५	०७	०८	०८	१०	०८	०२	१७	०५	०७	०८	०८	१०	०८	०२
०७	११	१२	०६	१५	२०	०२	०२	१३	१४	२३	०७	२२	२०	०२	०२
०५	०९	४९	०७	०८	२७	५९	५९	१०	३५	०२	२८	२२	३४	४०	४०
०१	१४	१३	४८	५२	१५	५५	५५	४१	५८	४०	११	२९	३४	५२	५२
६०	३५	०	१३	७२	००	०३	०३	६१	३५	०	१३	७२	०१	०३	०३
५१	४३	१४	०३	११	०६	११	११	०१	३२	०३	५७	११	०३	११	११

॥ कुमेन्दु: १९।१० गोपा ८

[कूष्मांड दानम्]

--चातुर्मास्य व्रत समाप्ति: मेला पुष्कराज

...व्रत समाप्ति: भ११।२१याअनु४



बा८।३१०७।३१ दि. १२।२७ मिश्र४२।०७ कुण्डली ३०


(सं० १९९३ मार्गशीर्ष कृष्णपक्ष:)

ब.मा	ति	वा	घ.प.	न.	घ.प.	यो	घ.प.	र	को	नो.	मा	प्रा ५९।२५
२५ १८	१	र	३२।०४	रो	२० २३	सि	३१।४८	१४	७	२९	१५	पूवा ४शुक: ३०।२९ मिथुनेन्दु: ४८।४८ मृग छोडी १मार्ग
२५।१६	२	चं	२७।१९	मृ	१७ १४	।	२४।५४	१५	८	३०	१६	भ ५५ २२ उ ज्येष्ठा ४ ज्ञ: ५३।४७ [स्नानारम्भ
२५।१५	३	म	२३ २५	आ	१४।५५	शु	१८।३९	१६	९	१	१७	भ २३।२२ या कर्कैन्दु: ५८।५६ गणेश ४ दिसम्बर ३१
२५।१३	४	बु	२०।२८	पु	१३।२३	ब	१३ ०८	१७	१०	२	१८	ज्येष्ठा१ रवि: ०७।२४ हस्ते २ भौम: २०।०२मूले१ धनुर्ज्ञ)
२५।११	५	बृ	१८ ३३	पू	१२।४५	ब	०८।२६	१८	११	३	१९	पश्चिमोदयं ज्ञ: ०९।५२ (ज्ञ: ५६.१५उशा १ शुक:१६।२६
२५।१०	६	श	१७।२५	श्ले	१३।३९	ऐं	०४।४१	१९	१२	४	२०	भ १७।५५ उ ४८;१५ या सिंहेन्दु: १३।३९
२५।०८	७	श	१८।३६	म	१५।३८	वै	०१।५७	२०	१३	५	२१	ज्येष्टा २ रवि: २३।४१ मूल २ ज्ञ:००।५४ उषा २ मकरे शुक: ०२।२२
२५।०६	८	र	२०।४०	पू	१८।५५	वि	०० १५	२१	१४	६	२२	कन्येन्दु: ३५।२० काल भैरव ८
२५।०५	९	चं	२३।४८	उ	२३।१८	आ	५९।२८	२२	१५	७	२३	भ ५५।५४ उ मूले ३ ज्ञ: ०९।१० उषा ३ शुक: ४९।५७
२५ ०३	१०	म	२८।००	ह	२८।४६	सौ	६०।००	२३	१६	८	२४	भ २८।०१ या ज्येष्ठा ३ रवि: ३९।४६ हस्ते ४ भौम: ०५।०२
२५।०१	११	बु	३३।००	चि	३४।४९	सौ	००।१२	२४	१७	९	२५	मले ४ ज्ञ: २४।४५ मूले ४ गुरु: ५५।२६ तुलेन्दु: ०१।४७
२५।००	१२	बृ	३८।२५	स्वा	४१ १८	शो	०१।२३	२५	१८	१०	२६	उषा ४ शुक: ३७ ३२
२४।५८	१३	शु	४३ ४६	वि	४७।४६	अ	०२।४३	२६	१९	११	२७	भ ४०।४६ उ ज्येष्टा ४ रवि: ५५।४४ पूषा १ ज्ञ: ४४।३० वृश्चिकेन्दु: ३१।०९
२४।५६	१४	श	४८।४०	अनु	५३।४३	सु	०३।५३	२७	२०	१२	२८	भ १६।१३ या
२४।५५	१५	र	५२।४७	ज्ये	५८.५६	धृ	०४।४०	२८	२१	१३	२९	चित्रां १ भौम:५८।१४ पूषां रुज्ञ: ०४।१५ पश्चिमास्तं गुरु: ३८२५ (श्रवणे १ शुक: २५।२६

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०५	०८	०८	०९	१०	०८	०२	०७	०५	०८	०८	०९	१०	०८	०२
२१	१९	०५	०९	०१	२०	०२	०२	२८	२०	१०	१०	१०	२१	१०	०१
१९	११	५७	१५	५९	४८	१५	१५	२८	११	१०	५०	१९	०५	५३	५३
२८	४४	१३	१४	१७	०६	२५	२५	०९	०५	४३	१९	१७	५५	१०	१०
६१	३४	१६	१३	७१	०२	०३	०३	६१	३३	८०	१३	७१	०२	०३	०३
१०	५९	२६	५७	२६	००	११	११	१६	५३	३५	०३	०१	२७	११	११

उत्पन्ना ११

[धनुषीन्दु:५८।५६




स० १९९३ (मार्गशीर्ष शुक्ल पक्ष:)

वा ८।३१।०७।४६ दि १२।२५ मिश्र ४२।२५ (कु०१५)

दि. मा.	ति	वा	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	र	को	दि	मा	र ४६।२२ ध्रु ५१।४२ मा. ४५।२१
२४।५३	१	च	५५।४८	मू	६०।००	शू	०४।४५	२९	२२	१४	३०	
२४।५१	२	म	५७।३९	मू	०३।०२	ग	०४।०१	३०	२३	१५	०१	मूले १सं. धनुष्यर्क: १२।५३मु .३०पुण्यंसाययावत्चन्द्र दर्शन.२
२४।५०	३	बु	५८।१०	पू	०६।०४	वृ	०२।१३	०१	२४	१६	०२	पूषा३ज्ञ:३३ १० श्रव..२शुक।१३।१३ मकरेन्दु: ११३०
२४।४८	४	बृ	५७।०५	उ	०७।४८	ध्या	५६।०३	०२	२५	१७	०३	म २७।४७ उ ५७।२५ या
२४।४७	५	शु	५५।२४	श्र	०७।२०	ह्र	५१।१४	०३	२६	१८	०४	मूले २ रवि: २७।०४ कुम्भेन्दु: ३७।५९ नाग५ हलधर५
२४।४५	६	श	५२।२०	ध	०३।३८	व	४५।५६	०४	२७	१९	०५	बि.२भौम:५५।३४ पूषा३ज्ञ: १६।२६श्रव.३ शुक:०२।३४]
२४।४३	७	र	४८।२०	श	०५।५६	सि	३९।४४	०५	२८	२०	०६	म.४८।२०उमीनेन्द:४९।०३मित्र ७ [स्कद६ललिता६
२४।४१	८	च	४३।३५	पू	०३।२०	व्य	३२।५४	०६	२९	२१	०७	म १५।५७ याता मा. जट्टी ५३।५८मूले ३ रवि: ४२।५२ श्रव ४शुक: ५२।५५
२४।४०	९	मं	३८।१५	उ	००।०९	व	२५।३१	०७	०१	२२	०८	उषा १ज्ञ: १३।१६ मेषेन्दु ५६।२२
२४।४१	१०	बु	३२।३२	अ	५२।१७	प	१७।४९	०८	०२	२३	०९	म ५९।३५ उ
२४।४३	११	बृ	२६।३५	भ	४८।०५	शि	०९।५९	०९	०३	२४	१०	स २६।३८ या मूले ४ रवि:५७।५८ पूर्षा १गुरु: ५०।०९ धनि१शुक:४५।१२ मोक्षदा ११
२४।४५	१२	शु	२०।४६	कृ	४४।०१	सि	०२।०७	१०	०४	२५	११	चित्रा ३ तुलेभौम: ५७।३९ वृषेन्द:०२।०४
२४।४६	१३	श	१५।०७	रो	४०।१६	सा	४६।११	११	०५	२६	१२	उषा २ मकरे ज: २८।२२
२४।४८	१४	र	०९।५३	मृ	३७।००	शु	३९।५१	१२	०६	२७	१३	तु०१।१५ ३उ३१।३४ याधनि:२शुक३८।११ धने. ०८।३८ पिश ाचमोशनो १४दत्तात्रेयोत्पत्ति:
२४।५०	१५	च	०२।१५	आ	३४।२८	शु	३३।२३	१३	०७	२८	१४	पू. षा.१ रवि: १३।२४ (सत्यव्रतम् १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०५	०८	०८	०९	१०	०८	०२	०८	०६	०९	०८	०९	१०	०८	०
०६	२७	२६	१२	१९	२१	०१	०१	१३	०१	००	१४	२७	२२	०१	०
३८	३९	०९	३९	४७	३१	२७	२७	४८	३१	५४	१५	५४	००	०५	०
५०	१९	२१	०९	४१	५७	४४	४४	४१	३०	५८	५६	०२	०३	२९	२
६१	३३	५९	१३	६९	०३	०३	०३	६१	३३	२४	१३	०४	०४	०३	०
२२	२०	२०	०३	५१	५४	११	११	२६	१३	३९	०३	५१	५१	११	१




(सम्वत् १९९३) पौष कृष्ण पक्ष)

वा ८।३१०८।०१ द. १२।३७मध्य ४२।२७(कु० ३०)

दि. मा.	ति	वा	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	जि	जा	दि	मो	
२४।५१	१	म	०१।२७	पु	३१।४६	ग	२७।३७	१४	०८	२९	१५	ककन्द: १७।१७
२४।५१	२	म	५८।३७	००	अवम्	००	००।००	००	००	००	००	
२४।५३	३	बु	०६।५१	पु	३२।०४	वै	२२।४०	१५	०९	३०	१६	म. २७।४४ उ ५६।५१ या धनि ३ कुम्भे शुक:३०।३१
२४।५५	४	बृ	५६।१७	श्ले	३२।३४	व	१८।३६	१६	१०	३१	१७	पूषा २ रवि: २८।४९ सिंहेन्दुः ३२।३४ गणेश ४
२४।५६	५	शु	५७।०३	म	३४।१८	प्री	१५।३३	१७	११	०१	१८	चित्रा४भौम:०९।१४ ३ उपा२वक्री:ज्ञ४९।२२ज.३१सन१९३७ई०
२४।५८	६	श	५९।१५	पू	३७।१८	आ	१३।२९	१८	१२	०२	१९	म. ५९।१४ उ.धनि ४शुक: २३।४८ कन्येन्दु ५३।२१
२५।००	७	र	६०।०		४१।२७	सौ	१२।२५	१९	१३	०३	२०	म ३०।५५ या पूषा ३ रवि: ४४।१२
२५।०१	०७	चं	०२।३०		४६।४१	शो	१२।१५	२०	१४	०४	२१	
२५।०३	८	म	०६।५१	चि	५२।४१	अ	१२।४९	२१	१५	०५	२२	पश्चिमास्तं ज्ञ: १८।३१ शता १ शुक: १६।१५ तुलेन्दु: १९।४१
२५।०५	९	बु	११।५४	स्वा	५९।००	धृ	१३।५४	२२	१६	०६	२३	म. ४४।३७ उ. पूषा ४ रवि: ५९।३७
२५।०६	१०	बृ	१७।२१	वि	६०।००	धृ	१५।१६	२३	१७	०७	२४	म. १७।२२ या स्वात्यां १ भौम: २२।०४ वृश्चिकेन्दु:४९।०३
२५।०८	११	शु	२२।४४	वि	०५।४३	शू	१६।३५	२४	१८	०८	२५	उषा १ प्र. धनुषिज्ञ: १९।४१ पूषा २गुरु: २१।१८ शतां २ शुक:१४।०९ सफला ११
२५।१०	१२	श	२७।३४	अ	११।४८	ग	१७।३१	२५	१९	०९	२६	
२५।१२	१३	र	३१।३९	ज्ये	१७।१६	वृ	१७।५७	२६	२०	१०	२७	म. ३१।३९ उ. उषा १ रवि: १५।०५ धनुयीन्दु: १७।१६
२५।१३	१४	च	३४।३३	मू	२१।४३	ध्रु	१७।३१	२७	२१	११	२८	म. ०३।०६ या शतां ३ शुक १३।४५
२५।१५	१५	म	३६।२०	पू	२५।०१	व्या	१६ १६	२८	२२	१२		[illegible] मकरेन्दु: [illegible] छोबी

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के	सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०९	०९	०८	१०	१०	०८	०२	०८	०६	०८	०८	१०	१०	०८	०२
२२	०५	०१	१६	०७	२२	००	००	२९	०९	२६	१७	१४	२३	००	०१
००	४६	०७	०५	०९	३७	४०	४०	०९	३२	२९	४२	५८	१४	१७	१७
०७	४१	४५	२०	४९	३१	०३	०३	५४	३८	१८	०७	१८	१५	४८	४८
६१	३२	२५	१३	६८	४०	०३	०३	६१	३१	५४	१३	६७	०५	०३	०३
२५	०८	४५	०६	०६	१३	११	११	२५	३०	१३	०६	०८	५०	११	११



वा ८।३१।०८।१५ दि. १२।५७ मिश्र ४२।५७

(सं० १९९३) (पौषशुक्ल पक्ष:)

दि. मा.	ति.	वा.	घ. प	न	घ.प.	यो.	घ.प.	ज.	ओ	ज.	आ.
२५।१९	०१	बु	३६।४५	उ	२७।०३	ह	१३।५७	२९	२३	१३	०१
२५।१९	०२	बृ	३५।५४	श्र	२७।५०	व	१०।३९	३०	२४	१४	०२
२५।२०	०३	शु	३३।४९	ध	२७।२५	सि	०६।२४	०१	२५	५	०३
२५।२२	०४	श	३०।४०	श	२५।५५	व्य	०१।१४	०२	२६	१६	०४
२५।२४	०५	र	२६।३६	पू	२३।३७	प	४८।४२	०३	२७	१७	०५
२५।२६	०६	चं	२१।४९	उ	२०।३०	शि	४१।३२	०४	२८	१८	०६
२५।२८	०७	मं	१६।२७	रे	१६।५१	सि	३३।५८	०५	२९	१९	०७
२५।३०	०८	बु	१०।४४	अ	१२।५१	सा	२६।१२	०६	३०	२०	०८
२५।३४	०९	बृ	०४।५१	भ	०८।३९	शु	१८।१६	०७	०१	२१	०९
२५।३४	१०	बृ	५९।००	००	अदग्ध	००	००।००	००	००	००	००
२५।३८	११	शु	५३।२४	कृ	०४।३१	शु	१०।३०	०८	०२	२२	१०
२५।४२	१२	श	४८।१३	रो	००।४१	व	०२।५४	०९	०३	२३	११
२५।४६	१३	र	४३।४१	आ	५४।३४	वै	४९।०१	१०	०४	२४	१२
२५।५०	१४	च	३९।५९	पु	५२।४३	वि	४३।०१	११	०५	२५	१३
२५।५५	१५	मं	३७।१५	पू	११।४६	प्री	३७।४८	१२	०६	२६	१४

मु. ५७।१७ व ५५।१७ ए ५५।४१

उषा२ मंमकरेऽर्क: ३१।४५मु. ३० पुरायंपरविनेमध्यान्हंया.] शर्द्धां४शुक्र:१३।३१ कुम्भेन्दु:५७।३७ [स्वायां२भौम:३४।५८- [पूर्गोदयं गुरु:३८।०६पूभा२शनि:४१।४६
भ ०२।१५ उ ३०।४१या. उषा. ३ रवि: ४६।१२
पूर्वा ३ प्र.ज्ञ: १९।०२ पूभा १ शुक्र १६।२८मीनेन्दु:०९।१२
ज्येष्ठां ४ वृश्चिके राहु: मृगे २ वृषेकेतु:१८।५३
भ १६२७ उ ४४।३५ या मेषेन्दु:१६५१
तामा:जलन १९।४९ उषा ४ रबि: ०२।१२ स्वात्यां ३भौम:०६।१३ पूभा३शुक्र:२०।४५)
पूर्वोदय ज्ञ: २१।०४ वृषन्दु: २२।३७

(पुत्र दा ११

भ २६।२१उ ५३।२४ या पूषा ३ गुरु:४९।०६
श्रव १ रवि: १७।०९ पूभा ३ शुक्र: २९।०६ मिथुनेन्दु: २८।५९
पूषां ३ मार्गी ज्ञ: ५३।४७
भ ३९।५९ उ कर्कन्दु: ३८।११ ...सत्यव्रतम् १६ भ०८।३७य
श्रव रवि:३४।२८ स्वात्यां ४ भौम: ३९।३० पभा४ मीने शुक्र:३७।५९...

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०९	०६	०८	०८	१०	१०	०७	०१
०७	१३	२०	१९	२३	२४	२९	२९
२०	३८	५४	३०	४३	०१	५२	५२
३०	३२	४३	३१	२२	११	२२	२२
६१	३०	२९	१४	६३	०५	०३	०३
१५	२६	०१	००	६३	५०	११	११

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०९	०६	०८	०८	११	१०	०७	०१
१३	१६	२०	२०	००	२४	२९	२९
२७	३८	२१	५१	०५	४१	३३	३३
५२	१५	२४	४६	११	०४	१८	१८
६१	२९	१५	१३	६२	०६	०३	०३
१५	२०	१०	०६	३१	४७	११	११

वा ८।३१।०८।३१ दि ३० म ४२।००

[सं० १९९३] [माघ कृष्णपक्ष:]

दि.म.	ति.	वा.	घ.प.	न	घ.प.	यो.	घ.प.	जि	द	ज	मा
२५।५९	०१	बृ	३५।२६	श्ले	५१।५९	आ	३३।२५	१३	०७	२७	१५
२६।०३	०२	बृ	३५।११	म	५३।२५	सौ	३०।०२	१४	०८	२८	१६
२६।०७	०३	शु	३६।०६	पू	५३।००	शो	२७।३८	१५	०९	२९	१७
२६।११	०४	श	३८।२२	उ	६०।००	अ	२६।१८	१६	१०	३०	१८
२६।१५	०५	र	४१।४४	उ	००।०५	सु	२५।४७	१७	११	३१	१९
२६।१९	०६	च	४६।०७	ह	०५।०६	धृ	२६।००	१८	१२	०१	२०
२६।२४	०७	म	५१।१२	चि	१०।५८	शू	२७।०६	१९	१३	०२	२१
२६।२८	०८	बु	५६।३८	स्वा	१७।२४	ग	२८।२२	२०	१४	०३	२२
२६।३२	०९	बृ	६०।००	वि	२३।५९	वृ	२९।४६	२१	१५	०४	२३
२६।३६	०९	शु	०१।५६	अनु	३०।०५	ध्रु	३०।४५	२२	१६	०५	२४
२६।४०	१०	श	०६।४३	ज्ये	३५।४५	व्या	३१।३२	२३	१७	०६	२५
२६।४४	११	र	१०।४०	मू	४०।३६	ह	३१।५५	२४	१८	०७	२६
२६।४९	१२	च	१३।२५	पू	४४।११	व	३१।००	२५	१९	०८	२७
२६।५३	१३	मं	१५।०३	उ	४६।३२	सि	२८।२९	२६	२०	०९	२८
२६।५७	१४	बु	१५।०१	श्र	४७।३४	व्य	२५।२९	२७	२१	१०	२९
२७।०१	३०	बृ	१४।२३	ध	४७।२६	व	२१।२४	२८	२२	११	०१

सिंहेन्दु: ५१।५९ माघ स्नानारम्भ: १

भ०५।३८३ ३६।१०या श्र३ रबि:५०।३९उभा१शुक्र:५२।२३
कन्येन्दु: १२।०८ गणेश क्षन्म ४


भ ४६।०७उ पूषा ४ज्ञ: ४३।२० तुलेन्दु: ३८।०२ फर्वरी २८

भ१८।३९या श्रव४रवि: १७।१४ विशां-१ भौम: ४१।१७ उभा २ शुक:०९।२२

वृश्चिकेन्दु: ०७।२१
भ ३२।४९ उ धनि-१रवि: २३।४३ उषां १ ज्ञः २९।२६ उष: ३ शुक:२८।४६
भ ०६।४३ या पूषा ४ गुरु: ४८।०७ बनुषीन्दु ३५।५४
षट् तिला ११
धनि. २रवि: ४०।५४ उभा २ मकरेज्ञ: ३५।१२ उभा ४ शुक: ५७।०१मकरेन्दु:५९।४६
भ १५।०३उ ४५।१२याविशां: २ भौम: :५६।१३
उषा ३ज्ञ:५९।१३महोदयपर्व
धनि ३ सं कुम्भेऽर्क:५८।५६ मु १५ पुण्य परदिने मध्याह्नया कुम्भेन्द १०।३० मीन ३०

सू.	मं.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०९	०६	०८	०८	११	१०	०७	०१
२१	२०	२५	२२	०८	२५	२९	२९
३६	२८	०५	३९	१४	३३	०७	०७
३५	४०	५९	३८	१५	३९	५२	५२
६१	२७	५३	१३	६०	०६	०३	०३
०१	४६	०२	०६	०७	४६	११	११

सू.	मं.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०९	०६	०९	०८	११	१०	०७	०१
२९	२४	०४	२४	१५	२६	२८	२८
४४	०६	१८	२०	५५	२८	४२	४२
०८	५६	२४	१४	१५	४७	२६	२६
६०	५६	७१	१२	५५	०६	०३	०३
४८	१५	०८	१२	१५	४६	११	११



दि.	घा.	ते	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	द	फ	का
२७	०६	०१	गु	१=	११	श	४६	१०	प'	१६	४०	२९	२३	१२	०२
२७	१०	०२	शु	०८	५५	पू	४४	०३	शि	११	०१	०१	२४	१३	०३
२७	१४	०३	र	०४	४८	उ	४१	०८	सि	०४	४०	०२	२५	१४	०४
२७	१४	०४	र	५९	५५	००	अ	श्रम्	००	००	००	००	००	००	००
२७	१८	०	चं	५४	२८	रे	३७	३७	श	१०	२०	०३	२६	१५	०५
२७	२२	०६	म	४८	४२	अ	३३	३९	शु	१२	३९	०४	२७	१६	०६
२७	२६	०७	बु	४२	३९	भ	२९	३९	ब्र	३४	४१	०५	२८	१७	०७
२७	३०	०८	बृ	३७	४५	कृ	२५	२४	ऐ	२७	०३	०६	२९	१८	०८
२७	३४	०९	शु	३१	१६	रो	२१	२९	वै	१९	२३	०७	०१	१९	०९
२७	३९	१०	श	२६	०६	मृ	१७	५८	वि	१२	०४	०८	०२	२०	१०
२७	४४	११	र	२१	३५	आ	१५	०७	प्री	०५	१७	०९	०३	२१	११
२७	४९	१२	चं	१७	५५	पु	१३	१६	सौ	५३	४२	१०	०४	२२	१२
२७	५	१३	म	१५	१५	पु	११	५५	शो	४६	०६	११	०५	२३	१३
२७	२९	१४	बु	१२	३७	श्ले	११	५३	अ	४५	२६	१२	०६	२४	१४
२८	०४	१५	बृ	१३	५६	म	१३	०२	सु	४२	४९	१३	०७	२५	१५

शा।५७।४४आ९।५०७सा५९।५७ **माघ शुदि: सं० १९९३**

रेव १शुक: ३१।२८ चन्द्र दाम २
उषा ४ ज्ञ: ३०।५२ पूभा ३ शनि:२२।५७मीनेन्दु:२९।३७
भ ३२।२१ उ ५९।५५ या तिल ३ वैकुण्ठ ४
{चूडाकरणम् अक्षरारम्भः उपनय वसंत ५ श्री ५
घनि ४ रवि:१५।५८श्रव १ज्ञ:४९।५२ मेषेन्दु: ३७।३७}
रेव २ शुक:११।३२ अचला ७ रथ ७
भ४२।३९उविशा ३ भौम:४२।२७ श्रव२ज्ञ:५५।२६वर्षेन्दु:४३।
भ१०।१६ याताभहूत५९।५७शत१रवि:३३।५९ [२८भीष्म८
श्रव ३ज्ञ: ५७।४८ मिथुनेन्दु: ४९।४३
भ ५३।५२ उरेव ३ शुक:०६।५७
भ२१।३५याशता२रवि:५१।५९ श्रव:ज्ञ:५८३९ककेन्दु:५८।
उषा १ गुरु:४५।२६ [४४ जय ११
पूर्वास्तंज्ञ: ५१।०५ धनि १ ज्ञ: ५९।१२
भ१३।३०उ४३।३६ या रेव ४शुक:१५।३३ सिंहेन्दु:११।५३
शत ३रवि:११।२२धनि२ज्ञ५९।५३माघस्नानसमाप्ति:सत्यव्रतम
१५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०१	०९	०८	११	१०	०७	०१
०६	२७	१४	२५	२२	२७	२८	२८
४८	०५	३७	५१	०९	१६	२०	२०
५९	५०	०६	१२	०७	१९	११	११
६०	२५	९५	१२	५१	०६	०३	०१
५६	२६	३७	१६	०७	४७	११	१३

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०६	०९	०८	११	१०	०७	६८
१३	१९	२६	२७	२७	२८	२७	०७
५२	३५	१०	१२	४८	०९	५७	५
३४	४०	०५	५९	१८	२८	५६	५६
६०	२२	०	१२	४६	०७	०३	०३
१२	५४	४४	१२	१९	४५	११	११

बा,८।३१।८।४५दि१४।०२
मिश्र४४।०२कु १५


दि	मा		वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जी	ह	फ	मा
२८	१०	०१	गु	१४	१४	पू	१५	२९	ध	४१	१४	१४	०८	२९	१६
२८	१५	०२	शु	१६	३३	उ	१९	१२	शू	४०	२७	१५	०९	२७	१७
२८	२०	०३	र	१९	५७	ह	२४	००	गं	४०	३८	१६	१०	२८	१८
२८	२५	०४	र	२४	२३	चि	२९	४४	वृ	४१	२८	१७	११	०१	१९
२८	३०	०५	मं	२९	२८	स्व	३६	०३	ध्रु	४२	४०	१८	१२	०२	२०
२८	३५	०६	बु	३४	५१	वि	४२	३८	व्या	४४	१२	१९	१३	०३	५१
२८	४०	०७	बृ	४०	०३	अनु	४९	१४	ह	४५	३०	२०	१४	०४	२२
२८	४५	०८	शु	४४	४३	ज्ये	५४	५२	व	४६	२२	२१	१५	०५	२३
२८	५०	०९	श	४८	३२	मू	५९	५०	सि	४६	२२	२२	१६	०६	२४
२८	५५	१०	र	५१	०९	पू	६०	००	व्य	४५	५१	२३	१७	०७	२५
२९	००	११	चं	५२	३७	उ	०३	४०	व	४४	१७	२४	१८	०८	२६
२९	०५	१२	मं	५२	४२	श्र	०६	१९	प	४१	४२	२५	१९	०९	२७
२९	१०	१३	बु	५२	३६	ध	०७	३७	शि	३८	११	२६	२०	१०	२८
२९	१५	१४	बृ	४९	१३	श	०७	४६	सि	३३	५३	२७	२१	११	२९
२९	२०	३०	शु	४५	५०	पू	०६	४४	सा	२८	१९	२८	२२	१२	३०

डग ५४।५७ **फाल्गुण वदि: सं० १९९३**

विशा ४वृश्चिकेभौम:००।४०पश्चिमास्तशनि३६।२० कन्येन्दु:
भ ४८।४५ उधनि ३कुम्भेज्ञ: ५३।०० [३१।२४
भ १९।५७ या शतां रवि:२९।४९ तुलेन्दु:५६ ५२गणेश४
धनि ४ज्ञ: ४६।०७ अश्वि १मेषेशुक: २२।१५मार्च ३१
भ३४।५१उपुभां१रवि:४८।१८शतां१ज्ञ ३९।१३वृश्चिकेंदु२६।०
भ ०७।२७या
शतां २ ज्ञ: ३२।२० धनुषीन्दु: ५४।५२ सीता जन्म ८
अश्वि २ शुक: ०१।२५
भ१९।५०उ५१।०९यापूभा २रवि:०८।२५ अनु१भौम:२८।०७
मकरेन्द:१९।१९विजया ११ [शता३ज्ञ.२१।४९
शतां०४ज्ञ:१०।४१ *पूभां४मीनेशनि:०६।११मीनेन्दु:४०।१९
भ५१।२६उपूभां३रवि:२८।१८कुम्भेन्दु:३७।४१
भ२० २४यापूभां१ज्ञ:००।१०शिवरात्रि१४व्रतमदेविकामहानदा१
पूभां२ज्ञ:४९।३९ उषा२मकरेगुरु:२६।२४अश्वि३शुक:५५।१९
स्त्रिानम्

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०७	१०	०८	००	१०	०७	०१
२१	०२	१०	१८	०३	२९	२७	२७
५४	४५	१२	४९	०४	१०	३२	३२
५१	३२	१३	०७	४०	४४	३०	३०
६०	१९	०	१०	१६	०७	०३	०३
०८	५७	४४	२७	४३	४५	११	११

सू	म	बु	बृ	श	श	रा	के
१०	०७	१०	०९	००	११	०७	०१
२८	०४	२३	००	०६	००	२७	२७
५५	५७	१०	०३	३६	०४	१०	१०
०६	३६	५३	२०	११	५७	१५	१५
५९	१६	०	१०	२१	०७	०३	०३
५१	५७	३७	२४	३२	४६	११	११



वा,८।३१।०९।००दि१४।४०
मश्रि४४।४० कु ३०


दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	श	हू	म	चं
२९	२५	०१	श	४१	३५	पू	०४	५०	शु	२२	१६	२९	२३	१३	०१
२९	३०	०२	र	३६	३४	उ	०२	०२	शु	१५	३३	३०	२४	१४	२
२९	३५	०३	चं	३१	०७	अ	५४	४१	ब्र	०८	१९	१	२५	१५	३
२९	४०	०४	म	२५	१५	म	५०	४१	ऐ	००	४६	२	२६	१६	४
२९	४५	०५	बु	१९	०१	कृ	४३	२९	वै	४५	१६	३	२७	१७	५
२९	५०	०६	बृ	१३	२३	रो	४२	३०	वि	३७	३९	४	२८	१८	६
२९	५५	०७	शु	०७	४५	मृ	३८	५६	आ	३०	१६	५	२९	१९	७
३०	००	०८	श	०१	३२	आ	३५	५४	सौ	२३	२३	६	३०	२०	८
३०	००	०९	श	५७	५६	००	अवम		००	००	००	००	००	००	००
३०	०५	१०	र	३४	१६	पु	३३	४३	शा	१७	०१	७	१	२१	९
३०	१०	११	चं	५१	३३	पु	३२	१९	ऽग	११	२६	८	२	२२	१०
३०	१५	१२	म	४९	५४	श्ले	३२	०२	सु	०६	४३	९	३	२३	११
३०	२०	१३	बु	४९	३५	म	३२	५७	धृ	०२	४९	१०	४	२४	१२
३०	२५	१४	बृ	५०	३३	पू	३५	०८	ग	५८	०६	११	५	२५	१३
३०	२९	१५	शु	५२	५०	उ	३८	३६	बृ	५७	१३	१२	६	२६	१४

रे:५८।२६वै५३।०३शू५९।२७ फाल्गुण शुदि स०१९९३

पूभा ४समानेऽर्क:४९।०२मू४५गुरायपमदिनेमध्यान्ह यावत्
पूभा३ज्ञ:३९।८मपेन्दु:५८।३६ चन्द्र दर्शनम २
भ ५८।११ उ
भ२५।१५ याउभा १रवि: १०।३७पूभा४मीनेज्ञ: २९।१६
वृषेन्दु:०४।३८
उ भा १ ज्ञ:१८।४३
भ०७।४५ उ ३५।०८ या मिथुनेन्दु: १०।४३
उ भा२ रवि:३०।२३ अनु २ भौम: १७।२८ पूभा२ज्ञ:
[९।३२ होलष्टकम् ८
ता म हम ल० ०६।२७कर्केन्दु:१९।१६*१५।४७आमला ११
भ२२।४४उ५१।३३यालभा३ज्ञ:००।५०ज्येष्टां३राहु:मृगे१केतु*
उभा३रवि:५२ ५२ उभा४ज्ञ:५३।३४सिहेन्दु:३२।०२
अश्विन्या ३ वक्री शुक: ०५।६५ सावाटिला १३
भ ५०।३३उरेव १ ज्ञ: ४७।०० कन्येन्दु:५१।००
भ २१।४१ या सत्यव्रतम १५ हालिकादहनश् निशामुखे

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०७	११	०९	००	११	०७	०१
०६	०६	०७	०१	०८	०१	२६	२६
५३	४६	४३	२६	४६	०५	४४	४४
०९	१९	२२	२५	१७	०९	४९	४९
५९	१३	७०	०९	०९	०७	०३	०३
३३	४६	~ १२	३३	१२	४३	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०७	११	०९	००	११	०७	०१
१२	०८	१८	०२	०८	०१	२६	२६
५०	१५	२१	२०	५०	५१	२५	२५
१०	०८	०७	३८	४३	२९	४५	४५
५९	१०	४०	०८	०९	०७	०३	०३
३३	१७	~ ०८	३६	१७	४३	११	११



वा ८।३१।००।१४ दि १५।१४
मिश्र ४५।१४कु १५

	मा	ति	वा	घ	मा	न	घ.	प.	यो	घ.	प.	श	सौ.	अ	चं.
३०	३४	०१	श	५६	१२	ह	४३	०९	धृ	५७	१५	१३	७	२७	१५
३०	३९	००	र	६०	००	चि	४८	४२	व्या	५८	००	१४	८	२८	१६
३०	४४	०२	च	००	३२	स्वा	५४	१७	ह	५९	१४	१५	९	२९	१७
३०	४९	०३	म	०५	३६	वि	६०	००	व	६०	००	१६	१०	३०	१८
३०	५३	०४	बु	१०	५५	व	०१	३२	व	००	४६	१७	११	३१	१९
३०	५८	०५	बृ	१६	०६	ऽन	०७	६८	सि	०२	१०	१८	१२	१	२०
३१	०३	०६	शु	२०	३९	ज्ये	१३	५७	व्या	०३	१५	१९	१३	२	२१
३१	०८	०७	श	२४	१७	मू	११	०९	व	०३	४५	२०	१४	३	२२
३१	१३	०८	र	२६	४८	पू	२३	१[illegible]	प	०३	२२	२१	१५	४	१३
३१	१८	०९	चं	२८	०४	उ	२६	०८	शि	०२	०६	२२	१६	५	२४
३१	२२	१०	म	२८	०५	श्र	२७	४६	सा	५६	२६	२३	१७	६	२५
३१	२७	११	बु	२६	५१	ध	२८	११	शु	५२	०६	२४	१८	७	२६
३१	३२	१२	बृ	२४	५५	श	२७	१४	स	४६	५५	२५	१९	८	२७
३१	३७	१३	शु	२०	५२	पू	३५	३६	ब्र	४०	५६	२६	२०	९	२८
३१	४१	१४	श	१६	३२	उ	२३	०२	ऐ	३४	१८	२७	२१	१०	२९
३१	४५	३०	र	११	२६	रे	१९	४५	वै	२७	०८	२८	२२	११	३०


सि ५८।४५चैत्रबदि पक्ष. सम्वत १९९३

उमा४रवि:१४।२७रेव:ज्ञ:४२।१३होला१आमकसेमप्राशनम
पश्चिमोदयज्ञ: १०।२१ तुलेन्द ९५।५५
भ. ३३।०४उ,रेव३ज्ञ:४४।४० *यणेश४*
भ. ०५।३६या. रेव १रवि: ३६।५५ वृश्चिकेन्दु ४४।४५
रेव. ४ज्ञ: ४३ ३२ *धनुषेन्दु: १३।५७
अप्रैल ३० *सिलाठो ७
भ. २०।३१उ५२।२८याअश्वि१मेषेज्ञ:४६।७उषा३गुरु:४४।२७
रेव. २रवि:००।४९अश्वि२शुक: ४२४२पूर्वोदयशनि:२१।२६
अनु.२वक्रीभोम:५४।१०अश्वि. २ज्ञ:४९।३४मकरेन्दु ३९।५७
भ. ५८।०६ उ
भ. २८ ०४या.रेव. ३रवि:२३११कुम्भेन्दु: ५७।५८।
अश्वि. ३ज्ञ: ००।१४उमा १ शनि: ०८।२१पापमोचनी ११

भ. २०।५२उ. ४८।४० या रेवत्या४रवि:४७।११अश्वि ४ज्ञ:
चैत्र १४[१६।३३अश्वि १प्र० शुक:५६।२८मानेन्दु: ११।०६
भर. १ज्ञ: ४४।०९मेषेन्दु:१९।४५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०७	००	०९	००	११	०७	०१
२१	०९	०३	०३	०६	०३	२५	२५
४३	४४	१३	३५	०९	२१	५७	५७
०६	२८	५७	३९	३५	३६	०८	०८
५८	०४	९१	०७	२९	०७	०३	०३
०२	३३	५०	४५	०१	४४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०७	००	०९	००	११	०२	०७
१८	०९	१३	०४	०२	०३	२५	२५
३५	४०	२१	२७	०९	५४	३४	३४
३६	४२	५१	०४	४५	२५	५३	५३
५८	०१	८०	०५	३८	०६	०३	०३
४७	०९	२६	५७	५३	४३	११	११



वा ८।३१।०९।३०दि१५।५२
मिश्र४५।५२कु ३०

शाकः १८५९ ★ वर्षफल—सम्वत १९९४ विक्रमी ★ सन ईस्वी १९३७


श्री विक्रमादित्य के राज्यकाल से १९९४ वर्ष व्यतीत हुए हैं, श्री शालिवाहन के शकारम्भ काल से १८५९ वर्ष हो चुके है, सन् फसली हिजरी १३४४ सन् १३५५ और सन् ईस्वी ... से १९३७ वर्ष हो चुके हैं, इस वर्ष संहिता शास्त्र के मत से वर्ष का स्वामी चन्द्रमा है, उस का फल ऐसा है : चन्द्रमा वर्ष का स्वामी हो तो संसार में हर एक घर में कल्याण कारक कर्म होते है. गौओं की और जल की वृद्धि होगी, खेतियो मे फसल अच्छी रहेगी, वर्षा भी अच्छी होगी, लोक सुखी और रोग रहित होगे। वर्ष मे मन्त्री का पद मंगल ने लिया है, उसका फल ऐसा हैः—मगल मन्त्री हो तो कहीं २ पर वर्षा होती है अनाज का भाव तेजी में रहता है. अग्नि आदि का प्रकोप अधिक होता है, चोरों से प्रजा को बाधा होती है, मनुष्यों के स्वभाव कठोर हो जाते है, राजा लोग आपस मे यद्ध करने के लिए उत्सुक रहते हैं।२।। सेना का स्वामी चन्द्रमा हुआ है जिसका फल ऐसा हैः— वर्षा बहुत होगी, फल बहुत होते है, प्रजा में व्याधि नहीं होने पाती, लोग सुखी रहते हैं, गौएं दूध बहुत देती है ।।३।। खेतियों का स्वामी शुक्र हुआ है उस का फल यह है :— प्रजा मे किसी प्रकार रोग नहीं होने पाता, प्रजा भय से रहित होती है, खेतियो का अनाज अच्छी तरह पक पाता है वृक्षों को पुष्प अच्छी प्रकार से होते हैं और फल अधिक होते है और वर्षा भी बहुत होती है ।४।। अनाज का स्वामी बुध हुआ है, उस का फल —गोधूम (कनक) सांठी के चावल, रसिक पदार्थ, जौ आदि और अच्छे पुरषों की वृद्धि होती है। वेद पाठ आदि मे ब्राह्मण लोग अभ्यास अधिक करेंगे ।।५।। गल्ले के भाव का स्वामी चन्द्रमा है— सब देशो मे वर्षा अच्छी होगी, वृक्ष वगैरा फल फूल अधिक देंगे गौएं दूध बहुत देंगी और प्रजा हर तरह से सुखी रहेगी ।।६।। बादलो का स्वामी चन्द्रमा है, उस का फल—नदी नाले और तालाब आदि जल से पूरित रहेंगे, अनाज बहुत होंगे, मनुष्य सुखी साठी चावल, रसिक पदार्थ, जलचर जीव, तथा जल से आजीविका करने वाले, वृद्धि को प्राप्त होंगे ।।७।। रसो का स्वामी सूर्य है उस का फल— कपास, तेल, गन्ना, गुड़ वगैरा का भाव महंगा रहेगा, शीत ऋतु में सर्दी ज्यादा पड़ेगी, तालाब बावली वगैरा मे जल थोड़ा रहेगा, घृत का भाव महंगा रहेगा वर्षा थोड़ी होगी, पूर्व देश में अन्न भय तथा गर्मी का प्रकोप होगा ।।८।। नीरस पदार्थों का स्वामी गुरु हुआ है, उस का फल—हल्दी पीत रंग के वस्त्र तथा जो भी पीत रग के पदार्थ होंगे इन सब में अच्छी वृद्धि होगी ।।९।। द्रव्य के स्वामी गुरु का फल—व्यापारी लोगों को लाभ अच्छा रहेगा, फूलों वाले वृक्षों में फूल और फल अधिक होंगे, व्यापार करने से धन की वृद्धि अधिक होगी ।।१०। दुर्ग का स्वामी चन्द्रमा का फल—शासन प्रथा अच्छी रहेगी, प्रजा सुखी, कारोबार अच्छा और युद्धादिक से सब जगह हर तरह शांति रहेगी, राजा लोग नीति परायण रहेंगे।

प्रभवादि ६० संवत्सरों के मध्य में और विष्णु विंशति में विरोधी नाम संवत्सर व्यतीत हो चुका है, इसी प्रकार विष्णु विंशति के मध्य में होने वाले विकृति नाम संवत्सर के मेषादि से पूर्व भुक्तमासादि ११६ १७।१७ भोग्य मासादि १०।२३।४२।४३ ऐसे स्पष्ट सूर्य के समय अर्थात् १९९३ फाल्गुण कृष्ण दशमी रविवार कुम्भार्कतः २५ तत्रेष्टम् ३२।२८तत्समये कन्या लग्न में विकृति नाम वाला संवत्सर२४वां प्रवेश हुआ विकृति संवत्सर का स्वामी सूर्य है, बिना समय वर्षा होती है राजाओं मे युद्ध की संभावना होती है देशोपद्रव मरुस्थल (बीकानेर) देश में दुर्भिक्ष चैत्र, वैशाख, ज्येष्ट, आषाढ़ में अन्न का भाव तेजी में रहेगा श्रावण, भाद्रपद महीनों में वर्षा का अभाव, महा दुर्भिक्ष, आश्विन में उत्पात भूकंपादि, कार्तिक मे किसी बड़े मनुष्य की मृत्यु, सोना, चांदी, तांबा कांसादि सब धातुओं का भाव सस्ता, किसी राजा की राज्याधिकार से पदच्युति होने की सम्भावना होगी। अग्रेज प्रजा दैवोवेत्ति ।


॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राशयः	मे	वृ.	मि.	क.	सि.	क.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.
लाभ	११	५	११	५	८	११	५	११	८	२	२	८
व्यय	१४	८	५	२	१४	५	८	१४	५	८	८	५
पु. धा.	१	५	९	२	६	१०	३	७	४	८	११	१२
स्त्री धा	१	८	७	९	६	३	४	२	२	११	५	१२

॥ वर्ष लग्नम् ॥



॥ मेष प्रवेश लग्नम् ॥




दि	मा.	ति	वा	घ.	प	न	घ.	प	यो	घ.	प	स	सौ	अ	चै
३१	५०	१	च	०५	५५	अ.	१५	५७	वि	११	३५	२९	२३	१२	३१
३१	५०	२	च	५९	५५	००	अवम्		००	००	००	००	००	००	००
३१	५५	३	म	५३	५४	भ	११	५७	प्री	११	५५	०१	२४	१३	०१
३२	००	४	बु	४७	५२	कृ	०७	४६	आ	०४	०५	०२	२५	१४	०२
३२	०५	५	बृ	४२	१०	रो	०२	४२	शो	४९	११	०३	२६	१५	०३
३२	१०	६	शु	३६	५४	मृ	००	०२	ऽग	४२	१४	०४	२७	१६	०४
३२	१५	७	श	३२	१८	पु	५४	२९	सु	३५	५२	०५	२८	१७	०५
३२	२०	८	र	२८	२८	पु	५२	५४	धृ	३०	०८	०६	२९	१८	०६
३२	२५	०९	च	२५	४५	श्ले	५२	२१	शू	२५	१३	०७	३०	१९	०७
३२	३०	१०	म	२४	०६	म	५३	०१	गं	२१	१२	०८	३	२०	०८
३२	३५	११	बु	२३	४०	पू	५४	५६	वृ	१८	०८	०९	०१	२१	०९
३२	३८	१२	बृ	२४	३४	उ	५०	५६	ध्रु	१६	०७	१०	०२	२२	१०
३२	४२	१३	शु	२६	४६	ह	६०	००	व्या	१५	०७	११	०३	२३	११
३२	४६	१४	श	३०	०६	ह	०२	२४	ह	१४	५८	१२	०४	२४	१२
३२	५०	१५	र	३४	२२	चि	०३	४९	व	१५	४०	१३	०५	२५	१३

आ. ५६।५१ स.ो ५६।३३ चैत्र शुदि सं० १९९४

नवरात्रारम्भ: १वत्सरारम्भ.१ चन्द्रदशवम् २ ब्रह्मकल्पादि १
+२५।५४ गुणगौरीव्रतम् ३ मत्स्य जयंती ३
अश्वे १ समेषऽर्के ११।१३ मु.४५पुण्य २७.१३ या.वृषेन्दु+
भ. २०।५३ उ. ४७ ५२ या
पश्चिमास्तशुक: ४५।५७र.४प्र.मीनेशुक:३६।२८ मिथुनेन्द:
अश्वे. २रवि: ३५।४५स्कंद ६ [३१।५२ सरस्वती५
भ. ३२।१८ उकर्केन्दु: ४०।०५
भ. ००।२३ या भवान्युत्पत्ति: ८ दुर्गा ८
भर. ४ ज्ञ: २५।५४ सिहन्दु: ५२।२१ राम ९
भ.५३।५३उ ता.मा.सौर४४।१०अश्वे,३रवि:०।४४रेव.३ ×
भ. २३।४० या कामदा ११ दोलोत्सर: ×प्र शुक. ८।५५
कन्येन्दु: १०।४३ दमनोत्सव १२
अश्वे. ४ रवि: २६।०५ कृति. १ ज्ञ: ३१।०८ अनग १३
भ. ३०।०६ उ. तुलेन्दु: ३५।०६
भ. ०२।१४ या पूर्वोदयशुक; २९।४७ हनुमानजयन्ती१५+
+सत्यव्रतम चैत्रा १५ स्नान द.नाशाश्वमेधफलम

म	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०७	००	०९	११	११	०७	०१
०५	०९	२२	०५	२७	०४	२५	२५
२६	३६	४१	०६	३१	४२	१२	१२
०९	२९	३६	५३	५६	५	३१	३१
५८	०४	५८	०५	३७	०६	०३	०३
३५	३४	०९	५७	३९	४६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०७	००	०९	११	११	०७	०१
१२	०८	२७	०५	२३	०५	२४	२४
१४	२९	३५	३९	५५	३३	५०	५०
५९	१२	४६	३७	०४	०४	१६	१६
५८	१०	२४	०४	२४	०६	०३	०३
२०	०७	४४	०९	४५	४९	११	११



वा, ८।३६।०९।४४रवीदि १६।२५
मिश्र ४६।२५ कु १५

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ	प.	यो	घ.	प.	स	सौ	अ	चै
३२	५४	०१	च	३९	२३	स्वा	१३	५४	सि	१६	५३	१४	०६	२६	१४
३२	५८	०२	मं	४४	३०	वि	२०	२७	व्य	१८	२७	१५	०७	२७	१५
३३	०१	०३	बु	४९	३२	अनु	२७	००	व	२०	००	१६	०८	२८	१६
३३	०५	०४	बृ	५४	०१	ज्ये	३३	०७	प	२१	१५	१७	०९	२९	१७
३३	०९	०५	शु	५७	२४	मू	३८	२९	शि	२१	५१	१८	१०	३०	१८
३३	१३	०६	श	६०	००	पू	४२	४७	सि	२१	५६	१९	११	०१	१९
३३	१७	०७	र	००	०१	उ	४५	५८	सा	२१	००	२०	१२	०२	२०
३३	२२	०८	च	०१	१६	श्र	४७	५३	श	१९	०१	२१	१३	०३	२१
३३	२५	०९	मं	०१	०९	ध	४८	३३	शु	१६	०३	२२	१४	०४	२२
३३	००	००	ग	५९	४९	०	अ	म	००	००	००	००	००	००	००
३३	२८	१०	बु	५७	१६	श	४८	००	ब्र	१२	०६	२३	१५	०५	२३
३३	३२	११	बृ	५३	४२	व	४६	२५	ऐ	०७	१५	२४	१६	०६	२४
३३	३६	१२	शु	४९	१८	उ	४३	५८	वि	०१	३४	२५	१७	०७	२५
३३	४०	१३	श	४४	०८	रे	४०	००	[illegible]	४८	१८	२६	१८	०८	२६
३३	४४	१४	र	३८	२०	अ	३७	१०	बा	४१	००	२७	१९	०९	२७
३३	४८	३०	च	३२	२८	भ	३३	०९	सौ	३३	३१	२८	२०	१०	२८


वि. ५५।१३ वैशाख वदि: सं० १९९४

भर. १ रवि: ५२ २६वैशाख स्नानारम्भ: नरसिंहकल्पादि १
रेव. २ प्र. शक: १२।२६ मुश्चिकेन्दु: ३३।४९
भ १७।०१उ४९।३२ याकृति १ वक्रीज्ञ: १७।१६
धनुषीन्दु; ३३।२७ गणेश ४
भर. २ रवि. १८।४७
पश्चिमास्तज्ञ. ४६।५८ मकरेन्दु: ५८।३४ मई ३१
भ. ००।०१ उ. ३२।३८ या
भर. ३ रवि. ४७।४२ अनु १ प्र. भौम: ५६ २०
भर. ४ प्र. ज्ञ: ४६ १८ कुम्भेन्दु: १८।१३

भ. २८।३२उ ५७।२५ या रेव २मार्गीशुक्र:०९।३७
उभा २ शनि ०२।५० मीनेन्दु: ३१।४९ वरुथिनी ११
भ. ४ रवि १३।०५ वैष्णवानम् ११ व्रतम [स्मार्तानाम्
भ. ४४।०८ उभर ३ प्राज्ञ: ५८।४३ मेषेन्दु ४०।५०
भ. ११।१९ या [गौरीकल्पादि १३
कृति. १ रवि ४१।२२ वृषेन्दु: ४७।०६ सोमावती ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०७	००	०९	११	११	०७	०१
२०	०६	२६	०६	२१	०६	२४	२४
५८	२९	३९	०९	५७	३१	२१	२१
०३	३०	४८	४७	११	२१	३९	३९
५७	१३	२९	०३	०४	०६	०३	०३
५७	१८	४३	२१	२९	४९	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०७	००	०९	११	११	०७	०१
२६	०४	२२	०६	२२	०७	२४	२४
४५	५०	१०	२१	३३	१२	०२	०२
१९	३०	०४	२०	११	०९	३५	३५
५७	१५	३८	०१	११	०५	०३	०३
५०	५८	४७	३७	५७	५२	११	११



वा,८।३१।०९।५९ चंद्रैदि १६।५४
मिश्र ४६।५४ कु ३०

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	स	सा	मई	वै
३३	५२	०१	न	२६	२४	कृ	२८	५८	शो	२५	११	२२	२१	११	२९
३३	५६	०२	वृ	२०	१८	रो	२४	५५	आ	१८	१९	०१	२२	१२	३०
३३	५९	०३	वृ	१४	३२	म	२१	०६	सु	१०	५७	०२	२३	१३	३१
३४	०३	०४	गु	०९	०९	आ	१३	४९	धृ	०३	१७	०३	२४	१४	०१
३४	०७	०.	श	०४	२८	पु	१५	१३	ग	५१	४३	०४	२५	१५	०२
३४	११	०६	र	००	३७	पू	१३	२६	वृ	३६	४३	०५	२६	१६	०३
३४	११	०७	र	५७	४४	००	अवम		००	००	००	००	००	००	०४
३४	१५	०८	च	१६	००	श्ले	१२	४१	ध्रु	३३	४१	०६	२७	१७	००
३४	१९	०९	म	५५	२६	म	१२	०४	व्या	२३	०३	०७	२८	१८	०५
३४	२३	१०	बु	५६	१५	पू	१४	४४	ह	१३	२३	०८	२९	१९	०६
३४	२७	११	बृ	५८	२१	उ	१०	३९	व	१०	०४	०९	३०	२०	०७
३४	३०	१२	शु	६०	००	ह	२१	४०	सि	५३	१७	१०	३१	२१	०८
३४	३२	१२	श	०१	३१	चि	२६	५२	व्या	३०	४२	११	०१	२२	०९
३४	३४	१३	र	०५	४०	स्व	३२	४९	व	४२	०६	१२	०२	२३	१०
३४	३५	१४	चं	१०	३२	वि	३९	३०	प	१९	२६	१३	०३	२४	११
३४	३७	१५	म	१५	४१	अनु	४५	५५	श	४०	१५	१४	०४	२५	१२

शू ५७।२९ वैशाख शुदि. सं० १९९४

चन्द्रदर्शनम् २
मिथुनेन्दु: ५३।०० परशुराम जयंती ३
भ ४१।५० उ. अजय. ३ नीललोहितकल्पादि ३
भ०९।०९ याकृत. ३स.वृषेर्क:०८।२४ मु१५पुष्य२४।२४वा+
विशा. ४ प्र. भौम० १८।५२ कर्केन्दु: ००।१२
भ ५७।४४ उ उषा ३ वक्री गुरु: ४८।३७ गंगोत्पत्ति: ७
+ भर. २प्र.ज्ञ:८।१९ रेव. ३ शुक्र: १९।१४
भ २६।३२ याकृति. ३ रवि ३६ ४६ सिंहेन्दु: १२।४१
पूर्वोदय ज्ञ: २१।२७
कन्येन्दु: ३०।२७
भ. २७।१७उ५८।२१ या मोहिनी ११ स्मार्तादाम्
तामा.औजा ५०।१७कृति४ रवि:०५।१७भर. २माज्ञ:३९।२४

नृसिंह १४ वारांवफात २२ स्वा.ल.
भ१०।३२उ४३।०६यारोहि१रवि:३४।२६ज्येष्ठ२राहु:रोहि ४
कित:११।१०वृश्चिकेन्दु:२२।४३सत्यव्रतम१५गारुडकल्पादि१४

दि	मा	त	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	र	औ	मई	ज्ये
३४	३९	०१	बु	२०	४४	ज्ये	५२	०३	स	४२	२३	१५	०५	२६	१३
३४	४०	०२	बृ	२५	०६	मू	५७	४०	सा	४३	११	१६	०६	२७	१४
३४	४२	०३	शु	२८	३८	पू	६०	००	शु	४३	३२	१७	०७	२८	१५
३४	४४	०४	श	३१	००	पू	०२	१५	शू	४२	५०	१८	०८	२९	१६
३४	४५	०५	[illegible]	३२	१४	उ	०५	४२	वृ	४१	११	१९	०९	३०	१७
३४	४७	०६	च	३२	०५	श्र	०७	५२	ऐ	४१	२८	२०	१०	३१	१८
३४	४९	०७	मं	३०	४५	ध	०८	४७	वै	३८	४८	२१	११	०१	१९
३४	५०	०८	बु	२८	१०	श	०८	३१	वि	३४	१०	२२	१२	०२	२०
३४	५२	०९	बृ	२४	३४	पू	०७	०६	री	३०	४४	२३	१३	०३	२१
३४	५३	१.	शु	२०	०८	उ	०४	५४	या	२४	३५	२४	१४	०४	२२
३४	५५	११	[illegible]	१४	५५	रे	०१	१२	वौ	१८	४७	५	१५	०५	२३
३४	५७	१२	र	०९	१४	अ	५४	१७	शो	११	३४	२६	१६	०६	२४
३४	५८	१३	चं	०३	११	कृ	५०	०७	सु	४९	२६	२७	१७	०७	२५
३४	५८	१४	म	५६	५८	००	अवम		००	००	००	००	००	००	००
३५	००	३०	बु	१०	५१	रो	४६	००	धृ	४१	२८	२८	१८	०८	२६

अ ५८।१७ ज्येष्टवदि: ४ सं० १९९४

विशा. प्र. तुले भौम: ०८।४३ धनुषान्दु: ५२।०३
भ. ५६।५२ उभर ३ज्ञ, ४७।०७ अश्वि.१ मेषे शुक्र:२८।०७
भ. २८।३८ या रोहि. १ रवि: ०३।३७ गणेश ४
मकरेन्दु: १८।०६


भ.३२।०५उरो.३रवि:३३।०८भर:४ज्ञ३२।१७कुम्भेन्दु:३८।१९
भ. ०१।२५ या. अश्वि. २ शुक: १०।२९ जून ३०
मीनेन्दु: ५३।५
भ. ५१।२१ उ कृति: १ज्ञ: २६।४७
भ. २०।०८ या रोहि. ४ रवि: ०२।५५
अश्वि. ३शुक्र:२३।४७मेषेन्दु:०१।५२ परा ११ भद्रकाली११
कृति. २ वृषेज्ञ: २२।४५
भ. ०३।११उ३०।००यामृगे१रवि: ३५।२१ वृषेन्दु:०८।१४
[माहेश्वरकल्पादि १४
विशा२प्र.भौम:१०।१२कृति. ३ ज्ञ: २३।२७ व०सावित्री३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०७	००	०९	११	११	०७	०१
०३	०२	१७	०६	२४	०७	२३	२३
२९	३६	५०	२२	४४	५३	४०	४०
०४	०७	३१	३४	०१	४८	२०	२०
५७	१७	१४	००	२३	०५	०३	०३
३६	४५	३[illegible]	२१	२१	५२	११	११


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०७	००	०९	११	११	०७	०१
११	०२	१८	०६	२९	०८	२३	२३
०८	३६	५०	१३	००	३६	१४	१४
४३	०७	३१	२३	३४	३०	५४	५४
५७	१५	३३	०१	३५	०४	०३	०३
२१	५८	३६	१६	२२	५५	११	११

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०६	००	०९	००	११	०७	०१
१८	२७	२५	०५	०४	०९	२२	२२
४६	५२	१६	५२	३२	१४	४९	४९
५८	००	२०	०३	२९	०१	२८	२८
५७	११	७०	०३	४४	०४	०३	०३
११	३२	०६	५८	५२	३५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०६	०१	०९	००	११	०७	०१
२४	२६	०३	०५	०९	०९	२२	२२
२९	३४	५४	२६	२१	३९	३०	३०
३५	४६	१०	१२	४४	०३	२४	२४
५७	०८	८५	०४	४९	०३	०३	०३
०३	२५	१३	५२	५५	५८	११	११



बा,८।३१ १०।१४भौमेदि.१७।
मि४७।१८कु०१५



बा०८।३१।१०।२८भौमेदि१७।३
मिश्र४७।३ क०३०

दि.मा.	ति.	वा.	घ.प.	न.	घ.प.	यो	घ.प.	र.	बा.	जू.	अं
३५|०१	०१		४५|०१	मू	४२|०७	शु	३४|२३	२१	१९	०९	२७
३५|०३	०२	बु	३९|३५	आ	३८|४१	श	२७|१८	३०	२०	१०	२८
३५|०४	०३	गु	३४|४९	पु	३५|५२	वृ	२०|४२	०१	२१	११	२९
३५|०६	०४	श	३०|५०	पु	३३|५७	ध्रु	१४|४८	०२	२२	१२	३०
३५|०८	०५	र	२६|५४	श्ले	३२|५४	व्या	०९|३६	०३	२३	१३	३१
३५|०९	०६	च	२५|५८	म	३३|००	ह	०५|१४	०४	२४	१४	०१
३५|११	०७	मं	२५|१८	पू	३४|२०	व	०१|५०	०५	२५	०५	०२
३५|१२	०८	बु	२५|५८	उ	३६|५६	व्य	५८|११	०६	२६	१६	०३
३५|१४	०९	वृ	२७|५७	ह	४०|४५	व	५७|४८	०७	२७	१७	०४
३५|१६	१०	शु	३०|५९	चि	५४|४२	प	५८|१४	०८	२८	१	०५
३५|१७	११	श	३५|०४	स्वा	५१|३८	शि	५९|१६	०९	२९	१९	०६
३५|१९	१२	र	३९|५०	वि	५७|५४	सि	६०|००	१०	३०	२०	०७
३५|२०	१३	च	४४|५४	ऽनु	६०|००	सि	००|५०	११	३१	२१	०८
३५|१९	१४	मं	४९|४९	ऽनु	०४|२७	सा	०२|२९	१२	०१	२२	०९
३५|१७	१५	बु	५४|१३	ज्ये	१०|४६	शु	०३|५८	१३	०२	२३	१०

५९।३० ज्येष्ठ शुदि सं० १९९४

अदिव ४ शुक्र: ३३।२९ मिथुनेन्दु १४।०३
कात ४ज्ञ:३८।१७ चन्द्र दर्शनम२समानकल्पादि २कल्किजयंत
मृगे२रवि०४।३५याककन्दु:२१।३५ रम्भाव्रतम३हरियाली३+
भ २।४९ उ३०।५० या रोहि १ज्ञ; ४६।३७ मेला जोड़ ४
भर १शुक्र: २२।०७सिहेन्दु :३२।४५+ वामदेवकल्यादि ३
मृगे ३संमिथुनेऽर्क ३४।१४मु ३० पुण्यं मध्या होलरंरोहि२ज्ञ:
भ २५।२८ उ ५१।३९ या कन्येन्दु: ४९।५९
रोहि ३ ज्ञ;५०।३८ :५१।०३ उभां३शनि:३१।१
भर २ शुक्र: ०८।२९
मृगे ४ रवि: ०४।५१ रोहि ४ज्ञ: ४८।२५ तुलेन्दु: १३।१३]
भ ३।०१उ३५।०४यानिर्जला ११ [गंगा१० दशहरा १०
मृगे १ ज्ञ: ५७।७४भर ३ शुक्र:४१।२२ वृश्चिकेंदु:४१।२०
आर्द्रा १ रवि: ३५।४८ पूर्वास्त ज्ञ: ४८।४६
भ ४९।४९ उता. मा. १३।४७ मृगे२ज्ञ: ३५।३७
भ २२।०१ याधनुषींदु:१०।४६सत्यव्रताम१५कल्पादि१५

सू.	म.	बु.	वृ.	शु	श	रा	के
०२	०६	०	९	०	११	०७	०१
०२	२४	१६	०४	१६	१०	१२	१२
०५	३९	३४	४४	२२	०६	०४	०४
४८	२०	५५	४२	२३		०७५	५८
५६	०३	०	०४	५१	०३	०३	०३
५८	०६	२०	५२	५९	०१	११	११

सू.	म.	बु.	वृ.	शु	श	रा	के
०२	०६	०१	०९	००	११	०७	०१
०८	२५	२८	०३	२३	१९	२१	२१
४४	२४	५१	५९	०२	२१	४२	४२
१४	४६	०६	२३	३०	१४	५२	४७
५६	०३	०	०६	५८	०२	०३	०३
३५	२३	२४	४०	४७	०४	११	११

वा ८।३१।१०।४३बुधेदि १७।३०
मिश्र ४७।३८ कु १५

दि.मा	ति.	वा.	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	रज	भ	ज	आ
३५|१६	०१	बु	५७|११	मू	१६|२७	शु	०५|००	१४	०३	२४	११
३५|१४	०२	शु	६०|००	पू	२१|१३	ब्र	०५|२०	१५	०४	२५	१२
३५|१२	०२	श	००|१४	उ	२४|५६	ऐं	०४|४०	१६	०५	२६	१३
३५|११	०३	र	०१|२९	श्र	२७|२३	वै	०३|१५	१७	०६	२७	१४
३५|०९	०४	च	०१|२५	ध	२८|३०	वि	००|४६	१८	०७	२८	१५
३५|०७	०५	मं	००|०६	श	२८|२८	ब	५२|४७	१९	०८	२९	१६
००|००	०६	म	५७|३४	००	अवम्	००	००|००	००	००	००	००
३५|०६	०७	बु	५४|००	पू	२७|१७	सौ	४७|२७	२०	०९	३०	१७
३५|०४	०८	वृ	४९|३३	उ	२५|१५	शो	४१|२७	२१	१०	०१	१८
३५|०३	०९	शु	४४|२३	रे	२२|२२	ऽति	३४|३७	२२	११	०२	१९
३५|०१	१०	श	३८|४२	अ	१८|५१	सु	२७|३८	२३	१२	०३	२०
३५|००	११	र	३२|३६	भ	१४|५२	ध	२०|११	२४	१३	०४	२१
३४|५८	१२	च	२६|२२	कृ	१०|४५	शू	१२|३४	२५	१४	०५	२२
३४|५६	१३	मं	२०|१३	रो	०६|३५	गं	०४|५७	२६	१५	०६	२३
३४|५५	१४	बु	२४|१८	मृ	०२|३६	वृ	५०|१९	२७	१६	०७	२४
३४|५३	३०	वृ	०८|४८	प	५६|००	ध्या	४३|३८	२८	१७	०८	२५

आ५९।१३ प्रा५७।१४वृ५७।३० आषाढ़वदि सं० १९९४

मृगे ३ मिथुने ज्ञ: २६।२९ भर ४ शुक्र: ०५।३०
आर्द्रा २ रबि: ०६।४३ मकरेन्दु: ३७।०८
भ ३०।५१ उ मृगे४ज्ञ: १४ ३० अग्नि कल्पादि ३
भ१।२९याकृति १शुक:२९।१८कुम्भेन्द: ५७।५७ गणेश४
आर्द्रा ३ रवि: ३७।५० आर्द्रा १ ज्ञ: ०२।३१
भ ५७।३४उआर्दा २ज्ञ: ५०।३३उपा२प्र. गुरु:१६ ३७
भ २५।४७याकृति२वृषेशुक। ५३।०५ मीनेन्दु: १६।३५
विशा२मार्गी भौम: ०६।१३आर्द्रा३ज्ञ:३८।३४ जुलाई ३१
आर्द्रा ४रवि: ०८।५६मेषेन्दु: २२।२२
भ ११।३२ उ ३८।४२ या आर्द्रा ४ ज्ञ: २५।१३
कृति ३ शुक: ०६।०७ वृषेन्द: २८।५१ योगिनी ११
अदितौ १ रवि: ४०।५३ आदि १ ज्ञ: ११।५२
भर२०।१३उ४७।१५याविशा ३ भौम:५२।०५अदितौ२ज्ञ:५८।]
कृति ४ शक: १५।४७ [३१ मिथुनेन्दु:२४।३५
आदितौ ३ ज्ञ: ४५।०३ कर्कन्द: ४१।४९ दितकल्पादि ३०

सू.	म.	बु.	वृ.	श	श	र	के
०२	०६	०२	०९	०१	११	०७	०१
१६	२५	१३	०३	००	१०	२१	२१
१९	३८	३६	००	३५	४०	१०	१७
०२	२९	१२	५८	३९	११	१७	१७
५६	०९	८०	०७	६५	०१	०३	०३
५०	२७	४१	३४	१९	०७	११	११

सू.	मं.	बु.	वृ.	शु	श	रा	के
०२	०६	०२	०९	०१	११	०७	१०
२२	२७	२६	०२	०८	१०	२०	२०
५६	०६	४३	०६	०७	४९	५५	५५
५८	१८	२४	१४	००	०१	०१	१०
५६	१३		०७	६३	००	०३	०३
५१	५०	१४	३४	५१	१०	११	११

बा८।३१।१०।५८गरौदि१६।५६
मिश्र ४६।५६ कुं ३०


दि	मा.	ति	वा	घ.	प	न	घ.	प	यो	घ.	प	र	स	गु	अ
३४	५२	१	शु	०३	५५	पू	५३	५६	ह	३७	३६	२९	१८	०९	२६
३४	५२	२	शु	५९	५०	००	अ	मृ	००	००	२०	००	००	००	००
३४	५१	३	श	५६	४१	श्ले	५२	५२	व	३२	१५	०१	१९	१०	२७
३४	४९	४	र	५४	४९	म	५२	२९	सि	२७	४५	०२	२०	११	२८
३४	४८	५	च	५४	०२	पू	५३	२८	व्य	२४	११	०३	२१	१२	२९
३४	४६	६	म	५४	३४	उ	५५	४८	व	२१	३९	०४	२२	१३	३०
३४	४४	७	बु	५६	२६	ह	४९	२१	प	२०	०७	०५	२३	१४	३१
३४	४३	८	बृ	५९	२४	चि	६०	०२	शि	१९	३१	०६	२४	१५	३२
३४	४१	०९	शु	६०	००	चि	०४	०१	नि	१९	५०	०७	२५	१६	०१
३४	३९	०९	श	०३	२१	स्वा	०९	३६	सा	२०	५२	०८	२६	१७	०२
३४	३८	१०	र	०८	०१	वि	१५	५२	शु	२२	१९	०९	२७	१८	०३
३४	३६	११	च	१३	०६	ऽनु	२२	२५	श	२३	५९	१०	२८	१९	०४
३४	३५	१२	म	१८	०२	ज्ये	२८	५१	ब्र	२५	३४	११	२९	२०	०५
३४	३३	१३	बु	२२	२३	मू	३४	४२	ऐ	२६	४०	१२	३०	२१	०६
३४	३२	१४	बृ	२६	०५	पू	३९	४२	वै	२७	१०	१३	३१	२२	०७
३४	३०	१५	श	२८	३५	उ	४३	३५	वि	२६	४६	१४	३२	२३	०८

आषाढ़ शुदि: सं० १९९४

अदितौ २ रवि: ११।५८ चन्द्रदर्शनम् २ रथयात्रा २

अद४कर्कज्ञ: ३३।५९ रौहि १ शुक्र: २३।४३ सिंहेन्दु:५२।४०
भ २५।४९ उ ५४।४९ यारथन्तर कल्पादि ४
अदितौ ३ रवि: ४२।५७ पुष्पे १ ज्ञ: २२।४९
रोहि २ शुक्र: ३१।३४ कन्येन्दु: ०९।०३
भ ५६।२६ उ पुष्पे २ ज्ञ: ११।३९
भ २७।५५ य उभा ३ वक्री शनिः ३०।२८तुलेन्दु: ३१।४१
अदितौ४सकर्कोर्क: १२।०४ मु.१५पुष्य २८।०४या।पुष्येउज्ञ:]
पुष्ये ४ ज्ञ: ५२।३३ वृश्चिकेन्दु:५९।१८
भ ४०।३३ उ (०।२९ रोहि३ शुक्र: ३९।१५
स १३।०६यपुष्पे१रवि:४३।२२आश्ले१ज्ञ:४४।३७रोहि४शुक्र:
बिशा ४ वृश्चिकेभौम: ३६३३ धनुर्षीन्दु:२९।५१
आश्ले २ज्ञ: ३६।५१ :४६।०३देवशयनी ११
भ १६।०५ उ ५७।२२यमृगे१ शुक्र:४८११ मकरेन्दु ५५।४१
ता.मा.असेद३९।२२पुष्येररवि: १३।५३ व्यास पूजनम१५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०६	०३	०९	०१	११	०७	०१
२९	२८	०९	०१	१५	१०	२०	२०
३४	४४	३४	११	४३	४९	३२	३२
११	३७	४४	३६	४०	१५	४६	४६
५६	१६	११	०८	६४	००	०३	०३
५५	५३	१४	२८	१८	४७	११	११



सू	म	बु	बृ	श	ग	रा	के
०३	०७	०२	०९	०१	११	०७	०१
०७	०१	२३	००	२४	१०	२०	२०
१०	११	५०	०५	२५	४४	०७	०७
२३	१५	३८	०२	१३	४४	११	११
५७	२२	१०	०७	६६	००	०३	०३
०६	२५	३९	३४	१५	४७	११	११

वा, ८।३१।११।१३दि १७।१५
मिश्र ४७।१५ कु १५


दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ.	प.	ज	औ	ज	चै
३४	२७	०१	श	२१	५८	श्र	४६	२०	प्री	२५	३०	१५	०१	२४	०९
३४	२३	०२	र	३०	००	ध	४७	४८	आ	२३	०९	१६	०२	२५	१०
३४	१९	०३	चं	२८	४८	श	४७	५८	सौ	१९	०९	१७	०३	२६	११
३४	१५	०४	मं	२६	२१	पू	४७	०४	शो	१५	२७	१८	०४	२७	१२
३४	११	०५	बु	२२	५३	उ	४५	१२	ऽत	१०	१६	१९	०५	२८	१३
३४	०७	०६	बृ	१८	३०	रे	४२	३९	सु	००	२२	२०	०६	२९	१४
३४	०३	०७	श	१३	२४	अ	३९	०४	शू	५०	३७	२१	०७	३०	१५
३३	५९	०८	श	०७	४३	भ	३४	११	ग	४३	१२	२२	०८	०१	१६
३३	५५	०९	[illegible]	०१	४१	कृ	३१	०४	वृ	३५	३६	२३	०९	००	१७
००	००	१०	र	[illegible]	२८	००	अवम		००	००	००	००	००	०२	००
३३	५१	११	च	४९	२०	रो	२६	५२	ध्र	२७	५५	२४	१०	०३	१८
३३	४८	१२	म	४३	२२	मृ	२२	४८	व्य	२०	२१	२५	११	०४	१९
३३	४४	१३	बु	३७	५१	आ	१९	०६	ह	१३	०४	२६	१२	००	२०
३३	४०	१४	बृ	३०	१६	पु	१५	५७	व	०६	१५	२७	१३	०५	२१
३३	३६	३०	शु	२८	५२	पू	१६	३७	सि	००	०२	२८	१४	०६	२२

घ ५७।४७ व्या ५४।२९ श्रावण वदि: सं० १९९४

पश्चिमोदयज्ञ: ३४।२२ उषा १प्र. धनुपिगुरु: २७।१०
भ५८।५४उऽऽश्लेषज्ञ: २३।२९ मृगे२शुक्र: ४८।४३कुम्भेन्दु:*
भ२८।४८या पुष्येउरवि:४४।१३ज्येष्ट १ राहु:रोनि३केतु:—
मघा १ सिंहेज्ञ: ३०।४३ मीनेन्दु: ३२।१९ सामकल्पादि ४ उ
मृगे ३ मिथुने शुक्र: ४८।२० *१७।०४
भ १८।३०उ४५।५७ यांअनु१भौम:४५।०६ मेषेन्दु:४२।२९
पुष्ये ४.वि: १४।४०
मघा ३ ज्ञ: १४।० मृगे ४ शुक्र: वृ४७।४२वृषेन्द: ४९।०९
भ २८।३४ उ ५९।२८ या अगस्त३१ —५।२८गणेश४

ऽऽश्ले १रवि: ४३।५९मघा४ज्ञ: २९।९१मिथुनेन्दु ५४।५०
आर्द्रा १ शुक्र:४०।०२ [कामदा११
भ ३७।५१ उ पूफा १ ज्ञ: ४४।२३
भ०५।२३ या कर्केन्दु: ०१।४५ ...३२।२२हरियाली३०
आश्ले २ रवि: १३।३७ अनु२भौम:३५।३० आर्द्रा शुक्र..

सू	म	बु	बृ	श	श	रा	के
०३	०७	०४	०८	०२	११	०७	०१
१४	०४	०७	२९	०३	१०	१९	१९
४०	११	३२	०२	१९	३१	४१	४१
३८	३६	०२	२५	१२	३८	५५	५५
५७	२५	९४	००	६६	०१	०३	०३
१०	२४	३९	३४	५४	४४	११	११



सू	म	बु	बृ	गु	श	रा	के
०२	०७	०४	०८	०२	११	०७	०१
२०	०६	१६	२८	१०	१०	१९	१९
३०	४४	२०	१०	१६	१७	२२	२२
५५	४६	२४	२३	२५	४०	५०	५०
५७	२७	८०	०६	६८	०२	०३	०३
१७	४७	५३	४०	१२	४१	११	११

वा,८।३१।११।२७ दि १६।४८
मिश्र ४६।४८ कु ३०


दि मा	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प	र	मि.	अ.	सा
३३।३२	०१	श	२५।४४	श्ले	१२ ०५	इ	४९।४७	०९	१५	०७	२३
३३।२९	०२	र	२३।४०	म	११ ३६	व	४५।४८	३०	१६	०८	२४
३३।२५	०३	च	२२।५०	पू	१०।२०	शि	४२।१०	०१	१७	०९	२५
३३।२१	०४	मं	२३।१६	उ	१४।२०	सि	४१।२३	०२	१८	१०	२६
३३।१९	०५	बु	२५।०७	ह	१७।३५	सा	४०।२५	०३	१९	११	२७
३३।१३	०६	वृ	२८।०१	चि	२१।५९	शु	४०।४२	०४	२०	१२	२८
३३।०९	०७	शु	३१।५८	स्वा	२७।२२	शू	५१।२०	०५	२१	१३	२९
३३।०६	०८	श	३६।३८	वि	३३।५८	ब्र	४२।५१	०६	२२	१४	३०
३३।०२	०९	र	४१।४१	अनु	४०।०१	ऐ	४४।२१	०७	२३	१५	३१
३२।५९	१०	चं	४६।४४	ज्ये	४६।२०	वै	४६।०३	०८	२४	१६	०१
३२।५४	११	मं	५१।१४	मू	५२।२५	वि	४७।१३	०९	२५	१७	०२
३२।५०	१२	बु	५४।५७	पू	५७।४०	प्री	४७।५२	१०	२६	१८	०३
३२।४६	१३	वृ	५७।३४	उ	६०।००	आ	४७।३२	११	२७	१९	०४
३२।४२	१४	शु	५९।०४	उ	०१।४७	सौ	४६।२४	१२	२८	२०	०५
३२।३८	१५	श	५९।१४	श्र	०४।४९	शो	४४।१०	१३	२९	२१	०६

श्रावण शुदिः सं०१९९४

पूफा २ ज: ०१।२० सिहेन्दु; १२।०५
चन्द्र दर्शनम् २ [३०।०१ कन्येन्दु: २७।५०मधुस्रवा३
भ५३।०३उअश्ले३रवि.४३।०५पूफा३ज.२२।०१आर्द्रा२शुक·
भ २३।१६ या
तुलेन्दु: ४९।४८ नाग ५
पूफा ४ज्ञ० ३४।५२आर्द्रा४शुक:२७।४०उमा२प्रशनि:२३।२७
भ ३१।५८ उआश्ले४वि१२।१३अनु३ मौं:४१।४४
स ४।२० यावृश्चिकेन्दु: १६।५७मेळ: [चि]तपूर्णी होश्यापुर
आदि १ शक: २५।१६ [३३धनुषीन्दु:४६।२७
मघा१स. सिहेऽक: ४१।१७मु१५पुण्यमध्याह्नोत्तर उफा१ज्ञ:००
भ १८।५९ उ ११।१४ या पावत्रां ११
आदि २ शुक: १८०७ पवित्रावोपणम् १२
मकरेन्दु: १३।४१
भ५९।०४ उ मघा २ रवि: ०९।३५ ऽनु ४ भौम: ३२ १८
भ२९।०२या आर्द्र४शुक:१०३०कुम्भेन्दु:३५।४२छृपितपंणी
[१५ सत्यव्रतम् १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०७	०४	०८	०२	११	०७	०१
२८	१०	२५	२७	१९	०९	१८	१८
०९	२७	३४	२४	१५	५३	५७	५७
४६	१८	४१	२४	३५	३६	११	११
५७	२९	५२	०५	६८	०२	०३	०३
३०	५२	५५	४६	५१	४१	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०७	०४	०८	०२	११	०७	०१
०४	१३	२९	२६	२७	०९	१८	१८
१३	५९	१५	४७	२१	३८	३५	३५
१०	५१	२६	०६	५२	४२	०९	०९
५७	६२	१७	०४	७०	०३	०३	०३
४४	१८	३३	५२	०९	३१	११	११



वा, ८।३१ ११।४२दि१६।१
मिश्र ४६।१९ कु० १५


दि.मा.	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	शा	अ	अ	भा
३२।३४	०१	र	५८।०८	ध	०६।३३	ऽगं	४०।५९	१४	३०	२२	०७
३२।३०	०२	चं	५५।४९	श	०७।०३	सु	३६।४७	१५	३१	२३	०८
३२।२६	०३	मं	५२।२८	पू	०६।३२	धृ	३१।४४	१६	०१	२४	०९
३२।२१	०४	बु	४८।१०	उ	०४।३९	शू	२५।५४	१७	०२	२५	१०
३२।१६	०५	वृ	४३।१०	रे	०२।०६	गं	१९।२०	१८	०३	२६	११
३२।११	०६	शु	३७।३५	अ	५५।०६	वृ	१२।१७	१९	०४	२७	१२
३२।०६	०७	श	३१।३६	कृ	५०।५६	सि	०४।५२	२०	०५	२८	१३
३२।०१	०८	र	२५।२७	रो	४६।४२	ह	४९।२९	२१	०६	२९	१४
३१।५६	०९	चं	१९।२१	मृ	४२।३५	व	४१।५२	२२	०७	३०	१५
३१।५२	१०	मं	१३।२४	आ	३८।४७	सि	३४।३०	२३	०८	३१	१६
३१।४७	११	बु	०७।५५	पु	३५।२८	व्या	२७।२९	२४	०९	०१	१७
३१।४२	१२	वृ	०२।५९	पू	३२।५२	व	२१।०४	२५	१०	०२	१८
०० ००	१३	वृ	५८।५४	००	आवम	००	००।००	००	००	००	००
३१।३७	१४	शु	५५।४६	श्ले	३१।०७	प	०५।१६	२६	११	०३	१९
३१।३२	३०	श	५३।४१	म	३०।२२	शी	१०।२०	२७	१२	०४	२०

अ ५८।५०व्या ५७।१५भाद्रपद वदिः सं० १९९४

[गुरु: १३।५ मानेन्दु:५१।४०
ता. मा. सुवला ५१.४०मघा ३ रवि: ३६।२९ पूषा४प्र०
भर२४।०८उप५२ २७याउफा१ वक्रीज्ञ:३।२९अदि४कर्कशुक:
सकट ४ वहुला ४ [०३।२४कज्जली३
ज्येष्ठा१भौम:४७।३९पुष्ये१शुक:५४।२८मेषेन्दु:२।६चदन६*
भ३७।३५उमघा४ रवि:३।५३पश्चिमास्तज्ञ:२६।४१ हल६
भ० ४।३५या वृषेन्दु: ०९।३ शीतला ७
पुष्ये २ शुक:४५।०७जन्म८ *मानवकल्पादि ५
भ४६।२२उपूफा १रवि: ३०।५६मिथुनेन्दु:१४।२८गुग्गा ९
भ १३।२४ या [अजा११सितंबर ३०
ज्येष्ठा २ भौम: ३५।५६ पुष्ये३शुक:२५।१८कर्केन्दु२१।१७
भ ५८।५४ उ पूफा२रवि: ५७।४२ तूफा४प्र.ज:२३।३८
[गोवत्सा १२
भ २७।२० या सिहेन्द: ३१।०७
पूष्ये ४ शुक;०५।२९ कुशोटत्पःवनी ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०७	०४	०८	०३	११	०७	०१
१२	१८	२८	२६	०६	०८	१८	१८
३५	१९	५५	११	४१	५४	०९	०९
४६	३५	४६	१८	०३	५०	४३	४३
५७	३३	३५	०३	७०	०३	०३	०३
१६	३०	३२	५८	४८	३८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०७	०४	०८	०३	११	०७	०१
१८	२१	२४	२५	१४	०८	१७	१७
२३	४४	३१	५२	०७	२८	०५	०५
४५	०७	२४	३५	५७	११	३९	३९
५८	३५	५४	०१	७१	०३	०३	०३
१०	३७	१७	६६	२६	३८	११	११



वा ८।३१ ११।५६दि १५।४६
मिश्र ४५।४६ कुं ३०


दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	ज	सु	स	भ
३१	२७	०१	र	५२	४७	पू	३०	४८	स	०६	१५	२८	१३	०५	२१
३१	२२	०२	चं	५३	१२	उ	३२	३०	सा	०३	०९	२९	१४	०६	२२
३१	१८	०३	म	५५	०५	ह	३५	२६	शु	०१	०४	१	१५	०७	२३
३१	१३	०४	बु	५७	५९	चि	३९	३२	शु	००	०२	२	१६	०८	२४
३१	०९	०५	बृ	६०	००	स्व	४४	४३	ऐ	६०	००	३	१७	०९	२५
३१	०४	०५	शु	०१	५६	व	५०	३९	ऐ	००	२७	४	१८	१०	२६
३०	५९	०६	श	०६	४१	ऽनु	५७	०७	व	०१	३९	५	१९	११	२७
३०	५५	०७	र	११	४७	ज्ये	६०	००	व	०३	११	६	२०	१२	२८
३०	४९	०८	चं	१६	५१	ज्ये	०३	३७	प्री	०४	४३	७	२१	१३	२९
३०	४५	०९	म	२१	३०	मू	०९	४२	आ	०५	४	८	२३	१४	३०
३०	४०	१०	बु	२५	२१	पू	१५	०८	सौ	०६	३१	९	२२	१५	३१
३०	३५	११	बृ	२८	०५	उ	१९	२३	शो	०६	४	१०	२४	१६	०१
३०	३०	१२	शु	२९	४१	श्र	२२	४९	ऽग	०५	२३	११	२५	१७	०२
३०	२५	१३	श	२९	५९	ध	२४	४१	सु	०३	२	१२	२६	१८	३
३०	२०	१४	र	२९	०१	श	२५	३४	धृ	००	१९	१२	२७	१९	४
३०	१५	१५	चं	२६	४८	पू	२५	०८	ग	५१	२३	१४	२८	२०	५

ब्र ५९।४९ शू ५६।१८ भाद्रपद शुद्ध सं० १९९४

कन्येन्दुः ४६।१३
पूफा ३रवि:२३।२५पूफाप्र.ज्ञ:०४।३८आश्ले १ शुक्र:५८।५४
ज्येष्टा ३ भौम, २७।१७हरितालिका ३ [चंद्रदर्शनम् २
भ२६।३२उ५७।५१या तुलेन्दु: ०७।२९ पत्थर ४ वरद ४
पूफा४रवि:४९।५६ पूफा२प्र.ज्ञ.४५।५६ आश्ले२शुक्रः५३।१९
वृश्चिकेन्दु:३४।१० [ऋषि ५]*१०पदमा११
सूर्यं६प्रप्राणकल्पादि६*पूफा२म ज्ञ:११।५२पूषा४मार्गीगुरु४६।
भ११।४७उ४४।१९यापर्वोदयज्ञ: ४०।३३ आश्ले२शक ४५।४१
उफा १रवि:१५।१६ ज्येष्टा४भौम:०३।४२ धनुषीन्दु:०३।३७
*पूफा,२मार्गिज्ञ:५२ पू षा ४ मार्गि गुरु: ४५।१० पदमा ११
भ ५६।४३ उ आश्ले ४शक: ३३।४६ मकरेन्दु:'३१।१४
भ२८,०५याउफा२पंकन्यायमर्क ४१४३म३०पुनर्यमध्य हीतर
कुम्भेन्दु: ५३।४९ वामन १२ [सिंहेशुक:२०।४२
याम्योदयमागस्तग:६१।४५मूले१धनपिभौम: २८ २५ मघा१
भ२९।०१उ५७।५४ या अनन्त १५सत्यव्रतम१५[पितृपक्षा·म्म
उफा ३ रवि: ०४।५१ पूफा ३ज्ञः २८।४८ मीनेन्दु:१०।१५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१४	०७	०४	०८	०३	११	०७	०१
२७	२७	१९	२५	२४	०७	१७	१७
०८	०५	०५	५१	३१	४०	२२	२२
५५	१८	२३	०५	१०	११	०२	०२
५८	३६	१३	००	७१	०४	०३	०३
३१	२४	४१	२१	२६	३५	११	११

स	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०८	०४	०८	०४	११	०७	०१
०३	०१	२०	२५	०२	०७	१६	१६
५९	२५	०९	४१	५३	१०	५९	५९
२१	४९	०१	५८	१७	०९	४७	४७
५८	३७	३३	००	७०	०५	०३	०३
४४	४०	१०	२३	०४	३२	११	११



वा०८।३१।१२।१२चंद्रेदि१५।०
मिश्र ४५।०७कु १५


द	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रज	नु	नि	ऽस्व
३०	१०	०१	म	२३	३०	उ	२३	३६	वृ	४५	३९	१५	२९	२१	०६
३०	०५	०२	बु	१९	१९	र	२१	१८	ध्रु	३९	१४	१६	३०	२२	०७
३०	००	०३	बृ	१४	२५	अ	१८	०९	व्या	३२	१९	१७	३१	२३	०८
२९	५५	०४	शु	०८	५४	भ	२४	२९	ह	२४	५१	१८	१	२४	०९
२९	५०	०५	श	०३	०३	क	१०	२५	व	१७	११	१९	२	२५	१०
२९	५०	०६	श	५६	५७	००	अ	वम्	००	००	००	००	००	००	००
२९	४५	०७	र	५०	५५	रो	०६	११	सि	०९	२१	२०	३	२६	११
२९	४०	०८	चं	४५	०२	मृ	०२	०३	व्या	०१	३९	२१	४	२७	१२
२९	३५	०९	म	३९	३७	पु	५४	४४	प	४६	५६	२२	५	२८	१३
२९	३०	१०	बु	३४	४४	पू	५१	००	शि	४०	१७	२३	६	२९	१४
२९	२५	११	बृ	३०	४२	श्ले	५०	०२	सि	३४	१६	२४	७	३०	१५
२९	२१	१२	शु	२७	३६	म	४९	०१	सा	२९	०१	२५	८	१	१६
२९	१९	१३	श	२५	३४	पू	४९	११	शु	२४	११	२६	९	२	१७
२९	११	१४	र	२४	४४	उ	५०	३३	शु	२१	३३	२७	१०	३	१८
२९	०६	३०	चं	२५	११	ह	५३	१२	ब्र	१८	१२	२८	११	४	१९

आ ५८।०९ व ५४।०६ आश्विनवदि सं० १९९४

मघा २ शुक्र: ०७।१३ सन् फसली १९४५
भ ४६।५२ मेषेन्दु:२१।१८ [४७।३मघा२शुक:५३।४४गणेश४
भ१४।२५याता.मामाजीन३८।२०उफा४रवि:२८५९मूले२भौम:
पूफा ४ ज्ञ. ३६।१६ वृषेन्दुः २८।२८
भ ५६।५७ उ कपिला ६ तत्पुरुषकल्पादि ६
*२केतु:४८।२२ मिथुनेन्दु:३४।०७
भ २३।५६याहस्ते१रवि: ५२।४१मघा४शुक:३९।५६उभा१प्र.
महालक्ष्मी बरतसमाप्ति: ८ [शनि:४२।१३अनु४राहु:रोहि*
मूले३भौम: ५९।१० उफा१ज्ञ:४३।१५कर्कन्दु: ४०।२६
भ०७।१० उ ३४।४४ या पूफा१ शुक: २५।४२
हस्ते २ रवि: १६।०४ सिंहेन्दु: ५०।०२ इन्द्रा ११
उफा २ कन्यायाज्ञ: ५९।१८ अक्तूबर ३१
भ २५।३४ उ ५५।१९ या पूफा २ शुक: १३।२८
हस्ते ३ रवि: २८।४४ मूले४भौमः ५८।४२ कन्येन्दु:०४।३१
उफा ३ ज्ञ: ०८।४९ पितृविसर्जनम् ३०गजच्छायायोग: ३०
[सोमवती ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०८	०४	०८	०४	११	०७	०१
१०	०५	२५	२५	११	०६	१६	१६
५०	५४	३८	५३	२१	३५	३७	३७
३०	५५	१३	२३	०५	१३	३२	३२
५८	३८	६३	०२	७२	०४	०३	०३
५८	५५	२७	२१	४३	३५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०८	०५	०८	०४	११	०७	०१
१७	१०	०४	२६	११	०६	१६	१६
४४	३०	०९	१५	३९	००	१५	१५
१४	१९	००	१३	३७	१४	१७	१७
५९	३९	८२	०४	७३	०४	०३	०३
१४	४०	१७	०९	१९	३५	११	११




वा ८।३१।१२।२६चंद्रेदि१४।३३
मिश्र४४।३३कु ३०

दि. मा.	ति	वा	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	रज	को	दि	आ
२९।०१	१	म	२७।०४	चि	५७।०२	ऐ	१७।२६	२९	१२	०५	२०
२८।५६	२	बु	३०।०४	स्वा	६०।००	वै	१६।५४	३०	१३	०६	२१
२८।५१	३	बृ	३४।०५	स्वा	०२।००	वि	१७।१६	०१	१४	०७	२२
२८।४७	४	शु	३८।५४	वि	०७।५०	प्री	१८।१५	०२	१५	०८	२३
२८।४२	५	श	४४।०९	अनु	१४।१२	आ	१९।३५	०३	१६	०९	२४
२८।३७	६	र	४९।१८	ज्ये	२०।४३	सौ	११।०१	०४	१७	१०	२५
२८।३२	७	चं	५४।०२	मू	२६।५८	शो	२०।१२	०५	१८	११	२६
२८।२७	८	मं	५८।०१	पू	३२।३५	अ	२२।५८	०६	१९	१२	२७
२८।२२	९	बु	६०।००	उ	३७।१५	सु	२२।५८	०७	२०	१३	२८
२८।१७	९	बृ	००।५०	ध	४०।५०	धृ	२२।०७	०८	२१	१४	२९
२८।१३	१०	शु	०२।३३	श	४३।११	शू	२०।१९	०९	२२	१५	३०
२८।०८	११	श	०२।५६	श	४४।१३	ग	१७।३१	१०	२३	१६	३१
२८।०३	१२	र	०२।०२	पू	४४।०४	वृ	१३।४२	११	२४	१७	०१
२८।०३	१३	र	५९।५३	००	आवम	००	००।००	००	००	००	००
२७।५८	१४	चं	५६।४१	उ	४२।४७	ध्रु	०८।५८	१२	२५	१८	०२
२७।५३	१५	म	५२।३३	रे	४०।४३	व्या	०३	२३	१३	२६	१९।०३

ह. ५७।०८ आश्विन शुदि सं० १९९४

पूफा ३शुक्र:०१।१४ तुलेन्दु:२५।०७शरदनवरात्रारम्भ:१घट१
उफा४ज्ञ:२४।५४चन्द्र दर्शनम[दोपनमघ१४।३०पितामहश्राद्धम
हस्ते४रवि:००।४५ पूफा४शुक्र: ४३।००वृश्चिकेन्दु: ५१।२३
भ०६।२९उ३८।५४यापुषा१भौम: ५७।३८ हस्ते१ज्ञ:४०।५९
*उफा १शुक्र:२४।४६धनुषीन्दु:२०।४३
चित्रां १रवि: २२।०७ हस्ते २ज्ञ:५७।०४ उषां१गुरु:३४।५३*
भ५४।०२ उसरस्वत्यावाहनन् ७ वृहत्कल्पादि ७
भ२६।०१ यामकरेन्दु:४८।१५ दुर्गा८
चित्रां२रवि:४४।४०पूषा२भौम:५४।३४हस्ते६ज्ञ:०७।२९उफा
सीमन्तकमविजया१०दशेरा३० [२न्कांयांशुक्र: ०५३२महा९
भ ३२।४४उहस्ते४ज्ञ:१६।०३उफां३शुक्र: ४८।५५कुम्भेन्द: +
भ०२।५६यापूर्वास्तज्ञ:०४।३१पापांकुशा ११ + १२।००
चित्रां३सतुलायामर्क:०७।०१मु३०पुण्य२३।०१याचित्रां१ ×
×ज्ञ: १९।३० मीनेन्दु: २९।०७
भ५६।४१उपूषां ३भौम: ४४।२४ उफा ४ शुक्र:३२।१९
भ२४।३७यचित्रां२ज्ञ:१३।२३मेषेन्दु:४०।४३शरद१५ सत्यव्रतम

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०८	०५	०८	०४	११	०७	०१
२५	१५	१६	२६	२९	०५	१५	१५
३९	५२	०१	५०	३२	२२	४९	४९
१८	३३	५६	५४	५८	३२	५१	५१
१९	४०	९४	०५	७३	०४	०३	०३
३१	२८	०४	०३	१९	३५	११	११



सू	म	ब	वृ	शु	श	रा	के
०६	०८	०५	०८	०५	११	०७	०१
०२	२०	२७	२७	०८	०४	१५	१५
३६	४०	३२	३०	०७	५१	२७	२७
५८	५८	४३	०६	३४	५३	३६	३१
५९	४१	००	०५	७३	०३	०३	०३
४४	१७	३१	५७	१९	२८	११	११


वा. ८।३१।१२।४१भौमदि१३।५ मश्र ४३।५

दि. मा.	ति	वा.	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	ता	मा	न	क
२७।४९	१	बु	४७।४१	अ	३७।४४	व	५०।२५	१४	२७	२०	०४
२७।४४	२	बृ	४२।१५	भ	३५।१०	सि	४२।५०	१५	२८	२१	०५
२७।३९	३	शु	३६।३९	कृ	३०।०९	व्या	३५।०९	१६	२९	२२	०६
२७।३४	४	श	३०।२८	रो	२५।५८	व	२७।१८	१७	३०	२३	०७
२७।३०	५	र	२४।२९	मृ	२१।४७	प	१९।३०	१८	०१	२४	०८
२७।२५	६	चं	१८।४४	आ	१७।४८	शी	११।५१	१९	०२	२५	०९
२७।२१	७	म	१३।२२	पु	१४।१४	सि	०४।२७	२०	०३	२६	१०
२७।१७	८	बु	०८।३४	पु	११।१५	शु	५१।१९	२१	०४	२७	११
२७।१३	९	बृ	०४।३५	श्ले	०९।०१	शु	४५।४३	२२	०५	२८	१२
२७।०९	१०	शु	०१।३८	म	०७।५३	ब्र	४१।०२	२३	०६	२९	१३
००।००	११	शु	४९।४२	००	अवम्	००	००।००	००	००	००	००
२७।०५	१२	श	५८।५९	पू	०७।४४	ऐ	३७।१५	२४	०७	३०	०८
२७।०१	१३	र	५९।३२	उ	०८।४४	वै	३४।२८	२५	०८	३१	१५
२६।५६	१४	चं	६०।००	ह	११।०४	वी	३०।४२	२६	०९	०१	१६
२६।५२	१४	मं	०१।३२	चि	१४।३८	प्री	३१।५१	२७	१०	०२	१७

सा ५७।३४ कार्तिक बदि सं० १९९४

चित्रां ४ रवि: २६।१५शन्बरात
चित्रां ३ तुलेज्ञ: २९।३६ हस्ते१शुक्र: २९।२३वृषेन्दु:४८।००
भ ०९।२२ उ ३६।२९ या गणेश ४ करक ४
ता. मा. अकरव ५३।३७ स्वात्यां १रवि:४६।४४ पूषां४भौम
[३३।२३चित्रां४ज्ञ:०५।४९पवतेहस्ते२शुक्र:५७ २७मिथुनेन्दु:
भ१८।३४उ४६।०२यास्वत्यां१ज्ञ:०२०२ *५३।
स्वात्यां२ज्ञ: ५८।१६हस्ते३शुक्र:३८।३२ कर्केन्द: ००।०८
स्वत्यां २ रवि:०६।२४ [अहाईवतम८वैराजकल्पादि७
भ३३।०८उ उषां१भौम:१८।३२ स्वात्वा३ज्ञ:५२।२२सिंहेन्दु:*
भ ०१।३८ या हस्ते ४ शुक्र: १९।५५ *०९।०९
—चित्रा १शुक:०१।१८तुलेन्दु:४१।५१नवंबर३०नर्क१४
स्वात्यां३रवि:२५।५४स्वात्या४ज्ञ:५६।२३कन्येन्दु: २२।५९+
भ५९।३२उ यमदीपदानं.धन१३ +विष्णवानम ११वतम
भ ३०।३१ याउषा२मरेभौम: ५८।५२रविशा१ज्ञ:४०।२७—
स्वात्यां ४ रवि: ४६।०३ महालक्ष्मीपूजनम ३०दीपमाला३०

सू	म	ब	वृ	श	श	रा	के
०६	०८	०६	०८	०५	११	०७	०१
१०	२६	११	२८	१८	०४	१५	१५
०६	१५	२०	२९	००	२०	०२	०२
९	५४	०६	१४	०१	४७	१०	१०
००	४१	००	०७	७३	०२	०३	०३
३३	३९	५७	५०	५६	४१	११	११



सू	म	बु	वृ	शु	श	रा	के
०६	०९	०६	०८	०५	११	०७	०१
१७	०१	२३	२९	२६	०३	१४	१४
३७	१३	३५	२५	३९	५९	३२	३६
१५	४७	४१	३२	४१	०७	५५	५५
६०	४२	००	०८	७३	०२	०३	०३
१९	२९	००	३९	५६	४१	११	११


वा. ८।३१।१२।५६बुधदि १३। मिश्र४३।२४कु ३०।

वि. मा.	ति	वा.	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	गा.	ग्रा.	अ.	का.
२६।४४	१	बृ	०८।४१	वि	२५।०१	सौ	३२।३३	२९	१२	४	१९
२६।४०	२	शु	१३।३५	ऽनु	३१।१२	शो	३३।४३	१	१३	५	२०
२६।३६	३	श	१८।५६	ज्ये	३७।४३	ऽग	३५।०७	२	१४	६	२१
२६।३२	४	र	२४।१२	मू	४४।०४	सु	३६।२०	३	१५	७	२२
२६।२८	५	चं	२९।००	पू	४९।५२	धृ	३७।१२	४	१६	८	२३
२६।२३	६	मं	३३।०२	उ	५४।४८	शू	३७।२५	५	१७	९	२४
२६।१९	७	बु	३५।५३	श्र	५८।३८	ग	३६।४६	६	१८	१०	२५
२६।१५	८	बृ	३७।३९	ध	६०।००	वृ	३५।०७	७	१९	११	२६
२६।११	९	शु	३८।०४	ध	०१।१८	ध्रु	३२।४४	८	२०	१२	२७
२६।०७	१०	श	३७।१२	श	०२।३९	व्या	२९।१३	९	२१	१३	२८
२६।०३	११	र	३५।०६	पू	०२।४८	ह	२५।४३	१०	२२	१४	२९
२५।५८	१२	चं	३४।५५	उ	०१।४७	व	१९।१०	११	२३	१५	०१
२५।५४	१३	मं	२७।५०	अ	५७।०५	सि	१३।१४	१२	२४	१६	०२
२५।५०	१४	बु	२३।०१	भ	५३।३८	व्या	०६।२७	१३	२५	१७	०३
२५।४६	१५	बु	१७।३७	कृ	४९।४३	प	५१।३१	१४	२६	१८	०४

र ५९।५२ व ५९।४१ कार्त्तिकशुदि १५ सं० १९९४

वृश्चिकन्दु: ०८।३६ चन्द्रदर्शनम् २अन्नकूट१गोवर्धनपूजनम
विशा३ ज्ञ: ३९।५४ यम २ भ्रातृ २ टिक्का, रोजे ३०
म५१।३४उविशा१रवि:०३।२१उषा३भौम:४२।१६चित्रा३
म२४।१२याविशा४वृश्चिकेज्ञ:२६।४०उषा२मकरेगुरु:४२।२८
पुरातन गृहप्रवेश घ५०उ तुचेमुक:२५।२६धनुषी दु:३७।४३
विशा २राव:२२।०२अनु१ज्ञ:२२।२३चित्रा०४शूक:०७।१८
म ३५।५३ [मकरेन्दु६।०६
म०६।४६ उषा४भौम:२२।५६स्वाया१शक:४८।१९कु२९।४८
विश ३रवि.४०।१९गृहारम्भघ६८पंक्रिमा१पुष्पमाद्दानम्
अनु३ज्ञ:२१।२१मीनेन्दु:४७।४६ [पंचमीव्रत६मेलापुष्करराज
म०६।०९उ३५।०६यास्वात्या२शुक:२८ ३५हविप्रबोधिनी११
वद४सवृश्चिकेऽर्क:मु.३०पुण्यपरादनेमध्यान्हयावश्रव१भौम:
पश्चिमोदय:१४।३४[५७।४९अनु.४ज्ञ:२२ ४४मेषेन्दु.५९.५२
स१३।०१उ५०।११याज्येष्ठा१ज्ञ:२६ ३८स्वात्या३शुक:०८।५१
वृषेन्दु३।४० अत्रैवकार्त्तिकेयदर्शनम्व्रतम टुकरी१५भीष्मपंचक
अन२ज्ञ१९।द:५८ [समा०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०९	०७	०९	०६	११	०७	०१
१५	०६	०७	००	०६	०३	१४	१४
४१	५४	१९	३८	३३	३८	१४	१४
१९	३८	२२	४२	३३	३१	२९	२९
६०	४३	[illegible]	०९	७४	०१	०३	०३
३२	३१	०३	३८	३१	४४	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०९	०७	०९	०६	११	०७	०१
०२	१२	१८	०१	१५	०३	१३	१३
५४	०३	४४	५०	१७	२६	५२	५२
५७	५९	५१	२६	४४	४८	१४	१४
६०	४३	९५	१०	७४	००	०३	०३
४४	४१	४०	३२	३१	४७	११	११


बा ८३१ १३।११गुरौदि१२।५
मिश्र४१।५३कु १५

दि. मा.	ति	वा	घ. प.	न.	घ. प.	यो	न. प.	र	को	नो	मा
२५।४३	१	शु	११।५२	रो	४५।३७	शि	४३।४८	१५	२७	१९	०५
२५।३८	२	श	०५।५५	मृ	४१।२२	सि	३१।५८	१६	२८	२०	०६
२५।३४	३	र	००।०१	आ	३७।१७	सा	३८।००	१७	२९	२१	०७
२५।३४	४	र	५४।२०	००	अवम्	००	००।००	००	००	००	००
२५।३०	५	चं	४९।०४	पु	३३।३६	शु	२०।२९	१८	३०	२२	०८
२५।२८	६	मं	४४।२३	पू	३०।२८	श	१३।२१	१९	१	२३	०९
२५।२६	७	बु	३९।३०	श्ले	२८।१०	बृ	०६।५१	२०	२	२४	१०
२५।२५	८	बृ	३७।४३	म	२६।३८	ऐं	०१।००	२१	३	२५	११
२५।२३	९	शु	३५।५५	पू	२६।११	वि	५०।४७	२२	४	२६	१२
२५।२१	१०	श	३५।१९	उ	२६।५५	आ	४८।३६	२३	५	२७	१३
२५।२०	११	र	३६।०२	ह	२८।५६	वी	४६।२४	२४	६	२८	१४
२५।१८	१२	चं	३८।१०	चि	३२।१३	सौ	४५।१४	२५	७	२९	१५
२५।१६	१३	मं	४१।२१	स्वा	३६।३७	शो	४४।४५	२६	८	३०	१६
२५।१५	१४	बु	४५।३६	वि	४२।०२	ऽग	४५।२२	२७	९	०१	१७
२५।१३	३०	बृ	५०।३४	ऽनु	४८।०८	सु	४६।२२	२८	१०	०२	१८

र ५५।५७ मार्गशीर्षवदि १६ सं० १९९४

अनु १राव:१६।३९ज्येष्ठा२ज्ञ:
म ३३।०८ उ श्रव २ भौम: २७।४१ मिथुनेन्दु:१३।२९
म००।०१याज्येष्ठा३ज्ञ:४१।२२गणेश ४
मृगेछोड़ी १मगस्नानारम्भ:
ता.मा.कौ.०५।१०विशा१शुक: २९।४२कर्केन्दु: १९।३२
म ४४।२३ उ ज्येष्ठा ४ज:५९ १३
म ११।५६ या श्रव ३ भौम::५८।५४ सिंहेन्दु: २९।१०
अनु २रवि: ४९।४७ विशा २ शुक: १०।१७कालभैरव ८
मूले१धनुषिज्ञ १८ ३७उषा ३गुरु:५१।४८कन्येन्दु:४१।२२
म ०५।३७ उ ३५।१९ या विशा ३शुक:४९ ०७
मूले२ज्ञ:४३ ३७उभा२मार्गीशनि: ५८।३०नु३राहु:रोहि१केतु
अनु ४रवि:०६ २५श्रवणे ४भौम: २८।५६तुलेन्दु:००।३४
म ४६।२१ उ विशा ४ वृश्चिके शुक: २७।५७
म १२।२८यामूले३ज्ञ:३५।४१ वृश्चिकन्दु:२५।४१दिसम्बर ३१
ज्येष्ठा १ रवि: २२।५७ [५०।५२ उत्पन्ना११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०९	०७	०९	०६	११	०७	०१
०९	१७	२९	०३	२४	०३	१३	१३
५१	११	१०	०६	००	२३	२९	२९
५६	४४	२८	५०	३२	११	५८	५८
६०	४३	८२	११	७४	००	०३	०३
५७	३१	४५	२६	३१	४७	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०९	०८	०९	०७	११	०७	०१
१६	२२	०७	०४	०२	०३	१३	१३
५९	२३	५५	२७	४९	२२	०७	०७
[illegible]	४७	४३	५६	५८	२२	४४	४४
६१	४४	६७	[illegible]	७४	००	०३	०३
०५	१२	५३	२१	३१	४७	११	११

वा८।३१।२५गरौदि१२।३६
मिश्र३१।३६कु ३०


द	म	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	र	को	दि	मा
२५	६०	०१	शु	५५	२८	ज्ये	५४	४०	धृ	४७	४०	२९	११	०३	१९
२५	११	०२	श	६०	००	मू	६०	००	शू	४८	५९	३०	१२	०४	२०
२५	०८	०२	र	०१	२०	मू	०१	०५	ग	४९	५८	०१	१३	०५	२१
२५	०६	०३	चं	०६	१०	पू	०७	०२	वृ	५०	२३	०२	१४	०६	२२
२५	०५	०४	म	१०	१२	उ	१२	१५	ध्रु	५०	०२	०३	१५	०७	२३
२५	०३	०५	बु	१३	०७	श्र	१६	१९	व्या	४८	५०	०४	१६	०८	२४
२५	०१	०६	बृ	१४	५२	ध	१९	१९	ह	४६	३६	०५	१७	०९	२५
२५	००	०७	शु	१५	१६	श	२१	०१	व	४३	२१	०६	१८	१०	२६
२४	५८	०८	श	१४	२५	पू	२१	२९	सि	३९	०८	०७	१९	११	२७
२४	५६	०९	र	१२	२०	उ	२०	४५	व्य	३४	०४	०८	२०	१२	२८
२४	५५	१०	च	०९	१२	रे	१९	०१	व	२८	००	०९	२१	१३	२९
२४	५३	११	म	०५	०९	अ	१६	२६	प	२१	३५	१०	२२	१४	३०
२४	५१	१२	बु	००	२१	भ	१३	०८	श	१४	२५	११	२३	१५	०१
२४	५१	१३	बु	५५	२०	००	अवम्		००	००	००	००	००	००	००
२४	२०	१४	बु	४९	१७	कृ	०२	२३	सि	०६	५९	१२	२४	१६	०२
२४	४८	१५	शु	४३	२२	रो	०५	१८	शु	५१	०६	१३	२५	१७	०३

शा ५९।० २ मार्गशीर्ष शुद्ध स० १९९४

घनि:१भौम.५८।५७अनु१शुक:०६।४७०धनुर्पाद.५४।४०जम
मूल ४ज: ३२।२८ चन्द्रदर्शनम् २ [उत्लविदा
ज्येष्ठां २रवि: ३९।१३अनु २ शुक्र ५५।११ईद उत्लफितर
भ ३८,११ उ मकरेन्दु: २३।२०
भ १०,१२ या पूर्षा १ज: ३५।०० [कुम्भेन्दु:४७।४८नाग५
ज्येष्ठां ३रवि ५५:१८धनि२भौम:२७ ३७अनु३शुक: ३४।०३
स्कद ३ ललिता ६
भ १५।१६ उ ४४।१० या मित्र ७
अनु ४ शुक: ०२।३८ मीनेन्दुः ०६।२२
ज्येष्ठां ४ रवि: ११।१६धनि३कुम्भेभौम:५६ १६ नदिनी ९
भ३७।१०उषा४गुरुः२१।५५ज्येष्ठां१३।क:४१।४८मेषेन्दु:२९।१
भ ०५।९ या मोक्षदा ११ [५६।१६वृषेन्दु: २७।११
मूले१स.धनुष्यर्क:२८।२५मु.३०पुण्यं१ष्य।न्होत्तरपूप १वकीज
†दत्तात्रेयोत्पत्ति.सत्यव्रतश् १५
भ ४९।१७ उ ज्येष्ठां २ शुकः २१।०१पिशाचमोचनी १४
भ १६।२९ या धनि:२ भौम: २२।४५ मिथुनेन्द: ३३।१२

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०९	०८	०९	०७	११	०७	०१
२६	२९	१४	०६	१४	०३	१२	१२
०९	०१	५६	१७	१०	२६	३९	३९
४५	३९	५२	५५	१७	२९	०७	०७
६१	४४	२३	१२	७५	०१	०३	०३
१४	१२	२९	१०	४१	१७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	१०	०८	०९	०७	११	०७	०१
०२	०३	१५	०७	२१	०३	१२	१२
१७	३४	३८	३५	४१	३५	२०	२०
३१	२९	२५	३४	५०	४९	०३	०३
६१	४४	१५	१३	७५	०२	०३	०३
२०	१२	३५	१४	४१	०४	११	११



वा,८।३१।१३।४०शुक्रेदि.१२।२४
मिथ४२।२४कु० १५


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	श	क	दि	व
२४	४६	०१	श	३७	३१	मू	०१	०६	शु	४३	१५	१४	२६	१८	०४
२४	४५	०२	र	३१	५३	पु	५३	१७	ब्र	३५	३७	१५	२७	१९	०५
२४	४३	०३	च	२६	४१	प	५०	०१	ऐं	२८	१८	१६	२८	२०	०६
२४	४१	०४	म	२२	०७	श्ले	४७	३०	वै	२१	३२	१७	२९	२१	०७
२४	४०	०५	बु	१८	२३	म	४५	४८	वि	१५	२४	१८	०१	२२	०८
२४	४१	०६	बृ	१५	३७	पू	४५	०५	प्री	१०	०४	१९	०२	२३	०९
२४	४३	०७	शु	१३	५७	उ	४५	३७	आ	०५	३५	२०	०३	२४	१०
२४	४५	०८	श	१३	३०	ह	४७	२०	सौ	०२	०४	२१	०४	२५	११
२४	४६	०९	र	१४	२२	चि	५०	१२	शो	५८	०७	२२	०५	२६	१२
२४	४८	१०	चं	१६	३८	स्वा	५४	३०	सु	५७	३१	२३	०६	२७	१३
२४	५०	११	मं	२०	५६	वि	५९	४५	धृ	५७	४५	२४	०७	२८	१४
२४	५१	१२	बु	२४	१८	अनु	६०	००	शू	५८	३७	२५	०८	२९	१५
२४	५३	१३	बृ	२९	२३	अनु	०५	४४	गं	५९	५४	२६	०९	३०	१६
२४	५५	१४	शु	३४	४८	ज्ये	१२	१४	वृ	६०	००	२७	१०	३१	१७
२४	५६	३०	श	४०	०७	मू	१८	४६	वृ	००	१६	२८	११	०१	१८

आ ५७।०२ मौ ५९।३४ पौष बदि स० १९९४

मूले २ रवि ४३।३६
भ ५९।१७ उपश्चिमास्तज्ञ१४।२२ [कर्केन्दु: ५९।१४
भ २५।४१ या गणेश ४
मूले३रवि.५८।०४शतां१भौम:४१।०७ सिंहेन्दु:४७।३०
ता. मा. जही ०९।३१
भ १५।३७ या मूले ४ प्र2ज्ञ:२४।०४
मूले १ धनुषि शुक: १९।०६कन्येदु:००।१३
मूले ४ रवि: ५३।३०
भ ४५।३२उशतां२भौम:१९।२५ मूले वप्र.०:५८:४६पूर्वोस्प
भ १६।७८ या [शुक:०७।५७मूले२शुक५६।२७तुलेन्दु१८।५१
पूर्षा १रवि:२८.५६श्रवणे १ गुरु ०१:०१ वृश्चिकेंदु:४३।२७
मूले ३ शुक:३३।५० [सफला११
भ २९।२३ उ शतां ३ भौम: ४२।१९ [धनर्षीन्दु १२।१४
भ ०२।०५ या पर्षां २रवि:५८।२१ शर्व २प्रज्ञ:४१ २९
मूले ४ शुक:११।१२ जनवरी सन १९३८ ईस्व

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	१०	०८	०९	०८	११	०७	०१
१०	०९	११	०९	०१	०३	११	११
२८	३२	११	२९	४५	५४	५४	५४
३१	२७	१२	२५	१९	५१	३७	३७
६१	४४	५५	१३	७५	०३	०३	०३
२५	३२	४९	२४	४१	०१	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	१०	०८	०९	०८	११	०७	०१
१७	१४	०५	१०	१०	०४	११	११
३८	४६	४८	५५	३९	१६	३२	३२
११	४६	१२	१७	२६	११	२२	२२
६१	४४	३९	१४	७५	०३	०३	०३
२६	३०	५८	१२	४१	५८	११	११



वा०८।३१।१३।४५शनौदि१२।
मिथ४२।२८क० ३०

दि मा	ति	वा	घ.प.	न	घ.प.	या	घ.प.	ज	जद	जन	गो
२४।५८	०१	र	४४।५४	पू	२४।२३	ध्रु	०२।२५	०९	१२	०२	१९
२५।००	०२	च	४८।५४	उ	३०।१९	व्या	०३।०९	३०	१३	०३	२०
२५।०१	०३	म	५१।४२	श्र	३४।१४	ह	०३।०७	०१	१४	०४	२१
२५।०३	०४	बु	५३।२३	ध	३८।०२	व	०२।१३	०२	१५	०५	२२
२५।०५	०५	वृ	५३।४२	श	४०।०३	सि	००।२४	०३	१६	०६	२३
२५।०६	०६	शु	५२।४७	पू	४०।५०	व्य	५३।४३	०४	१७	०७	२४
२५।०८	०७	श	५०।३७	उ	४०।२४	व	४८।५६	०५	१८	०८	२५
२५।१०	०८	र	४७।२३	रे	३८।५४	घ	४३।२०	०६	१९	०९	२६
२५।११	०९	चं	४३।१८	अ	३६।३७	शि	३७।०३	०७	२०	१०	२७
२५।१३	१०	मं	३८।२७	भ	३३।२७	सा	३०।०६	०८	२१	११	२८
२५।१५	११	बु	३३।०५	कृ	२९।५८	शु	२२।४०	०९	२२	१२	२९
२५।१७	१२	वृ	२७।२१	रो	२५।४८	शु	१४।५९	१०	२३	१३	०१
२५।१९	१३	शु	२१।२८	मृ	२१।३४	ब्र	०७।०६	११	२४	१४	०२
२५।२१	१४	श	१५।४०	आ	१७।२९	ऐ	५१।३४	१२	२५	१५	०३
२५।२२	१५	र	१०।०४	पु	१३।३१	वि	४४।०८	१३	२६	१६	०४


व्य ५७।३३ ए ५९।१६ पौष शुदि: सं०१९६४

मकरेन्दु: ४१।१६
पूषा३रवि:५९।४४ पूषा १शुक्र:४९।२५ चन्द्रदर्शनम् २
श्रतां ४ भौम:१५।०८ पर्वौ:यज्ञ. १५।३१
म २२।२३ उ ५३।२३ या कुम्भेन्दु:।०६।२३

पूषा २ शुक्र: २७।३८
पूषा ४रवि: १५।०९मले २ मार्गीज्ञ:५०।०३ मीनेन्दु:२५।३९
म२०।३८ उभा१भौम:४०।३० जन्मदिनगुरुगोविन्दसिहजी
म ११।०० या पूषा ३शुक्र:०५।५१ मेषेन्दु: ३८।५४
उषा१ रवि: ३०।३७ *पूर्भा२भौम:९।१३मिथुनेन्दु:५३।४१
पूषा ४ शुक्र: ४५।१३ वृषेन्दु: ४७।६४
म२।४३उ३३।६ या श्रवण २ गुरु: ०६।०९लोढ़ी पुत्रदा११
उष २ म मकरेऽर्क: ४७ १७पू३०पुण्यार्दिन मध्यन्हंयावत*
पुण्यकाल मध्यान्ह पर्यंतम् उष१शुक्र:२४।३५
म १५।४० उ ४२।५२ व मकरेज्ञ:०१।१२कर्केन्दु: ५९।३७
सीमन्तवत् [सत्यव्रतम्

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	१०	०८	०९	०८	११	०७	०१
२५	२०	०५	१२	२०	०४	११	११
४९	४५	१४	४६	४६	४८	०६	०६
१२	४०	३२	११	४२	०९	५६	५६
६१	४४	१३	१४	७६	०३	०३	०३
२६	०८	५८	०८	१६	५८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	१०	०८	०९	०८	११	०७	०१
०२	२५	०८	१४	२९	०५	१०	१०
१९	५९	०२	२४	३३	२०	४१	४१
२५	२१	६८	०४	१२	३३	४४	४४
६१	४४	४८	१४	७५	०४	०३	०३
१९	०८	५१	०८	४१	५५	११	११



वा,८।३१।१४।१०रवौदि१२।५

मिश्र ४२।४१ कु० १५


दि.मा.	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	ज	म	ज	मा
२५।२४	०१	चं	०४।२६	पू	१०।१६	प्री	३७।११	१४	२७	१७	०५
२५।२६	०२	मं	००।२८	श्ले	०७।३२	आ	३०।५६	१५	२८	१८	०६
००।००	०३	मं	५६।४८	००	आ।वम	००	००।००	००	००	००	००
२५।२८	०४	बु	५४।११	म	०५।४१	सौ	२५।१७	१६	२९	१९	०७
२५।३०	०५	वृ	५२।३६	पू	०४।४५	शो	२०।३२	१७	३०	२०	०८
२५।३४	०६	शु	५२।१७	उ	०४।५९	अ	१६।४०	१८	०१	२१	०९
२५।३८	०७	श	५३।१८	ह	०६।२७	सु	१३।५०	१९	०२	२२	१०
२५।४२	०८	र	५५।३९	चि	०९।१२	धृ	१२।००	२०	०३	२३	११
२५।४६	०९	चं	५३।०५	स्वा	१०।०६	शू	११।०७	२१	०४	२४	१२
२५।५०	१०	मं	६०।००	व	१८।०८	ग	११।०८	२२	०५	२५	१३
२५।५४	१०	बु	०३।३३	ऽनु	२४।०३	वृ	११।४८	२३	०६	२६	१४
२५।५८	११	वृ	०८।४१	ज्ये	३०।२७	ध्रु	१२।५३	२४	०७	२७	१५
२६।०२	१२	शु	१४।०७	मू	३७।०१	व्या	१४।२३	२५	०८	२८	१६
२६।०६	१३	श	१९।२५	पू	४३।१६	ह	१५।४०	२६	०९	२९	१७
२६।१०	१४	र	२४।१०	उ	४८।५६	व	१६।३३	२७	१०	३०	१८
२६।१४	३०	चं	२८।०४	श्र	५३।३६	सि	१६।४६	२८	११	३१	१९

माघ वदि सं० १९६४

उषा३रवि:१।४४पूर्भा३भौम: ३७।१७पश्चिमास्तगुरु:०३।०६*
म २८।३ उ५६।४८ या सिंहेन्दु: ०७।३२
*उषा२मकरेशुक्र:०३।५६मांघस्नानारम्भ:१
मूले ४ ज्ञ: ०६।५०उषा३ शुक्र:४०।४२गणेश ४
ता. मा.दलव३४।२२उषा४ रवि:१७।४४कन्येन्दु:१९।४८
म ५२।१२ उ
म२२।३७षा!पूभा४मी१भौम:०५।३८पूषा१ज्ञ:२०।२८[तुलेन्दु:
श्रव १ रवि: ३२।४१ ३६।४९]
पषा २ज्ञ: ४०।५४श्रव १ शुक्र:५४।२९
म ३१।१९उवृश्चिकेन्दु:१।५३ [२१।४८
म ३।३३याश्रव२रवि:५०।००उभा१भौम:३५।२९श्रव३गुरु:
पूषा३ज्ञ:१०।११श्रव२शुक्र:३२।३४धनुर्षेदु:३०।२७षट्तिल११
[अनु१राहु कति४केतु० ४६।३४
म ११।२५उ११।४७ या पूषा४ज्ञ:३०।२२ मकरेन्दु:५९।४१
श्रव२रवि:६।१३श्रव३शुक्र:१०।४२ उभा२ शनि:५९।५०
उभा२भौम५।२०उषा१ज्ञ:४२।२महोदय३०मौ३०सोमावति३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	११	०८	०९	०९	११	०७	०१
१०	०१	१५	१६	०८	०५	१०	१०
०८	११	२७	०२	२६	५७	२२	२२
२६	४७	२०	२३	४३	२९	२५	२५
६१	४४	७५	१४	७५	०४	०३	०३
१३	०८	०७	१२	४१	५७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	११	०८	०९	०९	११	०७	०१
१८	०७	२३	१७	१८	०६	०९	०९
१६	०७	४१	५४	३६	४३	५७	५७
४६	४१	३९	५८	२८	२५	००	००
६१	४३	९०	१४	७६	०५	०३	०३
०४	४७	५४	०८	१६	५४	११	११




वा८।३१।१४२४चंद्रेदि१३।०
मिश्र ४३।०७ कुं ३०

ई.मा.	ति.	वा.	घ.प.	न.	घ.प.	यो	घ.प.	ज़ि.	द	फ.	म
६।१८	०१	मं	३०।४८	ध	५७।१०	व्या	१६।०९	२९	१२	०१	२०
६।२२	०२	बु	३२।२०	श	५९।२९	व	१४।४३	३०	१३	०२	२१
६।२६	०३	बृ	३२।२८	पू	६०।००	प	१२।१२	०१	१४	०३	२२
६।३०	०४	शु	३१।२५	पू	००।३०	शि	०८।४२	०२	१५	०४	२३
६।३४	०५	श	२९।०६	उ	००।२०	सि	०४।१४	०३	१६	०५	२४
६।३८	०६	र	२५।४७	अ	५६।५८	शु	५२।४९	०४	१७	०६	२५
६।४२	०७	चं	२१।३४	म	५४।००	शु	४६।०३	०५	१८	०७	२६
६।४६	०८	मं	१६।३९	कृ	१०।२९	ब्र	३८।४८	०६	१९	०८	२७
२६।५०	०९	बु	११।१३	रो	४६।३२	ऐ	३१।१०	०७	२०	०९	२८
२६।५४	१०	बृ	०५।२४	मृ	४२।२२	वै	२३।२१	०८	२१	१०	२९
००।००	११	बु	५९।३२	००	अवम	००	००।००	००	००	००	००
२६।५८	१२	शु	५३।४०	आ	३८।१४	वी	१५।२८	०९	२२	११	३०
२७।०२	१३	श	४८।०६	पु	३४।२१	प्री	०७।४१	१०	२३	१२	०१
२७।०६	१४	र	४३।०२	पू	३०।५१	आ*	००।१५	११	२४	१३	०२
२७।१०	१५	चं	३८।३७	श्ले	२७।५८	सौ	४६।४१	१२	२५	१४	०३

रे. ५९।०४सा५८।५३सौ. ५३।१०माघ शुदि: सं० १९९४

श्रव ४शुक:४८।४० कुम्भेदु: २५।२३ फर्वरी २८
श्रवण ४रवि, २२।४६उषा.२ मकरेज्ञ:५०।२७ चन्द्रदर्शनम
मीनेन्दु:४५:१५ *५५।२७धनि१शुक:२८।२४तिल४वैकुं ठ४
भ,१।५६उ,३१।२५या.उभा३ भौम: ३६।१८उषा। ३ज्ञ.*
धनि: १रवि: ।४०।१५ मेषेन्दु:५९।०४ वसत५ श्री
पूर्वास्तंज्ञ:३६१० उषां ४ज्ञ:५५।२२
भ.२१।३४उ.४९।०६या धनि:२शुक:०७।३८अचला ७रथ७
उनि. २रवि:५६।२६ श्रव.१ज्ञ:५४।०२वृषेन्दु:०८।०७भीष्म८
उभा४भौम.०७।१७श्रव४गुरु:३१।३७धनि.३कुम्भेशुक.४८।३२
भ. ३२।२८ उ५९।३२ या श्रव२ज्ञ५०।४८मिथुनेन्दु:१४।२७
×४४।२० धनि. ४शुक २५३६कर्केन्दु:२०।२०
जया. ११ वैष्णवानाम्११व्रतम्
धनि. ३संक्रान्तिः:१४।२७पु ४५पुरायसाययारतश्रव ३ज्ञ:×
भ. ४३।०२उ. रेव.१भौम. ३६।४५ ..१५माघस्न नसमाप्ति:
भ.१०।४९याश्रव.४ज्ञ:३८।३७सिंहेन्दु:२७।५८ सत्यव्रतम ...

सू.	मं.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०९	११	०९	०९	०९	११	०७	०१
२६	१३	०९	१९	२८	०७	०९	०९
२५	०२	४२	४८	३९	३५	३१	३१
०८	३५	०८	३९	४५	३४	३४	३४
६०	४३	०	१४	५७	०६	०३	०३
५४	४८	०७	०८	०७	५१	११	११



सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
१०	११	०९	०९	१०	११	०७	०१
०२	१७	२०	२१	०६	०८	०९	०९
०३	२८	०८	१३	१४	१५	१२	१२
३९	२४	४१	१८	५०	२३	२९	२९
६०	४३	०	१४	७५	०६	०३	०३
४२	२७	००	१२	०७	५१	११	११


वा ८।३१।१४।३९चंद्रेदि १३।३५
मिश्र ४३।३५ कु १५

दि.मा	ति.	वा.	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	ज़ि	द	फ	फा
२७।१४	०१	म	३५।०१	म	२५।५६	गे	४०।५४	१३	२६	१५	०४
२७।१८	०२	बु	३२।२५	पू	२४।४९	सु	३५।५४	१४	२७	१६	०५
२७।२२	०३	बृ	३०।५७	उ	२४।४७	धृ	३१।४९	१५	२८	१७	०६
२७।२६	०४	शु	३०।४१	ह	२५।५७	शू	२८।४१	१६	२९	१८	०७
२७।३०	०५	श	३१।४६	चि	२८।२५	गं	२६।२४	१७	०१	१९	०८
२७।३५	०६	र	३४।१०	स्वा	३२।०८	वृ	२५।३०	१८	०२	२०	०९
२७।४०	०७	चं	३७।४०	वि	३६।५५	ध्रु	२५।२७	१९	०३	२१	१०
२७।४५	०८	मं	४२।०९	अनु	४२।४०	व्या	२५।५०	२०	०४	२२	११
२७।५०	०९	बु	४७।१७	ज्ये	४९।०१	ह	२६।०७	२१	०५	२३	१२
२७।५५	१०	बृ	५२।४१	मू	५५।३७	व	२८।२०	२२	०६	२४	१३
२८।००	११	शु	५७।५६	पू	६०।००	सि	२९।४४	२३	०७	२५	१४
२८।०५	१२	श	६०।००	पू	०२।००	व्या	३०।[illegible]	२४	०८	२६	१५
२८।१०	१२	र	०२।३४	अ	०७।४७	व	३१।२२	२५	०९	२७	१६
२८।१५	१३	च	०६।१९	श्र	१२।४४	प	३१।०५	२६	१०	२८	१७
२८।२०	१४	मं	०८।५४	ध	१६।३६	शि	२९।५९	२७	११	०१	१८
२८।२५	३०	बु	१०।१९	श	१९।१४	सि	२७।५१	२८	१२	०२	१९

फाल्गुण वदि सम्वत १९९४

धनि. ४ रवि: ३१।३० शता १शुक: ०३।४१:
धनि. १ ज्ञ:३२।५४ कन्येन्दु २९।४८
भ. १।४१उ ३०।५७ या पूर्वदीय गुरु: १८।५७
शता१रवि: ४९।३१रेव २भौम१०।२४ धनि २ज्ञ:२५।३१†
ता. मा.हूत१४ ३० तुलेन्दु:५७११ शता२शुक:४२।४३गणेश४
भ.३४।१०उ.धनि.३कुम्भेज्ञ: १६।०२ शता ३शुक:२१।४६
भ.०५।५५यावृश्चिकेन्दु:२।४४ †सीताजन्म८
शता २रवि: ०७ ३० रेव ३भौम:४४।२२धनि.४ज्ञ:०३।३५†
शता१ज्ञ; ५५।२८धनि१गुरु ५२ २४ शता३ शुक ०० ४८*
भ. १९४५ उ.५२।४१ यां *धनुषीन्दु:४९।०१
शता ३रवि; [illegible]।१५शता २ज्ञ:[illegible]१पूभा१शुक:४०।२५ :
विजया ११
मकरेन्द:१८।२६
रेव.४भौम:२०।०४शता३ज्ञ३८।३४ †०४कुम्भेन्दु:४४।४०
भ-०३।१९उ.३७।३६याशता४रवि:४६।२१पूभा२शुक०२।†
शता ४ज्ञ: ३०।०७ उभा३शनि: ४७।१४मार्च ३१
पूभा ०शुक:५९।४२ *शिवरात्रि १४महानदीदेविकास्नानं

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
१०	११	१०	०९	१०	११	०७	०१
१०	२३	०४	२३	१६	०९	०८	०७
३५	१९	३४	०४	१८	११	४७	४७
३८	३८	५३	५३	४८	००	०३	०३
६०	४३	०	१३	७५	०६	०३	०३
२८	२७	१४	१८	०७	५१	११	११



सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
१०	११	१०	०९	१०	११	०७	०१
१८	[illegible]	१८	२४	६	१०	०८	०८
३८	०८	५२	५६	२०	०६	२१	२१
३८	२७	०४	०६	३५	४४	३८	३८
६०	४३	०	१३	७५	०६	०३	०३
१८	१३	५०	१८	०७	५१	११	११

बा८३१।१४।५५बुधेदि१४।१२
मिश्र ४४।१२ कु ३०

मा.		ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	या	घ.	प.	जि.	द	फ.	म
६	१८	०१	मं	३०	४८	ध	५७	१०	व्या	१६	०९	२१	१२	०१	२०
६	२२	०२	बु	३२	२०	श	५९	२९	व	१४	४३	३०	१३	०२	२१
६	२६	०३	बृ	३२	२८	पू	६०	००	प	१२	१२	०१	१४	०३	२२
६	३०	०४	शु	३१	२५	पू	००	३०	शि	०८	४२	०२	१५	०४	२३
६	३४	०५	श	२९	०६	उ	००	२०	सि	०४	१४	०३	१६	०५	२४
६	३८	०६	र	२५	४७	अ	५६	५८	शु	५२	४९	०४	१७	०६	२५
६	४२	०७	चं	२१	३४	भ	५४	००	शु	४६	०३	०५	१८	०७	२६
२६	४६	०८	मं	१६	३९	कृ	१०	२१	ब्र	३८	४८	०६	१९	०८	२७
२६	५०	०९	बु	११	१३	रो	४६	३२	ऐं	३१	१०	०७	२०	०९	२८
२६	५४	१०	बृ	०५	२४	मृ	४२	२२	वै	२३	२१	०८	२१	१०	२९
००	००	११	बृ	५९	३२	००	अवम		००	००	००	००	००	००	००
२६	५८	१२	शु	५३	४०	प्रा	३८	१४	वी	१५	२८	०९	२२	११	३०
२७	०२	१३	श	४८	०६	पु	३४	२१	प्री	०७	४१	१०	२३	१२	०१
२७	०६	१४	र	४३	०२	पू	३०	५१	आ	००	१५	११	२४	१३	०२
२७	१०	१५	चं	३८	३७	श्ले	२७	५८	सौ	४६	४१	१२	२५	१४	०३

दि.	मा	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जि	द	फ	का
२७	१४	०१	म	३५	०१	म	२५	५६	शो	४०	५४	१३	२६	१५	०४
२७	१८	०२	बु	३२	२५	पू	२४	४९	सु	३५	५४	१४	२७	१६	०५
२७	२२	०३	बृ	३०	५७	उ	२४	४७	धृ	३१	४९	१५	२८	१७	०६
२७	२६	०४	शु	३०	४१	ह	२५	५७	शू	२८	४१	१६	२९	१८	०७
२७	३०	०५	श	३१	४६	चि	२८	२५	ग	२६	२४	१७	०१	१९	०८
२७	३५	०६	र	३४	१०	स्वा	३२	०८	वृ	२५	३०	१८	०२	२०	०९
२७	४०	०७	चं	३७	४०	वि	३६	५५	ध्रु	२५	२७	१९	०३	२१	१०
२७	४५	०८	मं	४२	०९	अनु	४२	४०	व्या	२५	५०	२०	०४	२२	११
२७	५०	०९	बु	४७	१७	ज्ये	४९	०१	ह	२६	५७	२१	०५	२३	१२
२७	५५	१०	बृ	५२	४१	मू	५५	३७	व	२८	२०	२२	०६	२४	१३
२८	००	११	शु	५७	५६	पू	६०	००	सि	२९	४४	२३	०७	२५	१४
२८	०५	१२	श	६०	००	पू	०२	००	व्या	३०	[illegible]	२४	०८	२६	१५
२८	१०	१२	र	०२	३४	उ	०७	४७	व	३१	२२	२५	०९	२७	१६
२८	१५	१३	च	०६	१९	श्र	१२	४४	प	३१	०५	२६	१०	२८	१७
२८	२०	१४	मं	०८	५४	ध	१६	३६	शि	२९	५९	२७	११	०१	१८
२८	२५	३०	बृ	१०	१९	श	१९	१४	सि	२७	५१	२८	१२	०२	१९


रे. ५९।०४सा५८।५३सौ.५३।१०माघ शुदिः सं० १९९४

ध्रव ४शुक्र:४८।४० कुम्भेदु: २५।२३ फर्वरी २८
श्रवण ४रवि, २२।४६उषा.२ मकरेज्ञ:५०।२७ चन्द्रदर्शनम
मीनेन्दु:४५:१५ *५५।२७धनि१शुक:२८।२४तिल४वैकुंठ४
भ,१।५६उ,३१।२५या.उभा३ भौम: ३६।१८उषा। ३ज्ञ.*
धनि: १रवि: ।४०।१५ मेषेन्दु:५९।०४ वसत५ श्री
पूर्वास्तंज्ञ:३६।१० उषा ४ज्ञ:५५।२२
भ.२१।३४उ.४९।०६या धनि:२शुक:०७।३८अचला ७रथ७
उनि. २रवि:५६।२६ श्रव.१ज्ञ:५४।०२वृषेन्दु:०८।०७भीष्म८
उभा४भौम.०७।१७श्रव४गुरु:३१।३७धनि.३कुम्भेशुक.४८।३२
भ. ३२।२८ उ५९।३२ या श्रव२ज्ञ५०।४८मिथुनेन्दु:१४।२७
×४४।२० धनि. ४शुक २५३६कर्कन्दु:२०।२०
जया. ११ वैष्णवानाम्११व्रतम्
धनि. ३संकुभेर्कः:१४।२७पु ४५पुरायसाययारतश्रव ३ज्ञ:×
भ. ४३।०२उ. रेव.१भौम. ३६।४५ ..१५माघस्न नसमाप्ति:
भ.१०।४९याश्रव.४ज्ञ:३८।३७सिंहेंदु:२७।५८ सत्यव्रतम ...

फाल्गुण वादि सम्वत १९९४

धनि. ४ रविः ३१।३० शता १शुक: ०३।४१:
धनि. १ ज्ञ:३२।५४ कन्येन्दु २९।४८
भ. १।४१उ ३०।५७ या पूर्वदीय गुरु: १८।५७
शता१रवि: ४९।३१रेव २भौम१०।२४ धनि २ज्ञ:२५।३१†
ता. मा.हूत१४।३० तुलेन्दु:५७११ शता२शुक:४२।४३गणेश४
भ.३४।१०उ.धनि.३कुम्भेज्ञ: १६।०२ शता ३शुक:२१।४६
भ.०५।५५यावृश्चिकेन्द:२।४४ †सीताजन्म८
शता २रवि: ०७ ३० रेव ३भौम:४४।२२धनि.४ज्ञ:०३।३५†
शता१ज्ञ; ५५।२८धनि१गुरु ५२ २४ शता३ शुक ०० ४८*
भ. १९४५ उ.५२।४१ यां *धनुषेन्दु:४९।०१
शता ३रवि; २।।१५शता २ज्ञ:३७।०१पूभा१शुक:४०।२५ :
विजया ११
मकरेन्द:१८।२६
रेव.४भौम:२०।०४शता३ज्ञ३८।३४ †०४कुम्भेन्दु:४४।४०
भ-०३।१९उ.३७।३६याशता४रवि: ४६।२१पूभा२शुक०२।†
शता ४ज्ञ: ३०।०७ उभा३शनि: ४७।१४मार्च ३१
पूभा ०शुक:५९।४२ *शिवरात्रि १४महानदीदेविकास्नानं


सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०९	११	०९	०९	०९	११	०७	०१
२६	१३	०९	१९	२८	०७	०९	०९
२५	०२	४२	४८	३९	३५	३१	३१
०८	३५	०८	३९	४५	३४	३४	३४
६०	४३	[illegible]	१४	५७	०६	०३	०३
५४	४८	०७	०८	०७	५१	११	११



वा ८।३१।१४।३९चंद्रेदि १३।३५
मिश्र ४३।३५ कुं १५

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
१०	११	०९	०९	१०	११	०७	०१
०२	१७	२०	२१	०६	०८	०९	०९
०३	२८	०८	१३	१४	१५	१२	१२
३९	२४	४१	१८	५०	२३	२९	२९
६०	४३	[illegible]	१४	७५	०६	०३	०३
४२	२७	००	१२	०७	५१	११	११

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
१०	११	१०	०९	१०	११	०७	०१
१०	२३	०४	२३	१६	०९	०८	०७
३५	१९	३४	०४	१८	११	४७	४७
३८	३८	५३	५३	४८	००	०३	०३
६०	४३	[illegible]	१३	७५	०६	०३	०३
२८	२७	१४	१८	०७	५१	११	११



सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
१०	११	१०	०९	१०	११	०७	०१
१८	[illegible]	१८	२४	६	१०	०८	०८
३८	०१	५२	५६	२०	०६	२१	२१
३८	२७	०४	०६	३५	४४	३८	३८
६०	४३	[illegible]	१३	७५	०६	०३	०३
१८	१३	५०	१८	०७	५१	११	११

वा८३१।१४।५५वुर्येदि१४।१२
मिश्र ४४।१२ कुं ३०


आ. ५३।१९ वै ५६।०७धृ५८।१७ फाल्गुनशुद्ध सं० १९९४

दि	मा.	ति	वा	घ.	प	न	घ.	प	यो	घ.	प	ज	हू	मा	का
२८	३०	१	बृ	१०	१९	पू	२०	३२	सा	२४	४०	२९	१३	०३	२०
२८	३५	२	शु	०९	०५	उ	२०	३९	शु	२०	३३	०१	१४	०४	२१
२८	४०	३	श	०६	३८	रे	१९	३६	शु	१५	३२	०२	१५	०५	२२
२८	४५	४	र	०३	११	अ	१७	४१	ब्र	०९	४२	०३	१६	०६	२३
००	००	५	र	५८	५२	००	अवम्		००	००	००	००	००	००	००
२८	५०	६	च	५३	५२	भ	१४	५१	ऐ	०३	१३	०४	१७	०७	२४
२८	५५	७	म	४८	१८	कृ	११	५५	वि	४८	४८	०५	१८	०८	२५
२९	००	८	बु	४२	२६	रो	०७	३४	[illegible]	४०	०७	०६	१९	०९	२६
२९	०५	०९	बृ	३६	२९	मृ	०३	२८	आ	३३	०९	०७	२०	१०	२७
२९	१०	१०	शु	३०	३५	पु	५५	१९	सौ	२५	२९	०८	२१	११	२८
२९	१५	११	श	२४	५९	पु	११	४५	शो	१७	०८	०९	२२	१२	२९
२९	२०	१२	र	१९	५२	श्ले	४८	४४	अ	१०	४३	१०	२३	१३	३०
२९	२५	१३	च	१५	२७	म	४६	३३	सु	०८	१३	११	२४	१४	०१
२९	३०	१४	म	११	५१	पू	४५	१६	धृ	०३	०८	१२	२५	१५	०२
२९	३५	१५	बु	०९	१५	उ	४४	५३	शू	४८	४९	१३	२६	१६	०३

अश्वि. १ मेष भौम: ५४।४५ पूभा १ ज्ञ: २१।३९ मीनेन्दु*
पूभा १ रवि: ०४।२० दहे शुक्र ०५।१३ चन्द्रदर्शनम् २
भ. ३४।१५ उ. पूभा. २ज्ञ: २२।३२ पूभ. ४मीने शुक्र: ३९।४९*
भ. २३।११ या. *मेषेदु: १९।३६ †१शुक्र: १९।५३
†भना१ज्ञ: ४१।४२ धनि. २गुरु: ०९।२५पश्चिमोदयशुक्र: ५३।११
पूभा २रवि: २३।५७ पूभा ३ ज्ञ: ०१।३५ वृषेन्द २८।५९
भ. ४८।३ उअश्वि. २भौम: ३१।०७पूभा ४मीनेज्ञ: ३२।२८उभा. †
भ. ५।२२या-मिथुनेन्दु: ३५।३९होलाष्टकप्र÷५८सावाटिल।१३
पूभा ३रवि: ४८।५०पश्चिमोदयज्ञ ४४।१२÷आमला ११
भ. ५७।४७ उ उभा २शुक्र: ००।०१ कर्केन्दु: ४१।१९
भ. २४।१९या उभा २ज्ञ: ४२।४८पश्चिमास्तं शनि, ०९।५० ÷
अश्वि. ३भौम: ०८।३४ उभा. ३शुक्र: ४०।३६ सिंहेन्दु: ४८।३४
पूभा. ४नीऽक्र।४।३४मु. ३०पुण्य२०।३६या. उभा ३ज्ञ: ३४
भ. ११।५१ उ ४०।३३या. मत्स्यजयन्ती १५होलिकादहनम् व. ४०उप
उभा ४ज्ञ: ४७।३९ उभा ४ शुक्र: २१।१७ कन्येन्दु: ००।१०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	००	११	०९	११	११	०७	०१
२५	०४	०१	२६	०५	११	०७	०७
३९	१३	२९	३४	०६	०३	५९	५९
४०	०४	३९	२८	१३	११	२२	२२
५९	४	०	१३	०४	०७	०३	०३
५९	०१	२३	१८	३३	४८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	००	११	०९	११	११	०७	०१
०२	०९	१३	२८	१३	११	०७	०७
३८	१५	१५	०७	४९	५५	३७	३७
५६	५७	२८	२१	१४	४८	०७	०७
५९	४३	९८	१३	०४	०७	०३	०३
४१	१०	५५	१८	३३	४८	११	११



बा, ८।३१।१५।१०दि १४।४
मिश्र ४४।४७ कु १५


चैत्र वदि सं० १९९४

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प.	ज	सौ	म	चं
२९	४०	०१	बृ	०७	४९	ह	४५	४८	वृ	४५	२८	१४	२७	१३	०४
२९	४५	०२	शु	०७	३६	चि	४७	५९	ध्रु	४३	०८	१५	२८	१४	०५
२९	५०	०३	श	०८	४२	स्वा	११	२७	व्या	४१	५२	१६	२९	१५	०६
२९	५५	०४	र	११	०३	वि	१६	०२	ह	४१	२५	१७	३०	२०	०७
३०	००	०५	च	१४	३३	ऽनु	१०	००	व	४१	११	१८	३१	२१	०८
३०	०५	०६	म	१९	००	ऽनु	०१	३५	सि	४२	५४	१९	०१	२२	०९
३०	१०	०७	बु	२४	०३	ज्ये	०७	४८	व्या	४४	२०	२०	०२	२३	१०
३०	१५	०८	बृ	२९	२२	मू	१४	२५	व	४५	५०	२१	०३	२४	११
३०	२०	०९	शु	३४	३१	पू	२०	५३	प	४७	०६	२२	०४	२५	१२
३०	२५	१०	श	३९	०१	उ	२६	५०	शि	४७	११	२३	०५	२६	१३
३०	३०	११	र	४२	३७	श्र	३२	००	सि	४८	००	२४	०६	२७	१४
३०	३५	१२	च	४५	०५	ध	३६	०५	सा	४७	०८	२५	०७	२८	१५
३०	४०	१३	म	४६	१९	श	३८	५८	शु	४५	२०	२६	०८	२९	१६
३०	४५	१४	बु	४६	१३	पू	४०	३६	शु	४२	३२	२७	०९	३०	१७
३०	५०	३०	श	४४	५३	उ	४२	०१	ब	३८	४४	२८	१०	३०	[illegible]

उभा १रवि: ३७।३९भाश्व. ४ज्ञभौम: ५६।०१होला१भ्रातृ ×
भ. ३८।०९ उ. रेव१ज्ञ: ५८।१९तुलेन्दु: १६।१३ ×सुमप्र शनन
भ ०८।४२ या- रेव. १शुक्र: ०२।०९
उभा २ रवि. ४१।५५वृश्चिक केन्दु: ३९।५४
ता. मा. हृपल०१।००रेव. २ज्ञ: ०७।५०रेव. २ शुक्र: ४३।०२
म १९।०० उ. ५१।३१ या. भर. १ भौम: ३८।२७
रेव. ३ ज्ञ. २७।१० धनुर्षीन्दु: ०७।४८ सिलाठो ७
उभा ३ रवि: ०६।५४ रेव. ३ शुक्र ३३ ५५
रे४ज्ञ: ४७।२६धनि४।३कुम्भेगुरु २२।०२ मकरेन्दु: ३७ २२
भ. ६।४५उ. ३९ ०१यो. × उभा ४शनि २४।२९पापमोचनी१९
उभा४रवि: २९।५७भर २भौम. ०६।०६रेव ४शुक्र: ०५।२९ ×
अश्वि १ मेषेज्ञ: १२।५१ कुम्भेन्दु: ०४.०२
भ. ४६।१९ उ अश्वि. १मेषेशुक्र: ४६।४७ वारुणीयोग: १३
भ. १६।१५या. रेव. १रवि ५२।२५मीनेन्दु २४।१२चैत्र१४

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	००	११	०९	११	११	०७	०१
१०	१४	२५	२९	२३	१२	०७	०७
३५	४९	१४	५१	४६	५९	११	११
५४	५४	११	४९	२१	१७	४१	४१
१९	४२	८२	१३	०४	०७	०३	०३
२८	३५	३७	१८	३३	४८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	००	००	१०	००	११	०७	०१
१५	१९	०३	०१	०२	१३	०६	०६
३१	५८	३४	१९	२६	५४	४३	४९
१८	१३	३०	५४	४८	४२	२६	२६
१९	४२	५७	१२	०४	०७	०३	०३
२२	३५	०२	२८	३३	४८	११	११



बा, ८।३१।१५.२४ दि १५।२
मिश्र ४५।२५ कु ३०

* शाकः १८६० * वर्षफल–सम्वत १९९५ * सन् ईस्वी १९३८ *

श्री विक्रमादित्य के राज्यकाल से १९९५ वर्ष व्यतीत हुए हैं श्र. शालिवाहन के शकारम्भ काल से १८६० वर्ष हो चुके हैं सन् फसली १३४३ सन हिजरी १३५७ और सन् ईस्वी काल से १९३८ वर्ष हो चुके हैं इस वर्ष में संहिता शास्त्र के मत से वर्ष का स्वामी शुक्र हुआ है, उसका फल ऐसा है। यदि वर्ष का राजा शुक्र हो तो नदियां तालाब बावली और कुए जल से परिपूर्ण हो जाते हैं। अनाज बहुत पैदा होंगे और वृक्षों को फल ज्यादा लगेंगे, और गौएँ अधिक दूध देंगी और लोक सुखी होंगे।१। वर्ष में मन्त्रि पद बुध ने लिया है उसका फल ऐसा है–यदि बुध मन्त्रि हो तो कमल, गुड़, शकर, खांड वगैरा गोधूम और दुग्धादि पदार्थ अधिक मात्रा में तथा वर्ष में वर्षा बहुत हो और मूंग, मोठ, बाजरा इनकी फसलें अच्छी हों और राजाओं के खजाने धन से भरे रहें।२। सेना का स्वामी मंगल है सो इसका फल ऐसा है–यदि सेना का मालिक मंगल हो तो राजाओं में परस्पर युद्ध हो प्रजा में रोग भय और खेतियों का नाश करने वाला होता है।३। खेतियों का स्वामी शनि है सो इसका फल ऐसा है–यदि खेतियों का मालिक शनि हो तो प्रजा में अग्नि का भय, रोग का भय, चौर का भय राजाओं के धन का खर्च अधिक रहेगा और खेतियों का नाश हो तथा वर्षा बहुत कम रहेगी।४। अनाज का मालिक गुरु है सो इसका फल ऐसा है–जिस वर्ष में अनाज का मालिक गुरु हो उसमें अनाज का भाव सस्ता रहता है, बादल वर्षा अच्छी करते हैं प्रजा में मङ्गल कर्म और ब्राह्मण लोग यज्ञ वगैरा के कामों में लगे रहते हैं और गौएं बहुत दूध देने वाली होती हैं।५। बादलों का स्वामी मंगल है सो इसका फल ऐसा है–यदि मङ्गल मेघों का स्वामी हो तो वायु बड़े प्रचण्ड वेग से चलेगी प्रजा में अग्नि का प्रकोप अधिक रहेगा प्रजा में किसी रोग की उत्पत्ति हो, अन्न आदिक पदार्थ तेजी में रहेंगे, प्रजा कष्ट से पीड़ित रहेगी।६। रसों के स्वामी चन्द्रमां का फल–यदि रसों का स्वामी चन्द्रमा हो तो दूध, घी आदि पदार्थों का भाव सस्ता रहेगा, ब्राह्मण लोग धर्म कर्म में लगे रहेंगे, अनाज की उत्पत्ति अधिक रहेगी।७। नीरस पदार्थों के स्वामी का फल–यदि नीरस का मालिक शनि हो तो तिल, माष, अलसी, कुलथ, तोरिया, लोहा वगैरा कृष्ण वर्ण के पदार्थ सस्ते भाव पर रहें।८। धन के स्वामी शुक्र का फल–यदि धन का मालिक शुक्र हो तो राजा लोग प्रजा का पालन करने में तत्पर रहते हैं, खरीदोफरोख्त समान भाव पर रहता है। प्रजा में धन की वृद्धि और सुख रहता है।९। फलों के स्वामी मङ्गल का फल–यदि फलों का स्वामी मङ्गल हो तो फल और फूल बहुत होंगे, प्रजा रोग भय से पीड़ित न होगी किन्तु राजा लोग परस्पर युद्ध करने में तत्पर रहेंगे।१०।

प्रभवादि ६० सम्वत्सरों के मध्य में और विष्णु विंशति में विकृति नाम २४वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है इसी प्रकार विष्णु विंशति के मध्य खर नाम सम्वत्सर के मेषादि से पूर्व भुक्त मासादि १।१०।३०।४६ भोग्य मासादि १०।१९।१९।१७ ऐसे स्पष्ट सूर्य के समय अर्थात् सं० १९९४ शुक्ल प्रतिपदा गुरु बार कुम्भार्कात् २० सूर्योदय से ३४ घटी २६ पल पर कन्या लग्न में खर नाम २५वां सम्वत्सर प्रवेश हुआ इसका फल–प्रजा रोग और शोक से व्याकुल रहे और टिड्डीदल या उल्कापात वगैरा का भय हो, प्रजा में अकाल पड़े।

॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राशयः	मे	वृ.	मि.	क.	सिंह	कं.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.
लाभः	११	०५	११	०५	०८	११	०५	११	०८	०२	०२	०८
व्ययः	०५	१४	११	०८	०५	११	१४	०५	११	१४	१४	११
पु. घा	०१	०५	०९	०२	०६	१०	०३	०७	०४	०८	११	१२
स्त्रि घा	०१	०८	०७	०९	०६	०३	०४	०२	०२	११	०५	१२

वर्ष लग्नम्

मेष प्रवेश लग्नम्

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	सू	ह	अ	मि
२१	००	१	शु	४२	२०	रे	४०	१२	पू	३४	००	२६	११	१	१६
२१	२५	२	श	[illegible]	४२	अ	३२	२०	[illegible]	२८	२५	२०	१२	२	२०
२१	१०	३	[illegible]	२४	२०	भ	५५	००	वि	२२	१६	०१	१२	३	२१
२१	१५	४	च	२८	२२	कृ	२१	३०	प्री	१५	००	०२	१४	४	२२
२१	२०	५	म	२३	२२	रो	२५	२६	आ	०५	५६	०	१५	५	२३
२१	२५	६	[illegible]	१०	२२	मृ	१०	०१	सौ	५१	०३	०४	१५	६	२४
२१	३०	७	बु	११	२६	आ	२०	१०	अ	४४	०४	०५	७	७	२५
२१	३५	८	गु	०४	२८	पु	११	२०	सु	३६	२०	०६	१८	८	२६
००	००	९	[illegible]	५६	५६	००	००	००	००	००	००	००	००	००	००
२१	४०	१०	शु	५४	४८	पु	२२	४६	धृ	२६	१८	०७	१६	९	२७
२१	४५	११	[illegible]	५०	१८	श्ले	०६	२६	शू	११	३५	०८	२०	१०	२८
२१	५०	१२	[illegible]	४६	४२	म	०७	१६	ग	१६	२१	०६	२१	११	२९
२१	५५	१३	[illegible]	४२	००	पू	०५	४२	वृ	११	११	१०	२२	१२	३०
२२	००	१४	[illegible]	४२	३०	उ	०५	११	ध्रु	०६	२६	११	२२	१३	०१
२२	०५	१५	[illegible]	४२	१४	ह	०५	५१	व्या	०३	०६	१२	२४	१४	०२

नो ५६।२० चैत्र शुदि: सं. १९९५

नवरात्रारम्भ: १ वत्सरारम्भ: १पचाङ्गश्रवणम् मेषेन्दु: ४० १४
चन्द्र दर्शनम् २ [अप्रैल १०
[illegible]२ बु: कृति२केतु: ४३।१२ गुणगौरीव्रतम् ३स्वपत्रशु: २६
म १४०७५२६।२३या [मत्स्यजय·ती३वृषेन्दु:५०।०
म२४ [illegible] पंचमी५ ह दि:मिथुनेंदु:५६।४२
अ२२४ शुक्र: २२।११ स्वद ६
म ११ ३४।३०।३५४।
म[illegible]तिः८ अशोककालिका प्राशनम् दुर्गाष्टमी६ कर्केन्दु:
* २८।२०श्रा[illegible]४ गुरु: [२।२०
म२१शुक्र:३४,०६ *।८।६कामद।११व्रतलक्ष्मीपांदोलोत्सव:+
म२२।२२३५०।१७या।कृति:१भौम:१४ १८अश्वत्थकाशः*
दमनोत्सव:१२
*पर्वकुम्भहरिद्वार
अनंग१३ कन्येंदु: २०।३३ +सिंहेन्दु: ६।३६
म४२।२०३ ८२८१समेषेऽर्क:२७।४६मु३०पुण्य११।४६उमहा*
म२२।२२ वापश्चिमास्तश: २।०६सत्यव्रतम्१५हनुज्जयन्ति
[१५ तुलेन्दु: ३६।४८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	००	००	१०	००	११	०७	०१
२५	२५	०८	०२	१२	१४	०६	०६
०३	२७	५२	५६	१६	५६	२३	२३
४६	०८	२६	२३	५२	२८	१४	५४
५८	४२	२२	११	७४	०७	०३	०३
५७	२५	२०	३०	३३	४८	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	००	००	०१	००	११	०७	०१
०१	२६	०८	०४	१६	१५	०६	०६
१२	५०	३६	०५	४२	४४	०४	०४
२५	०६	३२	१०	१८	००	४६	४६
५८	४२	१८	११	७	०७	०३	०३
४४	२२	५७	३७	५६	४८	११	११

चा. ८।३१।१४।३८गुरौदि२६। मिश्र४६।०२ कु १५

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	स	ह	अ.	मि
२२	१०	०१	शु	४३	२७	चि	०७	४६	ह	००	२६	१२	२५	१५	०३
२२	१५	०२	श	४५	२७	स्वा	१०	५७	सि	५८	३७	१४	२६	१६	०४
२२	२०	०३	र	४६	०१	वि	१५	१६	व्य	५८	५६	१५	२७	१७	०५
२२	२५	०४	च	५३	२२	अनु	२०	२६	व	५६	५०	१६	२८	१८	०६
२२	२६	०५	मं	४८	२३	ज्ये	२६	४५	प	६०	००	१७	२६	१६	०७
२२	३२	०६	बु	६०	००	मू	३३	१६	प	१	२३	१८	३०	[illegible]	०८
२२	३८	०६	बृ	०२	३८	पू	३६	५१	सि	२	५८	१६	०१	११	०६
२२	४१	०७	शु	०८	४१	उ	४५	५८	सि	४	२४	२०	०२	२२	१०
२२	४५	०८	श	१२	०३	श्र	५१	२१	सा	५	२२	२१	०३	२३	११
२२	४६	०६	र	१३	०५	ध	५५	३८	शु	३	४५	२२	०४	२४	१२
२२	५३	१०	चं	१८	५८	श	५८	३६	शु	५	२२	२३	०५	२५	१३
२२	५७	११	म	२०	०८	पू	६०	००	ब्र	२	४५	२४	०६	२६	१४
२३	[illegible]	१२	बु	२६	५५	पू	००	४२	ऐ	१	१०	२५	००	२७	१५
२३	०५	१३	गु	२८	२७	उ	०१	२३	व	५३	२०	२६	०८	२८	१६
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]

अ२८।१५व२८।१५वै५७।५६ वैशाखवदि:सं०१९९५

कृति२वृषभौम:००।०१ वैशाख स्नानारम्भ: १
पूर्वे दयशनि: ५६।३० वृश्चिकेंदु: ५८।१२
म १७।१६३४६।०१या अश्वि२अस्त: ३०।३५
गणेश ४
कृति२भौम:४७।०७धनुर्वींदु: २६ ४५
कृति १ शुक्र: २५।५०ता.मा. सौ. ५८।४३
म३।२८३२६।६पार्व१ शनि:२४।४६मकरेन्दु: ५६।२२
अश्वि १ प्र श: २७ ५६
कृति २ वृषे शुक्र: ०६।२८
म ४७।४० उ कृति ४ भौम: २४।१४ कुम्भेन्दु: २३।२६
म १८५७ या कृति ३ शुक्र: ५३।१८
म२१रवि:०७।५०वरुथिनी ११ व्रतम मीनेन्दु: ४५।१५
रेव४ प मीने श: २६।१३
म १८।२७ उ ४७।०७ या

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	००	१०	०१	११	०७	०१
१०	०६	०२	०५	००	१६	०५	०५
०३	०६	२६	४०	४५	५५	३६	३६
१३	११	१०	४४	०५	०१	१३	१६
५८	४२	४०	१०	७२	०६	०३	०३
२२	२२	१८	३६	२०	५१	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	०१	१०	०१	११	०७	०१
१६	१०	२८	०६	०६	१७	०५	०५
५०	५६	३३	४७	१७	४३	१३	१३
३३	५०	१७	१७	५७	५६	५८	५८
५८	४२	०६	०८	०३	०६	०३	०३
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]


चा ८।३१।१५।५४शनौदि२६। मिश्र ४६।३६ कु ३०

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ	प	यो	घ.	प.	ल०	सो	म	व
३३	१६	१	र	०७	३७	कृ	५३	४१	सौ	३५	२३	२६	११	१	१९
३३	२०	२	सो	०[illegible]	२७	रो	[illegible]	[illegible]	शो	२८	१२	१	१२	२	२०
३३	२०	३	मं	५६	४४	००	००	००	००	००	००	००	००	००	००
३३	२४	४	बु	५०	४३	मृ	४५	४८	अ	२०	४३	२	१३	३	२१
३३	२७	५	बृ	४४	३७	आ	४१	४८	सु	१३	०३	३	१४	४	२२
३३	३१	६	शु	३८	२४	पु	३५	४४	धृ	०५	२०	४	१५	५	२३
३३	३५	७	श	३२	३०	पु	३३	५६	शू	५०	३१	५	१६	६	२४
३३	३९	८	आ	२७	३५	श्ले	३०	४०	वृ	४३	४४	६	१७	७	२५
३३	४३	९	र	२३	०१	म	२८	०४	ध्रु	३७	३२	७	१८	८	२६
३३	४७	१०	चं	१९	१७	पू	२६	१६	व्या	३१	०७	८	१९	९	२७
३३	५१	११	मं	१६	३२	उ	२५	२३	ह	२७	३२	९	२०	१०	२८
३३	५४	१२	बु	१४	५८	ह	२५	४७	व	२३	५१	१०	२१	११	२९
३३	५८	१३	बृ	१४	३६	चि	२७	२५	सि	२१	१३	११	२२	१२	३०
३४	०२	१४	शु	१५	३२	स्वा	३०	३२	व्य	१९	३५	१२	२३	१३	३१
३४	०६	१५	श	१७	४३	वि	३४	२२	व	१८	५४	१३	२४	१४	१

शु. ४७।४८ वैशाख शुदि: सम्वत् १९९५

रोह १ शुक्र: २०।५ ८ चन्द्रदर्शनम् २मह ३१वृषेन्दु: ११।०१
अक्षय्य ३ परशुराम जयता ३ खपुलाबल शुक २९

म२३।४८उ५०।५४यारेव४मागांक:४६।०३ मिथुनेन्दु:१७।५०
रोहि २ भौम: १६।३१
क.कैन्दु: ९३।३६
म ३२।५५उ रोहि ३ शुक्र: ४८।५५ गंगोत्पत्ति ७
म ०।१२ या मर ४ वि:२८।३६ सिंहन्दु: ३०।४०
८ शिव १ सोमे ज: २८।२९
म ४७।५५ उ रोहि ३ भौम: ०५।३२ कन्येन्दु: ४१।०४
म १६।३२ या कृति १ रवि:५५।५२ मोहिनी ११ व्रतम्
तुलेन्दु: ५६।४८ नृसिंह १४
मृगे१शुक्र:१९।१९याज्यास्तमगसत्य: २३।४४ भादवारावपात
म१५।१२उ४६।३६याशेहि४भौमा५७।५०सत्यव्रतपू:दउलज
कृतिरेखबुरेश्क:२४।५९बुध४पुमयंदा।५८उवृश्चिकेतु:२८।३१



वा.८।२१।१६।८शनौदि१७।३ मिश्र४७।३ कु १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	११	१०	०१	११	७	१
२३	१५	२६	०७	१७	[illegible]८	०४	०४
३६	४५	३६	४६	५[illegible]	३३	५१	५१
५०	३९	०३	१२	०६	४१	४३	४३
५७	४१	२[illegible]	८	७२	६	३	३
५०	२५	४०	०६	४३	५१	११	११

सू	मं.	बु	बृ.	शु	श	रा	के
१०	१	००	१०	१	११	७	१
००	२०	०५	०८	२६	१९	०४	०४
२१	३३	२१	४१	१८	२१	२९	२९
१७	४१	२६	३५	५८	३२	२८	२८
५७	४१	६८	०	७२	०६	३	३
३९	०५	०४	०३	४३	५१	११	११


दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	[illegible]स.	म.	ज्य
३४	१०	१	र	२२	०४	अनु	२६	४८	प	२६	०६	२४	२५	१५	२
३४	१४	२	चं	२५	२०	ज्ये	४५	४२	शि	२०	०६	१५	२६	१६	३
३४	१८	३	मं	३०	१४	मू	५२	१४	सि	२१	३२	१६	२७	१७	४
३४	२१	४	बु	३४	१२	पू	५८	४८	सा	२३	१४	१७	२८	१८	५
३४	२४	५	बृ	४०	२१	उ	६०	००	शु	२४	४८	१८	२९	१९	६
३४	२७	६	शु	४४	४२	उ	०५	०२	शु	२६	००	१९	३०	२०	७
३४	३०	७	स	४८	०८	श्र	१०	३२	ब्र	२२	२४	२०	३१	२१	८
३४	३३	८	र	५०	२७	ध	१५	०६	ऐं	२६	१९	२१	०१	२२	९
३४	३५	९	चं	५१	२३	श	१८	३४	वै	२५	१०	२२	०२	२३	१०
३४	३७	१०	म	५१	२०	पू	२०	४४	वि	२२	५८	२३	३	२४	११
३४	३९	११	बु	४९	५१	उ	२१	३९	प्री	१९	४७	२४	४	२५	१२
३४	४१	१२	बृ	४७	[illegible]	रे	२१	[illegible]	आ	१५	५५	२५	५	२६	१३
३४	४२	१३	शु	४३	३०	अ	२०	०१	सौ	१०	३२	२६	६	२७	१४
३४	४३	१४	श	३८	५४	भ	१७	४४	शो	०४	४०	२७	७	२८	१५
३४	४४	३०	र	३३	४३	कृ	१४	४४	अ	५१	१५	२८	८	२९	१६

ऽर्क ५८।१७ ज्येष्ठ वदि: सं० १९९५

मृग १ शुक्र: ०४।३०
म ५७।४५ उ धनुर्धेन्दु: ०५।४४
म ३०।१२ या मृगे ३ मिथुने शुक्र: ४९।२८ गणेश ४
मृगे १ भौम: ५२।१६
मकरेन्दु: १५।२०
म ४४।४० उ रेव २ शनि: ३३।५०
म १६।२४ या मह १ज: ५५।३२ कुम्भेन्दु: ४२।५०
ता. मा. शीता ४।५०
मृगे २ भौम: ४७।०० आर्द्रा १ शुक्र: १९।४३
म २१।२५उ५१।१८यारोहि१रवि:४९।५७ मीनेन्दु: ५।१२
मर ३ ज: ३३।१८ भद्रकाली ११
शता २ गुरु: ५६।०० मेषेन्दु: २१।२२
म ४३।३१ उ धर ४ ज: ३७।५३
म ११।२४ या मृगे३मिथुनेभौम: ८३।५८ वृषेन्दु: ३२।००
कृति १ ज: ४०।३७ वट सावित्री व्रतम् ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०१	००	१०	०१	११	[illegible]	०१
०८	२५	१५	०६	०५	२०	०४	०४
०१	५६	४६	३६	५८	१५	०४	०४
५३	२५	३८	०१	०[illegible]	१५	०२	०२
५७	४०	८८	०५	७२	०६	३	३
२४	४५	१६	२०	४२	५१	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	००	१०	०२	११	७	१
१४	००	२३	१०	२४	२०	०३	०३
४३	४२	५७	१३	२०	५८	४१	४१
१६	४६	१०	३४	५२	२६	४६	४३
५७	४०	०	०४	७१	०४	३	३
१५	२६	३९ २२	२४	२७	५४	११	११



वा.८।२१।१६।२३बौदि१७।२२ मिश्र४७। २२कु ३०

दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	खपु	जो	स	ज्ये
३४	४५	०१	चं	२३	५७	रो	११	०६	धृ	४३	५२	२६	०६	३०	२७
३४	४७	०२	मं	२१	५२	मृ	०७	०८	शू	३६	२१	०१	१०	३१	१८
३४	४६	०३	बु	१५	४१	आ	०२	५८	गं	२८	४०	०२	११	०१	१६
३४	५०	०४	बृ	०६	३५	पु	५५	०१	वृ	२१	१०	०२	१२	०२	२०
३४	५२	०५	शु	०३	४४	श्ले	५१	३६	ध्रु	१३	५५	०४	१३	०३	२१
३४	५२	०६	शु	५८	२५	००	००	००	००	००	००	००	००	००	००
३४	५३	०७	श	५३	४४	म	४८	४८	व्य	०७	०५	०५	१४	०४	२२
३४	५५	०८	र	४६	५२	पू	४६	५४	ह	००	४७	०६	१५	०५	२३
३४	५७	०९	चं	४७	०२	उ	४५	५३	सि	५०	२८	०७	१६	०६	२४
३४	५८	१०	मं	४५	२०	ह	४६	००	व्य	४६	३६	०८	१७	०७	२५
३५	००	११	बु	४४	५०	चि	४७	२०	व	४३	४३	०९	१८	०८	२६
३५	०१	१२	बृ	४५	४०	स्वा	४६	५८	प	४१	००	१०	१९	०९	२७
३५	०३	१३	शु	४७	४५	वि	५६	४७	शि	४१	०१	११	२०	१०	२८
३५	०४	१४	श	५०	५७	अनु	५८	४४	सि	४१	०३	१२	२१	११	२९
३५	०६	१५	र	५५	०८	ज्ये	६०	००	सा	४१	५२	१३	२२	१२	३०

पु५८।५३ व ५५।१३ ज्येष्ठ शुदिः सम्वत् १९९५

पश्चिमास्त भौमः२२।२१चन्द्रदर्शनम् २मिथुनेन्दुः३६।०८
कृति २ बृषेशः ३५।२८ खयुलसानी शुरु ३०रंभा व्रतम्
भ ४२।३७ उ हरियाली ३ जून ३० कर्केन्दुः ४४।५७
भ ६।३५ या मृगे ४ भौमः ४२।१० मेला जोड़
पूर्वास्तशः ५४ ११आर्द्रि १ शुक्रः ३१।२१सिंहेन्दुः५१।३६

भ ५३.४४ उ कृति ४ शः २१।४७
भ २१।४८ या विशाखा ४ राहुः कृति २ केतुः ३८।२१
रोहि १ शः ११।१५ कन्येन्दुः ०१।३६
मृगे१रविः ४६।४६आर्द्रा १भौमः४ ०१३२दशहरा१०गंगा१०
भ १५।४ उ ४४।४६ या निर्जला ११ तुलेन्दुः २६।४१
रोहि ३ शः ४७।३१ आर्द्रि ३ शुक्रः ०७।३७
वृश्चिकेन्दुः ३७।५१
भ ५।०५५ उ आर्द्रि ४ कर्के शुक्रः५७।०८
भ २३।०१ या आर्द्रा २ भौमः २८।१८ सत्यव्रतम्

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	१०	०२	११	०७	०१
२१	०५	०६	१०	२२	११	०३	०३
२३	२३	१५	४२	४२	३७	१९	१९
३८	३५	५०	१७	३८	२७	३१	३१
५७	४०	[illegible]	०२	०१	०५	०३	०३
१५	२६	२६	३९	२७	४५	११	११

४शु ३मं १२बुके १ ११श ५ ११बृ ६ ८राचं ७ ९ १०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	१०	०३	११	०७	०१
२८	१०	२२	१०	००	२२	०२	०२
०३	०६	१३	५८	५९	१२	५७	५७
०८	१४	०७	११	२९	४१	१६	१६
५७	४०	[illegible]	०१	७०	०४	०२	०२
०२	२६	२६	४३	४८	५७	११	११

वा,८।३१।१६।३७वौदि१७।३३
मिश्र४७।३३कुं१५

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	खपु	जौ	जू	ज्ये
३५	०८	०१	चं	५६	५६	ज्ये	०४	३१	शु	४३	१३	१४	२३	१३	३१
३५	१०	०२	मं	६०	००	मू	१०	५५	शू	४४	५१	१५	२४	१४	०१
३५	१२	०२	बु	०५	००	पू	१७	२८	ब्र	४६	२६	१६	२५	१५	०२
३५	१३	०३	बृ	०६	५४	उ	२३	४७	ऐं	४७	४५	१७	२६	१६	०३
३५	१५	०४	शु	१४	१४	श्र	२९	३०	वै	४८	२६	१८	२७	१७	०४
३५	१६	०५	श	१७	४२	ध	३४	१५	वि	४८	२०	१९	२८	१८	०५
३५	१८	०६	र	२०	०१	श	३७	४७	प्री	४७	२१	२०	२९	१९	०६
३५	१९	०७	चं	२१	०९	पू	४०	२३	आ	४५	१९	२१	३०	२०	०७
३५	२०	०८	मं	२०	५५	उ	४१	२९	सौ	४२	१७	२२	३१	२१	०८
३५	१८	०९	बु	१९	२९	रे	४१	२६	शो	३८	१६	२३	३२	२२	०९
३५	१७	१०	बृ	१६	५०	अ	४०	१५	ऽगं	३३	२१	२४	०१	२३	१०
३५	१५	११	शु	१३	११	भ	३८	१४	सु	२७	३९	२५	०२	२४	११
३५	१३	१२	श	०८	४०	कृ	३५	१८	धृ	२१	१७	२६	०३	२५	१२
३५	१२	१३	र	०३	२५	रो	३१	४८	शू	१४	२०	२७	०४	२६	१३
३५	१२	१४	र	५७	३६	००	अवम		००	००	००	००	००	००	००
३५	१०	३०	चं	५१	३४	मृ	२७	५०	गं	०७	०१	२८	०५	२७	१४

बृ ५६।२६ आषाढ़ वदिः सम्वत् १९९५

मृग १ शः २२।४७ धनुर्धरेन्दुः ०४.३२
मृगे २ स मिथुनेऽर्कः ५०।२६मु३० पुष्ये १ शुक्रः ४६।३१
पुष्य मध्य हु यात्र. भ ३७।२७ उ मकरेन्दुः ३४।०३
भ ०६।५४ या मृगे ३ मिथुने शः ५४।४६
आर्द्रा ३ भौमः ४२।४४
मृगे ४ रविः २०।२२ कुम्भेन्दुः १।५२
भ २०।०० उ ५०।३४ या
आर्द्रा १ शः २४।५५ मीनेन्दुः २४।४६
आर्द्रा १ रविः ५२।१४ शता २ वक्री गुरुः १८।४२
भ४८।०६उआर्द्रा४भौमः५७।११ता.मा सरतान२८।२०मेषेन्दुः
भ १६।४६ या [४१।२६
योगिनी ११ वृषेन्दुः ५२।३०
आर्द्रा २ रविः २३।०४
भ३।२६उ३०।३२याआश्ले१शुक्रः०५।३२मिथुनेन्दुः५६।४६

आर्द्रि १ भौमः ४३.४६ आर्द्रि १शः २८।२२ सोमावती ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०२	१०	०३	११	०७	०१
०६	१६	०६	११	११	२२	०२	०२
३५	०५	१६	०६	३७	५२	२८	२८
४०	०८	५४	२४	२६	१९	४०	४०
५६	४०	[illegible]	००	७०	४०	०३	०३
५४	२०	२७	०५	४८	००	११	११

४शु ३मं२बुबृचं १रा ५ २ ६ ७ ९ ८ १० ११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०२	१०	०३	११	०७	०१
१२	२०	२०	११	१८	[illegible]	०२	०२
१६	०२	३४	०३	३९	१४	०९	०९
५६	४२	५८	०४	१२	५१	३५	३५
५६	३९	[illegible]	००	७०	०३	०३	०३
५०	५०	४४	५९	०९	०५	११	११

वा.८।३१।२६।५१चंद्रे [illegible]
मिश्र४७।३५ कुं२०


दि	वा	त	गा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	र	त	जू	आ
३५	०६	०१	म	४५	२१	आ	२३	४३	वृ	५१	४७	२६	६	२८	१५
३५	०७	०२	बु	३६	०६	पु	१६	२३	ध्रु	४४	१४	३०	७	२६	१६
३५	०५	०३	बृ	३३	१७	पु	१५	२५	ह	३६	५५	१	८	३०	१७
३५	०३	०४	शु	२७	५२	श्ले	१२	०२	व	२६	४८	२	०९	१	१८
३५	०२	०५	शं	२२	०५	म	०६	०२	सि	२३	३६	३	१०	०२	१९
३५	००	०६	र	१९	०८	पू	०६	५८	व्य	१०	५३	४	११	३	२०
३४	५९	०७	चं	१६	१२	उ	०५	४३	व	१२	५८	५	१२	४	२१
३४	५८	०८	मं	१४	२०	ह	०५	३४	व	०८	५६	६	१३	०५	२२
३४	५६	०९	बु	१३	४२	चि	०६	२४	शि	०५	५३	७	१४	६	२३
३४	५४	१०	बृ	१४	२४	स्वा	०८	५४	सि	०३	५१	८	१५	७	२४
३४	५३	११	शु	१३	२२	वि	१२	२७	सा	०२	५२	९	१६	८	२५
३४	५१	१२	श	१९	२६	अनु	१७	१०	शु	०२	४२	१०	१७	९	२६
३४	४९	१३	र	२२	३५	ज्ये	२२	४६	शु	०३	२४	११	१८	१०	२७
३४	४७	१४	चं	२८	१९	मू	२९	०२	ब्र	०४	४१	१२	१९	११	२८
३४	४६	१५	म	३३	२१	पू	३५	३५	ऐं	०६	१०	१३	२०	१२	२९

आषाढ़ शुदि: सं० १९९५

आश्ले २ शुक्र; ५६।३६
रेव. ३शनि: १७।४८ चन्द्रदर्शनम् २ कर्केन्दु: ०५।३६:
जमादि उलावल शुरु २९ दिन
भ००।३४ उ२७।५१४। आदि२ज्ञ:६।० जुलाय२१ सिंहेन्दु:१२। २
आदि २ भौम: ४६।२४ आदि ४ कर्केज्ञ: ५४।४६
कन्येन्दु: २१।४०
भ १६।१४ उ४५।१७ या पुष्ये१ज्ञ:४३।४०
आदितौ १रवि: ५६।२० तुलेन्दु: ३६।०४
पुष्ये२ज्ञ;३८।०५ उपनयनम्,घ.१३उप. [सिंहे शुक्र:३३।०३
भ ४५।२२ उ पश्चिमोदयं ज्ञ: ०७।११ मघां १
भ १६।२२या देवशयनी ११ चातुर्मास्यव्रतारम्भ: [वृश्चिकेन्दु:
अदितौ २ रवि: २७।३० [५६।३४
धनुर्वेन्दु: २२।४७ [मकरेन्दु: ५२।१२ सत्यव्रतम्
भ २८।१७ उ [व्यासपूजनम् १५वायु परीक्षा
भ ००।४९ याआ।द४ककं मीन:२४।०९ आश्लेश्ज्ञ: २९।५४

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०३	१०	०३	११	०७	०१
१९	२५	०५	१०	२७	२६	०१	०१
५५	१९	१०	४६	५६	२८	४४	४४
४१	००	३९	२६	३८	१८	०९	०९
५६	४०	०३०	०२	०७	०२	०३	०३
५०	००	३८	४४	०९	०८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०३	१०	०४	११	०७	०१
२६	२९	१७	१०	०६	२३	०१	०१
२८	५५	०८	१९	००	५४	२१	२१
४३	०३	१२	१६	५३	०८	५४	५४
५६	४०	९८	०४	६८	०१	०३	०३
५४	००	४६	३२	११	११	११	११



वा,८।३१।१७।७भौमेदि.१७।२३
मि.७४।२३ कुं० १५


दि	आ	त	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प	ज	स	जु	श्रा
३४	४५	०१	बु	२८	१६	उ	४१	५८	वै	०७	५३	१४	२१	१३	३०
३४	४३	०२	बृ	४२	३६	ह	४७	५१	वि	०९	२०	१५	२२	१४	३१
३४	४२	०३	शु	४६	१०	चि	५२	५१	प्री	१०	१०	१६	२३	१५	३२
३४	४०	०४	श	४८	२१	श	५६	४२	आ	१०	१४	१७	२४	१६	१
३४	३९	०५	र	४९	४२	मू	५९	०६	सौ	०९	२	१८	२५	१७	२
३४	३७	०६	चं	४९	२५	उ	६०	००	गं	०७	२५	१९	२६	१८	३
३४	३५	०७	म	४८	१४	उ	००	५३	सु	०४	४३	२०	२७	१९	४
३४	३४	०८	बु	४५	३६	रे	०१	०४	धृ	००	५५	२१	२८	२०	५
३४	३३	०९	बृ	४२	०२	श्र	००	०७	शू	५०	३९	२२	२९	२१	६
३४	३०	१०	शु	३७	३५	ध	५५	३०	गं	४४	२३	२३	३०	२२	७
३४	२७	११	श	३२	२१	श	५२	०६	वृ	३७	३३	२४	३१	२३	८
३४	२८	१२	र	२६	२८	मू	४८	०२	ध्रु	३०	१८	२५	१	२४	९
३४	२०	१३	चं	०	२४	आ	४४	०७	व्या	२२	४५	२६	२	२५	१०
३४	२६	१४	म	१४	२२	पु	३९	४५	ह	१५	०२	२७	३	२६	११
३४	१६	३०	बु	०८	१४	पू	३५	४२	व	०७	२६	२८	४	२७	१२

५८।१५ घृ ५६।११ श्रावण वदि: सं० १९९५

मघां ३ शुक्र: २१।२६
आश्ले २ ज्ञ: ३६।२२
भ १४।२४ उ ४६।९ कुम्भेन्दु: २०।२२
अदि:४सं०कर्केऽर्क:२९।३सु१५पुण्यं१३।३उप .शतां१प्र.गुरु:
मीनेन्दु: ४३।४७ [४९।१९ गणेश ४
भ ४९।२४ उ पुष्ये १ भौम: ३।१६
भ १८।५४ या पुष्ये१ रवि:५९।४५ पू. फा१ शुक्र: ६।५०
मेषेन्द; ०१।०४
मघा १ सिंहेज्ञ: २२।२६
भ ६।४८ उ ३७।३५ या वृषेन्द: १२।३४
वा. मा! असद५३।५५ पुष्ये २ भौम: ११।३७कामदा ११
मघां २ज्ञ: ३।२१ मिथुनेन्द; २०।१०
भ २०।३४ उ ४७।२८ या
कर्केन्दु: २५।५८
पुष्ये ३ रवि: ०।३५ हरियाली ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०२	०१	१०	०४	११	०७	०१
०४	०५	२९	०९	१५	२४	००	००
०५	०७	११	३८	११	०५	५६	५६
०९	१९	१४	१९	२८	४०	२८	२८
५६	३९	८२	०५	६७	०१	०३	०३
५९	४१	३७	२८	५७	११	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०३	०४	१०	०४	११	०७	०१
१०	०९	०७	०८	२२	२४	००	००
४४	४०	२७	३५	०८	०८	३४	३४
१७	४४	३०	२५	४९	१५	१३	१३
५७	३९	५७	०६	६७	००	०३	०३
०५	४१	०२	२२	३९	१४	११	११



वा.८।३१।१७।२२बुधेदि१७।८
मिथ४७।६कुं ०३०

दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	क	अ	औ	आ
	०६	०१	बु	०२	१६	पु	३२	१२	स	००	०१	२६	०५	२८	११
३४	०६	०२	बु	५६	५१	००	क्षयम			००	००	००	००	००	००
३४	०५	०२	गु	५२	०१	म	२६	०५	व	४६	२५	०१	०६	२६	१४
३५	०५	०४	श	४८	०३	पू	१६	४७	द	४०	३२	०२	०७	३०	१५
३३	५५	०५	र	४५	०२	उ	२५	१६	शि	३५	२५	०३	०८	३१	१६
३३	५५	०६	चं	४३	०४	ह	२४	४८	सि	२१	०६	०४	०६	०१	१७
३३	५०	०७	मं	४२	२२	चि	२५	२२	सा	२७	५१	०५	१०	०२	१८
३३	४६	०८	बु	४२	५७	स्वा	२७	२२	शु	२५	३५	०६	११	०३	१६
३३	४२	०६	बृ	४४	५५	वि	३०	५०	शू	२४	२२	०७	१२	०४	२०
३३	३८	१०	शु	४७	५५	अनु	३५	१३	ब्र	२४	००	०८	१३	०५	२१
३३	३५	११	श	५१	५०	ज्ये	४०	४०	ऐं	२४	३०	०६	१४	०६	२२
३३	३१	१२	र	५६	३६	मू	०६	४६	वै	२५	३८	१०	१५	०७	२३
३३	२७	१३	च	६०	००	पू	५३	१६	वि	२७	०८	११	१६	०८	२४
३३	२३	१३	मं	०१	४४	उ	५६	४२	प्री	२८	४५	१२	१७	०६	२५
३३	१६	१४	बु	०६	४२	श्र	६०	००	आ	३०	१०	१३	१८	१०	२६
३३	१५	१५	बृ	११	०८	श्र	०५	४२	सौ	३१	०७	१४	१६	११	२७

अ५२५६ श्रावण शुदि सम्वत १९९५

पुष्ये २ भौम: २६।२६ सिंहेन्दु: ३८।१३ चन्द्रदर्शनम २

रेवत्यां २ वक्रीशनि: १७।६ मधुस्रवा ३ (जमादीउलसानी ३०)
म २०।२ उ ४८।०३ या उफा १ शुक्र: २५।१८ कन्येन्दु:
नाग ५ [४१।२३
अथस्त २१ तुलेन्दु: ५५।१० [शुक्र: ५३।२६
म ४३।२२ उ पुष्ये ४ भौम:, २५।२३ उफा २ कन्यायां
म १२।३६ या श्राश्ले १ रवि: २०।२५ मेला चिंतपुर्णी ८
वृश्चिकेन्दु: १५।०१
उफा ३ शुक्र: ५४।१३ पवित्रा ११ धनुषीन्दु: ४०।४-
म१६।२५ उ५१।५७ यांमघां४ वक्री गु:४१।४८ [नक्तिनारोपणम १२
श्राश्ले १ भौम: ३५।४४ चित्रा ३ तुलेराहु: क्रांति १ मेषेकेतु: २२।२
उफा ४ शुक्र: ३६।११
श्राश्ले २ रवि: ५६।१३ मकरेन्दु: ६।५२ रक्षाबन्धनम
म ६।४३ उ३८।५४ या पश्चिमास्तश्च: सत्यव्रतम १५ [उपाकर्म १५
हस्ते १ शुक्र: ५६।०६ १५ कुम्भेन्दु: ३८।१८ श्रुति

पु ५६।५२ या ५६।३६ भाद्रपद वदि: सम्बत् १९९५

श्राश्ले २ भौम: ४५।५७
म ४७।५३ उ श्राश्ले ४ रवि: १७।५४
म१८।२ या मघा २ प्रश:५६।४ नतिविप्रगुह: ३६।१२ कज्जली ३
हस्ते २ शुक्र: ३।२७ *गणेश४ बहुला४ मीनेन्दु: २।१५
मघा १ सिंहेऽर्क: ५६।०५ मु३० मेषेन्दु: २०।१५ चन्दन६ हल ६
पुष्यमंध्यान्हं याव्रत म१४।५४ उ४३।०६ या श्राश्ले ३ भौम: ५८:२७
हस्ते ३ शुक्र: ६।६ वृषेन्दु: २२।११ शीतला ७
मघां २ प्र.श: १।२ जन्म ८
म २६।३ उ ५६।१४ या गुग्गा ६ मिथुनेन्दु: ४०।६

हस्ते ४ शुक्र: १५।५६ अजा ११
मघां १ प्र श: ५०।५१ गोवत्सा १२ कर्केन्दु: ४६।१
म ३७।५२ उ श्राश्ले ४ भौम: १२।१३
म४।५६ या वा. मा. सुक्ला ६।१३ चित्रा १ शुक्र: २६।१ सिंहेन्दु:
कुशोत्पाटनी ३० भाद्री ३० [५२।५६

दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	क		अ	आ
३३	११	०१	शु	१४	४७	ध	११	५५	शो	३१	१७	१५	२०	१२	२८
३३	०७	०२	श	१७	१६	श	१५	०१	ऽतं	३०	३७	१६	२१	१३	२६
३३	०४	०३	र	१८	३६	पू	१८	०२	सु	२८	५८	१७	२२	१४	३०
३३	००	०४	चं	१८	३६	उ	१६	४५	धृ	५६	१८	१८	२३	१५	३१
३२	५६	०५	मं	१७	२१	रे	२०	१५	शू	२२	३८	१६	२४	१६	०१
३२	५३	०६	बु	१४	५२	अ	१६	३२	गं	१८	०२	२०	२५	१७	०२
३२	४६	०७	बृ	११	२४	भ	१७	४६	वृ	१२	३६	२१	२६	१८	०३
३२	४५	०८	शु	०७	०२	कृ	१५	१६	ध्रु	०६	२६	२२	२७	१६	०४
३२	४१	०६	श	०१	५२	रो	११	५८	ह	५२	२२	२३	२८	२०	०५
३२	४१	१०	श	५६	१३	००	अमव		००	००	००	००	००	००	००
३२	३७	११	र	५०	१२	मृ	०८	१३	व	४४	४८	२४	२६	२१	०६
३२	३३	१२	चं	४४	००	आ	०४	०६	सि	३७	०५	२५	३०	२२	०७
३२	२६	१३	मं	३७	२५	पु	५५	४६	व्य	२६	२७	२६	३१	२३	०८
३२	२५	१४	बु	३२	०१	श्लो	५१	५६	व	२१	५२	२७	०१	२४	०६
३२	२०	३०	बृ	२६	३२	म	४८	४६	प	१४	३८	२८	०२	२५	१०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०३	०४	१०	०५	११	०७	०१
१७	१४	११	०८	००	२४	००	००
२४	१२	१६	०५	१६	०५	११	११
२०	३४	५३	२६	३७	३०	१८	५८
५७	२८	२३	०७	६७	००	०२	०३
१३	६	०२	२५	०१	२४	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०३	०४	१०	०५	११	०६	००
२५	१६	११	०७	०६	२३	२६	२६
०२	२१	५३	०२	४६	४६	४६	४६
४८	५६	११	०२	२२	०५	३२	३२
५७	२८	२६	०८	६५	०१	०३	०३
२६	३०	२५	०६	०५	४०	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०३	०४	१०	०५	११	०६	००
०२	२४	०६	०५	१८	२२	२६	२६
४२	२६	०४	५८	२३	२६	२१	२१
२७	१६	०३	२२	२४	२२	०६	०६
५७	३८	४६	०७	६४	०२	३	०३
४०	३०	३६	१३	४१	३७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०३	०४	१०	०५	११	६	००
०८	२८	०२	०५	२४	२३	२६	२६
२६	१८	१७	०७	४०	२२	०२	०२
१५	४३	३४	४०	४८	३६	०२	०२
५७	३८	२०	०७	६६	३	३	०३
५१	३०	१४	१३	५०	३४	११	११

वा, ८।३१।१७।३ अनुगौदि १६।
मिश्र४६।३७ कु १५

वा, ८।३१।१७।५१ गुरौदि १६।
मिश्र४६।१० कु ३०


दि	मा	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.		मु	अ	मा
३१	२५	०१	शु	२१	४१	पू	४६	०६	शि	०७	५४	२६	०३	२६	११
३१	१०	०२	श	१०	४४	उ	४४	२४	सि	०१	५१	०१	०४	२८	१२
३१	०५	०३	र	१४	४१	ह	४३	४०	सा	५१	५६	०२	०५	२८	१३
३१	००	०४	च	११	४४	चि	४४	०८	शु	४८	२४	०३	०६	२६	१४
३१	५५	०५	मं	११	५६	स्वा	४५	४६	ब्र	४५	५०	०४	०७	३०	१५
३१	५०	०६	बु	११	२४	वि	४८	४८	ऐ	४४	२२	५	०८	३१	१६
३१	४६	०७	बृ	१४	२०	अनु	५२	५२	वै	४३	४३	०६	०९	०१	१७
३१	४१	०८	शु	१०	२०	ज्ये	५८	०४	वि	४४	००	०७	१०	०२	१८
३१	३६	०६	श	२२	२२	मू	६०	००	प्री	४४	५६	०८	११	०३	१९
३१	३१	१०	र	२६	२५	मू	०४	०२	आ	४६	२०	०९	१२	०४	२०
३१	२६	११	च	२६	२०	पू	१०	२६	सौ	४७	५१	१०	१३	०५	२१
३१	२१	१२	मं	३६	२४	उ	१६	५१	शो	४६	२६	११	१४	०६	२२
३१	१७	१३	बु	४०	५५	श्र	२३	०२	गं	५०	२६	१२	१५	०७	२३
३१	१२	१४	बृ	४४	४०	ध	२८	२६	वृ	५०	३८	१३	१६	०८	२४
३१	०७	१५	शु	४८	२५	श	३२	५२	ध्रु	५०	०४	१४	१७	०६	२५

सू। ५६।२६ भाद्रपद शुद्धि: सं० १९९५

पूर्वोदय अ:१६।३२रेवरेप.शनि:२०।४५ चन्द्रदर्शनम् २
मघा ४रवि: १६।२४ गजन ३० कन्येन्दु: ०।४३
म४३।४३उमघा १सिंहे भौम:२३।५४हरितालिका३रत्थर४
म १२।४८ या मघा १ मार्गी अ:५१।४७तुलेन्दु: १३।५४
पू.फा. १ रवि: ४६।२७ चित्रां ३तुलेशुक: ५८।३६ ऋषि ५
वृश्चिकेन्दु: ३३।३ सूर्य ६
म१४।३०उ ४५।५८या मूलाका७ मुक्ताभरण ७ सितम्बर ३०
मघा २ भौम: ३४।२८ धनुषेन्दु: ५८।४ राधा ८
चित्रा ४ शुक: १६।१२
म ५८।४८ उ मघा २ अ: ११।२६
म ३१।२० या पद्मा ११ मकरेन्दु:२७।०६
पू. फा. ३ रवि: ३६।५८ स्वाती १शुक:३६।२६वामन १२
मघा ३ भौम: ५४।११ कुम्भेन्दु: ५५।४५
म ४४।४२ कु घ०३ प्र. गुरु:२५।२० अनन्त १४
म१४।२६यापूर्वोदयभौम:२४।०७अस्तनम्१५पितृश्राद्धारंभ१५

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०४	१०	०६	११	०६	००
१६	०३	०२	०४	०२	२२	२८	२८
११	२७	४०	०४	४६	५४	३६	३६
३८	१४	२१	२६	४६	४५	३६	३६
५८	३८	२८	०७	५६	०३	०३	०३
००	३०	०४	१३	४५	३४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०४	१०	०६	११	०६	००
२२	०७	०७	०३	०६	२२	२८	२८
५६	५१	५५	१०	३४	२५	१४	१४
५४	३३	५४	४८	०३	५६	२१	२१
५८	३८	५६	०६	५६	०४	०३	०३
२०	३०	०८	१६	०६	३१	११	११



बा,८८।११ १८८शुकेंदि १५।१२
मिश ४४।३२कु० १५


दि	मा.	ति.	वा.	घ.	प°	न	घ	प.	यो	घ	प.		मु	से	मा
३१	०२	०१	श	४८	४१	पू	३६	१०	शु	४८	३८	१५	१८	१०	२६
३०	५७	०२	र	४८	५४	उ	३८	०६	ग	४६	०६	१६	१६	११	२७
३०	५२	०३	च	४७	४०	ह	३८	५४	वृ	४२	४१	००	२०	१२	२८
३०	४७	०४	मं	४५	२६	चि	३८	२७	ध्रु	३८	१०	१७	२१	१३	२९
३०	४२	०५	बु	४२	०४	स्वा	३६	५१	व्या	३२	११	१८	२२	१४	३०
३०	३७	०६	बृ	३७	४६	वि	३४	३६	ह	२६	००	१६	०३	१५	०१
३०	३२	०७	शु	३२	४३	अनु	३१	२४	व	२०	०३	२०	२४	१६	०१
३०	२८	०८	श	२७	०६	ज्ये	२७	४५	सि	१२	४७	२१	२५	१७	०२
३०	२३	०९	र	२१	११	मू	२३	४१	व्य	०५	१२	२२	२६	१८	०३
३०	१८	१०	च	१४	०३	पू	१६	२५	व	५०	४२	२३	२७	१६	०४
३०	१४	११	मं	०८	५८	उ	१४	१८	शि	४	०६	२४	२८	२०	०५
३०	०६	१२	बु	०३	०८	श्र	११	२४	सा	३४	३८	२५	२६	२१	०६
३०	०४	१३	बृ	५७	४२	००	००	२०	००	००	००	२६	००	००	०६
३०	०४	१४	शु	५२	५६	ध	०३	५५	शु	२३	१४	२७	३०	२२	०७
२६	५६	३०	श	४६	००	श	०५	०६	शु	२१	२६	२८	३१	२३	०८

व ५७।२६ आश्विन वदि: सं० १९९५

पू. फा. ४ रवि:५।१० मीनेन्दु: २०।२१
मघा ४ श: ३०।४३
म १८।२० उ ४७।४६ या मेषेन्दु: ३८।५४
उ.फा. १ रवि: ३१।१ मघा ४ भौम: ०६।२१ अघोरा ४
पू. फा. १ भ: २६।८ वृषभेन्दु: ५१।२०
म ३७।४७ उ
म ५।१४ या उ.फा.१ सं.कन्यार्क: ४७।२१ प्र. ३०महालक्ष्मीव्रतम
पुत्रवत्याहुण्यावनाय भाद्यमा:५४।१५ [मिथुनेन्दु:५६।३४
म ४८।७ उ पू.फा. १ भौम: २४।३०
म २१।०३या कर्केन्दु: ०५।२०
उ. फा. २ रवि: २०।४० इन्दिरा ११
म ५७।४२ उ.फा. चित्रा १ शुक: १२।३२ सिंहेन्दु: ११।२१
म २४।१६ या [illegible] आदम् १४ [कन्येन्दु: १६।४१
उ.फा. २ श: ४२।५१ पितृविसर्जनम् ३०ता.मा.श्रीवानप्र०।५२

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०४	०४	१०	०६	११	०६	००
००	१२	१७	०२	१६	२१	२७	२७
४७	५४	४३	१५	४६	५०	४८	४८
२५	४६	२१	०६	५२	१०	५५	५५
५८	३८	८३	०६	५१	०३	०३	०३
३६	३०	०८	२२	०७	२४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	४०	०४	१०	०६	११	०६	००
०६	१६	२६	०१	०१	२१	२७	२७
३६	४०	३८	४१	४६	२०	२६	२६
४०	४६	०२	३४	४०	४६	५१	५१
५८	३८	१४	०५	४८	०५	०३	०३
५०	३०	५०	२८	०३	२८	११	११



मा,८८।२१।१८८।२०शुकेंदि१४।४६
मिथुन४४।३३कु० १०

आश्विन शुदि: सं० १९९५

शारद नवरात्रारंभ: १ कलश स्थापनम् १
उफा २ कन्यायां श:५५,२०चन्द्रदर्शनम २ तुलेन्दु:३२।१६
शाषन. ३०
म १३।४०उ४३।५८याहस्ते१रवि:१८।२० वृश्चिकेन्दु:५०।४७
पूर्वास्त श: ५४ ३५
पूफा ३ भौम: ००।०२
मं ५३।०६ उ सरस्वत्यावाहनम्, धनुषीन्दु: १५।१६
म २५,३१ या हस्ते १ श: ५३।३६ दुर्गा८ अक्तूबर ३१
महा ६ बलिदानम्, मकरेन्दु: ४४।०६
हस्ते ३ रवि: ५४।१५ विजया १० दुसैरा १०
म४०।३१उपूफ ४भौ : १६।४७ अपराजितापूजनम् १०
म १२।४८ या पापांकुशा ११ कुम्भेन्दु: १३।०२
विशा ४ वृश्चिके शुक्र: ०१।३०
मीनेन्दु: ३८।१२ २५।१२मेषेन्दु;५७।२६
म२०।१८३५१०५याशरत१५सत्यव्रतम्१५अ.काशदीपदानम्
२फ १ गौ :३३।०२चित्रा१श:३४।४६विशा।२गत:म२४केन:

सू	मं	बु	बृ	ग	श	रा	के
०५	०४	०५	१०	०६	११	०६	००
१४	२१	०६	०१	२७	२	०७	०७
३६	४५	५४	०२	३८	४१	०४	०४
२	२३	०८	४७	०३	३१	२५	२५
५६	३८	—	०३	३६	०४	०३	०३
०७	३०	०७	४०	२५	३१	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०४	०५	१०	०७	११	०६	००
२२	२६	२३	००	०२	२०	२६	२६
२५	४३	३	३५	१०	०१	३८	३८
२८	३४	०८	१३	०७	२५	४६	४६
५६	३८	—	०१	०४	०३	०३	०३
२४	३०	४१	५३	०७	३१	११	११

वा. ८।३१।१८।२६ रवौ द्वि
मिश्र ४८।२० कु १५

ह ५८ १३ शु ५२।४५ कार्तिक वदि: सं० १९९५

चित्रा १ रवि: ३६।२८ रव १ प.शान: १०।५५
म ४६।१६ उ अनु १ शुक्र:५२।५६
म. १४ ४० या. करक (कर्क) ४ गणेश ४ वृषेन्दु: १०।२६
चित्रा ३ तुले श: २२।२२
मिथुनेन्दु:१ ६ ०८
म ०।१ उ २७।०८ या उफा २ कन्यायां भौम: ०२।००

अहोइ ८ कर्केन्दु: २५।१३
चित्रा ३ सतुलेऽर्क: २२।३२सु३० पुष्य०६।३२ उप.स्वात्यां १
म ०६।१२ ध. ३६।१६ या सिंहेन्दु ३१।०१ [श:०७।५८
रमा ११
उफा २ भौम:१८।२५धन१३यमपंचकारभ:कन्येन्दु:३८।५८
म २२।२० उ ०।५३ या नर्क १४
धनि २ मार्गीगुरु: १३।२ महालक्ष्मी पूजनम २०दारमाला२०
अनु १ वक्री शुक्र: ४२।२६ [तुलेन्दु:५१।०४

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०६	१०	०७	११	०६	००
२६	०१	०५	००	०४	१६	२६	२६
२२	०६	५७	२५	५७	२७	१६	१६
१५	००	००	२०	४६	०३	४४	४४
५६	३८	—	००	१७	०४	०३	०३
३६	३०	५७	५६	१२	३१	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०५	०६	१०	०७	११	०६	००
०६	०५	१८	००	०६	१८	२५	२५
२०	२६	०७	२३	०७	५२	५४	५४
५४	०८	४६	४२	५७	४१	२६	२६
५६	३८	—	००	००	०४	०३	०३
५०	१७	५७	५१	४३	३१	११	११

वा, ८।३१।१८।५० रवौ दि ३१
मिश्र ४३।४५ कु ३०

दि	म	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	र	अ	न	का
२६	४६	०२	चं	१७	००	स्वा	२	०१	प्री	२०	३४	२६	१	२४	०८
२७	२२	०३	मं	१७	४१	वि	२४	२२	आ	१८	२०	३०	२	२५	०९
२७	१८	०३	बु	२६	४५	अनु	२७	५८	सौ	१७	०७	०१	३	२६	१०
२७	१४	०४	बृ	३३	५४	ज्ये	३२	४०	शो	१६	४३	०२	४	२७	११
२७	१०	०५	शु	२७	०७	मू	२८	१३	अ	१७	१३	०४	५	२८	१२
२८	०६	०६	श	३२	०१	पू	४४	३१	सु	१८	१५	०५	६	२९	१३
२७	०२	०७	र	३७	१९	उ	५१	०४	धृ	१९	३७	०६	७	३०	१४
२६	५८	०८	च	४२	२१	श्र	५७	२५	शू	२१	०१	७	८	३१	१५
२६	५४	०९	मं	४७	१७	ध	६०	००	गं	२२	०७	०८	९	०१	१६
२६	५०	१०	बु	५१	०६	ध	०३	१२	वृ	२२	४४	०९	१०	०२	१७
२६	४६	११	बृ	४३	५१	श	०८	०८	ध्रु	२२	३४	००	११	०३	१८
२६	४२	१२	शु	५५	०९	पू	११	५७	व्या	२१	२९	१०	१२	०४	१९
२६	३८	१३	श	५५	४७	उ	१४	३५	ह	१९	२२	११	१३	०५	२०
२६	३४	१४	र	५४	५०	र	१५	५६	व	१६	१७	१२	१४	०६	२१
२६	३०	१५	च	५२	२८	अ	१६	०५	सि	१२	१२	१३	१५	०७	२२

स्वात्यां १ रविः ०२।२१ मार्गशीर्ष [illegible]
नम २ भ्रातृ टिका २ चंद्र दशनम २ वृश्चिकेन्दुः ०८।४७
*गोवर्धन
म ५१।२० रमजान २६।रोजे शुरु
म २२।५४ या धनुर्पीन्दुः ३२।४०
विशा ३ शः ४६।०५

म ३७।१६ उ. ह१भौमः ५६।३२ पश्चिमोदयः शः विशा ४
म ६।५५ या गोपा ८ [वृश्चिके शः ५३।३२मकरेन्दुः ११।१०
अनु १ शः५८।५८ परिक्रमा ९ कुष्मांडदानम् ९ नवम्बर३०
कुम्भेन्दुः ३०।१८
म२२।२८उ.५३।५१ या,हरिप्रबोधिनी ११ चातुर्मास्य व्रत
विशा।४प्र.शुक :५४।५० [पञ्चभीष्मव्रतारम्भः मेलापुष्करराज,
[मीनेन्दु ५६।००
हस्ते २ भौमः२४।३९
म ५४।५० उ विशा १ रविः१८।५२वैकुंठ१४मेषेन्दुः१५।५३
म २३।४३ या (चन्द्रग्रहणम्)टुकरी१५पंचमभीष्मव्रतसमाप्तः

[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]
[illegible]	[illegible]	[illegible]	१०	०७	११	०६	००
२४	१०	०१	००	०४	१८	२५	२५
२१	२८	२६	२४	५६	१६	१६	१६
२७	२०	०६	२५	०४	३६	०३	०३
६०	२८	६५	०१	१४	०४	०३	०३
१२	१७	२६	४३	५२	३१	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०५	०७	१०	०७	११	०६	००
२१	१४	१२	००	०१	१७	२५	२५
२३	४८	०३	५४	५	४८	०६	०६
४६	४८	५०	२६	५६	०४	४८	४८
६०	३७	८६	०४	३१	०२	०२	०२
२२	५६	०५	२६	४४	३४	११	११

बा.८।३१।१६।५चंद्रे दि.१।३।१५
मि.४३।१५ कुं० १५

पु४८।५१ ५४।५ ३५५।०२ मार्गशीर्ष वदि: सं० १९९५

दि	म	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	र	अ	न	का
२६	२६	०१	मं	४६	२२	भ	२५	०४	व्य	०७	२२	१४	१६	०८	२३
२६	२२	०२	बु	४५	१५	कृ	१२	०८	व	०१	२६	१५	१७	०९	२४
२६	१८	०३	बृ	४०	२१	रो	१०	२१	शि	४	५२	१६	१८	१०	२५
२६	१५	०४	शु	३४	५४	मृ	०६	५३	स	४०	२२	१७	१९	११	२६
२६	१०	०५	श	२६	०६	आ	०२	५६	सा	३२	२६	१८	२०	१२	२७
२६	०६	०६	र	२३	०७	पु	५४	३६	शु	२४	४१	१९	२१	१३	२८
२६	०२	०७	चं	१७	११	श्ले	५०	३२	शु	१६	५०	२०	२२	१४	२९
२५	५८	०८	म	११	३१	म	४६	५१	ब्र	०९	१०	२१	२३	१५	३०
२५	५४	०९	बु	०६	१६	पू	४[illegible]	४१	[illegible]	०१	५	२२	२४	१६	०१
२५	५[illegible]	[illegible]	बृ	०१	२[illegible]	[illegible]	४१	२६	[illegible]	४८	५५	२३	२५	१७	०२
२५	५[illegible]	[illegible]	बृ	५[illegible]	४६	००	००	००	००	००	००	००	००	००	००
२५	४६	१२	शु	५४	५९	ह	३९	५२	प्री	४३	३०	२४	२६	१८	०३
२५	४२	१३	श	५३	१७	चि	३६	२७	आ	३८	५४	२५	२७	१९	०४
२५	३८	१४	र	५२	४८	स्वा	४०	१४	सौ	३५	१६	२६	२८	२०	०५
२५	३४	३०	चं	५३	२८	वि	४२	१५	शो	३२	४०	२७	२९	२१	०६

मृगशीर्षे १ मार्गशीर्ष न.२भः, वृषेन्दुः १९.३४
विशा २ रविः ३७।३३ [मिथुनेन्दुः ३८।२६
म १२।४८ उ, ४०।२३ या. हस्ते ३ भौमः ४३।१२
उत्तरे १ शः ०३।०२ विशा ३ प्र० तुले शुक्रः १३।२६
[गणेश ४
कर्केन्दुः ४४।५१
म २३।०६ उ, ५०।०९ या
सिंहेन्दुः ५०।२२
पश्चिमास्तशुक्र २६।१० कालभैरव८
म. ६३।५७ उ विशा ४ सवृश्चिकोऽर्कः १४।३१ मु ३०
म०१।३८यकन्येन्दुः५८।८ [पुण्यसायंप।०कन्येन्दुः५८।८

उत्पन्ना ११ व्रतम (जुमा उलविदा)
म ४३।१७ उ अनु १ रविः ३१.१० तुलेन्दुः ६।६९
म २३।०२ या
चित्रा १ भौमः २६।२० विशा १ प्र० शुक्रः ३९।४५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०५	०७	१०	०८	११	०६	००
२६	१६	२२	०१	२६	१७	२४	२४
२८	४७	१३	३०	५०	२०	४१	४१
०७	३६	०५	२७	२५	१४	२२	२२
६०	३७	६६	०५	२५	०२	०३	०३
२९	११	४७	२०	१६	३७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०५	०७	१०	०६	११	०६	००
०५	२३	२७	०२	२३	१७	२४	२४
२२	३०	२३	०३	१८	०३	२२	२२
३२	१८	५४	४२	२७	३०	१८	१८
६०	३७	४१	०६	३६	०१	०३	०३
५०	३२	२७	१४	१७	४२	११	११

बा.८।३१।१६।१६चंद्रे दि.२।४७
मिश्र४२।४७कु. ०३०

दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	स	म	मा	मा
२६	३३	०१	म	५५	५२	उ	४५	३३	ग	३०	०६	२८	३०	२२	०७
२५	२२	०२	बु	५१	०६	ज्ये	६०	००	शु	१०	२२	२६	०१	२३	०८
२४	२७	०३	बृ	६०	००	मू	४४	२४	धृ	३०	३१	०१	०२	२४	०६
२४	१५	०३	शु	०२	२६	मू	६०	००	शू	३१	२०	०२	०३	२५	१०
२४	२३	०४	श	०८	२०	पू	०१	३०	गं	३२	३४	०३	०४	२६	११
२५	२१	०५	र	१३	५१	उ	०८	०१	वृ	३२	५८	०४	०५	२७	१२
२४	१६	०६	च	१६	०८	श्र	१४	२६	ध्रु	३५	०६	०५	०६	२८	१३
२४	१७	०७	मं	२३	५३	ध	२०	२४	व्या	२५	५२	०६	०७	२६	१४
२४	१५	०८	बु	२७	४८	श	२५	३६	ह	३४	४४	०७	०८	३०	१५
२४	१४	०६	बृ	३०	३४	पू	२६	३१	व	३४	०१	०८	०६	०१	१६
२४	१२	१०	शु	३२	११	उ	२६	३८	सि	३३	१७	०६	१०	०२	१७
२४	११	११	श	३२	२६	रे	२४	१८	व्य	३०	३१	१०	११	०३	१८
२४	१०	१२	र	३१	३८	अ	२४	४५	व	२६	४५	११	१२	०४	१९
२४	०८	१३	चं	२६	१६	भ	२४	०१	प	२२	०१	१२	१३	०५	२०
२४	०६	१४	मं	२६	०३	कृ	२२	१६	शि	१६	२८	१३	१४	०६	२१
२४	०	१५	बु	२१	५८	रो	२६	४१	सि	१०	१२	१४	१५	०७	२२

मार्गशीर्ष शुदि: सम्वत् १९९५

धनु २ रवि: ४८।२५

ता. मा. कौब ५।३८ चंद्र दर्शनम् २ धनुषीन्दु: ४६।५६

शवल २० (ईदउलफिदर)

म २६।५७ उ पूर्वेद्विय शुक्र: २८।३८

म ०८।३० या त्रिभा२ भौम: ४८।३६ मकरेन्दु: १८।६

नाग ५

ज्येष्ठा ४ वक्री ब: ४७।५४ स्कंद ६ललिता६कुम्भेन्दु:४७।२५

म २३।५३ उ ५६।२० या मित्र ७

त्रिपुष्कर ११ मीनेन्दु: १३।३६ १५ ४६धनि४गुरु:२१।२८

ज्येष्ठा १ रवि: ३८।२८वृश्चिक तुलेभौम:१०।५८।शिवमारतंत्र:

म २।१६ उ३२।२६ या उमा४प्र. शनि: ४२।०४ मोक्षदा११

[मेषेन्दु: ३४।१८

विशा मार्गी शुक्र:१३।११ वृषेन्दु: ४८।३५।मिथुनेन्दु:५८।०३

२६।०२ उ ५४।०० या

सत्यव्रतम् १५ दत्तात्रेयोत्पत्ति:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०७	१०	०६	११	०६	००
१४	२६	२२	०१	२०	१६	२३	२३
४१	०४	५२	०६	१५	४५	५	३३
०६	४५	३१	४६	०४	०४	४२	४१
६१	३८	१५	०७	०८	०१	०३	०३
०३	३२	१२	५६	५२	४२	११	११

वा,८।३२।१६।४५बुधेदिवि१२।३३ मिश्र४२।१२कुं१५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०७	१०	०६	११	०६	००
२१	०३	२६	०४	२०	१६	२३	२३
४६	२३	१४	०४	०२	३७	३१	३१
००	५०	३६	११	०२	४३	२६	२६
६१	३७	५२	०८	०६	००	०३	०३
११	३२	४१	५३	०७	४५	११	११

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रा	कौ	दी	मा
२५	०२	०१	बृ	१७	०६	मृ	२६	२३	सा	०३	१७	१५	१६	०८	२३
२५	०१	०२	शु	११	४२	आ	२२	३५	शु	४८	१०	१६	१७	०६	२४
२४	५६	०३	श	०४	५६	पु	१८	२८	ब्र	४०	१६	१७	१८	१०	२५
२४	५७	०४	र	००	०३	पु	१४	१२	ऐं	३२	२१	१८	१९	११	२६
२४	५७	०५	र	५४	१६	श्ले	वृ	००	००	००	००	००	००	००	००
२४	५५	०६	चं	४८	३६	श्ले	१०	०७	वै	२४	३६	१६	२०	१२	२७
२४	५४	०७	मं	४३	२६	म	०६	२१	वि	१७	०६	२०	२१	१३	२८
२४	५२	०८	बु	३८	२६	पू	०३	०४	प्री	१०	०५	२१	२२	१४	२६
२४	५०	०६	बृ	३५	१६	उ	००	३१	आ	०३	४०	२२	२३	१५	०१
२४	४६	१०	शु	३२	३६	चि	५८	०७	सौ	५३	०१	२३	२४	१६	०२
२४	४८	११	श	३१	०३	स्वा	५८	३६	शो	४६	०१	२४	२५	१७	०३
२४	४६	१२	र	३०	४६	वि	६०	००	सु	४६	०१	२५	२६	१८	०४
२४	४६	१३	चं	३२	४८	वि	००	२४	सु	४४	०३	२६	२७	१६	०५

६।५८।४८शु५५।५२सौ५७।५७ पौष: वदि: सम्वत् १९९५

म ३८।५१ उप

म ५।५६ या गणेश ४ कर्केन्दु: ०४।२६

ज्येष्ठां १ प्र क्र: १४।२१ विशा१राहु: मर ३ केतु: १८।२४

म ४८।३६ उ उभा ४ मार्गीशनि:३८।१ सिंहेन्दु: १०।१७

म १६।०४ या स्वात्यां १ भौम: ०१।३८

कन्येन्दु: १७।२५

मूले १ सं. धनुष्यार्क: ४३।२३बु ३० ज्येष्ठा१ प्र क्र: २१।१८


म०२।५८उ३२।२६या (पुण्यं मध्यह्न यावत्)तुलेन्दु:२८।२८

सफला ११

मूले २ रवि:५८।०७ पूर्वोदयंश: २०।०२ वृश्चिकेन्दु:४४।५८

म ३३।४२ उप

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०७	१०	०६	११	०६	००
२८	०७	२०	०५	२१	१६	२३	२३
५७	४२	३६	०६	४८	३४	०६	०६
४२	४३	२२	१६	५५	५८	११	११
६१	३७	४६	०८	२३	००	०३	०३
१७	२१	२०	५५	१०	११	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०६	०७	१०	०६	११	०६	००
०६	१२	१८	०६	२५	१६	२२	२२
०७	००	०६	१६	०५	३७	४६	४६
०४	१४	२४	४८	२६	४०	५५	५५

वा,८।३१।१६।४६बुधेदि१२।२० मिश्र४२।२० कुं३०

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.				
२४	४०	०१	बृ	४१	५२	पू	१५	५२	वृ	४३	३०	२६	३०	२२	०८
२४	४२	०२	शु	४७	००	पू	१८	५४	ध्रु	४४	३३	३०	०१	२३	०९
२४	४४	०३	श	५२	२४	उ	२५	२१	व्या	४५	५८	०१	०२	२४	१०
२४	४६	०४	र	५७	४१	श्र	३१	५३	ह	४७	१६	०२	०३	२५	११
२४	४७	०५	चं	६०	००	ध	३८	०१	व	४८	१०	०३	०४	२६	१२
२४	४९	०५	मं	०२	२६	श	४३	२३	सि	४८	३२	०४	०५	२७	१३
२४	५१	०६	बु	०६	२०	पू	४७	५१	व्या	४८	००	०५	०६	२८	१४
२४	५३	०७	बृ	०६	०२	उ	५१	०६	व	४६	२६	०६	०७	२९	१५
२४	५५	०८	शु	१०	३५	रे	५३	०६	प	४४	१४	०७	०८	३०	१६
२४	५७	०९	श	१०	४६	अ	५३	५३	शि	४०	५१	०८	०९	३१	१७
२४	५८	१०	र	०९	४२	भ	५२	२५	सि	३६	२९	०९	१०	०१	१८
२५	००	११	चं	०७	२६	कृ	५१	५४	सा	३१	१५	१०	११	०२	१९
२५	०२	१२	मं	०४	०७	रो	४९	३६	शु	१५	१४	११	१२	०३	२०
२५	०२	१३	मं	५९	५८	०० अ			वम	००	००	००	००	००	००
२५	०४	१४	बु	५५	०५	मृ	४६	२७	शू	१८	३३	१२	१३	०४	२१
२५	०५	१५	बृ	४९	४१	आ	४१	४७	गं	११	२१	१३	१४	०५	२२

ता. मा. जहा २२।४
शतां १ गुरु:४६।२५ चन्द्रदर्शनम् २ मकरेन्दुः ३५।३२
(जिलकाद ३०)
म २५।०२ उ ५७।४१ या रेव. १ शनिः १८।२५
कुम्भेन्दुः ४।५६

पूभा१ रविः ४४।२७ मीनेन्दुः ३१।४५
म ६।२३२६।५०या विशा।४बु श्चिके शुक्र:२२।५८ जन्मदिन गुरु [गोविंद सिंह जी
मेषेन्दुः ५३।६
पुभा २ रविः ५६।५२
म ३८।३० उप. जनवरी २१ सन् १९३९ ईस्वी
म ७।२७ याश्रनु १ शुक्रः४४।१२ या वृषेन्दुः ८।२ पुत्रदा ११
विशा १ भौमः ४६।२६

म ५५।५ उ मिथुनेन्दुः १८।२
म २२।२३ वारुत्थव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
		०७	१०	०७	११	०६	००
१५	१७	२२	०७	०१	१६	२२	२२
१९	३२	०६	५६	००	५१	१८	१८
४५	२२	४६	५८	५१	०८	१९	१९
६१	३७	४७	११	४५	०२	०३	०३
२९	३२	४६	२५	५६	०८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०६	०७	१०	०७	११	०६	००
२१	२१	२८	०९	०५	१७	२१	२१
१८	२२	११	०९	४७	०४	५६	५६
१९	१६	१५	३६	२६	५०	१४	१४
६५	३६	७१	११	५०	०२	०३	०३
२५	३१	०३	३५	३५	०८	११	११

वा.८।३१।२०।४गुरौदि१२।३२
मिश्र४।२३२ कुं२५

इ. ५५।५८ ग५७।५७ माघ वदिः सं० १९९५

दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ल	ल	जन	मा
२५	०७	०१	शु	४३	५५	पु	२८	४५	वृ	०२	४६	१४	१५	०६	२३
२५	०८	०२	श	३८	०२	पू	२४	३३	वि	४८	०३	१५	१६	०७	२४
२५	१०	०३	र	३२	१२	म	३०	२७	व्या.	४०	१६	१६	१७	०८	२५
२५	१२	०४	चं	२६	४०	म	२३	३६	व	३५	४२	१७	१८	०९	२६
२५	१३	०५	मं	२१	२५	पू	२३	१२	सौ.	२५	३४	१८	१९	१०	२७
२५	१४	०६	बु	२०	१०	उ	२०	२८	शो	१८	५७	१९	२०	११	२८
२५	१५	०७	बृ	१२	३४	ह	१८	३६	ग	१३	५०	२०	२१	१२	२९
२५	१९	०८	शु	११	०१	चि	१७	०३	सु	०७	५०	२१	२२	१३	३०
२५	२१	०९	श	०९	३६	स्वा	१६	५८	धृ	०२	३५	२२	२३	१४	०१
२५	२२	१०	र	०९	२४	वि	१६	२६	शू	००	३५	२३	२४	१५	०२
२५	२४	११	चं	१०	३२	अनु	१७	११	वृ	५६	४१	२४	२५	१६	०३
२५	२६	१२	मं	१२	५९	ज्ये	१९	०९	ध्रु	५६	१६	२५	२६	१७	०४
२५	२८	१३	बु	१६	३२	मू	३२	०८	व्या	५६	४१	२६	२७	१८	०५
२५	३०	१४	बृ	२१	०४	पू	३९	००	ह	४६	२६	२७	३८	११	०६
२५	३२	३०	शु	२६	१५	उ	४३	२८	व	५८	५८	२८	२६	२०	०७

माघ स्नानारम्भः १ कर्केन्दुः २५।४७
मूले १ धनुषि ज:१२।२६
म ५।०७ उ ३२।१२ सिंहेन्दुः ३०।२८ गणेश जन्म ४
विशा २ भौमः ३६।०५ शतां २ गुरुः ४८।१६
उषा.१ रविः ४६।८ कन्येन्दुः ३७।३१
म १७।११ उ ४५।२१ या
तुलेन्दुः ४८।११
लोड़ी
म ३६।३०उप.उषा२स०मक२८केः२।४२ पू१५ पुष्यंसर्पगन्हं [यावत
म ६।२२ या वृश्चिकेन्दुः ४।४
पूषा १ज: २६।५६ षट्तिला ११
ज्येष्ठा १ शुक्रः ४३।३१ धनुषीन्दुः २८ ६
म २६।३२ उ ४८।४८ या
मकरेन्दुः ५३।३८ [२३।२२
ता.मा.द[illegible]४८।५५विशा४वृश्चिके भौमः१।३४२पूर्वोदितः

सू	मं	बु	बृ	गु	श	रा	के
०८	०६	०८	१०	०७	११	०६	००
२९	२६	०९	१०	१२	१७	२१	२१
३९	०२	०३	४८	५०	२८	३२	३२
३०	४९	११	४८	०१	२८	४८	४८
६१	३९	६०	१२	५५	०३	३	०३
२१	५४	०५	३३	५१	०५	११	११

सू	म	बु	बृ	गु	श	रा	के
०६	०७	०८	१०	०७	११	०६	००
०६	००	२०	१२	१६	१७	२२	२२
८२	१७	०७	२०	२०	५५	२२	१२
४७	५०	३९	३३	११	२०	३३	३३
६१	३१	६७	११	५६	४		०३
१९		२९	३३	२१	०२	११	११

वा.८।३१।२०।१९ [illegible]दि१२
मिश्र४२।३५ कुं ३०

र.	मा.	ते	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	द	ज	मा
२५	३६	०१	[illegible]	११	४०	अ	५०	०२	ति	६०	०७	२६	०१	२१	०८
२५	४०	०२	र	३६	५७	भ	५६	१८	ल	००	२१	३०	०२	२२	०९
२५	४३	०३	चं	४१	२८	श	६०	००	व	०१	२६	०१	०३	२३	१०
२५	१७	०४	मं	४५	२६	श	०१	५६	ब	०२	००	०२	०४	२४	११
२५	३१	०५	बु	४८	०४	पू	०६	२६	ग	०१	५१	०३	०५	२५	१२
२५	२५	०६	बृ	४६	२०	उ	१०	१०	शि	००	४७	०४	०६	२६	१३
२५	४६	०७	शु	४६	२५	रे	१२	२८	ता	५५	४०	०५	०७	२७	१४
२६	०४	०८	श	४८	२५	अ	१२	२६	शु	५१	३०	०६	०८	२८	१५
२६	०८	०९	र	४९	०२	भ	१२	१६	शु	४६	२६	०७	०९	२९	१६
२६	१२	१०	चं	४२	४०	कृ	१२	०१	ब्र	४०	५३	०८	१०	३०	१७
२६	१६	११	मं	३८	०७	रो	०६	५६	ऐं	३४	२६	०९	११	३१	१८
२६	२०	१२	बु	३३	२६	मृ	०६	५५	वै	२७	२४	१०	१२	०१	१९
२६	२४	१३	बृ	२८	००	आ	०३	२[illegible]	वि	१९	५५	११	१३	२	२०
२६	२८	१४	शु	२२	११	पु	५५	१५	प्री	१२	०८	१२	१४	३	२१
२६	३३	१५	त	१६	१८	श्ले	५१	०८	आ	०४	१४	१३	१५	०४	२२

पु ५९।२३ स५८।४४मी५६।२७ **माघशुदि: सं० १९९५**

ज्येष्ठा २ शुक्र:०६।४०
कुम्भेन्दु: २३।१० चन्द्र दर्शनम २
श्रवणे १ रवि: ४८।१२ (नीउलहिज्ज ३०) तिल४ वैकुंठ
.म १३।२२उ ४५।४६ याउषा१ज्ञ:३४।५२मीनेन्दु:५०।२६
अनु १ भौम: ४४।४७ शता२गुरु: २८।१७ वसंत ५ श्री ५
उषा २मकरेश: ३१।०२
म ४९।५३ उ २५७ अचला ७मेषेन्दु: १२।२८
म१६।०० या भीष्म ८
वृषेन्दु: २७।५६
मूले १ धनुषि शुक्र: ५६।१५
म १०।३५ उ ३३।२७ या जया ११ मिथुनेन्दु:३८।२६
श्रव१ज्ञ:१३।००(ईदउलजहा)फरवरी२८
श्रव ४ रवि: ३८।१७ कर्केन्दु: ४५।२५
म २८।११ उ ४६।१४ या सत्यव्रतम् १५
सिंहेन्दु: ५१।०८ माघस्नान समाप्ति:

स	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०७	०९	१०	०७	११	०६	०६
१४	०५	०३	१४	२७	१८	२०	२०
५८	०६	३७	०७	३	३१	४६	४६
३०	११	४२	१७	३४	१२	०७	०७
६१	३५	०३	१३	६२	०४	०३	०६
.९	४७	३१	२	१९	०२	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०७	०९	१०	०८	११	०६	००
२२	०९	१६	१५	०५	१९	२०	२०
०६	१७	१४	४२	०२	०७	२३	२३
००	०८	२२	१७	१९	४५	५२	५२
६१	३६	०७	१	६४	०४	०३	०३
०१	१२	२४	२०	३६	५९	११	११

वा,८।३१।२०।२७शनौ द१३।०२
मिश्र४३।०२ कुं १५


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जी	द	फ	मा
२६	२७	०१	र	१०	२८	म	४७	११	शो	४८	४६	१४	१६	०५	२३
२६	४१	०२	चं	०४	५८	पू	४३	४०	ऽग	४१	२७	१५	१७	०६	२४
२६	४१	०३	चं	५६	५३	००	अ	वम	००	००	३०	००	००	००	००
२६	४५	०४	मं	५४	३१	उ	४०	५०	सु	२४	२६	१६	१८	०७	२५
२६	४९	०५	बु	५२	००	ह	३८	४६	धृ	२८	२१	१७	१९	०८	२६
२६	५३	०६	बृ	४६	२६	चि	३०	२६	शू	२३	०६	१८	२०	०९	२७
२६	५७	०७	शु	४८	०८	स्वा	३७	३६	गं	१८	२०	१९	२१	१०	२८
२७	०१	०८	श	४८	०२	वि	३८	४८	वृ	१४	५३	२०	२२	११	२९
२७	०५	०९	र	४६	१५	अनु	४१	१७	ध्रु	१२	१८	०१	२३	१२	०१
२७	०९	१०	चं	५१	४५	ज्ये	४५	०१	व्या	१०	४१	२२	२४	१३	०२
२७	१३	११	मं	२५	२४	मू	४९	४९	ह	१०	०४	२३	२५	१४	०३
२७	१७	१२	बु	२६	३६	पू	५५	३२	व	१०	१७	२४	२६	१५	०४
२७	२१	१३	बृ	६०	००	उ	६०	००	सि	११	१०	२५	२७	१६	०५
२७	२५	१३	शु	०५	१०	उ	०१	५३	व्य	१२	०९	२६	२८	१७	०६
२७	३०	१४	स	१०	३०	श्र	०८	२६	[illegible]	१३	२४	२७	२९	१८	०७

फाल्गुण वदि: सं० १९९५

धनि १ रवि: ५४।४६
म ३२।२८ उ ५६।५२ या अनु २ भौम: ३४।२३
[कन्येन्दु: ५७।५८
गणेश ४
धनि १ज्ञ: ३६।३३ शतां ४ गुरु: ४४।१६
म ४६।२८ उ तुलेन्दु: ८।१४ ज्ञ:२२।३६
म १८।४६ या [वृश्चिकेन्दु: २३।२१ सीताजन्म८
स्वात्यां ४ राहु: भर२केतु: १३।०० [पुषा१शुक्र: १६।०५
धनि३सकुम्भेर्क:२०।१५मु३०पुण्यमध्य।ह्नोत्तरमधनि३कुम्भेन्दु
म २०,३० उ५१।४७यारेव२शनि:५५।२६धनेन्दु: ४५।०१
विजया ११
धनि ४ रवि: ४८।०१
शता १ज्ञ:८।५६मकरेन्दु:१२।०७ [द्विकास्नानम्
म५१।१०उ३८।४८पू०भा१भौम.१३।५८शिवरात्रिःमहानदी
शतां २ ज्ञ: ०२।४३ कुम्भेन्दु: ४१।४१

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०७	०९	१०	०८	११	०६	००
२९	१६	२८	१७	१२	१९	२०	२०
१२	२६	४८	२२	४०	४६	०१	०१
३६	०९	३५	४७	३७	५७	२७	२७
६०	३५	०७	१४	६६	०५	०३	०३
०५	५०	०२	२०	२१	१६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०७	१०	१[illegible]	०८	११	०६	००
००	१८	११	१९	२१	२०	१९	१९
१८	०८	५४	१३	३६	३७	३६	३६
१४	५८	४४	०३	४०	५५	११	११
६०	३५	०७	१४	६७	०६	०३	०३
[illegible]	[illegible]	[illegible]	२०	२१	५३	११	[illegible]



वा,८।३११।२०।४६ दि१४।४७
मिश्र[illegible] कुं ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	मी	ह	क	क
२७	४०	१	चं	२०	२०	श	२०	४१	शि	१६	००	२६	१	२०	६
२७	४५	२	म	२३	५७	पू	२५	३७	सि	१६	०६	१	२	२१	१०
२७	५०	३	बु	२६	३०	उ	२६	२८	सा	१५	२१	२	३	२२	११
२७	५५	४	बृ	२७	४४	रे	३२	०२	शु	१३	४४	३	४	२३	१२
२८	००	५	शु	२७	४१	अ	३३	२२	शु	११	०३	४	५	२४	१३
२८	०५	६	श	२६	२०	भ	३३	३०	ब्र	०७	२४	५	६	२५	१४
२८	१०	७	र	२३	५२	कृ	३२	००	ऐं	०२	४६	६	७	२६	१५
२८	१५	८	चं	२०	०४	रो	३०	३१	वि	५१	०८	७	८	२७	१६
२८	२०	९	मं	१५	५६	मृ	२७	४२	प्री	४४	१५	८	०९	२८	१७
२८	२५	१०	बु	११	०१	आ	२४	१३	आ	३६	१७	९	१०	०१	१८
२८	३०	११	बृ	०५	२७	पु	२०	२४	सौ	२९	२०	१०	११	०२	१९
२८	३०	१२	बृ	१६	३७	००	००	००	००	००	००	००	००	००	००
२८	३५	१३	शु	५२	३८	पु	०६	१८	गं	२१	३०	११	१२	०३	२०
२८	४०	१४	श	४७	४८	श्ले	१२	०८	ध्रु	१३	०२	१२	१३	०१	२१
२८	४५	१५	र	४२	१२	म	०८	०८	मु	०६	०३	१३	१४	०५	२२


वे. ५७।१८ धृ ५८।२८ फाल्गुण शुदिः सं० १९९५

चन्द्रदर्शनम् २ [मुहर्रम २० (ठहेरा६) सन् हिजरी १३५८
पश्चिमोदयंशः १७।०४ मीनेन्दुः ०६।२३
म. ५७।०७उ पश्चिमास्तंगुरुः १३।४३ पूभा १ गुरुः०७।४४
म, २७।४४ या पूभा १ ज्ञः ५४,४१ मेषेन्दुः ३२।०३
उभा १ शुक्रः ११।४४
शता ३ रविः ४२।२६ वृषेन्दुः ४८।१३
म २२।५३ उ ५२।०८ या
उभा २ मकरे शुक्रः ७।१३ होलाष्टकम् ८ मिथुनेन्दुः ५६।०७
ज्येष्ठा ३ भौमः ३६।४४
म ३८।१३ उ मार्च ३१
म ०५।२६या पूभा४मीनेज्ञः१७।४७कर्केन्दुः ०६।२२ (घोडा)

मावादित्ता १३
म४७।४८उपूभाः१रविः१६।५१उभा१ज्ञः३१।१६सिंहेन्दुः१२।०८
म १५।०० या सत्य व्रतम् १५ होलिका दहनम् निशामुखे ।

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०७	१०	१०	०६	११	०६	००
१५	२२	२६	२१	००	२१	१९	१९
२२	४७	०६	११	४१	३१	१०	१०
०७	२६	२०	३६	०८	५५	४६	४६
६१	३५	६३	१४	६७	०५	०३	०३
२१	०७	१८	२०	५५	५६	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०७	११	१०	०६	११	०६	०६
२१	०६	०५	२२	०७	२२	१८	१८
२३	१४	०६	३७	३६	१३	५१	५१
४६	०१	५०	२८	१०	१३	४१	४१
६०	३४	६१	१४	६६	०६	०३	०३
०८	१२	४५	२०	०७	५३	११	११



वा ८।३१।२१।३२चौदि१४।२२
मिश्र४४।४२ कुं १५


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	मू	हू.	म	क
२८	५०	०१	चं	२७	१०	पू	०४	३३	शू	५१	४२	१४	१५	०६	२३
२८	५५	०२	मं	३२	४७	उ	०१	३१	गं.	४५	२५	१५	१६	०७	२४
२९	००	०३	बु	२९	१७	चि	५७	५९	वृ	३९	४७	१६	१७	०८	२५
२९	०५	०४	बृ	२६	४५	स्वा	५७	४२	ध्र	३४	४०	१७	१८	०९	२६
२९	१०	०५	शु	२५	२५	वि	५८	३७	व्या	२१	१०	१८	१९	१०	२७
२९	१५	०६	श	२५	२१	अनु	६०	००	ह	२८	२२	१९	२०	११	२८
२९	२०	०७	र	२६	३६	अनु	००	५०	व	२६	३५	२०	२१	१२	२९
२९	२५	०८	चं	२९	०६	ज्ये	०४	१९	सि	२५	४५	२१	२२	१३	३०
२९	३०	०९	मं	३२	४४	मू	०८	१४	व्या	२५	४९	२२	२३	१४	०१
२९	३५	१०	बु	३७	१६	पू	१४	२८	व	२६	३७	२३	२४	१५	२
२९	४०	११	बृ	४२	२९	उ	२०	४१	प	०७	४४	२४	२५	१६	३
२९	४५	१२	शु	४७	४८	श्र	२७	१७	शि	०६	२४	२५	२६	१७	४
२९	५०	१३	श	५२	१३	ध	३३	४१	सि	३०	५०	२६	२७	१८	६
२९	५५	१४	र	५७	१२	श	३६	४१	सा	३१	५२	२७	२८	१९	५
३०	००	३०	चं	६०	००	पू	४४	५३	शु	३२	१८	२८	२९	२०	७
३०	०५	३०	मं	००	१०	पू	४८	१५	न	३१	५२	२९	३०	२१	८

ह ५६।२१ चैत्र वदिः सं० १९९५

होला १ आम्रकुसुम प्राशनम् कन्येन्दुः १८।४७
अत्र १ शुक्रः ४८।०२
म०१।०२उ२६।१७यापूभा२गुरुः४२।१२गणेशा४तुलेन्दुः२८।४०
उभा ३ ज्ञः १६।१५
वृश्चिकेन्दुः ४३।२४
म २५।२१ उ ५५।५९ या
मूले १ धनुषि भौमः ४२।१८ सिलाठो ७
धनेन्दुः ४।१६
पूभा ४ संमीनेऽर्कः २०।५१ मु ३० पुगार्थ ४।५१ उप.
म५।००उ३७।१६यारेव१ज्ञः१२।२५रेव२शनिः१३।८मकरेन्दुः [३१।००
पापमोचनी ११
उभा १ रविः ४१।४०
म ५२।५३ उ कुम्भेन्दुः००।२१ महावारुणीयोगः३२।४५ उप.
म २५।०७ या धनि १ शुक्रः १२।३२ चैत्र १४
मीनेन्दुः २८।३५
ता. मा. हमल ३५।२२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	११	१०	०६	११	०६	००
२६	००	१४	२४	१६	२३	१८	१८
२३	४४	४६	३२	३५	१०	२६	२६
५६	३७	१६	४३	२७	२८	१५	१५
५६	३३	५८	१४	७०	०६	०३	०३
५०	१६	०२	२०	१६	५३	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०८	११	१०	०६	११	०६	००
०७	०५	२०	२६	२६	२४	१८	१८
२१	११	११	२८	२०	०८	००	००
२१	१६	५३	०३	१२	४८	४६	४६
५६	३२	१८	१४	७०	०७	०३	०३
३५	२६	०४	२०	५५	५०	११	११



वा ८।३१।२१।१६भौमेदि१।१२
मिश्र४५।१२ कु ३०

* लग्न सारिणी *

अंश	००	०१	०२	०३	०४	०५	०६	०७	०८	०९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
००	०२	०२	०२	०२	०३	०३	०३	०३	०३	०३	०३	०३	०४	०४	०४	०४	०४	०४	०४	०५	०५	०५	०५	०५	०५	०५	०५	०६	०६	०६
मेष	३६	४२	५०	५७	०३	०९	१७	२४	३२	४०	४८	५६	०४	१२	२०	२७	३६	४४	५२	००	०८	१६	२४	३१	४०	४८	५५	०४	१२	२०
०१	०६	०६	०६	०६	०७	०७	०७	०७	०७	०७	०७	०८	०८	०८	०८	०८	०८	०९	०९	०९	०९	०९	०९	१०	१०	१०	१०	१०	१०	११
वृष	२८	३६	४४	५२	००	०८	१६	२४	३४	४४	५४	०४	१४	२४	३४	४४	५४	०३	१३	२३	३३	४३	५३	०३	१३	२३	३३	४०	५२	०३
०२	११	११	११	११	११	१२	१२	१२	१२	१२	१२	१३	१३	१३	१३	१३	१४	१४	१४	१४	१४	१५	१५	१५	१५	१५	१६	१६	१६	१६
मिथुन	१२	२२	३२	४२	५२	०२	१२	२२	३४	४६	५७	०९	२१	३२	४४	५५	०७	१८	३०	४२	५३	०५	१७	२८	४०	५१	०३	१४	२६	३७
०३	१६	१६	१७	१७	१७	१७	१७	१८	१८	१८	१८	१८	१९	१९	१९	१९	१९	२०	२०	२०	२०	२०	२१	२१	२१	२१	२१	२२	२२	२२
कर्क	४९	५१	१३	२५	३६	४८	५९	१०	२२	३४	४६	५८	०९	२१	३३	४५	५७	०९	२१	३३	४५	५७	०९	२१	३३	४५	५७	०९	२१	३३
०४	२२	२२	२३	२३	२३	२३	२३	२४	२४	२४	२४	२४	२५	२५	२५	२५	२५	२६	२६	२६	२६	२६	२७	२७	२७	२७	२७	२८	२८	२८
सिंह	४५	५७	०९	२१	३२	४४	५६	०८	२०	३१	४३	५४	०६	१८	३०	४२	५४	०६	१७	२९	४१	५२	०४	१६	२८	४०	५१	०३	१४	२६
०५	२८	२८	२९	२९	२९	२९	२९	३०	३०	३०	३०	३०	३०	३१	३१	३१	३१	३१	३२	३२	३२	३२	३२	३३	३३	३३	३३	३३	३४	३४
कन्या	३८	५०	०२	१४	२५	३७	४८	००	१२	२३	३५	४६	५८	०९	२१	३२	४४	५६	०८	२०	३२	४४	५६	०८	२०	३२	४३	५४	०६	१८
०६	३४	३४	३४	३५	३५	३५	३५	३५	३६	३६	३६	३६	३६	३७	३७	३७	३७	३७	३८	३८	३८	३८	३८	३९	३९	३९	३९	३९	४०	४०
तुला	३०	४१	५३	०५	१६	२८	४०	५२	०४	१५	२७	३९	५१	०३	१५	२७	३९	५१	०३	१५	२७	३९	५१	०३	१५	२७	३९	५१	०३	१५
०७	४०	४०	४०	४१	४१	४१	४१	४१	४२	४२	४२	४२	४२	४२	४३	४३	४३	४३	४३	४४	४४	४४	४४	४४	४५	४५	४५	४५	४५	४६
वृश्चिक	२७	३९	५१	०३	१४	२६	३८	५०	०२	१३	२४	३६	४७	५९	११	२३	३४	४६	५७	०९	२०	३२	४४	५६	०८	१९	३१	४२	५४	०५
०८	४६	४६	४६	४६	४७	४७	४७	४७	४७	४७	४८	४८	४८	४८	४८	४८	४९	४९	४९	४९	४९	४९	५०	५०	५०	५०	५०	५०	५१	५१
धन	१७	२८	४०	५१	०३	१५	२७	३८	४८	५८	०८	१८	२८	३८	४८	५८	०८	१८	२८	३८	४८	५८	०७	१७	२७	३७	४७	५७	०७	१७
०९	५१	५१	५१	५१	५२	५२	५२	५२	५२	५२	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५५	५५	५५	५५	५५
मकर	२०	३७	४६	५७	०६	१६	२६	३६	४४	५१	००	०८	१६	२४	३२	४०	४८	५६	०४	१२	२०	२८	३६	४४	५२	००	०८	१६	२४	३२
१०	५५	५५	५५	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५९
कुम्भ	४०	४६	५७	०५	१३	२१	२९	३७	४४	५१	५८	०५	११	१८	२४	३१	३८	४५	५०	५८	०५	१२	१९	२५	३२	३९	४६	५२	५९	०६
११	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	००	००	००	००	००	००	००	००	००	०१	०१	०१	०१	०१	०१	०१	०१	०१	०२	०२	०२	०२	०२
मीन	१३	१९	२६	३३	३९	४६	५३	००	०७	१४	२१	२७	३४	४१	४८	५५	०२	०८	१५	२२	२९	३५	४२	४९	५६	०३	०९	१६	२३	३०
अंश	००	०१	०२	०३	०४	०५	०६	०७	०८	०९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९

* लग्नसारिणी से लग्न निकालने की रीति *

जिस समय इस लग्नसारिणी से लग्न देखने की आवश्यकता हो तो उस समय का इष्ट बना कर उसमें उस दिन का सूर्य स्पष्ट जोकि पंचांग दिवाकर में प्रतिदिन का सूर्य स्पष्ट लिखा रहता है, जिस राशि के जितने अंश पर हो लग्नसारिणी में उस राशि के सामने और उन अंशों के कोष्ट के नीचे जो घड़ी पल हों उनमें अपने इष्ट के घड़ी पल जोड़ देने से लग्न की घड़ी पल हो जाते हैं सो यह घड़ी पल लग्नसारिणी में जिस राशी के सामने और जितने कोष्ट के नीचे मिलेंगे वह स्पष्ट लग्न राशि अंशादि है उदाहरण—२००१ आषाढ़ प्र० ८ को इष्टघट्यादि १०।०५ पर क्या लग्न होगा। इस रोज पंचांग दिवाकर में सूर्य स्पष्टराश्यादि २।७।१९ है लग्नसारिणी २ राशि के सामने और ७ अंश के नीचे घट्यादि १२।२२ में इष्ट घट्यादि १०।०५ को जोड़ दिया तो २२।२७ घट्यादि हुए, लग्नसारिणी में इसमें स्वल्पकोष्ट देखा तो ३ राशि २८ अंश के नीचे घट्यादि २२।२१ और इष्टयुक्त घट्यादि २२।२७ का अन्तर ६ पल का अल्पकोष्ट और अगले कोष्ट के अन्तर १२ पल हैं, मालूम किया कि १२ पल का अंतर ६० कला में ६०×६ तो ६ पल का अन्तर कितनी में हो तो—लब्ध ३० कला १२ हुआ सो उस समय स्पष्ट लग्न ३ राशि २८ अंश ३० कला हुआ अर्थात् कर्क लग्न हुआ।

* ठीक फलादेश के लिये शुद्ध इष्ट और शुद्ध लग्न *

पाठकगण ! ठीक फलादेश कहने के लिए शुद्ध इष्ट और शुद्ध लग्न की परम आवश्यकता है इसके बिना फलादेश ठीक नहीं कहा जा सकता। इस कारण इष्ट बनाते समय जहां आप देशांतर संस्कार करते हैं वहां आप पंचांग दिवाकर में दिये गये पंचांग परिवर्तन के अनुसार चरांतर संस्कार भी देकर शुद्ध इष्ट से शुद्ध लग्न बनाने के लिये उस स्थान के स्वोदय से अथवा पंचांग दिवाकर में दी हुई पलभा और लग्नसारिणी से उस स्थान की लग्नसारिणी बनाकर शुद्ध लग्न बनावें, उस लग्न से ठीक फलादेश कहा जा सकता है। किसी भी स्थान की लग्नसारिणी की आवश्यकता हो तो आप २) रुपये भेज कर हस्तलिखित मंगवा सकते हैं।

शाकः १८६१ — वर्षफल-सम्वत् १९९६ विक्रमी — सन् ईस्वी १९३९

श्री विक्रमादित्य के राज्य काल से १९९६ वर्ष व्यतीत हुए हैं, श्री शालिवाहन के शकारम्भ काल से १८६१ वर्ष हो चुके हैं सन् फसली १३४६ सन् हिजरी १३५८ और सन् ईस्वी काल से १९३९ वर्ष हो चुके हैं इस वर्ष में वर्ष के स्वामी बुध का फलः–राजा लोग मस्त रहें में आनन्द में रहें दस्तकारी के काम करने वालों की तरक्की हो पृथ्वी जल से पूर्ण हो (२) मंत्री गुरु का फलः—प्रजा सब तरह से सुखी रहे अन्नादिक पदार्थ बहुत हों सुकाल रहे खेतियां बहुत हों वृक्षों को फल बहुत लगें और वर्षा बहुत हो। (२) सेनापति गुरु का फलः—देवी मन पूजा यज्ञादि कर्मों में प्रवृत राजा लोग धर्म में तत्पर प्रजा में प्रीति और वर्षा बहुत हो। (३) खेतियों के मालिक सूर्य का फलः—खण्ड वर्षा खेतियों को हानि मनुष्य को रोग सब राजाओं में परस्पर विरोध चोर भय तीर्थों के द्रव्य का नाश। (४) अर्घ कमालिक गुरु का फलः—प्रजा में मङ्गल कर्म हों धन धान्य की वृद्धिः हो सुकाल और सुख रहे (५) मेघों के स्वामी गुरु का फलः—सुभिक्षा, सुख, खेतियों में अन्न बहुत, गुड़ादि रसिक पदार्थ सस्ते रहें। (६) रसों के मालिक मंगल का फलः—राई लूण, सरसों, तिल, तेल गुड़, इन का भाव तेज रहे, (७) खजाने के मालिक सूर्य का फल—व्यापारी लोग धन इकट्ठा कर हाथी, घोड़ा, ऊँट वगैरा के खरीदने और बेचने से व्यापारियों को लाभ हो (८) धनेश शुक्र का फल—घर घर में मंगलाचार वृक्षों को फल पुष्प बहुत हों वर्षा बहुत हो और सुभिक्ष हो। (९) नीरसेश सूर्य का फल—तांबा, चन्दन, रत्न, मणि मोति आदि का भाव तेज रहे। (१०) फलेश बुध का फल—वर्षा बहुत, फल बहुत, घास बहुत, फूल बहुत हों मनुष्यों में सुख रहे। (११) दुर्गेश गुरु का फल राजा लोग नीति पर रहें प्रजा सुखी रहे।


प्रभवादि ६० सम्वत्सरों के मध्य में विष्णु विंशति में खर नाम २५वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है इसी प्रकार विष्णु विंशति के मध्य में नन्दन नाम सम्वत्सर के मेषादि के पूर्वयुक्त मासादि ११।४।४८।१९ ३६ भोग्य मासादि १०।२६।१९।५०।२४ ऐसे स्पष्ट सूर्य के समय अर्थात् सं० १९९५ फाल्गुण शुक्ल अष्टमी सोमवार कुम्भ क्रांत् १६ सूर्योदय से ३७ घटी ४८ पल पर तुला लग्न में नन्दन नाम २६वां सम्वत्सर प्रवेश हुआ, उसका फल—गाईयां दूध बहुत दें वृक्षों को फल पुष्प बहुत लगें धन धान्य से युक्त पृथ्वी और लोगों में आनन्द रहे। रोहिणी का वास तट पर है वर्षा अच्छी हो।

मेष राशि में शनि का फल—सब पदार्थ महंगे हों राज भय गुर्जर गौड सौराष्ट्र इन देशों में अन्नादिक पदार्थ महंगे हों व्यापार करने से द्विगुना लाभ हो। पृथ्वी पर बहुत उत्पात हों दरिया के किनारे पर जो पृथ्वी हो वहां पीड़ा हो बादल अधिक हों सातों अनाज संग्रह करने से चार महीने के बीच २ में बेचने से द्विगुना लाभ हो गुर्जर देश में अफीम गुड़, शक्कर, खांड, कनक, बाजरा, चावल के बेचने से लाभ हो सोना चांदी से लाभ हो सात माह से पहिले पहिले ऐसा फल हो सात मास से पीछे उत्पात, भूकम्प बादलों की गर्जना फाल्गुन में कहीं उपद्रव हो सब वस्त्र महंगे व्यापार से लाभ मालव देश में घी, खांड, तेल खोपरा खोपरायन ये सब पदार्थ महंगे हों। आठ महीने तक पृथ्वी चलायमान हो।


॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राशयः	मे.	वृ.	मि.	क.	सि.	क.	तु.	वृ.	ध.	म.	कुं.	मी.
लाभ	०२	११	२	११	०६	८	११	०२	१४	८	८	१४
व्ययः	०५	११	११	५	०२	११	११	०५	०८	११	११	८
पू. या.	१	५	६	२	६	१०	३	७	४	८	११	१२
दि. पा.	१	८	७	६	६	३	४	२	८	११	५	११

॥ वर्ष लग्नम् ॥



॥ मेष प्रवेश लग्नम् ॥



* लग्न सारणी * अमृतसर पलभा ७।३०।२ *

अंश	००	०१	०२	०३	०४	०५	०६	०७	०८	०९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
००	०२	०२	०२	०२	०३	०३	०३	०३	०३	०३	०३	०३	०४	०४	०४	०४	०४	०४	०४	०५	०५	०५	०५	०५	०५	०५	०५	०६	०६	०६
मेष	३६	४३	५०	५७	०३	०१	१७	२४	३२	४०	४८	५६	०४	१२	२०	२७	३६	४४	५२	००	०८	१६	२४	३२	४०	४८	५६	०४	१२	२०
०१	०६	०६	०६	०६	०७	०७	०७	०७	०७	०७	०७	०८	०८	०८	०८	०८	०८	०९	०९	०९	०९	०९	०९	१०	१०	१०	१०	१०	१०	११
वृष	२८	३६	४४	५२	००	०८	१६	२४	३४	४४	५४	०४	१४	२४	३४	४४	५४	०३	१२	२२	३३	४३	५२	०३	१३	२३	३३	४०	५२	०३
०२	११	११	११	११	११	१२	१२	१२	१२	१२	१२	१३	१३	१३	१३	१३	१४	१४	१४	१४	१४	१५	१५	१५	१५	१५	१६	१६	१६	१६
मिथुन	११	२२	३२	४२	५२	०२	११	२२	३४	४६	५७	०९	२१	३२	४४	५५	०७	१८	३०	४२	५३	०५	१७	२८	४०	५१	०३	१४	२६	३७
०३	१६	१६	१७	१७	१७	१७	१७	१८	१८	१८	१८	१८	१९	१९	१९	१९	१९	२०	२०	२०	२०	२०	२१	२१	२१	२१	२१	२२	२२	२२
कर्क	४६	५१	१२	२५	३६	४८	५९	१०	२२	३४	४६	५८	०९	२१	३३	४५	५७	०९	२१	३३	४५	५७	०९	२१	३३	४५	५७	०९	२१	३३
०४	२२	२२	२३	२३	२३	२३	२३	२४	२४	२४	२४	२४	२५	२५	२५	२५	२५	२६	२६	२६	२६	२६	२७	२७	२७	२७	२७	२८	२८	२८
सिंह	४५	५७	०९	२१	३२	४४	५६	०८	२०	३१	४३	५४	०६	१८	३०	४२	५४	०६	१७	२९	४१	५२	०४	१६	२८	४०	५१	०३	१४	२६
०५	२८	२८	२९	२९	२९	२९	२९	३०	३०	३०	३०	३०	३०	३१	३१	३१	३१	३१	३२	३२	३२	३२	३२	३३	३३	३३	३३	३३	३४	३४
कन्या	३८	५०	०१	१४	२५	३७	४८	००	१२	२३	३५	४६	५८	०९	२१	३२	४४	५६	०८	२०	३२	४४	५६	०८	२०	३२	४३	५४	०६	१८
०६	३४	३४	३४	३५	३५	३५	३५	३५	३६	३६	३६	३६	३६	३७	३७	३७	३७	३७	३८	३८	३८	३८	३८	३९	३९	३९	३९	३९	४०	४०
तुला	३०	४१	५३	०५	१६	२८	४०	५२	०४	१५	२७	३९	५१	०३	१५	२७	३९	५१	०३	१५	२७	३९	५१	०३	१५	२७	३९	५१	०३	१५
०७	४०	४०	४०	४१	४१	४१	४१	४१	४२	४२	४२	४२	४२	४२	४२	४३	४३	४३	४३	४४	४४	४४	४४	४४	४५	४५	४५	४५	४५	४६
वृश्चिक	२७	३९	५१	०३	१४	२६	३८	५०	०२	१३	२४	३६	४७	५९	११	२३	३४	४६	५७	०९	२०	३२	४४	५६	०८	१९	३१	४२	५४	०५
०८	४६	४६	४६	४६	४७	४७	४७	४७	४७	४७	४८	४८	४८	४८	४८	४८	४९	४९	४९	४९	४९	४९	५०	५०	५०	५०	५०	५०	५१	५१
धन	१७	२८	४०	५१	०३	१५	२७	३८	४८	५८	०८	१८	२८	३८	४८	५८	०८	१८	२८	३८	४८	५८	०७	१७	२७	३७	४७	५७	०७	१७
०९	५१	५१	५१	५१	५२	५२	५२	५२	५२	५२	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५५	५५	५५	५५	५५
मकर	२७	३७	४७	५७	०६	१६	२६	३६	४४	५२	००	०८	१६	२४	३२	४०	४८	५६	०४	१२	२०	२८	३६	४४	५२	००	०८	१६	२४	३२
१०	५५	५५	५५	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५९
कुम्भ	४०	४९	५७	०५	१३	२१	२९	३७	४४	५१	५८	०५	११	१८	२४	३१	३८	४५	५०	५८	०५	१२	१९	२५	३२	३९	४६	५२	५९	०६
११	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	००	००	००	००	००	००	००	००	००	०१	०१	०१	०१	०१	०१	०१	०१	०१	०२	०२	०२	०२	०२
मीन	१३	१९	२६	३३	३९	४६	५३	००	०७	१४	२१	२७	३४	४१	४८	५५	०२	०८	१५	२२	२९	३५	४२	४९	५६	०३	०९	१६	२३	३०
अंश	००	०१	०२	०३	०४	०५	६०	०७	०८	०९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९

* लग्नसारिणी से लग्न निकालने की रीति *

जिस समय इस लग्नसारिणी से लग्न देखने की आवश्यकता हो तो उस समय का इष्ट बना कर उसमें उस दिन का सूर्य स्पष्ट जोकि पंचांग दिवाकर में प्रतिदिन का सूर्य स्पष्ट लिखा रहता है, जिस राशि के जितने अंश पर हो लग्नसारिणी में उस राशि के सामने और उन अंशों के कोष्ठ के नीचे जो घड़ी पल हों उनमें अपने इष्ट के घड़ी पल जोड़ देने से लग्न की घड़ी पल हो जाते हैं सो यह घड़ी पल लग्नसारिणी में जिस राशी के सामने और जितने कोष्ठ के नीचे मिलेंगे वह स्पष्टलग्न राशि अंशादि है उदाहरण—२००१ आषाढ़ प्र० ८ को इष्टघट्यादि १०।०५ पर क्या लग्न होगा। इस रोज पंचांग दिवाकर में सूर्य स्पष्टराश्यादि २।७।१६ है लग्नसारिणी २ राशि के सामने और ७ अंश के नीचे घट्यादि १२।२२ में इष्ट घट्यादि १०।०५ को जोड़ दिया तो २२।२७ घट्यादि हुई, लग्नसारिणी में इसने स्वल्पकोष्ठ देखा तो ३ राशि २८ अंश के नीचे घट्यादि २२।२१ और इष्टयुक्त घट्यादि २२।२७ अन्तर ६ पल का अल्पकोष्ठ और अगले कोष्ठ के अन्तर १२ पल हैं. मालूम किया कि १२ पल का अंतर ६० कला में ६०×६ तो ६ पल का अन्तर कितनी में हो तो—ल० ३० कला १२ हुआ तो उस समय स्पष्ट लग्न ३ राशि २८ अंश ३० कला हुआ अर्थात् कर्क लग्न हुआ।

* ठीक फलादेश के लिये शुद्ध इष्ट और शुद्ध लग्न *

पाठकगन ! ठीक फलादेश कहने के लिए शुद्ध इष्ट और शुद्ध लग्न की परम आवश्यकता है इसके बिना फलादेश ठीक नहीं कहा जा सकता। इस कारण इष्ट बनाते समय जहां आप देशांतर संस्कार करते हैं वहां आप पंचांग दिवाकर में दिये गये पंचांग परिवर्तन के अनुसार चरांतर संस्कार भी देकर शुद्ध इष्ट से शुद्ध लग्न बनाने के लिये उस स्थान के स्वोदय से अथवा पंचांग दिवाकर में दी हुई पलभा और लग्नसारिणी से उस स्थान की लग्नसारिणी बनाकर शुद्ध लग्न बनावें, उस लग्न से ठीक फलादेश कहा जा सकता है। किसी भी स्थान की लग्नसारिणी की आवश्यकता हो तो आप २।) रुपये भेज कर हस्तलिखित मंगवा सकते हैं।

शाकः १८६१ वर्षफल-सम्वत् १९९६ विक्रमी सन् ईस्वी १९३९

श्री विक्रमादित्य के राज्य काल से १९९६ वर्ष व्यतीत हुए हैं, श्री शालिवाहन के शकारम्भ काल से १८६१ वर्ष हो चुके हैं सन् फसली १३४६ सन् हिजरी १३५८ और सन् ईस्वी काल से १९३९ वर्ष हो चुके हैं इस वर्ष में वर्ष के स्वामी बुध का फलः—राजा लोग सब तरह से आनन्द में रहें और दस्तकारी के काम करने वालों की तरक्की हो पृथ्वी जलसे पूर्ण हो (२) मंत्री गुरु का फलः—प्रजा सब तरह से सुखी रहे अन्नादिक पदार्थ बहुत हों सुकाल रहे खेतियां बहुत हों वृक्षों को फल बहुत लगें और वर्षा बहुत हो। (२) सेनापति गुरु का फलः—ब्राह्मण लोग यज्ञादि कर्मों में प्रवृत्त राजा लोग धर्ममें तत्पर प्रजामें प्रीति और वर्षा बहुत हो। (३) खेतियों के मालिक सूर्य का फलः—खण्ड वर्षा खेतियों को हानि मनुष्य को रोग भय राजाओं में परस्पर विरोध चोर भय तीर्थों के दर्शकका नाश। (४) अर्घ कमालिक गुरु का फलः—प्रजा में मङ्गल कर्म हों धन धान्य की वृद्धिः हो सुकाल और सुख रहे (५) मेघों के स्वामी गुरु का फलः—सुभिक्षा, सुख, खेतियों में अन्न बहुत, गुड़ादि रसिक पदार्थ सस्ते रहें। (६) रसों के मालिक मंगल का फलः—राई लूण, सरसों, तिल, तेल गुड़, इन का भाव तेज रहे, (७) खजाने के मालिक सूर्य का फल—व्यापारी लोग धनइकट्ठा कर हाथी, घोड़ा, ऊँट वगैरा के खरीदने और बेचने से व्यापारियों को लाभ हो (८) धनेश शुक्र का फल—घर घर में मंगलाचार वृक्षों को फल पुष्प बहुत हों वर्षा बहुत हो और सुभिक्ष हो। (९) नीरसेश सूर्य का फल—तांबा, चन्दन, रत्न, मणि मोति आदि का भाव तेज रहे। (१०) फलेश बुध का फल—वर्षा बहुत, फल बहुत, घास बहुत, फूल बहुत हों मनुष्यों में सुख रहे। (११) दुर्गेश गुरु का फल राजा लोग नीति पर रहें प्रजा सुख रहे।

प्रभवादि ६० सम्वत्सरों के मध्य में विष्णु विंशति में खर नाम २५वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है इसी प्रकार विष्णु विंशति के मध्य में नन्दन नाम सम्वत्सर के मेषादि के पूर्वोक्त मासादि ११।२४।४८।१९ ३६ भोग्य मासादि १०।१५।१५।५०।२४ ऐसे स्पष्ट सूर्य के समय अर्थात् सं० १९९५ फाल्गुण शुक्ल अष्टमी सोमवार कुम्भ.क्रांत् १६ सूर्योदय से ३७ घड़ी ४८ पल पर तुला लग्न में नन्दन नाम २६वां सम्वत्सर प्रवेश हुआ, उसका फल—गाईयां दूध बहुत दें वृक्षों को फल पुष्प बहुत लगें धन धान्य से युक्त पृथ्वी और लोगों में आनन्द रहे। रोहिणी का वास तट पर है वर्षा अच्छी हो।

मेष राशि में शनि का फल—सब पदार्थ महंगे हों राज भय गुर्जर गौड सौराष्ट्र इन देशों में अन्नादिक पदार्थ महंगे हों व्यापार करने से द्विगुना लाभ हो। पृथ्वी पर बहुत उत्पात हों दरया के किनारे पर जो पृथ्वी हो वहां पीड़ा हो बादल अधिक हों सातों अनाज संग्रह करने से चार महीने के बीच २ में बेचने से द्विगुना लाभ हो गुर्जर देश में अफीम गुड़, शक्कर, खांड, कनक, बाजरा, चावल के बेचने से लाभ हो सोना चांदी से लाभ हो सात माह से पहिले पहिले ऐसा फल हो सात मास से पीछे उत्पात, भूकम्प बादलों की गर्जना फाल्गुन में कोई उपद्रव हो सब वस्त्र महंगे व्यापार से लाभ मालव देश में घी, खांड, तेल खोपर खारायन यह सब पदार्थ महंगे हों। आठ महीने तक पृथ्वी चलायमान हो।

॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राश्य:	मे.	वृ.	मि.क.		सि.क.		तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.
लाभ	०२	११	२	११	०६	८	११	०२	१४	८	८	१४
व्यय:	०५	११	११	५	०२	११	११	०५	०८	११	११	८
पू.पा.	१	५	६	२	६	१०	३	७	४	८	११	१:
री.पा.	१	८	७	६	६	३	४	२	१	११	५	१६

॥ वर्ष लग्नम् ॥


॥ मेष प्रवेश लग्नम् ॥

दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	मु	ह	मा	चै
३०	०६	०१	बु	०३	१२	रे	५१	४८	ब्र	३०	३६	३०	०१	२२	०६
३०	११	०२	गु	०४	१६	अ	५२	२६	ऐं	२८	१५	०१	०२	२३	१०
३०	१६	०३	शु	०४	०७	भ	५३	५०	वै	२४	५६	०२	०३	२४	११
३०	२१	०४	श	०२	४०	कृ	५३	०३	वै	२०	३७	०३	०४	२५	१२
३०	२६	०५	र	००	०२	रो	५१	१६	प्री	१५	६	०४	०५	२६	१३
३०	२६	०६	र	५६	२५	००	००	००	००	१०	००	००	००	००	००
३०	३१	०७	च	५१	५८	मृ	४८	३८	आ	०६	३१	०५	०६	२७	१४
३०	३७	०८	मं	४६	५०	आ	४५	२०	सौ	०२	५५	०६	०७	२८	१५
३०	४१	०६	बु	४१	१२	पु	४१	२४	ऽगं	४८	१६	०७	०८	२६	१६
३०	४६	१०	बृ	३५	१८	पु	३७	३०	सु	४०	३४	०८	०६	३०	१७
३०	५१	११	शु	२६	१८	श्ले	३२	१६	धृ	३१	४६	०६	१०	३१	१८
३०	५६	१२	श	२२	२०	म	२६	१६	शू	२५	०७	१०	११	०१	१६
३१	०१	१३	र	१७	४६	पू	२५	३६	गं	१७	४२	११	१२	०२	२०
३१	०६	१४	चं	११	३८	उ	२२	२७	वृ	१०	४२	१२	१३	०३	२१
३१	११	१५	मं	०८	१२	ह	२०	००	ध्रु	०४	१६	१३	१४	०४	२२

शो ५५।१६ ०।५८।२७ चैत्र शुदि सं० १९९६

पूभा ३गुरु: ३६।०१ ..नि २शुक्र:०१ ४४मंषेन्दु:५१।०३नववर्षारम्भ
रेव२वक्रोज्ञ:१०।२७(…फा) [१२१।२.२मी:१चन्द्रदर्शनम् २
भ ३३।२३ उभा३रवि:मूले३भौ. :२०।३६घनि३कुम्भेशुक्र:*
प ०२।४० याप्पूर्वोदय गुरु: ४७।५ पश्चिमास्तंग त: ५८।४
*५१।०६गुणगौरीव्रतम३मत्स्यजयंत ३ [वृषेन्दु:८।३८
[शुक्र:४०।२ॐमिथुनेन्दु:२१।२२
भ ५१।६८ उ उभा ४ रविपश्चिमास्तज्ञ: २१।३७ घनि ४
भ१६।२४ग।रेव१प्र.ज्ञ:०३ ५८भव न्युतरसि:८ग्रशो .कलिका
कर्केन्दु:२६।३४।मनवमी ६ [प्राशनम् ८
मूले ४ भौम: ३६।१७ शतां १ शुक्र: २७.५६
भ२।१८उ२६।१यारेव१रवि:०७।५८सिंहेन्दु:३५।२३कामदा१४
दमनोत्सव, अप्रैल ३० [दोलोत्सव:
उभा४प्र.ज्ञ:३०।२६शता२ शुक्र: १५।५५ कन्येन्दु: ४१।१६
भ१२।३८उ४०।२५रेव:२रवि:३१।१२सत्यव्रतम् [अनंग १३
तुलेन्दु: ४६।१६

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०८	११	१०	१०	११	०६	००
१४	०८	१६	२८	०४	२५	१७	१७
१८	५६	४३	०६	३६	०४	३८	३८
१०	४६	५०	३६	२५	४५	२८	२८
५६	३१	२४	१४	७१	०७	०३	०३
०२	४२	५८	२०	३१	५०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०८	११	१०	१०	११	०६	००
२१	१२	१४	२६	१२	२६	१७	१७
१२	३८	५१	४८	५६	००	१६	१६
३४	३७	५५	२१	२२	५०	१३	१३
५६	३०	४७	१४	७१	०७	०३	०३
०४	५७	५६	२०	३१	५०	११	११


वा,८।३१।२१।३८भौमदि१५।३६
मिश्र४५।२५ कु १५

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	[illegible]	स	ह	अ	वै
३१	१६	०१	बु	०४	४०	चि	१८	२६	ह	५३	२६	१४	१५	०५	२३
३१	२१	०२	बृ	०२	०६	स्वा	१३	५८	व	४६	२५	१५	१६	०६	२४
३१	२६	०३	शु	००	४२	वि	१८	३६	सि	४६	१३	१६	१७	०७	२५
३१	३१	०४	श	००	२५	ऽनु	२०	३५	व्य	४४	०७	१७	१८	०८	२६
३१	३६	०५	र	०१	५०	ज्ये	२३	४८	व	४२	००	१८	१६	०६	२७
३१	४१	०६	चं	०४	१५	मू	२८	०३	प	४२	४७	१६	२०	१०	२८
३१	४६	०७	मं	०७	४७	पू	३३	३२	शि	४३	२१	२०	२१	११	२६
३१	५१	०८	बु	१२	२३	उ	३६	२८	सि	४४	२७	२१	२२	१२	३०
३१	५६	०६	बृ	१८	२५	श्र	४६	०८	सा	४५	५१	२२	२३	१३	०१
३२	०१	१०	शु	२२	३७	ध	५२	४२	शु	४७	२५	२३	२४	१४	०२
३२	०६	११	श	२७	२८	श	५८	४८	शु	४८	३८	२४	२५	१५	०३
३२	१०	१२	र	३१	५६	पू	००	००	ब्र	४६	२०	२५	२६	१६	०४
३२	१५	१३	च	३५	२१	उ	०३	१०	ऐं	५१	१४	२६	२७	१७	०५
३२	[illegible]	१४	मं	३८	२६	उ	०८	२८	वै	५३	१६	२७	२८	१८	०६
३२	२४	३०	बु	३८	४१	रे	११	३८	वि	५६	१६	२८	२६	१६	०७

वैशाख वदि २ सं० १९९६

पूभ ४मीनेगुरु:३४।२१शतां२शुक्र: २।५४ वैशाख स्नानारम्भ:
भ२१।३४उरेव०३रवि:५४।१४पूषा१भौम:०५।४८उभा३ प.*
भ००।४२याशतां४शुक्र:५०।४५वृश्चिकेन्दु:०३।२६गणेश ४
*ज्ञ: ४०।३१
रेव ४ शनि: ४३।०७ धनुर्वीन्दु: २३।४८
भ०४।१५ उ३६।१य २४रवि:१८।१४पूष १ शुक्र:३८।३६
मकरेन्दु: ५०।४३
पूषा २भौम:३८।४३पूर्वोदयज्ञ:२२।५२उभा२.०ज्ञ:३०।०७
भ५०।०१उअश्वे समेष्टक:४३।११मु ३० पुरुषमध्याह्नोत्तम्
भ२२।३७याकुम्भेन्दु: १६।२३ पूभा२शुक्र:२६।२६
वरूथिनी ११ [नु०६।१०मीनेन्दु:३७।५६
उभा२माभौम:०७।१३पूभा२शुक्र १२ ४५स्वारयांराहु:भर०१
भ ३५।२१ उअश्वे २ रवि: ०६।४८
भ ०६।३० या उभा २ ज्ञ:१६।५५ पभां४मेंनशुक्र:५६।२४
पूषा ३ भौम: २३।२४ उभा १ गुरु: ३६ ०८.मेषेन्दु: ११।३९

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०८	११	११	१०	११	०६	००
२६	१६	०१	०१	२२	२७	१६	१६
०३	४३	५६	४१	३१	०२	५०	५०
५५	३३	१२	३३	१५	५७	४८	४८
५८	२०	१४	२४	७.	०७	०३	०३
४१	१७	२१	२०	२८	५०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
[illegible]	०८	११	११	११	११	०६	००
०५	२०	१०	[illegible]	००	[illegible]	१६	१६
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	५६	५६	२८	२८
२४	[illegible]	५५	[illegible]	[illegible]	०५	[illegible]	[illegible]
[illegible]	२८	२८	१३	७२	०७	०३	०३
३५	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	११	११


वा,८।३१।२१।४८बुधोदि १६।१२
मिश्र४६।१२ कु ३०

मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	या	घ.	प.	ब्यु	सं	मई	ज्य
९	०१	बृ	३८	२१	अ	१३	३२	प्री	४३	१५	२९	३०	२०	[illegible]
३	०२	गु	३६	४९	भ	१४	१२	आ	३९	१५	३०	१	२१	०९
७	०३	श	३४	०५	कृ	१३	३९	सौ	३४	२३	१	२	२२	१०
१	०४	र	३०	२२	रो	१२	०३	शो	२८	४०	२	३	२३	११
५	०५	चं	२५	५१	मृ	०९	३२	ऽत	२२	१७	३	४	२४	१२
९	०६	म	२०	३७	आ	०६	२७	सु	२५	२१	४	५	२५	१३
३	०७	बु	१४	५८	पु	०२	४७	धृ	०८	००	५	६	२६	१४
७	०८	बृ	०८	५५	श्ले	५४	३५	शू	००	२९	६	७	२७	१५
०	०९	शु	०२	५०	म	५०	२९	वृ	५४	०२	७	८	२८	१६
०	१०	शु	५६	२६	००	००	००	००	अवम्		००	००	००	००
४	११	श	५१	०७	पू	४६	४३	ध्रु	३७	३८	८	९	२९	१७
८	१२	र	४५	५५	उ	४३	२९	व्या	३०	३१	९	१०	३०	१८
२	१३	च	४१	२६	ह	४०	५०	ह	२४	०४	१०	११	१	१९
५	१४	म	३७	४४	च	३९	०६	व	१८	१४	११	१२	२	२०
९	१५	बृ	५०	१०	स्वा	३८	२०	[illegible]	१३	११	१२	१३	३	२१

ता० मा० सारे १३।१६ उभा १ शुक्रः ४५।१३ वृषेन्दुः*
उभा ४ ज्ञः ५९।०८ अक्षय ३ परशुराम जयन्ती ३
भ०२।१३उ४०।२२या अश्वे४रविः ५७।०८मिथुनेन्दुः४०।५२
उभा २ शुक्रः ३१।५३
कर्केन्दुः ४८।४४
भ १४।५८ उ ४१।२६ या पूषा २भौमः४६।२०गगोत्पत्तिः७
भर१विः२३।५९रेव१ज्ञः१५४० उभ३शुकः१६।२१=
=सिंहेन्दुः ५४।३७
=पूर्वोपशान्तिः ५५।५३ कन्येन्दुः ००।५८डैष्णवानात्रतम ११
भ २३।५५ उ ५१।०८अ।मोहिनी ११ स्मर्तानाम
भर रविः ४९।५० रेव २ज्ञः ०३।२७ उभा४शुकः ०३।५०=
मई ३१ *००।५९नृसिंह १४
भ.३७।४८उरेव३ज्ञः ३८।३६ रेव १ शुकः ५०।१९तुलेन्दुः*
भ०६।२९य उपा१भौमः५९ ४२चन्द्रग्रहणनृखग।सः सत्यव्रतम

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१३	२३	१७	०५	१०	२९	१६	१६
४१	४७	१६	०६	३४	०३	०३	०३
२०	३४	२८	३०	५३	४४	०६	०६
५८	२७	६५	१३	७२	०७	०३	०३
१४	३०	०८	२७	४५	५२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०८	११	११	११	११	०६	००
११	२६	२४	०६	१७	२९	१५	१५
३०	२४	५५	२६	४८	५२	४४	४४
०४	५८	०८	०२	५१	०२	०१	०१
५७	२५	८४	१२	७३	०७	०३	०३
५०	०५	२१	३७	१९	५०	११	११


वा०८।३१।२२।०२बुधेदि१६।३९
मिश्र ४६।३९कु १५


मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	या	घ.	प.	ब्यु	सं	मई	ज्य
२३	०१	ब	३३	४२	व	३८	४४	व्या	०८	०८	१३	१४	०४	२२
२७	०२	गु	३३	३१	अनु	४०	२५	व	०२	४४	१४	१५	०५	२३
३१	०३	श	३६	४०	ज्ये	४३	२०	प	०३	३१	१५	१६	०६	२४
३५	०४	र	३७	००	मू	४७	२३	शि	०२	२१	१६	१७	०७	२५
३८	०५	चं	४०	२९	पू	१२	३५	सि	०२	०३	१७	१८	०८	२६
४२	०६	म	४४	५१	उ	५८	३१	सा	०२	३६	१८	१९	०९	२७
४६	०७	बु	४९	५२	श्र	३०	००	शु	०३	४६	१९	२०	१०	२८
५०	०८	बृ	५५	०२	ध	०५	०४	शु	०५	२४	२०	२१	११	२९
५४	०९	शु	५९	५८	श	११	३८	ब्र	०७	०७	२१	२२	१२	३०
५८	१०	श	६०	००	श	१७	१३	ऐ	०८	३१	२२	२३	१३	३१
०२	११	र	०४	१२	पू	२३	२५	वै	०९	२६	२३	२४	१४	०१
०६	११	चं	०७	३१	उ	२७	५८	वि	०९	३८	२४	२५	१५	०२
१०	१२	म	०९	४५	रे	३१	२२	प्री	०८	५५	२५	२६	१६	३
१४	१३	बु	१०	४१	अ	३३	३४	आ	०७	१३	२६	२७	१७	४
१८	१४	बृ	१०	२०	भ	३४	२८	सौ	०४	२९	२७	२८	१८	५
२२	३०	श	०८	४२	कृ	३४	११	शो	००	४३	२८	२९	१९	०६

डग ५६।०७ ज्येष्ठ वदिः सं० १९९६

भर३रविः १८।४९उभा २ गुरुः ५३ ०५अश्वि १ मेषशनिः*
रेव४ज्ञः००।५१रेव२शुकः३५।३९*४७.४९धृश्विकेन्दुः२३।३८
भ ०४।०५ म ३४।३९ या धनुषीन्दुः ४३।१८गणेष ४
भर ४ रविः ४४।२८ अश्व १ मेषज्ञः १५।०४
रेव ३ शुकः २०।५८
भ ४४।५१ उअश्वि २ ज्ञः ०८।०४ मकरेन्दुः ०९।०३
भ १७ २१ +कुम्भेन्दुः ३८।२०
कृति१रविः११।२५ अश्वि३ज्ञ :२०।३८रेव४शुक०६।१९+
याम्यावस्तमगस्त्यः ३९।१६ उषा२मकरे भौमः५६।४७
भ ३२।०५ उअश्वि ४ज्ञः२४।२८अश्वि२मेषेशुकः५१।१८
भ०४।१२याकृति२सवृषेर्कः४० २२मु४५पुरायमध्यान्होतरम)
भर १ज्ञः २०।५९ नूतन गृहप्रवेश पर।११भद्रकाली ११
अश्वि२शुकः ३६।२७मेषेन्दुः३१।२४ (मीनेन्दुः ०७।१०
म १०।४१ उ४०।३१ यापूर्वोक्त ज्ञः ०३।४५ भर २ज्ञः०५।३६
कृति ३ रविः ०७।४९ भर ३ज्ञः ४।४।२३वृषेन्दुः ४९।२३६
अश्वि ३ शुक्रः २१।३१ वट सावित्री ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०८	००	११	११	००	०६	००
२७	२९	०७	०८	२७	००	१५	१५
१३	३४	२३	०६	२९	५१	१८	१८
१४	४३	३९	३६	१३	५०	३५	३५
५७	२३	९९	१२	७२	०६	०३	०३
४८	०२	३३	३३	४२	१३	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०९	००	११	००	००	०६	००
०४	०२	२१	०९	०७	०१	१४	१४
५४	२२	२६	४०	११	५३	५३	५३
२४	३४	१७	५८	०९	१०	१०	१०
५७	२१	८०	१०	७२	०६	०३	०३
२३	३४	२४	५०	४२	५५	११	११


वा ८।३१।२२।१८शुक्रेदि१७।११
मिश्र४७।११कु ३०


र	मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	र	सो	मं	उ
४	२५	०१	घ	०५	०६		३२	४६	सु	५०	४२	२९	३०	२०	०७
०	२८	०२	र	०२	१०	मृ	२०	३३	शु	४४	३१	०१	३१	२१	०८
४	२८	०३	र	५७	३६	००		अवमृ	००	००	००	००	००	००	००
४	३१	०४	च	५२	१९	आ	२७	३३	शू	३७	४६	०२	३२	२२	०९
४	३३	०५	म	४६	३५	पु	२३	५५	ग	३०	३४	०३	०१	२२	१०
४	३५	०६	बु	४०	३१	पु	१९	५७	वृ	२३	०४	०४	०२	२४	११
४	३६	०७	वृ	३४	२२	श्ले	१५	५८	ध्रु	१५	२५	०५	०३	२५	१२
४	३८	०८	शु	२८	१७	म	११	४३	व्या	०७	५८	०६	०४	२६	१३
४	३९	०९	श	२२	३१	पू	०७	४९	ह	००	२६	०७	०५	२७	१४
४	४१	१०	र	१७	१५	उ	०४	२४	सि	४६	५०	०८	०६	२८	१५
४	४०	११	च	१२	३८	ह	०१	३९	व्य	४०	५७	०९	०७	२९	१६
४	४४	१२	म	०८	५५	स्व	५८	४१	व	३५	४८	१०	०८	३०	१७
४	४६	१३	बु	०६	०९	वि	५८	५०	प	३१	२९	११	०९	३१	१८
४	४७	१४	वृ	०४	३४	ऽनु	६०	००	शि	२८	०८	१२	१०	०१	१९
४	४९	१५	शु	०४	१५	ऽनु	००	११	सि	२५	४८	१३	११	०२	२०

च ५९।४४ व ५३।२२ ज्येष्ठ शुद्ध सं० १९९६

भर ४ज: ५९।०८ चन्द्रदर्शनम २ *वृतन् ३हरियाला ३
कृत४रवि: २६।२०उभा३गुरु:३२।०९मिथुनेन्दु:०१:४४रभा*
×०८।३७कृति १ज:२७।४३ अश्वि३शुक्र०६।४४मेला जोड़
भर४।५७उ५३।१९याता.भा.जौजा१९।१३ उपा२ भौम:×
कर्केन्दु: ०९।५० सौमितवम
कृति ८ वृषज. २४।४८भर १ शुक: ५१।५७
भ३४।१२उरोहि१रवि:०५।२९कृति३ज:५३।५४सिंहेन्दु१५।४८
भ ०१ १९ या
कृति४ज: ५७१० भर २ शुक: ३७।१० कन्येन्दु: २१।५७
भ ४४।५६ उरोहि २रवि: ३७।४०गंगा १०दशहरा १०
भ १२।३८यारोहि १ज:४३ २५ तुलेन्दु: ३०।४१निर्जला ११
भर३शुक: २३।२२ [५४।२२सत्यव्रतम १६ जून ३०
रोहि २ ज: २१।३९ वृश्चिकन्दु ४३।४८
भ ०४.३४उ३४।२४ या रोहि३रवि. ०४।११अश्वरगतिः]
रोहि ३ ज: ०९,५४भर ४ शुक: ०६।१५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०९	०१	११	००	००	०६	००
११	०४	०४	१०	१५	०२	१४	१४
३६	२८	२७	५९	३९	३८	३०	३०
३५	३७	४७	४४	५४	५४	५४	५४
५७	१८	[illegible]	१०	७२	०५	०३	०३
५१	३४	२७	१२	४२	५८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०९	०१	११	००	००	०६	००
१८	०६	१७	१२	२४	०३	१४	१४
१७	१०	४७	१२	०९	२६	०८	०८
२२	३९	२७	३३	१५	०३	३९	३९
१७	१५	[illegible]	०९	७३	०५	०३	०३
१०	१०	२७	०३	२०	०८	११	११



वा,८।३१ २२,३२शुक्रेदि.१७।२४
मिश्र४७।२४कु०१५


र	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ख्यु	अ	जू	उय
४	५०	०१	श	०२	१४	ज्ये	०२	५०	सा	२४	३२	१४	१२	०३	२१
४	५२	०२	र	०७	२९	मू	०६	४१	शु	२४	०५	१५	१३	०४	२२
४	५२	०३	च	१०	५०	पू	११	३९	शू	२४	३३	१६	१४	०५	२३
४	५५	०४	म	१५	०४	उ	१७	३३	वृ	२५	३९	१७	१५	०६	२४
४	५७	०५	बु	२०	००	श्र	२३	५८	ए	२७	१०	१८	१६	०७	२५
४	५८	०६	वृ	२५	०५	ध	३०	३१	वै	२८	५२	१९	१७	०८	२६
५	००	०७	शु	२९	५३	श	३६	४९	वि	३०	२०	२०	१८	०९	२७
५	०१	०८	श	३४	१३	पू	४२	३१	प्री	३१	२२	२१	१९	१०	२८
५	०३	०९	र	३७	३३	उ	४७	१५	आ	३१	४१	२२	२०	११	२९
५	०४	१०	च	३९	४५	रे	५०	२७	सौ	३१	०५	२३	२१	१२	३०
५	०६	११	म	४०	४१	अ	५३	२३	शो	२९	३६	२४	२२	१३	३१
५	०७	१२	बु	४०	२०	भ	५४	२९	अ	२७	०४	२५	२३	१४	३२
५	०९	१३	वृ	३८	४५	कृ	५४	२६	सु	२३	३१	२६	२४	१५	०१
५	११	१४	शु	३५	५८	रो	५३	१३	धृ	१९	०२	२७	२५	१६	०२
५	१३	३०	श	३२	१२	मृ	५१	१२	शू	१३	४२	२८	२६	१७	०३

आषाढ़ वदि सं० १९९६

रोहि ४ज ५५।४८धनुरेन्दु.०२।५० *कृति१शुक:५०।२८
भ ३९।०९ रोहि ४रवि: ३३।६८उपा भौम: ४४।५०*
भ१०।५०या मृगे१ज:४६।४२ मकरेन्दु: २८।०५ गणेश ४
मृगे २ज: २७।३१कृति २वृषेशुक:३३।१६कुम्भेन्दु:५७।१४
भ २५।०१ उ २७।३१यामृगे१.वि: ०५।११८
मृगे ३ मिथुने ज: १२।२९ उभा ४ गुरु ५५।०५
मृगे ४ज ५९।२२ कृति ३ शुक १६।१३मीनेन्दु: २७।०६
मृगे २ रवि: ३५।३८ उभाऽशुवे
भ ०८।३९ उ ३९४२ या आर्द्रा १ज.४८।१४मेषेन्दु:५२।५७
कृति ४ शुक: ०२.१६ योगिनी ११
आर्द्रा २ज:३७।०६ (यारोहि १शुक:४७।२५वृषेन्दु:०९।२१
भ३८।४५उमृगे३समिथुनेऽर्क ०५।५७मु.३० पुण्य २१।१७)
भ०७।२१ याआर्द्रा ३ज: २५।५८उपा ४ वक्री भौम:४२।३७
मिथुनेन्दु: २२।११

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०९	०२	११	०१	००	०६	००
२५	०७	०२	१३	०३	०४	१३	१३
५४	३२	५८	१३	५४	१९	४३	४३
२२	.१	२४	५०	५६	१२	१३	१३
५७	१२	[illegible]	०८	७२	०६	०३	०३
०३	११	२५	५८	४५	००	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०९	०२	११	०१	००	०६	००
०२	०८	१५	१४	१२	०९	१३	१३
३३	१०	५२	२३	२५	००	२०	२०
१७	५९	०६	१२	०४	१८	१८	५८
५६	०८	[illegible]	०८	७४	०५	०३	०३
२७	३९	३९	०९	३१	०३	११	११



वा०८।३१।२२.४७शनौदि१७।३३
मिश्र४२।२८कु०३०

धृ ५३.४९ ।ग ५८।२६ आषाढशुदि सं० १९९६

ति.	वा.	घ प.	न	घ. प.	यो	घ. प.	क	जौ	जू	आ.	
१	र	२७।३५	आ	४८।१६	ग	०७।४२	२९	२७	१८	०४	मृगे४रवि:३५।५४आर्द्रा४ज:१४।४९गो हरशुक्र.३२।२५स्वा:या:
२	च	२२।१८	पु	४४ ४६	वृ	०१।००	१	२८	१९	०५	पा[illegible]ोदूयज: १४।३३ कर्कैन्दु:३०।३८ रथोत्सव २
३	म	१६।३०	पु	४०।४८	व्या	४६।२२	२	२९	२०	०६	म ४३।२७ उ आदितौ १ ज: ०८।२६ सीमन्तवम्
४	बु	१०।२५	श्ले	३६ ४०	ह	३८।४३	३	३०	२१	०७	भ १० २५ या रोहि ३ शुक्र: १७।१८ सिंहेन्द ३६।४०
५	बृ	०४।११	म	३२ ३१	व	३१।०८	४	३१	२२	०८	त. मा. मरता ४३.५३ आर्द्रा १रवि:३।५२आर्द्र२ज:३।५५
६	बृ	५८।०५	००	अवम	००	००।००	००	००	००	००	: २ राहु अश्वि४ केतु ०६।०५ चन्द्रदर्शनम २
७	शु	५२।१६	पू	२८ ३३	वि	२३।४०	५	१	२३	०९	म ५२ १६ उ अदितौ ३ ज: ५९।४६ कन्येन्दु:४२।२९
८	श	४६।५७	उ	२१।००	आ	१६।२९	६	२	२४	१०	भ १९।१६ या रोहि ४ शुक्र:२.२६
९	र	४२।१६	ह	२२।०२	व	०९।४७	७	३	२५	११	आर्द्रा २ रवि: ३७ ४६ तुलेन्दु: ५०।५९
१०	च	३८ २६	चि	१९ ५७	व	०३।४६	८	४	२६	१२	अदितौ ४ कर्के ज: ०४।२५ मृगे ३ शुक्र: ४६।३५
११	म	३५ ३५	स्वा	१८ ४२	सि	५३।५६	९	५	२७	१३	भ ०७।०० उ ३६।३५ या देवशयनी ११चातुर्मास्यव्रतारम्भ:
१२	बु	३३।५२	वि	१८।३४	सा	५०।२१	१०	६	२८	१४	पुष्ये १ ज: १६।२४ वृश्चिकेन्दु: ०३।३६
१३	बृ	३३ २५	अनु	१९ ३५	शु	४७।५१	११	७	२९	१५	आर्द्रा ३ रवि: ०८।५३ मृगे २ शुक्र: ३० ४४
१४	शु	३४।१६	ज्ये	२१।५६	शु	४६।२०	१२	८	३०	१६	म ३४ १६ उ पुष्ये २ ज: १९।४८ धनुर्षेन्दु: २१।५६
१५	श	३६ २१	मू	२५।३१	ब्र	४५।४४	१३	९	०१	१७	भ५।१८याव्याम पूजाम् १५मत्स्यव्रतम व युपरीक्षा जौलाय३१

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०१	०२	११	०१	००	०६	००
०९	०८	२७	१५	२०	०५	१२	१२
११	११	५९	१७	५५	३८	५८	५८
३९	४६	२६	४९	५८	४८	४३	४३
५६	०४	९९	०६	७२	०५	०३	०३
५३	३६	३३	१७	४५	०३	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०१	०३	११	०१	००	०६	००
१५	०७	०८	१५	२१	०६	१२	१२
४९	३८	५३	५८	२६	१२	३६	३६
३७	४०	४६	४४	४९	१९	२८	२८
५६	०१	८६	०५	७२	०४	०३	०३
५०	०१	३२	२३	४५	०४	११	११

४व २श सू३ केश ५ ६ बृ ७रा १चं ११ ८ १०

बा ८३१ २३।०१शनीदि१७।३३
मिश्र४७।३३कु १५

श्रावणवदि सं० १९९६

ति	वा	घ. प.	न.	घ प.	यो	क, प.	ज	म	जू	आ	
१	र	३९।३५	पू	३० १५	गं	४६।०६	१४	१०	२	१८	आर्द्रा४रवि: ३९।५९तष्य१ ज:३३.२७मृगे३मिथुन शुक्र [१४ ५५मकरेन्दु: ४६।३९
२	च	४३।४७	उ	३५।५२	वै	४७।०६	१५	११	३	१९	
३	म	४८.३३	श्र	४२।०८	वि	४८।३४	१६	१२	४	२०	भ १६।१०उ ४९।२३ या मृगे४ शुक्र:५७।५८
४	बु	५३।२७	ध	४८ ४२	प्री	५०।११	१७	१३	५	२१	पुष्ये ४ज १२।१६ कुम्भेन्दु: १६।२१ गणेश ४
५	बृ	५८ २९	श	५५ २६	आ	५१।४८	१८	१४	६	२२	अदि १ रवि: ११।५६
६	शु	६०।००	पू	६०।००	सौ	५२।५४	१९	१५	७	२३	आश्ले १ ज: ४७।२१ आर्द्रा १ शुक: ४१ १मीनेन्दु:४४।२८
६	श	०२ ४८	पू	००।५५	शो	५६।२५	२०	१६	८	२४	म२।४६उ३४ २७ या उषा३भौम ७।३४अश्विन्याम:१।१३
७	र	०६।०९	उ	०५ ५५	अ	५३।५१	२१	१७	९	२५	अदि २ रवि: ४३।०१
८	चं	०८ २४	रे	०९.४९	सु	५१।०१	२२	१८	१०	२६	आश्ले २ज:४३।१९रेव १गुरु:३१ ०७ आर्द्रा२शुक:२७।०९
९	म	०९ २७	अ	१२।३१	धृ	४९।४२	२३	१९	११	२७	भ ३९।१८ उ [मेषेन्दु: ०९।४१
१०	बु	०९।१०	भ	१३।५७	शू	४६।२२	२४	२०	१२	२८	भ ०९।१० या वृषेन्दु: २८.५९
११	बृ	०७ ४०	कृ	१४.०७	ग	४१।४३	२५	२१	१३	२९	अदि ३ रवि: १४।०० आर्द्रा २ शुक: ११।१७ कामदा११
१२	शु	०४ ५८	रो	१३।११	वृ	३६।३३	२६	२२	१४	३०	मिथुनेन्द: ४२।१४
१३	श	०१ १६	मृ	११।१८	ध्रु	३०।२२	२७	२३	१५	३१	भ १।१६ ३२८।५८याआश्ले३ ज ००।५७ आर्द्रा४शुक:५५।३१ [कर्केन्दु: ५१।०० हरियाली ३०
१४	श	५६ ४१	००	अवम	००	००।००	००	००	००	००	
३०	र	५१ २६	आ	०२ ०३	व्या	२८।०६	२८	२४	१६	०१	अदितौ ४ मं. कर्कार्क: ४४.३२पुष्य मध्यान्होतरम

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०१	०३	११	०२	००	०६	००
२४	०६	१९	१६	१०	०६	१२	१२
२१	०३	५३	४१	२४	४८	०७	०७
१६	०६	५०	१६	५४	४४	५१	५१
५६	०२	५९	०४	७३	०३	०३	०३
५२	३९	०२	३४	२४	०७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०३	११	०२	००	०६	००
००	०४	२४	१६	[illegible]	०७	११	११
०२	३७	०८	५९	४३	०७	४८	४८
३९	१०	३९	४०	२४	५३	४७	४७
५६	०२	२७	०२	७३	०३	०३	०३
५५	१६	२७	४७	२४	०७	११	११

५ चंशु ६ बुसू ४ ७रा श ३ म ८ ९ १२

वा८।३१।२३१६रवौदि१७।२१
मिश्र४७।२१कु ३०


मा	ति	वा	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	ज	सौ	भौ	श्र
४०	१	च	४५।४०	पु	०५।०९	ह	१७।००	२८	२५	१७	०२
३८	२	मं	३९।३१	पू	०१।१६	व	०९।२६	२९	२६	१८	०३
३७	३	बु	३३।१८	म	५२।५७	सि	०२।०२	०१	२७	१९	०४
३६	४	बृ	२७।१०	पू	५८।५४	व	४६।५२	०२	२८	२०	०५
३४	५	शु	२१।१९	उ	४५।१५	प	३९।३९	०३	२९	२१	०६
३२	६	श	१५।५५	ह	४२।०८	शि	३२।५२	०४	३०	२२	०७
३०	७	र	११।०८	चि	३९।५०	सि	२६।४	०५	३१	२३	०८
२७	८	चं	०७।१२	स्वा	३८।१९	सा	२१।२४	०६	०१	२४	०९
२४	९	म	०४।१८	वि	३७।५३	शु	१६।३३	०७	०२	२५	१०
२०	१०	बु	०२।३२	ऽनु	३८।३९	शु	१२।४२	०८	०३	२६	११
१६	११	बृ	०१।५६	ज्ये	४०।४०	वृ	०९।५९	०९	०४	२७	१२
१२	१२	शु	०२।४२	मू	४३।५८	ऐ	०८।१३	१०	०५	२८	१३
०९	१३	श	०४।४५	पू	४८।२५	वै	०७।२७	११	०६	२९	१४
०५	१४	र	०७।५६	उ	५३।५२	वी	०७।३४	१२	०७	३०	१५
०१	१५	च	१२।०३	श्र	६०।००	प्री	०८।२६	१३	०८	३१	१६

लेर ५७।१२ व्य ५४।२ द्विश्रावण शुदि सं० १९९६

अदती १ शुक: ३८।३३ सिहेन्दु: ५७।११ चन्द्रदर्शनम
*अर्कोज्ञ: १४।०७
भ ००।१४ उ.२७१० या पुष्ये १रविः १४।२५ आश्ले ३*
उषा२प्र०भौम: १८।३०अदि२शुक:२१।३९कन्येन्दु:०२।५९
‡ज्ञ: ४५।४७ तुलेन्दु:१०।१९
भ११।०९उ३९।१० या पुष्ये २रविः ४४।५९पश्चिमास्त‡
ता० मा० अनद ०८।२८ अदिती ३ शुक: ०७३८
वृश्चिकेन्दु:२३।००
भ ३२।१४ उ अदि ४कर्के शुक:५१।३१
भ ०२।५६ या पुष्ये३रविः १५।१६आश्ले२प्र०ज्ञ:५०।३८]
रेव १वक्री गुरु। १५।१८ [धनुषीन्दु: ४०।४०पद्य ११
पुष्ये १ शुक: ३५।२४
भ०७।५३उ३९।१६यापुष्ये४रवि:४५।५७मकरेन्दु:०४।४७ ×
आश्ले १ प्र० ज्ञ: ११।०८ ×सत्यव्रतम

पू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०९	०३	११	०२	००	०६	००
०७	०२	२४	१७	२७	०७	११	११
३८	२२	१६	१२	२८	२७	२३	२३
२२	५७	००	५१	२५	५०	२१	२१
१७	१६	२१	०१	७३	०२	०३	०३
०२	२४	५४	००	२४	१०	११	११

पू	मं	ब	वृ	शु	श	रा	के
०३	०९	०३	११	०३	००	०६	००
१४	००	१९	१७	०६	०७	११	११
१८	३२	३०	१३	०१	३९	०१	०१
०५	४५	२३	३८	४५	०६	०६	०६
५७	११	४९	००	७३	०१	०३	०३
०५	५६	३३	४८	२४	१३	११	११



वा. ८।३१।२३।३१भौमवदि १७।००
मिश्र ४६।३१।६ १५


मा.	ति	श.	घ. प.	न	घ प.	यो	घ. प.	जा	हू	मां	श्रा
५७	१	म	१६।४१	श्र	००।०२	आ	०९।४७	१४	०९	०१	१७
५३	२	बु	२१।५२	ध	०६।२५	औ	११।२५	१५	१०	०२	१८
४९	३	बृ	२६।४९	श	१२।५६	शो	१२।५७	१६	११	०३	१९
४६	४	शु	३१।१०	पू	१८।५३	ऽग	१४।०९	१७	१२	०४	२०
४१	५	शु	३४।३९	उ	२४।०९	सु	१४।४५	१८	१३	०५	२१
३८	६	र	३६।५८	रे	२८।१४	वृ	१४।२८	१९	१४	०६	२२
३४	७	च	३८।०८	अ	३१।१४	शु	१३२०	२०	१५	०७	२३
३०	८	मं	३७।५६	भ	३२।५६	गं	११।०२	२१	१६	०८	२४
२७	९	बु	३६।३५	कृ	३३।२७	वृ	०७।५९	२२	१७	०९	२५
२३	१०	बृ	३३।५९	रो	३२।४३	ध्र	०३।४८	२३	१८	१०	२६
१९	११	शु	३०।२३	मृ	३०।५९	ह	५२।५८	२४	१९	११	२७
१५	१२	श	२५।५६	आ	२८।२४	व	४६।३०	२५	२०	१२	२८
११	१३	र	२०।४२	पु	२५।०८	सी	३३।२९	२६	२१	१३	२९
०६	१४	चं	१५।००	पू	२१।२२	व्य	३२।०५	२७	२२	१४	३०
०३	३०	मं	०८।५८	श्ल	१७।१६	व	२४।२८	२८	२३	१५	३१

व्या ५९।४७ द्विश्रावणवदि सं० १९९६

पूर्वास्त शुक:३६।२३पूष्ये१शुक: १७।१६कुम्भेन्दु: ३३।३४*
भ५४।२० उ *अगस्त३१
भ२३।४९याआश्ले १रवि:१५।०२उषा ५ प्र. धनषिभौम)
पुष्ये ४प्र ज्ञ:१३।२० पुष्ये३शुक: ०१।२४ मीनेन्दु:०२।२४
(३१।३१गणेश ४
भ३६ ५८उआश्ले५रवि:४४।४० पुष्ये४शुक४४।३२मेषेन्दु[
भ०७।३३ या [२८।१४
पूर्वोदय ज्ञ: ५२।१० वृषेन्दु: ४८।०६
आश्ले १ शुक; २७।४१
म२५।१७उ ३३।५९याआश्ले ३ रवि: १४।०८
मिथुनेन्दु: ०१।५१ पदमा ११
पुष्ये४मार्गाज्ञ:२८।१५आश्ले२शुक:२९।५५अश्वि३वक्री†
भ२०।४२उ४७।७२यआश्ले४रवि:४२।१६ कर्केन्दु:१०।५७
आश्ले ३ शुक ५२।१० †शनि:२३।०९
उभा ४ प्रगुरु:४२।३० सिहेन्दु: १७।१६

पू	म	बु	वृ	शु	श	रा	के
०३	०८	०३	११	०३	००	०६	००
२१	२८	१४	१७	१५	०७	१०	१०
५५	५५	२१	०३	५०	४६	३५	३५
४८	४१	१४	११	२७	३१	४०	४०
५७	०६	१८	०१	७३	००	०३	०३
१८	५३	४९	४१	२४	४१	११	११

	मं	बु	वृ	शु	श	रा	के
०३	०८	०३	११	०३	००	०६	००
२८	२८	१४	१६	२४	०७	१०	१०
३७	०८	४६	३१	२७	४५	१३	१३
४४	०८	३७	५३	००	२५	२५	२५
५७	०२	२७	०३	७३	००	०३	०३
३०	३१	१७	२९	५८	३९	११	११



वा.८।३१।२३।४६चंद्रेवदि १६।३१
मिश्र४६।३१कु ३०

दि मा	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	ज	ह	अ	घ
३२।००	०१	बु	०२।४७	म	१३।०२	प	१६।४६	०९	२४	१६	३२
००।००	०२	बु	५६।३७	००	ध वम्	००	००।००	००	००	००	००
३२।५६	०३	बृ	५०।४६	पू	०८।५५	शि	०९।१३	११	२५	१७	०१
३२।५२	०४	बृ	४१।२१	उ	०५।०८	स	०१।५३	०२	२६	१८	०२
३२।४८	०५	श	४०।३५	ह	०१।५३	सा	४८।३३	०३	२७	१९	०३
३२।४५	०६	र	३६।३९	स्वा	२७।३६	शु	४२।५०	०४	२८	२०	००
३२।४१	०७	चं	३३।४३	वि	५६।५३	ब्र	३७।१५	०५	२१	२१	०५
३२।३७	०८	मं	३१।४१	अनु	५७।१२	ऐ	३३।५२	०६	३०	२२	०६
३२।३३	०९	बु	३१।१२	ज्य	५९।०४	वै	३०।४८	०७	३१	२३	०७
३२।२९	१०	बृ	३१।२६	मू	६०।००	वि	२८।४७	०८	३२	२४	०८
३२।२५	११	शु	३३।५७	मू	०२।०४	प्रा	२७।४६	०९	०१	२५	०९
३२।२०	१२	श	३७।५०	पू	०६।१०	अ	२७।३७	१०	०२	२६	१०
३२।१५	१३	र	४२।१४	उ	११।२३	सौ	२८।१७	११	०३	२७	११
३२।१०	१४	च	४६।०२	श्र	१७।२४	धो	२९।३०	१२	०४	२८	१२
३२।१५	१५	म	५१।०८	ध	२३।५०	आ	३१।०१	१३	०५	२९	१३

दि.मा.	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	र	स	अ	घ
३१।००	०१	गु	५६।०८	श	२०।१९	सु	३२।३३	१४	०६	३०	१४
३१।५५	०१	बृ	६०।००	पू	३६।२९	धृ	३३।४५	१५	०७	३१	१५
३१।५१	०२	शु	००।३४	उ	४१।४८	शू	३४।२७	१६	०८	०१	१६
३१।०६	०३	श	०४।१०	रे	४६।१२	ग	३४।१९	१७	०९	०२	१७
३१।४१	०४	र	०६।३७	अ	४९।२८	वृ	३३।२२	१८	१०	०३	१८
३१।३३	०५	चं	०७।५१	भ	५१।२७	ध्रु	३१।२२	१९	११	०४	१९
३१।३१	०६	म	०७।५१	कृ	५२।१२	व्या	२८।२०	२०	१२	०५	२०
३१।२६	०७	बु	०६।३५	रो	५१।४४	ह	२४।२०	२१	१३	०६	२१
३१।२१	०८	बृ	०४।०१	मृ	५०।१२	व	१९।२८	२२	१४	०७	२२
३१।१७	०९	शु	००।३४	आ	४७।५२	सि	१३।४५	२३	१५	०८	२३
३१।१७	१०	शु	५६।१४	००	अ वम	००	००।००	००	००	००	००
३१।१२	११	श	५१।०८	पु	४४।५२	व्या	०७।२३	२४	१६	०९	२४
३१।०७	१२	र	४५।२२	पू	४०।५९	व	००।२४	२५	१७	१०	२५
३१।०२	१३	च	३९।३१	श्ले	३६।५५	शि	४५।२६	२६	१८	११	२६
३०।५७	१४	म	३३।३१	म	३२।४१	सि	३१।४१	२७	१९	१२	२७
३०।५२	३०	बु	२७।२०	पू	२८।३४	स	३०।०२	२८	२०	१३	२८

व ५९।२० मा ५४।५७ शुद्ध श्रावणशुदि सं० १९९६

चन्द्रदर्शनम् २

[शुक: ३४।२५ कन्येन्दु: २२।५९मनुसवा ३

मघा १ स. सिंहेऽर्क १२।१६गु ४५ पुण्य२८।२० याआश्ले४

भ १०।३३ उ ४५।२१ या आश्ले १ ज्ञ: १९।४४

स्वति १राहु:प्रशिव ३केतु५९।५० तुलेन्दु:३०।३६ नाग ५

मघ २रवि: ४० ३७ मघा १ सिंह शक्र: १६।४०

भ ३३।४३ उ वृश्चिकेन्दु ४१।४२ [चितपूर्णि ८

भ २:४६ या आश्ले २ ज्ञ: ५४।५८ मघ४शक्र: ५८।५५मेला

उषा १ मार्गी भौम:१४।२२ धनुरेन्दु: ५९.०४

ता भा. मुबला २०।२६ मघ. ३ रवि: ०७।३२

भ२।५६ उ ३३.५७ या आश्ले३ज्ञ:४५।१५मघ३शुक:४१।२०

मकरेन्दु: २२२९ पवित्रारोपण १२ [पवित्र ११

मघ ४.चि ३२।५६ [कुम्भेन्दु:५०।३७

भ ४६ २ उआश्ले ४ज्ञ: ३७.२२ मघा४शुक:३३।१०

भ१८।३५ या ऋषितर्पणं १५ सत्यव्रतम१५रक्षाबन्धन तु

[भद्रात्सू १८।३५ उ

प ५३।२२ भाद्रपदवदि सं० १९९६

[०५।१७ मीनेन्दु:१९।५२

पूफा १रवि: १।५९ मघा १ सिंहे ज्ञ: ०४।५५ पूफा १शुक:

भ ३२।२२ उकजली ३ सितम्बर ३०

भ ६।१०यमघ२ज्ञ:२५।२० पूफ२शुक:४७।१६मेषेन्दु:४६:१२

पूफा २ रवि: २८।४५ [गणेश ४ बहुला ४

मघा ३ज्ञ: ३७।५२ चन्दन ६हलष६ *शलला७कृजयंती ८

भ७।११ उ३७।१३ यापूफा२ शुक:२९।१५वृषेन्दु:०६।३८

पूफा रवि:५४।५८उषा२मकरेभौम:५९।४मघ ४ज्ञ:४२: ०७*

मिथुनेन्दु: २०।५८नृसिंहवरिचर्यात्रितेन जन्म ग्र०:मो८गुग्गा ९

भ २८।२४ उ५६।१४यापूफा१ज्ञ:४७।५८पूफा४शुक:११।१४

:४२।५५ कृष्णेभाद्री ३०भद्रो ३०

पूफा ४ रवि: २०।५९ कर्केन्दु: ३०।३० अजा ११

पूफा २ ज्ञ: ४५।१८ उफा १ शुक:५२।२६ गोवत्सा १२

भ ३९।३१ उ पवांस्त ज्ञ: ४४।०१ सिंहेन्दु: ३६।५५

भ ६।३१ या पूफा ३ ज्ञ: ४५।३८


उफा १रवि:४६ १९ उफा २कन्यायां शुक: ३३।३८ कन्येन्दु:

सू	म	बु	बृ	शु	श	रा	क
०४	०८	०३	११	०४	००	०६	००
०५	२८	१९	१६	०७	०७	०९	०९
२१	०१	५१	०७	०६	४०	५१	५१
००	४२	५९	४६	४१	०६	१०	१०
५७	१०	६०	०४	७४	००	०३	०३
४२	५७	०७	२८	३६	३९	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	क
०४	०८	०३	११	०४	००	०६	००
१२	२८	२८	१५	११	०७	०९	०९
०५	३४	१२	२८	४१	२७	२८	२८
४६	४७	२०	४३	२९	५१	५५	२५
५७	१४	८०	०५	७०	०१	०३	०३
५५	००	२३	१६	३६	३६	११	११


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	क
०४	०९	०४	११	०४	००	०६	००
२०	००	११	१४	२२	०७	०९	०९
४८	१५	४१	२७	४८	०४	००	००
१९	२६	१६	४१	३०	३६	१८	१८
५८	१९	९५	०६	७३	०२	०३	०३
४१	५२	३६	१०	५८	३३	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	क
०४	०९	०४	११	०५	००	०६	००
२६	०१	२१	१३	००	०६	०८	०८
३८	५४	४१	४१	११	४८	४१	४१
१७	०८	३४	२७	५७	४९	१४	१४
५८	२०	०	०७	७४	०२	०३	०३
३०	२१	५२	०३	३३	३३	११	११



वा,८।३१।२४।००भौमे

मिश्र ४६।०२ कु



वा८।३१।२४।१५बुधे

मिश्र ४५।२६ कु


गा.	ति	वा	घ.	प	न	घ.	प	यो	घ.	प	रज	म	ति	भ
४८	१	बु	२१	१९	उ	२४	४०	तु	२२	२०	२९	२१	१४	२९
४३	२	बृ	१६	०७	ह	११	१२	गं	१५	१९	०१	२२	१५	३०
३८	३	बृ	११	२१	चि	१८	२५	शु	०८	४२	०२	२३	१६	३१
३३	४	शु	०७	२७	स्वा	१६	३२	ऐ	०२	४५	०३	२४	१७	०१
२८	५	श	०४	३४	वि	१५	३१	वि	१३	१३	०४	२५	१८	०२
२३	६	र	०२	४२	अनु	१३	४१	[illegible]	४९	१३	०५	२६	१९	०३
१०	७	च	०२	०५	ज्ये	१७	०५	आ	४७	३१	०६	२७	२०	०४
१३	८	म	०२	४६	मू	१९	४४	सौ	४६	१४	०७	२८	२१	०५
०८	०९	बु	०४	५१	पू	२३	३६	शो	४५	४५	०८	२९	२२	०६
०३	१०	बृ	०७	५९	उ	२८	३०	अ	४६	१०	०९	३०	२३	०७
१८	११	शु	१२	११	श्र	३४	२३	[illegible]	४७	११	१०	०१	२४	०८
०३	१२	श	१७	०३	ध	४०	४५	[illegible]	४८	३५	११	०२	२५	०९
५८	१३	र	२२	१६	श	४७	१६	वृ	१०	०५	१२	०३	२६	१०
४३	१४	च	२७	१९	पू	५३	३०	[illegible]	११	२०	१३	०४	२७	११
३८	१५	म	३१	१३	उ	५९	०८	ह	१२	०७	१४	०५	२८	१२

वै ५७।३५ भाद्रपद शुदि स १९९६

पूफा ४ ज्ञ: ४३।२५ चन्द्रदर्शनम २ *वृश्चिकेन्दु:००।४
तुलेन्दु: ४९।४८[शिव २शनि:९।३६हरितालिका३ पत्थर४
भ३९।२४ उउफा१ज्ञ:३९।५७३भा३प्रगुरु:४८।०उफा३ शुक्र:-
भ७।२७या।उफ२संकन्यायाऽर्क:१२।१०य१५ पुण्यंवायंऋ षि५
उफा३भौम:५०।५१उफा।२कन्याज्ञ:३९।५७उफ४शक्र:५६।५२*
याम्योदयमगस्त्य: १०।४८सूर्यंइसूतड़ा७मुक्ताभरण ७
भर।५३३२।२५या१धनुषीदु१७५बुध८महालक्ष्मी व्रतारम्भ
स्ते १ शुक्र: ३८।१४
उफ ४ज्ञ: १९।५२मकरेन्दु:३९।५०+
भ ४०।०५३×२ज्ञ:११।५० हस्ते२शुक्र: १९।१५पदमा ११
भ१२।११या.न.मा मिजान०७।२६उफा४रवि:००।०२ हस्ते ×
कुम्भेन्दु: ०७।३४ वावव द्वादशी १२ -१५।१०
उफा ४ भौम: ५९।३९ हस्ते २ ज्ञ: ०३।४६ +००।१६
भ २८।१९३हस्ते१रवि।२३।४४मीनेन्दु ३६।५७ अनं१४+
भ ५९।३६ यां सत्यव्रतम १५ पितृपक्षारम्भ: १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०९	०५	११	०५	००	०६	००
०४	०४	०५	१२	१०	०६	०८	०८
२६	३७	३८	३२	०९	१३	१५	१५
५६	५२	३५	१५	११	४९	४८	४८
५८	२६	७०	०७	७४	०३	०३	०३
१४	४४	०४	०३	३३	३०	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०९	०५	११	०५	००	०६	००
११	०७	१८	११	१८	०५	०७	०७
१८	२९	०७	३८	४९	४३	५३	५३
५४	१९	३६	०७	५१	००	३३	३३
५९	२८	७०	०७	७४	०४	०३	०३
००	०८	२४	०३	३३	२७	११	११



वा.८।३१।२४।३०गुरौदि १४।४९
मिश्र ४४।४९ कुं.१५


ता.	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प.	सै	नि	नि	आ
[illegible]	०१	तृ	३५	३६	र	६०	००	[illegible]	१२	०९	१५	०६	२९	१३
[illegible]	०	ग	३८	१०	रे	०३	४८	[illegible]	११	१८	१६	०७	३०	१४
[illegible]	०३	र	३९	३४	अ	०३	२१	ह	४९	२१	१७	०८	०१	१५
[illegible]	०४	सं	३९	४०	भ	०९	३२	व	४६	४२	१८	०९	०२	१६
४	०५	म	३८	२६	कृ	१०	३९	सि	४२	१३	१९	१०	०३	१७
[illegible]	०६	बु	३६	०६	रो	१०	३०	व्य	३८	०८	२०	११	०४	१८
४	०७	बृ	३२	४०	मृ	०९	१८	व	३२	३८	२१	१२	०५	१९
[illegible]	०८	श	२८	२१	आ	०३	०६	[illegible]	२६	१७	२२	१३	०६	२०
[illegible]	०९	श	२३	२०	पु	०४	०७	सि	१९	२५	२३	१४	०७	२१
[illegible]	१०	र	१७	४७	पु	००	३१	ति	१२	०३	२४	१५	०८	२२
[illegible]	११	च	११	१७	म	२२	२९	पा	०४	२६	२५	१६	०९	२३
[illegible]	१२	मं	०५	१०	पू	४८	११	गु	४८	१०	२६	१७	१०	२४
[illegible]	१३	म	५९	५२	००	अवम		००	००	००	००	००	००	००
[illegible]	१४	बु	५४	०७	उ	४४	१२	ब्र	४१	०८	२७	१८	११	२५
[illegible]	३०	बृ	४८	४८	ह	४०	३९	ऐ	३३	४८	२८	१९	१२	२६

श्ले५६ ३२ श।६।३८ आश्विन वदि स० १९९६

हस्ते ४ ज्ञ: ४७।३७ हस्ते ४ शुक्र: ४१।१७
हस्ते २रवि: ४७।०७ मेषेन्दु. ०३।४८
भ ८।५२ उ ३९।३४ या चित्रा १ज्ञ: ४१।२५अक्तूबर ३१
चित्रा १शुक्र:२१ ४२ वृषेन्दु २४।४५ गणेश ४
चित्रा २ ज्ञ: ३५।१३ *मिथुने:दु ३९५१कपिला ६
भ३६।०६ उ हस्ते ३ रवि: ०९।४७श्रव१भौम:२७।३६*
भ०।२३ या चित्रा ३ तुलेज्ञ: २९२१ चित्रा२शुक्र:२।२७+
कर्केन्दु: ४९।५२ ÷महालक्ष्मीव्रत समाप्ति: ८
भ५०।३४ हस्ते ३ रवि ३१।५८ चित्रा ४ज्ञ: २२।५२चित्रा३
भ १७।४७ या सिंहेन्दु: ५६।३२ [तुले शुक्र:४३ ०३
स्वतश १ज्ञ:५।३० ईन्द्रा११ :शस्त्र विहत श्राद्धकम१४
भ ५९।५२उचित्रा१रवि:५३।१०स्वात्यां२ज्ञ:४।।।१२उभा२प्र
३गुरु ४८।०५ पश्चिमादयंशुक्र: १८।४८चित्रा४शुक्र:२३।२४
भ२६५९ या श्रव २ भौम: १०।२६ कन्येन्दु: २।११ :
पितृ विसर्जनम् ३० स्वात्यां ३ज्ञ: ४८,४५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०९	०६	११	०५	००	०६	००
१९	११	०२	१०	२८	०५	०७	०७
१२	०८	१०	३३	४७	०४	२८	२८
०५	५८	३४	३१	५१	४८	०७	०७
१९	३०	५०	०७	७४	०४	०३	०३
१६	१३	४१	०३	३३	२७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०९	०६	११	०६	००	०६	००
२५	१४	१३	०९	०६	०४	०७	०७
०८	०९	१९	४६	१५	३४	०१	०१
३१	२६	१७	२१	४२	३८	०३	०३
५९	३१	९९	०७	७४	०५	०३	०३
३०	३७	३७	०३	३३	२६	११	११



वा,८।३१।२४।४४गुरौदि१४।२४
मिश्र ४४।१४ कुं ३०

ति.	वा.	घ.प.	न.	घ.प.	यो	घ.प.	जि	द	क.	म
१	शु	४४।०८	चि	३७।४२	वै	२६।५५	२८	२०	१३	२७
२	श	४०।१९	स्वा	३५।३८	वि	२०।४५	३०	२१	१४	२८
३	र	३७।२९	वि	३४।२१	प्री	१५।१६	०१	२२	१५	२९
४	च	३५।४२	अनु	३६।१४	आ	१०।३७	०२	२३	१६	३०
५	मं	३५।१०	ज्ये	३५।१७	सौ	०६।५३	०३	२४	१७	०१
६	बु	३५।५७	मू	३९।४०	शो	०४।१२	०४	२५	१८	०२
७	बृ	३८।०५	पू	४१।१६	अ	०२।३२	०५	२६	१९	०३
८	शु	४१।०७	उ	४५।४८	सु	०१।४५	०६	२७	२०	०४
९	श	४५।३२	श्र	५१।३६	धृ	०१।५१	०७	२८	२१	०५
१०	र	५०।३१	ध	५९।५०	शू	०२।३९	०८	२९	२२	०६
११	च	५५।५१	श	६०।००	गं	०३।४५	०९	३०	२३	०७
१२	मं	६०।००	श	०४।२५	वृ	०५।२१	१०	३१	२४	०८
१२	बु	००।५८	पू	१०।४६	ध्रु	०६।३७	११	०१	२५	०९
१३	बृ	०५।३७	उ	१६।३२	व्या	०७।३०	१२	०२	२६	१०
१४	शु	०९।२४	रे	२१।२७	ह	०७।४०	१३	०३	२७	११
१५	श	१२।०४	अ	२५।१५	व	०७।००	१४	०४	२८	१२

ति.	वा.	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	जि	द	क	का
०१	र	१३।३३	भ	२७।२२	सि	०५।२८	१५	०५	२९	१३
०२	चं	१२।४२	कृ	२९।१४	व्य	०२।५३	१६	०६	३०	१४
०३	मं	१२।३६	रो	२९।२२	प	५४।४७	१७	०७	३१	१५
०४	बु	१०।१७	मृ	२८।१७	शि	४९।२३	१८	०८	०१	१६
०५	बृ	०६।५६	आ	२६।२३	सि	४३।१८	१९	०९	०२	१७
०६	शु	०२।४२	पु	२३।३५	सा	३६।३०	२०	१०	०३	१८
०७	शु	५८।४२	००	अ.वम	००	००।००	००	००	००	००
०८	श	५२।११	पू	२०।०५	शु	२९।२१	२१	११	०४	१९
०९	र	४६।२१	श्ले	१६।१०	शु	२२।३०	२२	१२	०५	२०
१०	च	४०।२१	म	१२।०४	ब्र	१३।४०	२३	१३	०६	२१
११	मं	३४।१८	पू	०७।४९	ऐं	०५।४५	२४	१४	०७	२२
१२	बु	२८।४७	उ	०२।४६	वि	१०।३०	२५	१५	०८	२३
१३	बृ	२३।३५	ह	००।०३	प्री	४३।२५	२६	१६	०९	२४
१४	शु	१९।०२	स्वा	५४।३२	आ	३६।५०	२७	१७	१०	२५
३०	श	१५।१७	वि	५३।०८	सौ	३१।११	२८	१८	११	२६

आश्विन शुदि: सं० १९९६

पाश्चमोदम ज्ञ: ०।१०स्वात्या १ शुक. ३४६तुलेन्दु९।१०*
चित्रा २ रवि: १४।४३ चन्द्रदर्शनम २ स्वात्यां ४ ज्ञ: ४८।१०
स्वात्यां २ शुक:४५।२७ वृश्चिकेन्दु:१९।४१(महा९बलिदानच
भ६।३५उ३५।४२यत्रिशा १ज्ञ:५६।५[४०।१७धनुषीन्दु:३५।२९
चित्र ३ संतुलेऽर्के३७।२७ मु ०पुण्यमघ्यान्होतरश्रवणे३भौम
स्वात्यां३शुक:२८।७*शारदनवरात्रारम्भ:घटस्थापवघ१४।१२
भ३८।५उावशा२ज्ञ:४५।९मकरेन्दु: ५७।२६ सरस्वती ९
भ९।४१यांचित्रा ४रवि५७।५८दुर्गा८ १४७।१९पापांकुशा११
स्वात्यां४शुक:८।४८ चित्रा ४राहु: अश्वि२ केतु ५३।०५)
विशा ३ज्ञ:००।१७ कुम्भेन्द:११।४३विजया१० दुसेरा १०
भ२३।११उ५५:५१ याम्र्व४भौम:३३।४ विशा१शुक: १
ता. मा.अकरव २२।४३ग्वाती१रवि:१७।४७मीनेन्दु:५४११
विशा ४ वृश्चिके ज्ञ: २११।२५ विशा २शुक: २३।५०
Dashrath Singh 26-10-39, 10p. *अकाशदीपदान
भ९।२४उ४०।४४यस्वातो २रवि:३७।२७ बधु१ज्ञा४।३२
[अश्वि१प्रशनि: ३९।९मेषेन्दु २१।२७शरद१५सत्यव्रत१५*

नि ५६।०६९वै.७वै५७।५८ कार्तिक वदि १९९६

धान: १भौम; १९।५२विशा ३ शुक:५।३५वृषेन्दु: ४३।१२
भ ४३९उ स्वाती ३रवि:५५।५७ अनु २ज्ञ ३१।०
भ १०।३६यःविशा४वृश्चिकेशुक:४५।३२ मिथुनेन्दु:५८४९
गणेश४करक४
नवम्बर ३०
अनु ३ज्ञ। ०१।५७ [अनु१शक.२५।११कर्केन्दु:९।१७
भ२।४२उ३०।२यांस्वाती४रबि: १७:६ धनि२भौम:५९।२१


अहोई ८
सिंहेन्दु: १६ १०]अनु२शुक: ०४।५९
भ १३।२१उ४०।२१याविशा१रवि:३५,२४अनु४ज्ञ:४४।०५
कन्येन्दु २१।४८ रमा ११
अनु ३ शुक: ४४।५७
भ २३।३५उ५१ १८यां विशा २रवि:५३।०५धनि३कुम्भेभौम
महालक्ष्मीपूजनम३० दीपमाला३२[२९।२५तुलेन्दु:२८।२९†
अनु ४नकोज ५१।४५अनु४शुक: २४।०५वृश्चिकेन्दु३८।३१
[†यमपचकारम्भ: हनमत्यजंयति: धन१३ नरक १४

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०६	०९	०६	११	०६	००	०६	००
०३	१८	२४	०८	१६	०३	०६	०६
०५	२६	१९	४७	१२	५३	४३	४३
४९	०४	२९	२२	५१	५६	३७	३९
५९	३४	८६	०६	७४	०४	०३	०३
४६	०१	५५	१०	३३	२९	११	११


सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०६	०५	०७	११	०६	००	०६	००
११	२२	०५	०७	२६	०३	०३	०३
०५	५८	२३	५७	१२	१४	१८	१८
३०	२१	१०	२५	३०	२५	११	११
६०	२१	७६	०५	७५	०४	०३	०३
०४	४३	२२	१६	०७	२९	११	११

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०६	०९	०७	११	०७	००	०६	००
१८	२७	११	०७	०४	०२	०५	०५
०७	०६	५४	२१	५७	३८	५५	५५
०२	२२	२३	१८	५१	५३	५६	५६
६०	३५	४२	०४	७५	०४	०३	०३
२०	४८	३१	२२	०७	२९	११	११

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०६	१०	०७	११	०७	००	०६	००
२५	०१	१४	०६	१३	०२	०५	०५
०९	२१	२९	५२	४२	०७	३३	३३
३१	२७	०४	०६	३५	४४	४१	४१
६०	३६	०१	०२	७५	०३	०३	०३
३०	५१	४५	३५	०७	३२	११	११



वा ८।३१।२५।००शनीदि१३।३७
मिश्र ४३।३७ कुं १५



वा८।३१।२५।१४शनीदि१३।०८
मिश्र ४४।०८ कुं ३०


दि. मा	ति	वा	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	१म	अ	नव	का
२६।१३	१	र	१२।३१	ऽनु	५२।४३	शा	२६।१२	२९	१९	१२	२७
२६।०९	२	च	१०।५४	ज्ये	५३।३०	ऽगं	२२।०८	०१	२०	१३	२८
२६।०५	३	म	१०।२९	मू	५५।३२	सु	१९।०३	०२	२१	१४	२९
२६।०१	४	बु	११।२४	पू	५८।५०	धृ	१६।५८	०३	२२	१५	३०
२५।५७	५	बृ	१३।३९	उ	६०।००	शू	१५।५४	०४	२३	१६	०१
२५।५३	६	शु	१७।०१	उ	०३।१५	ग	१५।४२	०५	२४	१७	०२
२५।४९	७	श	२१।२१	श्र	०८।४३	वृ	१६।१४	०६	२५	१८	०३
२५।४५	८	र	२६।१३	ध	१४।५०	ध्रु	१७।१८	०७	२६	१९	०४
२५।४१	९	च	३१।४६	श	२१।२०	व्य	१८।४१	०८	२७	२०	०५
२५।३८	१०	म	३७।०१	पू	२७।४५	ह	१९।५९	०९	२८	२१	०६
२५।३५	११	बु	४१।४३	उ	३३।४१	व	२०।५६	१०	२९	२२	०७
२५।३२	१२	बृ	४५।३४	रे	३८।५४	स	२१।२०	११	३०	२३	०८
२५।२९	१३	शु	४८।१२	अ	४२।५६	व्य	२०।५४	१२	१	२४	०९
२५।२६	१४	श	४९।४३	भ	४५।५५	व	१९।३९	१३	२	२५	१०
२५।२४	१५	र	४९।५३	कृ	४७।३३	प	१७।२१	१४	३	२६	११

कार्तिक शुदि सं० १९९६

अन्नकूट १ गोवर्धन पूजा चन्द्रदर्शनम *२भ्रातृ२ टिक्का २
विशा ३ रवि: १२।२२धनषोन्दु: ५३।३०*
भ ४०।५६ उ धनि ४ भौ।:५०।५५ ज्येष्टा १शुक:०४।४१
भ११।२४यापश्चिमास्तज्ञ:१९।४८‡१४।५६अनु३प्र:ज्ञ:४३।२७
विशा४सवृश्चिकेऽर्क२०।०२मु४५उभा१प्र ‡
‡गुरु:२८।४२ज्येष्टा२शुक:४४।२७मकरे दु:‡
भ२१।२१उ५३।५२याकुम्भेन्दु:४१।४१†व्रतम्मेला पुष्कर राज
अन १रवि: ४६।४२ ज्येष्टा३शुक: २५।१२ गोपा ८
शतां १भौम: १०।३३परिक्रमा ९ कुष्मांडदा म
अन२प्र.ज्ञ ३५।१०मीनेन्दु:११।०९†मास्यव्रतसमाप्ति:पचभीष्म
भ९।२२उ४१।४३थज्येष्टा४शुक:४।१७हरिप्रबोधिनी११चातु†
ता मां कौम १९।११अनु:२रवि: ९३।५७ मेषेन्द:३८।५४
—घनुषिशुक: ४४।२२वैकुंठ १४ †१५सत्यव्रतम्१५
भ४९।४३उशतां२भौम: २३।११अनु१प्र.ज्ञ: ४३।२१मूले१—
भ१९।४८याअन३रवि: २०।५८वृषेन्दु: ०१।१९ ठकरी ×

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	१०	०७	११	०७	००	०६	००
०३	०६	११	०६	२३	०१	०५	०५
१५	२२	२७	३४	४३	३२	०८	८०
१३	२२	११	३७	२३	५७	१५	१५
६०	३८	४६	०१	७५	०३	०३	०३
४६	१४	१९	४१	०६	३२	११	११

सू	म	ब	बृ	शु	श	रा	के
०७	१०	०७	११	०८	००	०६	००
१०	१०	०५	०६	०२	०१	०४	०४
२४	५०	४९	३०	२९	०७	४६	४६
२१	४२	३२	१८	४४	४४	००	००
६०	१८	५१	००	७४	०४	०३	०३
१८	३५	०१	०६	०६	२७	११	११



वा. ८।३१।२५।२९रवौदि१२
मिश्र ४२।४२व १५


दि. मा.	ति	वा.	घ. प.	न	घ प.	यो	घ. प	श	को	नव	मा
२५।२२	१	च	४८।४९	रो	४८।०१	श	१४।०२	१५	०४	२७	१२
२५।२०	२	म	४६।२९	मृ	४७।१६	सि	०९।४५	१६	०५	२८	१३
२५।१८	३	बु	४३।०७	आ	४५।२९	सा	०४।३७	१७	०६	२९	१४
२५।१७	४	बृ	३८।५६	पु	४२।५४	शु	११।५९	१८	०७	३०	१५
२५।१५	५	शु	३३।५८	पू	३९।३७	ब्र	४४।५०	१९	०८	०१	१६
२५।१४	६	श	२८।३२	श्ले	३५।४९	ऐ	३७।१५	२०	०९	०२	१७
२५।१३	७	र	२२।४३	म	३१।४२	वै	२९।२३	२१	१०	०३	१८
२५।११	८	च	१३।४७	पू	२७।२७	वि	२१।२७	२२	११	०४	१९
२५।०९	९	मं	१०।५६	उ	२३।२२	प्री	१३।३६	२३	१२	०५	२०
२५।०७	१०	बु	०५।२३	ह	१९।३६	आ	०५।५८	२४	१३	०६	२१
२५।०५	११	बृ	००।१७	चि	१६।१८	सो	५२।०	२५	१४	०७	२२
००।००	१२	बृ	५५।५०	००	आ।वम	००	००।००	००	००	००	००
२५।०४	१३	शु	५२।१२	स्वा	१३।४६	ऽगं	४५।५७	२६	१५	०८	२३
२५।०२	१४	श	४९।३८	वि	१२।०२	सु	४०।४२	२७	१६	०९	२४
२५।००	३०	र	४८।१०	ऽनु	११।११	धृ	३६।१५	२८	१७	१०	२५

शु ५८।३८मौ ५८।४४ मार्गशीर्ष वदि सं०१९९६

मूल २ शुक: २४।९७ मृगछोड़ी १ मार्ग स्नानारम्भ:
मिथुनेन्दु:१७ ३८ [मू२शुक:०४।१०कर्केन्दु:२८।३१गणेश ४
भ १५।१४ उ४३।०८ या अनु ४ रवि: ३७।२८
शतां२भौम:३२।२५निशाप्रज्ञ:३९।१८उभा१मार्गीगुरु:६।६९]
पूर्वोदय ज्ञ: २६।१५ दिसम्बर ३१
भ २८।३२ उ ५५।३७ या ज्येष्ठां१रवि:५४।००मूले४ शुक्र
[४३।५४ सिंहेन्दु: ३५।४०,
विश; ४मार्गी ज्ञ: ५२।१३ कन्येन्दु: ४१।२५
भ ३७।०९ उ शतां ४ भौम: ४०।१२ पूषा १शुक:२३।३७
भ ०५।२३याज्येष्ठां२रवि:२०।१६उ.भा.गुरु:१५।४४तुलेन्दु)
उतरन्न ११ (४७।५७
—५७ २८
भ ५२।१२उअनु१ज्ञ:५८।४७पूषा शुक ०२।४२वृश्चिकेन्दु:—
भ २०।५५ या ज्येष्ठा ६ रवि: २।४१
पूभा १ भौम: ४३।२८ पुषा ३ शुक: ४३।२९

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	१०	०७	११	०५	००	०६	००
१८	१६	२०	०६	१२	००	०४	०४
२१	५०	३२	३७	२८	४३	२०	२०
२१	४२	१४	०५	३८	१०	३४	३४
६१	३८	०३	०१	७५	०२	०३	०३
०८	४७	०९	५३	०६	३५	११	११

स	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०१	०७	११	०८	००	०६	००
२४	१९	०४	०६	१९	००	०४	०४
३६	५९	१७	१०	५८	२९	०१	०१
४८	२१	१६	१२	१५	११	२९	२९
६१	३९	३१	०२	७४	०१	०३	०३
१४	२३	५४	४७	३१	३८	११	११



वा. ८।३१।२५।४३रवौदि १२
मिश्र४२।४०कुं ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	श	कौ	दि	मा
२४	५८	१	चं	४७	५५	ज्ये	११	४६	शू.	३२	४६	२६	१८	११	२६
२४	५६	२	मं	४६	०१	मू	१२	३२	गं	३०	२२	३०	१९	१२	२७
२४	५५	३	बु	५१	२३	पू	१६	३३	वृ	२८	५८	१	२०	१३	२८
२४	५२	४	बृ	५४	५७	उ	२०	४२	ध्रु	२८	२४	२	२१	१४	२९
२४	५०	५	शु	५९	२८	श्र	२५	५८	व्या	२८	४१	३	२२	१५	३०
२४	४८	६	श	६०	००	ध	३२	००	ह	२९	२४	४	२३	१६	०१
२४	४७	६	र	०४	३५	श	३८	२७	व	३०	५०	५	२४	१७	२
२४	४६	७	चं	१०	०१	पू	४४	५८	सि	३२	१०	६	२५	१८	३
२४	४४	८	मं	१५	३६	उ	५१	०७	व्य	३३	१५	७	२६	१९	४
२४	४२	९	बु	१९	५८	रे	५६	२२	व	३३	५२	८	२७	२०	५
२४	४१	१०	बृ	२३	४५	अ	६०	००	प	३३	४२	९	२८	२१	६
२४	४०	११	शु	२६	२५	अ	००	५६	शि	३२	४३	१०	२९	२२	७
२४	४४	१२	श	२७	५१	भ	४	१२	सि	३०	४१	११	१	२३	८
२४	४०	१३	र	२७	५६	कृ	६	११	सा	२७	४६	१२	२	२४	९
२४	४६	१४	चं	६	४८	रो	६	५६	शु	२२	४१	१३	३	२५	१०
२४	५०	१५	मं	२४	२७	मृ	६	२८	शु	१८	१६	१४	४	२६	११

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ	प	यो	घ.	प.	ज	ज	दि	पौ
२४	५८	०१	बु	२१	०४	आ	०४	५६	ब्र	१३	१८	१४	५	२७	१२
२४	५९	०२	बृ	१६	४८	पू	०२	३७	ऐं	०६	५५	१६	६	२८	१३
२४	५१	०३	शु	११	५२	पु	५५	४९	वि	५२	२६	१७	७	२९	१४
२४	५२	०४	श	०६	२२	म	५१	४८	प्री	४४	४७	१८	८	३०	१५
००	५४	०५	र	००	३४	पू	४७	३४	आ	३६	५२	१९	०९	३१	१६
२४	५०	०६	र	५४	३६	००	[illegible]	[illegible]	००	००	००	००	००	००	००
२४	५६	०७	चं	४८	४६	उ	४३	२८	सौ	२६	०६	२०	१०	०१	१७
२४	५७	०८	मं	४०	१७	ह	३६	३०	शो	[illegible]	[illegible]	२१	११	०२	१८
२४	५५	०९	बु	३८	२६	चि	३६	१८	अ	२४	००	[illegible]	[illegible]	०३	१९
२५	[illegible]	१०	बृ	३३	५४	स्वा	३३	३१	सु	००	[illegible]	[illegible]	[illegible]	०४	२०
२५	२	११	शु	३०	२४	वि	३१	४०	धृ	००	[illegible]	[illegible]	१४	०५	२१
२५	४	१२	श	२७	५३	अ	३०	४४	शू	५०	५०	२५	२५	०६	२२
२५	६	१३	र	२६	३३	ज्ये	३०	५८	गं	[illegible]	[illegible]	[illegible]	२६	०७	२३
२५	८	१४	चं	२६	२८	मू	३२	२६	वृ	४८	१०	२७	१७	०८	२४
२५	१०	३०	मं	२७	४२	पू	३४	११	ध्रु	४२	२५	२८	१८	०९	२५

मार्गशीर्ष शुदि: सं० १९९६

धनुषीन्दु:११।४९ : पू्भा२भौम:४५।१६कुम्भेन्दु५८।१६नाग५

ज्येष्ठा ४ रवि: ४२।५६ चन्द्रदर्शनम्

अनु २ज्ञ: २ ७।२६ पूषा ४ शुक्र: २३।४४ मकरेन्दु: ३२।२५

म३३:०५उ५४।५७या

मूले१संघनुष्यर्क:५८।५६मु३०पुण्यंपरदिने मध्याह्न य धन् :

अनु ३ ज्ञ:५८।४० उषा १ शुक्र: ०३।५६ स्कंद ६ ललिता ६

३४ज्येष्ठा२ज्ञ:३०।४७ मिथुनेन्दु:३६।४२विशःचमोचनी१४

म१०।१उ४२।३८ या।उषा२मकरेशुक्र:४४।१५मीनेन्दु:२८।२१

मूले २ रवि: १३।३९ [मत्र ७

मूला ३भौम:४७।४ अनु४ज्ञ:२९।५२ मेषेन्दु: ५६।३२

म ५५ ०५ उ उषा२ शुक्र: २५।००

म२६।२५याता मा.अह्नि३७।३७मूले३रवि:२९।७ मोक्षदा११

ज्येष्ठ१ज्ञ:६।१०चित्रा३राहु:अश्वि१केतु:४५।३२वृषेन्दु:१९।४१

उषा ४ शुक्र: ५।४४ दत्त त्रेयोत्पत्ति

म२६।४८उ५५।३७या।मूले४रवि:४४।३२पूफा४मीनेभौम:४३।

श्रव१शुक्र:४६।२९अश्वि१मार्गांशनि: ४२।३२ सत्यव्रतम्१५

पू५६।२९ वै५६।५७श्र५५।५२ **पौष वदि: सं० १९९६**

ज्येष्ठा ३ ज्ञ: ४४।४५ कर्केन्दु: ४८।१२

म ४४।१९ ३ उ पूषा१ रवि: ५६।५६ सीमन्तकम्

म१३।५१ या ज्येष्ठा ४ज्ञ: ५६।२० श्रवणे२ शुक्र: २७।३८

उभा १ भौम: ४१।०८ [सिंहेन्दु: ५५।४६शाणेश४

म ४५।२९ उ

[३शुक्र:८ ४७कन्येंदु:१।३२जनवरी३१सन् १९४०

म२१।४ या।पूषा२रवि:१५।२४ मूले१ धनुषिज्ञ: १२:००श्रवणे

[तुलेन्दु: ०७,५५

पूर्वाह्ने ज्ञ: २४।३० मूले २ज्ञ: १३।०० श्रव ४ शुक्र:५१।०५

म१४।५ उ३३।५४ या पूषा३रवि:३०।४७उभा२भौम:३७:३०

मूले ३ ज्ञ: १७।४६ पू श्चकेन्दु: १७।८ सफला ११


धनि १ शुक्र: ३२।३१ [धनुर्षेन्दु: १७,५८

म२६।३३उ५३।३०या।पूषा४रवि:४६।१२ मूले४ ज्ञ:०६।१३

[मकरेन्दु: ३१।३०

उभा३भौम:३२।४४पूषा१ज्ञ:१२।३१ धनि२शुक्र: १४।०१


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	१०	०७	११	०६	००	०६	००
०२	२५	१२	०७	०१	००	०३	०३
४८	५७	२४	२६	१२	१५	३२	३२
३१	३२	४७	२०	१०	१०	५३	५३
६१	३६	७०	०४	७४	००	०३	०३
२०	२३	०६	२६	३१	४१	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	११	०७	११	०६	००	०६	००
१०	००	२१	०८	०६	००	०३	०३
५८	३८	४२	०३	५४	११	१०	१०
११	५५	३१	४३	५५	३०	३८	३८
६१	३६	८६	०५	७४	००	०३	०३
२१	४०	१७	२८	३१	४१	११	११

वा दा३१।२५ ५६मौमेदि१२।२३
मिश्र४२।२२ कुं २५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	११	०८	११	०६	००	०६	००
१८	०५	०२	०८	१८	००	०२	०२
	२२	२६	४८	३५	१२	४८	४८
	५	२०	०८	४०	२४	२२	२२
६१	४०	६६	०७	७३	०१	०३	०३
२६	१८	३७	१५	५६	१३	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	११	०८	११	०६	००	०६	००
२५	१०	१४	०६	२७	००	०२	०२
१८	०६	१३	४४	१५	२१	२६	२६
०६	३७	१७	४७	१०	२०	०७	०७
६१	४०	[illegible]	०८	७३	०१	०३	०३
२४	२२	[illegible]	०४	५६	१३	११	११

वा दा३१।२६।१ मौमेदि१२।३
मिश्र४२।२५ कुं २०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ.	प	यो	घ	प	श	कौ	जि	वौ
२५	११	१	बु	२०	१३	उ	३६	०७	ह	४१	३६	२६	१६	१०	२६
२५	१३	२	गु	२३	५२	श्र	४४	०८	व	४१	४१	२०	२०	११	२७
२५	१४	३	शु	३८	२७	ध	५०	००	सि	४२	२६	०१	२३	१२	२८
२५	१६	४	श	४३	४०	श	५६	२५	व्य	४३	३६	०२	२४	१३	२९
२५	१८	५	र	४६	०८	पू	६०	००	व	४५	००	०३	२५	१४	०१
२५	१९	६	चं	५४	२४	पू	०३	०३	प	४६	१६	०४	२६	१५	०२
२५	२१	७	मं	५९	०४	उ	०९	१७	शि	४७	०३	०५	२७	१६	०३
२५	२३	८	बु	६०	००	रे	१४	५४	सि	४७	१५	०६	२८	१७	०४
२५	२५	८	गु	०२	४५	अ	१९	३४	सा	४६	२२	०७	२९	१८	०५
२५	२७	९	शु	०५	१९	भ	२३	०८	शु	४४	३९	०८	३०	१९	०६
२५	२९	१०	श	०६	३८	कृ	२५	२५	शु	४२	२३	०९	३१	२०	०७
२५	३२	११	र	०६	३७	रो	२६	२६	ब्र	३८	४९	१०	०१	२१	०८
२५	३६	१२	चं	०५	२३	मृ	२६	१६	ऐं	३४	१४	११	०२	२२	०९
२५	४०	१३	मं	०२	५५	आ	२४	५८	वै	२८	४९	१२	०३	२३	१०
२५	४०	१४	म	५९	२८	००	अ	क्षम्	००	००	००	००	००	००	००
२५	४४	१५	बु	५५	०७	पु	२२	५१	वि	२२	४३	१३	०४	२४	११

पौष शुदि सं० १९९६


उषा १रवि:०१।४०पूषा२ज्ञ:०७।४६ उभा२गुरु:३५।४६ धनि
कुम्भेन्दु; १७।०४ [२ कुम्भे शुक्र:५६।२२चन्द्रदर्शनम्२
म ११।०३ उ ४३।४० या पूषा ३ ज्ञ: ०३।०७ लोढ़ी।
उषा२सं.मकरेऽर्कः,१८।१२मु३०पुण्यं१८।१२उप. उभा४भौम:
[१७।४०पूषा४ज्ञ:५४।२८धनि४शुक्र:३८।४३मीनेन्दु:४६।२४
म ५९।०४ उ उषा १ ज्ञ: ४८।२७
म ३०।५४ या उषा ३रवि: ३२।४७ शता १ शुक्र:२२।१६
उषा २ मकरे ज्ञ: ४२।२६ [मेषेन्दु:१४।५४
रेव १ भौम: १५।४४ वृषेन्दु: ३८।४२
म २६।३७ उउषा ४ रवि: ४८।४६ उषा३ज्ञ:२५।०२शता२
म६।३७यावामादलव३।२८मिथुनेन्दु:५६।२१ [शुक्र०३।०६
उषा ४ ज्ञ: २७।४० शता ३ शुक्र: ४३।५२
म ५९।२८ उ
[श्रव १ज्ञ:२०।१७कर्केन्दु:०८।२३ सत्यव्रतम् १५
म २७।१७ या श्रव १ रवि: ३।४४ रेव २ भौम: १९।०३

विपु६ ३८शो५३।०९ ६५८।३१ **माघवदि सं० १९९६**

शतां ४ शुक्र: २४ ४१ माघस्नानारम्भ:
श्रव २ ज्ञ: २०।४६ सिंहेन्दु: १६।१९
म ११।४६ उ ३८।५२ या श्रव२रवि:२१।०२गणेशजन्म४
श्रव३ज्ञ; २१।१५ पुभा १ शुक्र:१२।१९ कन्ये दु:२२।०८
रेव ३ भौम: ११।०३
म२१।४१उध४६।१२याश्रव३रवि:३७।१४श्रव४ज्ञ:२१।४४पूभा
उभा ४ गुरु: ४४।४१ [२शुक्र:५९।५७तुलेन्दु:२८।०२
धनि १ ज्ञ: २२।१२ वृश्चिकेन्दु:३७।१५ फर्वरी २६
म ३७।४५ उ श्रव ४ रवि: ५३।४९ पूभा ३ शुक्र: ४७।३६
म६ ३२यारेव४भौम:०९।०४वश्चिमोदयंज्ञ:५८।२२धनि २ ज्ञ:
षट्तिला११धनि३कुम्भेज्ञ:५४ ४८ [१७।०३धनुषेन्दु:५०।३३
पूभा ४ मीने शुक्र: ३८।४४
म६।३७ उ ३८।४५ या धनि१रवि:१०।१८धनि४ज्ञ:५८।३६
*महोदय३०भौम३० [मकरेन्दु:१०।०६
[illegible]

दि.	मा.	ति	बु.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	जौ	ज	मा
२५	४७	०१	बृ	५०	१०	पू	१६	५२	प्री	१५	५५	१४	०५	२५	१२
२५	५१	०२	शु	४४	४०	श्ले	१६	१६	आ	०८	३६	१५	०६	२६	१३
२५	५४	०३	श	३८	५२	म	१२	२२	सौ	००	५६	१६	०७	२७	१४
२५	५८	०४	र	३२	५८	पू	०८	१०	शो	४५	१४	१७	०८	२८	१५
२६	०२	०५	च	२७	०६	उ	०४	०३	सु	३७	२८	१८	०९	२९	१६
२६	०६	०६	म	२१	४१	ह	००	०७	धृ	२९	५९	१९	१०	३०	१७
२६	१०	०७	बु	१६	४२	स्वा	५३	४७	शू	२२	५४	२०	११	३१	१८
२६	१४	०८	बृ	१२	२५	वि	५१	४४	ग	१६	२८	२१	१२	०१	१९
२६	१८	०९	शु	०८	४६	अनु	५०	३५	वृ	१०	४०	२२	१३	०२	२०
२६	२२	१०	श	०६	३२	ज्ये	५०	३२	ध्रु	०५	४२	२३	१४	०३	२१
२६	२६	११	र	०५	१६	मू	५१	४२	व्या	०१	३७	२४	१५	०४	२२
२६	३१	१२	च	०५	१७	पू	५४	११	ह	५६	२७	२५	१६	०५	२३
२६	३६	१३	म	०६	३७	उ	५७	५३	सि	५५	२२	२६	१७	०६	२४
२६	४१	१४	बु	०९	११	श्र	६०	००	व्य	५५	११	२७	१८	०७	२५
२६	४६	३०	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	२८	१९	०८	२६


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	११	०८	११	१०	००	०६	००
०३	१५	२८	१०	०७	००	०२	०२
२६	३७	१४	५५	०४	३६	००	००
०२	३७	०२	३६	५४	४६	४१	४१
६१	४०	०	०८	७३	०२	०३	०३
१८	१८	४०	५८	२१	१०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	११	०९	११	१०	००	०६	००
१०	२०	१०	१२	१५	००	०१	०१
३७	१५	४०	०३	३८	५६	३८	३८
५८	५८	२४	५३	५२	३४	२६	२६
६१	४०	०	१०	७३	०३	०३	०३
११	१८	२४	५०	२१	०७	११	११

वा, ८ ३१।२६।२८बुधेदि१२।५२
मिश्र४२।५२ कुं१५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	११	०९	११	१०	००	०६	००
१८	२५	२४	१३	२५	०१	०१	०१
४७	४२	३६	३०	२१	२४	१३	१३
१०	१६	४३	३३	५०	५५	००	००
६१	१०	०	१०	७२	०४	०३	०३
०४	१८	१५	५०	४३	०४	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	००	१०	११	११	००	०६	००
२५	००	०६	१४	०३	०१	००	००
५४	२६	१०	५३	४८	५५	५०	५०
०७	३४	५६	१३	३६	३९	४५	४५
६०	४०	६५	११	७१	०५	०३	०३


वा, ८।३१।२६।४३गुरौदि१३।२३
मिश्र४३।२३ कुं ३०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	जि	जौ	फे	मा
२६	५०	१	शु	१७	३०	ध	०८	१८	व	५६	४८	२६	२०	०६	२७
२६	५३	२	श	२२	४५	श	१४	५०	शि	४८	११	१	२१	१०	२८
२६	५७	३	र	२८	१२	पू	२१	२२	सि	५६	३१	२	२२	११	२९
२७	०२	४	चं	३३	२२	उ	२७	४६	सा	६०	००	३	२३	१२	०१
२७	०६	५	मं	३७	५५	रे	३३	२२	सा	००	३१	४	२४	१३	२
२७	११	६	बु	४१	३६	अ	३८	३०	शु	००	५८	५	२५	१४	३
२७	१५	७	बृ	४४	००	भ	४२	१६	शु	००	३७	६	२६	१५	४
२७	२०	८	शु	४५	१२	कृ	४४	५४	ए	४७	१४	७	२७	१६	५
२७	२५	९	श	४५	०२	रो	४६	१३	वै	५४	००	८	२८	१७	६
२७	३०	१०	र	४३	३८	मृ	४६	२०	वि	४९	४८	९	२९	१८	७
२७	३४	११	चं	४१	०२	आ	४५	१७	प्री	४४	४४	१०	३०	१९	८
२७	३८	१२	मं	३७	२८	पु	४३	२१	आ	३८	५१	११	१	२०	९
२७	४२	१३	बु	३३	०५	पु	४०	२५	सौ	३२	०८	१२	२	२१	१०
२७	४६	१४	बृ	२७	५९	श्ले	३७	०३	शो	२५	२१	१३	३	२२	११
२७	५०	१५	शु	२२	२७	म	३३	१५	ऽगं	१७	४०	१४	४	२३	१२

ब ५६।२७ माघ शुदि सं१९९६

धनि २ रविः २७।२९ शता १ शः ०१।२६ चन्द्रदर्शनम् २
(मुहर्रम) सन् हिजरी १३५९
शतां२शः १०,२७ उभा २ शुकः १४।२६ मीनेन्दुः ०४।५४
म००।४७उ२३।२३याधनि२सकुम्भेऽर्कः४५।४२न३०पुराब्रपर*
शता२शः२२।१८उमा२शुक.५६।००मेषेन्दुः२३।२२वसतपञ्चमी५
*दिने२याममयाबअश्वि२भौमः५६।२४विल४वैकु ठ४
म४४।००उशता४शः४१।१९वृषेन्दुः५७।५७अचला७रथ७
म१४।३६ याधनि४रविः०२।२३उमा४शुकः४३।२४रो
अश्वि ३ भौमः ५५।१८ रेव १ गुरुः ३०।२६
पूभा१शः१४।०१ मिथुनेन्दुः १६।१६
म१२।२०उ४१।०२याता.हु४३।२६शता१रविः२०।२४रेव१
पूभा २ शः ४०।४४क.र्कन्दुः२८।५०   ]शुक्रः२३।१७
[भौमः४९।३१२८२शुक्रः२३।००सिंहेन्दुः३७।०६सत्यव्रतम१५
म २७।५९ उ ५५।१३ या शता २ रविः ३८.२३ अश्वि ४
पूभा ३ शः ५६।५७ माघस्नान समाप्ति

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	००	१०	११	११	००	०६	००
०४	०५	१८	१६	१३	०२	००	००
००	५१	०४	३१	२०	३४	२५	२५
३३	४६	५६	३२	०६	५२	१९	२९
६०	४०	८१	१२	७०	०५	०३	०३
४०	२१	४५	३७	५५	०२	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	००	१०	११	११	००	०६	००
११	१०	२६	१८	२१	०३	००	००
०४	३६	२६	०१	३०	१४	०३	०३
४७	३५	५६	२२	३८	०६	०४	०४
६०	४०	६०	१३	७०	०५	०३	०३
२७	२१	०७	२१	५५	५६	११	११

चं ०८।३१।२६।५८शुक्रेदि१२।
मि।४३।५५ कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प	मु	हु	फ.	फा
२७	५५	१	शु	२६	३३	पू	२६	०६	शु	०६	५७	१५	५	२४	१३
२८	००	२	र	१०	३८	उ	२६	५६	धृ	०२	०५	१६	६	२५	१४
२८	०५	३	चं	०४	४७	ह	२०	५६	ग	४६	४९	१७	७	२६	१५
२८	०५	४	च	५६	१६	००	श्र	बम्	००	००	०१	००	००	००	००
२८	१०	५	मं	५४	१८	चि	१७	२४	ध्रु	३६	३६	१८	८	२७	१६
२८	१५	६	बु	५०	०२	स्वा	१४	२२	ध्रु	३३	०१	१९	९	२८	१८
२८	२०	७	बृ	०६	३८	वि	१२	१३	व्या	२७	०४	२०	१०	२९	१७
२८	२५	८	शु	४४	१५	अनु	१०	५०	ह	२१	५४	२१	११	०१	१९
२८	३०	९	श	४३	०२	ज्ये	१०	३३	व	१७	३४	२२	१२	०२	२०
२८	३५	१०	र	४३	०४	मू	११	२८	सि	१४	१४	२३	१३	०३	२१
२८	४०	११	चं	४४	२७	पू	१३	२९	व्य	११	५४	२४	१४	०४	२२
२८	४५	१२	मं	४७	०१	उ	१६	०९	व	१०	०७	२५	१५	०५	२३
२८	५०	१३	बु	५०	४५	श्र	२२	४३	प	१०	०६	२६	१६	०६	२४
२८	५५	१४	बृ	५५	२०	ध	२७	१६	शि	१०	२५	२७	१७	०७	२५
२९	००	३०	शु	६०	००	श	३३	२२	सि	११	३४	२८	१८	०८	२६
२९	०६	३०	श	००	३२	[illegible]	४०	०७	सा	१२	५६	२९	१९	०९	२७

शू.५४।२१ फाल्गुण बदिः सं. १९९६

अश्वि२शनिः४२।४५चित्रा२कन्यायाराहु२व४मीनेके तुः४१।४३*
म३७।४२उशता२.बि.:५७।५८रेव३शुक्रः१२।१२
म ४।४७ या तुलेन्दुः ४६।११ गणेश ४ *कन्येन्दुः४३।०६

मर १ भौमः ४७ ०३ पूभा ४ मीने शः ५४।३
म ५०।२ उ रेव ४ शुक्रः ०४।३१ वृश्चिकेंदु ५७।४३
म १८।२० या शता ४ रविः १६।२४
अश्वि १ मेषे शुक्रः ४६।५० सीताजन्म ८ मार्च ३१
धनुर्षेन्दुः १०।२३
म१३।३३उ४३।४यापूभा१२ रुः२५।२३मर२भौमः४४।३६रेव२
अश्वि२शुक्रः५२।१५मकरेन्दुः२६।३१   [गुरुः३३।१६
पूभा ४ वक्री शः १५।१६
म ५०।४५ उ पूभा २ रविः ५५।०० कुम्भेन्दुः ५४।२१
मर३।०२या।अश्वि२शुक्रः४४।४०शिवरात्रिव्रतम् १४महानदी
मर ३ भौमः ४१।३१   [देविकास्नानम्
पश्चिमास्तं शः ००।५९ मीनेन्दुः २३।२९

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	००	११	११	११	००	०५	११
१८	१५	०१	२९	२९	०३	२९	२९
०७	१८	३६	३५	४५	५७	४०	४०
२६	५६	५१	२५	२२	१४	४९	४९
६०	४०	२६	१३	६९	०५	०३	०३
१८	२४	०८	३१	३७	५८	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	००	११	११	००	००	०५	११
२६	२०	०१	२१	०८	०४	२९	२९
०८	४२	४६	२४	५७	५२	१५	५१
३८	३०	११	२१	५५	५६	२३	२३
५९	४०	२१	१३	६८	०६	०३	०३
२७	२८	५४	३१	२३	५५	११	११

बा०८।३१।२७।१३चंद्रे दि१४।३
मिश्र४४।२३कु ३०

श्ले ५८।०६ शो ५६।३ फाल्गुन शुदि सं० १९९६

दि.	घ.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	नु	घु	मा	मा
२६	२१	०१	र	०५	५४	उ	४६	४०	शु	१५	२६	३०	२०	१०	२८
२६	१६	०२	च	१०	५६	र	५२	३३	शु	१५	४०	०१	२१	११	२६
२६	२१	०२	म	१५	२६	अ	५७	४२	ब्र	१६	२६	०२	२२	१२	३०
२६	२२	०४	बु	१८	५२	भ	६०	००	ऐं	१६	२७	०२	२३	१३	०१
२६	३१	०५	बृ	२१	१४	भ	०१	४५	वै	१५	३५	००	२४	१४	०२
२६	४६	०६	शु	२२	१५	कृ	०४	३८	वि	१२	४५	०५	२५	१५	०३
२६	४१	०७	श	२१	५७	रो	०६	१५	प्री	१०	५२	०६	२६	१६	०४
२६	४६	०८	र	२६	२५	मृ	०६	३६	आ	०७	०१	०७	२७	१७	०५
२६	२१	०६	चं	१०	४३	आ	०५	५२	सौ	०१	१५	०८	२८	१८	०६
२६	२६	१०	म	१४	०२	पु	०४	०५	ऽगं	४०	२०	०६	२६	१६	०७
३०	०१	११	बु	०६	२६	पू	०१	२८	सु	४३	२७	१०	३०	२०	०८
३०	०६	१२	बृ	०४	१६	म	४४	२३	धृ	२६	०४	११	०१	२१	०६
३०	०६	१२	बृ	५८	२६	००	००	००	००	अ	क्ष	००	००	००	००
३०	११	१४	शु	५२	४३	पू	५०	२०	शू	२८	२८	१२	०२	२२	[illegible]
३०	१५	१५	श	४६	४२	उ	४६	१०	गं	२०	४१	१३	०३	२३	११


पूभा २ रविः १४।५२ अश्वि ४ शुक्रः ३६।००चन्द्रदर्श.मू२
मेषेन्दुः ५२।३२
म ४७।०६ उ पूभा २ कुम्भे प्र. शः ३३।१८
म१८।५२या पूभा ३स.मीनिडकं:२६।३८नु१५पु।यमघाहोत्तरम
वृषेन्दुः १७ २८ [म२४मौमः३१।४६म२१शुक्रः३६।०५

म२१।५८उ५१।११था उमा१रविः५७।१२भर शुक्रः३४।०० *
पूभा ..भः०६ ४२रेव३गुरुः५१।३१होल.ष्टम्
कृते १भौमः३८।२७ कर्केन्दुः ४६।२२ [मिथुनेन्दुः३६।२९
मं ४१,४५ उ भा २ श क्रः ३०।४२
म६।२६या ता माहमल५४।०६उभ २रविः१६।५८पूभ १प्र.शः
माता त्रिला १२ [४१।४१सिंहेन्दुः५८।४६आमल।११

म ५२।४३ उ भर ४ शक्रः २०।४६
म १६,४२ या उभा ३ रविः२७।२७कृति५वृषेभौमः कन्येन्दुः
[०४।१८ सत्यव्रतम् पुष्प होलिकादहनम् १४ निशामुखे

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	००	१०	११	१०	१०	०५	११
०४	२६	२६	२२	१७	०५	२८	२८
२७	०४	१४	१८	५६	४८	४६	४६
२६	०१	२४	३०	२६	११	५७	५७
५६	४०	२४	१२	२७	०६	३	०३
४३	३३	५८	३१	०३	५५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	
११	०१	१०	११	००	००	०५	११
१०	००	२२	२४	२४	०६	२८	२८
०५	०४	१२	४४	४५	२२	३०	३०
०८	१८	०३	२२	२२	०६	५३	५३
५६	४०	२१	१४	६५	०६	३	०३
२८	४०	५४	२०	५५	५५	११	११



ग,८।३१।२७।२७शनौदि६५।०७
मिश्र४१।०७ कुं १५


क्षया ५८।१२ चैत्र वदि सं० १९९६

दि	घ.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	न	हू	मा	चै
३०	२०	०१	र	४०	५०	ह	४५	०८	हृ	१२	५८	१४	०४	२४	१२
३०	२५	०२	चं	३५	१६	चि	३८	२५	ध्रु	०५	२४	१५	०५	२५	१३
३०	३०	०३	म	३०	१४	स्वा	३५	१६	ह	५१	१७	१६	०६	२६	१४
३०	३५	०४	बु	२५	५६	वि	३२	५४	व	४५	२४	१७	०७	२७	१५
३०	४०	०५	बृ	२२	३१	ऽनु	३१	१६	सि	४०	०४	१८	०८	२८	१६
३०	४५	०६	शु	२०	०६	ज्ये	३०	१७	व्य	३५	२३	१६	०६	२६	१७
३०	५०	०७	श	१८	५४	मू	३१	२८	व	३२	००	२०	१०	३०	१८
३०	५५	०८	र	१८	५६	पू	३३	२४	प	२६	२६	२१	११	२१	१९
३१	००	०६	चं	२०	१८	उ	३६	२७	शि	२८	०	२२	१२	०१	२०
३१	०५	१०	मं	२२	४६	श्र	४०	५७	सि	२७	२२	२३	१३	०२	२१
३१	१०	११	बु	२६	३०	ध	४६	२०	सा	२७	१६	२४	१४	०३	२२
३१	१५	१२	बृ	३१	०३	श	५२	२६	शु	२८	३०	२५	१५	०४	२३
३१	२०	१३	शु	३६	११	पू	५८	४६	शु	२६	४६	२६	१६	०५	२४
३१	२५	१४	श	४१	२६	उ	६०	००	ब्र	३१	१७	२७	१७	०६	२५
३१	२६	३०	र	४६	२४	उ	०४	३१	ऐं	३१	३७	२८	१८	०५	२६

वृषोदयंजः५५।५०अश्वि३शनिः५२।४होलाश्र.शकुसुमप्राशनम
कृति १ शुक्रः ३५।३६ तुलेन्दुः १०।१६
म २।४५ उ ३०।१४ या गणेश ४
रया ४ रविः ०१।०१ वृश्चिकेन्दुः १८।३०
कृति२भौमः३६।०६पूभ १मार्गाङ्गः२७।२३कृति२वृषेशुक्रः४३।२२
म २०।६ उ ४६।३० या धनुर्धेन्दुः२०।४७
रेव १ रविः २२।३० पश्चिमास्त गुरुः ३२।२७ सिलाटो ७
रेव ४ गुरुः ५२।५० कृवि ३ शक्रः५१।१८मकरेन्दुः४६।१२
म ५१।२२।उ अर्पित ३०
म २२।४६ या रेव २रविः४७।२४ कृति ४ भौमः ३६।३२
पूभा २ शः १७३उकुम्भेन्दुः १३।१८पापमोचनी ११
कृति ४ शुक्रः ०२।५२
म ३६।११ ध मीनेन्दुः ४२।२१
म ८।१० या रेव ३ रविः ०६।४६ चैत्र १४
रोहि१भौमः ...... शः०६।०२ रोहि १ शुक्रः१४,२८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०१	१०	११	०१	००	०५	११
१९	०५	२२	२६	०३	०७	२८	२८
५६	२३	१०	३८	१२	१६	०५	०५
५२	२०	२१	३८	४२	१७	२७	२७
५६	३६	२७	१४	६३	०६	०३	०३
१२	५८	१७	२०	५१	५५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	०१	१०	११	०१	००	०५	११
२४	१०	२७	२८	१०	०८	२७	२७
५२	०२	१७	२०	११	४	४३	४३
१७	०५	२३	४४	२५	३६	१२	१२
५८	३६	६१	१४	६१	०७	०३	०३
५६	५८	०६	२०	१६	४२	११	११



बा,८।३१।२७।४२रवौदि १५।
मिश्र५।४४ कुं ३०

शाक १८६२  वर्षफल–सम्वत् १९९७ विक्रमी  सन् ईस्वी १९४०

श्री विक्रमादित्य के राज्यकाल से १९९७ वर्ष व्यतीत हुए हैं, श्री शालीवाहन के शकारम्भ काल से १८६२ वर्ष हो चुके हैं सन् फसली १३४७ सन् हिजरी १३५६ और स
ईस्वी काल से १९४० वर्ष हो चुके हैं इस वर्ष में वर्ष के स्वामी चन्द्रमा का फलः—वर्षा अधिक हो, पृथ्वी खेतियों से परिपूर्ण हो लोक में सब तरह से आनन्द और सुख रहे।
वर्ष का मन्त्री शुक्र है उसका फलः—मन्त्री का अधिकार शुक्र ने प्राप्त किया है इसलिये वर्षा बहुत हो सब लोग सुखी रहें गौएँ दूध बहुत दें, अन्न की पैदावार अधिक हो और
लोग आपस में सुख से रहें। सेनाओं का स्वामी शुक्र है उसका फलः—वर्षा अच्छी हो तथा खेतियों की वृद्धि हो अनाज की पैदावार अधिक हो स्त्री पुरुषों में प्रीति अधिक रहे
प्रजा धन से परिपूर्ण रहे। खेतियों के स्वामी चन्द्रमा का फलः—वर्षा अच्छी हो खेतियां अधिक हों और अनाज भी बहुत पैदा हो सुकाल रहे लोग सुख से रहें। मेघों के स्वामी शु
का फलः—वर्षा बहुत हो प्रजा में अच्छे कर्म और मंगल कीर्तन होते रहें। प्रजा धन धान्य से परिपूर्ण रहे। रसिक पदार्थों के स्वामी बुध का फलः—जम्बू, मौआ, आले, अ
इन वृक्षों में पुष्प और फलों की वृद्धि होगी, और भी फल वाले वृक्षों में फल अधिक उत्पन्न होंगे। लताओं के फूल अधिक होंगे और खेतियां भी अन्न से परिपूर्ण रहेंगी। ध
पदार्थों के स्वामी सूर्य का फलः—राजा लोग परस्पर युद्ध करने में उत्सुक रहें धान्य और वर्षा की वृद्धि न हो अच्छे पुरुषों को पीड़ा हो और प्रजा में ज्वर की पीड़ा अधिक रहेगी
नीरस पदार्थों के स्वामी चन्द्रमा का फलः—सफेद रंग के पदार्थ और सफेद रंग के वस्त्र तथा मोती और सफेद धान्य इनकी वृद्धि हो। फलों के स्वामी गुरु का फलः—ब्राह्मणवेद
पढ़ने में तथा यज्ञादि करने में तत्पर रहें वनों में होने वाले बड़े बड़े वृक्षों की वृद्धि हो। प्रजा रोग से रहित रहेगी। धनों के स्वामी चन्द्रमा का फलः—धन का स्वामी चन्द्रमा हो
से रसिक पदार्थों के खरीद फरोख्त में धन अधिक प्राप्त होगा, वस्त्र, तण्डुल, सोना, तेल, घृत इनके क्रय विक्रय से भी धन की प्राप्ति अधिक होगी राजा और प्रजा सुख से रहेंगी
अर्घ के स्वामी शुक्र का फलः—सब धान्य के मान में वृद्धि हो, श्वेत धान्य के भाव में विशेष कर सुभिक्ष रहे। दुर्ग के स्वामी शुक्र का फलः—प्रजा सब तरह से सुखी रहेगी राजा लो
नीति में तत्पर रहें। व्यापार की वृद्धि हो, जंगल में तस्करादिकों का भय न रहे।


प्रभवादि ६० सम्वत्सरों के मध्य विष्णु विंशति में नन्दन नाम करके २६वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है इसी प्रकार विष्णु विंशति के मध्य में आने वाले विजय ना
सम्वत्सर के मेषादि से पूर्व भुक्त मासादि १।१८।४६।३६ भोग्य मासादि १०।११।११।२४ ऐसे स्पष्ट सूर्य के समय अर्थात् सं० १९९६ माघ शुक्ल पूर्णिमा कुम्भार्कत: प्रविष्टे १२ शु
बार सूर्योदय से ४१ घड़ी ३३ पल पर तुला लग्न में विजय नाम का २७वां सम्वत्सर प्रवेश हुआ उसका फलः—राजा लोग परस्पर विजय की चाह करें सब लोग सुखी रहें खेति
बहुत अनाज पैदा करने वाली होंगी।

आवर्त नाम के मेघराज का फलः—वर्षा काल में वर्षा थोड़ी हो। पृथुश्रवा नाग राज का फलः—थोड़ा जल हो और खेतियों का नाश हो। रोहिणी का निवास तट प
होने से वर्षा अच्छी हो। वर्ष का निवास धोबी के घर में है। आगे पजा के मध्य देव के अर्चान हैं।


॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राशयः	मे.	वृ.	मि.	क.	सि.	क.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.
लाभ	११	५	११	५	८	११	५	११	८	२	२	८
व्यय	१४	८	५	२	१४	५	८	१४	५	८	८	५
पू. धा.	१	५	६	२	६	१०	३	७	४	८	११	१२
[illegible]न्त्री धा	१	८	७	६	४	३	६	२	१०	११	५	१२

॥ वर्ष लग्नम् ॥



॥ मेष प्रवेश लग्नम् ॥



दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	स	हू	आ	चं
२१	१२	०१	चं	५०	४४	रे	११	१८	वै	३३	२७	२६	१६	०८	२७
२१	२८	०२	मं	५४	०१	अ	१७	०१	वि	३३	३७	३०	२०	०६	२८
२१	४३	०३	बु	५६	१५	भ	२१	२७	प्री	३२	५२	१	२१	१०	२६
२१	४८	०४	बृ	५७	११	कृ	२४	२८	आ	३१	११	२	२२	११	३०
२१	५३	०५	शु	५६	४४	रो	२६	२०	सौ	२८	३६	३	२३	१२	०१
२१	५८	०६	श	५५	०४	मृ	२७	०१	शो	२४	५८	४	२४	१३	०२
२२	०३	७	र	५२	१६	आ	२६	२८	ऽति	२०	२६	५	२५	१४	०३
२२	०८	०८	चं	४८	२६	पु	२४	५३	सु	१५	१०	६	२६	१५	०४
२२	१३	०६	मं	४३	५१	पू	२२	२७	धृ	०६	०८	७	२७	१६	०५
२२	१८	१०	बु	३८	३७	श्ले	१६	१७	शू	०२	२८	८	२८	१७	०६
२२	२३	११	बृ	३३	४६	म	१५	३६	वृ	४७	४७	६	२६	१८	०७
२२	२७	१२	शु	२६	५२	पू	११	३५	ध्रु	४०	०५	१०	३०	१६	०८
२२	३१	१२	श	२०	४५	उ	०७	२२	व्या	३२	२३	११	३१	२०	०६
२२	३५	१०	र	१४	५०	ह	०३	१६	ह	२४	५२	१२	१	२१	१०
२२	३६	१५	चं	०६	११	स्व	५६	१६	व	१७	३४	१३	२	२२	११

[illegible] चैत्र शुदि: १ सं० १९९७

पश्चिमगार[illegible]शनि: १३।४२मेषेन्दु: ११।३८नवरात्रारम्भ१ [illegible]
रेवत्या ४ रवि: ३३।४६ चन्द्रदर्शनम् २ [रम्भा:
पुनः ४मीने शु: ३१।५२रोहि२शुक्र: ३३।३६वृषेन्दु: ३७।०४गुणा
भ २६।४३ उ ५७।११ या [गौरीव्रतम् ३
अश्वि१समेषेऽर्क: ५८।५४गु३० पुष्यंपरदिने२यामयावतराह्नि*
उभ १ज्ञ: ५।२६रोहि३शुक्र: ५३।२२स्कद६ *२भौम: ४३।२१
भ५२।१६ न अश्वि१मेषेगुरु: ३८।३७ [मिथुनेन्दु: ५६।४०+
भ२०।२२याउभा२ज्ञ: २४।१० कर्केन्दु: १०।१६ भवान्युत्पत्ति८
अश्वे२रवि: २२।१६ राम ६ [दुर्गा ८
रोहि२भौम: ४७।४८ उभा ३ज्ञ: २६।३६ रोहि४ शुक्र: २१।३१
भ ५।४३उ३२।४६य कामदा ११दोलोत्सव [सिंहेन्दु: १६।१७
अश्वे३ रवि: ४७।१८उभा ज्ञ: ४६।०२अश्वि४शनि: ०६।५७*
ता.भ.सौर२७।४६मृगे१शुक्र: ५०।४६अनग१३[कन्येन्दु: २५।३१
भ१४।५०उ४२।०० यारेवत्यां१ज्ञ: ४६।२२तुलेन्दु: ३१।२६*
रोहि ४ भौम: ५२।१५ *[illegible]नुमज्जयन्ति जैनमते
+नरस्वती५ कल्पादि ५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	११	००	०१	००	०५	११
०२	१५	०७	००	१८	०६	२७	२७
४३	१६	११	१६	२७	२६	१७	१७
३२	२०	३६	३०	३०	१६	३६	३६
५८	३६	८८	१४	५८	०६	०३	०३
३६	४६	३२	२५	०६	५७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	११	००	०१	००	०५	११
०६	१६	१८	०१	२५	१०	२६	२६
२२	५६	०२	५८	०२	२५	५५	५५
०५	०५	२०	२६	१३	०४	२४	२४
५८	३६	६८	१४	५३	०६	०३	०३
२३	४६	४६	२५	०५	५८	११	११

वा. ८।२१।२७।५७चंद्रे द्वि१६ मिश्र४६।१६ कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	र	तौ	अ	वे
२२	४३	०१	म	०४	००	वि	५३	४०	सि	१०	४८	१४	३	२३	१२
२२	४६	०१	[illegible]	५६	४६	००	श्र	वम	००	००	००	००	००	००	००
२२	४०	०३	बु	५६	१३	ऽनु	५१	५६	व्या	०४	३८	१५	४	२४	१३
२२	५१	०४	बृ	५३	४६	ज्ये	५१	११	व	५४	३३	१६	५	२५	१४
२२	५५	०५	शु	५२	२८	मू	५१	३५	शि	५०	४६	१७	६	२६	१५
२२	५६	०६	श	५२	२२	पू	५३	१५	सि	४८	०८	१८	७	२७	१६
२३	०३	०७	र	५२	४०	उ	५६	१०	सा	४६	२७	१६	८	२८	१७
२३	००	०८	चं	५६	०५	श्र	६०	००	शु	४५	४४	२०	६	२६	१८
२३	११	०६	मं	५६	४३	ध	००	१४	शु	४५	५३	२१	१०	३०	१६
२३	१५	१०	बु	६०	००	श	०५	२८	ब्र	४६	४६	२२	११	१	२०
२३	१६	१०	बृ	०४	०१	श	११	२५	ऐं	४८	०७	२३	१२	०२	२१
२३	२३	११	शु	०६	१२	पू	१७	५४	वै	४६	४६	२४	१३	०३	२२
२३	२६	१२	श	१४	२२	उ	२४	३१	वि	५१	१५	२५	१४	०४	२३
२३	३०	१३	र	१६	१६	रे	३०	४३	प्र	५२	२१	२६	१५	०५	२४
२३	३४	१४	चं	२३	३०	अ	३६	१५	आ	५२	४६	२७	१६	०६	२५
२३	२८	३०	मं	२६	४४	भ	४०	४८	सौ	५२	२५	२८	१६	०७	२६

व ५६।११ वैशाख वदि: सं० १९९७

अश्वे ४रवि: १२।३६रवे २ज्ञ: ५६।५ वृश्चिकेन्दु: ३६।१६
भ २८।०० उ ५६।१२ या मृगे २ शुक्र: ३६।५०
रेव ३ज्ञ: ५२।४१ धनुषीन्दु: ५१।११ गणेश ४
भ १ रवि: ३६।०० +१ राहु: २८२ केतु: ३७।२८
भ५२।२३उ मृगे१ भौम: ५६।४५रेवे४ज्ञ: ४८।३६ चित्रा ×
भ२३।१यापूर्वास्तंज्ञ: १५।३०अश्वि२गुरु: २०।२६ मृगे३मिथुने
अश्वि १ मेषेज्ञ: ४२।३१ [शुक्र: २८।४३मकरेन्दु: ०८।५८
भर २ रवि: ०५।२१ कुम्भेन्दु: ३२।५१
भ३१।५६उपअश्वि २ज्ञ: ३०।३० पूर्वोदय गुरु: ५।३२ [illegible] ३१
भ ०४।१० या मृगे ४ शुक्र: २४।४४
भर३ रवि: ३२।२० मृगे२ भौम: ०१।२७अश्वि३ज्ञ: १८।१६*
*मीनेन्दु: ०१।१६ वरूथिनी ११
भ१६।१६उ ५१।२२ या अश्वि४ज्ञ: ५।४८ मेषेन्दु: २०।४२
भर ४ रवि: ५६।३६ भर१ ज्ञ: ५३।४७आर्द्रा १ शुक्र: ५५।१४
वृषेन्दु: ५६।४०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	००	००	०२	००	०५	११
१६	२४	०२	०३	०१	११	२६	२६
२०	३१	०७	४०	०४	२१	३३	३३
४७	१६	०७	१८	४६	२७	०६	०६
५८	३६	५०	१४	५६	०६	०३	०३
०६	४६	[illegible]	२०	५५	५७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	००	००	०२	००	०५	११
२४	२६	१४	०५	०७	१२	२६	२६
०४	४७	५०	३५	१६	२६	०७	०७
४७	११	३६	०५	२०	२१	४३	४३
५७	३८	[illegible]	१४	४२	०७	०३	०३
५२	४६	४४	२५	१४	५४	११	११

वा. ८।३१।२८।१२भौमे द्वि १६ मिश्र ४६।४६ कु २०

दि	मा.	ति	न.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	र	मी	म	व
२२	११	०१	बु	८	५३	कृ	४४	६	शो	५१	१४	२६	१८	०८	१७
३३	४६	०२	बृ	२६	४३	रो	४६	२५	[illegible]	४८	५८	०१	१६	०६	२८
२४	५	०३	शु	२६	१८	मृ	४७	१८	शु	४५	५७	०:	१०	१०	२६
३·	५४	४	श	२७	३२	आ	४६	६	धृ	४१	२४	०६	११	११	००
२२	५८	५	र	२४	४०	पु	४५	३४	शू	३६	३०	०४	२२	१२	३१
१	९	०६	च	२०	४६	पू	४३	२५	ग	३०	४३	०५	२३	१३	०२
२४	०६	०७	म	१६	०८	श्ले	४०	१७	वृ	२४	१३	०६	२४	१४	०२
११	१०	०८	बु	१०	४६	म	२६	४३	ध्रु	१७	११	०७	२५	१५	०३
२४	१	०९	बृ	५	००	पू	२२	५४	व्या	०६	४०	०८	२६	१६	०४
३६	१४	१०	बृ	५	५६	००	आ	५५	००	००	००	००	००	००	००
११	८	११	शु	४२	४६	उ	२८	२६	ह	०२	१७	०८	२७	१७	०५
१४	२१	१२	श	४६	४४	ह	२४	२०	सि	४५	०६	१०	२८	१८	०६
१४	२६	१३	र	४१	०३	च	२०	३५	व्य	३६	५२	११	२९	१९	०७
२	२६	१४	च	३५	५२	स्वा	१७	१२	व	३२	५८	१२	३०	२०	०८
२२	३१	१५	म	३१	२५	वि	१४	२७	प	२६	४८	१३	३१	२१	०९

दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	वृषु	ज	म	ज्ये
४	२२	०१	गु	२	४६	अनु	२०	२२	शि	२	१५	१४	२०	२२	१०
३४	३०	०	बृ	४	२६	ज्ये	११	३६	नि	१६	३१	१५	०२	२३	११
४	२६	०३	शु	२७	९	मू	११	४१	ना	१२	४१	१६	०३	२४	१२
३४	३८	४	श	२३	३८	पू	१३	०३	[illegible]	०६	५१	१७	०४	२५	१३
४	५९	०५	र	२४	५०	उ	१५	४१	[illegible]	०८	०२	१८	०५	२६	१४
[illegible]	४१	६	च	२४	९	अ	९	३२	ग	०७	१३	१९	०६	२७	१५
३४	४०	७	म	२९	[illegible]	ध	[illegible]	३४	[illegible]	०७	१७	२०	०७	२८	१६
०४	४४	०८	बु	५	[illegible]	श	३०	२०	वै	०८	१०	२१	०८	२९	१७
४४	०	०९	बृ	९६	५४	पू	०६	४४	वि	०६	११	२२	०९	३०	१८
२४	४७	१०	गु	४५	[illegible]	उ	४३	२४	प्री	११	११	२३	१०	३१	१९
०	०६	११	श	४८	४१	रे	४६	४८	आ	१९	५०	२४	११	०१	२०
४	५३	१२	र	१२	०४	अ	३५	२५	सौ	१४	०६	२५	१२	०२	२१
३४	५	१३	च	५	१३	भ	६०	२०	शो	२०	४८	२६	१३	०३	२२
०	३४	१४	म	५९	१	भ	००	१०	[illegible]	१४	३६	२७	१४	०४	२३
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	६	०	कृ	०३	५४	सु	१२	४०	२८	१५	०५	२४
[illegible]	१	३०	न	[illegible]	०४	रो	०६	२१	धृ	१९	३७	२९	१६	०६	२५


व ५४।३६ वैशाख शुदिः सं० १९९७

मृगे ३ मिथुन भौमः ०३।१० मर २ ज: ४१।३७
(स्वतुलसाना) [१६ अक्षय ३ परशुरामज तो ३
म ५८।२३ उकृति १ रविः २६।५६ मर ३ जः २७।३७ मिथुनेन्दुः १६।
म २७।३ रया. पामवस्तमगस्त्यः ५४।४२ आर्द्रा २ शुक्रः २६।१३
म: ४ ज: १३ ३८ शा. श्रि ३ गुरुः ४३।२० कर्केन्दुः ३०।५४
कृति ३ स्पष्टे ऽर्कः ५५।५६ मु १५ पुष्य पराह्ने २ यामयावत मृगे ४
म १६।०८ उ ४३।२८ या पूर्वोदय शनिः १३।२० मर १ शनिः २०।०७
कृति ३ बुधेज: ४५।३८ [सिंहेन्दुः ४०।१७ अंगा ७
कन्येन्दुः ४६।४३ भौमः १६।३७ कृति १ ज: ५६।३८
[शुक्रः ५६।०० नूतनमोहिनी ११
म २४।५१ उ ५२।४६ या कृति ३ रवि २३।२० कृति ४ ज: ३०।४१ आर्द्रा ३
आर्द्रा १ भौ: २२।४८ तुलेन्दुः ५२।३३
कृति ४ ज: १५।४३
म २३।५२ उकृ ०४। वि: ५१।५१ नृसिंह १४ [००।०८ सत्यव्रतम्
म २।३८ याता. मा जो ता २३।५६ गा हि १ ज: ००।४६ वृश्चिकेन्दुः

ज्येष्ठ वदिः सं० १९९७

रोहि २ ज: ४८।२५
म ५४।३१ उ आर्द्रा २ भौम: २८।५६ धनुषीन्दुः ११।३२
म २३ ४६ . रोहि १ रवि: २१।०० रोहि ३ ज: ३६।०४ गणेश ४
मकरेन्दुः २८।५२
रोहि ४ ज: २३।४३ अश्वि ४ गुरुः ३६।००
म २७।६ उ ४८।५३ या रोहि २ रविः ५०।११ कुम्भेन्दुः ५२।०३
आर्द्रा ३ भौमः ३६।०३ मृगे २ ज: ११।२२
मृगे २ ज: ५६।०४ आर्द्रा ४ शुक्र: ३६।२३
मीनेन्दु: २०।०८ [४३ मृगे ३ मिथुने ज: ४७।४२
म १२।२८ उ ४५।०० या रोहि ३ रवि: १६।४२ पश्चिमोदयंज: ४०।
आर्द्रा ४ मा. शुक्र: ४३।१० मेषेन्दु: ४६।४६ गा ११ भद्रकाली ११
आर्द्रा ४ भौम: ४८ १० मृगे ४ ज: ४०।४१ [जन ३
म ५।११ उ रोहि ४ रवि: ५१ २०
म २८।१७ या आर्द्रा १ ज: ४०।५६ वृषेन्दु: १६।०६
आर्द्रा १ प्र. शुक्र: ३०।५६ वटसावित्रीव्रतम् ३०
आर्द्रा २ ज: ३८।२२ मिथुनेन्दु: ३६।५५


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	००	०२	००	०५	११
०१	०४	००	०७	१२	१३	२५	२५
४६	५६	०२	२८	१५	३१	४२	४२
४७	२६	४३	२८	२७	२८	१७	१७
५७	३६	[illegible]	१४	३२	०७	३	०३
३८	३६	२७	२०	३७	५४	११	११



वा,८।३१।२८।२६ सोमेदि १७।१५
मिश्र ४७।१५ कु १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०२	०१	००	०२	००	०५	११
०७	०८	११	०८	१५	१४	२५	२५
३२	५२	२७	५४	०१	१६	२३	२३
११	५२	०९	४६	१६	३३	१३	१३
५७	३९	[illegible]	१३	१७	०६	३	०३
२६	३६	२७	३१	२९	५९	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	००	०२	००	०५	११
१५	१४	२६	१०	१६	१५	२४	२४
२०	०५	१८	४२	५५	१७	५७	५७
५३	०६	४१	५४	०९	४१	४७	४७
५७	३९	[illegible]	१३	०१	०६	०३	०३
१५	३०	२५	२७	५९	५९	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०२	००	०२	००	०५	११
२२	१९	१०	१२	१६	१६	२४	२४
४८	१४	१४	३०	१७	१६	३२	३२
२१	४१	४१	००	५९	३८	२१	२१
५७	३८	६६	१२	१७	०६	०३	०३
०५	५६	३१	३३	२९	५६	११	११

वा,८।३१।२८।४२ गुरौदि १७।२८
मिश्र ४७।२८ कु ३०

र	मा	ति.	व.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	खघु	जी	जू	अं
००	००	०१	मं	५६	४०	००	अ	वम्	००	००	००	००	००	००	००
२४	५९	०२	बु	५९	२६	मृ	०७	२६	शू	०८	३५	२६	१७	०७	२६
२५	००	०३	श	५५	०६	आ	०७	२५	गं	०४	३४	०१	१८	०८	२७
२	०२	०४	र	५१	१४	पु	०६	१२	ध्रु	५२	५५	०२	१९	०९	२८
२५	०४	०५	च	४६	२२	पु	०४	०६	व्या	४७	२२	०	२०	१०	२९
२५	०५	०६	भ	४१	१२	श्ले	०२	२५	ह	४०	३५	०४	२१	११	३०
२५	०७	०७	बु	३५	२२	पू	५२	४७	व	३३	१६	.५	२२	१२	३१
२५	०९	०८	बृ	२९	१९	ऊ.	४९	३८	सि	२५	४२	०६	२२	१३	३२
२५	१०	०९	शु	२३	०१	ह	४५	२८	व्य	१८	१०	०७	२४	१४	०१
२५	१२	१०	श	१६	५५	च.	४१	३०	व	१०	२९	०८	२५	१५	०२
२५	१४	११	र	११	०९	स्वा	३७	५९	प	०३	०९	०९	२६	१६	०३
२५	१५	१२	चं	०५	५२	वि	२५	०१	सि	४९	५०	१०	२७	१७	०४
२५	१६	१३	म	०१	१८	ऽनु	३१	५५	सा	४४	०६	११	२८	१८	०५
२५	१६	१४	म	५७	३७	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००
२५	१७	१५	बु	५४	५४	ज्ये	३१	४१	शु	३९	१२	१२	२९	१९	०६

सू७।४२ बृ५९।३८ शि५९।१२ ज्येष्ठ शुदि सं० १९९७

मृगे १ रविः २०।४६ अदितौ १ भौमः५७।१६ चन्द्रदर्शनम् २
आर्द्रा १ शः ४४।०७ कर्केन्दुः ५१।२१ रम्भाव्रतम् ३
म २३।२० उ ५१।१४ या मेला जोड़ ४
मृगे २ रविः ५१।०६ म १ गुरुः ४३ २९ मर २ शनिः ०८।२४
आर्द्रा ४ शः १६।२६ सिंहेन्दुः ०१।२५
म २५।२२ उ [कन्येन्दुः ०७।४४
म ०२।१७ या अदितौ २ भौमः ०६।४७ अदि १ शः ४२।५४
मृगे ३ समिथुनेऽर्कः २०।४७ मु ३० पुष्ये ०४,५७ उ आर्द्रा २ प्र.
म ४४।०० उ तुलेन्दुः १३।२६ गंगा १० रामेश्वरजनगदशहरा १०
म ११।०८ या अदि २ शः ०४।०६ निर्जला ११
मृगे ४ रविः ५२।२५ वृ श्चकेन्दुः २०।४८
म ५७।३७ उ अदितौ ३ भौमः १६।१७ अदितौ ३ शः २४।३७

म २६।१४ या धनुषीन्दुः ३१।४१ सत्यव्रतम् १५

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०२	००	०२	००	०५	११
२६	२३	२२	१३	१३	१०	२४	२४
२७	४५	०६	५८	४४	०५	१०	१०
३८	५०	३५	४५	०२	२२	०६	०६
५६	३८	८५	५२	३५	०६	०३	०३
५६	३१	२८	२७	४०	५६	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०२	००	०२	००	०५	११
०५	२७	२८	१५	१०	१७	२३	२३
०९	२७	५१	१२	१०	४७	५१	५१
०६	३१	४५	१०	२४	०८	०२	०२
५६	३९	६६	११	४६	०६	०३	०३
५५	०६	०६	४४	०२	५९	११	११

वा, ८।३१।२८।५ बुधे दि १८।३६
मिश्र ४७।३६ कु ०१५

दि	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प.	अ	जी	जू	आ
२५	१८	०१	बृ	५३	२१	मू	३१	३३	शू	३५	१०	१३	३०	२०	०७
२५	१९	०२	शु	५३	०४	पू	३२	३३	ग	३२	०७	१४	३१	२१	०८
२५	१९	०३	श	५४	०६	उ	३४	५६	वृ	३०	०५	१५	०१	२२	०९
२५	१८	०४	र	५६	२२	श्र	३८	३१	ध्रु	२९	०५	१६	०२	२३	१०
२५	१७	०५	चं	५९	४२	ध	४३	१३	व्या	२८	५७	१७	०३	२४	११
२५	१५	०६	म	६०	००	श.	४८	५१	ह	२९	४०	१८	०४	२५	१२
२५	१३	०६	बु	०३	४८	पू	५५	१०	व	३०	५५	१९	०५	२६	१३
२५	११	०७	बृ	०८	५०	उ	६०	००	सि	३२	३३	२०	०६	२७	१४
२५	०९	०८	शु	१३	५२	उ	०१	४१	व्य	३४	१३	२१	०७	२८	१५
२५	०८	०९	श	१८	४१	रे	०८	०९	ऽगं	३५	३४	२२	०८	२९	१६
२५	०६	१०	र	२२	५४	अ.	१४	०१	शि	३६	२३	२३	०९	३०	१७
२५	०४	११	चं	२६	०७	भ	१९	००	सि	३६	२६	२४	१०	०१	१८
२५	०३	१२	म	२८	१६	कृ	२२	५३	सा	३५	३८	२५	११	०२	१९
२५	०१	१३	बु	२९	०९	रो	२५	३४	शु	३३	४६	२६	१२	०३	२०
२४	५९	१४	बृ	२८	४२	मृ	२७	०१	ब्र	३०	५५	२७	१३	०४	२१
२४	५७	३०	शु	२७	०३	आ	२७	१३	ऐं	२७	०४	२८	१४	०५	२२

आषाढ़ वदिः सं० १९९७

25th June

अदि ४ क. केशः ४३।४ र आर्द्रा १ प. शुक्रः ०१।०० सीमन्तव्रतम्
ता. मा. सरता ५७।२६ आर्द्रा १ रविः २२।२६ मकरेन्दुः ४८।०८
म २३।२६ उ ५७।०७ यः
अदि ४ वक्रे भौमेः ३०।०७ गणेश ४
आर्द्रा २ रविः ५३।१७ पुष्ये १ शः ५३।३४ पश्चिमास्त शुक्रः ३८।०६
मृगे ४ प्र. शुक्रः ००।५४ D singh कुम्भेन्दुः ५७,५२
म ३।५८ उ ३६।२४ या मीनेन्दुः ३८।३६
मर २ गुरुः १२।३५
आर्द्रा ३ रवीः २४।२४ पुष्ये १ भौमः ४०।४६
म ५०।४६ उ प हस्ते ४ राहुः रेव २ केतुः ३३।०२ मेषेन्दुः ०८ ०६
म २२।५४ या मृगे ३ प्र. शुक्रः २।४६
आर्द्रा ४ रविः ५५।३० पुष्ये १ वक्रो शः ३८।३२ वृषेन्दुः ३४।५८
[योगिनी ११ जौल.य २१
म २६।०६ उ ३८।५६ या पुष्ये २ भौमः ५४।१६ मिथुनेन्दुः ५६।१७
पूर्वोदयं शुक्रः ०७।५०
अदितौ १ रविः २७।२७ पश्चिमास्तं शः ०६।२४

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०३	००	०२	००	०५	११
१३	०३	०५	१९	०४	१८	२३	२३
४१	२४	५७	५७	१३	४३	२२	२२
१३	२७	५४	०१	००	३३	२५	२५
५६	३९	२६	१०	४२	०६	०३	०२
५१	०६	३८	४५	०६	०५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०३	००	०२	००	०५	११
२०	०७	०६	२८	००	१९	२३	२२
१९	५३	०४	११	४४	३२	००	००
०६	१२	३५	४४	१६	३०	१०	१०
५६	३८	२७	१०	३३	०५	०३	०३
५१	४९	२४	४४	५९	०५	११	११

वा, ८।३१।२६।११ शुक्र दि १७।२८
मिश्र ४७।२८ कु ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	ज	मस	जू	आ
२४	५६	१	[illegible]	२४	१३	पु	२६	१५	व्य	२२	१६	२६	१५	०६	२३
२४	५४	२	र	२०	२५	पु	२४	२१	ह	१६	४६	१	१६	०७	२४
२४	५२	३	चं	१५	४३	श्ले	२१	१६	व	१०	२०	२	१७	०८	२५
२४	५१	४	म	१०	२४	म	१८	१४	सि	०३	२६	३	१८	०९	२६
२४	४९	५	बु	०४	३४	पू	१४	१६	व्य	४८	५२	४	१९	१०	२७
२४	४९	६	बु	५८	२७	००	००	००	००	आ	वम्	००	००	००	००
२४	४७	७	बृ	५२	१४	उ	१०	१४	१	४१	१२	५	२०	११	२८
२४	४६	८	शु	४६	०७	ह	०५	५८	शि	३३	३६	६	२१	१२	२९
२४	४४	९	श	४०	१६	चि	०१	५७	सि	२६	१६	७	२२	१३	३०
२४	४२	१०	र	२०	५६	वि	५५	११	सा	१९	१५	८	[illegible]	१४	३१
२४	४०	११	च	३०	१८	अनु	५२	५४	शु	१२	४६	९	[illegible]	१५	०१
२४	३८	१२	मं	२६	३०	ज्ये	५१	२३	शु	०६	५६	१०	[illegible]	१६	२
२४	३६	१३	बु	२३	४०	मू	५०	५७	ब्र	०१	५३	११	[illegible]	१७	३
२४	३४	१४	बृ	२२	०१	पू	५१	४४	ऐ	५४	२८	१२	२७	१८	४
२४	३२	१५	ग	२१	२६	उ	५३	४५	वि	५२	१४	१३	२८	१९	५

१वा५८।१८...।२४ ...७।४० **आषाढशुदिः सं० १९९७**

कर्केन्दुः ११।३० चन्द्रदर्शनम् २
पश्चिमास्त भौमः ००।३२ मृगे२ पू.भूमे शुक्रः ४०।४० रथोत्सव २
म ४३।२३ उ पआदि२ रविः ४८।२२ सिंहेन्दुः २१।२६ उपनयनम्
म १०।२४ या पुष्ये३ भौमः ०६।५२ आदितौ ४प्र. श: ४१।४४
कन्येन्दुः १८।१७

म ५२।१४ उ घ० १० उ
म १६।१० या आदितौ ३रविः २६ ३२ तुलेन्दुः ३३।५०
मृगे २ मार्गी शुक्रः ३४।३६ भर ३ शनिः १६।०२ [५८
पुष्ये४भौमः १६।२८ आदितौ ३प्रमिथुने शः ४६।५४ वृश्चिकन्दुः ४०
म२।३७ उ ३०।१८ या देवशयनी ११ व्रतम् चातुर्मास्यव्रतारम्भः
आदितौ ४ सु कर्कऽकः ००।०७ गु १५ पुष्ये००।०७ याव भ२
[३ गुरुः ३१।३६ धनुषीन्दुः ५१।२२
म २२।०१ उ ५१।४८ या वायुपरीक्षा १५ सत्यव्रतम्
पुष्ये१रविः २६।५६ऽऽश्लेषे१भौमः ३०।४५ आदि२ प्रशः ३७।०७
[मकरेन्दुः ७।१४ व्यासपूजा १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०३	००	०२	००	०५	११
२६	१२	०२	१९	२९	१९	२१	२२
५७	२०	४१	२०	०९	५७	३७	३७
१३	२५	२४	३७	५२	२०	५५	५५
५६	३८		०९	०७	०५	०३	०३
५१	४६	१६	०५	०६	०५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०२	००	०१	००	०५	११
०३	१६	२६	२०	२९	२०	२२	२२
३५	५०	३६	२३	३९	२९	१५	१५
३९	४६	०१	३८	१३	०२	४०	४०
५६	३९	२३	०८	०९	०४	०३	०३
५८	०४	३२	०४	४५	०८	११	११

वा ८।११।२६।२४शुक्रेदि१७
मिश्र४७।१६ कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	ज	मस	जू	आ
२४	३१	०१	श	२२	३१	अ	५७	०४	धा	१०	४७	१४	२९	२०	६
२४	३०	०२	र	२४	४०	व	६०	००	अ	५१	०६	१५	३०	२१	७
२४	२८	०३	चं	२७	५६	ध	०१	३२	सौ	५१	२१	१६	३१	२२	८
२४	२६	०४	म	३२	०६	श	०६	५८	शो	५२	३१	१७	३२	२३	९
२४	२३	०५	बु	३६	५८	पू	१३	०६	ऽअ	५४	०२	१८	१	२४	१०
२४	१६	०६	बृ	४२	०२	उ	१९	३८	सु	५५	४०	१९	२	२५	११
२४	१५	०७	शु	४६	५१	रे	२६	०४	धृ	५७	०५	२०	३	२६	१२
२४	१२	०८	श	५१	१३	अ	३२	०६	शू	५८	००	२१	४	२७	१३
२४	०९	०९	र	५४	३१	भ	३७	२०	गं	५८	१०	२२	५	२८	१४
२४	०५	१०	चं	५६	४५	कृ	४१	२४	वृ	५७	२८	२३	६	२९	१५
२४	०१	११	मं	५७	४५	रो	४४	२६	ध्रु	५५	४७	२४	७	३०	१६
२३	५७	१२	बु	५७	२६	मृ	४६	०६	व्या	५२	०६	२५	८	३१	१७
२३	५३	१३	बृ	५५	५२	आ	४६	३७	ह	४६	२४	२६	०९	०१	१८
२३	४६	१४	शु	५३	०७	पु	४४	५२	व	४४	४७	२७	१०	०२	१९
२३	४४	३०	श	४६	२२	पु	४४	०६	सि	३६	१६	२८	११	०३	२०

श्रावण वदिः सं १९९७

म५६।१६ उ पूर्वोदयंशः १६।१६ मृगे ३ मिथुने शुक्रः ५६।१८
म २७.५६ या गणेश ४ [कुम्भेन्दुः २६।१८
वा. मा. असद २३।०१ पुष्ये२रविः ००।३० मीनेन्दुः ५६।३४
आश्ने २ भौमः ४२।३६ कृदितौ २ मार्गी शः ५१।४०
म ४२।०२ उ ३ऽचाऽऽके ऽऽऽऽऽऽल ११
म १४।२७ या पुष्ये ३ रविः ३०।४७ मेषेन्दुः २६।०४

आदितौ २ शः १७।३० वृषेन्दुः ५३।२१
म २५।३८ उ ५६।४५ या आश्ने ३ भौमः ५४।३३
पुष्ये ४ रविः ००।४८ कामदा ११
मृगे ४ शुक्रः २१।४० मिथुनेन्दुः १५।१७
म ५५।५२ उ अन्वस्त ३१ [कर्केन्दुः ३१।०४
म२४।२६ या आश्ने१रविः ३०।३३ आदि४ कर्केशः १६।२७
हरियाली ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०२	००	०२	००	०५	११
११	२१	२६	२१	०२	२०	२१	२१
११	५७	२७	२७	१५	५८	५०	५०
५१	१५	०८	४४	३१	३२	१४	१४
५७	३८	२५	०७	२७	०२	०३	०३
०६	४८	२४	१०	५७	११	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०३	००	०२	००	०५	११
१७	२६	०१	२२	०६	२१	२१	२१
५१	२५	२४	११	०२	१९	२७	२७
५७	०६	३३	४८	१५	११	५९	५९
५७	३९	५८	०५	३६	०२	०३	०३
१४	०४	०२	५०	२४	१४	११	११

वा ८।११।२६।४०शनौदि१९
मिश्र४६।५२ कु २०

दि	मा	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	ख्पु	जी	जू	ज्ये
००	००	०१	र	५६	४०	००	अ	वम्	००	००	००	००	००	००	००
२४	५८	०२	शु	५०	२६	मृ	०७	२६	शू	०८	३५	२६	१७	०७	२६
२५	००	०३	श	५२	०६	आ	०७	२५	ग	०४	२४	०१	१८	०८	२७
२	०२	०४	र	५१	१४	पु	०६	१२	ध्रु	५२	५५	०२	१६	०६	२८
२५	०४	०५	चं	४६	२२	पु	०४	०६	व्या	४७	२२	०	२०	१०	२९
२५	०५	०६	म	४१	१२	श्ले	०१	२५	ह	४०	३५	०४	२१	११	३०
२५	०७	०७	बु	२५	२२	म	५२	४७	व	३३	१६	.५	२२	१२	३१
२५	०९	०८	बृ	२९	१९	उ.	४९	२८	सि	२५	४२	०६	२३	१३	३२
२५	१०	०९	शु	२३	०१	ह	४५	२८	व्य	१८	१०	०७	२४	१४	०१
२५	१२	१०	श	१६	५५	च.	४१	२०	व	१०	२९	०८	२५	१५	०२
२५	१४	११	र	११	०९	स्वा	३९	५९	प	०३	०९	०९	२६	१६	०३
२५	१५	१२	चं	०५	५२	वि	२५	०१	सि	४६	५०	१०	२७	१७	०४
२५	१६	१३	म	०१	१८	अनु	३१	५५	सा	४४	०६	११	२८	१८	०५
२५	१६	१४	अ	५७	३७	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००
२५	१७	१५	बृ	५४	५४	ज्ये	३१	४१	शु	३९	१२	१२	२९	१९	०६

मस०७।४२ बु५६।३८ शि५६।१२ ज्येष्ठ शुदि सं० १९९७

मृगे १ रविः २०।४६ आदिवौ १ भौम:५७।१६चन्द्रदर्शनम् २
आर्द्रा २श: ४५।०७ कर्केन्दुः ५१।२१ रम्भाव्रतम् २
म २३।२० उ ५१।१४ या मेला जोड़ ४
मृगे २ रविः ५१।०६ मा १गुरुः ४३ २६मर२शनिः०८।२४
आर्द्रा ४ ज्ञः १६।२६ सिंहेन्दुः ०१।२५
म २५।२२ उ [कन्येन्दुः०७।४४
म ०२।१७ या आदिवौ२भौम:०६।४७ आदि १ज्ञ:४२।५४
मृगे३स्समिथुनेऽर्क:२०।४७ मु३० पुण्य०४,५७उआर्द्रा२ प्र.*
म४४।००उ तुलेन्दुः१३।२६गंगा १०।मेषत्वाजनमदशहरा१०
म ११।०८ या आदि २ ज्ञ: ०५।०६ निर्जला ११
मृगे ४ रविः ५२।२५ वृश्चिकेन्दुः २०।४५
म ५७।३७ उ आदितौ ३ भौम: १६।१७आदिती३ज्ञ:२४।३७

म२६।१५।या धनुषेन्दुः ३१।४१ सत्यव्रतम् १५

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	००	०२	००	०५	११
२९	२३	२	१३	१३	१०	२४	०४
२७	४५	०६	५८	४	०५	१०	१०
२८	५०	३५	४५	०२	२२	०६	०६
५६	३८	२५	५२	३५	०६	०३	०३
४६	३	२८	२७	४०	५६	११	११

५
४ शु३गुमबु
२
१सूरा
६श
१२के
७
९चं
८
१०
११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०२	००	०२	००	०५	११
०५	२७	२८	१५	१०	१७	२३	२३
०६	०७	५१	१२	१०	४७	५१	५१
०६	३१	४५	१०	१४	०८	०२	०२
५६	३६	६६	११	५६	०६	०३	०३
३५	०६	०६	४४	०२	५६	११	११

वा,८।२१।२८।४५बुधि १।०।२६
मिश्र ४७।१६कु ०१५

दि	मा.	ति.	वा.	घ.	प	न	घ	प.	यो	घ	प.	अ	जौ	जू	आ
२५	१८	०१	बृ	५२	२१	मू	३१	३३	शू	२५	१०	१३	३०	२०	०७
२५	१९	०२	शु	५२	०४	पू	३१	३३	ब	३२	०७	१४	३१	२१	०८
२५	१९	०३	श	५४	०६	उ	३४	५२	ध्रु	३०	०५	१५	०१	२२	०९
२५	१८	०४	र	५६	२२	श्र	३८	३१	व्या	२६	०५	१६	०२	२३	१०
२५	१७	०५	चं	५६	४२	ध	४२	१२	ह	२८	५७	१७	०३	२४	११
२५	१५	०६	म	६०	००	श.	४८	५१	प्री.	२६	४०	१८	०४	२५	१२
२५	१३	०६	बु	०३	५८	पू	५५	१०	आ	३०	४५	१६	०५	२६	१३
२५	११	०७	बृ	०८	५०	उ	६०	००	सौ	२२	२३	२०	०६	२७	१४
२५	०९	०८	शु	१३	५२	उ	०१	४१	शो	२४	१३	२१	०७	२८	१५
२५	०८	०९	श	१८	४१	रे	०८	०६	ऽगं	३५	३४	२२	०८	२९	१६
२५	०६	१०	र	२२	५४	अ.	१४	०१	सु	३६	२२	२२	०९	३०	१७
२५	०४	११	चं	२६	०७	भ	१९	००	धृ	३६	२६	२४	१०	०१	१८
२५	०२	१२	म	२८	१६	कृ	२२	५२	शू	२५	२८	२५	११	०२	१९
२५	०१	१३	बु	२९	०९	रो	२५	२४	गं	३२	४६	२६	१२	०३	२०
२४	५९	१४	बृ	२८	४२	मृ	२७	०१	वृ	३०	५५	२७	१३	०४	२१
२४	५९	३०	शु	२७	०३	आ	२७	१२	ध्रु	२७	०४	२८	१४	०५	२२

25th June

आषाढ़ वदिः सं० १९९७

आदि ४१.केज्ञ:४३।५२आर्द्रा१प.शुक्र:०१।०० सीमन्तकम्
ता. मा.सरता५७।२६आर्द्रा १रविः २२।२६मकरेन्दुः४८।०८
म २३।२६ उ ५७।०७ धुः
आदि ४ वक्रे भौमे: ३०।०७ गणेश ४
आर्द्रा२रविः५३।१७पुष्ये१ज्ञ:५३।३४पश्चिमास्त शुक्र:३८।०६
मृगे ४ प्र. शुक्र: ००।५४ Dinesh *कुम्भेन्दुः १७।५२
म ३।५८ उ ३६।२४ या मीनेन्दुः ३८।३६
मर २ गुरुः १२।३५
आर्द्रा ३ रवी: २४।२४ पुष्ये१ भौम: ४०।४६
म५०।४६उ दहस्ते४।हुः रेव२केतुः३३।०२मेषेन्दुः ०८ ०६
म २२।५४ या मृगे ३ प्र. शुक्र: २।४६
आर्द्रा४रविः५५।३०पुष्ये१ वक्रांश:३८।३२वृषेन्दुः२४।५८
[योगिनी ११ जौलाय ३१
मर२६।०६उ३८।५६या पुष्ये२भौम:५४।१६मिथुनेन्दुः५६।१७
पूर्वोदयं शुक्र: ०७।५०
आदितौ १ रविः २७।२७ पश्चिमास्तं श: ०६।२४

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०२	००	०२	००	०५	११
०१	०३	०५	१६	०४	१८	२३	२३
४१	२४	५७	५७	१३	४३	२२	२२
११	२७	५४	०१	००	३३	२५	२५
५६	३६	२६	१०	४२	०६	०३	०२
५१	०६	३८	४५	०६	०५	११	११

५
४मं
३गुबुशु
२
१शरा
६श
१२के
७
९
८
१०
११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०३	००	०२	००	०५	११
२८	०७	०६	१८	००	१६	२३	२२
१६	५३	०४	११	४५	२२	००	००
०६	१२	३५	४५	१६	३०	१०	१०
५६	३८	२७	१०	२३	०५	०३	०३
५१	४६	२४	४४	५६	०५	११	११

वा,८।२१।२६।११शाक.दि१७।२८
मिश्र४७।२८कु ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	ज	स्त	जू	आ
२४	५६	१	शं	२४	१३	पु	२६	१५	व्य	२५	१६	२६	१५	०६	२३
२४	५४	२	र	२०	२५	पु	२४	२१	ह	१६	४६	१	१६	०७	२४
२४	५[illegible]	३	चं	१५	४३	श्ले	२१	२६	व	१०	३०	२	१७	०८	२५
२४	५१	४	म	१०	२४	म	१८	१४	सि	०३	२६	३	१८	०६	२६
२४	४६	५	बु	०५	३४	पू	१४	१६	व्य	४८	५२	४	१६	१०	२७
२४	४६	६	बु	५८	२७	००	००	००	००	अ	नम	००	००	००	००
२४	४७	७	बृ	५२	१४	उ	१०	१४	[illegible]	४१	१६	५	२०	११	२८
२४	४६	८	शु	४६	०७	ह	०५	५८	शि	३३	३६	६	२१	१२	२९
२४	४४	९	श	४०	१६	चि	०१	५७	सि	२६	१६	७	२२	१३	३०
२४	४२	१०	र	२०	५६	वि	५५	११	सा	१६	१५	८	[illegible]	४	३१
२४	४०	११	च	२०	१८	अनु	५२	५४	शु	१२	४६	[illegible]	[illegible]	१५	०१
२४	३८	१२	मं	२६	३०	ज्ये	५१	२३	शु	०६	५६	१०	[illegible]	१६	२
२४	३६	१३	बु	२३	४०	मू	५०	५७	ब्र	०१	५३	११	[illegible]	१७	३
२४	३४	१४	बृ	२२	०१	पू	५१	४४	वै	५४	२८	१२	२७	१८	४
२४	३२	१५	शु	२१	२६	उ	५३	४५	वि	५२	१४	१३	२८	१९	५

रवा५८।१८०वधद।२४९ ५७।४०आषाढशुदिः सं० १९९७

कर्केन्दुः ११।३० चन्द्रदर्शनम २
पश्चिमास्त भौमः००।३३मुगे२ए.पृषे शुक्रः४०।४०रथोत्सव२
म ४३।२३उपआदि२रविः५८।२२सिंहेन्दुः२१।२६ उत्तरनयनम्
म१०।२४ यापुष्ये३भौमः०६।५३आदि०ौ ४प. ग:४१।४४
कन्येन्दुः १८।१७

म ५२।१४ उ घ० १० उ
म १६।१० या आदितौ ३रविः२६ १२ तुलेन्दुः ३३।५७
मृगे २ मार्गी शुक्रः ३४।३६ भर३ शनिः १६।०२ [५८
पुष्ये४भौमः१६।२८अदितौ३प्रमिथुनेश:४६।५५वृश्चिकन्दुः४०।
म२।३७उ३०।१८यादेवशयनी११व्रतम् चातुर्मास्यव्रतारम्भः
आदितौ ४ सं कर्कः ००।०७गु १५ पुण्यं००।०७ याव भ२
[३ गुरुः ३१।३६ धनुर्मीन्दुः ५१।२३
म २२।०१ उ ५१।४८या वायुपरीक्षा १५ सत्यव्रतम्
पुष्ये१रविः२६।५६ऽऽश्ले१भौमः३०।४५ अदि२ प्रश: ३७।०७
[मकरेन्दुः ७।१४ व्यासपूजा १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०३	००	०२	००	०५	११
२६	१२	०२	१९	२६	१९	[illegible]	२२
५७	२०	४१	२०	०६	५७	३७	२७
१३	२५	२४	३७	५२	२०	५५	५५
५६	३[illegible]	[illegible]	०६	०७	०५	०३	०३
५१	४६	१६	०५	०६	०५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०२	००	०१	००	०५	११
०३	१६	२६	२०	२६	२०	२२	२२
३५	५७	३६	२३	३९	२६	१५	१५
३९	४६	०१	३८	१३	०२	४०	४०
५६	३९	२३	०८	०९	०४	०३	०३
५८	०४	३२	०४	४५	०८	११	११

४ मं४बृ ३बु २ ५ शु ६रा ७ ८ १० ११ १२के ९ चं ३

वा ८।११।२६।२५शुक्रेदि१७।११
मिश्र४७।१६ कुं १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	न.	मस	जू	आ
२४	२१	०१	श	२२	३१	अ	५७	०४	ध्रु	१०	४७	१४	२६	२०	६
२४	२०	०२	र	२४	४०	श्र	६०	००	अ	११	०६	१५	३०	२१	७
२४	२८	०३	चं	२७	५६	ध	०१	३२	सौ	५१	२१	१६	३१	२२	८
२४	२६	०४	म	३२	०६	श	०६	५८	शो	५२	३१	१७	३२	२३	९
२४	२३	०५	बु	३६	५८	पू	१३	०६	ऽग	५४	०२	१८	१	२४	१०
२४	१६	०६	बृ	४२	०२	उ	१६	३८	सु	५५	४०	१६	२	२५	११
२४	१५	०७	शु	४६	५३	रे	२६	०४	धृ	५७	०५	२०	३	२६	१२
२४	१२	०८	श	५१	१३	अ	३२	०६	शू	५८	००	२१	४	२७	१३
२४	०६	०९	र	५४	३१	भ	३७	२०	गं	५८	१०	२२	५	२८	१४
२४	०५	१०	चं	५६	४५	कृ	४१	२४	वृ	५७	२८	२३	६	२९	१५
२४	०१	११	मं	५७	४५	रो	४४	२६	ध्रु	५५	४७	२४	७	३०	१६
२३	५७	१२	बु	५७	२६	मृ	४६	०६	व्या	५२	०६	२५	८	३१	१७
२३	५३	१३	बृ	५५	५२	आ	४६	२५	ह	४६	२४	२६	०९	०१	१८
२३	४६	१४	शु	५३	०७	पु	४७	५२	व	४४	४७	२७	१०	०२	१९
२३	४५	३०	श	४६	२३	पू	४४	०६	सि	३६	१६	२८	११	०३	२०

श्रावण वदिः सं १९९७

म४६।१६ उ पूर्वोदयंशः१६।१६मृगे ३ मिथुने शुक्रः ५६।१८
म २७.५६ या गणेश ४ [कुम्भेन्दुः २६।१८
वा. मा. असद २३।०१ पुष्ये२रविः००।३०मीनेन्दुः५६।२४
आश्ने २ भौमः ४२।३९ अदितौ २ मार्गी शः ५१।४०
म ४२।०२ उरेऽन्वाऽके ऽऽऽऽल ११
म १४।२७ या पुष्ये ३ रविः ३०।४७ मेषेन्दुः २६।०४

अदितौ २ शः १७।३० वृषेन्दुः ५३।२१
म २५।३८ उ ५६।४५ या अश्ने ३ भौमः ५४।२३
पुष्ये ४ रविः ००।४८ कामदा ११
मृगे ४ शुक्रः २१।४० मिथुनेन्दुः १५।१७
म ५५।५२ उ अचस्त ३१ [कर्केन्दुः ३१।०४
म२४।२६याआश्ने१रविः३०।३३आदि४ कर्कशः १६।२७
हरियाली ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०३	०२	००	०२	००	०५	११
११	२१	२६	२१	०२	२०	२१	२१
११	५७	२७	२७	१५	५८	५०	५०
५१	१५	०८	५४	३१	३२	१४	१४
४७	३८	२५	०७	२७	०३	०३	०३
०६	४८	२४	१०	५७	११	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०३	०३	००	०२	००	०५	११
१७	२६	०१	२२	०६	२१	२१	२१
५१	२५	२४	११	०२	१९	२७	२७
५७	०६	३३	४८	१५	११	५९	५९
५७	३९	५८	०५	३६	०२	०३	०३
१४	०४	०२	५०	२४	१४	११	११

५ मंवबृ बु४ ३शु २ ६रा ७ १सू ८ १० ९ ११ १२के

वा ८।२१।२६।४०शनौदि१६।१३
मिश्र४६।५२ कुं ३०

दि.	घा.	ले.	क.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	अ	घा	प्र.	आ
२१	४१	०१	र	४८	४३	रे	४१	२५	व्या	३०	१०	२६	१२	०४	२१
२२	२८	०२	च	३६	३०	म	३८	१८	व	२५	२५	०१	१२	०५	२२
२३	२०	०३	म	१६	४५	पू	२५	२१	प	१६	१५	०२	१४	०६	२३
२४	३०	०४	बु	१०	३८	उ	२०	२२	शि	१२	४७	०३	१५	०७	२४
२५	२६	०५	बृ	२१	२६	ह	२६	०८	ति	०२	५७	०४	१६	०८	२५
२६	२२	०६	शु	१५	२०	चि	२२	०३	शु	५८	४१	००	१७	०९	२६
२७	१६	०७	श	०६	२१	स्वा	१८	१८	शु	४१	४२	०५	१८	१०	२७
२८	१४	०८	र	०४	१२	वि	१५	०१	ब्र	३५	०३	०६	१९	११	२८
२९	१५	०९	[illegible]	५६	३०	००	अवम		००	००	००	००	००	००	००
३०	११	१०	सो	४५	०६	अनु	१०	२६	ऐं	२६	०४	०७	२०	११	२९
३१	०७	११	मं	५२	०८	ज्ये	१०	४५	वै	२२	४७	०८	२१	१३	३०
[illegible]	०२	१२	बु	५१	०७	मू	१०	३२	वि	१६	२१	०९	२२	१४	३१
[illegible]	००	१३	गु	५	३३	पू	००	३२	प्री	१५	४२	१०	२३	१५	२२
[illegible]	२६	१४	शु	५	०९	उ	१२	१६	आ	१३	२५	११	२४	१६	०१
[illegible]	२५	१५	रा	२	[illegible]	अ	१५	१६	सौ	४९	१०	१२	२५	१०	०२

सा ५६।२१ श्रावण शुदिः सम्वत् १९९७

आश्लेष४भौमः०६।१५आर्द्रा१ शुक्रः ४६।०९सिंहेन्दुः ४१।३५

पुष्ये १ ज्ञः २०।३७ चन्द्रदर्शनम् २

आश्ले २ रविः ००।११ कन्येन्दुः ४८।२८ मधुस्रवा ३

म ००।४१ उ २७।२८ या

पुष्ये२ज्ञः २१।४७ तुलेन्दुः ५४।०५ नाग ५

आश्ले३रविः२६ ३६ मघा१ सिंहेभौमः २४।०८ आर्द्रा२शुक्रः [४०।४५

म ६।३१ उ ३६ ५१ या

पुष्ये ३ ज्ञः ०३।५३ वृश्चिकेन्दुः ०।४६ मेला चित्रपूर्ति ८

आश्ले ४ रविः ५८।४७ [धनुषीन्दुः१०.४५पवित्रा११

म२४।१३उ५२।४८याpुष्ये४ज्ञः२१।०६आर्द्रा ३ शुक्रः५५।५७

मघा २ भौमः ३७।०२ पवित्रारोपण १२

आश्ले १ ज्ञः ३२।५६ मकरेन्दुः २५।५८

म५१।२७उमघा १रविसिंहेऽर्कः२६।३६मु२० पुण्यं१०।२८उप

म२२।२६याआश्ले२ज्ञः४४।१५कुम्भेन्दुः४७।१६ऋषितर्पणी*

*१५ पत्रव्रतम् रक्षाबन्धनम्१५भद्रान्ते

म५७।५६प५४।२५ भाद्रपद वदिः सं० १९९७

मर ४ गुरुः १६।०७ आर्द्रा ४ शुक्रः ०४।४१

मघा ३ भौमः ४६।५६ आश्ले ३ ज्ञः ५४।५२

म२३।२५ उमघा रविः ५६।०६ मीनेन्दुः १४।०७

म०५.५०याआश्ले ज्ञः५८।२० आर्दि२शुक्रः४६।५८ कज्जली३

मेषेन्दुः ४३ ३५ गणेश ४ बहुला ४

रा.मा सुबला३५।१६मघा३रविः२३।०२मघा१सिंहेज्ञः५५।०७:

म२०।१४उ५१.५४यापूर्वाह्णेज्ञः२५।२५ [वक्रीशनिः४६।४०

मघा४भौमः०५।४०मघा२ज्ञः४८।११आर्दि२शुक्रः २७.४२मर३

मघा ४ रविः ५०।२७ कृष्ण जन्माष्टमी व्रतम् ८

म५७।५उमघा३ज्ञः४०।५४मिथुनेन्दुः ३३।४५ गुग्गाद्पूर्वभागा

म २६।४६ या : चन्द्रदहलदेवृषेन्दुः११।१०शीतला५

मघा४ज्ञः३४ ८आर्दि३ शुक्रः १.२८ कर्केन्दुः ५०।०७ अजा ११

पूफा१ रविः१७।३० पूफा १ भौमः १६।०१ गोवत्सा १२


म१६।२०उ४७।५यापूफा१ज्ञः २७।२२हस्ते३ राहुः रेव१ केतुः

आर्दि४शुक्रः३३।५३सिंहेन्दुः १।०६ [हस्ते चित्रा३०] [२६।२१

[illegible]

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०३	००	०२	००	०५	११
२५	०१	११	२२	११	२१	२१	२१
३०	३१	०५	५३	३५	३५	०२	०२
३०	२६	०२	१६	२५	३७	२३	३३
५७	३८	८२	०४	४५	०१	०३	०३
२५	३०	३७	३१	२६	१७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०३	००	०२	००	०५	११
०१	०५	२०	२३	१६	२१	२०	२०
१५	२०	०२	१६	२४	४४	४३	४३
२१	४५	२७	०२	४७	११	२६	२६
५७	३८	६७	०१	५०	०१	०३	०३
३६	३०	१२	३८	०१	१७	११	११




बा,मा३११२६।५५श्वनौदि१६।२६
मिथ०६।२६कुं१५

दि.	घा.	ता	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रजु	अ	क्र	भा
[illegible]	४८	०१	[illegible]	५६	४७	ध	१९	२२	शो	२१	२६	१२	२६	२८	०३
[illegible]	४५	०२	गु	६	००	[illegible]	२४	३७	अति	११	४७	१४	२७	१९	०४
[illegible]	४१	०३	र	००	००	पू	३०	३८	सु	१२	४५	१५	२८	२०	०५
[illegible]	२७	०४	सो	०५	५०	उ	१३	०४	धृ	१४	०६	१६	२९	२१	०६
[illegible]	४०	०४	मं	००	४६	रे	०३	३५	शू	१५	४४	१७	३०	२२	०७
[illegible]	२०	०५	बु	५०	०२	अ	२६	४०	ग	१७	०७	१८	०१	२३	०८
[illegible]	२६	०६	गु	१०	१४	भ	५५	०५	वृ	१८	०६	१९	०१	२४	०९
[illegible]	२१	०७	शु	११	४१	कृ	५६	१८	ध्रु	१८	२३	२०	०२	२५	१०
[illegible]	१६	०८	श	२६	०३	रो	६०	००	व्या	१७	१८	२१	०३	२६	११
[illegible]	११	०९	र	२७	०१	रो	०१	४६	ह	१६	१६	२२	०४	२७	१२
[illegible]	०३	१०	सो	११	५६	मृ	०४	४६	व	१२	४८	२३	०५	२८	१३
[illegible]	०१	११	मं	१४	३४	आ	०५	२०	म	१०	१६	२४	०६	२९	१४
[illegible]	५७	१२	बु	२१	५७	पु	०५	०१	[illegible]	०५	४०	२५	०७	३०	१५
[illegible]	५१	१३	गु	२६	२०	पु	[illegible]	२६	व	००	२८	२६	०८	३१	१६
[illegible]	४८	१४	[illegible]	२८	४०	[illegible]	[illegible]	०६	सि	४७	४६	२७	०९	०१	१७

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०४	००	०२	००	०५	११
०६	११	०५	२३	२४	२१	२०	२०
५५	०४	०२	२६	२३	४६	१४	१४
१०	२८	४६	१७	५३	२४	५२	५२
५७	३८	९७	०१	५६	००	०३	०३
५१	३०	२८	४८	३१	३७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०४	००	०३	००	०५	११
१६	१५	१७	२३	०१	२१	१९	१९
४०	३१	२५	४३	१०	४३	५२	५२
४०	४३	२६	५६	०६	१३	३७	३७
५८	३९	९७	००	५८	००	०३	०३
०५	०३	०७	११	२८	२७	११	११



बा,मा२१।३०।१०चन्द्रे दि१५।४५
मिथ०४।५१ कुं३०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	रा	सु	मि	भा
३१	३७	०१	म	०३	५४	उ	५०	११	सा	३५	४८	२६	११	०३	१६
३१	२७	०२	म	५७	४१	००	अ	नुम्	००	००	००	००	००	००	००
३१	३१	०३	बु	५१	४३	ह	४५	५७	शु	२५	१८	०१	१२	०४	२०
३१	२८	०४	गु	४५	३५	चि	४१	४६	शु	२७	३३	०२	१३	०५	२१
३१	२२	०५	शु	४८	४६	स्वा	३७	५३	ब्र.	१०	००	०३	१४	०६	२२
३१	१८	०६	श	३४	३२	वि	२४	२८	ऐं	०२	४१	०४	१५	०७	२३
३१	१४	०७	र	२९	५१	अनु	३१	४२	वि	४९	४०	०५	१६	०८	२४
३१	०९	०८	च	२६	००	ज्ये	२९	४९	प्री	४४	०९	०६	१७	०९	२५
३१	०४	०९	मं	२२	११	मू	२८	४९	आ	३९	२७	०७	१८	१०	२६
३०	५९	१०	बु	२१	५०	पू	२८	५६	सौ	३५	२६	०८	१९	११	२७
३०	५४	११	गु	२१	००	उ	३०	२४	शो	३२	२५	०९	२०	१२	२८
३०	४९	१२	शु	२२	५१	श्र	३३	०४		३१	०७	१०	२१	१३	२९
३०	४४	१३	श	२४	००	ध	३६	५६		३०	१३	११	२२	१४	३०
३०	३९	१४	र	२७	२५	श	४१	५६	धृ	३०	१८	१२	२३	१५	३१
३०	३४	१५	च	३१	२८	पू	४७	४३	शू	३१	०४	१३	२४	१६	०१

वै ५५।५२ **भाद्रपद शुदि सं० १९९७**

कन्येन्दुः ८।२५ चन्द्रदर्शनम् २

[हरितालिका ३

पूफा २भौमः२६।२२ पूफा ३ज्ञः१।१।२६ पुष्ये३ शुक्रः ५६।१५
म२८।३६उ४५।२५ यानुले० दुः१३।५ ३पत्थर५ चन्द्रदर्शननिषेधः
पूफा ३ रविः १०।२६ पूफा ४ ज्ञः ०२।०१ ऋषि ५
उफा १ ज्ञः ५२।४२ वृश्चिकेन्दुः २० १८ सूय ६
म२६।५१उ५७।५५यापुष्ये२शुक्रः१२।१३सूतक्षा७मुक्तानरणीं७
पूफा४रविः२६।३०पूफा ३भौमः४६।०२उफा१कन्यायांज्ञः४३
[२४धनुषीन्दुः२६।४६राधाष्टमहाल.दुर्गाव्रतारम्भः
१.५१।१५उउफाज्ञः२४।२१पुष्ये२शुक्रः१५।२६मकरे
म २१.०० या पद्मा ११ *२०व्रतारम्भःचतुर्द १५१या
उफा १ रविः ०३।५० उफा ४ ज्ञः२८।२६ वामन १२
पूफा ४ भौमः ५९।०६ पुष्ये४ शुक्रः ३६।२२ कुम्भेन्दुः५१।००
म २७।१५ उ५४६।२१या हस्ते१ज्ञः १६।१६ अनन्त १४
उफा२स कन्यायमर्कः२७।४९ मु३०पुण्य साय या.व म नेन्दु.
३१।१७ सत्यव्रतम् १५पितृ श्राद्धारम्भः

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०५	००	०३	००	०५	११
२३	१६	००	२३	०८	२१	१६	१६
२८	५६	०३	३८	१६	२२	३०	३०
०२	५२	४१	५६	४४	२४	२२	२२
५८	३८	[illegible]	०१	६१	०१	०३	०३
२१	००	०७	४७	५७	४३	११	११

७ ५ मं ४ बु
६ शुसूरा ८ ३ ९
१२ चंके २ १० ११ १ श

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०४	०५	००	०३	००	०५	११
००	२४	१२	२३	१५	२१	१६	१६
१७	२८	३२	२४	२८	१७	०८	०८
०४	०६	०६	१४	२६	१२	०७	०७
५८	३८	[illegible]	०२	६२	०२	०३	०२
२६	३०	१५	४१	५१	३१	११	११

वा.८।३१।३०।२४चंद्रे दि. १५
मि.४५।१७ कुं० १५

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	रा	सु	मि	आ
३०	२६	०१	म	३६	२६	उ	५४	०५	ग	३२	२०	१४	२५	१७	०२
३०	२४	०२	बु	४१	३०	र	६०	००	वृ	३३	४६	१५	२६	१८	०३
३०	१९	०३	बृ	४६	३०	र	००	३१	ध्रु	३५	१३	१६	२७	१९	०४
३०	१५	०४	शु	५०	५७	अ	०६	५२	व्या	३६	१४	१७	२८	२०	०५
३०	१०	०५	श	५४	२४	भ	११	२६	ह	३६	४०	१८	२९	२१	०६
३०	०५	०६	र	५७	०१	कृ	१७	०६	व	३६	११	१९	३०	२२	०७
३०	००	०७	चं	५८	१६	रो	२०	३७	सि	३४	५४	२०	३१	२३	०८
२९	५५	०८	म	५८	१४	मृ	२२	५५	व्या	३२	३३	२१	१	२४	०९
२९	५०	०९	बु	५६	५६	आ	२२	५४	व	२९	१५	२२	२	२५	१०
२९	४५	१०	गु	५४	२५	पु	२१	४३	प	२४	५३	२३	३	२६	११
२९	४०	११	शु	५०	५५	पु	२२	२४	शि	१६	४४	२४	४	२७	१२
२९	३५	१२	श	४६	३०	श्ले	२०	१७	सि	१३	४६	२५	५	२८	१३
२९	३०	१३	र	४१	२३	म	१७	१७	सा	०७	१०	२६	६	२९	१४
२९	२५	१४	चं	३५	४६	पू	१३	४३	शु	००	०१	२७	७	३०	१५
२९	२०	३०	मं	२९	४५	उ	०९	४४	ब्र	४२	४८	२८	८	०१	१६

शु ५२।२१ **आश्विन वदिः सं० १९९७**

हस्ते २ ज्ञः १२।५१ आश्ले १ शुक्रः ४२।०५
या.ऽयोदयमगस्त्यः २६।२६ भर ३ प्र.शुक्रः१६।५६
म१४।००उ४६।३०याउफा२ रविः५१।१५ हस्ते३ज्ञः०६।५४*
उफा १ भौमः १२।३२ आश्लेरशुक्रः ४५।२५ मातारा ४
हस्ते ४ ज्ञः ०२।५२ वृषेन्दुः २८।६६* मेषेन्दुः ००।३६
म ५.७।०१ ८ कपिला ६ [१ज्ञः०१।२७
म२१।४०पाता.प.मीजान२१।५६उफा४ रविः१४।२३चित्रां*
चित्रां२ज्ञः ५६।०७महालक्ष्मी ८ ब.म्
उफा २ लन्यायां भौमः २५।५८ पश्चिमोदय ज्ञः १६।४८
म२५।४०उ४५।२५याहस्ते१रविः२८।१५३नेपा४शुक्रः४७।५१
चित्रा२तुलेज्ञः०३।३५ इन्द्रा ११ [कर्केन्दुः ८।४५
सिंहेन्दुः२०।१७*१।२७आश्ले२शुक्रः४६।३५मिथुनेन्दुः५१।४६
म४१।२२उपचित्रां ४ज्ञः०६ १८ मघां१ सिंहेशुक्रः४६।१४
म८।२४याहस्ते२रविः२।२८उफा२भौमः३८।५६कन्येन्दुः२७।*
स्वात्यांरज्ञः१६।५२पितृ विसर्जनम् ३० अक्तूबर ३१
*४२ शस्त्राग्निहत श्राद्धम् १४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०४	०५	००	०३	००	०५	११
०८	२६	२६	२२	२४	२०	१८	१८
०६	२४	१६	२२	१८	५२	४२	४२
५५	०३	१७	११	२५	५२	४१	४१
५८	३८	[illegible]	०४	६५	०२	०३	०३
५३	३०	०७	२८	४५	३०	११	११

८ शु ७ सूराचं ६ बु
९ ५ ४
१० १२ के ११ २ १ श

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०६	००	०४	००	०५	११
१४	०४	०७	२२	०२	२०	१८	१८
५९	०२	२४	१६	०३	२७	२०	२०
५३	२६	०८	०४	०४	५५	२६	२६
५९	३८	६४	०५	६७	०२	०३	०२
०६	५०	०३	२२	४६	२७	११	११

वा.८।३१।२०।३६ भौमेदि १४।
मि।४४।४०कुं ३०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	र	श	मी	प्र	आ
२६	१६	१	बु	२३	४१	ह	०५	३२	वि	३६	५६	२६	०६	२	१७
२६	११	२	बृ	१७	२६	चि	०१	२३	वै	२६	१८	१	१०	३	१८
२६	०६	३	शु	११	५६	वि	५३	४६	वि	२१	५३	२	११	४	१६
२६	०१	४	श	०६	३८	अनु	५०	५४	प्री	१४	५०	३	१२	५	२०
२८	५६	५	र	०२	०२	ज्ये	४८	४६	आ	०८	२३	४	१२	६	२२
२८	५६	६	र	५८	१५	००	श्र	व	००	००	००	००	००	००	००
२८	५१	७	चं	५५	२२	मू	४७	२५	सौ	०२	२५	५	१४	७	२२
२८	४६	८	मं	५२	५४	पू	४७	२८	शो	५३	२७	६	१५	८	२३
२८	४१	६	बु	५२	२६	उ	४८	२१	सु	५०	१६	७	१६	६	२४
२८	३६	१०	बृ	५४	२४	श्र	५०	५५	धृ	४८	०६	८	१७	१०	२५
२८	३१	११	शु	५६	३६	ध	५४	२२	शू	४६	५८	६	१८	११	२६
२८	२७	१२	श	५६	५७	श	५६	१४	ग	४६	४१	१०	१६	१२	२७
२८	२२	१३	र	६०	००	पू	६०	००	वृ	४७	१२	११	२०	१३	२८
२८	१७	१३	चं	०४	१८	पू	०४	५५	ध्रु	४८	१३	१२	२१	१४	२६
२८	१२	१४	मं	०८	१७	उ	११	११	व्या	४६	३७	१३	२२	१५	३०
२८	०७	१५	बु	१४	३२	रे	१७	४२	ह	५१	०१	१४	२३	१६	०१

स्वा५७।२२ शो५७।२७ आश्विनशुद्धि: सं० १९९७

मघा४शुक्र:५२।४७तुलेन्दु:३३।२७ शारदनवरात्रारम्भ:१घट॰
हस्ते१रवि:२५।१८स्वात्या२ज्ञ:३२।२६ ॰स्थापनमूघ५या.द्रदर्शनं२
म ३६।१०७ उ वृश्चिकेन्दु: ३६।४१
म।१३८या३उफा४भौम:४६।२०१स्वात्या३ज्ञ: ४६।५७मघा३ ॥
हस्ते४.वि:४७।२८ धमुर्नेन्दु:४८।४६ मेला माईरसखाना
॥ शुक्र: ४६।८२
म ५५।३२ सरस्वत्यावाहनम् ७ ॰शनि:७।३२दुर्गा८
म२४।०४३यासरस्वत्यांज्ञ;२१।२६मघा४शुक्र:४५।०४ भर२प्र.॰
मकरेन्दु:२१४३म१।६कनिशानच लग्नेशास्तल१ २।४घ पूर्व
चित्रा१रवि:०८।४१हस्ते१ भौम: ५६।४१सीमन्तकविजया१०
भर२५ ३२उ५६।३६ या विशा१ज्ञा१०।५७पूफा१शुक्र:३६।४·
पूर्वोदयं भौम:५४।५६ [कुम्भेन्दु:२२।४३ गपांकुशा११
चित्रां २ रवि:३०।१४मीनेन्दु:४८।२६॰१६।२१मेषेंदु:१७।४२
विशा २ ज्ञ:००।२८ पूफा २ शुक्र: ३३।११
भ६।१७उ४२,५४या शरद१५सत्यव्रतम्१५आकाशदी·द नच
चित्रा३संतुलेऽर्क:५२।५८पुराधं१०दिने२स्यामयाबतहस्ते२भौम:॰

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०६	००	०४	००	०५	११
२१	०८	१७	२१	०६	२०	१७	१७
५४	११	०७	३२	५६	४३	५८	५८
४४	३६	००	५४	१२	२७	११	११
५६	३८	०७	०६	६८	०४	०३	०३
२५	५०	२४	१३	१६	२४	११	११

८ गु ६ सूबुशमं ४ श ७ ३ २ १० १२ के ११ रा चंशु

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०६	००	०४	००	०५	११
२६	१३	२५	२०	१६	१६	१७	१७
५१	३७	२४	३४	११	२१	३२	३२
०६	५६	३७	५६	२३	५४	४५	४५
५६	३८	४५	०७	६६	०४	०३	०३
४४	५०	४१	०६	३७	२४	११	११


वा,८।३१।३०।५४बुधेदि१४।०३
मिश्र४८।०३ कु १५

दि	ना	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प	र	मी	प्र	का
२८	०२	१	बृ	१६	३८	अ	२४	०३	व	५२	०६	१५	२४	१७	२
२७	५७	२	शु	२४	११	भ	२६	४६	सि	५२	३६	१६	२५	१८	३
२७	५२	३	श	२७	३६	कृ	३४	४५	व्या	५२	२५	१७	२६	१६	४
२७	४७	४	र	३०	३७	रो	३८	३३	ह	५१	२०	१८	२७	२०	५
२७	४२	५	चं	३१	४०	मृ	४१	११	व	४६	११	१६	२८	२१	६
२७	३७	६	मं	३१	५०	आ	४२	३०	शि	४६	०३	२०	२६	२२	७
२७	३२	७	बु	३०	२७	पु	४२	३७	सि	४१	५६	२१	३०	२३	८
२७	२६	८	बृ	२८	०१	पु	४१	३३	ता	३६	५६	२२	१	२४	६
२७	२५	६	शु	२४	३४	श्ले	३६	३६	शु	३१	०६	२३	०२	२५	१०
२७	२१	१०	श	२०	१६	म	३६	४६	शु	२४	३६	२४	०३	२६	११
२७	१७	११	र	१५	१३	पू	३३	२०	ब्र	१७	३४	२५	४	२७	१२
२७	१३	१२	चं	०६	४२	उ	२६	२६	ऐं	१०	०५	२६	५	२८	१३
२७	०६	१३	मं	०३	४६	ह	२५	१७	वै	०२	२०	२७	६	२६	१४
२७	०६	१४	मं	५७	४७	००	००	००	००	००	००	००	००	००	००
२७	०५	३०	बु	५४	४८	चि	२१	०२	प्री	४६	४१	२८	७	३०	१५

त्रि ५४। ७ कार्तिक वदि: सं० १९९७

पूफा ३ शुक्र: २५।५६
म ५६।०० उ विशा ३ज्ञ: २३।२ वृषेन्दु: ४५।०३
म २७।०६ या गणेश ४ करक ४
चित्रा४रवि: १२।४६भर २प्रगुरु:४५।४६पूफा४शुक्र:१७।२०
हस्ते ३ भौम: २६।३३ मिथुनेन्दु: ६।५२
म ३१।४० उ [शुक्र: ०८।२२ कर्केन्दु: २७।३५
भ१।३या/वा.मा.अकरव३७।१६स्वात्यां१·वि:३३।१८उ।१ १
विशा ३ वक्री ज्ञ: ५५।१८ अतोई ८
मा५२।२५उफ २कन्याया शुक्र: ५६।१४ सिंहेन्दु:३६।३६
म२०।१६या स्वात्यां२रवि:५२।५८ हस्ते४भौम:३६।४६मघा
कन्येन्दु: ४७।२१रमा११ [यमपंचकारम्भ:
पश्चिमास्तं ज्ञ: २८।५८ उफा२शुक्र: ४८।४६ धन १३
म३।४६उ३०।४६ या तुलेन्दु: ५३।०६नर्क १४ हनुम जयंति
स्वात्यां ३रवि: १२।२८महालक्ष्मी पूजनम् ३० दीपमाला ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०५	०६	००	०४	००	०५	११
०७	१८	२८	१६	२८	१८	१७	१७
४६	४६	४६	३१	३१	४१	०७	०७
४७	१३	३३	३६	३३	१६	१६	१६
६०	३६	१०	०७	७०	०४	०३	०३
०२	०६	५४	०६	२४	२४	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०५	०६	००	०५	००	०५	११
१३	२२	२७	१८	०५	१८	१६	१६
५०	३७	०६	४३	३४	११	४८	४८
१७	१०	३६	१०	५३	११	१५	१५
६०	३६	३६	०७	७०	०४	०३	०३
१२	०६	५८	०६	५१	२५	११	११

वा,८।३१।३१।०८बुधेदि१३।२२
मिश्र४३। ३२कु ३०

कार्तिक शुदिः सं० १९९७

दि.	मा.	त.	वा.	घ.	प.	न.	घ	प	यो	घ.	प.	र	अ	अ	का
२७	०४	१	बु	४८	८	स्वा	१६	५६	आ	२६	०५	२६	८	३१	१६
२६	५७	२	शु	४०	५६	वि	१२	१६	प्री	२१	५२	२०	६	१	१७
२६	५३	३	श	२६	५५	अनु	१०	१२	सौ	२५	०६	१	१०	२	१८
२६	४८	४	र	३२	४२	ज्ये	०७	१५	शो	१६	०२	२	११	३	१९
२६	४५	५	च	२०	०४	मू	६	०४	सु	१३	४२	३	१२	४	२०
२६	४१	६	मं	२८	२२	पू	०६	००	धृ	०६	१२	४	१३	५	२१
२६	३७	७	बु	२८	१५	उ	०६	४८	शू	०५	४१	५	१४	६	२२
२६	३३	८	बृ	२९	१७	श्र	०८	५०	गं	०२	०९	६	१५	७	२३
२६	३०	९	शु	३१	३५	ध	१२	१०	वृ	०१	४१	७	१६	८	२४
२६	२६	१०	श	२५	०३	श	१३	२६	ध्रु	०१	०१	८	१७	९	२५
२६	२२	११	र	३६	२६	पू	२२	०३	व्या	०१	१७	९	१८	१०	२६
२६	१८	१२	च	४४	२४	उ	२८	१०	ह	०२	०९	१०	१९	११	२७
२६	१४	१३	मं	४९	५५	रे	२४	४०	व	०३	२२	११	२०	१२	२८
२६	१०	१४	बु	४५	०६	अ	४१	०७	सि	०४	४६	१२	२१	१३	२९
२६	०६	१५	बृ	२९	४०	भ	१७	०२	व्य	०५	५५	१३	२२	१४	३०

चित्रा१भौम:४९।०९विशां२ग्रज:२६।५१उफा४ शुक्र:३७।०६
चन्द्रदर्शनम् २ यम२भ्र.तृ २ टिक्का २नवंबर२०[वृश्चिकेन्दु:
स्वात्यां ४रवि:३२ ८७हस्ते २राहु: उभा०केतु:१८।४१
म ०४।३३उ३२।४२या हस्ते१ शुक्र: ३०।५०धनुर्योन्दु:०७।५५
विशा १ प्र. ज्ञ: ५३।०३ *५९।१४गोवर्धनपूजा १ अन्नकूट
विशां१रवि:४९।५५मकरेन्दु:२१।१२
म२८।१५उ५८।४९याचित्रां२भौम:०२.३८हस्ते२शुक्र:२४।३३
कुम्भेन्दु:४०।३० पुरातनगृहप्रवेश गोपा ८
स्वात्यां ४ प्र. ज्ञ:५२।१३ परिक्रमा ९ कुष्माण्डदानम्
विशा २ रवि:०५।३९ हस्ते ३ शुक्र: ०७।३१
म०७।१९उ३९ २९यामीनेन्दु:५।४०:हरिप्रबोधिनी११चतुर्मास्य*
चित्रा३तुलायांभौम:०९।५९हस्ते४शुक्र५०।२७
विशा३रवि:२९।५३मेषेन्दु:३४।४० *व्रतनमासि:पंचभीष्मव्रतं
म ५५।०९ उ पूर्वोदयं ज्ञ:२८।२२ वैकुण्ठ १४ [मेला पुष्करराज
म २७।२३ या भर१ प्र. गुरु:४९।१० चित्रां शुक्र:२३।२५
टुकी १५ सत्यव्रतम्

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०५	०६	००	०५	००	०५	११
२१	२७	२१	१७	२५	१७	१६	१६
५२	४६	००	३९	०९	३०	२२	२२
५४	२१	३२	२१	०६	५०	४६	४६
६०	३६	५२	०७	७२	०४	३	३
२४	२८	३९	०६	०५	२४	११	११

८ शुरा बृ
७बुशुम
९ ५
१० ४(?)
११ १चंश
१२के ३ २

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०६	००	०५	००	०५	११
२८	०२	१७	१६	२३	१६	१६	१६
५६	१७	१०	४०	३१	५४	००	००
४१	४६	२५	४८	२६	२८	३४	३४
६०	३६	२९	०७	७२	०४	३	३
४२	३८	०७	०९	४३	२४	११	११

वा,८।२१।३१।२२गुरौदि१३।०३
मिश्र४३।०३ कुं १५

१२५८।४३शुक्र५७।११शा५४।५८मार्गशीर्ष वदि:स०१९९७

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	र.	श	अ	न	म
२६	[illegible]	१	शु	६०	००	कृ	५	१२	व	०५	२८	१४	२२	१५		
२५	५	१	श	०३	२३	[illegible]	५६	२४	प	०६	३६	१५	२४	१६		
२५	५४	२	र	०५	५६	मृ	५६	११	शि	०५	४२	१६	२५	[illegible]		
२५	५०	३	च	०७	१८	आ	६०	[illegible]	[illegible]	०२	५२	१७	२६	१८		४
२५	४६	४	मं	०७	१८	पु	००	४६	सा	०१	०१	१८	२७	२९		५
२५	४२	५	गु	०६	०६	पु	००	५१	शु	१२	२४	१९	२८	२०		६
२५	३९	६	बृ	०३	४१	पु	००	५९	ब्र	२६	४८	२०	२९	२१		७
२५	३६	७	शु	००	१७	म	५६	०७	ऐं	४०	३०	२१	३०	२२		८
२५	३६	८	शु	५५	५८	००	[illegible]	[illegible]	वनू	००	००	००	००	००		००
२५	४	९	श	४०	५९	पू	५२	४८	वै	२०	३३	२२	०१	२३		९
२५	३३	१०	र	४५	२१	उ	४	५८	वि	२६	०९	२२	[illegible]	२४		१०
२५	३१	११	चं	३९	४०	ह	४४	५१	प्र	१८	०६	२४	[illegible]	२५		११
२५	३०	१२	म	३२	४३	चि	४०	३८	आ	१०	३०	२५	४	२६		१२
[illegible]	२८	१३	बु	२७	५१	स्वा	३६	३३	सौ	००	४१	२६	५	२७		१३
२५	२७	१४	बृ	२२	४६	वि	३२	४५	शो	४७	२६	२७	६	२८		१४
[illegible]	२५	३०	श	१७	१८	अनु	२९	२८	अ	४०	३०	२८	७	२९		१५

विशा४ वृश्चिकेऽर्क: ४९।१८मु३० पुण्यपरादने २यामया*
चित्रा ४ भौम: १७ १३ स्वात्यां ४मार्गशीर्ष: ५५।२२
म ३३।२७ उ चित्रा २ शुक्र:१७।४९ मिथुनेन्दु: २७।४२
म ७।१८ या भर १ प्र. शनि: ००।१७ गणेश ४
ऽनु १ रवि: २।१२ कर्केन्दु: ४६।०८
चित्रा ३ तुले शुक्र: ०२ १३ द्विरागमनम्
म३।४१उ३।५९यास्वात्यां१भौम:३०।०५ सिंहेन्दु:५८।४३
वा.मा.कौन२३।४४अनु२रवि:१९।२८चित्रा४शुक्र:४३।४६ ॥
*वृषेन्दु:३।२०मृगलांछी १ मार्गस्नानारंभ:
उपा ॥।॥ऽ।ऽऽलं० | काल भैरव ८
म१८।१२उ४५।३१या विशां१ज्ञ: २९।४ कन्येन्दु:०६।०५
अनु३रवि:३९।२१स्वात्यां१शुक्र:३१।३३ द्विरागमनं उत्पन्न ११
स्वात्यां २ भौम:३५।१६ तुलेन्दु: ११।३५
म २७।५१ उ ५५।०३ या
अनु ४ रवि: ५३।३६ विशा २ ज्ञ: १४।३१ स्वात्यां २ शुक्र:
[१९।२० वृश्चिकेन्दु: १।८४२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०६	००	०६	००	०५	११
०७	०७	१८	१५	०३	१६	१५	१५
०२	२७	३८	३९	१५	१५	३५	३५
०५	५४	२७	३९	०८	४४	०८	०८
६०	३९	२१	०७	७२	०४	३	३
१४	२८	[illegible]	०९	४३	२४	११	११

शुबु
९ ७मं
१० ८रा
१२
१२के ४
१श बृ २

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०६	००	०६	००	०५	११
१४	१२	२४	१४	११	१५	१५	१५
०९	००	२९	१२	४६	४४	१२	१२
३६	५१	२५	१८	०८	२६	५३	५३
६१	[illegible]	४५	०६	७३	०३	३	३
२०	३१	[illegible]	१३	१६	२७	११	११

वा,८।३१।३१।३८शुक्रेदि१२।४२
मिश्र४२।४२ कुं ३०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ.	प	यो	घ	प	[illegible]	[illegible]	[illegible]	मा
२५	२४	१	श	१२	४५	ज्ये	२६	५८	धृ	२४	१९	२६	०८	३०	१६
२५	२२	२	र	०६	१२	मू	२५	१६	शू	२८	३१	०१	०६	१	१७
२५	२०	३	चं	०६	३७	पू	२४	३५	ग	२३	४१	०२	१०	२	१८
२५	१९	४	मं	०५	१३	उ	२५	०६	वृ	१९	४८	०३	११	३	१९
२५	१७	५	बु	०५	०६	अ	२६	५०	ध्र	१६	५५	०४	१२	४	२०
२५	१६	६	बृ	०६	१९	श	२९	५२	व्या	१५	०२	०५	१३	०५	२१
२५	१४	७	शु	०८	४८	ध	२४	००	ह	१४	०५	०६	१४	०६	२२
२५	१२	८	श	१२	२४	पू	३६	१४	व	१४	००	०७	१५	७	२३
२५	११	९	र	१६	५८	उ	४५	१४	सि	१४	४२	०८	१६	८	२४
२५	०९	१०	चं	२२	१०	रे	५१	४१	व्य	१५	४७	०९	१७	९	२५
२५	०७	११	मं	२७	३९	अ.	५८	००	व	१७	०९	१०	१८	१०	२६
२५	०६	१२	बु	३२	५१	भ	६०	००	प	१८	२५	११	१९	११	२७
२५	०४	१३	बृ	३७	३१	भ	०४	१५	शि	१९	१३	१२	२०	१२	२८
२५	०२	१४	शु	४१	१२	कृ	०९	२८	से	१९	२७	१३	२१	१३	२९
२५	०१	१५	श	४३	४६	रो	१४	००	सा	१८	४८	१४	२२	१४	३०

धनुषान्दु: २६।५८चन्द्रदर्शनम् २ [०८दिसम्बर ३१

स्वात्यां३भौम: ४२।२८विशा१ज्ञ:३७।२४स्वात्यां३ शुक्र:०११

म ३५।५५उ ज्येष्ठा १ रवि: ०६।२१ मकरेन्दु: ३९।४२

म ५।१३ या स्वात्यां४शुक: ४६।२४

विशा ४ वृश्चिके ज्ञ: ३७।२४ कुम्भेन्दु: ५८।२१ नाग ५

ज्येष्ठां २ रवि: ५५।४७ स्कन्द ६ललित ६

म८।४८उ४०।२६या स्वात्यां४भौम:५२।२६ अनु१ज्ञ:५३।१८

मीनेन्दु: २२।५५ [विशा १शुक्र:३१।४३मित्र७

ज्येष्ठां ३ रवि: ४१।५२

म ५४।५२ उअनु २ज्ञ: ०७।४१ विशा २ शुक्र: ११।२६

म २७।३७ या मोक्षदा ११ [मेषेन्दु:५१।४१

ज्येष्ठ ४रवि:५७।५०विशां१भौम:५८।५७अनु३ज्ञ:१९।५१विशा


वृषेन्दु: २०।२५ [३ शुक्र: ५१।२१

म ४१।१२ उ अनु ४ज्ञ : ३२।०० पिशाचमोचनी १४

म १२।२६ या विशा४वृश्चिकेशुक :३१।२५मिथुनेन्दु:४५।२७

[दत्तात्रयोत्पत्ति:सत्यव्रतम्१५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०७	००	०६	००	०५	११
२२	१७	०४	१४	२१	१५	१४	१४
१८	१२	३०	०७	३६	२२	४७	४७
२१	४१	४३	०९	३३	४९	२७	२७
६१	३९	८६	०४	०३	०२	०३	०३
१२	३८	०६	२६	१९	३१	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०७	००	०७	००	०५	११
२९	२१	१५	१३	००	१४	१४	१४
२७	४६	०५	२५	१३	४९	२५	२५
१७	२७	०४	०४	३५	५१	१२	१२
६१	३९	९२	०३	०३	०१	०३	०३
१८	१७	२९	३२	५५	३१	११	११

वा,८।३१।२१।५३शनौदि१२।३०
मिश्र४२।३० कुं १५

दि.	मा.	ति	वा.	प.	प.	न.	घ.	र.	यो	घ.	प.	जि	कौ	दि	पौ
२४	५९	०१	र	४५	०७	मू	[illegible]	५५	ध्रु	१७	५०	१५	२३	५१	०१
२४	५७	०२	च	४५	०५	आ	१९	१४	शु	१४	४७	१६	२४	१६	०२
२४	५६	०३	मं	४३	५०	पू	१९	५७	[illegible]	११	१३	१७	२५	१७	०३
२०	५४	०४	बु	४१	२३	पु	१९	२९	[illegible]	०६	४६	१८	२६	१८	०४
२४	५३	०५	बृ	३७	५५	श्ले	१७	४९	वै	०१	२५	१९	२७	१९	०५
२४	५१	०६	शु	३३	३५	म	१५	३७	प्री	४८	३४	२०	२८	२०	०६
२४	४९	०७	श	२८	२८	पू	१२	२९	आ	४१	१५	२१	२९	२१	०७
२४	४८	०८	र	२३	०७	उ	०८	४७	सौ	३३	२५	२२	०१	२२	०८
२४	४७	०९	चं	१७	१८	ह	०४	४५	शो	२५	४६	२३	०२	२३	०९
२४	४५	१०	मं	११	२४	चि	००	३४	अ	१७	५१	२४	०३	२४	१०
२४	४६	११	बु	०५	३४	चि	५२	२५	सु	१०	०४	२५	०४	२५	११
२४	[illegible]	१२	बृ	००	०४	अनु	४६	१३	धृ	०२	३४	२६	०५	२६	१२
२४	[illegible]	१३	शु	५५	०३	००	अ	अम्	००	००	००	००	००	००	००
२४	४१	१४	शु	५०	४८	ज्ये	४६	२१	ग	४८	५३	२७	०६	२७	१३
२४	०३	३०	श	४७	१६	मू	४४	४०	वृ	४२	५८	२८	०७	२८	१४

व्या५६।२८वि२५।२०शू५५।२६ पौष वदि: सं० ११९७

मूले१संघनुष्यर्क: १४।३० मु३० पुण्यं सायंयाव ज्येष्ठां१ ज:

पूर्मास्तं ज्ञ: २५।५२ [४५.२१

म१४।२७उ४३।५० याविशा२भौम:०५।१९ज्येष्ठां२ज्ञ:५९।१२:

मूले २ रवि: ५९।१० अशि२४प.गुरु: ३६।३८ गणेश ४

ज्येष्ठां ३ ज्ञ: ५०।०९ अनु २ शुक्र:५५।०१ सिंहेन्दु:१७।५७

म ३३।२५ उ [४ज्ञ: ४६।२६कन्येन्दु:२६।३२

म १।०६या ता. मा.जद्वी ५२।१० मूले ३र वि:४५।३८ज्येष्ठां

विशा ३ भौम: २४ ३६ अनु ३ शुक्र: ३५।२०

म ४५।२१ या मूले १ धनुषीज्ञ: ३९।४१ तुलेन्दु: ३२।३९

म ११।२४ या :अनु४शुक्र: १२।४३कर्केन्दु: ०४।४५


मूले ४ रवि: ००।०४ मूले १ज्ञ: ३५।२४अनु४ शुक्र:१७।१८

म ५५।०२ उप [वृश्चिकेन्दु: ३८।३२ म० ला११

२२।५२याविशा।४वृश्चिकेभौम:१३।२३मूले२ज्ञ:३१।०७ज्येष्ठां

पूषा १ रवि: १५।३० [१शुक्र:५७।२७धनुषीन्दु: ४६।३१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०६	०७	००	०७	००	०५	११
०७	२७	२८	१३	१०	१४	१२	१३
२८	०१	१८	१०	०८	२८	५९	५९
०५	२७	४४	११	३८	४३	४६	४६
६१	३९	९५	००	०३	०१	०३	०३
२२	१७	५७	५३	५५	३४	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०८	००	०७	००	०५	११
११	००	०८	१३	१७	१४	१३	१३
४६	५७	४१	०२	३६	१७	४०	४०
२४	५६	२५	०८	१७	४८	४२	४२
६१	३९	[illegible]	००	०५	०१	०३	०३
२४	१७	२९	५८	०६	३४	११	११

वा,८।३१।३२।०७शनौदि १२।३०
मिश्र४२।३० कुं ३०


दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	जि	ज	दि	पी
२५	०२	०१	र	४७	४६	मू	४३	४६	ध्रु	३७	५७	२९	०८	२९	१५
२५	०४	०२	चं	४३	२२	उ	४४	००	व्या	३३	४५	३०	०९	३०	१६
२५	०६	०३	मं	४३	२१	श्र	४५	३०	ह	२०	३१	०१	१०	३१	१७
२५	०७	०४	बु	४४	५१	ध	४८	१६	व	२८	१०	०२	११	०१	१८
२५	०९	०५	बृ	४७	२६	श	५२	११	सि	२७	०९	०३	१२	०२	१९
२५	१०	०६	शु	५१	०९	पू	५७	१३	व्या	२६	४८	०४	१३	०३	२०
२५	११	०७	श	५५	४८	उ	६०	००	व	२७	१६	०५	१४	०४	२१
२५	१४	०८	र	६०	००	उ	०३	०७	प	२८	१८	०६	१५	०५	२२
२५	१५	०८	चं	०१	०६	रे	०९	३१	शि	२९	३९	०७	१६	०६	२३
२५	१७	०९	मं	०६	३३	अ	१६	०५	सि	३०	५८	०८	१७	०७	२४
२५	१९	१०	बु	११	४६	भ	२२	१९	सा	३२	०१	०९	१८	०८	२५
२५	२०	११	बृ	१६	२१	कृ	२७	४५	शु	३२	३२	१०	१९	०९	२६
२५	२२	१२	शु	१९	४६	रो	३२	३३	शु	३२	२४	११	२०	१०	२७
२५	२४	१३	श	२२	३०	मृ	३६	०६	ब्र०	३१	०८	१२	२१	११	२८
२५	२५	१४	र	२३	४३	आ	३८	२३	ऐं	२८	५८	१३	२२	१२	२९
२५	२६	१५	चं	२३	३८	पु	३९	२४	वै	२८	४९	१४	२३	१३	०१

पौष शुदि: सं० १९९७

मूले ४ ज्ञ: २९।४९ मकरेन्दु: ५८।४९
ज्येष्ठां २ शुक्र: ३७।३८ चन्द्रदर्शनम् २
पूर्षां २ रवि: ३०।५५ पूषां १ ज्ञ: २०।२३
म १४।११उ४४।५१याऽनु१भौम:१७।४८कुम्भेन्दु:१६।५३
पूषां२ज्ञ:१३।५७ज्येष्ठा१शुक्र:१७।४८[जनवरी३१सन१९४१ई०
पूषां २ रवि:४६।१८अश्वि ४मार्गीगुरु:१६।३५मीनेन्दु:४०।५७
म५५।४८ उपूषां३ज्ञ:७।३१ज्येष्ठां४शुक्र:५७।५६ हस्ते१राहु:*
म२८।२७या *उभा३ केतु: १२।५९
अनु २ भौम: २२।०४ पूषां४ ज्ञ:०१।०५मेषेन्दु:६।२१
पूषां४रवि:०१।४३उषा१ ज्ञ:५६।०८मूले१ धनुषिशुक्र: ३७।२७
म ४४।३ उ वृषेन्दु:३८।४३
म१९।२१या उषां २मकरेज्ञ: ५१।११भर१मार्गीशनि:०८।१०
उषां १ रवि: १७।११ मूले २शुक्र:१६।५६*पुत्रदा११
अनु ३ भौम: २४।३८उषा २ ज्ञ: ४७।५१ मिथुनेन्दु: ४।१९
म२३।४३उ५९।४०यामूले३शुक्र: ५६।२४लोढी[कर्केन्दु:२४।८
उषां२मकरेऽर्क:३३।४९पुण्यपरदिने२यायामयाउषां४ज्ञ: ४३।४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०८	००	०७	००	०५	११
२१	०६	२२	१३	२७	१४	१३	१३
५७	१३	४७	०१	३५	१०	१५	१५
५८	५३	००	४०	४६	१७	१६	१६
६१	३९	०७	००	७५	००	०३	०३
२५	३७	१० ०४	५४	०६	३७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०७	०९	००	०८	००	०५	११
००	११	०६	१३	०७	१४	१२	१२
०९	३१	३८	१४	३७	०८	४९	४९
०६	५८	०१	२६	५३	३२	५०	५०
६१	३९	०७	०२	७५	००	०३	०३
२२	५९	३२	४२	०६	२०	११	११



वा,८।२१।३२।२७चन्द्रे दि.१२।४२
मि.४२।४२ कुं० १५

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	जि	ज	ज	मा
२५	२८	०१	मं	३३	१८	पु	३६	१३	वि	२१	४०	१५	२४	१४	०२
२५	३०	०२	बु	३६	४६	श्ले	३७	५५	प्री	१६	३९	१६	२५	१५	०३
२५	३२	०३	बृ	३६	१५	म	३५	४९	आ	१०	४९	१७	२६	१६	०४
२५	३३	०४	शु	३१	५३	पू	३२	४९	सौ	०४	१९	१८	२७	१७	०५
२५	३५	०५	श	०६	५०	उ	२९	१६	शो	४९	४२	१९	२८	१८	०६
२५	३७	०६	र	०१	२०	ह	२५	१९	सु	४१	५७	२०	२९	१९	०७
२५	३७	०७	र	५५	२९	००	ऋ	धृ	००	००	००	००	००	००	००
२५	४०	०८	चं	४९	३७	चि	२१	०९	धृ	३४	०१	२१	३०	२०	०८
२५	४४	०९	मं	४३	४८	स्वा	१७	००	शू	२६	१३	२२	१	२१	०९
२५	४८	१०	बु	३८	२०	वि	१३	०४	गं	१८	३४	२३	२	२२	१०
२५	५२	११	बृ	३३	२४	अनु	०९	३५	वृ	११	१९	२४	३	२३	११
२५	५६	१२	शु	२९	१२	ज्ये	०६	४०	ध्रु	०४	३३	२५	४	२४	१२
२६	००	१३	श	२५	५०	मू	०४	४२	ह	५८	०६	२६	५	२५	१३
२६	०४	१४	र	२३	२९	पू	०३	३४	व	५८	३६	२७	६	२६	१४
२६	०८	३०	चं	२१	२१	उ	०३	३३	सि	४९	०३	२८	७	२७	१५


शो ५७।१२या५८।२७ **माघ वदि: सं० १९९७**

माघस्नानारम्भ: १ [५५ सिंहेन्दु:२७।५५
म ४८।०उ अव१ज्ञ:४३।००भर१गुरु:४९।४२मूले४शुक्र: २५।
म१६।१५याउषा३रवि:४८।१८ अनु४भौम:२६।१९प्राश्चमोदय*
अव२ज्ञ:४३।१३कन्येन्दु:४६।५५उफा *ज्ञ:४७।०४गणेशजन्म४
पूषां १शुक्र: २५।२०
म१।२० उ २८।२५या अव २ ज्ञ: ४५।५७ तुलेन्दु: ५३।१४

ता, मा. दलव १८।०१उषा४रवि:०४।१८पूषा२ शुक्र:५३।५८
ज्येष्ठां १ भौम: २८।०१अव४ ज्ञ: ५५।४४वृश्चिकेन्दु:५६।०२
म११।०५ उ ३८।२० या
अव१रवि:१९।१५पूषा३शुक्र: २२।५१चूडाकरणमुहूर्त उअव्याश।
धनि१ज्ञ:०८।५४धनुषीन्दु:०९।४७*रंरभ:, [षट्तिला११
म२५।५० उ५४।३९या
अव२रवि:३६।२४ ज्येष्ठां२भौम:२८।१६धनि२ज्ञ:२३।१५पूषां४*
सोमावती३०मौन३०महोदय३०*शुक्र:१०।४४मकरेन्दु१८।३३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०७	०९	००	०८	००	०५	११
०७	१६	१८	१३	१६	१४	१२	१२
१८	१०	०६	३७	२४	१६	२७	२७
२२	००	४६	०४	४४	०६	३५	३५
६१	३९	६४	०४	७५	०१	०३	०३
१५	५१	५०	२९	०६	१७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०७	०९	००	०८	००	०५	११
१४	२०	२८	१४	२५	१४	१२	१२
२६	५०	३८	०९	१२	२७	०५	०५
५२	०५	४९	२८	२३	२६	२०	२०
६१	४०	८५	०४	७४	०२	०३	०३
०९	१२	२५	२९	३१	१४	११	११



वा८।३१।२२।३७चन्द्रे दि१३।०४
मिश्र४३।०४कुं ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	द	न	मा
२६	१२	१	म	२२	२८	श्र	०४	४२	व्या	४२	२२	२६	०८	२८	१६
२६	१६	२	बु	२३	५७	ध	०७	१२	व	४१	०३	१	०६	२६	१७
२६	२०	३	बृ	२६	३६	श	१०	५५	प	४०	२४	२	१०	३०	१८
२६	२४	४	शु	३०	२६	पू	१५	४२	शि	४०	३८	३	११	३१	१६
२६	२८	५	श	३५	०५	उ	२१	०७	सि	४१	२६	४	१२	०१	२०
२६	३२	६	र	४०	२१	रे	२७	४८	सा	४२	४६	५	१३	०२	२१
२६	३६	७	चं	४५	४६	अ	३४	२१	शु	४४	१०	६	१४	०३	२२
२६	४०	८	मं	५०	५६	भ	४०	४४	शु	४५	१६	७	१५	०४	२३
२३	४३	६	बु	५५	२७	कृ	४६	३०	ब्र	४६	०३	८	१६	०५	२४
२६	४७	१०	बृ	५८	५७	रो	५१	२२	ऐ	४६	०४	६	१७	०६	२५
२६	५१	११	शु	६०	००	मृ	५५	१२	वै	४५	१३	१०	१८	०७	२६
२६	५५	११	श	०१	२०	आ	५७	४७	वि	४३	२४	११	१६	०८	२७
२६	५६	१२	र	०२	२५	पु	५६	०५	प्री	४०	३५	१२	२०	०६	२८
२७	०३	१३	चं	०२	१०	पु	५६	१२	आ	३६	४७	१३	२१	१०	२६
२७	०७	१४	मं	००	४२	श्ले	५८	०६	सौ	३२	०२	१४	२२	११	३०
२७	०७	१५	मं	५८	०५	००	श्रवम्		००	००	००	००	००	००	००

माघ शुदि: सं० १९९७

घनि ३ कुम्भेश: ४०।०० उषा १ शुक्र: ४८।३८ कुम्भेन्दु: ३६।०२
श्रव २ रवि: ५२।४५ चूड़ाकरणम् नूहिजरी १३६० [चंद्रदर्शनम् २
भ ५८।३१ उ . [illegible]न्दु: ५६।४१ चूड़ाकरणम् उपनयनम्
भ ३०।२६ घ: ज्येष्ठा ३ भौम: २७.४६ घनि ४ ज्ञ: १६।१५ उषा २
वसन्त ५ श्री ५ फरवरी २८ [मकरे शुक्र: ३०।२५ तिल ४
श्रव ४ रवि: ०६।५० शता १ श: ५२।३० मेषेन्दु; २७।४८ ११ व तंती
भ ४५।४६ उ उषा ३ शुक्र: १२।१२ अचला ७ रथ ७
भ १८।२२ या वृषेन्दु: ५७।१० भी.ष्म ८
घनि: १ रवि: २५।४६ ज्येष्ठा ४ भौम: २७।२३ उषा ४ शुक्र: ५३।५६
शता २ ज्ञ: १६।१२
भ ३०।०८ उ मिथुनेन्दु: २३।१७
भ १।२० या: घनि २ रवि: ४३।०० श्रव १ शुक्र: २१।२५ जया ११
कर्केन्दु: ४३।४५ [व्रतम्
मूले १ धनुषि भौम: २५।१२ शता ३ ज्ञ: ५६।३४
भ ००।४२ उ २६।२३ य श्रवणे २ शुक्र: ०८।५१ सिंहेन्दु: ५८।८६
[सत्यव्रतम् १५ माघस्नान समाप्ति:

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०७	१०	००	०६	००	०५	११
२२	२६	०८	१४	०५	१४	१३	१३
३५	१०	२७	५५	१५	४७	३६	३६
२६	२२	२६	४०	३०	२६	५४	५४
६०	४०	०१	०६	७५	०३	०३	०३
५६	१२	१६	१७	०७	११	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०८	१०	००	०६	००	०५	११
२६	००	१३	१५	१४	१५	११	११
४१	५२	४६	४६	०३	१०	१७	१७
५८	५०	४६	२१	५३	०४	३६	३६
०६	४०	२८	०७	७५	०३	०३	०३
४८	२८	०४	५६	०७	११	११	११

१२ के ११ बु
शुक्र १०
१२ श
[illegible] मं
८
२
७
४ चं
६ रा
५
३

वा ८।३१।३२।५२ भौमेदि १३।२२
मिश्र ४३।३२ कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	कु	द	फ	फा
२७	११	०१	बु	५४	२८	म	५६	१२	शो	२६	२६	१५	२३	१२	०१
२७	१५	०२	बृ	५०	०१	पू	५३	२५	ऽग	२०	१४	१६	२४	१३	२
२७	१६	०३	शु	४४	५७	उ	४६	५८	सु	१३	२२	१७	२५	१४	३
२७	२३	०४	श	३६	१६	ह	४६	०७	धृ	०६	००	१८	२६	१५	४
२७	२७	०५	र	३३	२८	चि	४१	५८	गं	५०	३३	१६	२७	१६	५
२७	३१	०६	चं	२७	३१	स्वा	३७	५०	वृ	४२	४३	२०	२८	१७	६
२७	३५	०७	मं	२१	४२	वि	३३	५१	ध्रु	३५	०४	२१	२६	१८	७
२७	३६	०८	बु	१६	१४	ऽनु	३०	१६	व्या	२७	४१	२२	१	१६	८
२७	४३	०६	बृ	११	१८	ज्ये	२७	१४	ह	२०	४६	२३	२	२०	६
२७	४८	१०	शु	०७	०७	मू	२५	०३	व	१४	३४	२४	३	२१	१०
२७	५३	११	श	०३	४६	पू	२३	४२	सि	०६	००	२५	४	२२	११
२७	५८	१२	र	०१	२६	उ	२३	२५	व्या	०४	१६	२६	५	२३	१२
२८	०३	१३	चं	००	२६	श्र	२४	२१	व	००	२८	२७	६	२४	१३
२८	०८	१४	मं	००	३६	ध	२६	३२	शि	५५	५४	२८	७	२५	१४
२८	१२	३०	बु	०२	०७	श	३०	००	सि	५५	०३	२६	८	२६	१५

शू ५८।२१ ५५७।४२

फाल्गुन वदि: सं० १९९७

घनि ३ स कुम्भेऽर्क: ०१।२१ मु ३० पुण्यं मध्य ह यावत्
श्रव ३ शुक्र: ४८।१३ SMT SAROJ MEHRA
भ १७।२६ उ ४४।५७ या कन्येन्दु: ७।३३
घनि ४ रवि: १८।०४ मूले १ भौम: २२।१७ शता ३ वक्री ज्ञ: ४६।०६
श्रव ४ शुक्र: २७।४१ तुलेन्दु: १४।०२ उपनयनम् [गणेश ४
भ २७।३१ उ ५४।३६ था अन्नारम्भ: द्विरागमनम्
ता.मा. हूत ५८।०६ भर २ गुरु: १५।१६ वृश्चिकेन्दु: १६.५० :
पश्चिमास्त ज्ञ: २१।३५ घनि १ शुक्र: ०७।०७ सीता जन्म ८
भ ३६।१२ उ मूले २ भौम: १६।२२ धनुषीन्दु: २७।१४
भ ०७।०७ या शता २ रवि: ५४।०४ घनि २ शुक्र: ४६।३१
शता २ प्र. ज्ञ: २६।३६ मकरेन्दु: ३८।३७ विजया ११
उषाऽमंगाऽ।।।।ऽऽ।।ल० : शता १ रवि: ३६।०५
भ ००।२६ उ ३०।३१ या घनि ३ कुम्भे शुक्र: २५।५५ कुम्भेन्दु: ५५।
शता ३ रवि: १३।२६ मूले ४ भौम: १७।४७
शता १ प्र. ज्ञ: २८।१४
*२६ शिवरात्रि १४ व्रतम् महानदी देविका स्नानम्

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	१०	००	०६	००	०५	११
०६	०६	१४	१६	२४	१५	१०	१०
४७	१६	१६	५३	०६	४३	५२	५२
३०	[illegible]	४६	०८	१४	३८	१३	१३
६०	३८	२१	०८	७५	०४	०३	०३
३३	२८	३८	५८	४१	०८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	१०	००	१०	००	०५	११
१४	१०	०६	१७	०२	१६	१०	१०
५०	५८	५०	५६	५३	१७	२६	२६
५१	[illegible]	४६	०६	१०	३१	५८	५८
६०	४०	४६	०८	७५	०५	०३	०३
२१	२१	३०	५८	[illegible]	०५	११	११

१२ के
११ बुश
१० ११ बृशु
६ मं
२
८
५
७
६ रा
४

बा ८।३१।२२।०७ शनौदि १४।
मिश्र ४४।०६ कु ३०

…२।३ स्थानेषुशुभ[illegible]
नेष्टः । लग्नात् १।६।७।८ स्थानगश्चन्द्रो-६।७।८।१२ लग्नेशोनसत् ।
शुभाज्यभहीनमष्टमंभवनम् ।

अथ समयशूलचक्रम् ।

पूर्वस्याम्	प्रातःकाल
दक्षिणे	मध्याह्नकाल
पश्चिमे	संध्यायाम्
उत्तरस्यां	अर्धरात्रे

यात्रायां छिक्काफलम् ।

पूर्वे	आग्नेय्यां	दक्षिणे	नैर्ऋत्यां	पश्चिमे	वायव्ये	उत्तरे	ईशाने	मध्ये
अशुभम्	हानि:	अनिष्टं	शुभम्	मिष्टान्नं	कलहं	कल्याणं	शुभम्	मरणम्

अथ पथिराहुचक्रमिदम् ।

अश्वि	पुष्य	ऽश्ले	वि	ऽनु	धनि	श	भानि धर्म्मे
भरणी	पुन	मघा	स्वा	ज्ये	श्रव	पू भा	अर्थभानि
कृत्ति	आर्द्रा	पू फा	चित्रा	मूल	ऽभि	उ भा	कामभानि
रोहि	मृग	उ फा	ह	पू षा	उ षा	रेव	मोक्षभानि

अथपन्थाराहु चक्राद्यात्रायां शुभाशुभज्ञानमाह ।

सूर्ये धर्म्मगतेचन्द्रोधनेमोऽशुभप्रदः । सूर्ये धनगतेधर्ममोक्ष मार्गेशुभः शशी ॥ कामेर्के धर्ममोक्षार्थे संस्थश्चन्द्रो जयप्रदः । मोक्षेऽर्के धर्मगश्चन्द्रः शुभोन्यत्र नशोभनः ॥इति॥

अथ योगिनी वासचक्रम् ।

पूर्व	अग्नि	दक्षिण	नैऋ	पश्चिम	वायु	उत्तर	ईशा	दिशा
१।९	३।११	५।१३	४।१२	६।१४	७।१५	२।१०	८।३०	तिथयः

अथैकस्मिन्दिनेप्यावश्यकेयोगिनीभोगस्तद्बोधकचक्रम् ॥

पू	वा	द	ई	प	आ	उ	नै	दिशा
३	७	११	१५	१८	२२	२६	३०	घटि
४५	३०	१५	०	४५	३०	१५	०	पल
३३	३७	४१	४५	४८	५२	५६	६०	घटि
४५	३०	१५	०	४५	३०	१५	०	पल

अथास्यफलम् ।

योगिनीसंमुखेद्यूते गमेयुद्धे च मृत्युदा । अशुभावामभागस्था पृष्ठेदक्षेजयप्रदा ।

यात्रानिवृत्तौ प्रवेशः । षष्टाष्टमी विष्णुदिनानिरिक्तां विहाय चित्रोत्तररोहिणीञ्च । मृगान्त्यमैत्रेशनिवित् सितेज्येनिवृत्यगेहं प्रविशेत्प्रयाणात् । स्थिरराशिलग्ने ४।८ शुद्धौ १।७।४।१०।५।९ स्थानेषु शुभैः । ३।६।११ स्थानेषुपापैः योजनान्तं लघुयात्रा २५ योजनं मध्यात्तः परं दीर्घजिया ।

…शुभग्या
…तद्भेशुनिद्या
…अनु ।
…एषुआवश्यके
…० यात्रायांत्याज्य

…लदोष नाशाय
… वस्तुनाम ।

…	वृ.	शु.	श.	रा
तिलान्	दधि:	यवान्	माषान्	धारणं
पुष्प	दधि:	पुष्प तिलम्		भक्षणं

वरदानंदोषानिष्टनाशायकार्यम् ।

दिग् लग्नानि ।

पूर्व	दक्षिण	पश्चिम	उत्तर	दि, श्री
१।५।९	२।१०।६	३।७।११	४।८।१२	शुभ
…।६।१०	३।७।११	४।८।१२	१।५।९	मध्य
…।८।१२	१।५।९	२।६।१०	३।७।११	नेष्ट
…।७।११	४।८।१२	१।५।९	२।६।१०	नेष्ट

कुलाकुलगणः ।

आर्द्रा मू अभि शतभि
२।६।१० तिथयः ॥ बुधश्च ॥
अत्र सन्धिः ।

चन्द्रवासः ।

पू	द	प	उ
मे	वृ	मि	क
सि	कं	तु	वृ
ध	म	कुं	मी

अथयात्रायां तिथिदोहृदज्ञानायचक्रम् ।

अर्कपत्रम्	१
तंडुलोदक	२
घृतम्	३
यवागू	४
हविष्य	५
स्वर्णजलम्	६
अपूपम्	७
बीजपुरफलम्	८
जलम्	९
गोमूत्रम्	१०
यवान्न	११
पायसम्	१२
गुडम्	१३
रुधिरम्	१४
मुद्गदानम्	१५

अथवारस्यातिसबिदिक्शूलज्ञानायचक्रम् ॥

अथ नक्षत्रशूलचक्रम् ॥

अथतिथिदिक्शूलज्ञानायचक्रम् ।

यात्रायां वारदोहृदज्ञानायचक्रम् ।

अथवारपरत्वेनकालचक्रम् ॥

अथ यात्रायां दिग्दोहृदचक्रम् ।

अथवारपरत्वेनपाशचक्रम् ॥

दि	मा			
२६	१२			
२६	१६			
२६	२०			
२६	२४			
२६	२८			
२६	३२			
२६	३६			
२६	४०	८	मं	५
२३	४३	९	बु	५
२६	४७	१०	बृ	५
२६	५१	११	शु	६०
२६	५५	११	श	०१
२६	५६	१२	र	०
२७	०३	१३	चं	०
२७	०७	१४	मं	०
२७	०७	१५	मं	५

दि	मा	वि
२७	११	०१
२७	१५	०२
२७	१६	०३
२७	२३	०
२७	२७	०
२७	३१	०
२७	३५	०
२७	३६	०
२७	४३	०
२७	४८	१
२७	५३	१
२७	५८	१२
२८	०३	१
२८	०८	१४
२८	१२	३

उदित	भौम	भ्रात	संध्या	अस्त
८१	८७	९३	९९	१०५
अ	इ	उ	ए	ओ
आ	ई	ऊ	ऐ	औ
क	ख	ग	घ	च
छ	ज	झ	ट	ठ
ड	ढ	त	थ	द
ध	न	प	फ	ब
भ	म	य	र	ल
व	श	ष	स	ह
नामाद्याक्षर	नामाद्याक्षर	नामाद्याक्षर	नामाद्याक्षर	नामाद्याक्षर

मङ्गला १			पिंगला २			धान्या ३			[illegible]			[illegible]			[illegible]			[illegible]			[illegible]		
मा.	१२	च.	मा.	२४	सु.	मा.	[illegible]		[illegible]			[illegible]			श.	मा.		[illegible]		मृ.	मा.	[illegible]	
म.	०	१०	पि.	१	१०	धा.	३	०	भ्रा	५	१०	भ.	८	१०	उ.	१२	०	सि.	१६	१०	[illegible]	२१	१०
पिं.	०	२०	धा.	२	०	भ्रा	४	०	भ.	६	२०	उ.	१०	०	सि.	१४	०	सं.	१८	२०	मं.	२	२०
धा.	१	०	भ्रा	२	२०	भ.	५	०	उ.	८	०	सि.	११	२०	सं.	१६	०	मं.	२	१०	पिं.	५	१०
भ्रा	१	१०	भ.	३	१०	उ.	६	०	सि.	९	१०	सं.	१३	१०	मं.	२	०	पिं.	४	२०	धा.	८	०
भ.	१	२०	उ.	४	०	सि.	७	०	सं.	१०	२०	मं.	१	२०	पिं.	४	०	धा.	७	०	भ्रा	१०	२०
उ.	२	०	सि.	४	२०	सं.	८	०	मं.	१	१०	पिं.	३	१०	धा.	६	०	भ्रा	९	१०	भ.	१३	१०
सि.	२	१०	सं.	५	१०	मं.	१	०	पिं.	२	२०	धा.	५	०	भ्रा	८	०	भ.	११	२०	उ.	१६	०
सं.	२	२०	मं.	०	२०	प.	२	०	धा.	४	०	भ्रा	६	२०	भ.	१०	०	उ.	१४	०	सि.	१८	२०
अं. आर्द्रा. चित्रा			भ. पुनर्वसु. स्वाती			श. पुष्य. विशा.			अश्वि. ऽश्ले अनु. पू. भा.			भर. मघा. ज्ये. उ. भा.			कृ. पू. फा. मू. रे.			रो. उ. फा. पू. षा.			मृग. हस्त. उ. षा.		

७ तुला
८ वृश्चिक
९ धनु
१० मकर
११ कुंभ
१२ मीन

गुरु १०
९ मं
७
६ रा
४

सूर्यदशावर्ष ६				चन्द्रदशावर्ष १०				भौमदशावर्ष ७				राहुदशावर्ष १८				गुरुदशावर्ष १६				शनिदशावर्ष १९				बुधदशावर्ष १७				केतु [illegible]		
कृ. उ. फा. उ. षा.				रोहि. ह. श्रवण.				मृ. चि. ध.				आर्द्रा. स्वा. शत.				पुन. वि. पू. भा.				पुष्य. अनु. उ. भा.				आश्ले. ज्ये. रेवती				मघा.		
अन्तर्दशादि १८				अन्तर्दशादि ३०				अन्तर्दशादि २१				अन्तर्दशादि ५४				अन्तर्दशादि ४८				अन्तर्दशादि ५७				अन्तर्दशादि ५१				अन्तर्दशा.		
ग्र.	व.	मा	दि	ग्र.	व.	मा.	दि	ग्र.	व.	मा	दि	ग्र.	व.	मा	दि.	ग्र.	व.	मा.	दि	ग्र.	व.	मा	द.	ग्र.	व.	मा	दि	ग्र.	व.	मा
सू.	०	३	१८	चं.	०	१०	०	मं.	०	४	२७	रा	२	८	१२	बृ.	२	१	१८	श.	३	०	३	बु.	२	४	२७	के.	०	
च.	०	६	०	मं.	०	७	०	रा	१	०	१८	बृ.	२	४	२४	श.	२	६	१२	बु.	२	८	९	के.	०	११	२७	शु.	१	
मं.	०	४	६	रा	१	६	०	बृ.	०	११	६	श.	२	१०	६	बु.	२	३	६	के.	१	१	९	शु.	२	१०	०	सू.	०	
रा	०	१०	२४	बृ.	१	४	०	श.	१	१	९	बु.	२	६	१८	के.	०	११	६	शु.	३	२	०	सू.	०	१०	६	चं.	०	
गु.	०	९	१८	श.	१	७	०	बु.	०	११	२७	के.	१	०	१८	शु.	२	८	०	सू.	०	११	१२	चं.	१	५	०	मं.	०	
श.	०	११	१२	बु.	१	५	०	के.	०	४	२७	शु.	३	०	०	सू.	०	९	१८	चं.	१	७	०	मं.	०	११	२७	रा	[illegible]	
बु.	०	१०	६	के.	०	७	०	शु.	१	२	०	सू.	०	१०	२४	चं.	१	४	०	मं.	१	१	९	रा	२	६	१८	बृ.		
के.	०	४	६	शु.	१	८	०	सू.	०	४	६	चं.	१	६	०	मं.	०	११	६	रा	२	१०	६	बृ.	२	३	६	श.		
शु.	१	०	०	सू.	०	६	०	चं.	०	७	०	मं.	१	०	१८	रा	२	४	२४	बृ.	२	६	१२	श.	२	८	९	बु.		

वयो राशिस्वरांकाश्च एकीकृत्यत्रिधा-न्यसेत् । द्विचतुस्त्रिहतंकार्यं सप्ताष्टरसभाजितम् ॥ आधानेनवदेयानि स्वरेकर्मणिपञ्च च सर्वैकव्यापित:पिण्डश्छिद्रेश्रेणी व्यवस्थिता २ एतेगणितो पयौगिका: ॥ केचित्ग्रंथान्तरीया: अपिश्लोका: ॥ तिथिराशिवयोंकाश्च प्रथमे जन्मकोष्ठके ॥ द्विचतुस्त्रिगुणितं सप्ताष्टरस-भाजितम् १ कर्मकोष्टेपंचदत्वाआधानेनवक-न्तथा । पूर्व्ववद्गुणनंकार्यभजनञ्चापिपूर्व-वत् २ पिण्डेचतुर्दश दत्वाछिद्रेऽष्टाविंशति-सुधी: । द्विचतुस्त्रिभिर्गुणितं सप्ताष्टरसभा-जितम् ३ एवंनैसर्गिकंक्षेयं चलचक्रस्वरात्लि-खेत् ॥ यत्रकोष्टेस्ववर्णो वैतदेवजन्मसंज्ञ-कम् ॥ कर्माधानादिकान्सर्वान् विदित्वास-न्नियोजयेत्५ जन्मनाजन्मभंयोज्यं कर्मणाकर्मसंज्ञकम् ॥ आधानादित्रिकेप्येवंयाज्याऽत्र ध्रुवकान्क्षिपेत् ६ तैरेवगुणकैर्गुण्यं भजनञ्च तथा विधम् ॥ स्पष्टार्थ: ॥ २६ नामादिमोवर्ण: (ठ) अस्यस्वरांका: १०५ वृषादिगणनया राशि: ५ वयोराशिस्वरांकानामैक्यं पिण्डम् १४३ त्रिषुस्थानेषु संस्थाप्यक्रमात् २ । ४ । ३ गुणित: २८६ । ५९२ । ४४४ पूर्वछेदैर्या शेषाणि ६।४।३ एते नैसर्गिकजन्मकोष्ठकेऽत्रोऽत्र: स्थाप्या: ॥ कर्मस्वरसाधनार्थं पिण्डे ५ युक्तं १४८ इदं पूर्वगुणकेन यथाक्रमं गुणितं २९६ । ५९२ । ४४४ ध्रुवांकानांयोग १४ [illegible] स्थापनीया: ॥ पुनराधानस्वरांका: ॥ पिण्डेनवयुते १५२ गुणगुणे छेदहृच ५।०।० आधानस्वरांका: ५।०।० पिण्डस्वरसाधनार्थपिण्डगत ०।५।९ ध्रुवांकानांयोग १४ [illegible] शेषाणि ६।४।३ पुनश्छिद्रस्वरसाधनार्थपिण्डे २८ संयोज्य गुणकै:संगुण्यछेदैर्विभज्यशेषाणि ६।४।३ पूर्वयन्नैसर्गिक कोष्ठके यथोक्तवत्स्थापिते निष्पन्नं नैसर्गिककोष्टक यदुत्पद्यते तदेव वर्षफलस्वरूपम् ॥ नैसर्गिकादिचक्रसाधने न्यान्यपि प्रकाराणिसन्तिकिन्त्वत्रैव बहुसम्मतेरस्माभिरपिदर्शितम् ॥ अथयोगचक्रमसाध्यते ॥ तत्रोभयजन्मकोष्ठे

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	सु	ह	क.	का
२८	१३	१	बृ	०४	५०	पू	२४	३४	वा	५५	०७	३०	०६	२७	१६
२८	२२	२	शु	०८	४-	उ	४०	१३	शु	५५	५२	१	१०	२८	१८
२८	२७	३	श	१३	२४	रे	४६	२२	शु	५७	०६	२	११	०१	१९
२८	३२	४	र	१८	२८	अ	५२	५७	ब्र	५८	३४	३	१२	२	२०
२८	३७	५	चं	२४	००	भ	५९	२५	ऐं	५९	५३	४	१३	३	२१
२८	४२	६	मं	२६	०२	कृ	६०	००	वै	६०	००	५	१४	४	००
२८	४७	७	बु	३३	२५	कृ	०५	२३	वै	००	४८	६	१५	५	२२
२८	५२	८	बृ	३६	४५	रो	१०	३२	वि	०१	०७	७	१६	६	२३
२८	५७	९	शु	३६	००	मृ	१४	२५	प्री	००	२२	८	१७	७	२४
२९	०१	१०	श	३६	५५	आ	१७	२८	आ	५६	४२	९	१८	८	२५
२९	०६	११	र	३६	३०	पु	१९	०५	सौ	५३	१५	१०	१९	९	२६
२९	११	१२	चं	३७	४३	पु	१९	२९	ऽग	४८	५३	११	२०	१०	२७
२९	१६	१३	मं	३५	०७	श्ले	१८	४०	सु	४२	३६	१२	२१	११	२८
२९	२१	१४	बु	३१	२२	म	१६	५४	धृ	३७	४२	१३	२२	१२	२९
२९	२६	१५	बृ	२६	४८	पू	१४	१७	शू	३१	०४	१४	२३	१३	०१

आ २६।१० फाल्गुनशुदि: सं० १९९[illegible]

घ.४शुक्र:५।१९मीनेन्दु:१८।२५ उपनयनम्धमेउत्तरद्वर्शनम्२
शतां ४रवि: ३१।५५
म ४६।०१ उ शतां १शुक्र:४५।०१ मेषेन्दु: ४६।२२मार्चे२१
अ १८।२८याप्पूभा१भौम:१३।०३ घनि४प्र.ज्ञ:४७।२६मर २
पूभां १ रवि: ५०।५४ [शनि: ३२।१५
शतां २ शुक्र: २४।४२ वृषेन्दु: १४।५४
म ३३।२५ उ
म ०५।०५ य: मिथुनेन्दु: ४२।३२ होलाष्टकम् ८
पूभा२रवि:१०।३१पूभा२भौम:८।१९पूर्वोदयज्ञ: २८।२१शतां२
उभा ४ राहु: उभा २ केतु: ०९।३१ [शुक्र:०४।२४
म८।४२उ३९।२०याशतां४शुक्र:४३।१२कर्केन्दु:३।४०आम१।१
पूभा३रवि:२२।२४भर३गुरु:२५।५५[*४०मा. १३होलिकादहन
धनि४मार्गीज्ञ:१।१६पूर्वास्तशुक्र:६।४६* मुन्नरकस्वासिंहेन्दु:१८।
म३१।२२उ३९।५याप्पूभ३भौम:३।५८पूभा१शुक्र:२०।००भद्रा*
पूभा४सम.नेऽर्क:५२।५३गुरु४५पूर्वगयंवादिने२ यामयावकन्येन्दु:
[२८।२७ मत्यव्रतम् १५


स्था ५८।५६ ६५।३।१२ चैत्र वदि: सं० १९९७

होला १ आम्रकुसुम प्राशनम्
म ४३।१३ पूभा २ शुक्र: ४३।१४ तुलेन्दु: ३५।२
म १०।०४ या गणेश ४ [वृश्चिकेन्दु:४०।५२
उभा १ रवि: १२।४३पूभा४भौम:००।१०पूभा३शुक्र:४२।१४

म ५२।४४ उ शतां १ ज्ञ: २७।११
म २० १४ या धनुर्विन्दु: ४८।२ तिल द्वौ ७
उभा २ रवि: ३३।१९ पूभा ४ मीनेशुक्र: १२।५७
वा.मा. हमल ४।३९ उभा१ भौम: ४६।२२ शतां२ज्ञ:४७।३५
म ६।०२ उ ३७।५३ या [मकरेन्दु: ५९।००
उभा ३ रवि: ५३।२८ उभा १ शुक्र:०४।०८ पापमोचनी११
शतां ३ ज्ञ: ४८।३४ कुम्भेन्दु: १५।१५
म ३८।२८ उ उभा २ शुक्र: ४४।१९
भ९।४८याउभ.२मकरेभौम:५०।०३मर४गुरु:५४।२७मीनेन्दु:*
उभा४रवि:१६।३२शतां४ज्ञ:३९।१९* ३७।४४चैत्र१४मेला
[*गोदा (कुरुक्षेत्र)

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प	स	ह	मा	चै
२९	३१	१	शु	२९	३९	उ	१०	५७	ग	२२	५३	१५	२४	१४	२
२९	३८	२	श	१५	५८	ह	०७	००	बृ	१६	०२	१६	२५	१५	३
२९	४०	३	र	१०	०४	चि	०३	०६	ध्रु	०८	४१	१७	२६	१६	४
२९	४५	४	चं	०४	०५	स्वा	५९	५२	व्या	००	५२	१८	२७	१७	५
२९	४९	५	मं	५८	१६	००	००	००	००	अ	वृम	००	००	००	००
२९	५०	६	मं	५२	४४	अनु	५२	१३	व	४५	५०	१९	२८	१८	६
२९	५४	७	बु	४७	३४	ज्ये	४८	०३	सि	३८	५१	२०	२९	१९	७
३०	००	८	बृ	४३	३३	मू	४५	४१	व्या	३२	२७	२१	३०	२०	८
३०	०५	९	शु	४०	११	पू	४४	०८	व	२६	४४	२२	१	२१	९
३०	१०	१०	श	३८	५३	उ	४३	२७	प	२१	५१	२३	०२	२२	१०
३०	१५	११	र	३६	४७	श्र	४४	१७	शि	१७	५१	२४	०३	२३	११
३०	२०	१२	चं	३६	५०	ध	४६	१५	सि	१४	४९	२५	४	२४	१२
३०	२५	१३	मं	३८	२८	श	४९	२७	सा	१२	४८	२६	५	२५	१३
३०	३०	१४	बु	४१	०८	पू	५३	४९	शु	११	४९	२७	६	२६	१४
३०	२५	३०	बृ	४४	५६	उ	५९	१३	शु	११	४१	२८	७	२७	१५


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	१०	००	१०	००	०५	११
२२	२६	०४	१९	१२	१७	१०	१०
५२	२३	१८	२२	५४	०१	०४	०४
५५	५५	५६	०७	५५	११	३२	३२
६०	४०	२४	१०	०५	०५	०३	०३
०६	१९	४५	४५	०७	०५	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	१०	००	१०	००	०५	११
२९	२१	०४	२०	२१	१७	०९	०९
५२	०७	१०	४०	४१	४३	४२	४२
५१	४०	०५	५४	२०	२५	१७	१७
५६	४०	२१	११	७५	०६	०३	०३
५२	२८	५१	३५	४१	०२	११	११

वा, ८।३१।३३।२२गुरौदि२४।४३ मिश्र४४।४३ कु १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०८	१०	००	११	००	०५	११
०६	२५	०८	२२	००	१८	०९	०९
५१	५२	५१	०२	२६	३१	२०	२०
०३	०४	००	५४	२२	०५	०२	०२
५९	४०	५७	१२	७४	०६	०३	०३
३४	१८	०२	३३	३३	०२	११	११




सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०९	१०	००	११	००	०५	११
१३	००	१७	२३	०९	१९	०८	०८
४७	३७	००	३०	१०	१९	५७	५७
२३	०६	२३	३८	१४	०५	४७	४७
५९	३९	८२	१२	७५	०६	०३	०३
२१	५४	२७	३३	०७	०२	११	११

वा, ८।३१।३३।३६गुरौदि१५।१९ मिश्र४५। १७कुं २०

जन्म	कर्म	आधा	पिण्ड	
ललित	भीम	भात	सब्बा	अस्त
८१	८७	९३	९९	१०५
अ	इ	उ	ए	ओ
आ	ई	ऊ	ऐ	औ
क	ख	ग	प	च
छ	ज	झ	ट	ठ
ड	ढ	त	थ	द
ध	न	प	फ	ब
भ	म	य	र	ल
व	श	ष	स	ह
नामाद्याक्षर	नामाद्याक्षर	नामाद्याक्षर	नामाद्याक्षर	नामाद्याक्षर

मंगला १			पिंगला २			धान्या ३			भ्रामरी ४			भद्रिका ५			उल्का ६			सिद्धा ७			संकटा		
मा.	१२	चं.	मा.	२४	सू.	मा.	३६	बृ.	मा.	४८	मं.	मा.	६०	बु.	मा.	७२	श.	मा.	८४	शु.	मा.	९६	
मं.	०	१०	पि.	१	१०	धा.	३	०	भ्रा	५	१०	भ.	८	१०	उ.	१२	०	सि.	१६	१०	सं.	२१	१०
पिं.	०	२०	धा.	२	०	भ्रा	४	०	भ.	६	२०	उ.	१०	०	सि.	१४	०	स.	१८	२०	मं.	२	२०
धा.	१	०	भ्रा	२	२०	भ.	५	०	उ.	८	०	सि.	११	२०	सं.	१६	०	मं.	२	१०	पि.	५	१०
भ्रा	१	१०	भ.	३	१०	उ.	६	०	सि.	९	१०	सं.	१३	१०	मं.	२	०	पि.	४	२०	धा.	८	०
भ.	१	२०	उ.	४	०	सि.	७	०	सं.	१०	२०	मं.	१	२०	पि.	४	०	धा.	७	०	भ्रा	१०	२०
उ.	२	०	सि.	४	२०	सं.	८	०	मं.	१	१०	पि.	३	१०	धा.	६	०	भ्रा	९	१०	भ.	१३	१०
सि.	२	१०	सं.	५	१०	मं.	१	०	पिं.	२	२०	धा.	५	०	भ्रा	८	०	भ.	११	२०	उ.	१६	०
सं.	२	२०	मं.	०	२०	पि.	२	०	धा.	४	०	भ्रा	६	२०	भ.	१०	०	उ.	१४	०	सि.	१८	२०
अं. आर्द्रा. चित्रा			ध. पुनर्वसु. स्वाती			श. पुष्य. विशा.			अश्वि. ऽश्ले अनु. पू. भा.			भर. मघा. ज्ये.उ.भा.			कृ. पू. फा. मू. रे.			रो. उ. फा. पू. षा.			मृग. हस्त. उ. षा.		



६
७ तुला
८ वृश्चिक
९ धनु
१० मकर
११ कुम्भ
१२ मीन

सूर्यदशावर्ष ६				चन्द्रदशावर्ष १०				भौमदशावर्ष ७				राहुदशावर्ष १८			
कृ.उ.फा.उ.षा.				रोहि. ह. श्रवण.				मृ. चि. ध.				आर्द्रा.स्वा. शत.			
अन्तर्दशादि १८				अन्तर्दशादि ३०				अन्तर्दशादि २१				अन्तर्दशादि ५४			
ग्र.	व.	मा	दि	ग्र.	व.	मा.	दि	ग्र.	व.	मा	दि	ग्र.	व.	मा	दि.
सू.	०	३	१८	चं.	०	१०	०	मं.	०	४	२७	रा	२	८	१२
च.	०	६	०	मं.	०	७	०	रा	१	०	१८	बृ.	२	४	२४
मं.	०	४	६	रा	१	६	०	बृ.	०	११	६	श.	२	१०	६
रा	०	१०	२४	बृ.	१	४	०	श.	१	१	९	बु.	२	६	१८
गु.	०	९	१८	श.	१	७	०	बु.	०	११	२७	के.	१	०	१८
श.	०	११	१२	बु.	१	५	०	के.	०	४	२७	शु.	३	०	०
बु	०	१०	६	के.	०	७	०	शु.	१	२	०	सू.	०	१०	२४
के.	०	४	६	शु.	१	८	०	सू.	०	४	६	चं.	१	६	०
शु.	१	०	०	सू.	०	६	०	चं	०	७	०	मं.	१	०	१८

गुरुदशावर्ष १६				शनिदशावर्ष १९				बुधदशावर्ष १७				केतु ७		
पुन.वि.पू.भा.				पुष्य.अनु.उ. भा.				आश्ले.ज्ये.रेवती				मघा.		
अन्तर्दशादि ४८				अन्तर्दशादि ५७				अन्तर्दशादि ५१				अन्तर्दशा.		
ग्र.	व.	मा.	दि.	ग्र.	व.	मा	द	ग्र.	व.	मा.	दि	ग्र.	व.	मा
बृ.	२	१	१८	श.	३	०	३	बु.	२	४	२७	के.	०	
श.	२	६	१२	बु.	२	८	९	के.	०	११	२७	शु.	१	
बु.	२	३	६	के.	१	१	९	शु.	२	१०	०	सू.	०	
के.	०	११	६	शु.	३	२	०	सू.	०	१०	६	चं.	०	
शु.	२	८	०	सू.	०	११	१२	चं.	१	५	०	मं.	०	
सू.	०	९	१८	चं.	१	७	०	मं.	०	११	२७	रा		
चं.	१	४	०	मं.	१	१	९	रा	२	६	१८	बृ.		
मं.	०	११	६	रा.	२	१०	६	बृ.	२	३	६	श.		
रा	२	४	२४	बृ.	२	६	१२	श.	२	८	९	बु.		


वयो राशिस्वरांकाश्च एकीकृत्यन्निधा-यसेत् । द्विचतुस्त्रिहतंकार्यं सप्ताष्टरसभाजितम् ॥ आधानेनवदेयानि स्वरैकर्मणिपञ्च च सर्वैकव्यापितःपिण्डश्छिद्रेश्रेणी व्यवस्थिता २ एतेगणितो पयोगिकाः ॥ केचित्ग्रंथान्तरीयाः अपिश्लोकाः ॥ तिथिराशिवयोंकाश्च प्रथमे जन्मकोष्ठके ॥ द्विचतुस्त्रिगुणितं सप्ताष्टरस-भाजितम् १ कर्मकोष्टेपंचदत्वाआधानेनवकन्तथा । पूर्ववद्गुणनंकार्यभजनञ्चापिपूर्व-वत् २ पिण्डेचतुर्दशं दत्वाछिद्रेऽष्टाविंशति-नुधीः । द्विचतुस्त्रिभिर्गुणितं सप्ताष्टरसभा-जितम् ३ एवंनैसर्गिकंक्षेयं चलचक्रस्वराल्लि-खेत् ॥ यत्रकोष्टेस्ववर्णो वैतदेवजन्मसंज्ञकम् ॥ कर्माधानादिकान्सर्वान् विदित्वासन्नियोजयेत्५ जन्मनाजन्मभंयोज्यं कर्मणाकर्मसंज्ञकम् ॥ आधानादित्रिकेप्येवंयोज्याऽत्र ध्रुवकान्क्षिपेत् ६ तैरेवगुणकैर्गुण्यं भजनञ्च तथा विधम् ॥ स्पष्टार्थः ॥ २६ नामादिमोवर्णः (ठ) अस्यस्वरांकाः १०५ वृषादिगणनया राशिः ५ वयोराशिस्वरांकानामैक्यं पिण्डम् १४३ त्रिषुस्थानेषु संस्थाप्यक्रमात् २ । ४ । ३ गुणितः २८६ । ५७२ । ४२९ ... शेषाणि ६।४।३ एते नैसर्गिकजन्मकोष्ठकेऽधोऽधः स्थाप्याः ॥ कर्मस्वरसाधनार्थं पिण्डे ५ युक्तं १४८ इदं पूर्वगुणकेन यथाक्रमं गुणितं २९६ । ५९२ । ४४४ पूर्वच्छेदैर्यां ... स्थापनीयाः ॥ पुनराधानस्वरांकाः ॥ पिण्डेनवयुते १५२ गुणगुणे छेदहृच ५।०।० आधानस्वरांकाः ५।०।० पिण्डस्वरसाधनार्थपिण्डगत ०।५।९ ध्रुवांकानांयोग १४ ... शेषाणि ६।४।३ पुनश्छिद्रस्वरसाधनार्थपिण्डे २८ संयोज्य गुणकैःसंगुण्यछेदैर्विभज्यशेषाणि ६।४।३ पूर्ववन्नैसर्गिक कोष्ठके यथोक्तवत्स्थापिते निष्पन्नं नैसर्गिककोष्टकं यद्गृह्यते तदेव वर्षफलस्वरूपम् ॥ नैसर्गिकादिचक्रसाधने न्यान्यपि प्रकाराणिसन्तिकिन्त्वत्रैव बहुसम्मतं स्माभिरपिदर्शितम् ॥ अथयोगचक्रमसाध्यते ॥ तत्रोभयजन्मकोष्ठ...

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	सु	द	क.	का
२८	१७	१	बु	०४	५५	पू	२४	२५	बा	५५	०७	३०	०६	२७	१६
२८	२२	२	गु	०८	४५	उ	४०	१३	शु	५५	५२	१	१०	२८	१८
२८	२७	३	शु	१३	२४	रे	४६	२२	शु	५७	०६	२	११	०१	१९
२८	३२	४	श	१८	२८	अ	५२	४७	ब्र	५८	३४	३	१२	२	२०
२८	३७	५	चं	२४	००	भ	५६	२५	इं	५६	५३	४	१३	३	२१
२८	४२	६	मं	२६	०२	कृ	६०	००	वै	६०	००	५	१४	४	००
२८	४७	७	बु	३३	२५	कृ.	०५	२३	वै	००	४८	६	१५	५	२२
२८	५२	८	बृ	३६	४५	रो	१०	३२	वि	०१	०७	७	१६	६	२३
२८	५७	९	शु	३९	००	मृ	१४	२५	प्री	००	२२	८	१७	७	२४
२९	०१	१०	श	३९	५५	आ	१७	२८	मौ	५६	४२	९	१८	८	२५
२९	०६	११	र	३९	३०	पु	१९	०२	शो	५३	१५	१०	१९	९	२६
२९	११	१२	चं	३७	३३	पु	१९	२९	ऽगं	४८	५३	११	२०	१०	२७
२९	१६	१३	मं	३५	०७	श्ले	१८	४०	धृ	४२	३६	१२	२१	११	२८
२९	२१	१४	बु	३१	२२	म	१६	५४	शू	३७	४२	१३	२२	१२	२९
२९	२६	१५	बृ	२६	४८	पू	१४	१७	वृ	३१	०४	१४	२३	१३	०१

श्रा १९।१० फाल्गुनशुद्धि: सं० १९९

घ. ४शुक्र:५।१९मीनेन्दु:१८।२५ उपनयनघ५उचन्द्रदर्शनम२
शतां ४रवि: २१।५५
म ४६।०१ उ शतां १शुक्र:४५।०१ मेषेन्दु: ४६।२२मार्च२१
भ १८।२८व्यापूषा१भौम:१३।०३ घनि४प्र.ज्ञ:४७।२६मर २
पूभां १ रवि: ५०।५४ [शनि: २९।१५
शता २ शुक्र: २४।४२ वृषेन्दु: १५।५४
म ३३।२५ उ
भ ०५।०५ य: मिथुनेन्दु: ४२।३२ होलाष्टकम् ८
पूभा२रवि:१०।३१पूषा२भौम:८।१९पूर्वोदयज्ञ: २८।२१शतां३
उफा ४ राहु: उभा २ केतु: ०९।३१ [शुक्र:०४।२४
म०।४२उ३९।३०याशता४शुक्र:४२।१२कर्केन्दु:३।४०आम११
पूभा३रवि:२२।२४भर३गुरु:१५।५५[*४०सा. १२होलिकादहन
घनि४मार्गीन:१।१६पूर्वास्तशुक्र:६।४९* सुम्वत्सरवासिंहेन्दु:१८।
मर२१।२२उ१६।५व्यापूप३भौम:३।५८पूभा१शुक्र:२०।००भद्रा*
पूभा४समं.नेऽक:५२।५३गु४५पुष्यंपरदिने२यामयावकन्येन्दु:
[२८।२७ मत्यव्रतम् १५

१०	०८	१०	००	१०	००	०५	११
२२	२६	०४	१९	१२	१७	१०	१०
५२	२३	१८	२२	५४	०१	०४	०४
५५	५५	५६	०७	५५	२१	३२	३२
६०	४०	२४	१०	०५	०५	०३	०३
०६	१९	४५	४५	०७	०५	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	१०	००	१०	००	०५	११
२९	२१	०४	२०	२१	१७	०९	०९
५२	०७	१०	४०	४१	४३	४२	४२
५१	४०	०५	५४	२०	२५	१७	१७
५६	४०	०१	११	०५	०६	०३	०३
५२	२८	५१	३५	४१	०२	११	११

वा,८।३१।३३।२२गुरौदि१४।४३
मिश्र४८।४३ कु १५


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प	म	हू	सा	चै
२९	३१	१	शु	२१	३९	उ	१०	५७	ग	२२	५३	१५	२४	१४	२
२९	३८	२	श	१५	४८	ह	०७	००	वृ	१६	०२	१६	२५	१५	३
२९	४०	३	र	१०	०४	चि	०३	०६	ध्रु	०८	४१	१७	२६	१६	४
२९	४५	४	चं	०४	०४	वि	५४	५३	व्या	००	५१	१८	२७	१७	५
२९	४५	५	चं	५८	१६	००	००	००	००	अ	वम	००	००	००	००
२९	५०	६	मं	५२	४४	अनु	५१	१३	व	४५	५०	१९	२८	१८	६
२९	५५	७	बु	४०	४५	ज्ये	४८	०३	सि	३८	५१	२०	२९	१९	७
३०	००	८	बृ	४१	३३	मू	४५	४१	व्या	३२	२७	२१	३०	२०	८
३०	०५	९	शु	४०	११	पू	४४	०८	व	२६	४४	२२	१	२१	९
३०	१०	१०	श	३९	५२	उ	४२	२७	प	२१	५१	२३	०२	२२	१०
३०	१५	११	र	३६	४०	श्र	४४	१७	शि	१७	५१	२४	०३	२३	११
३०	२०	१२	चं	३६	५०	ध	४६	१५	सि	१४	४६	२५	४	२४	१२
३०	२५	१३	मं	३८	२८	श	४६	२७	सा	१२	४८	२६	५	२५	१३
३०	३०	१४	बु	४१	०८	पू	५३	४६	शु	११	४६	२७	६	२६	१४
३०	३५	३०	बृ	४४	४६	उ	५६	१२	शु	११	४१	२८	७	२७	१५

स्वा ५८।५६ ६५३।१२ चैत्र वदि: सं० १९९७

होला १ आम्रकुसुम प्राशनम्
म ४३।१३ पूभा २ शुक्र: ४२।१४ तुलेन्दु: ३५।१२
म १०।०४ या गणेश ४ [वृश्चिकेन्दु:४०।५३
उभा १ रवि: १२।४३पूषा४भौम:००।१०पूम ३शुक्र:४२।१४

म ५२।४४ उ शतां १ ज्ञ: २७।११
म २० १४ या धनुर्वीदु: ४८।२ तिल टो ७
उभ २ रवि: ३२।१९ पूभा ४ मीनेशुक्र; २२५७
वा.मा. हमल ४।३९उषा१ भौम: ५६।२२ शतां२ज्ञ:५७।२५
म ६१।०२ उ ३७।५३ या [मकरेन्दु: ५९।००
उषा २रवि: ५३।२८ उभां १ शुक्र:०४।०८ पापमोचनी११
शतां ३ ज्ञ: ४८।३४ कुम्भेन्दु: १५।१५
म ३८।२८ उ उभा २ शुक्र: ४४।१९
म६।४८यायाउप।२मकरभौम:५०।०३मर४गुरु:५४।२७मीनेंदु:*
उभा४रवि:१६।२२शता४ज्ञ:३९।१९* ३७।४४चैत्र१४मेला
[*गोदा (कुरुक्षेत्र)

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०८	१०	००	११	००	०५	११
०६	२५	०८	२२	००	१८	०९	०९
५१	५२	५१	०२	२६	३१	२०	२०
०३	०४	००	५४	२२	०५	०२	०२
५९	४०	५७	१२	०४	०६	०३	०३
३४	१८	०२	२३	३३	०२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०९	१०	००	११	००	०५	११
१३	००	१७	२३	०९	१९	०८	०८
४७	३७	००	३०	१०	१९	५७	५७
२३	०६	२३	३८	१४	०५	४७	४७
५९	३९	८२	१२	०५	०६	०३	०३
२१	५४	२७	२३	०७	०२	११	११

वा,८।३१।३३।२६गुरौदि१५।१
मिश्र४५। १७कु ३०

पहिलेगर्भकेलियेजन्ममासादिकानिषेध:—
(नारद:) न जन्म मासे जन्मर्क्षे जन्म दिवसेऽपिवा। आद्य गर्भ सुतस्याथ दुहितुर्वाकरग्रह:।
(वशिष्ठ)(जन्ममोदने) जातदिनंदूषयते (वशिष्ठ:) पचैव गर्भ दिन तथापि:॥ तज्जन्मपक्ष किलभागुरिश्च वते विवाहे त्वनेकशः च॥

ज्येष्ठमास का विचार:—
(गर्ग:) द्वौज्येष्ठौ मध्यमौ प्रोक्तावेकोऽदेवः शुभावहः। ज्येष्ठ त्रयंनकुर्वत विवाहे सर्व सम्मतम्॥
गर्ग:) ज्येष्ठ या कन्याकायाश्च ज्येष्ठपुत्रस्य वैमिथः। विवाहो नैव कर्तव्यो यदिस्यात्रिधनतयोः।

विशेष विषयों पर विचार:—
(नारद:) पुत्रोद्वाहात्परं पुत्री विवाहो न ऋतु त्रये। [illegible] [illegible] हान्मगले नाप्यमगलम्॥
(नारद:) नचैक जन्मनो: पुंसोरेक जन्मे तुकन्यके। न कदाचिदुद्वाहो नैकदा मुंडन द्वयम॥
(वशिष्ठ:) विवाहस्त्वेक जन्यानां षण्मासाभ्यंतरे यदि। असशयत्रिभिर्वर्षैस्तत्र काविधवा भवेत॥

विवाह में द्वादश चन्द्रमा का विचार:—
(काशीनाथ:) आधाने सप्रदाने च विवाहे राज विग्रहे। पाणि ग्रहे च यात्रायां चन्द्रोद्वादशग:शुभ:।

जन्मराशि में करने योग्य कर्म:—
कुर्यात्षोडश कर्माणि जन्मराशौ बलान्विते। अन्यानि शुभ कर्माणि नामराशौ बलान्विते। विवाहे सर्व मांगल्ये यात्रादौ ग्रह गोचरे। जन्मराशे: प्रधानत्वं नामराशि न चिंतयेत्।

ज्योतिषरत्नाकर:—इस में राशीशील ग्रहशील, इष्टसंशोधन, प्रसूति, [illegible] इन पांच तत्त्वों को दर्शाया

हमारे कार्यालय की पुस्तकें

गया है। इस पुस्तक के होते हुए आप को कहां पांच तत्त्वों केलिये अन्यपुस्तक को देखने की आवश्यकता नहीं। बलाबल निकालना, भाव स्पष्ट इत्यादि प्रत्येक विषय पर उदाहरण वा सारणीयां दी गई हैं फलादेश कहने से पहिले इस पुस्तक का देखना अति लाभदायक है। मूल्य केवल ४।=) डाक खर्च इलहदा।

ज्योतिष की प्रथम पुस्तक:—ज्योतिष सीखने वाले विद्यार्थियों के लिये अति लाभदायक है, टेवा वर्षफल बनाने का प्रकार भी समझाया गया है। ज्योतिष सीखने के लिए ऐसी सरल पुस्तक नहीं बनी मूल्य केवल ॥।) आने डाक खर्च अतिरिक्त।

स्त्री भाव प्रकाश भा. टी.:—सप्तम भाव संबंधी फलादेश कहने के लिये यह पुस्तक अति लाभदायक है। इस में स्त्रियां कितनी होंगी, कब विवाह होगा, किस दिशा में होगा इत्यादि सब योग दिये हुए हैं। एक ग्रह से पांच ग्रह फल भी दिया हुआ है अर्थात् इस भाव के फलादेश कहने में कोई कमी शेष नहीं रही इस लिये इसे मंगवा कर लाभ उठावें मूल्य केवल १।)

संतान भाव प्रकाश भा. टी.:—इस पुस्तक में पंचम भाव सम्बन्धी फलादेश है। कितनी होगी, कब

पंचक दोष:—धनिष्ठान्तरदलदि पंचक याम्यदिगमन गेह गोपनं। प्रेतदाहं तृणकाष्ठ संग्रहंशय्य का वितनं विवर्जयेत्।

होलाष्टकम:— शुक्लाष्टमी समारभ्य फाल्गुनस्य दिनाष्टकम्। पूर्णिमा वधिकंत्याज्य होलाष्टक मिदंशुभे॥ विपाशेरावती तीरे शतुद्र्याश्चत्रिपुष्करे। विवाहादि शुभेनेष्ट होलिका प्राग्दिनाष्टकम्॥

होगी, लड़का होगा या लड़की इत्यादि समय तक निकालने के लिये यह पुस्तक अति उत्तम है। इस पुस्तक में पंचम भाव सम्बन्धी फलादेश में कोई त्रुटी नहीं छोड़ी अत: मंगवा कर लाभ उठावें। मूल्य केवल १।)

विवाह पद्धति भा. टी.:—इस पद्धति को हाथ में लेकर हर ब्राह्मण मात्र इस कर्म को बड़ी सुलभता से करवा सकता है क्रम बड़ा सरल है और भाषा में हर स्थान पर समझाया गया है। पुष्पांजली, सप्तपदियां भी दी गई हैं अन्त में सब सेहरे भी दिये हुए हैं। और गूढ़ विषयों पर शंका समाधान के लिये टिप्पणियां भी प्रमाण सहित दी गई हैं। पुस्तक में कोई त्रुटी कहीं छोड़ी विद्वान से लेकर आम ब्राह्मण मात्र भी इस से लाभ उठा सकते हैं। पहिला संस्करण समाप्त हो चुका है दूसरा संस्करण सफेद कागज़ पर छप कर तैयार है मूल्य केवल १॥।)।

जन्म दिन पूजा पद्धति विधि सहित:—इस कर्म को करने में सरलता के लिये विधि को भली भांति दर्शाया गया है मूल्य केवल =)आने।

कार्तिकस्त्री प्रसूताशांति:—इसकर्म को करवाने की सरलरीति तथा विधि सहित सफेद कागज़ पर छप कर तैयार है मूल्य ।)आने

वर्षफलचन्द्रिका:—वर्ष फल बनाने तथा सहम षटवर्ग भाव फल, ग्रहफल, दशाफल, भोग, मुन्था फल इत्यादि सब विषय इसमें दिए गए हैं। इस पुस्तक के पास होते हुऐ अन्य पुस्तकों को देखने की आवश्यकता नहीं मूल्य २) रु०

पं० शिवरामदत्त ज्यो० एण्ड सन्ज़
पंचांग दिवाकर कार्यालय नेह माई हीरां जालन्धर शहर

शाक १८६३ ॥ वर्षफल सम्वत १९९८ विक्रमी ॥ सन् ईस्वी १९४१


श्री विक्रमादित्य के राज्य काल से १९९८ वर्ष व्यतीत हुए हैं श्रीशालिवाहन के शकारम्भ काल से १८६३ वर्ष हो चुके हैं सन् हिजरी १३६० और सन् ईस्वी काल से १९४१ वर्ष हो चुके हैं इसवर्ष के स्वामी शुक्र का फल:—इस वर्ष में वर्ष के स्वामी शुक्र का फल नदियां तालाव, और कूएं जल से परि पूर्ण रहेंगे वृक्षों को फल बहुत लगेंगे, गौएं दूध बहुत देंगी; और खेतियों में अनाज बहुत पैदा होगा वर्ष के मंत्री 'सूर्य' का फल:—सूर्य मंत्री हो तो—पृथ्वी पर तपश (गरमी) अधिक पड़ती है—खेतियों में अमृत वरसने पर भी खेतियें थोड़ी हों प्रजा में रोग की वृद्धिहो-राजाओं में परस्पर युद्ध बना रहे-वर्षा पर्या न हो और अन्न का भाव महंगा रहे। खेतियों के स्वामी:बुध का फल—पृथ्वी जल से परिपूर्ण होजाय, मनुष्यों को किसी प्रकार का भय न हो और सुख पूर्वक रहें, वनों में फल अधिक और खेतियें बहुतहों; मेघों के स्वामी 'शनि' का फल:—कहीं पर भी वर्षा न होने पावे, राजाओं के खजानों में कमी होजावे,कई जगहाओं पर अत्यंतशीत का प्रवेश हो जाए, खेतियोंमें अनाज कीकमी हो,और प्रजा मेंअधिक भय उत्पन्न होजाय,४(सेना केस्वामी 'शनि फल: —सिंध देश में अधर्म बहुत बढ़ जायगा, लोग पाप कर्मों में अधिक प्रवृत्त रहेंगे; राजा और सेना भी पाप में रतहेंगी, और वैर भाव परस्पर अधिक हो जाता है ५ रसों के स्वामी 'शुक्र' का फल :—गौओं की वृद्धि हो —जल अधिक बरसे —लवण-इक्षु (गन्न) वगैरा रसिक पदार्थ घृत, कांस, वस्तुऔर अलसी इक की वृद्धि होगी, ६ धान्य के स्वामी 'चन्द्रमा' का फल:—सब राजा लोग आनंद से दीखने में आवें, खजाने में वृद्धि करें, गौएं बहुत दूध देने वाली हों—और सुभिक्ष रहें ७, (नीरस पदार्थों के स्वामी "मंगल" का फल —मूंग, लालरंग के वस्त्र, महुआ मजीठ वगैरा लालरंग के पदार्थ और तांबा यह सब वृद्धि को प्राप्त होंगे, ८ (फलों के स्वामी'शनि' का फल:—फलवाले वृक्षों के फलों का नाश, फूलों का नाश शीत से अधिक भय रहेगा चोर डाकुओं का भय अधिक रहेगा,और प्रजा में परस्पर वैरभाव बढ़ेगा, ९ धन के स्वामीमंगल का फल :—राजा लोग प्रजा के कष्ट कारक होंगे—तांबा की वृद्धि होगी —कुछ महीनों के बाद द्विगुना लाभ हो और तुष (तोह) वाले धान्यों का नाश हो, १० अर्घ के स्वामी 'शनिका फल :—काले रंग के पदार्थ कृष्ण धान्य-सुकधान्य कृष्ण भूमि इन सब की वृद्धि होगी और शेष धान्य मंहगे रहेंगे, ११ (दुर्ग के स्वामी) शनि का फल :—पृथ्वी भर में राजाओं में परस्पर क्षोभ रहे, प्रजा में भी परस्पर विरोधरहे, अनेक जनों जनों से विरोध करते रहें और खेतियों के नाश को करता है, १२॥ प्रभवादि६० सम्वत्सरों के मध्य में विष्णु विंशती में विजय नाम करके २७वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है इसी प्रकार आने वाले जयः नाम सम्वत्सर के मेषादि में शुभ मासादि ११२।२।११।२८ मोग्यमासादि १०।६।४८।५७।३६ ऐसे सं०१९९७ फाल्गुण कृष्णा सप्तमी भौमवार फाल्गुण प्र. ७ सूर्योदय से ४५ घड़ी ४७ पल वृश्चिक लग्न में जयः नामका २८वां सम्वत्सर प्रवेश हुआ उसका फल:—पर्वतों बागों बगीचों में फूल फल अधिक होंगे और राजा लोग जय को प्राप्त होंगे-रोहिणीका निवास संधि में पड़ा है खण्ड वृष्टि वर्षका निवास बनियें के घर में है।

इन १२ अधिकारों में से ७ अधिकार पाप ग्रहों को प्राप्त हुए हैं, शेष ४ अधिकार शुभ ग्रहों को प्राप्त है, ८ अधिकारों में से ५ शनि को प्राप्त है और २ मंगल को तथा एक सूर्य को प्राप्त है शुभ ग्रहों के अधिकारों में से २ शुक्र को १ चंद्रमा को और १ बुध को प्राप्त है।


॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राशयः	मे.	वृ.	मि.	क.	सि.	क.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.
लाभ	११	५	११	५	८	११	५	११	८	२	२	८
व्यय	५	१४	११	८	५	११	१४	५	११	१४	१४	११
पू. धा.	१	५	९	२	६	१०	३	७	४	८	११	१२
स्त्री धा.	१	८	७	९	४	३	६	२	१०	११	५	१२

॥ वर्ष लग्नम् ॥



॥ मेष प्रवेश लग्नम् ॥



[illegible]	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	ल	इ	मा	ते
[illegible]	३६	०१	शु	४६	३६	रे	६०	००	ब्र	१२	२२	२६	८	२८	१६
[illegible]	४४	०२	श	५४	४५	रे	०५	१८	ऐं	१३	२२	३०	६	२६	१७
[illegible]	४८	०३	र	६०	००	अ	११	५१	वै	१५	०१	१	१०	३०	१८
[illegible]	५३	०३	चं	००	०५	भ	१८	२४	वि	१६	२०	२	११	३१	१९
[illegible]	[illegible]	०४	मं	०५	०५	कृ	२४	२६	प्री	१७	२८	३	१२	१	२०
[illegible]	०२	०५	बु	०६	२०	रो	२६	५०	आ	१८	११	४	१३	०२	२१
[illegible]	०६	०६	बृ	१२	३१	मृ	२४	०६	सौ	१९	४८	५	१४	०३	२२
[illegible]	१०	०७	शु	१४	३६	आ	३७	१६	शो	२६	५४	६	१५	०४	२३
[illegible]	१२	०८	श	१५	२४	पु	३६	०६	अति	१४	४१	७	१६	०५	२४
[illegible]	१६	०९	र	१४	५१	पु	३६	४६	सु	१५	३१	८	१७	०६	२५
[illegible]	१४	१०	चं	१३	०८	श्ले	३६	१५	धृ	०७	२१	९	१८	०७	२६
[illegible]	१८	११	मं	१०	१५	म	३७	३६	शू	०२	१०	१०	१९	०८	२७
[illegible]	३३	१२	बु	०६	२३	पू	३५	२३	गं	४६	५३	११	२०	०९	२८
[illegible]	२८	१३	बृ	०१	४५	उ	३२	०२	वृ	४२	४७	१२	२१	१०	२९
[illegible]	००	१४	बृ	५६	२५	००	अवम		००	००	००	००	००	००	००
[illegible]	४२	१५	गु	५०	४५	ह	२८	२१	व्या	३५	१७	१३	२२	११	३०

[illegible]	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ	प.	खर्जूर	इ	अ	वै.
[illegible]	८८	०१	[illegible]	४४	४५	चि	२४	२०	ह	२७	३२	१४	२२	१२	३१
[illegible]	५३	०२	र	३८	४०	स्वा	२०	१२	व	१६	४५	१५	२४	१३	०१
[illegible]	५८	०३	चं	३२	४३	वि	१६	०७	सि	१२	०७	१६	२५	१४	०२
[illegible]	०३	०४	मं	२७	११	अनु	११	२१	व्या	०४	४३	१७	२६	१५	०३
[illegible]	०८	०५	बु	२२	०८	ज्ये	०६	०५	ह	५१	१३	१८	२७	१६	०४
[illegible]	१३	०६	बृ	१९	५२	मू	०६	२०	शि	४५	२२	१९	२८	१७	०५
[illegible]	१८	०७	शु	१४	२७	पू	०४	४५	सि	४०	२०	२०	२९	१८	०६
[illegible]	२३	०८	श	११	०७	उ	०२	३६	सा	३६	०९	२१	३०	१९	०७
[illegible]	२७	०९	र	१०	५८	श्र	०४	२५	शु	३२	५६	२२	३१	२०	०८
[illegible]	३०	१०	चं	११	०४	ध	०६	०५	शु	३०	४७	२३	१	२१	०९
[illegible]	३४	११	मं	१२	३१	श	०६	००	ब्र	२९	३६	२४	२	२२	१०
[illegible]	३८	१२	बु	१५	०८	पू	१३	०४	ऐं	२६	२१	२५	३	२३	११
[illegible]	४२	१३	बृ	१८	५३	उ	१८	१८	वै	२६	५७	२६	४	२४	१२
[illegible]	४६	१४	शु	२२	३६	रे	२४	१६	वि	२१	०६	२७	५	२५	१३
[illegible]	५०	३०	श	२८	३४	अ	३०	४४	प्री	३०	३६	२८	६	२६	१४

गं ५६।२६ **चैत्र शुदिः सं० १९९८**

उभा २शुक्र: २४।३० नवरात्रारम्भः १निंब रत्नप्राशनमवत्सराधि*
पूभा१ ज्ञ:५५।४४ मेषेन्दु: ०५।१८ चन्द्रदर्शनम् २
रेव १ रवि: ३८।०१ गुणगौरी व्रतम् ३ मत्स्यजयंति ३ [५५
भ२२।२०३ उभा३भौम:४५।५०उभा४शुक्र:५।१५वृषेन्दु: ३४।
भ०५।०५यापूभा२ज्ञ: १४।२२अप्रेल ३० पानां फलश्रवणम् १
रव१ शुक्र: ४६।००भ ३शनि: २०।१३ सरस्वती ५कल्यादिः
रेव २रवि: ०२।५५ पुना२ज्ञ:२०।४३मिथुनेन्दु:०१।५८स्कद६
भ १४।३६ उ ४५।०१ या[कर्केन्दु; २३।४१ भवान्युत्पत्तिः ८
उभा ४भौम: ४१।२७ पूभा४मीनेज्ञ:०३।०७रेव२शुक्र: ३६।४५
रेव ३रवि: २५।१० राम९ अशोक कालिकाप्राशनम् दुर्गा ८
भ ४१।४१ उ उभा १ ज्ञ: २५।३५ सिंहेन्दु: ३६।१५
भ १०।१५ या रेव ३ शुक्र: ०७।३० कामदा ११ दोलोत्सवः
रेव४रवि:४६।१७उभा२ज्ञ:२२।३३कन्येन्दु:४६।२५दमनोत्सवः
भ५६।२५उअश्व१भौम:३६।०६पूर्वाह्नतज्ञ: ३३।१२ रेव४ शुक्र:
तुलेन्दु:५६।२०सत्यव्रतम्१५ [४८।३६हनुमजयंति१४
भर३।३५ या उभा ३ ज्ञ: १६।१५ कृतिका१गुरु: १०।३०*

न ५७।४१ **वैशाख वदिः सं० १९९८**

वैशाखस्नानारम्भः ज्ञ: ०६।२२ अश्वि १ मेषे शुक्र: ३०।०८
अश्वे१तमेषेऽर्क:१४.१५मु१५ पुण्यं याव.तुउभा ४ज्ञ:
भ ५१।४१उ ३२।४२ या वृश्चिकेन्दु: ०२।०८ गणेश ४
अश्व २ भौम: ३२।५६ रेव १ ग्र: २६।०१
अश्वे२रवि:२७।५१रेव२ज्ञ:५०।२७ अश्वि२शुक्र:११ धनुर्षीन्दु:
भ १७।५१ उ ४६।०६ या [०६।०५
रेव ३ ज्ञ: ३८।२४ अश्वि २ शुक्र: ५३।०७मकरेन्दु: १६।२३


भ ४१।०१तुलामासौ२४२।२२अश्वे३रवि:०२।४० अश्व ३ +
भ१।१०४याअश्वि३:४शुक्र:२४।३६
अवि१मेषेज्ञ:१३।०[illegible] वि.४५।५८ मीनेन्दु: ५७।०३
अश्व ४ रवि:२८।११ अश्व २ ज्ञ: ५६।३४ [वरूथि११
भ १८।५३ उ ५१।११ यावत् भर १ शुक्र: २६।०५
अश्व४भौम:२८।४०अवि.२ज्ञ:४८।५६कृति २ वृषेगुरु: २६।३१
भर २ रवि: ४४।३२ भर२ शुक्र:५०।३४ [मेषेन्दु: २४।१६

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०६	११	००	११	००	०५	११
२२	०६	००	२५	२०	२०	०८	०८
४०	४२	३६	२८	२३	२३	२६	२६
०६	४१	४८	१४	२८	५८	०२	०२
१६	३६	६७	१३	७४	०७	०३	०३
००	५६	५६	२२	३३	००	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०६	११	००	११	००	०५	११
२८	१०	१०	२६	२७	२१	०८	०८
३३	४६	५१	४७	५१	०८	०६	०६
३१	२५	४१	५५	.८	५०	५८	५८
५८	३६	४०	१३	७४	०७	०३	०३
४६	५६	५३	२२	३३	००	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०६	११	००	००	००	०५	११
०६	१६	२५	२८	०७	२२	०७	०७
२२	११	२४	३८	४६	१०	४४	४४
३८	०२	४०	२६	२४	०५	३२	३२
५८	३६	[illegible]	१३	७४	०७	०३	०३
२६	५६	[illegible]	२७	३३	५५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०६	००	०१	००	००	०५	११
१३	२०	०८	००	१६	२३	०७	०७
२१	५३	३४	१७	२६	०७	२२	२२
१३	२१	१५	१६	४३	४०	१७	१७
५८	४०	[illegible]	१३	७४	०७	०३	०३
१४	००	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]



वा. ८।३१।३३।५१ शुक्रादि १८।५१
मिश्र ४४।५१ कु १५

वा, ८।३१।३४।०६ शनौदि १६।२५
मिश्र ४६।२५ कु ३०

२१।२६।५१।२।५६।२० वैशाख शुदि: सम्वत् १९९८

आद्र ४ क: ३।२६ इन्द्रेन्दुः ३५।५४
चन्द्रदर्शन मृ २
म १ग. १३।५०भा४ शनि:२६।०८प्रातः२ग्रहणामयति २
मा१४ १६३४५ ५०वायदि१ भौ:२७४५ मिथुनेन्दु:२१.२३
भा २ ज्ञ: ०३ १५ मई १२
मा ३ ज्ञ: ४८ ४० कर्कन्दः ४३।४५
म ८७५७ ३ [illegible] शनिः ७
म १७०२ या भा ४ ज्ञ: ३४।०५ [illegible] ५६।५२
पूर्ण २ भौम: २७।५१ कृति १ शुक्र: ०३ ०५
कृति १ ज्ञ: २२ १८ पश्चिमास्त गुरु: ३५।०१
म०६।५४उ३४।२६४ कृतरवृष्टेशुक्र:४५।२६१कन्येन्दु:१०।२७
[माहिनी ११
कृ। २ कृतेज: १० ३२
कृत ३ गुरु: ३६।०० तुलेन्दु:१७।२४ नृसिंह १४
.१२।५८-४४ १४या कृत१ पि:४२।२८ पानि कुम्भेभौम:
वृश्चिकेन्दु:२३।२२१२८ ०६ उफा३।वहृ: ३मा१ केतु०५।८ मत्य
[व्रतम

गु५७।२६ ज्येष्ठ वदि: स० १९९८

य व्यामस्तमगलत: १०।१६
[धनुषीन्दु:३०।०४
म ६ ५८ ३५ ४।२५५ प श्चमोदयंज्ञ:४४।१६शा१६१ज्ञ:३५।४६
कृ। २मवृ१ड क१०।५०मृ३०पुनर्व२०।५० व बतगोरा४
घ न भौम:२६।४६रांदि१शुक्र:०२।४५मकरेन्दु:४०।०६
म ४४।०६३
म १३ २८ य कुम्भेन्दु: ५५।२१
गो २ शुक्र: ३५।०५
शनि ४ ज्ञ: ११ ०४ ५५।२४मीनेन्दु: १३ २६]
म१५।२५उ४६।४०प्रा शतां१ भौम:२१ ३२ पश्चिमोदय शुक्र:
तम जा४८।२६मृगे१ज:१३।२८।१२१ भद्रकाली ११
कृतिशनि:५४ १२ मेषेन्दु: ४३।१२
म ४६।४४ उ कृत्तिका ४ गुरु: ४०।२०
म ३२।२१ या मांदि १ २ व: ३६।४२
शतां भौम: ४०।५५ मृगे इमिथुनेन्दु १।१० वृषेन्दु: १२।४८
मृगे १ शुक्र: ४३।२४ न व्रती ३१ वट सावित्रीव्रतम

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०६	००	०१	[illegible]	००	०५	०१
२०	२३	२३	०२	००	२४	०६	०६
[illegible]	[illegible]	४	०६	२६	१२	[illegible]	[illegible]
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	४८	२६	५१	[illegible]
०७	[illegible]	[illegible]	२४	०७	०७	३	३
२६	[illegible]	२४	१६	१८	५५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	१०	[illegible]	१	[illegible]	००	५	११
२७	००	६	३	४	२५	६	६
४१	५१	२६	५०	५७	१०	१४	३४
०५	२७	२२	२६	१७	११	२६	२६
५७	३६	७	२४	०२	७	३	२
४४	०६	२५	१६	३६	२५	११	११

वा,८।२१।३४।२१रवौ दि१६।५४
मिश्र४६।५४ कु १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	१०	१	१	०१	००	०५	११
०४	५	२८	५	१३	२६	०६	०.
२४	२५	५८	२०	४	७	१२	१२
४२	५३	१४	१२	४६	१६	२०	२०
५७	२८	०	२४	०२	०७	३	३
३	४७	११	१६	२६	५७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	१०	०२	०१	०१	००	०५	११
१	१.	११	०७	२३	२७	०५	०५
०४	२५	२८	२४	२४	१२	४६	४६
१२	२.	४५	२७	१८	४०	५५	५५
५१	२७	८५	१४	७३	०७	२	३
२०	४३	१२	१६	२४	५७	११	११

वा,८।२१।३४।३६चंद्रे दि१७।१७
मिश्र४७।१७ कु ३०

दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	सू.तु.	जो	मई	ज्ये
२४	३६	०१	मं	१३	४६	रो	०८	१८	धृ	५७	५५	२६	०६	२७	१४
२४	२८	०२	बु	१६	५४	मृ	१३	०५	शू	५७	२०	०१	०७	२८	१५
२४	२९	०३	बृ	१८	५३	आ	१६	४५	गं	५५	५०	०२	०८	२९	१६
२४	४१	०४	शु	१९	३३	पु	१९	१२	वृ	५३	१८	०३	०९	३०	१७
२४	४२	०५	श	१८	५५	पु	२०	२०	ध्रु	४९	४७	०४	१०	३१	१८
२४	४४	०६	र	१७	०५	श्ले	२०	१७	व्या	४५	१७	०५	११	०१	१९
२४	४६	०७	चं	१४	०६	म	१९	०६	ह	३९	५८	०६	१२	०२	२०
२४	४७	०८	मं	१०	०८	पू	१७	०७	व	३२	५७	०७	१३	०३	२१
२४	४९	०९	बु	०५	२१	उ	१४	१२	सि	२७	१५	०८	१४	०४	२२
२४	४९	१०	बु	५९	४९	००	[illegible]	[illegible]	००	००	००	००	००	००	००
२४	५१	११	बृ	५४	०५	ह	१०	४१	[illegible]	२०	०४	०६	१५	०५	२३
२४	५२	१२	शु	४७	०८	चि	०६	४७	[illegible]	१२	३७	१०	१६	०६	२४
२४	५४	१३	श	४१	४३	स्वा	०२	३६	प	०४	५८	११	१७	०७	२५
२४	५६	१४	र	३५	४५	अनु	५४	२९	शि	४९	५४	१२	१८	०८	२६
२४	५७	१५	च	३०	००	ज्ये	५०	५८	सा	४२	४५	१३	१९	०९	२७

मिश्र ८ २७।४९।५७।२ ज्येष्ठ शुदि: सम्वत् १९९८

मिथुनेन्दु: ४०।५६ चन्द्रदर्शनम् २
पूर्वोदयं शनि: ४२।५१ रम्भा व्रतम् ३
म ४६। २ उ मृगे २ शुक: २७।१४ हरियाली ३
म १९ ३३ या आर्द्रा १ ज: ३०।१३ कर्केन्दु: ०३ ३५ मेला जोहड़
रोहि ३ रवि: ३५।१४
मृगे ३ मिथुने शुक्र १०.४४ सिंहेन्दु: २०।१७ अन्न ३०
म १४।०६ उ ४३।०७ या आर्द्रा २ ज: १२ ५४
मृगे ४ शुक: ५४।१४ कन्येन्दु: ३१।२३
रोहि ४ र: ०५।०१ गङ्गाजन्म १० दशहरा १०
[निर्जला ११ स्न. दानम्
म २७।०० २५४।०५ या आर्द्रा ३ भौम: २१ ४६ तुलेन्दु: ३८।४४
पूर्वोदयं गुरु ५८।३० रोहि: १ गुरु: ४१।१४ आर्द्रा १ शुक: ३८।०४
मृगे १ नि: ३६।२१ वृश्चिकेन्दु: ४४।३० [वैश्यावानाम् ११ व्रतम्
म ३५।४५ उ
म ०३।५२ या धनुषीन्दु: ५०।५८ सत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	१०	०२	०१	०२	००	०५	११
१४	०५	११	०६	०३	२८	०५	०५
४०	४१	४४	१८	११	४०	२२	२१
०६	३३	११	१२	३६	०५	२६	२६
५७	२७	११	१४	०३	०७	०२	०३
०९	१	२	६	२४	५७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	१०	०२	०१	०२	००	०५	११
०५	१९	१६	१०	१०	२९	०५	०५
२४	०३	२९	४४	३१	०४	०२	०२
५०	२२	३०	५०	२०	१०	२४	२४
५७	३७	३२	१४	७३	०६	०३	०३
०२	०४	३६	१६	२४	५८	११	११


वा, ८।११।३४।५० चंद्रे दि २७।२८
मिश्र ४७।२८ कुं १५

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	सू.तु	जो	जू	ज्ये
२४	५९	०१	म	२४	४६	मू	४८	००	शु	२६	०२	१४	२०	१०	२८
२५	००	०२	बु	२०	२२	पू	४५	५५	शु	३०	०२	१५	२१	११	२९
२५	०२	०३	बृ	१६	४३	उ	४४	४१	ब्र	२४	४३	१६	२२	१२	३०
२५	०४	०४	शु	१४	२०	श्र	४४	३४	ऐं	२०	१४	१७	२३	१३	३१
२५	०५	०५	श	१२	४७	ध	४५	३६	व	१६	४०	१८	२४	१४	०१
२५	०७	०६	र	११	३६	श	४७	५८	वि	१४	१०	१९	२५	१५	०२
२५	०९	०७	च	१२	५०	पू	५१	३४	प्री	१२	४०	२०	२६	१६	०३
२५	१०	०८	म	१६	१३	उ	५६	१७	आ	१२	०५	२१	२७	१७	०४
२५	१२	०९	बु	१९	४५	रे	६०	००	सौ	१२	२७	२२	२८	१८	०५
२५	१३	१०	बृ	२४	०६	रे	०१	५५	शो	१३	२६	२३	२९	१९	०६
२५	१५	११	शु	२९	०१	अ	०८	१३	अ	२४	५५	२४	३०	२०	०७
२५	१७	१२	श	३४	०३	भ	२४	४८	सु	१६	३७	२५	३१	२१	०८
२५	१९	१३	र	३८	५३	कृ	२१	१२	धृ	१८	०८	२६	०१	२२	०९
२५	२१	१४	चं	४३	०१	रो	२७	०३	शू	१९	१३	२७	०२	२३	१०
२५	२२	३०		४६	०७	मृ	३२	०३	गं	१९	४१	२८	०३	२४	११

आषाढ वदि: सं० १९९८

पूभा १ भौम: ४६।४६ आर्द्रा ४ ज: ०६।५३
म ४८।३२ उ
म १६।४३ या मकरेन्दु: ००।३६ गणेश ४
आर्द्रा ४ वक्री ज: ५०।०६
मृगे ३ सौ मिथुने ऽर्क: ३७।०७ मु ३० पुण्यं मध्यान्होत्तरं, कुम्भेन्दु:
म १२।३६ उ ४३।१४ या [१५।०५
पूभा २ भौम: १६।२६ मीनेन्दु: ३५।४०
पश्चिमास्तंश: २७।१० आदितौ १ शुक: ३५।०८ कृत्तिकोदये शनि:
म ५१।५५ उ मृगे ४ रवि: ०६।५० [२१।३४
म २४।०६ या मेषेन्दु: ०१।५५
रोहि २ गुरु: ४८।१५ आदि २ शुक: १८।०६
आर्द्रा १ रवि: ३७।५५ पूभा ३ भौम: ५६।१३ वृषेन्दु: ३३।२४
म ३८ ५३ उ ना. मा सरता ११.५६
म १०।५७ या मिथुनेन्दु: ५६।३३
आर्द्रा २ प्र ज: १७।४०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	१०	०२	०१	०२	०१	०२	११
०३	२४	१७	१२	२०	००	०४	०४
००	१२	२३	३७	१५	०३	१६	१६
४७	०४	०४	०४	१८	०५	५८	५८
५६	३५	१६	१४	७२	०६	०३	०३
५६	२७	००	१६	२४	५८	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	१०	०२	०१	०२	०१	०५	११
०६	२८	१२	१४	२८	००	०४	०४
३६	१७	५६	१४	४५	५२	१४	१४
०५	०८	५५	५८	०६	४६	४२	४२
५६	३५	४०	१४	७३	०६	०३	०३
५२	००	२०	१२	२४	५८	११	११

वा, ८।४१।२५।०५ भौमे द १७।३६
मिश्र ४७।३६ कुं ३०

७४ ५६ ४८ व ५६ ०० आषाढ़ शुदि: सं० १९९८

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	ज	र	क्र	आ
२५	२०	१	बु	४८	२०	आ	३५	५५	वृ	१६	१४	२६	४	२५	१२
२५	०६	२	वृ	४८	४१	पु	२८	३७	ध्रु	१०	५७	३०	५	२६	१३
२५	०७	३	शु	४८	१६	पु	४०	०६	व्या	१५	३५	१	६	२७	१४
२५	०४	४	श	४६	२८	श्ले	४०	१३	ह	१२	१४	३	७	२८	१५
२५	०४	५	र	४३	३१	म	३६	१५	व	०८	५२	३	८	२९	१६
२५	०१	६	सो	३६	२४	पू	३७	२२	सि	०२	४२	४	०६	३०	१७
२५	००	७	मं	३४	४६	उ	२४	३०	व	५०	१०	५	१०	१	१८
२४	४६	८	बु	२६	१६	ह	२१	२४	प	४३	००	६	११	२	१९
२४	५०	९	बृ	२०	२२	चि	२०	१६	शि	३५	४३	७	१२	३	२०
२४	५६	१०	शु	१७	२४	स्वा	३३	१६	सि	२८	००	८	१३	४	२१
२४	५४	११	श	११	११	वि	१६	०२	सा	२१	२०	९	१४	५	२२
२४	५३	१२	र	०५	०५	अनु	१५	०१	शु	१३	००	१०	१५	६	२३
२४	५१	[illegible]	[illegible]	५६	१५	००	आद्र	[illegible]	००	००	००	००	००	००	००
२४	५०	१३	[illegible]	५४	०१	ज्ये	११	२१	शु	०५	४४	११	१६	७	२४
२४	४६	१५	म	४६	२६	मू	०८	१५	[illegible]	५०	५१	१२	१७	८	२५

आर्द्रा २ रवि: ०८।४६ आदि ४ वके शुक्र: ४४।१८
कर्कैन्दु: २२।४७ सीमन्त: चंद्रदर्शनम् २
पूभा ४ मीने भौम: ३६।०१
म १७।२२उ४६।२०यापुष्ये१शुक्र:३१।०२ सिहेन्दु: ४०।१२

आर्द्रा १ प्र. श: ०८ २५ कन्येन्दु: ५१ ४१
म ३८।४६ उ पुष्ये २ शुक्र: १७।५४ जौलाय २१
म ०२।०७ या आर्द्रा ४ रवि:११।०२ तुलेन्दु: ४६।१६
उभा १ भौम: ५१।०४ तुर्यादय श: ३७.२०
म ४४।२२ उ
म११।११याआर्द्रा१रवि:४२।४६रोहि२गुरु:२६।१८वृश्चिकेन्दु:
[०५।०६देवशयनी११चातुर्मास्य व्रतारम्भ:

म ५४।०१ उ आर्द्रा १ सार्गा श: १०।१६ धनुर्षन्दु:११।२१
म२१।४५य.व्यास पूजा १५ वायुपरीक्षा १५ सत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	०२	०१	०२	०१	०५	११
१७	०२	०७	१६	०८	०१	०२	०३
१३	४५	३४	०३	२६	४८	४६	४६
२४	०४	०४	५७	१८	४१	१७	१७
५६	३२	६४	१२	७२	०६	०३	०३
४६	०१	५५	२२	४५	५८	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	०२	०१	०३	०१	०५	११
२२	०५	०७	१७	१५	०२	०३	०३
५४	५४	१०	१८	४	२८	३०	३०
५६	१८	२६	४८	५५	४२	१३	१३
५६	३१	१७	१२	७२	०६	०३	०३
५२	३७	२७	२५	४५	०३	११	११


वा,८।३१।३५।१६भौमे दि१७।२४ मिश्र४७।२४ कुं १५

श्रावण वदि: सं० १९९८

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	[illegible]	[illegible]	औ	अ
२४	४८	१	बु	४५	४६	पू	०५	५६	वि	४०	२३	१३	२८	६	२६
२४	४६	२	बृ	४३	०५	उ	०४	२७	व	४१	४५	०४	११	१०	२७
२४	४०	३	शु	४१	३५	अ	०४	०३	ध्रु	३६	०१	१५	००	११	२८
२४	४१	४	श	४१	११	ध	०४	४६	व्या	१६	०८	१६	०१	१२	२९
२४	४१	५	र	४२	१४	श	०६	५२	ह	[illegible]	०८	१७	[illegible]	१३	२०
२४	३१	६	सो	४४	४१	पू	१०	११	[illegible]	[illegible]	०५	१८	[illegible]	१४	२१
२४	३८	७	मं	४८	०५	उ	१४	४०	[illegible]	[illegible]	०५	१६	२४	१५	२२
२४	३६	[illegible]	[illegible]	५२	२१	रे	२०	००	सु	०५	००	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]
२४	३५	९	बृ	५७	१४	अ	२६	१७	धृ	[illegible]	०५	[illegible]	[illegible]	१७	[illegible]
२४	३३	१०	शु	६०	००	भ	३२	४६	शू	३८	[illegible]	[illegible]	२७	१८	[illegible]
२४	३२	१०	श	०६	१६	कृ	३६	१३	गं	१६	४	[illegible]	२८	१९	[illegible]
[illegible]	३०	११	र	०७	०५	रो	४५	१२	वृ	४०	५४	[illegible]	[illegible]	२०	[illegible]
[illegible]	२८	१२	सो	११	१५	मृ	५०	२७	ध्रु	४१	३७	[illegible]	[illegible]	२१	[illegible]
[illegible]	२६	१३	मं	१४	२६	आ	५५	३१	व्या	४१	१५	२६	[illegible]	[illegible]	[illegible]
[illegible]	२४	१४	बु	१६	२२	पु	५७	३१	ह	३०	०८	२७	[illegible]	[illegible]	[illegible]
[illegible]	२१	३०	बृ	१७	२२	पु	५६	१४	व	[illegible]	५८	२८	[illegible]	१	२४

[illegible] ३१।११ क:२७।२०मकरेन्दु:२०।२६
उभा २ भौम: ०४।०६
म १२।२० उ ४१।३५ या कुम्भेन्दु: २४।२६
उफा २ राहु: पूभा ४ र: ००।१२ गणेश ४
मीनेन्दु: ५४।२१
मु४४।४१ उ आर्द्रा रश: १२।११
म १६।२२ या अश्लै ३ शुक्र: ०५।४२
आर्द्र४सवर्दे०ऽकी:१०।३८ा ३०पुष्पयुःसाम्य वालमेषेन्दु:२०।०७
उभा ३ भौम: ८६।५७ कृति ३ शनि: २४.४१
३ म २६।४६ उ वृषेन्दु: ४६।२५
४ म ०६.१६ या पुष्ये १ बुध: ४६।२८
५ रोहि ४ गुरु: ४६।२८ मघा १ सिंहेदु क:३४।४२कामदा ११
६ मिथुनेन्दु: १७।४६
७ म १४।२६ उ ४५ २६ या आर्द्रा १ श: ५४।०२
८ श्र मा अ द ३७.२४ कर्केन्दु: ४१.४६
९ उभा ४ भौम: ४४.४६ हरियाली ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	०२	०१	०३	०१	०५	११
००	०६	१२	१६	२५	०२	०२	०२
३०	५०	३२	०५	२२	१६	०४	०४
०५	२७	४०	०१	५७	१६	४७	४७
५६	२६	५६	१२	७२	०६	०३	०३
५६	२२	०२	०६	४५	०३	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	०२	०१	०४	०१	०५	११
०८	१२	२२	२०	०५	०४	०२	०२
०५	२०	१४	४३	०१	००	३६	३६
५४	३५	४८	४२	४२	००	२१	२१
५७	२७	८३	११	७२	०४	०३	०३
०२	०५	२६	३०	४२	०७	११	११

वा,८।२१।२५।२६गुरौदि१७।१५ मिश्र४७।१० कुं ३०


[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	ज	अ	जो	आ
३४	१८	२	३	१६	५४	[illegible]	५६	४४	सु	३४	४७	२६	०२	२५	१०
०४	१५	०२	२	१५	१३	म	५६	०१	ध्रु	३०	३४	०१	०३	२६	११
४	११	.	.	१२	२०	पू	५७	१५	व	२५	३१	०२	०४	२७	१२
२४	०८	०४	च	०८	०१	उ	५४	४३	व	१६	४२	०३	०५	२८	१३
४	०५	०५	क	०३	४४	ह	५१	२७	शि	१३	१३	०४	०६	२६	१४
४	०५	०६	म	५८	२८	००	अ	व	०.	००	००	००	००	००	००
४	०१	०७	बु	५२	२६	च	०७	४१	स	०६	१०	०५	०७	३०	१५
२२	५७	०८	बृ	४५	२८	स्वा	४०	३	शु	५१	१०	०६	०८	३१	१६
३२	५४	०६	शु	४०	१०	वि	२६	१६	शु	४३	२८	०७	०६	०१	१७
३२	५०	१०	श	३४	०६	अनु	२५	१५	ब्र	३५	५३	०८	१०	०२	१८
२	४६	११	र	२८	२२	ज्ये	२१	३०	ऐ	२८	३५	०६	११	०३	१६
३	४२	१२	च	२३	४	मू	२८	१२	[illegible]	२१	५१	१०	१२	०४	२०
२	३६	१३	म	१८	२८	पू	२५	४१	वि	१५	२२	११	१३	०५	२१
३३	०५	१४	बु	१२	०५	उ	२०	५८	प्री.	०६	४१	१२	१४	०६	२२
३२	३२	१५	बृ	११	५८	श्र	२३	१५	आ	०४	५१	१३	१५	०७	२३

सा ५८।४५ श्रावण शुदि: १० १९९८

सिहेन्दु: ५६।४४ चन्द्र दर्शनम् २
पुष्ये ३ रवि: ४७।०६ मघा २ शुक्र: ०२।२१
म ४०।२५ उ अदितौ ३ ज्ञ: ५७।४४ मधुस्रवा ३
म ०८।२१ या कन्येन्दु: ११।२८
नाग ५

म ५२।३६ अदितौ ४ कर्के ज्ञ: ०८।०२ तुलेन्दु: १६।३४
म १६।२३ या पुफा १ शुक्र: ०४।०६ मेला च्चितपुर्यां ८
पुष्ये १ ज्ञ: १४।२६ वृश्चिकेन्दु: २५।२३ अगस्त ३१
आश्ले १ रवि: ४७।०१ रेव १ भौम: १९।२४
म ०१।१६ उ २८।२३ या धनुर्धीन्दु: ३१।२० पवित्रा ११
पवित्रारोपणा १२
पुष्ये ३ ज्ञ: ०८।१७ मकरेन्दु: ४०।१५
म १४ ४५।३४।२२ या पू.फा. ज्ञ: ५७।०२ सत्यव्रतम् १२ रया
मृगे१गुरु:४६।५२कुम्भेन्दु:५३।२०अ्रूवितर्दशी१५रक्षाबंधन१५
[सामन्तक १२घ य

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	०२	०१	०४	१	५	११
१४	१६	००	२२	१२	०४	०२	०२
४५	०२	५०	०३	२८	०३	७	१
३०	०१	०१	०६	१८	२१	६	०६
५७	२५	६४	१०	[illegible]	०४	०२	०३
११	००	१५	२६	४२	२०	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	११	०२	०१	०४	००	०५	११
२१	१८	१४	२३	२१	०५	०१	०१
२६	१८	२८	२०	५३	००	५४	४४
१२	२६	४०	०४	०१	१८	५१	५१
५७	२२	५०	०६	७१	०२	०३	०३
२०	०१	२४	४४	४४	१३	११	११

वा,८।३१।५।४६गुरौ दि१६।४
मिश्र४६।४५ कु २५

द	मा.	ह	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रम	अ	अ.	आ
३२	१८	०१		[illegible]	[illegible]	घ	२२	४५	सौ.	००	५४	२४	२५	०२	२४
[illegible]	[illegible]	०२		१०	[illegible]	[illegible]	२५	२८	ग	५८	००	१५	१७	०६	२५
३२	२१	०३	र	११	०५	[illegible]	[illegible]	३२	सु	[illegible]	०४	१६	१८	१०	२६
३३	१७	०४	च	[illegible]	[illegible]	उ	२२	४०	धृ	५५		१७	१६	११	२७
	३	०५	म	१६	४२		२८	५४	शू	२२	४५	१८	२०	१२	२८
[illegible]	२०	६		[illegible]	०५	अ	४०	५०	ग	५७	००	१६	२१	१०	२६
[illegible]	[illegible]	७	बु	२५	[illegible]	म	३०	१०	वृ	५८	३८	२०	२२	१४	३०
[illegible]	००	८		०	५४	कृ	५६	५०	ध्रु	[illegible]	[illegible]	२१	१३	१५	३
३२	५६	०६	श	३५	४८	पु	५०	००	ध्रु	००	१४	२२	२४	१६	
३२	५६	१०	र	४	०२	[illegible]	०२	५६	व्य.	०१	२८	२३	२५	१	०२
[illegible]	५२	११	च	४३	२०	मू	०८	२२	ह	०१	१३	२४	१६	१८	२
३२	४-	१२	म	४२	३०	आ	१२	४०	व	०१	०६	२५	२०	२१	०४
२२	०६	१३	[illegible]	६	२०	[illegible]	१५	०१	[illegible]	०	०५	२६	२८	[illegible]	५
२२	४०	१४	बृ	४६	६	पू	१८	००	व	५५	५८	२७	२६	२१	०६
३२	[illegible]	[illegible]		४४	३	[illegible]	१८	४२	प	५	५६	२८	३०	२१	०७

शो ५७ ५५ व्य ५६।०२ भाद्रपद वदि: सम्वत् १९९८

आश्ले १ ज्ञ:५५।११ पूफा ४ शुक्र: ५६।२३
म ४०।३५ उ आश्ले २ रवि: ४५।५१
म ११।०५ या मीनेन्दु: १२।४७ कज्जली३ गणेश४बहुला४
उफा १ शुक्र: ४३।२७
आश्ले ३ ज्ञ: ४१।४६ मेषेन्दु:३७।५४चन्दन ६
म २०।५६उ ५२।२३ या आश्ले ४ रवि: १४।१६ हल ६
उफा २ कन्यायां शुक्र: ३०।५१ शीतला ७
वृषेन्दु: ०६।५७ नृसिंहपरिचयामतेन जन्म ८ व्रतम्
मघा १सिंहेऽर्कः:४३।२२मु४५पुण्य मध्यान्होत्तरं मघां१सिंहेज्ञ:
म०७।४५उ४०।०२ या मिथुनेन्दु:३५।३६ [२३।०५गुरा,६
मघा २ ज्ञ: १३।३१ अजा ११
गोवत्सा १२
म ४६।३० उ कर्केन्दु: ००।१२
म१६।२६ . मघा ४ ज्ञ: ५१।५७
हस्ते१शुक्र: ५४।२१ २सिंहेन्दु:१८।४३कुशोत्पाटनी३०भाद्री३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	०२	०१	०५	०१	०५	११
२१	२०	२८	२४	०१	०५	०१	०१
०५	१६	२६	२६	३०	२८	२६	२६
२१	४१	१	३५	५३	३२	२५	२५
५७	१०	३०	६	७१	०१	२	३
३१	२	३४	४४	०२	२६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०४	१	०५	०१	५	११
०५	२१	११	०५	०६	०५	०१	०१
४८	१०	३८	४३	५३	४५	०७	०७
५२	०१	०६	२४	०६	३६	२०	३०
५७	१४	००	०८	०२	०२	३	०३
४२	५२	५०	४६	०४	१६	११	११

वा,८।३१।३६।०४शुक्रे दि २६।१
मिश्र४६।१८ कु ३०

मा	ति.	वा.	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	र	अ	अ	मा
३३	०१	श	४१।४८	म	१८।१५	शि	४७।०१	२९	३१	२३	०८
२८	०२	र	३८।०५	पू	१६।४२	सि	४१।१६	३०	०१	२४	०९
२३	०३	चं	३३।२८	उ	१४।२३	सा	३४।५१	०१	०२	२५	१०
१९	०४	मं	२८।१६	ह	११।११	शु	२७।५२	०२	०३	२६	११
१४	०५	बु	२२।२८	चि	०७।२१	शु	२०।२९	०३	०४	२७	१२
०९	०६	बृ	१६।२४	स्व	०३।२७	ब्रु	१२।१३	०४	०५	२८	१३
०४	०७	शु	१०।१४	ऽनु	५५।०८	ऐं	०५।०७	०५	०६	२९	१४
००	०८	श	०४।००	ज्ये	५१।११	वि	५०।०२	०६	०७	३०	१५
००	०९	श	५८।०२	००	आवम	०	००।००	००	००	००	००
५५	१०	र	५३।०६	मू	४७।४६	प्री	४२।१३	०७	०८	३१	१६
५०	११	चं	४८।२६	पू	४५।००	आ	३६।५५	०८	०९	०१	१७
४६	१२	मं	४४।४४	उ	४३।०७	सौ	२०।३४	०९	१०	०२	१८
४१	१३	बु	४१।५६	श्र	४२।०८	शो	२५।२९	१०	११	०३	१९
३६	१४	बृ	४०।०४	ध	४२।१८	ऽग	२१।१५	११	१२	०४	२०
३२	१५	शु	४०।००	श	४३।४४	सु	१८।००	१२	१३	०५	२१


वि ५९।१२ वै ५७।२९ भाद्रपद शुदि सं० १९९८

ता. मा. सुबला ४९।५२ पूफा १ ज्ञ: ४२।२९
कन्येन्दु: ३१।०७ चन्द्रदर्शनम २
हरितालिका ३ पत्थर ४ चन्द्रदर्शन निषेध:
भ ००।५२ उ २८।१६ या तुलेन्दु: २९ २१
मघा ४ रवि: ०५।५९ रेव२ वक्री भौम: ०१।५० ऋषि ५
हस्ते ३ शुक्र: २६।१० वृश्चिकेन्दु: ४५।१९ सूर्य ६
भ १०।१४३३७।१७यामृगे२गुरु ४९।०सूतडा८ रक्ताभरण७
पूफा १ रवि: ३३।०२ धनेषेन्दु:५१।११ राधा ८ [दुर्गा ८

उफा १ ज्ञ: ०४।१९ हस्ते ४ शुक्र: २६।१०
भ २०।४७उ४८।२९याउफा२कन्यायांज्ञ: ५८।२१मकरेन्दु:
पूफ : वि: ५९।४८ वामन १२
उफा २ ज्ञ. ५३।४५ चित्रा १ शुक्र: ०५।३२
भ ४०।२४ उ कुम्भेन्दु: १२।१३ अनन्त १४
भ १०।१७ या चित्रा २ शुक्र: ४८।१५ पितृ पक्षारम्भ:१५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०४	०१	०५	०१	०५	११
१३	२१	२६	२६	१९	०५	००	००
३१	४३	०७	४७	२७	५८	४१	४१
४१	३६	३७	३४	०९	३९	४४	४४
५७	०९	[illegible]	०७	७२	०१	०३	०३
५९	५३	[illegible]	५५	०४	१९	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०५	०१	०५	०१	०५	११
१९	२१	०६	२७	२६	२६	००	००
२०	२६	३७	२८	३६	०३	२२	२२
००	०२	११	३७	१६	५०	४०	४०
५८	०६	[illegible]	०६	७१	००	०३	०३
१२	४०	[illegible] १५	०२	२८	२०	११	११



वा,८।३१।३६।१८शुक्रे दि१२।

मिश्र ४५।४६ कु० १५


मा.	ति	वा	घ.प	न	घ.प.	यो	घ.प.	श	सु	स	[illegible]
१।२७	०१	श	४१।००	पू	४६।२६	घृ	१५।४७	१३	१४	०६	२२
१।२२	०२	र	४३।१६	उ	५०।१७	शू	१४।१५	१४	१५	०७	२३
१।१७	०३	चं	४६।३७	रे	५५।१६	गं	१४।२४	१५	१६	०८	२४
१।१२	०४	मं	५०।५४	अ	६०।००	वृ	१४।४५	१६	१७	०९	२५
१।०७	०५	बु	५५।५१	अ	०१।०५	ध्रु	१५।५४	१७	१८	१०	२६
१।०२	०६	बृ	६०।००	भ	०७।२७	व्या	१७।२२	१८	१९	११	२७
०।५७	०६	शु	०१।००	कृ	१३।५८	ह	१८ ५६	१९	२०	१२	२८
०।५२	०७	श	०६।००	रो	२०।११	व्र	२०।१४	२०	२१	१३	२९
०।४७	०८	र	१०।२०	मृ	२५।४६	सि	२०।५९	२१	२२	१४	३०
०।४२	०९	च	१३।४६	आ	३०।३०	व्या	२०।५०	२२	२३	१५	३१
०।३७	१०	मं	१६।०६	पु	३३।५६	व	२०।०६	२३	२४	१६	०१
०।३२	११	बु	१७।१५	पू	३६।१४	प	५८ १३	२४	२५	१७	०२
० २८	१२	बृ	१६।१७	श्ले	३७।१२	शि	१५।२०	२५	२६	१८	०३
०।२३	१३	शु	१५।२८	म	३७।००	सि	११।२९	२६	२७	१९	०४
०।१८	१४	श	१२।४७	पू	३५ ४२	सा	०६।४१	२७	२८	२०	०५
०।१४	३०	र	०९।०९	उ	३३।३५	शु	०१।०४	२८	२९	२१	०६

शु ५४४६ आश्विन वादि: सं० १९९८

मीनेन्दु: ३०।४६
हस्ते १ ज्ञ: ५३।४२ चित्रा ३ तुले शुक्र: ४८।३५
भ१४।५६उ४६।३७यापश्चिमोदयज्ञ: ०७।५७मेषेन्दु:५५।१६
कृति ३ वक्रीशनि: ३५।०५ गणेश ४
हस्ते २ ज्ञ: ००।१५
वृषेन्दु: २४।०५कपिला ६
भ०१।००उ३३।३२याउफा१सिंहेराहु:पूभा३कुम्भेकेतु:५३।१२
उफा १रवि:१७।२२ मिथुनेन्दु:५२।५८ महालक्ष्मी व्रतम८
हस्ते४ ज्ञ: २०।१४स्वात्या १ शुक्र: १७।१५
भ ४४।५६ उ [चित्रा१ज्ञ: ३२।२५
म१६।०६ सकन्यायामर्क: ४३।२२ मु ३२ कर्केन्दु: १८।०५
रेव १ प्र भौम: ५२।३२ इन्द्रा ११
याम्योदयवगस्त्य: ४१।५१ सिंहेन्दु: ३७।१२
भ १५।२८उ४४।०७ या
चित्रा३तुलेज्ञ:५६।४७कन्येन्दु: ५०।१० शस्त्रग्निहतश्राद्धम१४
सुर्य्यग्रहणम पितृविसर्जनम ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०५	०१	०६	०१	०४	१०
२८	२०	२१	२८	०७	०६	२९	२९
०४	०७	१४	१६	१३	०१	५४	५४
४८	१८	१६	३९	४७	२१	०३	०३
५८	०२	९४	०५	७०	००	०३	०३
३३	२२	५०	०८	५१	३५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	११	०६	०१	०६	०१	०४	१०
०४	१८	०१	२८	१५	०५	२९	२९
२५	२८	०३	४७	२६	५४	३१	३१
१६	४७	४१	०९	०८	२८	४८	४८
५८	०१	७९	०४	७०	०१	०३	०३
४६	१२	०८	१९	५१	३१	११	११




वा८।३१।३६।३४रवीदि१५।०७
मिश्र ४५।०७ कुं ३०

[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	ज	अ	जी	आ
३४	१८	१	[illegible]	१६	५४	[illegible]	५६	४४	स	३४	४७	२६	०२	२५	१०
४	१५	२	२	१५	१३	म	५६	०१	[illegible]	३०	३४	०१	०३	२६	११
४	११	३	.	१२	२०	पू	५७	१७	ब	२५	३१	०२	०४	२७	१२
४	०८	४	व	०८	११	उ	५४	४३	व	१६	४२	०३	०५	२८	१३
४	०५	५	ऋ	०३	४४	ह	५१	२७	शि	१३	१३	०४	०६	२६	१४
४	०५	०६	म	५८	२८	००	अ	वा	०.	००	००	००	००	००	००
४	०१	०७	बु	५२	२६	च	०७	४१	स	०६	१०	०५	०७	३०	१५
[illegible]	५६	०८	बृ	४५	२८	स्वा	४	१	शु	५१	१०	०६	०८	३१	१६
३	५४	०६	शु	४०	१७	वि	२१	१६	शु	४३	२८	०७	०६	०१	१७
३	५०	१०	श	३४	०६	अनु	२५	१५	ब्र	३५	५३	०८	१०	०२	१८
२	४६	११	र	२८	२२	ज्ये	३१	३०	ऐ	२८	३५	०६	११	०३	१९
३	४२	१२	च	२३	४	मू	२८	१२	[illegible]	२१	५१	१०	१२	०४	२०
२	३६	१३	म	१८	२८	पू	१५	४१	वि	१५	२२	११	१३	०५	२१
३	३५	१४	बु	१२	०५	[illegible]	१०	५८	प्री.	०६	४१	१२	१४	०६	२२
३	३१	१५	बृ	११	५६	श्र	२३	१५	आ	०४	५१	१३	१५	०७	२३

सा ५८।४५ श्रावण शुद्ध: १० १९९८

सिहेन्दु: ५६।४४ चन्द्र दर्शनम् २
पुष्ये ३ रवि: ४७।०६ मघा २ शुक्र: ०२।२१
म ४०।२५ उ अदितौ ३ ज्ञ: ५७।४४ मधुस्रवा ३
म ०८।२१ या कन्येन्दु: ११।२८
नाग ५

म ५२।३६ अदितौ ४ कर्केज्ञ: ०८।०२ तुलेन्दु: २६।३४
म १६।३३ या पूफा १ शुक्र: ०४।०६ मेला चिंतपुर्णी ८
पुष्ये १ ज्ञ: १४।२६ वृश्चिकेन्दु: ५।२३ अगस्त्य ३१
अश्ले १ रवि: ४७।०१ नव १ भौम: १९।२४
म ०१।१६ उ २८।२३ या धनुर्धेन्दु: ३१।३० पवित्रा ११
पवित्रारोपण १२
पुष्ये ३ ज्ञ: ०८।१७ मकरेन्दु: ४०।१५
म १४ ४५३४३।२२ या पूर्फा-तज्ञ: ५७।०३ सत्यव्रतम्१२या
मृगे१गुरु:४६।५२कुम्भेन्दु:५३।३०अनुवितर्पणी१५रक्षाबंधन१५
[सामन्तक १२घ य



वा,८।३२।१-५।४६गुरोर्दि१६।१
मिश्र४६।४५ कुं १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	११	०२	०१	०४	[illegible]	५	११
१४	१६	००	२२	१३	०४	०[illegible]	०२
४५	०३	५०	०३	२८	०३	७	१
३०	०१	११	०६	१८	२१	६	०६
२९	२५	६४	१०	०२	०४	०३	०३
११	००	१५	२६	४२	२०	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	११	०२	०१	०४	०१	०५	११
२१	१८	१४	२३	२१	०५	०१	०१
२६	१८	२८	२०	५३	००	५४	४४
१	[illegible]	४०	०४	०१	१८	५१	५१
५७	२२	४०	०६	०१	०३	०३	०३
२०	०१	१४	४४	४४	१३	११	११


द	मा.	ठ	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रम	अ	अ.	आ
३२	१०	०१		[illegible]	[illegible]	ध	२२	४५	सौ.	००	५४	२४	२५	०८	२४
[illegible]	[illegible]	०२		२	[illegible]	श	२५	२८	गं	५६	०	५५	२६	०६	२५
३	२१	०३	र	११	०५	पू	२२	३२	शु	[illegible]	०४	२६	२८	१०	२६
३	१७	०४	च	[illegible]	[illegible]	उ	२२	[illegible]	धृ	५५		१७	१८	११	२७
	३	०५	म	१६	४२	[illegible]	२८	५४	शू	२३	४५	१८	१०	१२	२८
[illegible]	१०	६			[illegible]	अ	४२	५२	ग	५७	०	१६	११	१२	२६
	[illegible]	७	बु	२५	[illegible]	भ	३०	१०	वृ	५८	३८	२०	२२	१४	३०
[illegible]	०३	८			०५४	कृ	५६	५०	ध्रु	२०	[illegible]	२१	१३	१५	३
३	५६	०६	श	३५	४८	[illegible]	५०	[illegible]	व्या	००	१४	२२	२४	१६	
३	५५	१०	र	६	०२	रो	०२	५६	ह	०१	२८	२३	२५	१	०२
[illegible]	५२	११	च	४३	२०	मृ	०८	२२	व	०१	१३	२४	२६	१८	३
३	४८	१२	म	४५	३०	आ	११	४८	व	०१	०६	२५	३०	१६	०४
२	६४	१३	बु	६	२०	पु	३५	०१	[illegible]	०	०५	२६	२८	२०	५
२	४०	१४	बृ	६६	६	पू	१८	००	व	५५	५८	२७	२६	२१	०६
३	[illegible]	[illegible]		४४	३	उ	१८	४२	प	५	५६	२८	३०	२२	०७

शो ५७ ५५ व्य ५६।०३ भाद्रपद वदि: सम्वत् १९९८

आश्ले १ ज्ञ:५५।११ पूफा ४ शुक्र: ५६।२३
म ४०।३५ उ आश्ले ३ रवि: ४५।५१
म ११।०५ या मीनेन्दु: १२।४७ कज्जली३ गणेश४बहुला४
उफा १ शुक्र: ४३।२७
आश्ले २ ज्ञ: ४१।४६ मेषेन्दु:३७।५४चन्दन ६
म २०।५६उ ५३।२३ या आश्ले ४ रवि: १४।१६ हल ६
उफा २ कन्यायां शुक्र: ३०।५१ शीतला ७
वृषेन्दु: ०६।५७ नृसिंहपरिचर्यामतेन जन्म ८ व्रतम्
मघा १सिंहेऽर्क:४३।२३मु४५पुण्य मध्यान्होत्तरं मघां१सिंहेज्ञ:
म०७।५५उ४०।०२ या मिथुनेन्दु:३५।३६ [२३।०५गुणा६
मघा २ ज्ञ: १३।३१ अजा ११
गोवत्सा १२
म ४६।३० उ कर्केन्दु: ००।१२
म१६।१६ [illegible] मघा ४ [illegible]: ५१।५७
हस्ते१शुक्र: ५५२।५ २सिंहेन्दु:१८।४३कुशोत्पाटनी३०भाद्री३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	११	०२	०१	०५	०१	०५	११
२६	२०	२८	२४	०१	०५	०१	०१
०५	२६	[illegible]	२६	३०	२८	२६	२६
२६	४१	१	३५	५३	३२	२५	२५
५७	१	०६	६	०१	०२	३	३
३१	२	३४	४४	०४	१६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०४	१	०५	०१	५	११
०५	२१	११	०५	०६	०५	०१	०१
४८	१०	३८	४३	५२	४५	०७	०७
[illegible]	०२	०६	२४	०६	३६	३०	३०
५७	१४	०८	०८	०२	०२	३	०३
४२	५२	५०	४६	०४	१६	११	११



वा,८।३२।२६।०४शर्केर्दि१६।
मिश्र४६।१८ कु ३०

मा	ति	वा.	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	र	क्ष	अ	मा
३३	०१	श	४१।४८	म	१८।१५	शि	४७।०१	२९	३१	२३	०८
२८	०२	र	३८।०५	पू	१६।४२	सि	४१।१६	३०	०१	२४	०९
२३	०३	चं	३३।२८	उ	१४।२३	सा	३४।५१	०१	०२	२५	१०
१९	०४	मं	२८।१६	ह	११।११	शु	२७।५२	०२	०३	२६	११
१४	०५	बु	२२।२८	चि	०७।२१	शु	२०।२९	०३	०४	२७	१२
०९	०६	बृ	१६।२४	स्व	०३।२७	ब्रु	१२।१३	०४	०५	२८	१३
०४	०७	शु	१०।१४	ऽनु	५५।०४	ऐ	०५।०७	०५	०६	२९	१४
००	०८	श	०४।००	ज्ये	५१।११	वि	५०।०२	०६	०७	३०	१५
००	०९	श	५८।२२	००	आवम	०	००।००	००	००	००	००
५५	१०	र	५३।०६	मू	४७।४६	प्री	४२।१३	०७	०८	३१	१६
५०	११	चं	४८।२६	पू	४५।००	आ	३६।५५	०८	०९	०१	१७
४६	१२	मं	४४।४४	उ	४३।०७	सौ	२०।३४	०९	१०	०२	१८
४१	१३	बु	४१।५६	श्र	४२।०८	शो	२५।२९	१०	११	०३	१९
३६	१४	बृ	४०।०४	ध	४२।१८	ऽग	२१।१५	११	१२	०४	२०
३२	१५	शु	४०।००	श	४३।४४	सु	१८।००	१२	१३	०५	२१

मा.	ति	वा	घ.प	न	घ.प.	यो	घ.प.	श	सु	स	
१।२७	०१	श	४१।००	पू	४६।२६	धृ	१५।४७	१३	१४	०६	२२
१।२२	०२	र	४३।१६	उ	५०।१७	शू	१४।१५	१४	१५	०७	२३
१।१७	०३	चं	४६।३७	रे	५५।१६	गं	१४।२४	१५	१६	०८	२४
१।१२	०४	मं	५०।५४	अ	६०।००	वृ	१४।४५	१६	१७	०९	२५
१।०७	०५	बु	५५।५१	अ	०१।०५	ध्रु	१५।५४	१७	१८	१०	२६
१।०२	०६	बृ	६०।००	भ	०७।२७	व्या	१७।२२	१८	१९	११	२७
०।५७	०६	शु	०१।००	कृ	१३।५८	ह	१८।५६	१९	२०	१२	२८
०।५२	०७	श	०६।००	रो	२०।११	व	२०।१४	२०	२१	१३	२९
०।४७	०८	र	१०।२०	मृ	२५।४६	सि	२०।५९	२१	२२	१४	३०
०।४२	०९	चं	१३।४६	आ	३०।३०	व्या	२०।५०	२२	२३	१५	३१
०।३७	१०	मं	१६।०६	पु	३३।५६	व	२०।०६	२३	२४	१६	०१
०।३२	११	बु	१७।११	पू	३६।१४	प	५८।१३	२४	२५	१७	०२
०।२८	१२	बृ	१६।१७	श्ले	३७।१२	शि	१५।२०	२५	२६	१८	०३
०।२३	१३	शु	१५।२८	म	३७।००	सि	११।२९	२६	२७	१९	०४
०।१८	१४	श	१२।४७	पू	३५।४२	सा	०६।४१	२७	२८	२०	०५
०।१४	३०	र	०९।०९	उ	३३।३५	शु	०१।०४	२८	२९	२१	०६

वि ५१।१२ वै ५७।२९ भाद्रपद शुदि सं० १९९८


ता. मा. सुवला ४९।५२ पूफा ४ ज्ञ: ४२।२९
कन्येन्दु: ३१।०७ चन्द्रदर्शनम २
हरितालिका ३ पत्थर ४ चन्द्रदर्शन नि `ध:
म ००।५२ उ २८।१६ या तुलन्दु: २९ २१
मघा ४ रवि: ०५।५९ रेव२ वक्री भौम: ०१।५० ऋषि ५
हस्ते ३ शुक्र: २६।१० वृश्चिकेन्दु: ४५।१९ सूर्य ६
भ १०।१४उ३७।१७याभृगे२गुरु ४९।०सूतडा८ रक्ताभरण७
पूफा १ रवि: ३३।०२ धनेषेन्दु:५१।११ राधा ८ [दुर्गा ८

उफा १ ज्ञ ०४।१९ हस्ते ४ शुक: २६।१०
भ २०।४७उ४८।२९याउफा२कन्यायांज्ञ: ५८।२१मकरेन्दु:
पूफ : वि: ५९।४८ वामन ३२
उफा ३ ज्ञ. ५३।४५ चित्रा १ शुक्र: ०५।३२
भ ४०।२४ उ कुम्भेन्दु: १२।१३ अनन्त.१४
भ १०।१२ या चित्रा २ शुक्र: ४८।१५ पितृ पक्षारम्भ:१५

शु ५४४६ आश्विन वदि: सं० १९९८

मीनेन्दु: ३०।४६
हस्ते १ ज्ञ: ५३।४२ चित्रा ३ तुले शुक्र: ४८।३५
भ१४।५६उ४६।३७यापश्चिमोदयज्ञ: ०७।५७मेषेन्दु:५५।१६
कृति ३ वक्रीशनि: ३५।०५ गणेश ४
हस्ते २ ज्ञ: ००।१५
वषेन्दु: २४।०५कपिला ६
भ०१।००उ३३।३२याउफा१सिंहेराहु:पूभा३कुम्भेकेतु:५३।१२
उफा १रवि:१७।२२ मिथुनेन्दु:५२।५८ महालक्ष्मी व्रतम८
हस्ते४ ज्ञ: २०।१४स्वात्या १ शुक: १७।१५
भ ४४।५६ उ [चित्रा१ज्ञ: २२।२५
म१६।०६ सकन्यायामर्क: ४३।२२ मु ३२ कर्केन्दु: १८।०५
रेव १ प्र भौम: ५२।३२ इन्द्रा ११
याम्योदयबगस्त्य: ४१।५१ सिंहेन्दु: ३७।१२
भ १५।२८उ४४।०७ या
चित्रा३तुलेज्ञ:५६।४७कन्येन्दु: ५०।१० शस्त्रग्निहतश्राद्धम१४
सुर्य्यग्रहणम पितृविसर्जनम ३०


सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०४	०१	०५	०१	०५	११
१३	२१	२६	२६	१९	०५	००	००
३१	४३	०७	४७	२७	५८	४१	४१
४१	३६	३७	३४	०९	३९	४४	४४
५७	०९	०९	०७	७२	०१	०३	०३
५९	५३	९ ००	५५	०४	१९	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०५	०१	०५	०१	०५	११
१९	२१	०६	२७	२६	२६	००	००
२०	२६	३७	२८	३६	०३	२२	२२
००	०२	११	३७	१६	५०	४०	४०
५८	०६	४ ०	०६	७१	००	०३	०३
१२	४०	~ १५	०२	२८	२०	११	११

वा,८।३१।३६।१८शुक्रदि१५।
मिश्र ४५।४६ कु० १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	११	०५	०१	०६	०१	०४	१०
२८	२०	२१	२८	०७	०६	२९	२९
०४	०७	१४	१६	१३	०१	५४	५४
४८	१८	१६	३९	४७	२१	०३	०३
५८	०२	९४	०५	७०	००	०३	०३
३३	२२	५०	०८	५१	३५	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	११	०६	०१	०६	०१	०४	१०
०४	१८	०१	२८	१५	०५	२९	२९
५५	२८	०३	४७	२६	५४	३१	३१
१६	४७	४१	०९	०८	२८	४८	४८
५८	०१	७९	०४	७०	०१	०३	०३
४६	१२	०८	१९	५१	३१	११	११

वा८।३१।३६।३४रवीदि१५।०७
मिश्र ४५।०७ कुं ३०


दि.	मा.	त	वा.	घ.	प.	न	घ	प.	यो	घ.	प.	श	सु	स	आ
३०	१०	१	चं	०४	३७	ह	३०	३१	ब्र	४७	५१	२९	३०	२२	०७
३०	१०	२	चं	५९	३१	००	श्र	वम	००	००	००	००	००	००	००
३०	०५	३	मं	५३	४७	चि	२६	५७	ऐ	४०	२८	०१	३१	२३	०८
३०	००	४	बु	४७	४९	स्वा	२२	५५	वै	३२	५०	०२	०१	२४	०९
२९	५५	५	बृ	४१	४३	वि	१८	४२	वि	२५	०२	०३	०२	२५	१०
२९	५०	६	शु	३५	४४	अनु	१४	३३	प्री	१७	१९	०४	०३	२६	११
२९	४५	७	श	३०	००	ज्ये	१०	२५	आ	०९	४३	०५	०४	२७	१२
२९	४०	८	र	२४	४१	मू	०७	०३	सौ	०२	२८	०६	०५	२८	१३
२९	३४	९	चं	२०	१३	पू	०४	०७	गं	५९	३८	०७	०६	२९	१४
२९	३०	१०	मं	१६	३२	उ	०२	०२	सु	४४	१७	०८	०७	३०	१५
२९	२५	११	बु	१३	४८		००	४८	धृ	३९	४४	०९	०८	०१	१६
२९	२४	१२	बृ	१२	१५		००	४२	शू	३६	१०	१०	०९	०२	१७
२९	१९	१३	शु	११	५६		०१	४८	ग	३३	३६	११	१०	०३	१८
२९	११	१४	श	१२	५०		०४	१२	वृ	३२	०७	१२	११	०४	१९
२९	०४	१५	र	१५	१२	उ	०७	५०	ध्रु	३१	२६	१३	१२	०५	२०

तुलेन्दु ५८।४४ शरदनवरात्रारभ:१ घटस्थापन चद्रदर्शनम २

ता. मा. मीजान ३६।३२ (रोजे ३०)
भ २०।४८ उ ४७।०९ या
विशा १ शुक्र ३७।३४ वृश्चिकेन्दु ०४।४६
हस्ते १रवि: ५९।४७ उभा४भौम:३५।२७स्वत्या१ज्ञ:२३।५७
भ ३०।००उ५७।२३ याधनुषीन्दु:१०।२५ सरस्वत्याव हनम७
विशा २ शुक्र: २९।४१ दुर्गा ८
मकरेन्दु: १८।२५ महा ९ वालदनच
भ ४५।१० उहस्ते २रवि: १९१० विजया १० दुसेरा
भ १३।४८ वाकुम्भेन्दु:३०।४५अक्टूबर ३१ पापांकुशा११

हस्ते ३ रबि:,४०।५०मी-न्द्र: ४८।३६
भ १२।६७उ .४४।४य विशा ४ वृश्चिके शुक्र: १३।५७
[शरद १५ सत्यव्रतम १५ आकाशदीप्रदानं

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	११	०६	०१	०६	०१	०४	१०
११	१६	०८	२९	२३	०५	५५	२९
४७	३४	३७	०४	३७	४०	०९	०९
२५	३३	०४	४८	४२	४७	३३	३३
५९	०२	४९	०२	७०	०२	०३	०३
०२	३७	५२	३७	१९	२८	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	११	०६	०१	०७	०१	०४	१०
१८	१४	१२	२९	०१	०५	२८	२८
४१	३९	३७	१४	४४	२२	४७	४७
२५	०७	१७	०६	१०	१९	१८	१८
५९	०१	१२	००	६९	०२	०३	०३
१७	५४	००	४३	०८	२७	११	११

वा.८।३१।३६।३८रवौदि१
मिश्र ४४।३३व १५


वि ५९।३३ कार्तिक वदि: १४ स० १९९८

दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रम	म	अ	आ
२९	०१	०१	च	१८	३९	रे	१२	३३	व्या	३१	४२	१४	१३	०६	२१
२८	५६	०२	म	२३	०२	अ	१८	१३	ह	३२	३५	१५	१४	०७	२२
२८	५१	०३	बु	२८	०४	भ	२४	२८	व	३३	५७	१६	१५	०८	२३
२८	४६	०४	बृ	३३	१९	कृ	३१	००	सि	३५	२०	१७	१६	०९	२४
२८	४१	०५	शु	३८	२८	रो	३७	२४	व्य	३६	२३	१८	१७	१०	२५
२८	३६	०६	श	४२	५२	मृ	४३	०८	व	३७	२६	१९	१८	११	२६
२८	३१	०७	र	४६	२५	आ	४८	०३	प	३७	२६	२०	१९	१२	२७
२८	२६	०८	चं	४८	४९	पु	५१	५०	शि	३६	५२	२१	२०	१३	२८
२८	२१	०९	मं	५०	०१	पू	५४	२८	सि	३५	१४	२२	२१	१४	२९
२८	१७	१०	बु	४९	५२	श्ले	५५	४६	सा	३२	३४	२३	२२	१५	३०
२८	१२	११	बृ	४८	३९	म	५५	५२	शु	२८	५७	२४	२३	१६	३१
२८	०७	१२	शु	४५	५४	पू	५४	४८	शु	२४	१८	२५	२४	१७	०१
२८	०२	१३	श	४२	२०	उ	५२	५४	ब्र	१८	५१	२६	२५	१८	०२
२७	५७	१४	र	३७	५३	ह	५०	०५	ऐं	१२	४२	२७	२६	१९	०३
२७	५२	३०	चं	३२	४६	चि	४३	३४	वै	०५	५४	२८	२७	२०	०४

मेषेन्दु: १२।३२ कार्तिक स्नानारम्भ:
भ ५५।३३ उस्वत्यांस्वक्र ज्ञ:५४।५८ अनु १शुक्र:०७।५२
भ २८।०४ य वृषेन्दु: ४१।०६गणेश ४ करक ४
उभा ३ प्र. भौम: ०५।१५
चित्रा १ रवि: २४।१३ अनु २ शुक्र: ०१।३५
भ ४२।५२ उपश्चिमास्तज्ञ: २८३५मृगे२वक्रीगुरु:४६।११-
भ ०४।३८ या अनु३शुक:५२।१७ [मिथुनेन्दु:१३।१६
चित्रा २रवि: ४६।४६ कर्केंदु: ३५।५४ अहोई ८

भ १९ ५६उ४९।५२यास्वात्यां१प्रज्ञ:४२।११सिहेन्दु :५५।४६
रमा ११
चित्रा ३ स तुलेऽर्क: ०८।३३ मृ३० पुण्य २४।३३ या
भ४२।२० उज्यो १शुक: ३७।३५कन्येन्दु: ०९।१९घ।१९वम
भ १० ०६ य. चित्र ४ प्रज्ञन्५३।५ऐ नर्क [पंचकारम्भ:
तुलेन्दु: १८।९ मह लक्षमी पूजन ३० [१४हनुज्जयति १४
]दीपमाला ३० सोमावती ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	११	०६	०१	०७	०१	०४	१०
२६	१२	११	२९	१०	०४	२८	२[illegible]
३६	५४	१८	१२	५६	५५	२१	२१
४६	०३	३७	१२	१४	०६	५२	५२
५९	००	३९	००	६८	०३	०३	०३
३५	१३	५८	०९	३२	२५	११	११



सू	म	ब	बृ	शु	श	रा	के
०६	११	०६	०१	०७	०१	०४	१०
०३	११	०५	२९	१८	०४	२७	२७
३४	५२	५९	०१	५०	२७	५९	५९
४२	४६	०१	००	३७	१२	३७	३७
५९	०१	००	०१	६७	०३	०३	०३
२१	४२	२०	५८	१९	२५	११	११

बा.८।३१।३७।०३चन्द्रेदि
मिश्र४३।५६कु ३०

दि मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जम	जो	म	अं
७।४७	१		२७	०९	स्वा	४२	४०	प्री	५०	१५	२९	२८	२१	५
७।४२	२	बु	२१	१६	वि	३८	३२	आ	४३	०६	३०	२९	२२	६
।३७	३	बृ	१५	१५	अनु	३४	१६	सौ	३५	१५	१	३०	२३	७
।३२	४	शु	०९	१९	ज्ये	३०	१३	शो	२७	३२	२	१	२४	८
२:	५	श	०३	४२	मू	२६	३४	ऽगं	२०	०८	३	२	२५	९
२८	६	श	५८	३२	००	अवम		००	००	००	००	००	००	००
।२४	७	र	५४	०४	पू	२३	२७	सु	१३	०९	४	३	२६	१०
।२१	८	च	५०	२७	उ	२१	१२	धृ	०६	४८	५	४	२७	११
।१७	९	म	४७	५०	श्र	१९	४१	शू	०१	०६	६	५	२८	१२
।१३	१०	बु	४६	२३	ध	१९	१८	बृ	५२	१८	७	६	२९	१३
९।०९	११	बृ	४६	०९	श	२०	०६	ध्रु	४९	२३	८	७	३०	१४
७।०५	१२	शु	४७	१६	पू	२२	१०	व्या	४७	०५	९	८	३१	१५
७।०१	१३	श	४९	३९	उ	२५	३१	ह	४६	२६	१०	०९	०१	१६
६।५७	१४	र	५३	११	रे	२९	५९	व	४६	०५	११	१०	०२	१७
६।५३	१५	चं	५७	३७	अ	३५	२६	सि	४७	०२	१२	११	०३	१८


ग ५९।१६ कार्तिक शुदि: मं० १९९८

अन्न कूड १ गोवर्धन पुजा यष्टिा कर्षण
वृश्चिकेन्दुः २४।३४ चन्द्रदर्शनम् २ भ्रातृ२टिक्का २यम२ईट
भ ४२।१७ उरा. मकरव ५१।४१ स्वातौ१रवि:४८।५०
भ ०९।१९ या धनुषीदु: ३०।१३

भ ५४।४ उ मकरेन्दु: ३७।५३
भ २२।१५ या पूर्वोदय ज्ञ: २८।२८ गोपा ८
कुम्भेन्दु: ४९।२९ परिक्रमा ९ कूष्माण्डदानम्

भ १६।१६ उ ४६।०९याचिश्रां३मार्गोज्ञ:५९३१मूले१धनुषि]
मीनदु:०६।३९ य [शुक: ४७।१३ हरिप्रबोधिका ११
नवम्बर २० [पञ्चभीष्मव्रतम् ११ मेल पुष्कराज
भ ५३।११ उ उभा ३ मार्गी भौम:५०।१३‡मेषेदु:२९।९
भ २५।२४ यासत्यव्रतम्१४तुकरी १५
२९।५९ बैकण्ठ १३

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	११	०६	०१	८	०३	०४	१०
१०	११	०१	२८	२६	१२	२७	२७
३४	२८	३७	३६	३७	४०	३७	३७
२३	४५	९	११	२२	०४	२२	२२
६०	०५	२४	०३	६१	०४	०३	०३
०६	१२	०६	४६	३१	०३	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	११	०६	०१	०८	०१	०४	१०
१८	११	०१	२८	०४	०३	२७	२७
३५	३८	५३	०३	१६	२१	१५	१५
४४	४५	२५	२७	३४	३१	०७	०७
६०	०९	२०	०४	६४	०४	०३	०३
२१	४७	१८	४०	३६	२२	११	११

वा८।३१।३७।१७चंद्रोदि.१३।
मिश्र४३।२६कु० १५

दिम	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जम	बी	मुत	ज्ये
२६।४२	०१	म	६०	००	भ	४१	३३	व्या	४८	०८	१३	१२	०४	१९
२६।४५	०१	बु	०२	४५	कृ	४८	०३	ह	४९	३०	१४	१३	०५	२०
२६।४१	०२	बृ	०८	०७	रो	५४	२८	व	५०	४८	१५	१४	०६	२१
२६।३७	०३	शु	१३	१५	मृ	६०	००	शि	५१	४३	१६	१५	०७	२२
२६।३३	०४	श	१७	४९	मृ	००	२३	सि	५२	०३	१७	१६	०८	२३
२६।२९	०५	र	२१	२३	आ	०५	३५	सा	५१	३३	१८	१७	०९	२४
२६।२५	०६	चं	२३	५२	पू	०९	३६	शु	५०	१२	१९	१८	१०	२५
२६।२२	०७	मं	२५	०६	पु	१२	३०	शु	४७	४८	२०	१९	११	२६
२६।१८	०८	बु	२४	५८	श्ले	१४	०८	ब्र	४४	२४	२१	२०	१२	२७
२६।१४	०९	बृ	२३	४१	म	१४	३२	ए	४०	०२	२२	२१	१३	२८
२६।१०	१०	शु	२१	०६	पू	१३	४६	वै	३४	४७	२३	२२	१४	२९
२६।०६	११	श	१७	३५	उ	११	५९	वि	२८	४९	२४	२३	१५	३०
२६।०२	१२	र	१३	१०	ह	०९	२२	प्री	२२	०८	२५	२४	१६	०१
२५।५८	१३	च	०८	०७	चि	०६	०४	आ	१४	५३	२६	२५	१७	०२
२५।५४	१४	मं	०२	३२	स्वा	०२	१२	सौ	०७	१७	२७	२६	१८	०३
२५।५४	३०	म	५६	३८	००	अवम		००	००	००	००	००	००	००


वि ५८।०५ शा ५९।३० मार्गशीर्षवदि: १६ से १९९८

कृति २ प्रस्थानि: ०४।१५ वृषेदु: ५८।१० मृगछोड़ी १
मूल ३ शुक: ५४।००
भ ४०।४१ उ विशा १ रवि: ०५।२७
भ १३।१५ या मिथुनेन्दु: २७.२५ गणेश ४

मूले शुक्र: ०३।२८ क दु:५३।३६
भ २३ ५२ उ ५४।२९ या स्वात्यां १ ज्ञ: १०:४४
सीमत:
पूषा १ शुक्र: १५।४३ सिंहेन्द: १४।०८ का३भैरव ८
भ ५२।२३ उ स्वात्यां २ ज्ञ: ५४।४०
भ २१।०यापूफ४राहु पूभा२केतु:४५।३८कन्येन्दु:२८।१९
उत्पन्ना ११ मल्ल द्वादशी
विशा ४ सवृश्चिकेऽर्कः ०१।०७ मु ३०
भ०८।०८उ३५।१९यामृगे१ प्र.गुरु,१७।२१ [तुलेन्दु:३७।४२
पूषा ३ शुक्र:४८।०६ वृश्चिकेन्दु: ४४।०७

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	११	०६	०१	०८	०१	०४	१०
२६	१२	०८	२७	११	०२	२६	२६
४६	४३	४२	१[illegible]	४७	२५	४६	४६
४८	३८	५६	२७	२५	३८	३०	३०
६०	१२	६४	०४	६१	०४	०३	०३
६७	४३	४६	४८	१९	२२	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	११	०६	०१	०८	०१	०४	१०
०२	१३	१६	२६	१३	०२	२६	२६
४३	५५	०२	२९	५४	०४	२७	२७
५४	५८	२६	३१	४८	२८	२६	२६
६०	१६	८३	०७	६०	०४	०३	०३
४८	२७	४५	२२	३१	२२	११	११




वा०८।३१।३७।३२भौमेदि१२।५
मिश्र४२।५७कु० ३०.

व्य ५९।३१ मार्गशीर्ष शुदि: १७ सं० १९९८

दि	मा	ति	बा	घ.	प.	न	घ.	प.	या	घ.	प	श.	सौ		वै
२५	५०	१	बु	५०	४२	ऽनु	५३	५०	गं	५१	३३	२८	२७	१९	०४
२५	४६	२	बृ	४४	५२	ज्ये	४०	४५	सु	४३	४४	२९	२८	२०	०५
२५	४०	३	शु	३९	२०	मू	४५	५८	धृ	३६	११	०१	२९	२१	०६
२५	२८	४	श	३४	१७	पू	४२	४५	शू	२९	०१	०२	३०	२२	०७
२५	३१	५	र	२९	५६	उ	४०	१३	ग	२२	२३	०३	१	२३	०८
२५	३२	६	चं	२६	०६	श्र	३८	३१	वृ	१६	२४	०४	२	२४	०९
२५	३०	७	मं	२३	२६	ध	३७	५१	ध्रु	११	१६	०५	३	२५	१०
२५	२८	८	बु	२२	३७	श	३८	२२	व्या	०६	५७	०६	४	२६	११
२५	२७	९	बृ	२२	२४	पू	४०	०७	ह	०३	३८	०७	५	२७	१२
२५	२५	१०	शु	२३	९	ऊ	४३	१०	ब	०१	१९	०८	६	२८	१३
२५	२४	११	श	२६	२०	रे	४७	१९	सि	००	०१	०९	७	२९	१४
२५	२३	१२	र	३०	०१	अ	५२	३४	व	५९	१५	१०	८	३०	१५
२५	२२	१३	चं	३४	३४	भ	५८	३५	प	६०	००	११	९	१	१६
२५	२०	१४	मं	३९	४७	कृ	६०	००	प	००	४८	१२	१०	२	१७
२५	१८	१५	बु	४५	१०	कृ	०५	०१	शि	०२	०६	१३	११	३	१८

अनु १ रविः १७।४५ स्वायां ४ ज्ञः ०९।४८
धनुषीन्दुः४९।४५ चन्द्र दर्शनम् २
विशां १ ज्ञः ३३।०३
भ ०६।३८उ३४।१७ वांता माकोम४८।१७मकरेन्दुः५७।०७
विशां २ ज्ञः ४१।२६ नाग ५
संकद ६ ललिता ६
भ२३।५६उ५३।१६या उषा१शुक्र:३८।१५कुम्भेन्दुः०८।११
विशा ३ ज्ञः ०१।३६
मीनेन्दु २४।४१
भ ५५।०५ उ रेव १ भौम:४३।५४ वृश्चिकेज्ञः०६।०६
भर२६।२२यपूर्वास्तज्ञः३०।४४उषा२मकरेशुक्र:१६।०५मेषेन्दुः
अनु १ ज्ञः १२।३६ [४७।१९मोक्षदा १२]
दिसम्बर ३१
भ३९।४७उज्येष्टा१रवि:२५।०३वृषेन्दुः१५।११पिशाचमोचनी
भ १२।२८ या दत्तात्रेयोत्पत्तिः १५ [१४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	११	०६	०१	०८	०१	०४	१०
१	१६	२७	२५	२७	०१	२६	२६
५०	०१	४६	२८	३९	२४	०२	०२
४६	०३	०४	३८	२५	२५	००	००
६०	१९	९६	०७	५५	०४	०३	०३
५९	१६	२६	२२	१९	२२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	११	०७	०१	०९	०१	०४	१०
१७	१८	०९	२४	०३	००	२५	२५
५८	१६	१०	३३	५८	४८	१४	३९
०५	००	०७	२६	०८	३४	९	४५
६१	२१	९०	०७	५०	०३	०३	०३
०७	०६	०३	२२	२१	२५	११	११


बा०८।३१।३७।४६दि०१२।३
मिश्र ४२।३९कु १५

वैं ५८।३३ शू ५९।०२ पौष वदि: १८ सं० १९९८

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	हयु	सौ		य
२५	९	०१	बृ	५०	२४	रो	११	२२	सि	०२	२६	१४	१२	४	१९
२५	१५	०२	शु	५४	५७	मृ	१७	३७	सा	०४	२८	१५	१३	५	२०
२५	१२	०३	श	५८	३४	आ	२२	५९	शु	०५	०१	१६	१४	६	२१
२५	११	०४	र	६०	००	प्र	२७	१९	शु	०४	४६	१७	१५	७	२२
२५	१	०४	चं	०१	०३	पु	३०	३२	ब्र	०२	४३	१८	१६	८	२३
२५	०८	०५	मं	०२	१७	श्ले	३२	२९	ऐ	०१	३८	१९	१७	९	२४
२५	०७	०६	बु	०२	११	म	३३	१०	वै	५४	२९	२०	१८	१०	२५
२५	०५	०७	बृ	००	५१	पू	३२	४०	प्री	४९	३०	२१	१९	११	२६
२५	०५	०८	बृ	५८	१९	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००
२५	०२	०९	शु	५४	४९	उ	३१	०६	आ	४३	४१	२२	२०	१२	२७
२५	०२	१०	श	५५	२०	ह	२८	४४	सौ	३७	१३	२३	२१	१३	२८
२५	००	११	र	४५	२४	चि	२५	३२	श	३०	०९	२४	२२	१४	२९
२४	५८	१२	चं	३९	५०	स्व	२१	५०	म	२२	३९	२५	२३	१५	१
२४	५७	१३	मं	३४	०३	वि	१७	४८	सु	१४	५२	२६	२४	१६	२
२४	५५	१४	बु	२८	१०	अनु	१३	२४	बृ	०६	४४	२७	२५	१७	३
२४	५३	३०	बृ	२२	२०	ज्ये	०९	२८	ग	५१	२१	२८	२६	१८	४

अनु ३ ज्ञः ११।५४ मिथुनेन्दुः४४।४४
भ २६।४४ प्र ५८।३४ पा उषां ४ शुक्र: ५७।१३
कर्केन्दुः ११।१४ गणेश ४
रेव २ भौमः ४४।५६ ज्येष्ठा १ ज्ञः ०५।१८
सिंहेन्दुः ३२।२९
भ ०२।११ उ ३१।३१ या ज्येष्ठा २ ज्ञः ०२।००
ज्येष्ठा ३ ज्ञः ५८।४२ श्रव १ शुक्र:०१।३४ कन्येन्दुः४७।१६
ज्येष्ठा ४ रविः १३।२२ रोहि; ४ प्र. गुरु:३६।३८
भ २२।३७ उ ५०।२६ या तुलेन्दुः५७।०८
कृति १ प्र. मेषे शनिः ३३।३४ सफ। ११
मूले१सधनुष्यर्कः२९।५९ग४५पुण्यं मध्यान्होत्तरमूले १धनुषि
भ ३४।०३ ध वृश्चिकेंदुः०३।४९ [ज्ञ:४७।१६
भ ०१।०६ या रेव ३ भौमः ०२।४३
मूले २ रविः ४४।४२ धनुषींदुः०९।२८

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	११	०७	०१	०९	०१	०४	१०
२५	२१	२२	२३	१०	००	२५	२५
०७	११	०१	२६	११	१२	३९	१४
३३	४६	३४	४२	१७	१७	४५	१९
६१	२४	९०	०७	४५	०४	०३	०३
१६	१५	१४	२२	५६	२२	११	११



सू	म	ब	बृ	शु	श	रा	के
०८	११	०८	०६	०९	००	०४	१०
०३	२४	०५	२५	१५	२९	२४	२४
१६	०२	०५	४१	२२	४२	५२	५२
४	५५	५७	१६	१०	१८	०४	०४
६१	२५	९०	००	३८	०३	०३	०३
२२	५३	१३	११	२०	२५	११	११

वा ८।३१।३८।०२दि०१२।३
मिश्र४२।२६क ३०

द	मा	ति	वा	घ	प	न	घ.	प	यो	घ	प	जि	की	दि	गी
२४	५२	१	शु	१६	२५	मू	०५	३८	वृ	४३	४६	२६	२७	१९	०५
२४	५०	२	श	११	५३	पू	०२	१९	[illegible]	३७	०७	०१	२८	२०	०६
२४	४८	३	र	०७	४६	[illegible]	४७	४२	व्या	३०	५६	०२	२९	२१	०७
[illegible]	[illegible]	४	सो	०४	२५	श	४६	४८	ह	२५	२७	०३	०१	२२	०८
[illegible]	[illegible]	५	मं	०२	४३	श	४७	०३	व	२०	४७	०४	०२	२३	०९
[illegible]	[illegible]	६	बु	००	४२	पू	५८	३३	सि	१७	०८	०५	०३	२४	१०
[illegible]	[illegible]	७	गु	००	४०	उ	६०	००	[illegible]	१४	३०	०६	०४	२५	११
[illegible]	[illegible]	८	शु	०२	१४	उ	०१	२०	व	१२	५४	०७	०५	२६	१२
[illegible]	[illegible]	९	श	०४	११	रे	०५	१६	[illegible]	१२	०७	०८	०६	२७	१३
[illegible]	[illegible]	१०	र	०८	१६	अ.	१०	४८	[illegible]	१२	१७	०९	०७	२८	१४
[illegible]	[illegible]	११	सो	१३	२०	भ	१६	११	[illegible]	१३	०४	१०	०८	२९	१५
[illegible]	[illegible]	१२	मं	१८	२६	कृ	२२	[illegible]	[illegible]	१४	१७	११	०९	३०	१६
[illegible]	[illegible]	१३	बु	२३	५८	रो	२९	११	शु	१५	४१	१२	१०	३१	१७
[illegible]	[illegible]	१४	गु	२९	०९	मृ	३५	२५	शु	१६	३४	१३	११	१	१८
[illegible]	[illegible]	१५	श	३३	३९	आ	४१	००	ब्र	१७	४०	१४	१२	२	१९

उ ५६।२४ पौष शुदिः सं० १९९८

चन्द्रदर्शनम् २ सुहम हदया
श्रवं ३ शुक्रः ४१।५७ मकरेन्दुः १६।३५
म ३५।४७ उ मूले ४ ज्ञः ३२।५७
म ०४।१५ या वा. भा. जदी ०६।४२ कुम्भेन्दुः २७।१०
रेव ४ भौमः ५१।२६ पूर्वा १ ज्ञः २९।०६
मीनेन्दुः ४३।१?
म ००।४७ उ ३१।३० या पूर्वा २ ज्ञः २५।१५

अवरो ४ शुक्रः ३१।१४ मेषेन्दुः ०५।१६
म ४०।५९ उ पुनः ३ रविः ३१।०२
म १९।२० या वृषेन्दुः ४६।२४ पुत्रदा ११
पश्चिमादयं ज्ञः३[illegible]।५३
अश्वि १ मंद भौमः [illegible]।२२ उषा १ ज्ञः २३।१९
म २[illegible]।०९ उ मिथुनेन्दुः०२।१८ जनवरी२१सन्१९४२ईस्वी
म ०३।२४ या उषा २ मकरेशः २८।५६ मत्स्यजयन्ती १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	११	०८	०१	०९	००	०४	१०
२१	२७	१८	२१	३९	२९	२४	२४
१७	३८	४२	२८	३९	१३	२६	२६
४८	१४	४८	३४	०४	३९	२८	२८
०१	२९	००	००	२५	०२	०२	०२
२५	३८	२१	०	३०	२५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	००	०९	०१	०९	००	०४	१०
१५	००	००	२०	२१	२८	२४	२४
२७	५५	२३	३९	५१	५२	०४	०४
४८	५६	३६	२१	३४	५८	२३	२३
०१	२८	[illegible]	०५	१२	०२	०३	०३
२६	३७	१२	२७	५०	२८	११	११

वा. ८।३१।३८।१७शुक्रेदि१।२।३२
मिश्र४२।३२ कु १५

दि.		ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	ज	अं	पौं
२५	०७	०१	श	३७	११	पु	४५	३८	[illegible]	१७	४७	१५	१३	३	२०
२५	०८	०२	र	३९	३६	पु	४९	११	वै	१६	२९	१६	१४	४	२१
२५	१०	०३	सो	४०	४६	श्ले	५१	२७	वि	१५	२९	१७	१५	५	२२
२५	११	०४	मं	४०	३४	म	५२	२९	प्री	१२	३८	१८	१६	६	२३
२५	१२	०५	बु	३९	०८	पू	५२	१४	आ	०८	३२	१९	१७	७	२४
२५	[illegible]	०६	गु	३६	३४	उ	५०	३५	सौ	०४	१९	२०	१८	८	२५
२५	१४	०७	शु	३२	५८	ह	४८	०६	शो	[illegible]	[illegible]	२१	१९	९	२६
२५	१६	०८	श	२८	२२	चि	४५	३१	[illegible]	[illegible]	४८	२२	२०	१०	२७
२५	१७	०९	र	२४	२९	स्वा	४२	१२	सु	३८	२६	२३	२१	११	२८
२५	१८	१०	सो	१७	५६	वि	३८	१४	धृ	३०	[illegible]	२४	२२	१२	२९
२५	२०	११	मं	१२	०७	अनु	३४	०५	शू	२२	[illegible]	२५	२३	१३	०१
२५	२१	१२	बु	०६	१३	ज्ये	२९	३०	गं	१४	[illegible]	२६	२४	१४	०२
२५	२२	१३	गु	००	१०	मू	२४	०२	वृ	०७	४८	२७	२५	१५	०३
२५	२३	१४	शु	[illegible]	०९	००	[illegible]	[illegible]	ध्रु	००	[illegible]	००	००	००	[illegible]
२५	२४	३०	श	५०	०९	पू	२२	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	२८	२६	१६	[illegible]

पौं० ४[illegible] व्या [illegible] माघ वदिः सं० १९९८

व.वेन्दुः २९।२९ माघ स्नानारम्भः १
पुष्य ३ रविः ०१।५० उषा ३ज्ञः १७।१६
म १०।१२ उ ४०।४६ या सिंहेन्दुः ५१।२७
श्रव ४ वक्री शुक्रः ३९।२७ गणेश जन्म ४
पुष्य ४ रविः १७।१५ अश्वि २ भौमः ३४।०४
म ३६।३४ उ रोहि ३ प. गुरुः ४९।५२ कन्येन्दुः ०६।४५
म ०४।४६ या श्रव १ ज्ञः ०७।१६
उषा ४ रविः ३२।४३ तुलेन्दुः १७।१४
म ५०।४१ उ श्रव २ज्ञः ३७।४८
म १७।५४ या वृश्चिकेन्दुः २४।१४ लोढी
उषादितं मकरेऽर्कः ४९।१९ पुण्यपर्वदिने २घा[illegible]११
अश्वि ३ भौमः ०४।१२ धनुषीन्दुः २९।४८
म ००।२७ उ २७।१९ या

भा ३ राहुः पूर्वा १ केतुः ४२।१०मकरेन्दुः ११।४६मौन व०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	[illegible]	०९	०१	०९	००	०४	१०
२	०४	१२	१९	२२	२८	२३	२३
४९	[illegible]	१८	४२	०६	३६	२८	२८
०७	[illegible]	२०	०४	५०	१०	५७	५७
०९	१०	[illegible]	०४	०५	०१	०३	०३
२६	०६	२६	४०	५९	३१	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	००	०९	०१	०९	००	०४	१०
०२	०८	[illegible]	१९	२०	२८	२३	२३
[illegible]	००	[illegible]	२१	३९	२७	१९	१९
२३	१४	१४	३३	१६	४१	५२	५२
[illegible]	१०	०९	०४	१०	००	०३	०३
२१	[illegible]	३५	४०	०४	३५	११	११

वा. ८।३१।३८।२१शुक्रेदि१।३।४२
मिश्र ४२।४२ कु १०

दि	मा	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	सू.	लि	अं	जन	मा
२५	२६	०१	ध	४६	०२	उ	१६	४९	व	४६	२४	२६	२७	१७	०५	
[illegible]	[illegible]	०२		४२	४१	श	३७	३९	से	४०	४१	३०	२८	१८	०६	
[illegible]	२१	०३		४०	२०	ध	१५	३०	आ	२५	४८	०१	२६	१९	०७	
[illegible]	२४	०४		०६	२५	श	१६	२६	व	२१	४७	०२	३०	२०	०८	
[illegible]	३८	०५		३	३८	पू	१७	४०	प	२८	४८	०३	०१	२१	०९	
[illegible]	४२	०६		११	१२	उ	२०	०८	शि	२६	४८	०४	०२	२२	१०	
[illegible]	४६	०[illegible]		३	५८	रे	२२	५५	सि	२५	४६	५	०३	२३	११	
[illegible]	५०			०७	५२	अ.	२८	४२	सा	२५	४१	०६	०४	२४	१२	
[illegible]	५४			५२	३८	भ	२४	२५	शु	२६	१८	०७	०५	२५	१३	
[illegible]	५८	१		५७	४७	कृ	४०	४८	शु	२७	२५	०८	०६	२६	१४	
[illegible]	०२	११	अ	६०	००	रो	४५	१७	ब्र	२८	४६	०६	०७	२७	१५	
[illegible]	६	११	बु	०२	११	मृ	५३	४२	ऐं	३०	०२	१०	०८	२८	१६	
[illegible]	१०	१२	बृ	०८	२७	आ	५६	२८	वै	३१	००	११	०६	२९	१७	
	१४	१३	शु	१२	५५	पु	६०	००	वं	३१	२७	१२	१०	३०	१८	
	१८	१४	श	१६	२०	पु	०४	२२	प्री	३०	५८	१३	११	३१	१९	
	२२	१५	र	१८	४०	पु	०८	२०	आ	२६	३८	१४	१२	०१	२०	

माघ शुदि: सं० १९९८

उषा २ रवि: ०२।५०

कुम्भेन्दु: ४७।०४ चन्द्रदर्शनम् २

[श: ३५।४४तिल४वैकंठ ४

मं ३।५१ उ २९।२६ या ता. मा. दल४२२।२४ धनि १

मीनेन्दु: २।२२ वसंत ५ भी ५

[मेषेन्दु: २३।५२ अचला७रथ७

म ४६।५८ उ अव १ रवि: ३४।४७ मार्गाकृति१शनि:५१।२५

म १५।५५ या आवरो ? प्र. शुक्र: ३१।५८भीष्म ८

धनि २ श: ०८।५६ वृषेन्दु: ५०।५५

अव २ रवि: ५२।०६ भर १ भौम: ४५।१६

म ३०।३७ उ

म ०३।२१ या मिथुनेन्दु: जया ११ सर्वेषाम्

धनि २ वक्री: श: ३०।४१ पश्चिमस्तात शुक्र: ४०।२१


अवरो १ प्र. शुक्र: ०६।१२ कर्केन्दु: ४८।०८

म १६ २० उ ४७।३० या सत्यव्रतम्

भर २ भौम: ४८।२३ माघ स्नान समाप्ती १५ फर्वरी २८

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा.	के
०६	००	०६	०१	०६	००	०४	१०
१३	२२	२६	१८	१६	२८	२२	२२
०७	१३	२६	४०	३४	२४	५४	५४
३१	३५	६०	३२	२४	३२	२६	२६
६१	३१	३२	०२	३०	००	०३	०३
१२	२४	०३	४२	३०	२२	११	११

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	००	०६	०१	०६	००	०४	१०
१६	१६	२७	१८	११	२८	२२	२२
१६	३६	२४	२४	३३	२७	२६	२६
३६	५८	१४	४३	०७	३४	००	००
६१	३३	४०	०१	३०	०१	०३	०३
०२	२१	०५	०४	२६	१६	११	११



मा,५८३१।०६५४१४बौद्धि१३।११
मिम ४५।१२कु ०१५

मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	सू.	लि	अं	जन	मा
२८	२९	०१	चं	१६	३८	ह	१०	४५	नी	२७	१७	१५	१३	०२	२१
२८	००	०२	मं	१६	१८	चि	१२	०१	प्री	२३	२५	१६	१४	०३	२२
[illegible]	[illegible]	०३	बु	१७	४४	स्वा	१२	०८	आ	१६	३५	१७	१५	०४	२३
[illegible]	[illegible]	०४	बृ	१५	०२	वि	११	०२	सु	१४	२३	१८	१६	०५	२४
२६	[illegible]	०५	शु	११	२०	अ	०६	०६	धृ	०८	२५	१६	१७	०६	२५
२६	[illegible]	०६	श	०६	४१	ज्ये	०६	१७	शू	०१	४६	२०	१८	०७	२६
२६	[illegible]	०७	र	०१	४१	मू	०२	४६	गं	४६	५८	२१	१६	०८	२७
२६	४६		र	५६	०४	००	[illegible]	[illegible]	००	००	००	००	००	००	००
२६	५३		च	५०	२५	पू	५४	४६	ध्रु	३६	१२	२२	२०	०६	२८
२६	५७	[illegible]	मं	४४	१६	उ	५०	३६	व्या	३१	१४	२३	२१	१०	२६
२७	०१	११	बु	३८	३३	श्र	४६	४१	ह	२३	२६	२४	२२	११	३०
२७	०५	१२	बृ	३३	१०	ध	४३	०७	व	१५	५२	२५	२३	१२	०१
२७	०६	१३	शु	२८	१८	श	४०	०५	सि	०८	४४	२६	२४	१३	०२
२७	१३	१४	श	२४	१३	पू	३७	५४	व्य	०२	११	२७	२५	१४	०३
२७	१७	[illegible]	र	२०	[illegible]	उ	३६	३४	प	[illegible]	[illegible]	[illegible]	२६	१५	०४

फाल्गुण वदि: सं० १९९८

विष्ट८५।८४।५४।३४३५६।१६

पांचकमारंत श: ०२।०२धनि१प्र.उ: ४६।१६सिंहेन्दु:१०।४५

म ४८।३१ उ

म १७।४४ या कन्येन्दु: २६।५१ गणेश ४

धनि १ रवि: ४१।२१

तुलेन्दु: ३७।४१

म ०६।५१ उ ३४।२६ या भर २ भौम: ४६।०३

रोहिणी३मःर्गीशुक:४२।५७पूर्वोदयंशुक:३६।२२० वृश्चिकेन्दु:

[४४।५६ सीता जन्म ८

४ अव प्र. श: १६।५०

म ११।७ उ ४४।१६ या धनुषीन्दु: ५२।३६

विजया ११

धनि१संकुभ्भोऽर्क:१७।००भु३०पुरा जायं वाचमकरेन्दु:५७।२१


भर८८।१८उ५६।१५वाशिवरात्री१४व्रतम् महानदीदेविका स्नानं

उषा ३ प्र. शुक्र: ४८।०७

धनि ४ रवि: [illegible] कुम्भेन्दु: [illegible]

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	००	०६	०१	०६	००	०४	१०
२६	२०	२३	१८	०८	२८	२२	२२
२२	३२	१०	३१	५३	३८	०६	०६
२१	१६	०२	२६	५६	२६	४५	४५
६२	३३	५१	००	२४	०१	०३	०३
५३	४६	०६	४२	४७	१६	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	००	०६	०१	०६	००	०४	१०
०३	२४	१७	१८	०६	२८	२१	२१
२६	३०	५२	३८	३४	५२	४४	४४
१३	४३	२५	३८	०५	५२	३०	३०
६०	३४	३५	०२	०६	०२	०३	०३
४२	१५	३२	३१	२६	२५	११	११



मा,५८३१।३६।०१२बौद्धि१३।१८
मिम४३।१२कु ३०

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	मु	द	फ	फा.
२७	२१	०१	सो	२८	४८	श	३६	१७	शि	४६	५०	२९	२७	१६	०५
२७	२४	०२	मं	१७	४८	पू	३७	१४	सि	४३	२१	०१	२८	१७	०६
२७	२६	०३	बु	१८	०६	उ	३१	२६	सा	४१	२४	०२	२९	१८	०७
२७	३१	०४	गु	२९	४४	रे	४२	५६	शु	४०	०६	०३	०१	१९	०८
२७	३७	०५	शु	२२	३०	अ	४७	३०	शु	३९	४६	०४	०२	२०	०९
२७	४५	०६	श	३६	२८	भ	५२	०५	ब्र	४०	२६	०५	०३	२१	१०
२७	४७	०७	र	३१	१३	कृ	५९	१९	ऐं	४१	१६	०६	०४	२२	११
२७	५२	०८	सो	३६	३१	रो	६०	००	वै	४२	४०	०७	०५	२३	१२
२७	५७	०९	मं	४१	५४	रो	०५	५२	वि	४४	०६	०८	०६	२४	१३
२८	०२	१०	बु	४६	५५	मृ	१२	२१	प्री.	४५	१५	०९	०७	२५	१४
२८	०७	११	गु	५१	१७	आ	१८	१६	आ	४६	५२	१०	०८	२६	१५
२८	१२	१२	शु	५४	३१	पु	२२	२७	सौ.	४७	४६	११	०९	२७	१६
२८	१७	१३	श	५६	४४	पु	२७	२८	शो	४४	४६	१२	१०	२८	१७
२८	२२	१४	र	५७	३२	श्ले	३०	११	अ	४२	४६	१३	११	०१	१८
२८	२०	१५	चं	५७	०५	म	३१	५७	सु	३९	४७	१४	१२	०२	१९

फाल्गुण शुदिः सं० १९९८

चन्द्रदर्शनम् २ सूक्ष्म हृष्वा

मीनेन्दुः २२।०० [मार्गी शुक्रः ३५।४२

म४८।४५ उ शतां रविः४१।३७ पूर्वोदयशः ०६।५२ उषा ३

म १६।४४ या ता. म. हुत १२।४२ कृति१भौमः३१।१२

मेषेन्दुः ४२।४५

भवो ३ मार्गी शः २६।५७

म ३१।१३ उ वृषेन्दुः ०६।३८

म ०३।४२ या होलाष्टकम् ८

मिथुनेन्दुः ३६।०७

शतां ३ रविः २६।०१ कृति २ वृषे भौमः १२।५६

म १६।०६ उ ५१।१७ या आमला ११

कर्केन्दुः ०७।१०

शतां ४ रविः ४७।२७ सावाटिला १३

म ४७।३३ उ सिंहेन्दुः ३०।२१ मार्च ११

म२७।१६याकृति३भौमः ५१।२२खग्रासचन्द्रग्रहणम्भस्तोस्तः,

[सत्यव्रतम्१५होलिकादानं निशामुखे

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	००	०६	०१	०६	००	०४	१०
११	२९	१६	१८	०७	२९	२१	२१
३३	०७	२६	५७	०८	१७	१६	१६
५८	५५	०३	०६	४९	५२	०४	०४
५९	२५	१७	०३	१६	०३	३	०३
२७	०७	३३	२५	१६	१३	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०१	०६	०१	०६	००	०४	१०
१८	०२	२६	१६	०६	२६	२०	२०
३६	१३	५०	२६	३३	४४	५६	५६
३६	२३	२१	३६	३४	५०	४६	४६
६०	३५	५२	०४	२६	०४	३	०३
१५	३७	५५	१४	००	१०	११	११

३ के
२
१०गु
११सू.शु.बु
१२मं.श
८
७
६
४
५

वा,८।३१।३६।१६चंद्रे दि१४।१८
मिश्र४४।१२ कुं १५

अध्या१२ ६५६।३८

चैत्र वदिः ०१९९८

सू	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	मु	द	म	का
२८	३१	०१	मं	५५	२१	पू	[illegible]	२०	शू	१५	४७	१५	१३	०३	२०
२८	३६	०२	बु	५२	३१	उ	३१	३२	गं	३०	५४	१६	१४	०४	२१
२८	४१	०३	बृ	४८	४२	ह	२६	४५	वृ	२५	११	१७	१५	०५	२२
२८	४६	०४	शु	४४	०६	चि	२०	०८	ध्रु	१८	४७	१८	१६	०६	२३
२८	५१	०५	श	३८	४९	स्वा	१२	४७	व्या	११	४७	१९	१७	०७	२४
२८	५६	०६	र	३३	०८	वि	१६	५८	ह	०४	२२	२०	१८	०८	२५
२९	०१	०७	चं	२७	३३	अनु	१४	५५	व	४८	४७	२१	१९	०९	२६
२९	०६	०८	मं	२२	१५	ज्ये	११	४५	सि	४१	०५	२२	२०	१०	२७
२९	११	०९	बु	१७	२५	मू	०७	४३	व्य	३३	३२	२३	२१	११	२८
२९	१६	१०	बृ	१३	०३	पू	०४	०१	व	२६	२०	२४	२२	१२	२९
२९	२१	११	शु	०९	०८	उ	००	५१	प	१९	३२	२५	२३	१३	३०
२९	२६	१२	श	०५	०४	श्र	५६	५६	शि	१३	३७	२६	२४	१४	०१
२९	२६	१३	श	५७	४६	ध	[illegible]			००	००	००	००	००	००
२९	३०	१४	र	५५	३६	श	५२	२७	सि	०८	२०	२७	२५	१५	०२
२९	३५	३०	चं	५४	४२	पू	[illegible]	०८	सा	०३	४५	२८	२६	१६	०३

भयो१शुक्रः१८।४३६वन्येन्दुः४७।०८होला१आम्रकुसुमप्राशन

पूभा १ रविः ०६।२६

म२०।३६उ ४८।४२या शनि१शः ०६।२५ तुलेन्दुः५८।२६

कृति २ वृषे शनिः २२.२६ गणेश ४

पूभा २ रविः २६।०३

म ३३।०८ उ कृति४ भौमः ३५।३३ वृश्चिकेन्दुः ०५।५५

म ०८।१० या रोहि ४ गुरुः १६।४४ शिलाटो ७

धनि३ कुम्भे शः ४७।०६श्रव२शुक्रः१२।६०धनुरीन्दुः११।४५

म ४२।०४ उ

म १०।०३ या मकरेन्दुः १८।१०

धनि४श ०८।३३ द१ मोचनी ११

अ५७०४६उभा४संमाने८वं:७।२०मु३०पुर्वा२श१२०यारोही१

[भौ०:१२।३७कुम्भेन्दुः२७।४४महावारुणीयोगघ५६।३६उ

म २६।४४शतां १जः२५।०३ चैत्र १४

मीनेन्दुः ४१।५८ सोमवती ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०१	०६	[illegible]	०६	०१	०४	१०
२६	०७	२६	२०	१३	००	२०	२०
३७	४६	५६	००	५८	२२	३१	३१
३४	०६	०२	०१	३४	११	२४	२४
५६	२५	[illegible]	०५	४०	०४	०३	०३
५६	४०	४५	३	०५	१०	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०१	१०	०१	०६	०१	०४	१०
०२	११	०८	२०	१८	००	२०	२०
२६	३०	४०	४६	०८	५२	१२	१२
५१	१२	४१	१४	२६	१६	१६	१६
५६	२५	६१	०७	४४	०५	०३	०३
०४	४२	०१	०१	३१	०७	११	११

२
१२ श मं
११सू.शु
१०गु
१ के रा
३
९
४
६
५ चं
७
८

वा,८।३१।३४।३०चंद्रे दि १४।४७
मिश्र४४।४७ कुं ३०


* वर्षफल सम्वत् १९९९ विक्रमी *

श्री विक्रमादित्य के राज्य काल १९९९ वर्ष व्यतीत हुए हैं श्रीशालीवाहन के शक [illegible] काल से १८६४ वर्ष हो चुके हैं सन् हिजरी १३६१ और सन् ईस्वी काल से १९४२ वर्ष हो चुके हैं इस सम्वत् १९९९ में वर्ष का स्वामी मङ्गल हुआ है— [illegible] वर्ष का स्वामी हो तो पृथ्वी पर अग्नि भय बहुत होता है—खेतियों का नाश हो जाता है—कहीं २ पर वर्षा होती है—प्रजा में चोरों द्वारा उपद्रव बहुत होते हैं, और [illegible] आपस में युद्ध [illegible] रहते हैं ॥१॥ मन्त्री का पद चन्द्रमा को प्राप्त हुआ है—उसका फल—शाली धान्य-इक्षु (गन्ना), कनक, इनकी खेतियां अच्छी होती हैं। [illegible] यज्ञादि कर्मों में अधिक प्रवृत्त रहते हैं, गौओं की वृद्धि और जल अधिक होता है, वर्षा अच्छी राजा और प्रजा सुख पूर्वक निवास करते हैं, ॥२॥ सेना का अधिकार सूर्य ने प्राप्त किया है—राजाओं का आपस में वैर भाव बढ़ जाता है, बादल वर्षा थोड़ी करते हैं, वायु के वेग से बादल तितर बितर हो जाते हैं—[illegible] और धान्य अधिक मात्रा में होते हैं, ॥ ३ ॥ सस्य (खेतियों) का स्वामी बृहस्पति हुआ है—प्रजा में सुख और आनन्द रहता है—बादल अच्छी वर्षा करने वाले होते हैं—फल और पुष्प वगैरा अधिक होते हैं—सर्व धान्य पदार्थों की वृद्धि होती है ॥ ४ ॥ मेघों का स्वामी भी सूर्य हुआ है—आकाश में बादलों का जाल बहुत बिछा हुआ रहेगा, सूर्य मण्डल ढका रहेगा किन्तु बादल वर्षा को न करते हुए चोरों की तरह इधर उधर भाग जावेंगे। और वृक्षों में होने वाले फल और पुष्पों का नाश होगा ॥५॥ रसिक पदार्थों के ऊपर शनि का अधिकार हुआ है—नील वर्ण के पदार्थ, हाथी, ऊन, वस्त्र और लोहा इन पदार्थों का भाव सस्ता रहेगा, गुड़, शक्कर, खांड वगैरा रसिक पदार्थ महंगे रहेंगे, और बादल जल थोड़ा बरसाते हैं ॥ ६ ॥ धान्यादि पदार्थों पर मंगल ने अधिकार प्राप्त किया है—धान्येश मंगल होने से अग्नि का भय होता है—प्रजा में हानि होती है। पृथ्वी जल से हीन और बादल भी जल बरसाने वाले नहीं होंगे, कहीं २ पर कुछ वर्षा हो—फलों का नाश अच्छे पुरुषों का वैर विरोध बढ़ जावेगा ॥ ७ ॥ नीरस पदार्थों पर बृहस्पति का अधिकार है—उसका फल-हरिद्रा (हल्दी)—पीले रङ्ग वाले पदार्थ पीले रङ्ग के वस्त्र इनकी वृद्धि होती है—अर्थात् इनका भाव सस्ता रहता है ॥ ८ ॥ फलों का स्वामी सूर्य हुआ है—उस का फल—वृक्षों में फल और फूल अधिक [illegible] में लगेंगे—किन्तु पीछे से इनका नाश हो जावेगा। और बादलों में जल भी बहुत वर्षा देने वाला नहीं होता ॥९॥ धन पर बुध का अधिकार हुआ है धन का संग्रह अच्छा रहेगा—अनेक तरह की वस्तुओं का संग्रह फलों की वृद्धि ब्राह्मण यज्ञ जपादि में परायण और खेतियां अच्छी होंगी ॥१०॥ अर्घ (भाव) पर सूर्य ने अधिकार प्राप्त किया है। सर्व पदार्थों के भाव में महंगाई रहेगी, वर्षा थोड़ी होगी प्रजा में क्षुधा का भय अर्थात् (अकाल) रहेगा और राजाओं का परस्पर युद्ध बना रहेगा ॥११॥ दुर्ग (किला) पर सूर्य को अधिकार प्राप्त हुआ है—राजाओं का नीति मार्ग पर चलना प्रजा में किसी तरह का भय न होगा—पथिकों को भी किसी प्रकार का कष्ट न होने पावेगा—मन्त्री लोग सब नीति परायण रहेंगे। प्रभवादि ६० सम्वत्सरों के मध्य में विष्णु विंशति में जय नाम का २८वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है इसी प्रकार आने वाले मन्मथ नाम सम्वत्सर के मेषादि पूर्व से शुक्ल आषाढ़ादि १।२।३।२४।२८।४८ सौम्यमासादि १०।२।२४।२१। १२। ऐसा सं० १९९८ फाल्गुण कृष्ण १४ शनिवार फाल्गुण प्र, २ सूर्योदय से ५० घड़ी ४२ पल पर धन लग्न में मन्मथ नाम का २९वां सम्वत्सर प्रवेश हुआ है उसका फल:—पृथ्वी, बागों बगीचों में फल फूल अधिक होंगे और राजा लोग जय को प्राप्त होंगे—रोहिणी का निवास सन्धि में है खण्ड वृष्टि होग, वर्ष का निवास बनिये के घर में है। इन १२ अधिकारों में से ८ अधिकार पाप ग्रहों को प्राप्त हुए हैं, शेष ४ अधिकार शुभ ग्रहों को प्राप्त हैं, ८ अधिकारों में से ५ सूर्य को प्राप्त हैं और २ मङ्गल को तथा एक शनि को प्राप्त है, शुभ ग्रहों के अधिकारों में से २ गुरु को १ चन्द्रमा को और १ बुध को प्राप्त है।


विंशोत्तरी मानेन लाभ व्यय चक्रम्

राशयः	मे.	वृ.	मि.	क.	सिं.	क.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.
लाभ	२	११	२	११	१४	२	११	२	१४	८	८	१४
व्यय	१४	५	५	१४	११	५	५	१४	[illegible]	५	५	२
पु. घा.	१	५	९	२	६	१०	३	७	४	८	११	१२
स्त्री घा	१	८	७	९	४	३	६	२	१०	११	[illegible]	१२

वर्षलग्नम्



मेष प्रवेश लग्नम्



दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	स	दू	मा	चै
२६	४५	०१	मं	५४	००	उ	१६	०४	शु	००	२३	२६	२७	१७	०४
२६	५०	०२	बु	५६	३६	रे	६०	००	ब्र	५६	३०	३०	२८	१८	०५
२६	५५	०३	बृ	५६	२२	रे	०२	१८	ऐं	५५	५५	१	२९	१९	०६
३०	००	०४	शु	६०	००	अ	०६	३६	वै	५६	१४	२	३०	२०	०७
३०	०५	०४	श	०३	१६	अ	१२	०३	वि	५७	११	३	३१	२१	०८
३०	१०	०५	र	०८	०२	कृ	१८	०९	प्री	५८	२४	४	१	२२	०९
३०	१५	०६	चं	१३	१३	रो	२४	४२	आ	६०	००	५	२	२३	१०
३०	२०	७	मं	१८	३२	मृ	३१	१५	आ	००	०५	६	३	२४	११
३०	२५	०८	बु	२३	२७	आ	३७	१९	सौ	०१	२५	७	४	२५	१२
३०	३०	०९	बृ	२७	३६	पु	४२	४१	शो	०२	१८	८	५	२६	१३
३०	३५	१०	शु	३०	४८	पु	४६	५७	अति	०२	३०	९	६	२७	१४
३०	४०	११	श	३२	५३	श्ले	५०	०८	सु	०१	४६	१०	७	२८	१५
३०	४४	१२	र	३३	३३	म	५२	००	धृ	००	०९	११	८	२९	१६
३०	४८	१३	चं	३२	५७	पू	५२	३९	शू	५२	५१	१२	९	३०	१७
३०	५२	१४	मं	३१	०८	उ	५२	५१	ग	४९	१६	१३	१०	३१	१८
३०	५६	१५	बु	२८	१४	ह	५०	२८	वृ	४२	४३	१४	११	१	१९

शु ५७।५६ शू ५७।२१ चैत्र शुदि: १ सं० १९९९

उर्भा १ रविः २८।१५ नवरात्रार भः १ वरसरार भः १
चन्द्रदर्शनम् २ उपनयनम्
मेषेन्दुः ०२।१८ गुणगौरी व्रतम् ३ मत्स्यजयंती
म ३१।२१ उ
म ०३।१६ या. ता मा हमल १६।१२ वृषेन्दुः २८।३४
स.स्वती ५ कल्पादि ५ १ शुक्रः ११।३४ मिथुनेन्दुः
पूर्वास्तंश:५६।२१पूर्मांशेश:३४ ५०शनि. *५७।५८ स्कंद६
म १८।३ उ ५०।५९ वासी मंतवम्
रोहि ७ भौमः २२।२५ भवान्युत्पत्तिः ८अशोककलिका
कर्केन्दुः २६।११ राम ९ [प्राशनम दुर्गा ८
उपनयनम्
म ०१।५० उ ३२।५३ या सिंहेन्दुः ५०।०८ कामदा ११
[दोलोत्सवः
पूर्भा ४ मीनेशः १७।०५
रेव १२विः ५४।२२शनि ३ कुम्भेशुकः ५२।४४ अनंग ११
म ३१।०८ उ ५९।४१ या उर्भा १शः ०८।३५ कन्येन्दुः
[०३।३०
मत्स्यव्रतम् अप्रेल १०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०१	१०	०१	०६	०१	०४	१०
११	१६	२३	२२	२५	०१	१९	१९
३३	५३	३६	५७	२०	४४	४३	४३
१८	४७	२३	०६	१७	३१	३६	३६
५९	३६	७०	०७	५२	०६	०३	०३
२६	१८	२८	५०	१९	०२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०१	११	०१	१०	०१	०४	१०
१८	२१	०६	२२	०१	०२	१९	१९
२८	०७	१३	५९	४२	२९	२१	२१
२७	२५	५५	१०	३६	२६	२१	२१
५८	३६	९२	०८	५५	०६	०३	०३
०२	२४	१२	४०	१९	५८	११	११

वा ८।२१।२६।२६दि२५।१२
मिश्र४५।१२ कु ८

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	वृषद.		अ	चैं
३१	१	०१	बृ	३४	१६	चि	४८	०३	व्या	३७	४१	१५	१२	०२	२०
३१	०५	०२	शु	३६	३३	स्वा	४६	५०	ह	३३	३४	१६	१३	०३	२१
३१	१०	०३	श	३४	११	वि	४१	०९	व	२३	३७	१७	१४	०४	२२
३१	१५	०४	र	०८	२४	अनु	३७	०८	सि	१६	००	१८	१५	०५	२३
३१	९	०५	चं	०२	२५	ज्ये	३२	५८	व्या	०८	११	१९	१६	०६	२४
३१	१९	०६	मं	५६	२३	०० मू	वध	००		०	०	००	००	००	००
३१	२४	०७	बु	५०	२६	पू	२८	५८	व	००	२०	२०	१७	०७	२५
३१	२८	०८	बृ	४५	२१	पू	२५	०७	शि	४५	१८	२१	१८	०८	२६
३१	३३	०९	शु	४०	०४	उ	२१	५२	सि	३८	२४	२२	१९	०९	२७
३१	३८	१०	श	३५	५४	श्र	१९	१७	सा	३२	०९	२३	२०	१०	२८
३१	४३	११	र	३२	२८	ध	१७	३३	शु	२६	३४	२४	२१	११	२९
३१	४८	१२	चं	३०	३०	श	१६	४८	शु	२१	५०	२५	२२	१२	३०
३१	५३	१३	मं	२९	२७	पू	१७	१४	ब्र	१८	०४	२६	२३	१३	०१
३१	५८	१४	बु	२९	४१	उ	१८	५५	ऐं	१५	२४	२७	२४	१४	०२
३२	०३	३०	बृ	३१	१९	रे	२१	४६	वै	१३	४५	२८	२५	१५	०३

० ५२।४६ वैशाख वदिः सं० १९९९

तुलेन्दुः १९।२५ वैशाखस्नानारम्भः
म ४९।५२ उ
म १४।११याम्रुगे१गुरुः०८।३५वृश्चिकेन्दुः २७।०५ गणेश४
मृगे १ भौमः २३।२३
म ५६।२३ उ शमा १ शुक्रः ५७।४९ धनुर्धीन्दुः ३२।५८


म ० २३।२६ या रेव १ शः ३३।५५
मकरेन्दुः ३९।१८

म ०७।५६ उ २५।३४ या. ४८।६५
वरूथिनी ११

म २९।२७उ५६।३४याकुम्भे संमेषेऽर्कः २६।४७ कुम्भ५।पुण्यं
अश्विं १मेषः२२।२६ [२१।४७उ.शर्वा२शुक्रः २५।५५
[मीनेन्दुः ०३।०८
मेषेन्दुः २१।४९

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०१	११	०१	१०	०१	०४	१०
२५	२५	१८	२४	०८	०३	१८	१८
२१	२२	५३	०८	२८	२८	५९	५९
४५	५०	१०	२६	०१	११	०६	०६
५८	३६	०ॅ	०९	६०	०७	०३	०३
५४	३१	०१	३८	०७	००	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	००	०१	१०	०१	०४	१०
०२	२९	०२	२५	१५	०४	१८	१८
१२	३८	२२	१४	३१	००	३६	३६
१२	३५	२४	४६	०७	११	५०	५०
५८	३६	०ॅ	१०	६१	०७	०३	०३
३८	३८	४१	३६	३६	००	११	११



वा ८।२१।२६।०२वि२५।४४
मिश्र४५।४४ कु ८

ब ५७।२७ वैशाख शुदि: सम्वत् १९९९

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ	प	यो	घ.	प.	बधु	इ	अ	वै.
३२	०८	१	गु	३२	५६	अ	२६	५२	वि	१३	०४	२९	२६	१६	४
३२	१३	२	शु	३७	५२	भ	०१	०६	प्री	१३	१७	३०	२७	१७	५
३२	१८	३	श	४२	२८	कृ	३७	०७	आ	१४	११	१	२८	१८	६
३२	२२	४	र	४७	३८	रो	४३	२५	सौ	१५	३३	२	२९	१९	७
३२	२७	५	चं	५२	३६	मृ	५०	१०	शो	१७	०६	३	३०	२०	८
३२	३०	६	मं	५७	३६	आ	५६	०१	ऽगं	१८	३८	४	०१	२१	९
३२	३४	७	बु	६०	००	पु	६०	००	सु	१९	४३	५	२	२२	१०
३२	३८	७	बृ	०१	५६	पु	०१	५१	धृ	२०	१२	६	३	२३	११
३२	४२	८	शु	०४	४६	पु	०६	२८	शू	१६	४५	७	४	२४	१२
३२	४६	९	श	०६	४०	श्ले	०६	५५	गं	१८	२६	८	५	२५	१३
३२	५०	१०	र	०७	२३	म	१२	०४	वृ	१६	०६	९	६	२६	१४
३२	५४	११	चं	०६	४१	पू	१२	३६	ध्रु	१२	५१	१०	७	२७	१५
३२	५८	१२	मं	०४	४७	उ	११	२९	व्या	०८	३१	११	८	२८	१६
३३	०२	१३	बु	०१	४६	ह	११	१४	ह	०२	२१	१२	९	२९	१७
३३	०२	१४	गु	५७	४५	००	अवम्	००	००	००	००	००	००	००	००
३३	०६	१५	शु	५२	५५	चि	०६	०२	सि	५०	५३	१३	१०	३०	१८

वृषेन्दु: ५७।३६ चन्द्रदर्शनम् २
अक्षय ३ परशुराम जयन्ती
भ १५।०३ उ ४८।३८ या
ता । ०७।३६ ५५ पूर्णा १ शुक्र: ०३।१२ मिथुनेन्दु: १६।५२
मार्गी बु: ४३।३८
कर्कन्दु: ४५।१२ गङ्गोत्पत्ति: ७
भ ०१।४६ उ ३३।१७ या

पश्चिमोदयं श: ५५।२६ सिंहेन्दु: ०९।५५
भ १७।०२ उ कन्येन्दु: २७।५१ मोहनी ११
भ ०६।४१ या मेषे १ रवि: १०।०३ आर्द्रा १ भौम: १३।२४

भ ५७।४५ उ कूर्मि १ ह: ११।१४ तुलेन्दु: ४०।०८ नृसिंह १४
भ १५।२० सत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०२	००	०१	१०	०१	०४	१०
१०	०५	१८	२७	२४	०५	१८	१८
५९	०८	४५	०३	४७	१५	०८	०८
३४	५६	२५	४५	०६	२२	१४	१४
५८	३७	०	११	६४	०७	३	३
२२	१०	३९	१६	४१	०२	११	११

सू	मं.	बु	बृ.	शु	श	रा	के
००	०२	०	१	११	०१	०४	१०
१६	०८	२९	२८	०१	०५	१७	१७
४८	४९	२२	१२	२६	१९	४९	४९
५१	४७	०५	२५	३९	३६	०३	०३
५८	३७	०	१२	६५	७	३	३
०८	३१	२१	२०	५५	५९	११	११

१२ १शु ११के ४ १० ७ ९ ८

वा,घा३१।४०।०९दि१६।२१
मिअ४५।२१ कु ८

धनु ५८।२५ कु ५९।१० ज्येष्ठ वदि: सं० १९९९

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	बधु	स.	मई	ज्य
३३	१०	१	शु	४७	३०	स्वा	०५	५६	व्य	४२	४६	१४	११	१	१९
३३	१४	२	श	४१	३६	वि	०२	२२	व	३६	१६	१५	१२	२	२०
३३	१७	३	र	३५	३६	ज्य	५४	१६	प	२८	४०	१६	१३	३	२१
३३	२१	४	चं	२९	२८	मू	५०	०६	शि	२०	५१	१७	१४	४	२२
३३	२५	५	मं	२३	३२	पू	४६	१८	सि	१३	२०	१८	१५	५	२३
३३	२९	६	बु	१७	२८	उ	४२	५२	सा	०६	०४	१९	१६	६	२४
३३	३३	७	गु	१२	५६	श्र	४०	०७	शु	५२	५२	२०	१७	७	२५
३३	३७	८	शु	०८	४२	ध	३८	१३	ब्र	४७	१६	२१	१८	८	२६
३३	४१	९	श	०५	२२	श	३७	१२	ऐं	४२	४२	२२	१९	९	२७
३३	४५	१०	र	०३	०२	पू	३७	२४	वै	२८	४३	२३	२०	१०	२८
३३	४९	११	चं	०१	५७	उ	३८	४१	वि	२५	५४	२४	२१	११	२९
३३	५३	१२	मं	०२	०९	रे	४१	२०	प्री	२४	०६	२५	२२	१२	३०
३३	५७	१३	बु	०३	३८	अ	४५	१६	आ	२६	१८	२६	२३	१३	३१
३४	००	१४	गु	०६	१२	भ	५०	१४	सौ	३२	२५	२७	२४	१४	१
३४	०५	३०	शु	०६	५७	कृ	५६	०२	शो	३४	१६	२८	२५	१५	२

वृश्चिकेन्दु:: ४८।१७ मई ३१
उदा शुक्र: ३०।०९
भ ०८।३७ उ ३५।३६ या धनुषीन्दु: ५४।१६ गणेश ४

भ १७।५८ उ ४५।२७ या मकरेन्दु: ००।२६
रोहि १ श: २६।५४ पश्चिमास्तं शनि: ५८।१७
कुम्भेन्दु: ०९।१०
भ ३४।१२ उ मिथुनेशुक्र: ०४।११
भ ०३।०२ याकृति १ रवि: ५७।५९ मीनेन्दु: २२।२०
परा ११ भद्रकाली ११
याम्यामस्तमगा स्य: २५ ५० मेषेन्दु: ४१।२४
भ ०३।३८ उ ३४।५५ या
कृति२ रवेर्लग्नेऽर्क: २६।५१ बुध१५ पुष्यं१०।५७ उ रेव१ शुक्र: ११।०४
वृषेन्दु: ०६।४० वट सावित्री ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०२	१	१	११	०१	०४	१०
२४	१३	१२	२९	१०	०७	१७	१७
३२	४४	०३	५६	१४	०५	२०	२०
४०	४५	२८	२६	०२	३३	४४	४४
५७	३१	८५	१३	६७	०७	३	३
५५	२१	१६	२०	०९	५७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	२	०१	०२	११	०१	०४	१०
०१	१८	२१	०१	१८	०८	१७	१०
१६	३	१०	२६	०३	०३	०१	०१
१६	२१	१५	२५	२५	३९	२८	२८
५७	३६	६९	१३	६७	०७	३	३
००	४८	४	२०	२९	२७	११	११

सूबुशु२ १रा ११के १० ४ ७ ९ ८ ६श

वा,घा३०।४०।२३दि१६।५०
मिअ४६।४८ कु ८

दि	घ	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	क	ती	म	उद्ये
३४	०६	१	बु	१४	३१	रो	६०	०२	ऽगं	३५	३७	२१	२६	१६	३
३४	१२	२	गु	१६	३३	रो	०२	२१	सु	३०	५०	१	२७	१७	४
३४	१८	३	शु	२४	४२	मृ	०६	०६	धृ	३८	४७	२	२८	१८	५
३४	२०	४	श	२६	५४	आ	१५	२६	शू	४०	१२	३	२६	१६	६
३४	२३	५	र	३३	२७	पु	२१	३०	गं	४०	५४	४	३०	२०	७
३४	२६	६	सो	३६	२७	पु	२४	५४	वृ	४०	४६	५	३१	२१	८
३४	२७	७	मं	३८	२२	श्ले	२६	३६	ध्रु	३६	४७	६	१	२२	९
३४	२६	८	बु	२८	५६	म	३२	०२	व्या	२७	४४	७	०२	२३	१०
३४	३१	६	गु	३८	११	पू	३२	०६	ह	३४	४२	८	०३	२४	११
३४	३३	१०	शु	३६	१४	उ	३२	०६	व	३०	४०	६	४	२५	१२
३४	३४	११	श	३३	१२	ह	२१	५५	सि	२५	४५	१०	५	२६	१३
३४	३६	१२	र	२६	१२	चि	२६	३५	व्या	२०	०२	११	६	२७	१४
३४	३८	१३	सो	२४	१६	स्वा	२७	०१	व	१२	४०	१२	७	२८	१५
३४	३६	१४	मं	१८	५०	वि	२३	२६	प	०६	४४	१३	८	२६	१६
३४	४१	१५	बु	१२	५७	अनु	१६	३४	शि	५१	५३	१४	०६	३०	१७


शि ५६।२४ **ज्येष्ठ शुदि: सं० १९९९**

चन्द्रदर्शनम् २
मिथुनेन्दु: ३८।४८
म ५७।०१ उ अदितो १ भौम: ५५।२३
म २६।२५ या
रेव ३ शुक्र: २८।६७ कर्केन्दु: ०४।४२
कृतिका ४ रवि: २२।५४ मृगे २ बु: ४६।५७
म ३८।२३ उवामा,जौम।०३।०२ पुफा १राहु: शता ३ केतु:
म ८।३६ या रेव ४ शुक्र: १८।१८ [३३।५०निहेन्दु:२६ ३६
रोहि १रवि:५३।०३मृगे ४गुरु:१६।२५ कन्येन्दु: ४८।०८

म ०४।४३ उ ३३।१२ या अश्वि१ मेषेशुक:१३।३५व्रत ११
मृगे २ बकीश: ०६।१३ तुलेन्दु: ०० ५५
रोहि २ रवि: २१।१४
म १८।५०उ४८।५३ या वृश्चिकेन्दु:०६।२२ सत्यव्रतम् १५
पश्चिम,स्तंभ: ३८।५१ रोहि १ शनि: ००।४६

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	०२	११	०१	०४	१०
०८	२३	२७	०३	२७	०६	१६	१६
५७	००	४०	१२	१३	०६	३६	३६
११	१२	१२	२८	१७	०५	०३	०३
५७	३७	३०	१४	६८	०७	०३	०३
२४	२२	४७	०४	५५	५७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	०२	००	०१	०४	१०
१५	२७	२८	०४	०५	१०	१६	१६
३८	२०	१७	४६	११	०६	१३	१३
२७	२६	१०	२५	४८	२२	४७	४७
५७	३७	१४	१४	६८	०७	०३	०३
१६	४३	३६	०४	५५	५६	११	११



बा,८।३१।४०।३८दि१७।१४
मिश्र४७।१४ कु ८

दि	घा	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प	क	ती	म.	उद्ये
३४	४२	१	र	०६	४७	ज्ये	१५	२६	सा	४४	२४	१५	१०	३१	१८
३४	४४	२	श	००	३६	मू	११	२०	शु	३६	४१	१६	२१	१	१६
३४	४४	३	र	५४	३५	००	अ	वृ	००	००	००	००	००	००	००
३४	४६	४	सो	४८	५४	पू	०७	२२	शु	२६	२३	१७	१२	२	२०
३४	४७	५	मं	४३	३६	उ	०३	४२	ब्र	२६	१६	१८	१३	३	२१
३४	४६	६	बु	३६	३०	श्र	००	५५	ऐ	२६	०७	१६	१४	४	२२
३४	५१	७	गु	३६	००	ध	५७	३६	वै	२०	१४	२०	१५	५	२३
३४	५२	८	शु	३१	३५	पू	५७	२६	वि	०५	३१	२१	१६	६	२४
३४	५४	६	श	३२	२१	उ	५८	२५	प्री	०१	२०	२२	१७	७	२५
३४	५६	१०	र	३२	२६	रे	६०	००	आ	४६	२७	२३	१८	८	२६
३४	५७	११	सो	३३	४७	रे	००	५७	सौ	४५	२६	२४	१६	६	२७
३४	५६	१२	मं	२६	१३	अ	०४	३४	शो	४५	२१	२५	२०	१०	२८
३५	००	१३	बु	३२	५६	भ	०६	१८	अ	४६	०४	२६	२१	११	२९
३५	०२	१४	गु	४४	२१	कृ	१४	३६	सु	५०	२६	२७	२२	१२	३०
३५	०४	३०	शु	४६	१८	रो	२२	१२	धृ	५८	४८	२८	२३	१३	३१


घ ५८।४२ आ ५८।२८ **ज्येष्ठ वदि: सं० १९९९**

धनुर्वान्दु: १५।२६
म २७।३५ उ ५४।३५ या अश्वि२ शुक्र: ०४।०६जून १०

मकरेन्दु: २१।२६
अश्वि ४ शुक्र: ५६।४०
म ३६।३०उरोहि४रवि: २१।१२अदितीयकर्कभौम: ०४।२७
म ०७।४३ या मृगे १ प्र बु:४०।१६ कुम्भेन्दु: २६।५३
भर १ शुक्र: ४६।११ मीनेन्दु: ४२।३५
मृगे १ रवि: ५२।५२ आर्द्रा १ गुरु: ४६।४३
म ०२।२२ उ ३२।२२ या
पुष्ये १ भौम: २५।५८ मेषेन्दु: ००।५७

म ३६।५६ उ पश्चिमास्तं गुरु: १४।५८ वृषेन्दु: २५।४२
म १२।०८ या पूर्वोदयशनि: ४५।३१
मिथुनेन्दु: ४४।३१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	०२	००	०१	०४	१०
२२	०१	२४	०६	१३	११	१५	१५
१८	४०	०१	२५	१८	०४	५१	५१
४८	२६	२७	२२	००	५७	३२	३२
५७	३७	४१	१४	६६	०७	०३	०३
०६	०२	४६	१४	२३	५६	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	०२	००	०१	०४	१०
२८	०६	१८	०८	२१	१२	१५	१५
५८	०२	१८	०३	३०	०३	२६	२६
१०	४६	१२	१५	०६	१३	१७	१७
५७	३८	२६	१४	०७	०७	०३	०३
०१	१६	४१	०४	४८	५७	११	११

बा,८।३१।४०।५३दि१७।२६
मिश्र४७।२६ कु ८

दि.	घ.	प.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	[illegible]	[illegible]	सू	अ
३४	०५	०१	र	५४	२४	मृ	[illegible]	[illegible]	ग	६०	००	२६	२४	१४	०१
३४	०७	०२	चं	५६	०४	आ	३	२४	श	००	३६	३०	२५	१५	०२
३५	०६	०३	भौ	६०	००	पु	४०	०४	वृ	०१	४७	०१	२६	१६	०३
३५	१०	०४	बु	०९	०८	पु	४५	०२	ध्रु	०५	४६	०२	२७	१७	०४
३५	११	०४	बृ	०६	०६	श्ले	४८	५६	व्या	०२	४७	०३	२८	१८	०५
३५	१३	०५	शु	०८	०३	म	५१	३७	ह	०१	५७	०४	२९	१९	०६
३५	१४	०६	श	०८	२६	पू	५३	०१	व	००	०३	०५	३०	२०	०७
३५	१७	०७	र	०७	४१	उ	५३	१३	व्य	५३	१८	०६	३१	२१	०८
३५	१४	०८	चं	०५	५७	ह	५२	१९	व	४८	३४	०७	३२	२२	०९
३५	१३	०९	भौ	०२	५४	चि	५०	२१	[illegible]	४२	५६	०८	०१	२३	१०
३५	१६	१०	[illegible]	५८	५३	००	[illegible]	[illegible]	००	००	००	००	००	००	००
३५	१२	११	बु	५४	०४	स्वा	४७	६६	शि	३	४०	०६	०२	२४	११
३४	१०	१२	बृ	४८	२५	वि	४	१६	सि	२६	४६	१०	०३	२५	१२
३४	०६	१३	शु	४२	४०	अनु	४०	१६	वा	१२	३०	११	०४	२६	१३
३५	००	१४	श	३६	३१	ज्ये	३६	१२	शु	१४	०१	१२	०५	२७	१४
३५	०५	१५	र	३०	१८	मू	३२	००	शु	०७	२१	१३	०६	२८	१५


[illegible] ज्येष्ठ शुदिः सम्वत् १९९९

मिथुनेऽर्कः ५२।६ अनु १५ पुरयपर दिने मध्याह्नयाव
पूर्वोदयं ञः ५१।३१ मरि ४ शुक्रः २२।०३ चन्द्रदर्शनम् २
कर्केन्दुः २३।५६ सीमन्तकम् रम्भा व्रतम् ३ हरियालि ३
म ३४।२७ उ
म०६।०६यामृगेवरविः २३।२८ सिंहेन्दुः४८।५६ मेलाजोड ४
रोहि ३ मार्गाङ्कः २१।०१
पुष्ये ३ भौमः ०६।२६
म०७।५२ उ ३६।५४वा वृषेशुक्रः ०३।५० कन्येन्दुः ०८।०४
उ. मा सरता २६।३२ आर्द्रा २ गुरुः ११।२०
रोहि२ शनिः३५।३७ तुलेन्दुः२१।१७गंगा१० दशहरा १०

म२६।२८उ५४।०४यारोहि४ज्ञः५५।०३निर्जला११ स्मार्तानाम्
पुष्ये४भौमः२६।२५ वृश्चिकेन्दुः ३०।०६ वैष्णवानां११ व्रतम्
कृत्ति ४ शुक्रः ४२।४८
भ ३६।३१ उ धनुषीन्दुः ३६।१२
भ ३।१४ या मृगे १ज्ञः ४६।४० सत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०१	०१	०२	०१	०१	०४	१०
०७	११	१८	१०	०२	१३	१४	१५
१०	३८	५४	०८	०२	१४	००	००
३६	४५	३८	४१	३०	३५	[illegible]	[illegible]
५६	३८	६०	१४	७०	०७	०२	०२
५४	१६	४७	०४	४८	००	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०१	०२	०१	०१	०४	१०
१३	१५	२३	११	०६	१३	१४	१४
११	२२	२०	३१	०७	[illegible]	[illegible]	४१
४८	५२	५३	३४	१७	[illegible]	[illegible]	३६
५६	३८	५६	१३	७०	०७	०३	०३
५१	१६	५६	१०	४८	००	११	११



वा,८।२१।४१।०८दिन १७।३७
मिश्र४७।३७कुं ८

दि.	अ.	ति	अ.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जम	सर	नू	अ.
३४	०४	०१	चं	२४	१४	पू	२७	५६	इं	४२	२४	१४	०७	२९	१६
३५	०२	०२	भौ	१८	३१	उ	२५	१६	वै	०५	२३	१५	०८	३०	१७
३५	००	०३	बु	१३	१८	श्र	२१	१३	वि	३८	४४	१६	०९	०१	१८
३५	५९	०४	बृ	०८	५१	ध	१८	५६	प्री	३२	०६	१७	१०	०२	१९
३४	५७	०५	शु	०५	१६	श	१७	२०	आ	२८	०४	१८	११	०३	२०
३४	५६	०६	श	०३	४०	पू	१७	०७	सौ	२३	५२	१९	१२	०४	२१
३४	५४	०७	र	०१	२२	उ	१७	४५	शो	२०	४०	२०	१३	०५	२२
३४	५२	०८	चं	०१	१३	रे	१९	४७	अ	१८	२८	२१	१४	०६	२३
३४	५०	०९	भौ	०२	३१	अ	२३	१८	सु	१६	००	२२	१५	०७	२४
३४	४९	१०	बु	०४	५३	भ	२९	४६	धृ	१७	०३	२३	१६	०८	२५
३४	४७	११	बृ	०८	२५	कृ	३३	२४	शू	१७	३७	२४	१७	०९	२६
३४	४६	१२	शु	१२	४७	रो	३९	३१	ग	१८	५०	२५	१८	१०	२७
३४	४४	१३	श	१७	४८	मृ	४५	४२	वृ	२०	२५	२६	१९	११	२८
३४	४२	१४	र	२२	४७	आ	५२	२३	ध्रु	२२	०४	२७	२०	१२	२९
३४	४१	३०	चं	२७	२६	पु	५८	१०	व्या	२३	३१	२८	२१	१३	३०


आषाढ वदिः सं० १९९९

रोहि १ शुक्रः ३२।५ मकरेन्दुः ४२।०४
भ ३५।५४ उ आश्ले १ भौमः ४८।१२
भ १३।१८ या मृगे २ ज्ञः ४८।१२ कुम्भेन्दुः ५२।० दशरोरा ४
आर्द्रा ४ रविः २७।२३ रोहि २शुक्रः २१।२३ [जौलाय२१

भ ०२।४४ उ३२।०३यामृगे३मिथुनेज्ञः२७।४५मीनेन्दुः०२।१३
आदि १ रविः ५८।३३
मृगे ४ज्ञः ५७।३४ आर्द्रा३ गुरुः३६।०६ मेषेन्दुः १६।५७
भ ३३।४२ उ रोहि ४ शुक्रः ५७।३६
भ ०४।५३ या वृषेन्दुः ४४।०८
आदि २ रविः ३०।३५ आर्द्रा १ ज्ञः ०८।१७ योगिनी ११
मृगे १ शुक्रः ४६।५७
भ १७।४४ उ ५०।१५ या मिथुनेन्दुः १२।३७
पूर्वोदयं गुरुः २१।३१
आर्द्रा २ ज्ञः १६।४२ कर्केन्दुः ४१।५१ सोमावती ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०१	०२	०१	०१	०४	१०
२०	२०	०३	१३	१८	१४	१४	१४
४६	२३	०५	२२	३६	५७	१६	१६
५३	२४	५०	३०	२६	४२	१०	१०
५६	३८	८४	१३	[illegible]	०७	०३	०३
५०	१६	२१	१०	२७	००	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०२	०२	०१	०१	०४	१०
२७	२४	१३	१५	२६	१५	१३	१३
२४	४५	४३	००	५५	४६	५३	५३
३९	५०	३६	२७	४६	४६	५५	५५
५६	३८	६५	१४	७२	०६	०३	०३
५४	३०	४३	०४	०६	०३	११	११



वा,८।२१।४१।२२दि१७।२६
मिश्र४७।२६ कुंद


	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	या	घ.	प.	ता			
२८	२	बु	२४	३४	पु	००	३३	व	२४	३८	३०	२३	१५	२२
३६	३	बृ	३६	३७	श्ले	०७	३७	सि	२३	५७	१	२४	१९	०१
३५	४	शु	३७	१६	म	१०	३८	व्या	२२	१६	२	२५	१७	२
३३	५	श	३६	३८	पू	१२	१९	व	१९	३८	३	२६	१८	३
२२	६	र	३४	४६	उ	१२	४७	प	१५	५७	४	२७	१९	४
०	७	चं	३१	४६	ह	१२	०४	शि	११	२१	५	२८	२०	५
८	८	मं	२७	४९	चि	१०	१६	सि	०५	५४	६	२९	२१	६
६	९	बु	२३	०२	स्वा	०७	४५	शु	५२	५९	७	३०	२२	७
३	१०	बृ	१७	३९	वि	०४	३०	शु	४५	४८	८	३१	२३	८
१	११	शु	११	४३	अनु	००	४२	ब्र	३८	२०	९		१ २४	९
८	१२	श	०५	३३	मू	५२	२३	ऐ	३०	३७	१०		२ २५	१०
८	१३	श	५९	२०	०० अ		वम	००	००	००	००	००	००	००
५	१४	र	५३	१९	पू	४८	१९	वैं	२३	०२	११		३ २६	११
१	१५	चं	४७	३०	उ	४४	३५	वि	१५	३३	१२		४ २७	१२

आर्द्राऽर्कः १६।०८चन्द्रदर्शनम् २ [शुक्र: २२।०५सिंहेन्दु: ७।३७
आदि ४सं. कर्केऽर्क: २६।४१ मु३० पुण्यं मध्यान्होत्तरं
भ ०६।५६ उ ३७।१६ या
कन्येन्दु: २७।२६

भ ३१।४३ उ ५९।४७ या पूर्वास्तज्ञ: २२।३४तुलेन्दु:४१।११
रोहि ३ शनि: २४।३८
मघा १ सिंहे भौम: ०७।२२ वृश्चिकेन्दु: ५०।१६
भ ४४।४१ उ. अदितौ ४ कर्केज्ञ: १२।४८
भ११।४३याधनुरिन्दु: ५६।४६देवशयनी ११चातुर्मास्यव्रता*
पुष्ये १ज्ञ:०३।५२ *रम्भ: पुरा गृ. प्रवेशघ १२उ

भ५३।१६उ [सत्यव्रतम्
भ २०।२३ या मकरेन्दु: ०२।२३ व्यासपूजावायुपरीक्षा

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०२	०२	०२	०१	०४	१०
०५	२९	२७	१६	०६	१९	१३	१३
००	४७	२४	५०	२७	४२	२८	२८
०८	०७	४२	०५	२६	१७	२९	२९
५७	३८	४०	१३	७२	०६	०३	०३
१८	३०	२४	१०	०६	०३	११	११



वा, ८।४१।३७दि१७।
मिस्र४७।१४ कुं ८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०३	०२	०२	०१	०४	१०
१०	०३	०८	१८	१३	१७	१३	१३
४२	३३	१४	११	०९	२०	०९	०९
१७	२९	४७	४८	०९	०५	२५	२५
५७	३८	०७	१३	७२	०६	०३	०३
०५	३०	१२	०६	०६	०३	११	११


सौ ५५।४९ **श्रावण वदि: सं १९९९**

ता	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	या	घ.	प.	ज	अ.	जी	आ
०८	०१	मं	४२	१६	श्र	४१	२१	प्री	०८	२५	१३	५	२८	१३
०५	०२	बु	३७	४७	ध	३८	४६	आ	०१	४७	१४	६	२९	१४
०१	०३	बृ	३४	०८	श	३७	०७	सौ	५०	३४	१५	७	३०	१५
५९	०४	शु	३१	३०	पू	३६	२७	अति	४६	०९	१६	८	३१	१६
५४	०५	श	३०	०५	उ	३६	५८	सु	४२	४२	१७	९	०१	१७
५०	०६	र	२६	५२	रे	३८	४३	धृ	४०	१७	१८	१०	०२	१८
४६	०७	चं	३१	०२	अ	४१	४३	शू	३८	५५	१९	११	०३	१९
४२	०८	मं	३३	२०	भ	४५	५४	गं	३८	२३	२०	१२	०४	२०
३९	०९	बु	३६	५०	कृ	५१	०६	वृ	३८	४८	२१	१३	०५	२१
३५	१०	बृ	४१	०६	रो	५७	०७	ध्रु	३९	५१	२२	१४	०६	२२
३१	११	शु	४६	०४	मृ	६०	००	व्या	४१	१८	२३	१५	०७	२३
२७	१२	श	५१	०६	मृ	०३	३७	ह	४२	५६	२४	१६	०८	२४
२४	१३	र	५५	५४	आ	१०	०७	व	४४	२५	२५	१७	०९	२५
२१	१४	चं	६०	००	पु	१६	१२	सि	४५	२५	२६	१८	१०	२६
१७	१४	मं	००	०६	पु	२१	३६	व्या	४५	४४	२७	१९	११	२७
१३	३०	बु	०३	१६	श्ले	२५	२६	व	४५	०८	२८	२०	१२	२८

पुष्ये ३ज्ञ: ४६।००
कुम्भेन्दु: १०।०१
भ ०५।५७ उ ३४।०८ या गणेश ४
मीनेन्दु: २१।३७
मघा ३ भौम: ४२।२५ अगस्त ३१
भ २९।५२ उ मेषेन्दु: ३८।४३
भ ००।१७या आश्ले१रवि: ०१।३६ आश्ले २ ज्ञ: १०।५९
आश्ले ३ज्ञ: ५९।१९
वृषेन्दु: ०२।१४
भ ०८।५९ उ ४१।०९ या
मिथुनेन्दु: ३०।२२ कामदा ११
मघा १ सिंहेज्ञ: ३७।१५
भ ५५।४५ उ कर्केन्दु: ५६।५१
भ२८।००या पश्चिमास्तं भौम: २६।०७ कर्केशुक्र: ३९।४१

सिंहेन्दु: २५।२९ हरियाली ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०३	०२	०२	०१	०४	१०
१८	०८	२२	१९	२३	१८	१२	१२
१९	३५	५७	५८	१५	०६	४३	४३
३५	३५	०७	२७	२०	१९	५८	५८
५७	३८	००	१३	७२	०५	०३	०३
१५	३०	१७	०६	४५	०८	११	११



वा, ८।३१।४१।५१ दि १६।५१
मिश्र४६।५१ कुं ८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०४	०२	०३	०१	०४	१०
२५	१३	०७	२१	०२	१८	१२	१२
५८	३८	३७	४१	५१	४७	१८	१८
१४	४८	५३	२०	४३	००	३३	३३
५७	३८	०७	१२	७३	०५	०३	०३
२६	३०	३४	१२	२०	०८	११	११

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रज	श्रा	ऽग	श्रा
३३	१०	०१	बृ	०५	२२	भ	२९	१२	ध	४३	४१	२६	२१	१३	२६
३३	०७	०२	शु	०६	०९	पू	३१	११	शि	४१	११	०१	२२	१४	३०
३३	०३	०३	श	०५	३६	उ	३१	५५	सि	३७	४१	०२	२३	१५	३१
३२	५९	०४	र	०३	५४	ह	३१	२५	सा	३३	१३	०३	२४	१६	०१
३२	५६	०५	च	०१	००	चि	२६	५२	शु	२७	५३	०४	२५	१७	०२
३२	५६	०६	चं	५७	११	००	अ	वम	००	०	००	००	००	००	००
३२	५२	०७	मं	५२	२७	स्वा	२७	३१	शु	२१	५३	०५	२६	१८	०३
३२	४८	०८	बु	४७	०७	वि	२४	२२	ब्र	१५	१२	०६	२७	१९	०४
३२	४४	०९	बृ	४१	१६	ऽनु	२०	३६	ऐं	०७	५८	०७	२८	२०	०५
३२	४०	१०	शु	३५	११	ज्ये	१६	३५	वै	००	२८	०८	२९	२१	०६
३२	३६	११	श	२८	५९	मू	१२	२३	प्री	४५	०३	०९	३०	२२	०७
३२	३२	१२	र	२२	५२	पू	०८	१५	आ	३७	२८	१०	३१	२३	०८
३२	२८	१३	चं	१८	०६	उ	०४	२३	सौ	३०	११	११	०१	२४	०९
३२	२३	१४	मं	१२	५५	श्र	००	५९	शो	२३	२३	१२	०२	२५	१०
३२	१९	१५	बु	०७	२५	श	५६	२२	ऽगं	१७	१३	१३	०३	२६	११


ध५८।१३वि५२।४६श्रावण शुदिः सम्वत् १९९९

पुष्ये १शु:२८।५४ चन्द्रदर्शनम् २
कर्येन्दु: ४६।२२
भ ३३।३६उ, पूफां१ज्ञ:५५।५५ मधुस्रवा ३
भ०३।५४यामघां१ससिंहेऽर्क:५८।५४सु३० पुण्यंपरदिनेमध्य-
(न्हेयावत् नाग ५
तुलेन्दु:००।३८

भ ५२।२७ उ
भ १९।४७ यावृश्चिकेन्दु: १०।१०
[च्वितपूर्णी८

पश्चिमोदयंज्ञ: ५१।५६ धनुषीन्दू: १६।३५
भ ०।०५ उ २८।५९ या पविश्रा ११
उफां १ ज्ञ: ३६।५३ मकरेन्दु: २२।१७ पवित्रारोपण १२
ता. मा. सुवला ०४।२५ श्राश्ले १ शुक्र: २१।४३
भ १२।५५ उ ४०।१० याउफां२कन्यायांज्ञ:४२।२७कुम्भेन्दु:
ऋषितर्पणी १५ रक्षाबन्धनम् [२६।३६ सत्यव्रत् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०४	०२	०३	०१	०४	१०
०२	१८	२०	२३	११	१९	१८	१८
४०	१६	०१	०९	०२	१८	५६	५६
५६	२५	५८	२९	००	१०	१८	१८
५७	३८	[illegible]	१२	७३	०४	०३	०३
४०	३०	२८	१२	२०	१२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०५	०२	०३	०१	०४	१०
०९	२२	०१	२४	१९	१९	११	११
२५	३३	४१	३३	३७	४३	३४	३४
०३	३७	११	०६	१५	१९	०३	०३
५७	३८	९५	११	७३	०३	०२	०३
५३	३०	३७	१८	२०	१५	११	११

वा, ८।३१।४२।०६दिन१६।२४
मिश्र४६।२४ कुं ८


दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	शा	सु,	ऽग	भा
३२	१४	०१	बृ	०३	४५	पू	५५	२५	सु	११	४३	१४	०४	२७	१२
३२	०९	०२	शु	०१	६	उ	५५	३७	००	०७	०५	१५	०५	२८	१३
३२	०६	०३	शु	५६	३८	००	अ	वम	धृ	००	००	००	००	००	००
३२	०४	०४	श	५६	२५	रे	५७	०२	शू	०३	२०	१६	०६	२९	१४
३२	००	०५	र	६०	००	अ	५६	४६	गा	००	३८	१७	०७	३०	१५
३१	५५	०५	चं	००	३२	भ	६०	००	ध्रु	५८	१३	१८	०८	३१	१६
३१	५०	०६	मं	०२	४८	भ	०३	३९	व्या	५८	२१	१९	०९	०१	१७
३१	४६	०७	बु	०६	१९	कृ	०८	३८	ह	५९	१३	२०	१०	०२	१८
३१	४१	०८	बृ	१०	३७	रो	१४	२८	व	६०	००	२१	११	०३	१९
३१	३६	०९	शु	१५	३४	मृ	२२	५०	व	००	३२	२२	१२	०४	२०
३१	३२	१०	श	२०	४२	आ	२७	२५	म	०२	०८	२३	१३	०५	२१
३१	२७	११	र	२५	३४	पु	३३	३६	व्य	०३	३९	२४	१४	०६	२२
३१	२२	१२	चं	२९	४९	पू	३९	०९	व	०४	२९	२५	१५	०७	२३
३१	१७	१३	मं	३३	०७	श्ले	४३	४६	प	०५	०७	२६	१६	०८	२४
३१	१२	१४	[illegible]	३५	२०	म	४७	१७	शि	०४	४०	२७	१७	०९	२५
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]

भाद्रपद वदिः सं०१९९९

बृ ५८।५७
मीनेंदु: ४०।४०
भ ३०।२२ उ ५९।३८ या कज्जली ३

मेषेन्दु: ५७।०२ गणेश ४ बहुला ४
पूफा १ रवि: ४९।३३
चंदन ६ हल ६ [सितम्बर ३०
म०२।४८उ ३४।३३ याहस्ते १ ज्ञ:२०।५१ वृषन्दु:१९।५३
उफां१भौम:१२।३३शीतला७जयन्तीव्रतम् ८जन्म८स्मार्तानाम्
मघां१सिंहेशुक्र:५८।१८मिथुनेन्दु:४७।३९जन्म८[वैष्णवाणाम्
भ. ४८।०८उगुणा९
भ २०।४ २या
कर्केन्दु: १७।०३ अजा११
उफा २कन्याया भौम: २५।०३ गोवत्सा १२
भ३३।०७ उ सिंहेन्दु: ४३।४३
म०४।१३ या

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०५	०२	०३	०१	०४	१०
१७	२७	१३	२६	२९	२०	११	११
०८	४०	२५	०३	४४	०६	०८	०८
४२	३१	३३	५८	३६	३०	३७	३७
५८	३८	०८	१०	७३	०२	०३	०३
५७	३०	०१	२४	५८	१८	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०५	०५	०२	०४	०१	०४	१०
२३	०२	२१	२७	०८	२०	१०	१०
५६	१०	२६	१८	१९	२०	४६	४६
१०	३२	३३	४६	५५	३३	२२	२२
५८	३९	६०	१०	७३	०१	०२	०३

वा, ८।३१।४२।२१ दि१५।५[illegible]
मिश्र४५।५१ कुं ८

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	शा	बु	सि	भा
३१	०२	०१	गु	३५	५५	उ	५०	२१	सा	०१	०४	२६	१६	११	२७
३०	५७	०२	श	३४	१८	ह	५०	१७	शु	५३	२५	३०	२०	१२	२८
३०	५२	०३	र	३१	३२	चि	४८	५७	ब्र.	४८	१५	०१	२१	१३	२९
३०	४७	०४	च	२७	४७	स्वा	४६	४८	ऐ	४२	१७	०२	२२	१४	३०
३०	४२	०५	मं	२३	११	वि	४३	४६	वै	३५	३७	०३	२३	१५	३१
३०	३७	०६	बु	१७	५५	अनु	४०	११	वि	२८	२७	०४	२४	१६	०१
३०	३२	०७	बृ	१२	११	ज्ये	३६	११	प्री	२०	५३	०५	२५	१७	०२
३०	२८	०८	शु	०६	०८	मू	३१	५३	आ	१३	१२	०६	२६	१८	०३
३०	२३	०९	श	००	०२	पू	२७	४६	सौ	०५	२२	०७	२७	१९	०४
३०	२३	१०	श	५३	५७	०० अ	वस्	००	००	००	००	००	००	००	००
३०	१८	११	र	४८	१५	उ	२३	४८	ग	५०	१७	०८	२८	२०	०५
३०	१४	१२	चं	४३	००	श्र	२०	१६	सु	४३	१७	०९	२९	२१	०६
३०	१०	१३	मं	३८	३१	घ	१७	२१	धृ	३६	५१	१०	३०	२२	०७
३०	०५	१४	बु	३५	५६	श	१५	१६	शू	३१	०८	११	३१	२३	०८
३०	००	१५	बृ	३२	१८	पू	१४	०२	गं	२६	११	१२	१	२४	०९

गु ५७।०४शो ५७।५२ भाद्रपद शुदि सं० १९९९

कन्येन्दुः ०४।४७
चित्रा १ज्ञः ३५।२७ चन्द्रदर्शनम् २
भ५९।३९उफा२ रविः ३२।५३ तुलेन्दु;१९।३७ हरितालका ३
भ ५७।४७ या पुफा १ शुक्रः ३६।४३ पत्थर ४
वृश्चिकेन्दुः २९।३२ ऋषि ५
उफा३सं. कन्यायामर्कः ५८।४४ मु१५ पुण्यंपरदिनेमध्यहंया व
[सूर्य्यं ६

भ १२।११ उ ३९।०९या धनुषीन्दुः याम्योदयमगस्त्य :५७
[३२ राधा८ ३६ ११सूतउ ७मक्ताभरण७मकरेन्दुः४१।४६
[शुक्रः १०।१६ उषा ॥॥ऽबूाल७९ पूर्वार्द्धे-च ११
भ २१।०६ उ ४८।१५ यां चित्रा १ वक्रीज्ञः ५०।२१पूफा३
[३०।५५पितृपक्षारम्भ
कुम्भेन्दुः ४८।४९वामन १२
हस्ते १ भौमः ५३।५५
भ२५।५६उत्तर. मा.मीजान५।१५ मीनेन्दुः५९।३१ अनंत१४
भ०४।०७या पश्चिमास्तंज्ञः २२।४९ रोहि४ वक्रीशनिः१५*
*सत्यव्रतम

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०५	०२	०४	०१	०४	१०
०१	०७	२६	२८	१८	२०	१०	१०
४४	१९	२४	५३	१६	३१	२०	२०
०१	५२	११	४१	४४	२६	५६	५६
५८	३९	१२	०८	७३	००	०३	०३
३९	४२	००	३५	५६	२४	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०५	०२	०४	०१	०४	१०
०७	११	२६	२९	२५	२०	१०	१०
३६	१३	०२	३०	३५	३१	०१	०१
२१	२८	१२	१६	४०	४४	५२	५२
५८	३९	२५	०८	७३	००	०३	०३
५२	४२	५२	३५	५६	३५	११	११

वा,८।३१।४२।३६ दि
मि.४५।१४ कुं०


दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	रम	मि	स	श्रा
२९	५५	०१	शु	३०	५२	उ	१३	५८	बृ	२२	११	१३	२	२५	१०
२९	५०	०२	श	३०	४२	रे	१५	०३	धृ	१९	०७	१४	३	२६	११
२९	४५	०३	र	३१	५१	अ	१७	२८	व्या	१७	०५	१५	४	२७	१२
२९	४०	०४	चं	३४	१४	भ	२१	०८	ह	१६	०४	१६	५	२८	१३
२९	३५	०५	म	३७	४२	कृ	२५	५२	व	१५	५५	१७	६	२९	१४
२९	३०	०६	बु	४२	०८	रो	३	२२	सि	१३	२४	१८	७	३०	१५
२९	२५	०७	बृ	४७	०८	मृ	३७	४८	व्य	१७	४३	१९	८	०१	१६
२९	२०	०८	शु	५२	२२	आ	४४	२०	व	१९	११	२०	९	०२	१७
२९	१५	०९	श	५७	१९	पु	५०	४०	प	२०	३९	२१	१०	०३	१८
२९	११	१०	र	६०	००	पू	५६	२५	शि	२१	४५	२२	११	०४	१९
२९	०६	१०	चं	०१	४०	श्ले	६०	००	सि	२२	१६	२३	१२	०५	२०
२९	०१	११	म	०५	०२	श्ले	०१	२०	सा	२२	०५	२४	१३	०६	२१
२८	५६	१२	बु	०७	२१	म	०५	०८	शु	२०	५९	२५	१४	०७	२२
२८	५१	१३	बृ	०८	२३	पू	०७	४३	शु	१८	५१	२६	१५	०८	२३
२८	४६	१४	शु	०८	०८	उ	०९	००	ब्र	१५	४२	२७	१६	०९	२४
२८	४१	३०	श	०९	३२	ह	०९	०५	ऐ	११	३०	२८	१७	१०	२५

आश्विन वदिः सं० १९९९

उफा १ शुक्रः ३७।५३
मेषेन्दुः १५।०३
भ ०१।१६ उ ३१।५१ याहस्ते १ रविः १२।१८गणेश ४
आदि ४ कर्केगुरुः ११।२९ उफा २ कन्यायां शुक्रः २९।२३
वृषेन्दुः ३७।१९

भ ४२।०८ कापिला ६
भ १४।३८ या मिथुनेन्दुः ०४।०४ अक्तूबर ३१
महालक्ष्मी व्रतम् ८
कर्केन्दुः ३४।०५
भ २९।२९ उ
भ ०१।४० या
हस्ते १ शुक्रः २३।३५ सिंहेन्दुः ०१।२० इन्द्रा ११
हस्ते ४ रविः १८।३१
[गजच्छायाः
भ ०८।२३घ ३८ या कन्येन्दुः २३।२
शस्त्राग्निहतश्राद्धम् १४ [पितृविसर्जनम् ३० *तुलेन्दुः३८।३३
चित्रा १रविः४०।४४ पूर्वोदयज्ञः २५।२० पूर्वास्तंशुक्रः४१।३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०५	०३	०५	०१	०४	१०
१५	१६	२०	००	०५	२०	०९	०९
२८	२५	३५	३३	२८	२७	३६	३६
२९	०३	०५	३७	०५	४७	२६	२६
५९	३९	५४	०७	७४	००	०३	०३
१०	४२	१६	४१	३३	३५	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०५	०३	०५	०१	०४	१०
२३	२१	१५	०१	१५	२०	०९	०९
२२	३९	२८	००	२३	१४	११	१०
५१	१२	२२	५५	५४	४६	००	००
५९	४०	२२	०५	७४	०१	०३	०३
२०	०	४०	५३	३२	३१	११	११

वा,८।३१।४२।५० दि१
मिश्र४४।४० कुं

Suman is born at 8 Am.

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	रम	मी	अ.	आ
२८	३६	१	र	०३	५७	चि	०८	०१	वै	०६	२८	२९	१८	११	२६
२८	३१	२	चं	००	१९	स्वा	०६	०४	वि	००	३५	१	१९	१२	२७
२८	३१	३	चं	५५	४७	००		अव	००	००	००	००	००	००	००
२८	२६	४	म	५०	३६	वि	०३	१३	आ	४६	५५	२	२०	१३	२८
२८	२१	५	बु	४४	५८	ज्ये	५५	४०	सौ	३९	२७	३	२१	१४	२९
२८	१७	६	बृ	३८	५८	मू	५१	४३	शो	३१	४०	४	२२	१५	३०
२८	१२	७	शु	३२	५५	पू	४७	२८	ऽगं	२३	४९	५	२३	१६	३१
२८	०७	८	श	२६	५७	उ	४३	२६	सु	१६	०२	६	२४	१७	०१
२८	०२	९	र	२१	२०	श्र	३९	४८	धृ	०८	२८	७	२५	१८	०२
२७	५७	१०	च	१६	११	ध	३६	४२	शू	०१	०४	८	२६	१९	३
२७	५२	११	मं	११	४७	श	३४	२६	वृ	४८	३४	९	२७	२०	४
२७	४७	१२	बु	०८	१२	पू	३२	५७	ध्रु	४३	२३	१०	२८	२१	५
२७	४२	१३	बृ	०५	३९	उ	३२	३४	व्या	३८	५९	११	२९	२२	६
२७	३७	१४	शु	०४	१९	रे	३३	२४	ह	३५	३६	१२	३०	२३	७
२७	३२	१५	श	०४	१३	अ	३५	२८	व	३३	११	१३	१	२४	८

ऽनु५९।४.प्री५३।५३ग५४।३६ **आश्विनशुदि:सं० १९९९**

चन्द्रदर्शनम्२शारदनवरात्रारम्भ:१ घटस्थापनम्घ,८उ
वृश्चिकेन्दु:४८।५६

भ २३।११ उ ५०।३३ या चित्रां १ भौम:१९।०६हस्ते २
शुक्र: २५।५९ धनुषीन्दु: ५५।४० [मार्गीज्ञ:५४।३१

भ३२।५५३५९।५६यासरस्वत्यावाहनम्७ (मकरेंद:१।२दुर्गा८
चित्रां३सतुलेऽर्क: २४।०३ मु४५पुण्य०८।०३उ चित्रां१शुक्र:
महा ९ बलिदानच विजया १० दुसैरा १० ०६।२४
भ ४३।५९ उ कुम्मेन्दु: ०८।१५
भ ११।४७ या पापांकुशा ११ मध्यमपुरा गृ.प्रवे
मीनेन्दु: १८।२० *१५ आकाशदीप दान
चित्रा ३ तुलेशुक्र: २७।५८
भ४।१८उ ३४।१५याचित्रा३तुलेभौम:३०।०४ मेषेंदु:३३।२४
ता. मा.अकरव ६।२२ स्वात्यां १ रवि:०४।२१ शरद*

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०५	०५	०३	०५	०१	०४	१०
००	२९	१५	०२	२४	१९	०८	०८
१९	१४	२०	०४	०६	५९	४८	४८
५६	१२	१५	४२	४५	०५	४५	४५
५९	४०	२१	०४	७४	०२	०२	०३
४९	००	२८	५९	३३	२८	२८	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०५	०३	०६	०१	०४	१०
०७	००	२०	०२	०२	१९	०८	२८
१८	५१	४६	३४	५१	३६	२६	२०
४६	३२	२५	२७	२१	१०	३०	३०
५९	४०	५९	०४	७५	०३	०३	०३
५९	१९	१०	०५	४३	३५	११	११



वा,८।३१।४३।३६ दि
मिश्र ४४।०३ कु

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ	प	श	ह	अ	का
२७	२८	१	र	०५	२९	भ	३८	५०	सि	३१	५२	१४	०२	२५	९
२७	२४	२	च	०७	५६	कृ	४३	१८	व्य	३१	२१	१५	०३	२६	१०
२७	२१	३	म	११	३२	रो	४८	४५	व	३१	४१	१६	४	२७	११
२७	१७	४	बु	१६	०३	मृ	५४	५३	प	३२	३७	१७	५	२८	१२
२७	१३	५	बृ	२१	०९	आ	६०	००	शि	३३	५८	१८	६	२९	१३
२७	०९	६	शु	२६	२८	आ.	०१	२३	सि	३५	२४	१९	७	३०	१४
२७	०५	७	श	३१	३०	पु	०७	४८	सा	३६	३२	२०	८	३१	१५
२७	०१	८	र	३५	५५	पु	१३	४५	शु	३७	१५	२१	०९	१	१६
२६	५७	९	च	३९	२४	श्ले	१८	५३	शु	३७	१३	२२	१०	०२	१७
२६	५३	१०	मं	४१	४५	म	२२	५५	ब्र	३६	१८	२३	११	३	१८
२६	४९	११	बु	४२	५०	पू	२४	४८	ऐ	३४	५२	२४	१२	४	१९
२६	४५	१२	बृ	४२	३७	उ	२७	३५	वै	३१	२७	२५	१३	५	२०
२६	४१	१३	शु	४१	११	ह	२७	४८	वि	२७	३०	२६	१४	६	२१
२६	३७	१४	श	३८	३३	चि	२७	०२	प्री	२२	३९	२७	१५	७	२२
२६	३३	३०	र	३४	५७	स्वा	२५	१५	आ	१६	५७	२८	१६	८	२३

कार्तिक बदि सं० १९९९


वृषेन्दु: ५४।५७
भ ३९।४४ उ चित्रा १ ज्ञ: ५१।०९
भ ११।३२ या स्वात्यां १ शुक्र: ४६।२० गणेश४ करक४
मिथुनेन्दु:२०।४९

भ २६।२८ उ ५०।५९ या कर्कौन्दु: ५१।१३

गित्रां ३ तुलेज्ञ: ३४।४३ अहोई ८ नबम्बर ३०
स्वात्यां १ भौम: २८।४५ सिहेन्दु: १८।५३
भ १०।३४ उ ४१।४५ या
कन्येन्दु; ४१।१२ रमा ११
पुरातनगृहप्रवेशघ३१उ [५७।२२धन१३यमपंचकारम्भ:
भ ४१।११उविशा१रवि:२०।५८ स्वात्यां १ज्ञ:१३।४५तुलेन्दु:
भ ०९।५२ या विशा १ शुक्र:२५।०६ नरक १४
लक्ष्मी पूजनम् ३०।दीपमाला ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रां	के
०६	०६	०६	०३	०	०१	०४	१०
१५	०६	००	०२	११	१९	०८	०८
१९	०९	१२	५६	५१	०६	४८	०१
३४	२४	२३	४१	२७	२४	०४	०४
६०	४०	८४	४२	७५	०३	०३	०३
१६	२७	३५	२३	४६	२२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०६	०३	०६	०१	०४	१०
२२	१०	१०	०३	२१	१९	०७	०७
२२	४९	२६	०५	३७	३५	२८	२८
०४	१४	००	३५	५०	६८	४९	४९
६०	४०	९३	००	७५	०४	०३	०३
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]




वा,८।३१।४३।२० दि
मिश्र ४३।३० कु

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ	प	यो	घ.	प.	श	भ	नव	का
२६	२६	१	चं	३०	२६	वि	२२	३८	सौ	१०	३४	२६	१७	६	२४
२६	२५	२	मं	२५	२२	अनु	१६	१६	शो	०३	३६	३०	१८	१०	२५
२६	२२	३	बु	१६	८५	ज्ये	१५	२७	सु	४८	२४	१	१६	११	२६
२६	१८	४	बृ	१३	५१	मू	११	२०	धृ	४०	३२	२	२०	१२	२७
२६	१४	५	शु	०७	५३	पू	०७	०५	शू	३२	४२	३	२१	१३	२८
२६	१०	६	श	०१	५६	उ	०३	००	गं	२४	५७	४	२२	१४	२६
२६	१०	७	श	५६	२५	००	अवम्		००	००	००	००	००	००	००
२६	०६	८	र	५१	२६	ध	५६	००	वृ	१७	३४	५	२३	१५	३०
२६	०२	९	चं	४७	०७	श	५३	२६	ध्रु	१०	४१	६	२४	१६	१
२५	५८	१०	मं	४३	३९	पू	५१	४६	व्या	०४	२५	७	२५	१७	२
२५	५४	११	बु	४१	१२	उ	५१	०६	ह	५४	१०	८	२६	१८	३
२५	५०	१२	बृ	३९	५७	रे	५१	३९	सि	५०	२३	९	२७	१९	४
२५	४६	१३	शु	३९	४८	अ	५३	२५	व्य	४७	३८	१०	२८	२०	५
२५	४२	१४	श	४१	२२	भ	५६	२६	व	४५	४३	११	२९	२१	६
२५	३८	१५	र	४३	५७	कृ	६०	००	प	४२	००	१२	३०	२२	७

अ५८।१५अ५६।०८ह५८।५४ **कार्तिक शुदिः १९९९**

वृश्चिकेन्दुः ०८।१८ अन्नकूट गोवर्धनपूजा
चन्द्रदर्शनम् २ यम२ भ्रातु २ टिक्का २
भ ४६।४९ उ धनुषीन्दुः १५।५७
भ १३।५९ यापूर्वास्तिज्ञः२०।०० अदितौ४वक्रीगुरुः १०।१९
मकरेन्दुः २१।०३
भ ५६।२५ उपविशां १ ज्ञः ४१।४०
[२७।३७ गोपा ८
भ २३।५५ या विशां ४ वृश्चिकेशुक्रः ४३।२६ कुम्भेन्दुः
विशां४सं वृश्चिकेऽर्कः १६।३८मु१५पुण्यं००।३८उ परिक्रः९
अनुः १ शुक्रः ५७।५२ मीनेन्दुः ३७।१२
भ१२।२५उ४१।१२ याहरिप्रबोधिनी ११ चतुर्मास्यव्रतसमाप्ति
अनु १ रविः ३३।१६ मेषेन्दुः ५१।३९
पुर्वोदयं भौमः ३२।०६ विशा ४ वृश्चिकेज्ञः ३५।४१
भ १२।२२ उवैकुण्ठ १४ *वृषेन्द्रः१२।३१टुकरी
भ १२।३९ या विशां १ भौमः २४।२६ अनु १ ज्ञ;३१।४८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०६	०३	०७	०१	०४	१०
२९	१४	२१	०३	००	१८	०७	०७
२६	३६	४५	०४	२६	०३	१६	१६
०१	३२	०६	४८	०५	३४	२४	२४
६०	४०	१०	०१	८५	०४	३	३
४१	२७	४७	२०	४३	२०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०७	०३	०७	०१	०४	१०
०६	२०	०३	०२	०९	०७	०६	०६
३१	१२	३९	५४	१३	२७	५४	५४
२१	२२	२७	२८	५०	१५	०८	०८
६०	४०	१०	०१	७३	०४	३	३
५२	२७	१४	२०	१६	२०	११	११

वा,८३११४३।३४दि१
मिश्र४३।०१ कुं ८

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	ज.	को	नव	भ
२५	३५	१	चं	४७	४१	कृ	००	३९	शि	४५	४५	१३	०१	२३	८
२५	३२	२	मं	५२	१६	रो	०५	५४	सि	४५	४६	१४	२	२४	९
२५	३०	३	बु	५७	३३	मृ	११	५४	सा	४६	५८	१५	३	२५	१०
२५	२८	४	बृ	६०	००	आ	१८	२१	शु	४८	२२	१६	४	२६	११
२५	२७	४	शु	०२	५८	पु	२४	५०	शु	४९	३८	१७	५	२७	१२
२५	२५	५	श	०८	०५	पु	३०	५४	ब्र	५०	२६	१८	६	२८	१३
२५	२४	६	र	१२	३१	श्ले	३६	१६	ऐं	५०	३४	१९	७	२९	१४
२५	२३	७	चं	१६	००	म	४०	३६	वै	४९	५०	२०	८	३०	१५
२५	२२	८	मं	१८	२४	पू	४३	४८	वि	४८	१५	२१	९	१	१६
२५	२०	९	बु	१९	२८	उ	४५	४५	प्री	४५	३८	२२	१०	२	१७
२५	१८	१०	बृ	१९	१३	ह	४६	२६	आ	४२	०२	२३	११	३	१८
२५	१६	११	शु	१७	४३	चि	४५	५४	सौ	३७	२५	२४	१२	४	१९
२५	१५	१२	श	१५	०७	स्वा	४४	१९	धौ	३२	००	२५	१३	५	२०
२५	१३	१३	र	११	३२	वि	४१	५७	शू	२५	४९	२६	१४	६	२१
२५	११	१४	चं	०७	०७	अनु	३८	०४	सु	१९	०१	२७	१५	७	२२
२५	१०	३०	मं	०२	०२	ज्ये	३५	४३	धृ	११	४०	२८	१६	८	२३

मार्गशीर्ष वदिःसं० १९९९

ता. मा. कौस. २।५० मृच्छोड़ी १ मार्गस्नानारम्भः १
मिथुनेन्दुः३८।५४
भ २४।५६ उ ५७।३३ या
गणेश ४
कर्केन्दु ०८।१३
ज्येष्ठा १ शुक्रः ३६।४४
भ १२।३१ उ ३४।१५ या सिंहेन्दुः३६।१३
ज्येष्ठा १ ज्ञः १२।१६
कन्येन्दुः ५९।१८ कालभैरव ८ दिसम्बर ३१
भ ४८।२० उ ज्येष्ठा १ रविः ४०।३४
भ १९।१६ या पुरा. गृह. प्रवेश १९ उपज
तुलेन्दुः १६।१० उत्पन्ना ११

भ ११।३२ उ ३९।१९ या वृश्चिकेन्दुः २७।३३
विशा ४ वृश्चिके भौमः १०।१७ मूले१धनुषिज्ञः५६।१४
धनुषीन्दुः ३५।०४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०६	०७	०३	०७	०१	०४	१०
१५	२६	१९	०२	२०	१६	०६	०६
०४	१७	१८	२५	३४	४१	२५	२५
००	४९	४६	००	१८	०७	३२	३२
६१	४०	१०	०४	७६	०५	३	३
०५	४६	१४	२०	१६	१७	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०८	०६	०७	०१	०४	१०
२२	०१	०१	०१	२९	१६	०६	०६
४८	०३	१८	५१	२३	०५	२५	२५
००	०३	४४	५७	२७	०९	१७	१७
६१	४१	१०	०४	७५	०५	३	३
१२	०५	०५	५६	४१	१७	११	११

वा,८३११४३।५०दि१२।४
मिश्र४२।४१ कुं ८

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि.	ज.	दि.	मा.
२५	१०	०१	मं	५६	२८	००	अ	बमू	००	००	००	००	००	००	००
२५	०६	०२	बु	५०	३६	मू	३१	००	शू	०३	५८	२९	१७	०६	२४
२५	०७	०३	बृ	४४	४५	पू	२६	४६	बृ	४८	११	०१	१८	१०	२५
२५	०५	०४	शु	३८	५८	उ	२२	३६	ध्रु	४०	१२	०२	१९	११	२६
२५	०३	०५	श	३३	३१	श्र	१८	४५	व्या	३२	५२	०३	२०	१२	२७
२५	०२	०६	र	२८	३६	ध	१५	२०	ह	२५	४५	०४	२१	१३	२८
२५	००	०७	चं	२४	२६	श	१२	३६	व	१९	१३	०५	२२	१४	२९
२४	५८	०८	मं	२१	०५	पू	१०	४३	सि	१३	२३	०६	२३	१५	०१
२४	५७	०९	बु	१८	४९	उ	०९	५०	व्य	०८	२२	०७	२४	१६	०२
२४	५५	१०	बृ	१७	४४	रे	१०	०५	व	०४	१३	०८	२५	१७	०३
२४	५३	११	शु	१७	५८	अ	११	३५	प	०१	०४	०९	२६	१८	०४
२४	५२	१२	श	१८	२६	भ	१४	२२	सि	५७	४७	१०	२७	१९	०५
२४	५०	१३	र	२२	०५	कृ	१८	२०	सा	५७	३२	११	२८	२०	०६
२४	४८	१४	चं	२६	००	रो	२३	२२	शु	५८	०८	१२	२९	२१	०७
२४	४८	१५	मं	३०	४५	मृ	२९	१६	शु	५९	०२	१३	३०	२२	०८


ग ५६।६शि ५८।५५ मार्ग शीर्ष शुदि:सं०१९९९

मूले १ धनुषिशुक्र:११।३० चन्द्रदर्शनम् २
मकरेन्दु: ४०।४३
भ ११।५१ उ ३८।५८ या
अनु १ भौम: ०९।४३ कुम्भेन्दु: ४७।२ नाग ५
पश्चिमोतदश: ३८।०१ स्कंद ६ ललिता ६
भ २४।२६ उ४२।४५ या मीनेन्दु : ५६।१२ मित्र ७
मूले १सधनुष्यर्क: ४५।३३ मु ४५ पुण्यंपरदिनेमध्यान्हंयावत्
पूषा ज्ञ: ००।२९
भ ४७।४९ उ, मेषेन्दु: १०।०५
भ १७।५४ या मोक्षदा ११
पूषा १ शुक्र: ३९।४४ वृषेन्दु: ३०।२१

भ २६।००उ५८।२२ यामिथुनेन्दु: ५६।१९ पिशाचमोचनी१४
ता. मा. जद्दी २१।१६ दत्तात्रयोत्पत्ति: १५ सत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०८	०३	०८	०१	०४	१०
२९	०५	१२	०१	०८	१५	०५	०५
५६	५१	५०	१२	१५	२९	४१	४१
५३	४१	००	०८	५६	३५	०२	०२
६१	४१	९९	०६	७५	०४	३	०३
१८	०५	३६	१५	४१	२०	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०८	०३	१०	०१	०४	१०
०७	०५	२३	००	१४	१८	०५	०५
०६	४०	२७	२५	५५	२७	१८	१८
१८	५६	३६	२१	३०	२४	४६	४६
६१	४१	८६	०७	७०	०४	०३	०३
२२	१५	५५	०९	४१	२०	११	११


वा,८।३१।४८।०४दि१२।
मिश्र४२।२६ कुं ८

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि.	ज.	दि.	सौ
२४	४९	०१	बु	३६	०१	आ	३५	४०	ब्र	६०	००	१४	०१	२३	०६
२४	५०	०२	बृ	४१	२७	पु	४२	१४	ब्र	००	२२	१५	०२	२४	१०
२४	५२	०३	शु	४६	३४	पु	४८	२७	ऐं	०१	४१	१६	०३	२५	११
२४	५३	०४	श	५१	०१	श्ले	५४	०५	वै	०२	४१	१७	०४	२६	१२
२४	५५	०५	र	५४	२६	म	५८	४५	वि	०३	०८	१८	०५	२७	१३
२४	५७	०६	चं	५६	४८	पू	६०	००	प्री	०२	४४	१९	०६	२८	१४
२४	५९	०७	मं	५७	४६	पू	०२	१४	आ	०१	३३	२०	०७	२९	१५
२५	००	०८	बु	५७	२७	उ	०४	३०	शो	५६	०१	२१	०८	३०	१६
२५	०२	०९	बृ	५५	५४	ह	०५	२९	गं	५१	४८	२२	०९	३१	१७
२५	०३	१०	शु	५३	१२	चि	०५	५७	सु	४५	४२	२३	१०	०१	१८
२५	०५	११	श	४९	३२	स्वा	०३	५८	धृ	४०	४९	२४	११	०२	१९
२५	०७	१२	र	४५	०४	वि	०१	५१	शू	३४	१४	२५	१२	०३	२०
२५	०८	१३	चं	३९	३९	ज्ये	५५	१७	ग	२७	०६	२६	१३	०४	२१
२५	१०	१४	मं	३४	२३	मू	५१	१९	वृ	१९	३३	२७	१४	०५	२२
२५	११	३०	बु	२८	३५	पू	४७	०६	ध्रु	११	४६	२८	१५	०६	२३


ऽनु५८ ५१ सौ ५९।१८ पौष वदि: सं१९९९

पश्चिमोदयशुक्र: ४७।०५
कुर्केन्दु: २५।३६ सीमन्तकम्
भ १४।०० उ ४६।३४ या उषां १ ज्ञ: ०७।०८
अदिती ३ प्र० मिथुनेगुरु: १५।१७ सिंहेन्दु: ४५।०५ गणेश
उषां २ मकरेज्ञ: ३८।५२
भ ५६।४८ उ पूषां १ रवि: ४७।३३
भ २३।१७ या कन्येन्दु:१७।४८
उषां १ शुक्र:१६।०२
ज्येष्ठा १ भौम: २०।४२ तुलेन्दु:३५।४३
भर४।३३उ५३।१२या उषां २ मकरेशुक्र: ५५।१०जनवरी*
वृश्चिकेन्दु: ४७।२३ सफलता ११ *३१ सन् १९४३ ईस्व

भ ३९।५९ उ धनुषीन्दु: ५५।१७
भ ०७।११ या

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०९	०२	०८	०१	०४	१०
१५	१६	०३	२९	२७	१४	०४	०४
१७	१४	३४	२५	१३	३२	५३	५३
३६	१०	१४	१६	१८	०१	२१	२१
६२	४१	५१	०७	७५	०३	०३	०३
२६	३६	३०	०९	५१	२३	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०९	०२	०९	०१	०४	१०
२२	२१	०९	२०	०९	१३	०४	०४
२७	०७	३४	४५	०१	५२	३१	३१
३६	०३	१४	१६	०४	५१	०५	०५
६१	४१	५१	०७	७५	०२	०३	०३
२५	५५	५६	०९	४१	२६	११	११


वा,८।३१।४४।१९ दि १
मिश्र४२।२६ कुं ८

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ	प	मु	ज	जी	गे
२५	१२	१	बृ	२२	४१	उ	४२	५८	व्या	०३	५१	२६	१६	७	२४
२५	१३	२	शु	१६	५८	श्र	३९	००	व	४८	२७	०१	१७	८	२५
२५	१४	३	श	११	३४	ध	३५	३०	सि	४०	१२	०२	१८	९	२६
२५	१६	४	र	०६	४२	श	३२	४०	व्या	३४	२८	०३	१९	१०	२७
२५	१७	५	चं	०२	३८	पू	३०	३५	व	२८	२८	०४	२०	११	२८
२५	१७	६	चं	५९	२४	००	श्र	व	००	००	००	००	००	००	००
२५	१८	७	मं	५७	१५	उ	२९	२७	प	२३	१२	०५	२१	१२	२९
२५	२०	८	बु	५६	१८	रे	२९	२७	शि	१८	८५	०६	२२	१३	३०
२५	२१	९	बृ	५५	३७	अ	३०	३८	स	१५	१८	०७	२३	१४	०१
२५	२२	१०	शु	५८	१७	भ	३३	०७	सा	१२	५२	०८	२४	१५	०२
२५	२४	११	श	६०	००	कृ	३६	५१	शु	११	२८	०९	२५	१६	०३
२५	२६	११	र	०१	०६	रो	४१	०३	शु	१०	५२	१०	२६	१७	०४
२५	२८	१२	चं	०५	०८	मृ	४७	४	ब्र	११	१०	११	२७	१८	०५
२५	३१	१३	म	०९	५२	आ	५३	२६	ए	१२	०६	१२	२८	१९	०६
२५	३४	१४	बु	१५	१२	पु	६०	००	वै	१३	१३	१३	२९	२०	०७
२५	३८	१५	बृ	२०	३८	पु	००	१९	वि	१४	४५	१४	०१	२१	०८

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	मु.	द.	ज.	म.
२५	४२	०१	शु	२५	४२	पु	०६	४४	प्री	१५	५४	१५	०२	२२	०९
२५	४६	०२	श	३०	२८	श्ले	१२	२९	आ	१६	३६	१६	०३	२३	१०
२५	५०	०३	र	३३	०८	म	१७	१२	सौ	१६	३२	१७	०४	२४	११
२५	५४	०४	च	२५	४४	पू	२५	१०	शो	१५	३४	१८	०५	२५	१२
२५	५८	०५	म	३६	३७	उ	२३	४४	अ	१३	४१	१९	०६	२६	१३
२६	०२	०६	बु	३६	११	ह	२५	००	सु	११	४७	२०	०७	२७	१४
२६	०६	०७	बृ	३४	३४	चि	२५	०५	धृ	०६	५४	२१	०८	२८	१५
२६	१०	०८	शु	३१	४८	स्व	२४	००	शू	०२	०४	२२	०९	२९	१६
२६	१४	०९	श	२८	०५	वि	२२	०२	वृ	५०	४०	२३	१०	३०	१७
२६	१८	१०	र	२३	३१	अनु	१९	१३	ध्रु	४३	०५	२४	११	३१	१८
२६	२२	११	चं	१८	२०	ज्ये	१५	८५	व्या	३५	३९	२५	१२	१	१९
२६	२६	१२	म	१२	४१	मू	११	५२	ह	२७	५७	२६	१३	२	२०
२६	३०	१३	बु	०६	५२	पू	०७	३२	व	२०	०५	२७	१४	३	२१
२६	३३	१४	बृ	००	५७	उ	०३	३२	सि	१२	१५	२८	१५	४	२२
२६	३३	३०	बृ	५५	१२	००	श्र	वम्	००	००	००	००	००	००	००

ह ५२।०२ पौष शुदिः सं० १९९९

श्रव १ शः ४६।२९ मकरेन्दुः ०१।०४ चन्द्रदर्शनम् २

भ ३९।०८ उ कुम्भेन्दुः ०७।१५
भ ०६।४३ या उषा १ रविः ४८।१४
मीनेन्दुः १६।०७

भ ५७।१५ उ श्रवणे १ वक्रीशः २०।०३
भ २६।४६ या मेषेन्दुः २९।२७ लोड़ी
उषां २ सं० मकरेऽर्कः ०४।५४ मु३०पुण्यं २०।५४ या
पश्चिमास्तंशः ४६।११ वृषेन्दुः ४९।०२
भ २९।४१ उ
भ ११६ या रोहि १श्र शनिः ४४।४१ पुत्रदा ११ व्रतम्
मिथुनेन्दुः १४।३४
मूले १ धनुषि भामः १८।१८
भ १५।१२ उ ३७।५५ या ता, मा, दलव ४७।२७ कर्केन्दु
[४३।४१ सत्यव्रतम् २५

श्र ५९।३३ ग ५९।२५ माघ वदि सं० १९९९


माघ स्नानरम्भः १
श्रवणे १ रविः ५०।१८ सिंहेन्दुः १२।२९
भ१०।४८ उ ३३।२८
शनि ३ कुम्भे बुधः ४५।१८ कन्येन्दुः ३६।४८

भ ३६।११ उ तुलेन्दुः ५२।०२

भ ०५।२२ या
मघां १ राहुः शनि ३ केतुः ०५।००
भ ५५।४८ उ वृश्चिकेन्दुः ०७।३२
भ २३।२१ या पूर्वोदयशः ५३।०९
धनुषीन्दुः १५।४५ षट्तिला ११ फर्वरी २८
श्रवणे ४ रविः ४०।२३ मूले ४ भौमः १९।१५
भ ०६।५२ उ ३३।५४ या मकरेन्दुः २१।३२
उषा २ मार्गी शः २६।०६ मौन ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०६	०२	०८	०१	०४	१०
२९	२६	११	२७	१४	१३	०४	०४
३७	०२	०९	२७	५२	२९	०८	०८
२०	४६	२०	२१	३६	४१	५०	५०
६१	४२	१०	०७	७५	०२	०३	०३
२५	१५	०५	३९	४१	२६	११	११


सू	म	बु	ब	शु	श	रा	के
०९	०८	०९	०२	०९	०१	०४	१०
०७	०१	०७	२६	२४	१६	०३	०३
४७	४२	०७	२८	५५	०९	४३	४३
५५	३१	४२	५१	५४	०९	२४	२४
६१	४२	५४	०७	७४	०१	०६	०३
१६	३५	१६	३९	३१	२९	११	११



वा. ८।३१४।४।३३बुधेदे१
मिश्र ४२।४० कुं ८

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०८	०९	०५	१०	०१	०४	१०
१५	०७	०२	२५	०४	१०	०३	०३
५७	२३	३१	२७	५८	५५	१७	१७
२८	०२	२४	४७	०६	४१	५९	५९
६१	४१	४०	०७	७४	०१	०३	०३
०७	३५	०९	३८	३१	२९	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०८	०९	०२	१०	०१	०४	१०
२२	११	००	१४	१२	१२	०२	०२
०३	४२	३४	४५	२८	५१	५८	५८
५५	४५	१७	५२	३०	५६	५८	१४
६१	४२	०३	०६	७४	००	००	०३
०१	५०	४०	४३	३१	३२	३२	११



वा, ८।३१।४४।।४९शुक्रेदि१
मिश्र ४३।०५ कुं ८

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	घ	द	फ	फा
२६	३७	०१	शु	४६	५१	ध	५५	५६	व्या	०४	३४	२९	१६	०५	२३
२६	४१	०२	श	४५	०२	श	५२	५८	प	५०	१५	३०	१७	०६	२४
८ २६	४५	०३	र	४१	००	पू	५०	४६	शि	४४	०१	०१	१८	०७	२५
२६	४६	०४	च	३७	५०	उ	४९	२६	सि	३८	२७	०२	१९	०८	२६
२६	५३	०५	प	३५	४६	रे	४९	०९	गा	३३	०५	०३	२०	०९	२७
२६	५७	०६	बु	३४	५३	अ	५०	०५	शु	२९	५८	०४	२१	१०	२८
२७	०१	०७	बृ	३५	१९	भ	५२	२०	शु	२७	१३	०५	२२	११	२९
२७	०५	०८	शु	३७	०५	कृ	५५	४८	ब्र	२५	२८	०६	२३	१२	०१
२७	०९	०९	श	३९	५८	रो	६०	००	ऐ	२४	४१	०७	२४	१३	०२
२७	१३	१०	र	४४	०२	रो	००	२४	बै	२४	४६	०८	२५	१४	०३
२७	१७	११	चं	४८	५२	मृ	०५	४७	व	२५	३४	०९	२६	१५	०४
२७	२१	१२	मं	५४	१४	आ	१२	१६	प्री.	२६	५०	१०	२७	१६	०५
२७	२५	१३	बु	५९	३२	पु	१८	४८	आ	२८	१७	११	२८	१७	०६
२७	२९	१४	बृ	६०	००	पु	२५	१४	सौ.	२९	३६	१२	२९	१८	०७
२७	३३	१४	शु	०४	३३	श्ले	३१	१४	शो	३०	३०	१३	३०	१९	०८
२७	३७	१५	श	०८	४९	म	३६	२०	अ	३०	४५	१४	०१	२०	०९


व ५७।१० माघ शुदि: सं० १९९९

शनि १ रवि: ५६।५२ कुम्भेन्दु: २७।४६
चन्द्रदर्शनम् २
रोहि १ मार्गी शनि: ४६।४७ मीनेन्दु: ३६।१९
भ ०९।२५ उ ३७।५० या तिल ४ वैकुण्ठ ४
मेषेन्दु: ४९।०९ वसंत ५ श्री ५
पूभा १ शुक्र: ४०।३६
भ ३५।१९ उ अचला ७ रथ ७
भ६।१२या शनि ३कुम्भेऽर्क:३२।०४मु३०पुणयं मध्यन्होत्तरं*
*वृषेन्दु: ०८।१२ भीष्म ८
मिथुनेन्दु ३३।१०
भ१६।२७उ४८।५२याद्विरागमनम्नू०गृ०प्रवे०ष. ५याजया११

कर्केन्दु:१२।१०
पूभा ४ मीनेशुक्र: ४५।४४
भ ४।३३उ३६।४१ या.ता. माहूत २६।१५ सिंहेन्दु: ३१।३
माघस्नानसमाप्ति: [सत्यव्रतम१५अदितौ१प.गुरु:२४।४८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	०९	२	१०	०१	०४	१०
००	१७	०३	२३	२२	१२	०२	०२
११	२७	१६	५५	३६	५०	३३	३३
१९	५७	५३	२६	२९	३७	२८	२८
६०	४२	४७	०५	७४	००	३	०३
४८	५०	४५	५१	३१	२४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	०८	०२	११	०१	०४	१०
०८	२३	११	२३	०२	१३	०२	०२
१६	१६	५०	११	२३	००	०८	०८
४४	५१	३०	१७	१२	२६	०२	०२
६०	४३	०८	००	७४	०१	३	०३
३४	०७	००	५७	३१	२१	११	११



वा, ८।३१।४५।०३दिन१३
मिश्र ४३।३२ कुं ८

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	स.	अ.	फ	फा
२७	४२	०१	र	१२	०२	पू	४०	२०	सु	३०	०६	१५	०२	२१	१०
२७	४७	०२	चं	१४	०६	उ	४३	१३	धृ	२८	३८	१६	०३	२२	११
२७	५२	०३	मं	१५	५२	ह	४४	५०	शू	२६	०६	१७	०४	२३	१२
२७	५७	०४	बु	१४	१७	चि	४५	१२	गं	२२	३८	१८	०५	२४	१३
२८	०२	०५	बृ	१२	३१	स्वा	४४	२३	वृ	१८	०५	१९	०६	२५	१४
२८	०७	०६	शु	०९	६८	वि	४२	२६	ध्रु	१२	४४	२०	०७	२६	१५
२८	१२	०७	श	५	४७	अनु	३९	५५	[illegible]	०६	२९	२१	०८	२७	१६
२८	१७	०८	र	०१	०८	ज्ये	३६	३७	व	५२	४०	२२	०९	२८	१७
२८	१७	०९	र	५५	१२	००	क्षय	म	००	००	००	००	००	००	००
२८	२२	१०	चं	५०	१२	मू	३२	५०	सि	४५	०४	२३	१०	०१	१८
२८	२७	११	मं	४४	१८	पू	२८	४६	व्य	३७	१६	२४	११	०१	१९
२८	३१	१२	बु	३८	१३	उ	२४	३१	व	२९	२६	२५	१२	०३	२०
२८	३६	१३	बृ	३२	३५	श्र	२०	६२	प	२१	२४	२६	१३	०४	२१
२८	४१	१४	शु	२७	१२	ध	१६	५१	शि	१४	२०	२७	१४	०५	२२
२८	४६	३०	श	२२	२०	श	१३	४०	सि	०७	१८	२८	१५	०६	२३

ह ५९।५६ फाल्गुण बदि: सं० १९९९

कन्येन्दु: ५६।०३
भ ४४।३० उ
भ १४।५२ या गणेश ४
ध्र ३ ज्ञ: १३।०० तुलेन्दु: १५।०१


भ ०९।३८ उ ३७।४२ या वृश्चिकेन्दु: २८।०१
सीत जन्म ८
धनि १ज्ञ: ४१।०४ धनुर्षीदु: ३६।३७मार्च ३१

भ २२।४२ उ ५०।१२ या उषा २मकरे भौम: ५७।१३
मकरेन्दु: ४२।४१ विजया ११

भ३२।३५उधति३कुम्भेज्ञ:४८।५८रेव१शुक्र:१९।०२कुम्भेन्दु:
भ ५९।५३ या [०४।४१शिवरात्री१४महानदीदेविकास्नानम्
पूर्वास्तंज्ञ: ३१।४४ मीनेन्दु: ५६।५५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०८	०९	०२	११	०१	०४	१०
१६	२८	२३	२२	१२	१३	०१	०१
२०	०७	२५	४३	१६	१५	४२	४२
१८	०४	०१	२२	५३	५३	३७	३७
६०	४२	९३	०३	७३	२०	०१	०३
२०	२७	१८	०८	५५	१८	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०९	०१	०२	११	०१	०४	१०
२२	०३	०३	२२	१९	१३	०१	०१
२१	३०	१६	३०	३४	३२	२३	२३
४६	५१	३८	४६	१२	२२	३२	३२
६०	४३	१००	०२	७३	०३	०३	०३
०६	४८	१७	१४	१९	१५	११	११



वा, ८।३१।४५।१६ दि१४
मिश्र ४४।०८ कुं ८


दि.	मा.	ति.	वा.	घ	प	न	घ	प	यो	घ	प	ता	ह	म	फा
२८	५१	१	र	१८	१६	पू	११	२०	मा	००	५३	२९	१६	७	२४
२८	५६	२	चं	१५	११	उ	०९	४७	शु	५०	१३	१	१७	८	२५
२९	०१	३	मं	१३	०८	रे	०९	१३	ब्र	४६	१२	२	१८	९	२६
२९	०६	४	[illegible]	१२	१६	अ	०६	५८	ऐं	४३	१५	३	१९	१०	२७
२९	११	५		१२	४५	भ	११	५५	वै	४१	१७	४	२०	११	२८
२९	१६	६	शु	१४	३२	कृ	१५	०९	वि	४०	२०	५	२१	१२	२९
२९	२१	७	श	१७	२६	रो	१९	२९	प्री	४०	१७	६	२२	१३	३०
२९	२६	८	र	२१	२९	मृ	२४	५३	आ	४०	५८	७	२३	१४	०१
२९	३०	९	चं	२६	२०	आ	३१	०१	सौ	४२	११	८	२४	१५	२
२९	३५	१०	मं	३१	३७	पु	३७	३३	शो	४३	४२	९	२५	१६	३
२९	४०	११	बु	३६	५५	पू	४४	०४	अ	४५	०८	१०	२६	१७	४
२९	४५	१२	बृ	४१	२६	श्ले	५०	०६	सु	४६	१५	११	२७	१८	५
२९	५०	१३	शु	४५	५६	म	५५	३३	धृ	४६	४८	१२	२८	१९	६
२९	५५	१४	श	४८	५९	पू	५६	२७	शू	४६	३९	१३	२९	२०	७
३०	००	१५	र	५०	३५	उ	६०	००	ग	४५	२२	१४	३०	२१	८

शु ५५।०६ **फाल्गुनशुदि:सं० १९९९**

चन्द्रदर्शनम् २
चूडाकरणम् ६।१२
मेषेन्दुः ०९।१७
भ १२।१६
वृषेन्दुः २७।४३
रेव ४शुक्र ३०।३१:
भ १७।०६ उ ४९।२७ या मिथुनेन्दुः ५२।११ मार्गीगुरुः*
पूर्मा ४समनेऽकः २२।११मु३०पुण्यं०६।११*६।११ होलाष्टक ८
श्ले १ मेषेशुक्रः १३।०१
पूमां १ ज्ञः १३।५६ कर्केन्दुः २०५५
भ ०४।१६ उ ३६।५५ या अमला ११
सिंहेन्दुः ५०।०९
साव टिला १३
भ ४८।४७ [सत्यव्रतम् १५ होलिका दहनम् निशमुखे
भ १९।५१ या पूमां ४ मीने ज्ञः ३८।०४ कन्येन्दुः १५।१४

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	०९	१०	०२	११	०१	०४	१०
००	०९	१७	२२	२९	१४	००	००
२१	२४	१३	२३	२५	००	५८	५८
४३	३०	१४	४७	२३	०६	०६	०६
५९	४४	७०	०१	७३	०४	०३	०३
५०	०८	२८	३४	१९	१२	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	०९	११	०२	००	०१	०४	१०
०७	१४	००	२२	०७	१४	००	००
१९	३६	१२	२८	५६	३०	३५	३५
५०	१०	४५	१८	३८	२८	५१	५१
५९	४४	०	०१	७३	०४	०३	०३
३३	८	१७	२२	१९	१२	११	११



वा,८।३१।४४।०४दि१४।
मिश्र४४।४३ कुं ८


दि	मा	ति	वा	घ	प	न.	घ.	प.	यो	घ.	प.	क्यू	ह.	म.	वै.
३०	०५	१	चं	५१	२६	उ	०२	५७	वृ	४३	१२	१५	१	२२	९
३०	१०	२	मं	५०	४६	ह	०४	४२	ध्रु	४०	००	१६	२	२३	१०
३०	१५	३	बु	४८	५०	चि	०५	२९	व्य	३५	५०	१७	३	२४	११
३०	२०	४	बृ	४५	५१	स्वा	०४	५५	ह	३०	४७	१८	४	२५	१२
३०	२५	५	शु	४१	५५	वि	०३	१८	व	२४	५८	१९	५	२६	१३
३०	३०	६	श	३७	०८	अनु	००	५२	सि	१८	२८	२०	६	२७	१४
३०	३५	७	र	३१	४८	मू	५३	५९	व्या	११	०३	२१	७	२८	१५
३०	४०	८	चं	२६	०१	पू	४९	५८	व	०३	५६	२२	८	२९	१६
३०	४५	९	मं	२०	०४	उ	४५	५४	प	४८	२७	२३	९	३०	१७
३०	५०	१०	बु	१४	०८	श्र	४१	४२	शि	४०	४७	२४	१०	३१	१८
३०	५५	११	बृ	०७	१५	ध	३७	५६	सा	३३	२०	२५	११	०१	१९
३१	००	१२	शु	०२	४८	श	३४	४१	शु	२६	१४	२६	१२	०२	२०
३१	००	१३	शु	५७	५४	००अ	वम	००	००	००	००	००	००	००	००
३१	०५	१४	श	५३	५०	पू	३२	०४	शु	१९	५३	२७	१३	०३	२१
३१	१०	३०	र	५०	४०	उ	३०	२०	ब्र	१३	५१	२८	१४	०४	२२

ज्ये ५७।५ प. ५६।२७ **चैत्र वदि:सं० १९९६**

होला १ आम्र कुसुमप्राशनम्
उभा १ ज्ञ:२६।११ तुलेन्दु:३५।०८
भ १६।४८ उ४८।५० या
वृश्चिकेन्दु:४८।४३ गणेश ४
भर १ शुक्र:१३।२५
भ ३७।०८ उ उभा ४रवि: ४८।३५ धनुषीन्दु:५७।४२
भ ०४।२८ या सिलाठो ७
श्रवणे ४ भार्गो:००।५८
भ ४७।०६ उ रवे १ ज्ञ:३८।३१ मकरेन्दु ०३।०४
भ १४।०८ या रेव १ रवि: १४।०४
कुम्भेन्दु:०६।४६ पापमोचनी ११ अप्रैल ३०
भ ५७।५४ उ आश्लेषा ४ कर्केराहु:धनि २मकरेकेतु:०२।३३
[धनि १ भौम:३१।५१
भ २५।५२ या मीनेन्दु: १७।४४ चैत्र १४

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	०९	११	०२	००	०१	०४	१०
१५	२०	१५	२२	१७	१५	००	००
१५	३२	०१	४४	३६	१०	१०	१०
२३	४८	५७	१७	४५	२३	२५	५२
५९	४४	०	०२	७२	०५	०३	०३
१६	०८	१७	१७	४२	०७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	०९	११	०२	००	०१	०३	०९
११	२५	२५	२३	२४	१५	२९	२९
१०	००	५८	०७	४८	४४	५१	५१
२९	३४	५२	२२	५०	१८	२१	२१
५९	४४	०	०४	७२	०३	०३	०३
०३	३०	५७	०१	४२	०७	११	११



वा,८।३१।४४।१६ दि १५।२
मिश्र४५।२० कुं ८

शाका १८६५ ★ वर्षफल २००० विक्रमी ★ सन् ईस्वी १९४३


श्रीविक्रमादित्यके राज्य कालसे २००० वर्ष व्यतीत हुए हैं, श्रीशालिवाहन के शकारम्भ कालसे १८६५ वर्ष व्यतीत हो चुके हैं सन् हिजरी १३६२ और सन् ईस्वी कालसे१९४३ वर्ष हो चुके हैं। इससंवत्२०००मेंवर्षका स्वामीचन्द्रमा हुआहै—चन्द्रमावर्षका राजा होतो सम्पूर्ण संसार के अन्दर हर एक घरमें कल्यान देने वाले कार्य होंगे, गौओं तथा जलकी वृद्धि हो वर्षा बहुत हों—प्रजामें किसी प्रकारका रोग न हो लोगसुख से रहें ॥१॥ मन्त्री का पद मङ्गल ने प्राप्त किया है उसकाफल:—यदि मङ्गल मन्त्री हो तो कहीं २ पर वर्षा होगी, अनाज मंहगा रहेगा, अग्निका प्रकोप अधिक रहेगा चोरों का भयरहेगा, प्रजा में विरोध रहेगा, राजा लोग युद्ध कार्य में तत्पर रहेंगे ॥२॥ सेनापति का पद मङ्गल को प्राप्त हुआ है उसका फल—यदि मङ्गल सेनापति हो तो खेतियों का नाश—राजा लोग परस्पर युद्धमें संलग्न हों और प्रजा किसी विशेष रोगसे पीड़ित रहेगी ॥३॥ खेतियों का स्वामी शुक्र है उसका फल—प्रजा रोगदिसे पीड़ितन होगी—किसी प्रकारका प्रजा को भय न हो—खेतियें अच्छी प्रकारसे वृद्धि को प्राप्त होंगी, बृक्षों को फल बहुत लगेंगे, और वर्षा अच्छी होगी॥४॥मेघों का स्वामी मङ्गल है उसका फल—प्रचण्ड वायु चलेगी, अग्नि का प्रकोप हो प्रजामें क्षुध का भय और वर्षाकि भयसे खेतियों का बिगाड़ हो, किसी विशेष रोग से प्रजा पीड़ित रहेगी॥५॥रसिक पदार्थों पर सूर्यका अधिकार हैउसका फल—तैलादि स्निग्ध पदार्थ, गुड़ शक्कर, खंड वगैरा रसिक पदार्थ और कपास यह सब महंगेहोंगे, बावली, कूप, तालाब वगैरा, सूख जावें, प्रजामें शांतिका रहेगा॥६॥धान्यादि पदार्थों के स्वामी गुरु का फल—ब्राह्मणादि वर्ण अपने२ धर्ममें तत्पर होंगे —गौ भैंस दूध बहुत देंगे, वर्षा समयानुसार अच्छी होगी और सुभिक्ष रहेगा॥७॥नीरस पदार्थों पर शुक्र का प्रभाव होगा, जिससे कपूर, अगर वगैरा सुगंधि द्रव्य-सोणा और मोती वगैरा जवाहरात, कपड़ा यह सब पदार्थ सस्ते रहेंगे॥८॥फलोंकास्वामी चंद्रमाकाफल-बृक्षोंमें फल बहुत हों,लताओं में फूल अधिक हों—ब्रह्मण धर्म कर्ममें तत्पर और राजालोग नीतिमें तत्पर रहेंगे॥९॥धनेश शुक्रका फल—सम्पूर्ण प्रजा धनसे परिपूर्ण रहेगी व्यापार में हर तरह से व्यापारी लोग सुखी रहेंगे—और राजा लोग प्रजाका अच्छी तरह से पालन करेंगे॥१०॥अध का स्वामी भौम का फल—वर्षा थोड़ी वायु से युक्त होगी—कहीं२ पर वर्षा और कहीं२पर खेतियों की वृद्धि—कहीं २ पर रोगकी हानि होगी॥११॥दुर्ग का स्वामी मंगलका फल—प्रजा में अनेक तरह से दुःख प्राप्त हों, खरीद फरोख्त में भय रहे कहीं २ पर फल प्राप्त हो, भय विशेष बना रहे।

प्रभवादि ६० सम्वत्सरों के मध्य में विष्णुविंशति में मन्मथ नाम२९वां सम्वसर व्यतीत हो चुका है इसी प्रकार आने वाले दुर्मुख नाम सम्वत्सर के मेषादि से पूर्व भुक्त मासादि २।१।३७।५१।१२ भोग्यमासादि ९।२८।२२।४।४८ ऐसा सं० १९९९ माघशुक्ल माघ प्र० २८सूर्योदय से ५६ घटी १२ पल पर मकर लग्न में दुर्मुख नाम का ३० वां सम्वत्सर प्रवेष हुआ है उसका फल:—शनि स्वामी है वर्षा थोड़ी हो, राजा प्रजा की अति हानि उत्तर में सुभिक्ष पंछियों को पीड़ा हो, पूर्व में सुभिक्ष हों—चैत्र वैशाख कनक सस्ती हो ज्येष्ठ आषाढ़ सस्ता श्रावण अन्नफरहरा भादों वायु बहुत वेग से चले ब्रह्मण पीपल काटे, कांसी गेहूं संग्रह करेयेष्ठ बेचे माघ तथा श्रावण तिगुण लाभ होई॥ रोहिणी का निवास संधि में है खण्ड वृष्टि होगी—वर्ष का निवास बनये के घर में है।


॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राशय:	मे.	वृ.	मि.	क.	सि	क.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मी.
लाभ	११	५	११	५	८	११	५	११	८	२	२	८
व्यय	१४	८	५	२	१४	५	८	१४	५	८	८	५
पु. घा.	१	५	९	२	६	१०	३	७	४	८	११	१२
स्त्री घा	१	८	७	६	४	३	६	२	१०	११	५	१२

॥ वर्ष लग्नम् ॥



॥ मेष प्रवेश लग्नम् ॥



दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	र	सौ	अ	वै
३१	१५	०१	बं	४८	३२	रे	२९	३६	ऐं	०८	४२	२६	१५	०५	२३
३१	२०	०२	मं	४७	४०	अ	३०	०२	ब	०४	३७	३०	१६	०६	२४
३१	२५	०३	बु	४८	०५	भ	३१	४३	वि	०१	७६	१	१७	०७	२५
३१	३०	०४	बृ	४९	५०	कृ	३४	४०	आ	५७	४०	२	१८	०८	२६
३१	३५	०५	शु	५२	४०	रो	३८	४७	सौ	५७	१५	३	१९	०९	२७
३१	४०	०६	श	५६	४६	मृ	४३	५८	शो	५७	४५	४	२०	१०	२८
३१	४५	०७	र	६०	००	आ	४६	५७	अति	५८	४६	५	२१	११	२९
३१	५०	०७	चं	०१	२४	पु	५६	२७	सु	६०	१०	६	२२	१२	३०
३१	५५	०८	मं	०६	३९	पु	६०	००	सु	००	०९	७	२३	१३	०१
३२	००	०९	बु	११	५१	पु	०३	०२	धृ	०१	३६	८	२४	१४	०२
३२	०५	१०	बृ	१६	३५	श्ले	०९	४३	शु	०२	५४	९	२५	१५	०३
३२	१०	११	शु	२०	३९	म	१४	४५	ग	०३	४१	१०	२६	१६	०४
३२	१५	१२	श	२३	३४	पू	१९	१७	वृ	०३	४३	११	२७	१७	०५
३२	२०	१३	र	२५	२६	उ	२२	४५	ध्रु	०२	५५	१२	२८	१८	०६
३२	२५	१४	चं	२५	५३	ह	२४	५३	व्य	०१	०३	१३	२९	१९	०७
३२	३०	१५	मं	२५	०४	चि	२५	४६	व	५४	२१	१४	३०	२०	०८

स्वा४ज्ञ:८।२७मषेन्दु:२६।३६नवरात्रम्भ:१ [१८।२७चन्द्रदर्शन२:
रेवत्यां३रवि:५६।२०धनि२भौम:५८।४०अश्वि१मेषेज्ञ:५८।३४
अदितौ२गुरु:५५।४७वृषन्दु:४७।७गुणगौरीव्रत६[:कृति१शुक्र:
भ१८।५७उ५६।५२यापश्चिमोदयंज्ञ:८।१७अश्वि२ज्ञ:५२।५५
कृति२वृषेशुक्र:०४।४४सरस्वती५कल्पादि: [माईसरखाना
रेव४रवि:२०।२०अश्वि३ज्ञ:५०।५६मिथुनेन्दु:१२।२२
धनि३कुम्भेभौम: २४।२७कृति३शुक्र:५४।३१
भ१।२४उ३४।०१याअश्वि ४ज्ञ: ४७।३४ कर्केन्दु:३६।५०
अश्वे१स.मेषेऽर्क:४५।३६मु३०पुण्ये मध्यान्होत्तररोहि ३शनि:
भर१ज्ञ:४८।७कृति४शुक्र:४४।१राम६ [५४।१०अशो.प्र.दुर्गा८
भ ४८।३७ उ सिंहेन्दु: ०६।१३ [११दोलोत्सव:
भर०।३९ या धनि४ भौम:७।४५ भर २ ज्ञ:५३।२७ कामदा
अश्वे२रवि:८।५४रोहि१शुक्र;३३।४७कन्येंदु: ३५।६दमनोत्सव:
अनग १३ [१२महावीरज्यंति १४ जैनमते सत्यव्रतम्१५
भर२५।५३उ५५।२८ याभर३ज्ञ:०३।५७ तुलेन्दु:५५।१९
अश्वे३ रवि:३३।५३शतां१भौम:२२।००रोहि२शुक्र:२२।०३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	१०	००	०२	०१	०१	०३	०९
००	०१	११	२३	०५	१६	२९	२९
००	४३	३६	४९	३४	३९	२२	२२
३७	२२	५४	५२	१५	१०	४७	४७
५८	३९	९९	०४	७०	०६	०३	०३
४३	०८	२४	५९	४८	०५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	१०	००	०२	०१	०१	०३	०९
०६	०६	२२	२४	१३	१७	२९	२९
५०	५७	३४	३२	५१	२८	००	००
५१	५९	१३	२९	१३	०१	३२	३२
५८	४४	८४	०६	७०	०७	०३	०३
२८	३०	२१	४७	१०	०२	११	११

वा, ८।३१।४६।१०भौमेदि१
मिश्र४६।१५ कुं १५

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	र	सौ	अ	वै
३२	३४	०१	बु	२३	०३	स्वा	२५	२८	सि	४९	३६	१५	१	२१	०९
३२	३८	०२	बृ	१९	५८	वि	२४	०२	व्या	४४	००	१६	२	२२	१०
३२	४२	०३	शु	१५	५५	अनु	२१	५०	ह	३७	४४	१७	३	२३	११
३२	४६	०४	श	११	०४	ज्ये	१८	४८	प	३०	५१	१८	४	२४	१२
३२	५०	०५	र	०५	४०	मू	१५	१३	शि	२३	३४	१९	५	२५	१३
३२	५०	०६	र	५६	४९	००अ	वम	००		००	००	००	००	००	००
३२	५४	०७	चं	५३	४६	पू	११	१३	सि	१६	००	२०	६	२६	१४
३२	५८	०८	मं	४७	४१	उ	०७	०३	सा	०८	१७	२१	७	२७	१५
३३	०२	०९	बु	४१	४८	श्र	०२	५८	शु	००	३७	२२	८	२८	१६
३३	०५	१०	बृ	३६	१६	ध	५५	४१	ब्र	४६	०३	२३	९	२९	१७
३३	०९	११	शु	३१	१७	पू	५२	५६	ऐं	३९	२७	२४	१०	३०	१८
३३	१३	१२	श	२७	०६	उ	५१	०२	वै	३३	३१	२५	११	१	१९
३३	१७	१३	र	२३	५५	रे	५०	०२	वि	२८	१९	२६	१२	०२	२०
३३	२१	१४	चं	२१	४३	अ	५०	११	प्री	२३	५७	२७	१३	०३	२१
३३	२५	३०	मं	२०	४४	भ	५१	३३	आ	३०	३५	२८	१४	०४	२२

घ५९।०७श५३।०६वैशाख वदि: सं० २०००

ता. मा सौर ११।२८भर४ज्ञ:१८।३६ वैशाखस्नानारम्भ:
भ ४८।५६ उ वृश्चिकेन्दु:०६।२४
भ१५।५५याअश्वे४ रवि:५६।१४कृति१ज्ञ:४०।५२रोहि३शुक्र:
शतां २ भौम:४५।०३ धनुषीन्दु: १८।४८ [१२।२६गणेश४
भ ५९।४६ उ

भर२६ ४८याकृति२वृषेज्ञ:१४।२५रोहि४शुक्र:०२।४६मकरेन्दु
भरे १रमि: २५।६५ [२५।१०
मृगे १शुक्र:५३।११ कुम्भेन्दु: ३१।०२
भ ०६।०२उ३६।१६य शतां३भौम:१८।१३कृति३ज्ञ:१४।२५
भरे २ रवि:५२।१३ मीनेन्दु ३८।३८ वरुथिनी ११
मृगे २ शुक्र:४५।५७ मई ३१
भ २३।५५ उ ५२ ४६ या कृति४ज्ञ: ४८।६ मेषेन्दु:५०।०२
शतां ४ भौम: ४५।५७
भरे ३ रवि: १८।५५ मृगे ३ मिथुने शुक्र: ३६।५०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०१	०१	०२	०१	०१	०३	०९
१३	१२	०१	२५	२२	१८	२८	२८
३९	११	४०	२५	०२	१७	३८	३८
१८	५५	०४	३२	००	२६	१७	१७
५८	४४	६७	०७	७०	०७	०३	०३
१३	३२	०४	३८	१०	०२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	१०	०१	०२	०२	०१	०३	०९
२०	१७	०७	२६	००	१९	२८	२८
२६	२४	४३	२३	०८	०९	१६	१६
०४	४५	००	५९	००	००	०२	०२
५७	४८	३६	०८	६९	०७	०३	०३
५७	१२	५१	३२	३२	००	११	११

वा, ८।३१।४६।२४भौमेदि१६
मिश्र४६।४२ कुं ३०


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	र	सो	म	वै
३३	२८	०१	बु	२१	०४	कृ	५४	३१	सौ	१८	१३	२६	१५	०५	२३
३३	३२	०२	बृ	२२	४४	रो	५८	०३	शो	१६	५४	०१	१६	०६	२४
३३	३६	०३	शु	२५	३०	मृ	६०	००	ऽग	१६	२५	०२	१७	०७	२५
३३	४०	०४	श	२६	२३	मृ	०३	०४	सु	१६	५३	०३	१८	०८	२६
३३	४४	०५	र	३४	०३	आ	०८	५३	धृ	१७	५४	०४	१९	०९	२७
३३	४८	०६	चं	३९	०६	पु	१५	२१	शू	१९	२८	०५	२०	१०	२८
३३	५२	०७	मं	४४	१६	पु	२१	५८	गं	२१	०६	०६	२१	११	२९
३३	५६	०८	बु	४६	०१	श्ले	२८	१७	वृ	२२	३७	०७	२२	१२	३०
३४	००	०९	बृ	५२	५७	म	३३	५९	ध्रु	२३	४०	०८	२३	१३	३१
३४	०३	१०	शु	५५	५०	पू	३८	४४	व्य	२३	५८	०९	२४	१४	०१
३४	०७	११	श	५७	३६	उ	४२	५७	ह	२३	२३	१०	२५	१५	०२
३४	११	१२	र	५८	००	ह	४४	५२	व	२१	५१	११	२६	१६	०३
३४	१५	१३	चं	५७	०८	चि	४५	५९	सि	१९	१९	१२	२७	१७	०४
३४	१९	१४	मं	५५	०२	स्वा	४५	५६	व्य	१५	४६	१३	२८	१८	०५
३४	२३	१५	बु	५१	५५	वि	४४	४५	व	११	१६	१४	२९	१९	०६

वैशाख शुदि: सं० २०००

वृषेन्दु:०७।१७ चन्द्रदर्शनम्
अदितौ ३ गुरु: ३८।२३
भ५७।२६उभरे४रवि:४७।००मृगे शुक्र३३।४७मिथुनेन्दु
भ २६।२३या पूभा १ भौम:२१।४८[३०।३३परशुरामजयन्ति
कृति:४वक्रीज्ञ:०९।३४ कर्केन्दु:५८।४४
आर्द्रा १ शुक्र:२८।४१
भ४४।१९उकृति१रवि:१३।३१रोहि४शनि:३२।४२गंगोत्पत्ति:
भ१६।४०यायाम्यामस्तमगस्य:४१।१२ पूभा२भौम:५७।३९
आर्द्रा ३शुक्र:२३।५६ [पश्चिमास्तज्ञ:४७।४१सिंहेन्दु:२८।१७
कृति२सवृषेऽर्क:४२।२९मु४५पुण्यं गध्यान्होत्तरकन्येंदु:५४।४०
भ २६।४६ उ ५९।३६ या मोहनी ११
आर्द्रा शुक्र: २२।५२
३ भौम :१८।२६प्रकृति३प्र०ज्ञ:८।१७ तुलेन्दु:१५।२५
भ ५५।०२ उ कृति ३ रवि: ०९।५५नृसिंह १४
भ २३।२८ याआर्द्रा४शुक्र१९।२२वृश्चिकेन्दु३०।०३सत्यव्रत
[१५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	१०	०१	०२	०२	०१	०३	०९
२८	२३	०८	२७	०९	२०	२७	२७
०८	२२	५९	३८	१७	०८	५०	५०
५७	२२	३४	२९	३३	३६	३६	३६
५७	४४	११	१०	६८	०७	०३	०३
४६	१२	३४	२०	५५	००	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	१०	०१	०२	०२	०१	०३	०९
०४	२८	०४	२८	१७	२१	२७	२७
५२	३५	४९	४८	११	०३	२८	२८
२४	४३	२१	३२	०७	१८	२१	२१
५७	४४	४१	११	६६	०६	०३	०३
३४	५१	४९	१४	५४	५७	११	११



वा, ८।३१।४६।३९दिबुधे१ मिस्र४७।११ कुं १५


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	ज	सो	म	ज्ये
३४	२७	०१	बृ	४७	४६	ऽनु	४२	४२	प	०५	५५	१५	३०	२०	०७
३४	३०	०२	शु	४२	५४	ज्ये	३६	४६	सि	५३	१२	१६	३१	२१	०८
३४	३२	०३	श	३७	२६	मू	३६	१९	सा	४६	०३	१७	३२	२२	०९
३४	३४	०४	र	३१	३०	पू	३२	२५	शु	३८	३६	१८	०१	२३	१०
३४	३५	०५	चं	२५	२५	उ	२८	१६	शू	३०	५९	१९	०२	२४	११
३४	३७	०६	मं	१९	१७	श्र	२४	०८	ब्र	२३	२५	२०	०३	२५	१२
३४	३९	०७	बु	१३	१८	ध	२०	१२	ऐ	१५	५७	२१	०४	२६	१३
३४	४०	०८	बृ	०७	४४	श	१६	४०	वै	०८	४८	२२	०५	२७	१४
३४	४२	०९	शु	०२	४०	पू	१३	४४	वि	०२	०१	२३	०६	२८	१५
३४	४२	१०	शु	५८	२६	००	००	वम	००	००	००	००	००	००	००
३४	४४	११	श	५५	०४	उ	११	४२	आ	५०	५३	२४	०७	२९	१६
३४	४५	१२	र	५२	४६	रे	११	२७	सौ	४६	२६	२५	०८	३०	१७
३४	४७	१३	चं	५१	४०	अ	१०	२३	शो	४२	५६	२६	०९	३१	१८
३४	४९	१४	मं	५१	५२	भ	११	२६	ऽगं	४०	२७	२७	१०	०१	१९
३४	५०	३०	बु	५३	२५	कृ	१३	५१	सु	३९	००	२८	११	०२	२०

शि ५९।५४ प्रा ५३।१ ज्येष्ठ वदि:सं० २०००

[५५।१६ धनुषीन्दु:३९।४९
कृते४रवि:६८।२१पूभा४मीनेभौम: ३९।३० कृति२प्र० ज्ञ:
भ१०।१०उ३७।२६ता. मा.: जौजा१७।६५ अदितौ१ शुक्र:
१९। मकरेन्दु:४६।२२ [३८पश्चिवास्तेशनि:३४।५९गणेश४
उपनयम् [१६।५१अदि१शक्र:२१।१३कुम्भेन्दु:५२।१०
भ१९।१७उ४६।१७ या रोहि१ रवि: ०७।३५कृति१प्र०मेषेज्ञ
उभा १भौम:११।३१ अदि ४ कर्के गुरु: १८।२२
मीनेन्दु:५९।२८
भ३०।३४उ५८।२६ या रोहि२ रवि:३६।४६पूर्वोदयज्ञ:५९।२६
[अदि: ३ शक्र: २२।४८
भद्रकाली ११ स्मार्तानांव्रतम्
उभा २ भौम:५०।४४ मेषन्दु:१०।२७ वैष्णवानाम्११व्रतम्
भ ५१।४० उ आदि ४ कर्डे शुक्र२७।३३
भ२१।४६यारोहि३रवि:०६।२७कृति१मार्गीज्ञ:३२।२९वृषेन्दु:
वटसावित्री व्रतम् ३० [२७।२२जून३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	११	००	०३	०२	०१	०३	०९
१२	०४	२९	००	२३	२२	२७	२७
३१	२९	१५	१५	०१	१०	०२	०३
४९	३०	४९	४१	१२	१६	५५	५५
५७	४३	१७	११	६५	०७	०३	०३
१९	३१	३७	१४	३६	५९	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	११	००	०३	०३	०१	०३	०९
१८	०८	२८	०१	०२	२३	२६	२६
१५	५३	४७	२५	२८	००	४३	४३
२२	३४	३१	४१	३६	३१	५१	५१
५७	४३	१८	१२	६४	०७	०३	०३
१२	०८	४१	०९	१८	५९	११	११




वा, ८।३१।४६।५३बुधेदि१ मिश्र४६।५१ कुं३

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ	प	श	ह	म्र	का
३४	५३	१	बु	५६	०३	रो	१७	२६	धृ	३८	२६	२९	१२	०३	२१
३४	५३	२	गु	५५	४९	मृ	२२	१३	शू	३८	४८	३०	१३	०४	२२
३४	५५	३	शु	६०	००	आ	२७	५३	ग	३९	४९	१	१४	०५	२३
३४	५६	३	र	०४	२२	पु	३४	१४	वृ	४१	१७	२	१५	०६	२४
३४	५८	४	च	०९	२१	पु	४०	५०	ध्रु	४३	००	३	१६	०७	२५
३४	५९	५	मं	१४	२६	श्ले	४७	१३	व्या	४४	३०	४	१७	०८	२६
३५	००	६	बु	१९	०६	मं	५३	०४	ह	४५	३६	५	१८	०९	२७
३५	०२	७	बृ	२३	०२	पू	५८	०४	व	४६	०२	६	१९	१०	२८
३५	०४	८	शु	२५	५५	उ	६०	००	सि	४५	३४	७	२०	११	२९
३५	०५	९	श	२७	४३	उ	०१	५५	व्या	४४	१५	८	२१	१२	३०
३५	०७	१०	र	२८	०७	ह	०४	३७	ब	४१	५३	९	२२	१३	३१
३५	०८	११	चं	२७	१४	चि	०६	०१	प	३८	३२	१०	२३	१४	३२
३५	१०	१२	म	२५	११	स्वा	०६	११	शि	३४	०९	११	२४	१५	०१
३५	१२	१३	बु	२२	००	वि	०५	१३	सि	२८	५६	१२	२५	१६	०२
३५	१३	१४	बृ	१७	५३	अनु	०३	२०	सा	२३	०२	१३	२६	१७	०३
३५	१५	१५	शु	१२	५९	ज्ये	००	३५	शु	१६	२७	१४	२७	१८	०४

सू ५७।२९ ज्येष्ठ सुदि सं० २०००

पुणर्व १ शुक्र: ३५।२६ आश्लेषा ३ राहु: धन १ केतु: ५९।५९*
रोहि ४ रवि: ३६।०४ उभ ३ भौम: १९।५० चन्द्रदर्शनम् २
मृगे १ शनि: १३।५१ रंभाव्रतम् ३ हरियाला ३
भ ३६।५० उपुष्य २ शुक्र ४४।३४ कर्केन्दु: १७।३९
भ ०९।२१ याकृति २ वृषेज्ञ: ०६।४८ मेला जोड़ादा ४
मृगे १ रवि: ०७।२४ उमा ४ भौम: ५६।१८ सिंहेन्दु ४७।१३
*मिथुनेन्दु: ४९।५१
पुष्य ३ शुक्र: ५३।४५
भ २३।०२ उ ५४।२८ या कृति ३ ज्ञ: १८।२०
मृगे २ रवि, ३७।४४ कन्येन्दु: १४।०१
पुष्य १ गुरु: ३४।१२
भ ५७।४० उरेव १ भौम: ३३।४६ कृति ४ ज्ञ: ०७।०७ पुष्य ४ शुक्र:
भ २७।१४ यानिर्जला ११ [०५।०४ तुलेन्दु: ३५।५९ गंगाजन्म*
मृगे ३ स मिथुने ऽकर्क: ०८।३५ मु ४५ पुणर्व २६।२३ यारोहि १ ज्ञ:
अरे १ शुक्र: ११।०८ [५८।२१ वृश्चिकेन्दु: ५०।२८
भ २७।५३ उ ४५।१३ यासत्यव्रतम् १५ धनुषेन्दु: ००।३५
मगे ४ रवि: ३८।०२ रेव २ भौम: १२।०२ रोहि २ ज्ञ: ३४।१८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	११	०१	०३	०३	०१	०३	०९
२६	१५	०४	०३	११	२४	२६	२६
५९	२४	५५	२४	५६	१४	१५	१५
२२	५४	०७	३३	५५	४९	१४	१४
५६	४२	६१	१२	६१	०७	०३	०३
०२	२५	०३	०९	४३	५९	११	११



वा, ८।३१।४७।०९ शुक्रेदि १
मिश्र ४७।३७ कुं ०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	१०	०३	०३	०१	०३	०९
०३	२०	१३	०४	१९	२५	२५	२५
२८	२५	४६	४२	००	१२	५२	५२
१३	०९	४१	१६	४९	०३	५९	५९
५६	४२	८५	१३	५९	०७	०३	०३
५६	२५	१३	०३	४६	५७	११	११


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ	प	श	ह	म्र	का
३५	१६	०१	श	०७	२८	पू	५३	१५	शु	०९	२८	१५	२८	१९	०५
३५	१८	०२	र	०१	३०	उ	४९	११	ब्र	०१	५४	१६	२९	२०	०६
३५	१८	०३	र	५५	२१	००अ	वम	०		००	००	००	००	००	००
३५	१९	०४	च	४९	१०	अ	४५	००	वै	४६	३९	१७	३०	२१	०७
३५	२०	०५	मं	४३	०९		४०	५३	वि	३९	१०	१८	३१	२२	०८
३५	१९	०६	बु	३७	२९	घ	३७	१९	प्री	३२	००	१९	०१	२३	०९
३५	१७	०७	बृ	३२	२३		३४	१३	आ	२५	०९	२०	०२	२४	१०
३५	१६	०८	शु	२८	०५	उ	३१	५८	सौ	१९	०१	२१	०३	२५	११
३५	१४	०९	श	२४	३७	रे	३०	२९	शो	१३	३३	२२	०४	२६	१२
३५	१३	१०	र	२२	१२	अ.	३०	०६	अं	०८	५५	२३	०५	२७	१३
३५	११	११	च	२०	५९	भ	३०	५५	सु	५	१०	२४	०६	२८	१४
३५	०९	१२	मं	२१	०२	कृ	३२	५९	धृ	२	२९	२५	०७	२९	१५
३५	०८	१३	बु	२०	२६	रो	३६	२२	शु	००	५०	२६	०८	३०	१६
३५	०६	१४	बृ	२४	५६	मृ	४०	५०	गं	००	०६	२७	०९	०१	१७
३५	०५	३०	शु	२८	३५	आ	४६	१०	बृ	००	१७	२८	१०	०२	१८

ए५४।२० **आषाढ़ बदि: सं २०००**

आश्ले २ शुक्र: १७।२
भ २८।२५ उ ५५।२१ यारोहि ३ ज्ञ: ५५।०८ मकरेन्दु: ०७।१४

गणेश ४
ता: मा: सरता ४१।०५ आर्द्रा १ रवि: ०८।५८ रेव ३ भौम: +
भ ३७।२९ उरोहि ४ ज्ञ: ०८।०४ + ५६।५२ कुम्भेन्दु: १२।५८
भ ०४।५६ या मीनेन्दु: २० ००
आद्रा २ रवि : ३९।५२ मृगे १ ज्ञ: ०९।४२
भ ५३।२४ उ० आश्ले ४ शुक्र: ४३।२२ मेषेन्दु: ३०।२९
भ २२।१२ यारेव ४ भौम: ४१।४२ मृगे २ ज्ञ: ०७।१० पुष्ये
वृषेन्दु: ४६।२६ योगिन ११ [०५।४५ पूर्वोदय शनि: ४४।५०
आर्द्रा ३ रवि: १०।५९ मृगे ३ मिथुनेज्ञ: ०४।१९ मृगे २ शनि ३२।४०
भ २२।२६ उ ५३।४१ या मघा १ सिंह शुक्र: २३।५७
मृगे ४ ज्ञ: ०१।२७ मिथुनेन्दु: ०८।३८ जीलाय ३१
आर्द्रा ४ रवि: ४२।०५ आश्वि १ मेषे भौम: २८।५३ आर्द्रा १ ज्ञ:
५७।४९ [पूर्वानिज्ञ: ३९।४४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	११	०१	०३	०३	०१	०३	०९
१०	२५	२४	०६	२५	२६	२५	२५
१६	२०	२३	१२	४६	१०	३०	३०
३१	५१	३३	०८	५४	११	४४	४४
५६	४१	००	१३	५७	०७	०३	०३
५२	३८	२१	०३	१०	५७	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	००	०२	०३	०४	०१	०३	०९
१६	००	०६	०७	०२	२७	२५	२५
४४	१२	२२	४५	०८	०८	०८	०८
२८	४२	४८	५८	४१	४६	२८	२८
५६	४०	००	१३	५३	०७	०३	०३
५०	५०	३७	०३	०५	५७	११	११

वा, ८।३१।४७।२३ शुक्रेदि १७
मिश्र ४७।३२ कुं ३०

१४

दि	मा	ति	बा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	ज	सु	जौ	श्रा
३५	०३	०१	श	३३	०३	पु	५२	१८	ध्रु	०१	१७	२६	११	०३	१६
३५	०२	०२	र	३८	००	पू	५९	०४	व्या	०२	४०	३०	१२	०४	२०
३५	००	०३	च	४२	०१	श्ले	६०	००	ह	०४	२०	०१	१३	०५	२१
३४	५९	०४	मं	४७	४०	श्ले	०५	३०	व	०५	५९	०२	१४	०६	२२
३४	५७	०५	बु	५१	३९	म	११	२८	सि	०७	०८	०३	१५	०७	२३
३४	५५	०६	बृ	५४	३५	पू	१६	३९	व्य	००	४३	०४	१६	०८	२४
३४	५४	०७	शु	५६	२६	उ	२०	२३	व	०७	२७	०५	१७	०९	२५
३४	५२	०८	श	५६	५५	ह	२३	४४	प	०६	२०	०६	१८	१०	२६
३४	५०	०९	र	५६	०८	चि	२५	२३	शि	०४	०८	०७	१९	११	२७
३४	४९	१०	चं	५४	०९	स्वा	२५	५१	सि	०१	००	०८	२०	१२	२८
३४	४७	११	मं	५१	०२	वि	२५	०८	शु	५१	४६	०९	२१	१३	२९
३४	४६	१२	बु	४७	००	अनु	२३	२३	शु	४५	५९	१०	२२	१४	३०
३४	४४	१३	बृ	४२	०६	ज्ये	२०	४९	ब्र.	३९	३१	११	२३	१५	३१
३४	४२	१४	शु	३६	३६	मू	१७	३०	ऐ	३२	३०	१२	२४	१६	०१
३४	४०	१५	श	३०	४०	पू	१३	४३	वै	२५	०७	१३	२५	१७	०२

सा ५६।४८ **आषाढ़शुदिःसम्बत् २०००**

मघां २ शुक्र:५८।२० कर्केन्दु:३५।५६
आर्द्रा २ज्ञ:४७।४३ सीमन्तकम् उपनयम् चन्द्रदर्शनम् २रथोत्सवे:
उपनयनम् ३७।३७*सिंहेन्दु०५।३०*
भ १५।२०उ४७।४०याआदितौ १ रवि:१ ।०२ आर्द्रा ३ ज्ञ:
अश्वि २ भौम:१६।०४ +मघां३ शुक्र:१६।३६
आर्द्रा ४ज्ञ: २७।३१ मघां २ शुक्र ०१।२६ कर्केन्दु: ३२।३५
म५६।२६उआदितौ२रवि:४५।०७ ×शुक्र५०।५०सत्यव्रतम्१५
भर२६।४०याआदितौ १ज्ञ१७।२५ तुलेन्दु:५४।३३
स्वा।।ऽमां।ऽ।।ल० २पूफा१ ×
अश्वि३भौम:१६।०४आदि२ज्ञ:०४।५९ पुष्ये३गुरु:१७।१४ +
भर२२।३५उ५१।२२ याआदितौ ३रवि:१६।०३आदितौ३ ज्ञ:
[५२।३३वृश्चिकेन्दु १०।१९देवशयनी११चातुर्मासव्रतारम्भ
आदितौ ४कर्कज्ञ:४०।६पश्चिमास्तगुरु:1।२५धनुर्बीन्दु:२०।४९
भ३६।३३उआदि४संकर्कोऽर्क४६।६९मू३०पुण्यमन्याह्नोता ×:
भ०३।३८ आश्विन४भौम:१५।३१पुष्ये१ज्ञ:२३।३९ककरेन्दु:
(२७।४१व्यासपूजा वायु

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	रज	मि	जौ	श्रा
३४	३८	०१	र	२४	२९	उ	०९	३८	वि	१७	३४	१४	२६	१८	०३
३४	३६	०२	चं	२०	१७	श्र	०५	२५	प्री	०६	५४	१५	२७	१९	०४
३४	३५	०३	म	१२	१२	ध	०१	२१	आ	०२	२०	१६	२८	२०	०५
३४	३३	०४	बु	०६	२९	पू	५४	२२	शो	४८	१५	१७	२९	२१	०६
३४	३२	०५	बृ	०१	१९	उ	५१	५१	ऽग	४१	५०	१८	३०	२२	०७
३४	३२	०६	बृ	५६	५६	००	अ	वम्	००	००	००	००	००	००	००
३४	३०	०७	शु	५३	२२	रे	५०	११	सु	३६	३२	१९	३१	२३	०८
३४	२७	०८	श	५०	५२	अ	४९	३१	धृ	३१	३६	२०	०१	२४	०९
३४	२३	०९	र	४९	३०	भ	५०	०४	शू	२७	४१	२१	०२	२५	१०
३४	१९	१०	चं	४९	३३	कृ	५१	५०	गं	२४	४४	२२	०३	२६	११
३४	१५	११	म	५०	५०	रो	५४	५९	वृ	२२	४९	२३	०४	२७	१२
३४	११	१२	बु	५३	१६	मृ	५९	०४	ध्रु	२१	५५	२४	०५	२८	१३
३४	०८	१३	बृ	५६	५१	आ	६०	००	व्या	२१	५३	२५	०६	२९	१४
३४	०४	१४	शु	६०	००	आ	०४	२०	ह	२२	४१	२६	०७	३०	१५
३४	००	१४	श	०१	१८	पु	१०	२३	व	२३	५०	२७	०८	३१	[illegible]

श५७।३६सौ५५।०९**श्रावन वदि:सं० २०००**

भ ४५।१४ उ पुष्ये २ ज्ञ: १४।०६ कुम्भेन्दु: ३३।२३
१२।१२ या पुष्ये १ रवि: १६।३१ गणेश ४
पुष्ये ज्ञ: ०१।३३ पूफा२शुक्र: ५६।४६ मीनेन्दु: ४०।१२
भ ५६।५६ उ भर १ भौम: २०।४२ पुष्ये ४ ज्ञ: ४६।००


भ २५।०९ या पुष्ये २ रवि:४७।४५ मेषेन्दु: ५०।१२
ता. मा असद ०७।४० आश्ले १ ज्ञ: ३६।२६
मृगे ३ मिथुनेशनि: ५५।१६
भ १६।३४ उ४६।३३याआश्ले२ज्ञ:१५।१४ वृषेन्दु: ०५।३०
पुष्ये३रवि:१७।२२भर२भौम:३२।५१पुष्ये४गुरु:३०।१कमदा११
आश्ले३ज्ञ:१४।०२पूफा३शुक्र:१२।१८मिथुनेन्दु:२६।५९ पुरा.
पुरा. भ ५६।५१ उ [गृहप्रवे.
भर२६।१४ यापुष्ये ४रवि:४८।२३आश्लेज्ञ:४०।४४कर्केन्दु:

Table 1:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	००	०२	०३	०४	०१	०३	०९
२४	०५	२०	०९	०८	२८	२४	२४
१९	४०	५५	३२	४८	०९	४३	४३
१८	३९	३०	५५	०६	०५	०३	०३
५६	४०	[illegible]	१३	४६	०७	०३	०३
५०	२०	००	०३	४७	००	११	११

Table 2:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	००	०३	०३	०३	०१	०३	०९
००	१०	०३	११	१३	२९	२४	२४
५७	२०	५८	०८	५७	०१	२०	२०
३५	५७	१६	०४	४२	५०	४८	४८
५६	३९	[illegible]	१३	४०	०७	०३	०३
५६	४०	४४	५३	१७	००	११	११




वा,८।३१।४७।३दधनोदि. १
मि.४३।२० कु० १

Table 3:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	००	०३	०३	०४	०१	०३	०९
०७	१४	१६	१२	१८	२९	२३	२३
३६	५५	४९	४२	०९	५२	५८	५८
२५	०२	५०	१८	५५	०४	३२	३२
५७	३८	[illegible]	१३	३२	०७	०३	०३
०२	५५	१७	५३	१३	००	११	११

Table 4:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	००	०४	०३	०४	०२	०३	०९
१५	१९	०१	१४	२१	००	२३	२३
१३	५९	२६	३०	३३	४८	३३	३३
१२	१८	३६	१८	४१	२७	०७	०७
५७	३७	[illegible]	१३	१७	०७	०३	०३
११	१७	२३	५३	०१	००	११	११



वा,८।३१।४७।५३रवौदि १
मिश्र४६।५८ कुं ३


३४	००	१४	श	०१	१८	पु	१०	२३	व	२२	५३	२७	०८	३१	२६
३३	५६	३०	र	०६	१२	पू	१६	५२	सि	२५	३३	२८	०	[illegible]	[illegible]

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	क	लम	नव	का
३	५३	०१	चं	११	१७	श्ले	२३	२१	व्य	२०	०८	२६	१०	०२	१८
३	४९	०२	मं	१५	५८	म	२९	२६	व	२८	२४	१	११	०३	१९
३	४५	०३	बु	२०	०३	पू	३४	५०	प	२९	०५	२	१२	०४	२०
३	४१	०४	बृ	२३	०४	उ	३९	११	शि	२८	५७	३	१३	०५	२१
३	३८	०५	शु	२५	०१	ह	४२	२५	सि	२७	५८	४	१४	०६	२२
३	३४	०६	श	२५	३७	चि	४४	२३	सा	२५	५७	५	१५	०७	२३
३	३०	०७	र	२४	५७	स्वा	४५	१६	शु	२२	५५	६	१६	०८	२४
३	२६	०८	चं	२३	०३	व	४४	३६	शु	१८	५४	७	१७	०९	२५
३	२२	०९	मं	२०	०३	अनु	४३	०२	ब्र	१३	४१	८	१८	१०	२६
३	१९	१०	बु	१६	०६	ज्ये	४०	४१	ऐ	०८	१८	९	१९	११	२७
३	१५	११	बृ	११	१९	मू	३७	३२	वै	०१	५५	१०	२०	१२	२८
३	११	१२	शु	०५	५४	पू	३३	५०	प्री	४७	३८	११	२१	१३	२९
३	११	१३	शु	५९	५८	००	धव	म	००	००	००	००	००	००	००
३	०८	१४	श	५३	१४	उ	२६	४५	आ	४०	०३	१२	२२	१४	३०
३	०४	१५	र	४७	४३	श्र	२५	३२	सौ	३२	२१	१३	२३	१५	३१

[सं० २००० श्रावण सुदिः | श ५८।५९

पश्चिमादयं ज्ञः ३८।२३ सिंहेन्दुः २३।३१ चन्द्रदर्शनम् २
श्राश्ले १ रविः १७।०८
भ ५१।३३ उ कन्येन्दु ५०।५५ मधुस्रवा ३
भ २३।०४ या श्राश्ले २ राहुः श्रवणे ४ केतुः ५४।३५
नाग ५ ऋषितर्पणम्
भर ४ भौमः १२३७ तुलेन्दुः १३।२४
भ २४।५७ उ ५४।०० या पूफा १ ज्ञः ४७।१५
वृश्चिकेन्दुः २९।४६ मेला चितपूर्णी ८ पुर. ग्रह. प्रवेशः
पूफां २ ज्ञः ५०।३० पूफां ३ वक्रीः शुक्रः ३८।४६
भ ४३।४२ उ श्राश्ले १ गुरुः २०।२० धनुषीन्दुः ४०।४१
भ ११।१९ या कृति १ भौमः ४७।३१ पवित्रा ११
श्राश्ले ४ रविः ४६।१२ मकरेन्दुः ४७।४८पवित्रारोपणम् १२
भ ५३।५४ उ पूर्वोदयंगुरुः ५१४४ (भद्रोतर
भर०।४२याकुम्भेन्दुः५३।२८चन्द्रग्रहणम् किंचिच्छेष ग्रहण*
*त्वान्योपाकर्मः, रक्षाबन्धन(

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	००	०४	०३	०४	०२	०३	०९
२२	२४	१४	१६	२२	०१	२३	२३
५१	५२	५६	१८	५४	४१	०७	०७
१५	३०	२३	१८	२६	१३	४१	४१
५६	३६	६७	१३	००	०६	३	३
१९	०१	१२	५३	०४	०५	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	००	०४	०३	०४	०२	०३	०९
२८	२८	२४	१७	२२	०२	२२	२२
३५	२५	०१	२९	०७	१६	४८	४८
४७	००	२१	४९	०८	११	३६	३६
५७	३५	८३	१३	१३	०५	३	३
३०	३७	५९	५३	५६	०८	११	११


वा,८।३१।४८।०७रवौदि१६।
मिश्र४६।३२ कुं १५

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	ज.	की	नव	भ
३३	००	०१	चं	४१	३९	ध	२१	२५	शो	२४	४६	१४	२४	१६	३२
३२	५६	०२	मं	४५	५६	श	१७	३३	अ	१७	३४	१५	२५	१७	०१
३२	५२	०३	बु	३०	४५	पू	१४	०६	स	१०	०३	१६	२६	१८	०२
३२	४९	०४	बृ	२६	१६	उ	११	२४	ध	०७	५७	१७	२७	१९	०३
३२	४५	०५	शु	२२	४२	रे	०६	३४	ग	५३	०४	१८	२८	२०	०४
३२	४१	०६	श	२०	१०	अ	०८	३६	वृ	४८	४२	१९	२९	२१	०५
३२	३७	०७	र	१८	५०	भ	०८	४६	ध्रु	४५	४१	२०	३०	२२	०६
३२	३३	०८	चं	१८	४२	कृ	१०	१७	व्या	४३	२९	२१	३१	२३	०७
३२	३०	०९	मं	१९	५७	रो	१३	००	ह	४२	२१	२२	३२	२४	०८
३२	२६	१०	बु	२२	२४	मृ	१६	५४	व	४२	०२	२३	०१	२५	०९
३२	२२	११	बृ	२५	५८	आ	२१	५५	सि	४२	३६	२४	०२	२६	१०
३२	१९	१२	शु	३०	२३	पु	२७	४५	व्य	४३	४३	२५	०३	२७	११
३२	११	१३	श	३५	२२	पु	३४	१३	व	४५	१२	२६	०४	२८	१२
३२	०६	१४	र	४०	२९	श्ले	४०	४४	प	४६	४६	२७	०५	२९	१३
३२	०१	३०	चं	४५	१९	म	४६	५६	शि	४८	०३	२८	०६	३०	१४

[सं०२००० भाद्रपद वदिः] श ५८।०८

मघां१संसिहर्कः:१४।१७मु.१५पुण्यं सायंयावत् उफां१ज्ञः४५।११
भ३।१०उ३०।४५याकृति२वृषेभौमः:१६।३४मीनेन्दुः:००।१०*
*कज्जली ३गणेश४बहुला ४
मघा२रविः४२।४४उफा२कन्यायांज्ञः:३८।५९मेषेन्दु९।३४चन्द्र६
भर०।१०उ४९।३०याहल६
पूफां२प्रशुक्रः१०।४९वृषेन्दुः२४।११शीतला७जन्मदस्नातानाम
उफा३ज्ञः१६।१०वैष्णवानां जन्म ८ व्रतम्
भ५१।१० उप. ता. भा सुवत्सा १८।५८ मिथुनेन्दु
[४४।५७ गुग्गा ९
भ २।२४ या
कर्केन्दुः१८।११-
श्राश्लेषा२शुक्रः१७।५४अजा११
मघा४रविः३७।०२पूफां१प्रशुक्रः२४।०५मृगे४शनिः३०।१७*
[गोवत्सा १२
भ३५।२२उ
भ७।५५या सिंहेन्दुः४०।४४
कृति४भौमः४६।२८कुंशोत्पाटनी३०सोमावती३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
०६	०२	०३	१९	१९	०३	२२	२२
१६	५४	५३	[illegible]	०२	००	२३	२३
४२	१२	५३	४६	०७	०६	१०	१०
५७	३३	६१	१३	३६	०४	३	३
४६	०६	१६	०९	०८	१२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
१३	०६	०९	२०	१४	०३	२२	२२
०१	३८	०७	५९	४०	३३	००	००
३६	१२	३८	४१	२४	४२	५५	५५
५७	३१	२७	१३	४३	०४	३	३
५६	१८	०५	०९	०६	१२	११	११

वा,८।३१।४८।२२चन्द्रेदि१६।०
मिश्र४६।०० कुं ३०

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	स.	तु	अ.	भा
३१	५७	०१	मं	४६	२८	पू	५२	३०	सि	४८	५२	२६	०७	३१	१५
३१	५२	०२	बु	५२	३५	उ	५७	०६	सा	४८	५४	३०	०८	०१	१६
३१	४७	०३	बृ	५४	४०	ह	६०	००	शु	४८	०२	०१	०९	०२	१७
३१	४२	०४	शु	५५	२४	ह	००	३६	शु	४६	११	०२	१०	०३	१८
३१	३७	०५	श	५४	५१	चि	०२	५१	ब्र	४३	१६	०३	११	०४	१९
३१	३२	०६	र	५३	०४	स्वा	०३	४९	ऐ	३९	२८	०४	१२	०५	२०
३१	२८	०७	चं	५०	११	वि	०३	३४	वै	३४	४२	०५	१३	०६	२१
३१	२३	०८	मं	४६	१६	अनु	०२	१३	व	२९	०७	०६	१४	०७	२२
३१	१८	०९	बु	४१	३४	ज्ये	००	०५	प्री.	२२	४९	०७	१५	०८	२३
३१	१३	१०	बृ	३६	१०	मू	५३	२७	आ	१५	५६	०८	१६	०९	२४
३१	०८	११	शु	३०	२८	उ	४६	२७	सौ.	०८	३७	०९	१७	१०	२५
३१	०३	१२	श	२४	२५	श्र	४५	१३	शो	०१	०१	१०	१८	११	२६
३०	५८	१३	र	१८	१६	ध	४१	०२	सु	४५	३७	११	१९	१२	२७
३०	५४	१४	चं	१२	१७	श	३७	०४	धृ	३८	०७	१२	२०	१३	२८
३०	४९	१५	मं	०६	३७	पू	३३	३२	शू	३०	५४	१३	२१	१४	२९

मू५७।०३ऽगं५३।१६ [भाद्रपदशुदि सं०२०००]

सूर्य्यंदाक्षणायने वर्षतू

पूफा १ रवि: ०४।१५

मघां४प्र.शुक्र:३७।२२कन्येन्दु:०८।३९चन्द्रदर्शनम२ सितम्बर ३०

पश्चिमास्त शुक्र: ०९।०९ हरितालिका ३

भ२५।०२उ५५।२४याउफा४वक्रीज्ञ:३२।२८तुलेन्दु३१।०३पत्यर ४

ऋषि ५

वृश्चिकेन्दु: ४८।३८ सूर्य्य ६

भ५०।१०उरोहि१भौम:३१।४५सूतडा७ मुक्तामरण ७

भ १८।१३ या पश्चिमास्तज्ञ: १३।१३ राधा ८ दूर्वा ८

धनषीन्दु: ००।०५

भ०३।२२उ३०।२८याश्लले३गरु:३४।१२मघरेन्दु:०७।२७पद्मा ११


पूर्वोदयं शुक्र: ५३।०१

उफां ३ प्र. ज्ञ: १३।०८ कम्भेन्दु: १३।०७

भ१२।१७उ३९।३७याउफां१रवि:४८।२५अनन्त१४सत्यव्रतम१५

मघा२ प्र. शुक्र: २९।१० मीनेन्दु: १९।२५ पितृपक्षारम्भः

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
००	१०	०९	२२	०६	०४	२१	२१
४६	३५	२३	४३	३५	०६	३५	३५
१७	३३	५८	१८	४०	२१	२९	२९
५८	२९	२४	१३	३६	०३	०३	०३
१४	१५	२७	०४	०८	१५	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
२७	१३	०४	२४	०९	०४	२१	२१
३४	४५	४६	१०	३४	२८	१३	१३
४२	४२	३०	३८	२१	५७	१४	१४
५८	२६	५१	१२	२०	०२	०३	०३
३२	५७	०९	०४	५७	१४	११	११

वा, ८।३१।४८।३०भौमदि१५

मि० ४५।२४ कुं १५

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	रम	सु	सत	भा
३०	४४	०१	बु	०१	२८	उ	३०	३८	ग	२४	११	१४	२२	१५	३०
३०	४४	०२	बु	५७	०४	००	अव	प	००	००	००	००	००	००	००
३०	३९	०३	बृ	५३	२९	र	२८	३३	वृ	१८	०८	१५	२३	१६	३१
३०	३४	०४	शु	५०	५९	अ	२७	२०	ध्रु	१२	४९	१६	२४	१७	०१
३०	२९	०५	श	४९	३५	भ	२७	१५	व्या	०८	२१	१७	२५	१८	०२
३०	२४	०६	र	४९	२९	कृ	२८	२१	ह	०४	४९	१८	२६	१९	०३
३०	१९	०७	चं	५०	४५	रो	३०	४६	व	०२	२०	१९	२७	२०	०४
३०	१५	०८	मं	५३	१०	मृ	३४	२६	सि	००	५२	२०	२८	२१	०५
३०	१४	०९	बु	५६	४७	आ	३९	१२	व्य	००	१६	२१	२९	२२	०६
३०	०५	१०	बृ	६०	००	पु	४४	५१	व	००	३१	२२	३०	२३	०७
२९	००	१०	शु	०१	१४	पु	५१	०८	प	०१	३०	२३	०१	२४	०८
२९	५५	११	श	०६	१८	श्ले	५७	३९	शि	०२	५१	२४	०२	२५	०९
२९	५०	१२	र	११	३३	म	६०	००	सि	५४	२१	२५	०३	२६	१०
२९	४५	१३	चं	१६	२६	म	०३	५९	सा	०५	४०	२६	०४	२७	११
२९	४०	१४	मं	२०	४३	पू	०६	४३	शु	०६	३२	[illegible]	०५	[illegible]	[illegible]

सूर्य दक्षिणाने वर्षातु [आश्विन वदिः सं० २०००]

भ२५।१९उ५३।२९याउफां२ प्र. ज्ञ: २४।२० मेषेन्दु: २८।३३

पूफां२सं.कन्यायामर्क: १४।२८ म ३० पुष्यंसायंयावत गणेश ४

वृषेन्दु: ४२।३१

भ ४९।२९ उ याम्योदकगस्त्य: १३।०३ कपिला ६

भ २०।०७ या उफा ३ रवि: ३८।००

मघा२मार्गीशुक्र:२८।१३मिथुनेन्दु: ०२।३९ महालक्ष्मीव्रतम८)

रोहि ३ भौम: ०६।५६ (उफा १ प्र. सिंहे ज्ञ: १३।२१

भ० २९।०० उ पूर्वोदयंज्ञ: १५।४८ कर्कोन्दु: २८।२६


भ २१।१४ या ता. मा मीजान ०५।३८

सिंहेन्दु: ५७ ३९ इन्दिरा ११

उफा १ मार्गीज्ञ: ४८।०८

भ१६।२१उ४८।३४याहस्ते१रवि २५।४०आश्ले४गुरु: १९।२६

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०४	०३	०४	०२	०३	०९
०४	१६	२९	२५	०५	०४	२०	२०
२४	३८	४२	३६	२७	४५	५०	५०
५२	३७	०४	०६	३५	५६	५६	५६
५८	२३	३०	१२	००	०२	०३	०३
४६	४२	४४	०४	०४	१६	११	११




सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०४	०३	०४	०२	०३	०९
१२	१९	२९	२७	०६	०५	२०	२०
१५	२९	०५	०८	४७	००	२५	२५
५४	२३	४४	१४	१४	४५	३३	३३
५९	१६	१९	१२	१९	०१	०३	०३

वा, ८।३१।४८।५२ बुधेदि१

मिश्र ४४।४७ (कुं०

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	श	मि	अ	आ	
२९	१०	०२	बु	२३	०१	चि	२०	५८	वै	०४	२०	३०	०८	०१	१५	रोहि४भौम:३४।५७ चन्द्रदर्शनम् २ अक्तुबर३१ *न शरदतु
२९	२०	०३	मं	२६	३४	स्वा	२२	१२	व	०१	४१	०१	०६	०२	१६	म ५५।४४ उ उफा २ कन्यायांज्ञ: ३२।२३
२९	१५	०४	र	२४	५५	वि	२२	१	प्री	५३	२६	०२	१०	०३	१७	भ २४।५५ या वृश्चिकेन्दु: ०७।१८
२९	१०	०५	चं	२२	०६	अनु	२१	१३	आ	४७	५७	०३	११	०४	१८	हस्ते ३ रवि: ११।५३
२९	०५	०६	मं	१८	१८	ज्ये	१९	१५	सो	४१	५०	०४	१२	०५	१९	धनुषीन्दु: १६।१५
२९	००	०७	बु	१३	४०	मू	१६	२५	शो	३४	५७	०५	१३	०६	२०	म १३।४४उ४१।०३याउफा ३ ज्ञः २९।३८ सरस्वत्यावाहनम्
२८	५५	०८	बृ	०८	२६	पू	१२	५७	गं	२७	४३	०६	१४	०७	२१	आश्ले १ राहु:श्रव: ३ केतु:४८।३७मकरेन्दु: २६।५८ दुर्गा ८
२८	५०	०९	शु	०२	४०	उ	०६	०२	सु	२०	०८	०७	१५	०८	२२	महा ९ बलिदन च विजया १० दुसेरा १०
२८	५०	१०	शु	५६	४४	००	अवम्	००		००	००	००	००	००	००	
२८	४५	११	श	५०	४०	श्र	०४	५४	धृ	१२	२२	०८	१६	०९	२३	म २३।४२उ५०।४०यामृगे४वक्रीशनि:२६।२८कुम्भेन्दु:३२।४७*
२८	४०	१२	र	४४	४३	ध	००	४०	शू	०४	३१	०९	१७	१०	२४	चित्रा १ रवि: ५६।१६ *पापांकुशा ११
२८	३५	१३	चं	३८	४८	पू	५२	५८	वृ	४९	२७	१०	१८	११	२५	मीनेन्दु: ३८।५३
२८	३०	१४	मं	३४	०३	उ	४१	५३	ध्रु	४२	३२	११	१९	१२	२६	म ३४।०३ उ हस्ते १ ज्ञ: ३४।३ *१५अकाशदीपदानश
२८	२५	१५	बु	२९	४४	रे	४७	३८	व्या	३६	१३	१२	२०	१३	२७	स० १।५२यापूफां१शुक्र:१६।१६मेषेन्दु:४७।३८शरद१५सत्यव्रतम

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
२०	२१	०४	२८	१०	०५	२०	२०
०९	४३	३५	३५	०४	०३	००	००
१६	५४	२५	४४	००	२३	०७	०७
५६	१६	६०	१०	३२	००	०३	०३
२०	२७	१८	११	१२	२	११	११




सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०५	०३	०४	०२	०३	०६
२६	२३	११	२६	१३	०५	१६	१६
०५	००	३१	३८	३९	०१	४१	४१
५७	५०	३१	१८	०१	३३	०३	०३
५९	१२	७८	१०	३१	००	०३	०३
३१	०६	१६	११	२५	३१	११	११

वा, ८।३।१।४।२।०६ बुधेदि१४।
मिश्र४४।१२ कुं १५

सूर्य दक्षिणायनशरतऋतु:(सं०२०००कार्तिक वदि:)

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	श	मि	अ	आ	
२८	२०	०१	बृ	२६	१४	अ	४६	१२	ह	३०	३६	१३	२१	१४	२८	हस्त २ ज्ञ: ५३।२०
२८	१५	०२	शु	२३	४६	भ	४५	४६	व	२५	४१	१४	२२	१५	२९	भ ५३।०३उ मृगे०२ भौम:१६।१४मघायां १सिंहेगुरु:५२।०३
२८	१०	०३	श	२२	३०	कृ	४६	३६	सि	२१	५७	१५	२३	१६	३०	भ २२।३० वृषेन्दु: ०१।०१ गणेश ४ करक ४
२८	०५	०४	र	२२	२६	रो	४८	४६	व्य	२१	०६	१६	२४	१७	०१	चित्रा ३ सं०तुलेऽर्क:३६।३४ पुरायंकथ्यान्होत्तर म. ४५'
२८	००	०५	चं	२३	४१	मृ	५२	०६	प	१७	१५	१७	२५	१८	०२	मिथुनेन्दु: २०।२९
२७	५५	०६	मं	२६	३०	आ	५६	३८	[illegible]	१६	२२	१८	२६	१९	०३	भ २६।२० उ ५८।१० या हस्ते ४ज्ञ: २०।३२
२७	५०	०७	बु	३०	०१	पु	६०	००	सि	१६	२२	१९	२७	२०	०४	चित्रा ४ रवि: ५६।५४ कर्केन्दु: ४५ ४४
२७	४५	०८	बृ	३४	३३	पु	०२	०६	सि	१७	०५	२०	२८	२१	०५	चित्रा १ ज्ञ: ३०।०७ अहोई८
२७	४०	०९	शु	३९	३९	पू	०८	१४	सा	१८	१४	२१	२९	२२	०६	पूफा ३ शुक्र: २०।३४
२७	३५	१०	श	४४	१४		४	४५	शु	१९	४१	२२	३०	२३	०७	भ १२।१६ उ ४४।४६ या सिंहेन्दु: १४।४५
२७	३०	११	र	४९	५७	म	२१	०६	शु	२१	००	२३	३१	२४	०८	ना.मा अकरव २०।५५ स्वात्यां १ रवि: १६।५३ रमा ११
२७	२६	१२	चं	५४	२०	पू	२७	०४	ब्र	२१	५७	२४	०१	२५	०९	चित्रा ३ तुलायांज्ञ: ४९।५५ कन्येन्दु: ४३।२१
२७	२२	१३	मं	५७	४१	उ	३२	१४	ऐं	२२	१९	२५	०२	२६	१०	भ ५७।४१ उ पूर्वान्हज्ञ: ३१।३० धन १३ यमयंचकारम्भ:
२७	१८	१४	बु	५९	५७	ह	३६	१५	वै	२१	४३	२६	०३	२७	११	भ २८।४२ यास्वात्यां २ रवि:३६।३३नर्क१४श्रीहनुमज्जयंती
२७	१४	३०	बृ	६०	००	चि	३९	०७	वि	२०	२२	२७	०४	२८	१२	तुलेन्दु: ०७।४३ महालक्ष्मी पूजनम् ३० दीपमाला
२७	१०	३०	शु	००	५३	स्वा	४०	४२	प्री	१७	५४	२८	०५	२९	१३	गोवर्धनजपूनम् । अन्नकट

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०१	०५	०४	०४	०२	०३	०६
०४	२४	२२	००	१६	०४	१९	१६
०३	०६	५८	५४	३१	५३	१५	१५
३३	२१	२६	२१	०४	३५	३७	३७
५६	०८	६४	०६	४६	०१	०३	०३
०६	१०	०३	१७	४६	३१	११	११




सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०१	०६	०४	०४	०२	०३	०६
१२	२४	०५	०२	२६	०४	१८	१८
०३	२३	५५	०२	१८	३७	५०	५०
२७	१६	०५	३६	२१	०७	११	११
६०	०१	[illegible]	०८	५३	०१	०३	०३
०६	३६	४७	२२	३५	३१	११	११

वा, ८।३।१।४।६।२२शुक्रदि१३।३५
मिश्र४३।३५ कुं ३०

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	स.	तु	अ.	भा	सू५७।०३ऽगं५३।१६ [भाद्रपदशुदि सं०२०००]
३१	५७	०१	मं	४६	२८	पू	५२	३०	सि	४८	५२	२६	०७	३१	१५	पूफा १ रवि: ०४।१५ सूर्य्येदाक्षणायने वर्षतु
३१	५२	०२	बु	५२	३५	उ	५७	०६	सा	४८	५४	३०	०८	०१	१६	मघा४प्र.शुक्र:३७।२२कन्येन्दु: ०८।३९चन्द्रदर्शनम२ सितम्बर३०
३१	४७	०३	बृ	५४	४०	ह	६०	००	शु	४८	०२	०१	०६	०२	१७	पश्चिमास्तं शुक्र: ०६।०९ हरितालिका ३
३१	४२	०४	शु	५५	२४	ह	००	३६	शु	४६	११	०२	१०	०३	१८	भ२५।०२उ५५।२४याउफा४वक्रीज्ञ:३२।२८तुलेन्दु३१।०३पत्थर ४
३१	३७	०५	श	५४	५१	चि	०२	५१	ब्र	४३	१६	०३	११	०४	१९	ऋषि ५
३१	३२	०६	र	५३	०४	स्वा	०३	४६	ऐ	३९	२८	०४	१२	०५	२०	वृश्चिकेन्दु: ४८।३८ सूर्य्य ६
३१	२८	०७	चं	५०	११	वि	०३	३४	वै	३४	४२	०५	१३	०६	२१	भ५०।१०उरोहि१भौम:३१।४५सूतडा७ मुक्तामरण ७
३१	२३	०८	मं	४६	१६	अनु	०२	१३	ध	२६	०७	०६	१४	०७	२२	म १८।१३ या पश्चिमास्तज्ञ: १३।१३ राधा ८ दूर्वा ८
३१	१८	०९	बु	४१	३४	ज्ये	००	०५	प्री.	२२	४९	०७	१५	०८	२३	धनषीन्दु: ००।०५
३१	१३	१०	बृ	३६	१०	मू	५३	२७	आ	१५	५६	०८	१६	०९	२४	
३१	०८	११	शु	३०	२८	उ	४६	२७	सौ.	०८	३७	०९	१७	१०	२५	भ०३।२२उ३०।२८याश्लेषगुरु:३४।१२मघरेन्दु:०७।२७पद्मा ११
३१	०३	१२	श	२४	२५	श्र	४५	१३	शो	०१	०१	१०	१८	११	२६	पूर्वोदयं शुक्र: ५३।०१
३०	५९	१३	र	१८	१६	ध	४१	०२	सु	४५	३७	११	१९	१२	२७	उफा ३ प्र. ज्ञ: १३।०८ कुम्भेन्दु: १३।०७
३०	५४	१४	चं	१२	१७	श	३७	०४	धृ	३८	०७	१२	२०	१३	२८	भ१२।१७उ३९।३७याउफा१रवि:४८।२५अनन्त१४सत्यव्रतम९५
३०	४९	१५	मं	०६	३७	पू	३३	३२	शू	३०	५४	१३	२१	१४	२९	मघा२ प्र. शुक्र: २९।१० मीनेन्दु: १९।२५ पितृपक्षारम्भ:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
००	१०	०९	२२	०६	०४	२१	२१
४६	३५	२३	४३	३५	०६	३५	३५
१७	३३	५८	१८	४०	२१	२९	२९
५८	२६	२४	१३	३६	०३	०३	०३
१४	१५	२७	०४	०८	१५	११	११




सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
२७	१३	०४	२४	०६	०४	२१	२१
३४	४५	४६	१०	३४	२८	१३	१३
४२	४२	३०	३८	२१	५७	१४	१४
५८	२६	५१	१२	२०	०२	०३	०३
३२	५७	०६	०४	५७	१४	११	११

वा, ८।३१।४८।३०भौमदि१५।८
मि० ४५।२४ कुं १५

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	ध.	प.	यो.	ध.	प.	रम	सु	सत	भा	सूर्य दक्षिणाने वर्षातु [आश्विन वदि: सं० २०००]
३०	४४	०१	बु	०१	२८	उ	३०	३८	ग	२४	११	१४	२२	१५	३०	
३०	४४	०२	बु	५७	०४	००अव	प	००	००	००	००	००	००	००	००	
३०	३९	०३	बृ	५३	२९	र	२८	३३	वृ	१८	०८	१५	२३	१६	३१	भ२५।१९उ५३।२९याउफा२ प्र. ज्ञ: २४।२० मेषेन्दु: २८।३३
३०	३४	०४	शु	५०	५९	अ	२७	२०	ध्रु	१२	४९	१६	२४	१७	०१	पूफां२सं.कन्यायामर्क: १४।२८ म ३० पुष्यंसायंयावत गणेश ४
३०	२९	०५	श	४९	३५	भ	२७	१५	व्या	०८	२१	१७	२५	१८	०२	वृषेन्दु: ४२।३१
३०	२४	०६	र	४९	२९	कृ	२८	२१	ह	०४	४९	१८	२६	१९	०३	भ ४९।२९ उ याम्योदकगस्त्य: १३।०३ कपिला ६
३०	१९	०७	चं	५०	४५	रो	३०	४६	व	०२	२०	१९	२७	२०	०४	भ २०।०७ या उफा ३ रवि: ३८।००
३०	१५	०८	मं	५३	१०	मृ	३४	२६	सि	००	५२	२०	२८	२१	०५	मघा२मार्गीशुक्र:२८।१३मिथुनेन्दु: ०२।३९ महालक्ष्मीव्रतम८)
३०	१४	०९	बु	५६	४७	आ	३९	१२	व्य	००	१६	२१	२९	२२	०६	रोहि ३ भौम: ०६।५६ (उफा १ प्र. सिंहे ज्ञ: १३।२१
३०	०५	१०	बृ	६०	००	पु	४४	५१	व	००	३१	२२	३०	२३	०७	भ० २९।०० उ पूर्वोदयंज्ञ: १५।४८ कर्केन्दु: २८।२६
२९	००	१०	शु	०१	१४	पु	५१	०८	प	०१	३०	२३	०१	२४	०८	म २१।१४ या ता. मा मीजान ०५।३८
२९	५५	११	श	०६	१८	श्ले	५७	३९	शि	०२	५१	२४	०२	२५	०९	सिंहेन्दु: ५७।३९ इन्दिरा ११
२९	५०	१२	र	११	३३	म	६०	००	सि	५४	२१	२५	०३	२६	१०	उफा १ मार्गीज्ञ: ४८।०८
२९	४५	१३	चं	१६	२६	म	०३	५९	सा	०५	४०	२६	०४	२७	११	भ१६।२१उ४८।३४याहस्ते१रवि २५।४०आश्ले४गुरु: १९।२६
२९	४०	१४	मं	२०	४३	पू	०६	४३	शु	०६	३२	२७	०५	२८	१२	कन्येन्दु: २५।२६ [illegible] १४
२९	३५	३०	बु	२३	५०	उ	१४	३०	ब्र	०६	४२	२८	०६	२९	१३	[illegible]

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०४	०३	०४	०२	०३	०९
०४	१६	२९	२५	०५	०४	२०	२०
२४	३८	४२	३६	२७	४५	५०	५०
५२	३७	०४	०६	३४	५६	५९	५९
५८	२३	३०	१२	००	०२	०३	०३
४६	४२	४४	०४	०४	१६	११	११




सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०४	०३	०४	०२	०३	०९
१२	१९	२९	२७	०६	०५	२०	२०
१५	२९	०५	०८	४७	००	२५	२५
५४	२३	४४	१४	१४	४५	३३	३३
५९	१९	१९	१२	१९	०१	०३	०३
[illegible]							

वा, ८।३१।४८।५२ बुधेदि१४।४
मिश्र ४४।४७ (कुं० ३०

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	श	मि	ग्र	आ	
२९	३०	०१	बु	२६	१०	ह	१८	२३	व	०५	५८	२६	०७	३०	१४	तुलेन्दुः ४६।४० शारदनवरात्रारम्भः १ घटस्थापनम् सूर्यदक्षिणाय*
२९	२५	०२	गु	२७	०१	चि	२०	५८	ऐं	०४	२०	३०	०८	०१	१५	रोहि ४ भौमः ३४।५७ चन्द्रदर्शनम् २ अक्तूबर ३१ *न शरदतुं
२९	२०	०३	श	२६	३४	स्वा	२२	१३	वै	०१	४१	०१	०६	०२	१६	म ५५।४४ उ उफा २ कन्यायांज्ञः ३२।२३
२९	१५	०४	र	२४	५५	वि	२२	१	प्री	५३	२६	०२	१०	०३	१७	म २४।५५ या वृश्चिकेन्दुः ०७।१८
२९	१०	०५	चं	२२	०६	अनु	२१	१३	आ	४७	५७	०३	११	०४	१८	हस्ते ३ रविः ११।५३
२९	०५	०६	मं	१८	१८	ज्ये	१९	१५	सौ	४१	५०	०४	१२	०५	१९	धनुषीन्दुः १६।१५
२९	००	०७	बु	१३	४०	मू	१६	२५	शो	३४	५७	०५	१३	०६	२०	म १३।४४ उ ४१।०३ या उफा ३ ज्ञः २९।३८ सरस्वत्यावाहनम्
२८	५५	०८	व	०८	२६	पू	१२	५७	अं	२७	४३	०६	१४	०७	२१	आश्ले १ राहुःश्रवः ३ केतुः४८।३७ मकरेन्दुः २९।५८ दुर्गा ८
२८	५०	०९	श	०२	४०	उ	०६	०२	सु	२०	०८	०७	१५	०८	२२	महा ९ बलिदान च विजया १० दुसेरा १०
२८	५०	१०	गु	५६	४४	००	अवम्		००	००	००	००	००	००	००	
२८	४५	११	श	५०	४०	श्र	०४	५४	धृ	१२	२२	०८	१६	०९	२३	म २३।४२ उ ५०।४० या मृगे ४ वक्री शनिः २६।२८ कुम्भेन्दुः ३२।४७*
२८	४०	१२	र	४४	४३	ध	००	४०	शू	०४	३१	०९	१७	१०	२४	चित्रा १ रविः ५९।१६ *पापांकुशा ११
२८	३५	१३	चं	३८	४८	पू	५२	५८	वृ	४९	२७	१०	१८	११	२५	मीनेन्दुः ३८।५३
२८	३०	१४	मं	३४	०३	उ	४९	५३	ध्रु	४२	३२	११	१९	१२	२६	म ३४।०३ उ हस्ते १ ज्ञः ३४।३ *१५ आकाशदीपदानश
२८	२५	१५	बु	२९	४४	रे	४७	३८	व्या	३६	१३	१२	२०	१३	२७	म० ३।५२ या पूफा १ शुक्रः १६।१९ मेषेन्दूः ४७।३८ शरद १५ सत्यव्रतम

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
२०	२१	०४	२८	१०	०५	२०	२०
०९	४३	३५	३५	०४	०३	००	००
१९	५४	२५	४४	००	२३	०७	०७
५९	१६	६०	१०	३२	००	०३	०३
२०	२७	१८	११	१२	[illegible]	११	११




सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०१	०५	०३	०४	०२	०३	०९
२६	२३	११	२९	१३	०५	१९	१९
०५	००	३१	३८	३९	०१	४१	४१
५७	५०	३१	१८	०१	३३	०३	०३
५९	१२	७८	१०	३९	००	०३	०३
३१	०६	१६	११	२५	३१	११	११

वा, ८।३१।४९।०६ बुधे दि १४।
मिश्र ४४।१२ कु १५

सूर्य दक्षिणायन शरत् ऋतुः (सं० २००० कार्तिक वदिः)

दि	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो.	घ.	प.	श	मि	ग्र	आ	
२८	२०	०१	बृ	२८	१४	अ	४६	१२	ह	३०	३६	१३	२१	१४	२८	हस्त २ ज्ञः ५३।२०
२८	१५	०२	शु	२३	४६	भ	४५	४९	व	२५	४९	१४	२२	१५	२९	म ५३।०३ उ मृगे ०२ भौमः १९।१४ मघायां १ सिंहेगुरुः ५२।०३
२८	१०	०३	श	२२	३०	कृ	४६	३९	सि	२१	५७	१५	२३	१६	३०	म २२।३० वृषेन्दुः ०१।०१ गणेश ४ करक ४
२८	०५	०४	र	२२	२९	रो	४८	४९	व्य	२९	०६	१६	२४	१७	०१	चित्रा ३ सं० तुलेऽर्कः ३९।३४ पुरायं कण्यान्होत्तर मु. ४५'
२८	००	०५	चं	२३	४९	मृ	५२	०९	व	१७	१५	१७	२५	१८	०२	मिथुनेन्दुः २०।२७
२७	५५	०६	मं	२६	२०	आ	५९	३८	प	१६	२२	१८	२६	१९	०३	म २६।२० उ ५८।१० या हस्ते ४ ज्ञः २०।३२
२७	५०	०७	बु	३०	०१	पु	६०	००	शि	१६	२२	१९	२७	२०	०४	चित्रा ४ रविः ५९।५४ कर्केन्दुः ४५।४४
२७	४५	०८	बृ	३४	३३	पु	०२	०६	सि	१७	०५	२०	२८	२१	०५	चित्रा १ ज्ञः ३०।०७ अहोई ८
२७	४०	०९	श	३९	३९	पू	०८	१४	सा	१८	१४	२१	२९	२२	०६	पूफा २ शुक्रः २०।३४
२७	३५	१०	श	४४	९४		४	४५	शु	१९	४१	२२	३०	२३	०७	म १२।१९ उ ४४।४९ या सिंहेन्दुः १४।४५
२७	३०	११	र	४९	५७	म	२१	०९	शु	२१	००	२३	३१	२४	०८	ना.मा अकरव २०।५५ स्वात्यां १ रविः १९।५३ रमा ११
२७	२६	१२	चं	५४	२०	पू	२७	०४	ब्र	२१	५७	२४	०१	२५	०९	चित्रा ३ तुलायांशः ४९।५५ कन्येन्दुः ४३।२१
२७	२०	१३	मं	५७	४१	उ	३२	१४	ऐं	२२	१९	२५	०२	२६	१०	म ५७।४१ उ पूर्वास्वाज्ञः ३१।३० धन १३ यमपंचकारम्भः
२७	१८	१४	बु	५९	५७	ह	३६	१५	वै	२१	४३	२६	०३	२७	११	म २८।४२ या स्वात्यां २ रविः ३९।३३ नर्क १४ श्रीहनुमज्जयंती
२७	१४	३०	बृ	६०	००	चि	३९	०७	वि	२०	२२	२७	०४	२८	१२	तुलेन्दुः ०७।४३ महालक्ष्मी पूजनम् ३० दीपमाला
२७	१०	३०	गु	००	५३	स्वा	४०	४२	प्री	१७	५४	२८	०५	२९	१३	गोवर्धनपूजनम् । अन्नकूट

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०१	०५	०४	०४	०२	०३	०९
०४	२४	२२	००	१९	०४	१९	१९
०३	०६	५८	५४	३१	५३	१५	१५
३३	२१	२६	२१	०४	३५	३७	३७
५९	०८	९४	०९	४६	०१	०३	०३
०६	१०	०३	१७	४६	३१	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०१	०६	०४	०४	०२	०३	०९
१२	२४	०५	०२	२६	०४	१८	१८
०३	२३	५५	०२	१८	३७	५०	५०
२७	१९	०५	३९	२१	०७	११	११
६०	०१	०१	०८	५३	०१	०३	०३
०६	३९	४७	२२	३५	३१	११	११

वा, ८।३१।४९।२२ शुक्रदि १३।३५
मिश्र ४३।३५ कु ३०


दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	श	अ	अ	का
२७	०६	१	श	००	३२	वि	४१	०५	आ	१४	३०	२६	०६	३०	१४
२७	०६	२	श	५८	५६	००	अव	म्	००	००	००	००	००	००	००
२७	०२	३	र	५६	१३	ऽनु	४०	१८	सौ	१०	०४	०१	०७	३१	१५
२६	५८	४	च	५२	२९	ज्ये	३८	३०	शो	०४	४६	०२	०८	०१	१६
२६	५४	५	मं	४७	५७	मू	३५	४९	सु	५२	०८	०३	०९	०२	१७
२६	५०	६	बु	४२	४६	पू	३२	३०	धृ	४४	५४	०४	१०	०३	१८
२६	४६	७	बृ	३७	०२		२८	४०	शू	३७	१६	०५	११	०४	१९
२६	४२	८	शु	३१	०७	श्र	२४	३२	गं	२६	२८	०६	१२	०५	२०
२६	३८	९	श	२५	०७	ध	२०	१८	वृ	२१	३२	०७	१३	०६	२१
२६	३४	१०	र	१९	१५	श	१६	१३	ध्रु	१३	४५	०८	१४	०७	२२
२६	३०	११	चं	१३	४४	पू	१२	२८	व्या	०६	१२	०९	१५	०८	२३
२६	२६	१२	मं	०८	४५	उ	०९	१४	व	५२	३०	१०	१६	०९	२४
२६	२२	१३		०४	३०	रे	०६	४४	सि	४६	३६	११	१७	१०	२५
२६	१८	१४	बृ	०१	०६	अ	०५	०१	व्य	४१	३१	१२	१८	११	२६
२६	१८	१५	बृ	५८	४७	००	प्रव	म्	००	००	००	००	००	००	००

प्रति ५८।४८ह.५६।०३ (सं० २०००) [कार्तिकशुदि:]

मृगे १वक्रीभौम: ५०।१९ स्वात्यां१ज्ञ: ०९।४३ उफा १ शुक्र: ०७।५० वृश्चिकेन्दु: २६।००चन्द्रदर्शनम२ यम२ भ्रातृटिक्का२

भ २४।२१ उ ५२।६९या धनुषीन्दु: ३८।३० नवम्बर ३०
उफा २ कन्याय: शुक्र: ४४।५८
स्वात्यां ४ रवि: १९।१२स्वात्यां३ज्ञ:०४।२७मकरेन्दु:४३।३२
भ ३७।०२ उ
भ ०४।०४ या स्वात्यां ४ज्ञ: ०१।४९ कुंभेन्दु:५२।२५गोपाष्ट
विशा १ रवि:३६।३०विशा १ज्ञ: ५६।१० मघां२गुरु:१६।३६
भ ४६।२९ उ मीनेन्दु: ५८।२५ भीष्म पंचकव्रतारम्भ: ११
भ १३।४४याहरिप्रबोधिनी ११चातुर्मास्यव्रतसमाप्ति:मेलापुष्क
विशा२रवि:५५।११ [परिक्रमा९कूष्मांडदानम्
रोहि ४ प्र. भौम: २५।४१ ०६।४४ बैकुंठ १४ [राज
भ ०१।०६ स२९।५६या टुकरी १५ सत्याव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०१	०६	०४	०५	०२	०३	०९
१९	२३	१७	०२	०२	०४	१८	१८
०५	५८	५२	५४	४६	१८	२७	२७
१०	०७	५१	३५	१२	१०	५३	५६
६०	०३	[illegible]	०७	५७	०२	०३	०३
२१	०९	१४	२८	३१	२८	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०१	०६	०४	०५	०२	०३	०९
२५	२३	२७	०३	०८	०३	१८	१८
०७	०४	२१	३३	४२	५७	०८	०८
५३	४७	४२	४८	५३	२३	५२	५२
०६	०८	[illegible]	०५	५९	०३	०३	०३
३०	२५	१४	३६	४५	२५	११	११


वा,८।३१।४६।३५गुरोदि.१३।०
मि.४३।०९ कुं० १५

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	जि	अ	वि	का
२६	१४	०१	शु	५७	३९	म	०४	२३	व	३७	१८	१३	१९	१२	२७
२६	१०	०२	श	५७	४६	कृ	०४	२५	प	३४	०३	१४	२०	१३	२८
२६	०६	०३	र	५९	१४	रो	०६	:	शि	३१	५०	१५	२१	१४	२९
२६	०२	०४	चं	६०	००	मृ	०९	४७	स	३०	३९	१६	२२	१५	३०
२५	५८	०४	म	०१	५१	आ	१३	५७	सा	३०	१७	१७	२३	१६	०१
२५	५४	०५	बु	०५	३७	पु	१९	१३	शु	३०	४४	१८	२४	१७	०२
२५	५०	०६	बृ	१०	१३	पू	२५	१५	शु	३१	४४	१९	२५	१८	०३
२५	४६	०७	शु	१५	२८	श्ले	३१	४३	ब्र	३३	०२	२०	२६	१९	०४
२५	४२	०८	श	२०	४४	म	३८	११	ऐ	३४	२४	२१	२७	२०	०५
२५	३८	०९	र	२५	४९	पू	४४	५५	वै	३५	२७	२२	२८	२१	०६
२५	३४	१०	चं	३०	१५	उ	४९	३६	व,	३५	५७	२३	२९	२२	०७
२५	३०	११	म	३३	३९	ह	५३	५४	प्री	३५	४०	२४	३०	२३	०८
२५	२८	१२	बु	३५	५७	चि	५७	०६	आ	३४	३२	२५	०१	२४	०९
२५	२६	१३	बृ	३८	५५	स्वा	५८	०६	सौ	३२	२३	२६	०२	२५	१०

(सं० २०००) [मार्ग शीर्ष कृष्णपक्ष]

विशा ४ वृश्चिकेज्ञ: ३९।१२ वृषेन्दु: १९।१३ मृगछौड़ी १
हस्ते १ शुक्र: २०।३५ मार्गस्नानारंभ:
भ२८।३० स ४९।१४ यां अनु१ ज्ञ:३३।०१मिथुनेन्दु:३८।१५
गणेश ४
विशा ४ संवृश्चिकेऽर्क: ३१।४७ म ४५ पुण्य मध्यान्होत्तरं
कर्केन्दु ०२।५४
भ १०।२७ उ ४२।५२ या अनु ३ ज्ञ: २५।३१
अनु १ रवि: ४८।४८ सिंहेन्द: ३१।४३ काल कैरव ८
मृग ३ प्र. शनि ४६।१७
भ ५८।०२ उ
भ ३०।१५ १ ज्येष्ठां १ ज्ञ: २२।३६ कन्येन्दु: ०१।०५
ता. मा. कौस १७।२३ उत्पन्ना ११
रोहि ३ प्र भौम: ५६।०६ तुलेन्दु: २५।३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०१	०७	०४	०५	०२	०३	०९
०४	२०	१३	०४	१८	०३	१७	१७
१३	५९	५३	१८	०१	२०	५०	५०
५८	३६	३०	५२	३५	२५	१५	१५
६०	१४	[illegible]	०४	६३	०४	०३	०३
४८	१२	०३	४५	४३	२२	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०१	०७	०४	०५	०२	०३	०९
११	१८	२५	०४	२५	०२	१७	१७
२०	५४	२७	४७	३५	४८	१८	१८
१३	२६	४५	०२	२८	३५	००	००

वा,८।३१।४६।५१शनोदि१२।४
मिश्र४१।१२ कुं ३०

धनुर्योन्दुः ५७।२२

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	ज.	की	दि	मा	
२५	२०	२	चं	२८	४०	मू	५५	१०	वृ	१४	१२	२०	०६	२६	१४	अनु ४ रवि: ३९।३४ चन्द्रदर्शनम् २
२५	१८	३	मं	२४	०८	पू	५१	५८	ध्रु	०७	४१	०१	०७	३०	१५	भ ५१।३९ उ मूले १ धनुषीज्ञः ३८५५
२५	१६	४	बु	१९	१०	उ	४८	१६	गं	००	३२	०२	०८	०१	१६	म१९।१० या चित्रा ३ तूलायां शुक्रः४३।१६मकरेन्दु:०६।०२
२५	१५	५	बृ	१३	२०	श्र	४४	११	ध्रु	४५	१२	०३	०९	०२	१७	ज्येष्टां १ रवि: ५६।०५ नाग दिसम्बर ३१
२५	१३	६	शु	०६	२८	ध	३९	५८	व्या	३७	१४	०४	१०	०३	१८	कुम्भेन्दुः १२।०४ स्कंद ६ ललिता ६ मित्र ७
२५	११	७	श	००	३१	श	३५	५०	ह	२९	१३	०५	११	०४	१९	म ००।३१ उ २८।०६ या रोहि २ प्र० भौम: ३५।१३
२५	११	८	श	५५	४१	००	श्रवम	००	००	००	००	००	००	००	००	
२५	१०	९	र	५०	१६	पू	३१	५८	व	२१	४४	०६	१२	०५	२०	मूले ३ ज्ञ: ०३।४२ मीनेन्दु: १७।५६
२५	०८	१०	चं	४५	२४	उ	२८	३५	सि	१४	२४	०७	१३	०६	२१	ज्येष्टां २ रवि: १२।२२
२५	०६	११	म	४१	१७	रे	२५	५१	व्य	०७	३६	०८	१४	०७	२२	म१३।२०उ४१।१७यास्वात्यां१शुक्र:४०।१६मेषेन्दु:१५।६१((मोक्षदा ११
२५	०५	१२	बु	३८	०१	अ	२३	५९	व	०१	२९	०९	१५	०८	२३	
२५	०३	१३		३५	५०	भ	२३	०४	शि	५१	२९	१०	१६	०९	२४	ज्येष्टां३रवि:२८।२७पुष्ये४राहु:श्रवणे२केतु:३९।५९वृषेन्दु: (३८।०७
२५	०१	१४	शु	३४	५२	कृ	२३	१७	सि	४७	५४	११	१७	१०	२५	म३४।५६पूषा१ज्ञ:०३।२९पिशाचमोचनी१४
२५	००	१५	श	३५	०९	रो	२४	४६	सा	४५	१९	१२	१८	११	२६	भ०५।००यामिथुनेन्दु:५६।०८दत्तात्रेयोत्पति:१५ सयव्रतम् १५

०७	०१	०८	०४	०६	०२	०३	०९
१८	१६	०६	०५	०३	०२	१६	१६
२७	३७	०८	०३	२०	१३	५५	५५
३५	५०	३४	४५	३९	५५	४५	४५
६१	१७	८९	०१	६६	०५	०३	०३
०८	४५	१७	०८	४३	१९	११	११

१० ८स ६ ५बु ११ १२ २मं चं ४रा १ ३श

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०१	०८	०४	०६	०२	०३	०९
२५	१४	१५	०५	११	०१	१६	१६
३५	२९	२०	११	१४	३८	३३	३३
५४	३५	१७	३२	३४	२६	३०	३०
६१	१६	७१	००	६७	०४	०३	०३
१४	५९	०४	१३	५५	२२	११	११

वा,८।३१।५०।०५शनौदि१२
मिश्र४२।३० कुं १५

सूर्य द० हमेंततु (सम्वत् २००० पौष वदि:)

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	ज.	की	दि	मा	
२४	५८	०१	र	३६	४७	मू	२७	३१	शु	४३	४७	१३	१९	१२	२७	पूषा २ ज्ञ: ४९।४८
२४	५६	०२	च	३९	३५	आ	३१	२८	शु	४३	०३	१४	२०	१३	२८	स्वात्यां ३ शुक्र: ३१।१६
२४	५५	०३	मं	४३	३३	पु	३६	२८	ब्र	४३	१५	१५	२१	१४	२९	भ ११।३४ उ ४३।३३ या क कॅन्दु: २०।१३
२४	५३	०४	बु	४८	१९	पु	४२	२०	ऐं	४४	०१	१६	२२	१५	३०	रोहि१प्र.भौम: ४८।१८ मघा २ वक्रीगुरु: ०८।३३ गणेश ४
२४	५१	०५	बृ	५३	४९	श्ले	४८	४५	वै	४५	१५	१७	२३	१६	०१	मूले१सं.धनुष्यर्क:०१।०३भ१५पुष्यं१७।३३यासिंहेन्दु: ४८।४५
२४	५०	०६	शु	५९	०४	म	५५	२१	वि	४६	३७	१८	२४	१७	०२	भ ५९।०४ उ
२४	४८	०७	श	६०	००	पू	६०	००	प्री	४७	४६	१९	२५	१८	०३	भ ३१।३६ या
२४	४६	०७	र	०४	०८	प	०१	३४	आ	४८	२६	२०	२६	१९	०४	विशा १ शुक्र: १७।२० कन्येन्दु: १७।५
२४	४५	०८	चं	०८	३३	उ	०७	०९	सौ	४८	२७	२१	२७	२०	०५	पूषां ४ ज्ञ: ४०।३५
२४	४३	०९	म	११	५०	ह	११	४६	शो	४७	३३	२२	२८	२१	०६	भ ४२।४८ उ तुलेन्दु: ४३।३१
२४	४१	१०	बु	१४	०६	चि	१५	१७	ऽगं	४५	४३	२३	२९	२२	०७	भ १४।०६ या ता.मा. जहाँ ३५।४९
२४	४०	११	बृ	१४	५९	स्वा	१७	३२	सु	४२	५४	२४	०१	२३	०८	सफला ११
२४	४१	१२	शु	१४	३४	वि	१८	३१	धृ	३९	०५	२५	०२	२४	०९	विशा ३ शुक्र: ५९।३२ वृश्चिकेन्दु: ०३।१७
२४	४३	१३	श	१२	५६	अनु	१८	१८	शू	३४	२२	२६	०३	२५	१०	भ १२।५६ उ ४१।३३ या
२४	४५	१४	र	०१	११	ज्ये	१६	५८	गं	२८	४४	२७	०४	२६	११	पूषां ४ वक्रीज्ञ: १३।२९ धनुषीन्दु: १६।५८
२४	४६	३०	चं	०६	२८	मू	१४	१०	वृ	२२	३२	२८	०५	२७	१२	विशा ४ वश्चिके शुक्र: ५०।१२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०१	०८	०४	०६	०२	०३	०९
०४	१२	२३	०५	२१	००	१६	१६
४७	०९	२०	०७	३८	५[illegible]	[illegible]	०४
४२	२५	५५	४९	०४	२८	५३	५३
६१	१३	३०	०१	६९	०४	०३	०३
२१	५१	५६	३६	०९	२०	११	११

११ ०४ ९सूचं ८ ७गु १२ ६ १ ३श २मं ४रा

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०१	०८	०४	०६	०२	०३	०९
११	१०	२४	०४	२९	००	१५	१५
५७	५५	५४	५४	५१	१७	४२	४२
२६	४६	२९	२५	००	१०	३८	३८
६१	१८	११	०३	०७	०४	०३	०३
२५	४३	२५	२४	१९	२०	११	११


वा,८।३१।५०।२१चन्द्रेदि१२।
मिश्र४२।२३ कुं ३०

सं० २००० पौषशुक्लपक्षः

श५५।५६ब५२।४२श५६।०६

दि	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	पि.	यो	घ.	प.	जि.	ज	दि	फौ	
२४	८	०१	श	०१	५४	पू	११	४७	ध्रु	१५	३८	२६	६	२८	१३	मकरेन्दुः २५।५३ चन्द्रदर्शनम्
२४	८	०२	मं	५६	४३	००	श्रव	मृ	००	००	००	००	००	००	००	
२४	१०	०३	बु	५१	०५	उ	०८	१३	व्या	०८	१४	१	७	२९	१४	पूर्वा १ रविः ०२।०५ पश्चिमास्तं ज्ञः ४१।४१
२४	११	०४	बृ	३६	१४	श्र	०४	१४	ह	००	३२	२	८	३०	१५	म १८।०९ उ ५२।१४या अनु१शुक्रः३६।४४कुम्भेन्दुः३२।०९
२४	१३	०५	शु	३३	१६	ध	००	०३	सि	४५	४६	३	९	३१	१६	पूगे २ प्र. वृषेशनिः३०।०४
२४	१५	०६	श	३३	३४	पू	५१	५६	व्य	३८	०४	४	१०	०१	१७	पूर्वा३प्रज्ञः२९।१८मीनेन्दुः३७।४९जनवरी३१सन्१९४४ईसवी
२४	१६	०७	र	२८	१२	उ	४८	२६	ब	२९	३६	५	११	०२	१८	म २८।१२ उ ५५।४४ या
२४	१८	०८	चं	२३	२२	रे	४५	३७	प	२२	४३	६	१२	०३	१९	मेषेन्दुः ४५।३७
२५	००	०९	म	१६	२२	अ	४३	३७	शि	१६	२२	७	१३	०४	२०	रोहि १ मार्गी भौमः १६।२७
२५	०१	१०	बु	१६	१३	भ	४२	२७	सि	१०	४२	८	१४	०५	२१	म ४५।११ उ पूर्वा २ प्र. ज्ञः ३६।३४ वृषेन्दुः ५७।२८
२५	०३	११	बृ	१४	०६	कृ	४२	२६	सा	०५	२४	९	१५	०६	२२	म १४।०९ या पुत्रदा ११
२५	०५	१२	शु	१३	१६	रो	४४	०४	शु	०१	५६	१०	१६	०७	२३	पूषा ४ रविः ४८।१८
२५	०६	१३	श	१३	४२	मृ	४६	०६	ब्र	५७	११	११	१७	०८	२४	अनु ४ शुक्रः ०२।५८ मिथुनेन्दुः १५।२४
२५	०८	१४	र	१५	२९	आ	४६	५३	ऐ	५६	१५	१२	१८	०९	२५	म १५।२९ उ ४६।५६ या पुषा १ प्र. ज्ञः ४६।५०
२५	१०	१५	चं	१८	२३	पु	५४	०२	वै	५६	१३	१३	१९	१०	२६	ज्येष्ठा १ शुक्रः ५०।२१ कर्केन्दुः ३८।३० सत्यव्रतम १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०१	०८	०४	०७	०१	०३	०९
१९	१०	२१	०४	०८	२९	१५	१५
०७	१६	३३	२८	०६	४१	५०	५०
२५	३६	२४	३७	४६	५९	२३	२३
६०	०३	४७	०४	७२	०४	०३	०३
२६	१२	४७	१६	११	२०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०१	०८	०४	०७	०१	०३	०९
२६	१०	१५	०३	१६	२९	१४	१४
१७	१२	५७	५५	३०	०९	५८	५८
११	२५	४७	२७	२५	५८	०८	०८
६१	०१	४७	०५	७२	०४	०३	०३
२३	५३	५६	१३	११	२०	११	११


वा, ८।३१।५०।३५ चन्द्रे दि १
मि० ४२।३५ कु० १५

सं० २००० माघ कृष्ण पक्षः

घ० ५६।५३

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	मू.	ज	ज	फौ	
२५	१२	१	मं	२२	२०	पू	६०	००	वि	५६	५१	१४	२०	११	२७	उषा १ रविः ०३।४६ माघस्नानारम्भः १
२५	१४	२	बु	२७	१८	पू	००	२६	प्री.	५८	००	१५	२१	१२	२८	
२५	१६	३	बृ	३२	४०	श्ले	०६	४६	आ	५६	२४	१६	२२	१३	२९	म००।००उ३२।४२सिंहेन्दुः०६।४६लोड़ी गणेशजन्म ४
२५	१७	४	शु	३८	०७	म	१३	२०	सौ	६०	००	१७	२३	१४	०१	उषा२सं.मकरेऽर्कः२०।१६मु३०पुण्यं०४।२६उ.पूर्वोदयेज्ञः४९३३
२५	१८	५	श	४३	१०	पू	१९	४८	सौ	००	३९	१८	२४	१५	०२	कन्येन्दुः ३६।०८
२५	२०	६	र	४७	३१	उ	२५	२६	शो	०१	३४	१९	२५	१६	०३	म ४७।३१ उ
२५	२२	७	चं	५०	४७	ह	३०	२२	अं	०१	५३	२०	२६	१७	०४	म१६।०६यापूर्वा१मार्गीज्ञः१८।४१मघा१प्र. गुरुः १३।२१
२५	२४	८	मं	५२	५७	चि	३४	०९	सु	०१	१६	२१	२७	१८	०५	तुलेन्दुः ०२।१५
२५	२६	९	बु	५३	४३	स्वा	३६	४२	धृ	५०	५६	२२	२८	१९	०६	ज्येष्ठा ४ शुक्रः ०५।४०
२५	२८	१०	बृ	५३	११	वि	३७	५८	गं	५४	०२	२३	२९	२०	०७	म२३।२७उ५३।११या वृश्चिकेन्दुः२२।३६
२५	३०	११	शु	५१	२८	अनु	३८	०३	वृ	४९	३५	२४	०१	२१	०८	ता.मा.दलव०१।४०मूले १ धनुषीशुक्रः५१।४४ षटतिला ११
२५	३४	१२	श	४८	३८	ज्ये	३६	५७	ध्रु	४४	१८	२५	०२	२२	०९	धनुषीन्दुः ३६।५७
२५	३८	१३	र	४४	४९	मू	३४	५८	व्या	३८	१६	२६	०३	२३	१०	म ४८।४६ उ
२५	४०	१४	चं	४०	१३	पू	३०	१०	ह	३१	३३	[illegible]	०४	२४	११	म१२।३१ या श्रव. १ रविः ०५।५० मकरेन्दुः ४६।१८
२५	[illegible]	३०	म	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	मौन ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०१	०८	०४	०७	०१	०३	०९
०४	१०	१३	०३	२६	२८	१४	१४
२८	४९	१३	०९	०९	३५	३२	३२
०९	०४	१८	५२	२७	५८	४२	४२
६१	०७	००	०६	७२	०३	०३	०३
१८	२४	३७	००	४६	२४	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०१	०८	०४	०८	०१	०३	०९
११	११	१६	०२	०४	२८	१४	१४
३७	५३	०८	२२	४१	११	१०	१०
००	३४	५७	००	४५	१४	२७	२७
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]

वा, ८।३१।५०।५० भौमे दि १२।
मिश्र ४२।५३ (कु० ३

दि	मा	ति	बा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	मु	द	ज	मा
२५	५१	०१	बु	२६	२६	श्र	२४	४६	सि	१६	५३	२६	०६	२६	१३
२५	५५	०२	बृ	२३	३१	ध	२०	३९	व्य	०८	५४	३०	०७	२७	१४
२५	५६	०३	शु	१७	३७	श	१६	२६	व	००	५६	०१	०८	२८	१५
२६	०३	०४	श	११	५५	पू	१२	३०	प	४५	४३	०२	०६	२९	१६
२६	०७	०५	र	०६	३०	उ	०८	५४	सि	३८	३३	०३	१०	३०	१७
२६	११	०६	चं	०१	५०	रे	०५	५३	सा	३१	५९	०४	११	३१	१८
२६	११	०७	चं	५७	५३	००	श्र	वम	००	००	००	००	००	००	००
२६	१५	०८	मं	५४	५१	अ	०३	४३	शु	२६	०५	०५	१२	०१	१९
२६	१६	०९	बु	५२	५१	भ	०२	२२	शु	२१	००	०६	१३	०२	२०
२६	२३	१०	बृ	५२	०३	कृ	०२	०५	ब्र	१६	४७	०७	१४	०३	२१
२६	२७	११	शु	५२	३६	रो	०१	०१	ऐ	१३	३२	०८	१५	०४	२२
२६	३२	१२	श	५४	२८	मृ	५०	१३	वै	११	१८	०९	१६	०५	२३
२६	३६	१३	र	५७	२७	आ	०८	४२	वि	१०	०६	१०	१७	०६	२४
२६	४०	१४	चं	६०	००	पु	१३	०६	प्री	०६	४२	११	१८	०७	२५
२६	४४	१४	मं	०१	३५	पु	१८	५२	आ	१०	१३	१२	१९	०८	२६
२६	४८	१५	बु	०६	२८	श्ले	२५	०६	सौ	११	१३	१३	२०	०९	२७

व ५३।४२ **[सं० २००० माघ शुदिः]**


कुम्भेन्दुः ५२।४२
श्रवणे २ रविः २३।०१ चन्द्रदर्शनम् २
भ ४४।४६ उ मीनेन्दुः ५७।३०
भ ११।५५ या तिल ४ वैकुण्ठ ४
श्रवणे ३ रविः३९।२०पूपा३ज्ञः१३।४३ [वसंत ५ श्री ५]
भ ५७।५३ उ मेषेन्दुः ०५।५३ अचला ७ रथ ७

भ २६।२२ या पूर्वा १ शुक्रः ४३।४३ भीष्म ७ फर्वरी २६
श्रव ४ रविः ५५।५५ वृषेन्दुः १७ १७

भ२२।१६उ५२।३६याउषा१ज्ञः३५।०६पूषांशुक्रः२६।४४[
[मिथुनेन्दुः ३४।०७जया ११
धनि १ रविः १२।२८ कर्केन्दु ५७।०६ सीमन्तक
उषा २ मकरेज्ञः ०८।४५
भ ०१।३५ उ ३४।०१ या सत्यव्रतम १५
धनि२रविः२६।६५सिहेन्दुः२५।०६माघस्नानसमाप्तिः १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	क
०९	०१	०८	०४	०८	०१	०३	०९
१८	१३	२२	०१	१३	२७	१३	१३
४५	२६	५७	२९	१५	५०	४८	४८
००	४८	४४	४५	३८	४९	१२	१२
६१	१४	७२	२७	७२	०२	०३	०३
०४	१६	५२	२६	५१	२६	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०१	०९	०४	०८	०१	०३	०९
२६	१५	०३	००	२३	२७	१३	१३
५३	३९	५०	८८	०५	३४	२२	२२
०४	३८	४५	१०	००	१८	४६	४६
६०	१८	८८	०८	७२	०१	०३	०३
५३	३९	३४	५०	४६	२९	११	११



वा,०८।३१।५१।०५दिबुधे१३।
मिस्र४३।२४ कुं १५


दि	मा	ति	बा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	र	सो	म	वे
२६	५३	०१	बृ	११	५१	म	३१	४०	शो	१२	३५	१४	२१	१०	२८
२६	५६	०२	शु	१७	१४	पू	३८	०९	अ	१४	५४	१५	२२	११	२९
२७	००	०३	श	२२	१३	उ	४४	०५	सु	१५	००	१६	२३	१२	०१
२७	०५	०४	र	२६	२७	ह	४९	१२	धृ	१५	३०	१७	२४	१३	०२
२७	०९	०५	चं	२९	३४	चि	५३	१३	शू	१५	२०	१८	२५	१४	०३
२७	१३	०६	मं	३१	३६	स्वा	५६	०६	ग	१४	१३	१९	२६	१५	०४
२७	१६	०७	बु	३२	१४	वि	५७	४१	वृ	१२	१०	२०	२७	१६	०५
२७	२१	०८	बृ	३१	[illegible]	अनु	५८	०४	ध्रु	०९	०७	२१	२८	१७	०६
२७	२५	०९	शु	२९	४१	ज्ये	५७	१५	व्या	०५	०५	२२	२९	१८	०७
२७	३०	१०	श	२६	४६	मू	५५	२६	ह	००	०२	२४	३०	१९	०८
२७	३५	११	र	२२	४६	पू	५२	४७	सि	४७	५२	२३	०१	२०	०९
२७	४०	१२	चं	१८	०७	उ	४१	२९	व्य	४०	५१	२५	०२	२१	१०
२७	४५	१३	मं	१२	५०	श्र	४५	४१	व	३३	२४	२६	०३	२२	११
२७	५०	१४	बु	०७	०६	ध	४१	३६	प	२५	४०	२७	०४	२३	१२
२७	५५	१५	बृ	०१	१५	श	३७	२५	शि	१७	४८	२८	०५	२४	१३

व ४५।२० **[सं० २००० फाल्गुन वदि]**

पुष्य २ राहुः श्रवणे १ केतुः ३५।३
भ ४६।४३ उ कन्येन्दः ५४।३७
भ२२।१३याधनि३संकुम्भेऽर्कः४७।मु५२३०ग्राश्ले ४
श्रव१ज्ञः४०।१०पुण्य मध्याह्नयावत [प्र. कर्केगुरुः ५४।४२
तुलेन्दुः २१।२१ [उषा १ शुक्रः३७।१ अगणेश ४]
भ ३१।३६ उ उषा २ मकरे शुक्रः २०।४८
भ ०१।५५ या धनिः ४ रविः ०४।३९ वृश्चिकेन्दुः४३।१७
पूर्वास्तंज्ञ ०८।४७ सीताजन्म ७
भ ५७।१४ उ धनुषी द: ५७।१५
भ २६।४६ या सा.मा. हुत ४१।४८ शत १ रविः २२।४०
उषा ४ शुक्रः ४३।०७ विजया ११
धनिः १ ज्ञः ३६।५१ मकरेन्दु ०६।५७
भ१२।५०उ२६।१६ या श्रीशिवरात्रि १४
श्रव१शुक्रः२२।५५मृगेरमार्गीशनि ०५।०१कुम्भेन्दुः१३।३८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०१	०९	०३	०९	०१	०३	०३
०४	१८	१६	२९	०२	२७	१२	१२
०९	२१	३८	२२	५६	२५	५७	५७
०७	२९	१७	३६	०१	४०	२०	२०
०६	२१	०	०७	७३	७०	०३	०३
३८	५४	५२	५०	५५	३२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०१	०९	०३	०९	०१	०३	०९
१२	२०	२८	२८	११	२७	१२	१२
०३	५८	५०	२७	३३	२३	३५	३५
१०	४८	००	५८	३२	२७	०५	०५
६०	२३	०	०७	७३	००	०३	०३
२४	१६	४४	५६	५७	२४	११	११




वा,८।३१।५१।२० गु० दि१३।५
मिश्र४३।५७ कुं ३०

फाल्गुन सुदिः सं० २०००

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	र	ह	मा	फा
२७	५५	०१	बृ	५५	१६	००	[illegible]	[illegible]	म	००	००	००	००	००	००
२८	००	०२	शु	४५	३६	पू	३[illegible]	२४	सि	१०	०२	२६	०६	२५	१४
२८	०५	०३	श	४४	१७	उ	२६	४३	सा	०२	२७	०१	०७	२६	१५
२८	१०	०४	र	२६	३०	रे	[illegible]	३३	शु	४८	३३	०२	०८	२७	१६
२८	१५	०५	च	३५	२८	अ	[illegible]	१२	ब्र	४२	२८	०३	०६	२८	१७
२८	२०	०६	मं	३२	३४	भ	[illegible]	३८	ऐं	३७	१०	०४	१०	०८	१८
२८	२५	०७	बु	३०	३८	कृ	२२	०८	वै	३२	४३	०५	११	०१	१९
२८	३०	०८	बृ	२९	५६	रो	०२	४८	वि	२९	१३	०६	१२	०२	२०
२८	३५	०९	शु	३०	२८	मृ	२४	४६	प्री	२६	४५	०७	१३	०३	२१
२८	४०	१०	श	३२	२४	आ	२७	५९	आ	२५	२०	०८	१४	०४	२२
२८	४५	११	र	३५	२४	पु	३२	१९	सौ	२४	४२	०९	१५	०५	२३
२८	५०	१२	चं	३९	३३	पु	३७	४४	शो	२४	५९	१०	१६	०६	२४
२८	५५	१३	म	४४	२६	श्ले	४३	५०	अ	२५	५६	११	१७	०७	२५
२९	००	१४	बु	४९	४६	मं	५०	२६	सु	२७	१५	१२	१८	०८	२६
२९	०५	१५	बृ	५५	०४	पू	५६	५७	धृ	२८	४३	१३	१९	०९	२७

धनी: ३ कुम्भेज्ञ: २३।४० मीनेन्दु: १९।२३ चंद्रदर्शनम् २
शतां ३ रवि: ००।०४ श्रवणे २ शुक्र: ०२।४३
भ ११।५२ उ: २६।३० या मेषेन्दु: २६।३३
श्र व ३ शक ४८।२७
शत: ४ रवि: १८।३०शतां १ ज्ञ: ०५।०७ वृषेन्दु: ३७।३१
भ३०।३७उमृगे१भौम:२९।४२शतां२ज्ञ:५५।२७मार्व३१
भ ००।१७या श्रव ४ शुक्र ३४।२१मिथुनेन्दु:५३५७होला८
पूभा १ रवि ३७।२१ शतां ३ ज्ञ: ०४।३६

भ०३।३४उ३५।२४याधनी१शुक्र:१६।३४कर्कॆन्दु:१६।१४[
पूभा २ रवि: ५७।०६ [आमला ११
पूभा १ ज्ञ: २३१९ सिहेन्दु: ४३।५० सावाटिला १३
भ ४९।४६ उ
भ २२।२५ या सत्यव्रतं १५ होलिकादहनम् १५ निशामुखे



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०१	१०	०३	०९	०१	०३	०९
१९	२३	११	२७	२०	२७	१२	१२
०५	५१	२८	३४	१२	२७	१२	१२
२८	२०	४८	५४	००	०१	५०	५०
६०	२५	६०	०७	७४	०१	०३	०३
१४	१३	५०	५६	३१	१२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०१	१०	०३	०९	०१	०३	०९
२६	२६	२४	२६	२८	२७	११	११
०५	५३	१८	४५	५०	३८	५०	५०
३१	५८	१३	५०	५१	०३	३४	३४
५९	२६	६०	०७	७४	०१	०३	०३
५९	४३	०७	०२	३१	२१	११	११

वा, ०८।३१।५१।३४गुर्वादि १४।
मिश्र ४४।३२ कुं ०१५


चैत्र वदिः सं० २०००

श५८।३५सौ५८।५९

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ	प	र	ह	मा	फा
२९	१२	०१	शु	५९	५५	उ	६०	००	शू	३०	०१	१४	२०	१०	२८
२९	१५	०२	श	६०	००	उ	०२	५९	ग	३०	५२	१५	२१	११	२९
२९	२०	०२	र	०४	०१	ह	०८	२२	बृ	३०	५९	१६	२२	१२	३०
२९	२५	०३	च	०६	५८	चि	१२	२९	ध्रु	३०	१६	१७	२३	१३	०१
२९	३०	०४	मं	०८	४८	स्वा	१५	४७	व्या	२८	३३	१८	२४	१४	०२
२९	५३	०५	बु	०९	१९	वि	१७	३९	ह	२५	५२	१९	२५	१५	०३
२९	४०	०६	बृ	०८	३३	अनु	१८	१७	व	२२	१०	२०	२६	१६	०४
२९	५४	०७	शु	०६	३२	ज्ये	१७	४३	सि	१७	३०	२१	२७	१७	०५
२९	५०	०८	श	०३	२९	मू	१६	०७	व्या	१२	०२	२२	२८	१८	०६
२९	५०	०९	श	५९	२५	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००
२९	५५	१०	र	५४	३७	पू	१३	४१	व	०५	५२	२३	२९	१९	०७
३०	००	११	चं	४९	१४	उ	१०	२९	शि	५१	४४	२४	३०	२०	०८
३०	०५	१२	मं	४३	२६	श्र	०६	४८	सि	४४	०८	२५	०१	२१	०९
३०	१०	१३	बु	३७	२८	ध	०२	४५	सा	३६	२३	२६	०२	२२	१०
३०	१५	१४	बृ	३१	३१	पू	५४	३२	शु	२८	४०	२७	०३	२३	११
३०	२०	३०	शु	२५	४२	उ	५०	४२	शु	२१	०३	२८	०४	२४	१२

श्ले ३प्र. गुरु३४।१८घ०३कुभे शुक्र४०।४०कन्येन्द्र१३।२७
पूभा ३ ज्ञ: ०३।४७ होला
भ ३५।२९ उ पूभा ४ मीनेज्ञ: ५४।५५ तुलेन्दु: ४०।३०
भ०६।५७यापूभा४संमीनेऽर्क:३८।३१मु१५पुण्यंमध्यान्होत्तरं[
उभा १ ज्ञ: ४६।०३ [धनि४शुक्र:२२।५८गणेश ४
वृश्चकेन्दु: ०२।११
भ०८।३३उ३७।३२याउभा१रवि:५९।१८मृगे३मिथुनेभौम:[
धनुषीन्दु:१७।४३सिलाठो७ [२५।२८शतां१शुक्र:०५।१६
उभा ३ ज्ञ: २८।२० उ २ शुक्र: ४६।१९

भ २७।०१ उ ५४।३७ या मकरेन्दु: २७।५३
ता.मा हमल४८।१८पश्चिमोदयंज्ञ:३०।५५ पापमोचनी ११
शतां ३ शुक्र: २७।३२ कुम्भेन्दु ३४।४६
भ ३७।२८ उ रेव ३ ज्ञ: २१।४४
भ ०४।२१ या मीनेन्दु: ४०।३३ चैत्र १४
रेव २ ज्ञ: १९।२६ शतां ४ शुक्र: ०८।४५



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०२	११	०३	१०	०१	०३	०९
०५	०१	१०	०५	०९	२७	११	११
०४	०६	२९	५२	५७	५९	२१	२१
०६	०४	३८	३०	३८	०३	५८	५८
५९	२८	६०	०६	७४	०२	०३	०३
३८	४९	१२	०८	३१	१८	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०२	११	०३	१०	०१	०३	०९
११	०४	२०	२१	१७	२८	११	११
०२	०१	४६	२२	२५	१८	०२	०२
३१	१२	४६	००	१४	२६	५३	५३
५९	२९	६८	०४	४७	०३	०३	०३
२६	५१	४६	१३	३१	१३	११	११

वा, ८।३१।५१।४९गुर्वादि१५।
मिश्र४५।१० कुं३०

शाका १८६६ ★ फलादेश सं० २००१ ★ सन् ईस्वी १९४४-४५

ॐ स्वस्ति श्री गणेशायनमः । अचिन्त्या व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने । समस्त जगदाधार-मूर्तयेब्रह्मणे नमः ॥१॥ आदौ गणपतिं नत्वा चन्द्र मिश्रं पितामहम् । तत्पुत्रं रामजीदत्तं ख्यातं लवपुरे शुभे ॥२॥ पितरं मानिनं वन्दे सुख सम्पत्ति हेतवे । जगद्धितैषिणा देवी दयालना तत्सुतेतवें ॥३॥ चन्द्रव्योमख युग्मेऽब्दे श्रीमद्वैक्रमवत्सरे । निर्मितेयं मया पत्री विदुषां परितुष्टये ॥४॥ सम्यक् विचार्य गणितं दैवज्ञजनतुष्टिमदम् । शिवराम दत्तेनेदं तिथि पंत्र विनिर्मितम् ॥५॥ स्वस्ति ।


अथ श्री शुभ सम्वत्सरे ऽस्मिन्नृपति वर वीर विक्रमादित्य राज्यात् सं २००१ शालिवाहन राज्यत: शकाब्दा: १८६६ सन फसली १३५१-५२ सन् हिजरी १३६३-६४ सन् ईस्वी १९४४-४५ कल्पादितो गताव्दा १९७२९४९०४५ सृष्टयादितो गताव्दा १९५५८८५०४५ कलेरारम्भत: ५०४५ तत्र श्री संहिता के मत से इस वर्ष में वर्ष के स्वामी शनि का फल:—रोग, भय और चोर भय, राजाओं में परस्पर युद्ध । वर्ष के मंत्री गुरु का फल:—सेनापति बुध और मेघों के स्वामी बुध का रसों के स्वामी चन्द्र का धान्य के स्वामी शुक्र का फल:—संसार में वर्षा कम हो और खेतियों का नाश हो, प्रजा रोग से पीड़ित रहे । नीरस पदार्थों के स्वामी शनि का फलों का स्वामी मंगल का धन के स्वामी शनि का अध के स्वामी बुध का दुर्गेश बुध का । मकरदीयायनांशा: २१।४०।३० तावीलायनांश: २१।४८।२९ ग्रहलाघवीयायवांश: २३।४२।०० केतकीयानयांश: २३।२।४६ और प्रभवादि सम्वत्सरों के मध्य में विष्णुविंशति में दुर्मुख नाम ३०वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है और इसी प्रकार आने वाले हेमलंबी नाम ३१वें सम्वत्सर के मेषादि से पूर्व भुक्त मासादि २।५।५१।२१।३६ भोग्य मासादि ९।२४।८।३८।०४ ऐसा सं० २००० माघ शुल्क चतुर्दशीसोमवार माघ प्र. २५ सूर्योदय से १ घड़ी ३६ पल पर कुम्भ लग्न में हेमलंबी नाम ३१वां सम्वत्सर प्रवेश हुआ उस का फल:—धान्यादि का नाश हो, वर्षा कम हों और सब देशों में काल पड़े । और प्रजा को पीड़ा रहे इस मे संशय नहीं । नील नाम मेघों के राजा का फल:—वर्षा कम हों । और नागों के राजा अश्वतर हुए हैं, इस से वर्षा कम हो और सस्य का नाश हो । रोहणी का वास समद्र में हुआ है, सो वर्षा अधिक हो, वर्ष का विनास मालि के घर है, आगे प्रजा के भाग्य । जितनी देर कलियुग रहेगा उतनी देर श्री गंगाजी की महिमा स्थिर रहेगी । कलियुग में केवल गंगा ही गंगा हैं सब तीर्थ गगा ही में आ जाते हैं जैसे कि सब देवता हरि में आ जाते हैं । वर्षादि विश्वे:—वर्षा १५ धान्य ११ तृण १३ शीत १२ उष्ण १३ वयु ७ वृद्धि १५ नाश १५ विग्रह ११ सर्वनिष्पत्ति ११ क्षुधा ७ तृषा ११ निद्रा ७ आलस्य ३ उद्यम ९ शांति ५ क्रोध ९ दण्ड १७ मित्रता १७ उत्सव ७ पाप १७ पुण्य ९ उग्रता १५ फल उत्पत्ति १७ व्याधि ९ रोग नाश १३ आचार १७ अनाचार ७ मृत्यु २१ जन्म ११ चोर १३ अग्निभय १२ अग्निशांति शलभ ३ मूषक ९ देवता ३ पित्तल ३ ताम्र १५ स्वाचक्र ९ परचक्र १५ ॥शुभमस्तु ॥

लाभ व्यय चक्रम्


र	मे	वृ	मि	क	सि	कं	तु	वृ	ध	म	कु	मी
लाभ	८	२	११	२	५	११	२	८	५	१४	१४	५
खर्च	५	१४	११	८	५	११	१४	५	११	११	११	११
पू	१	५	६	२	६	१०	३	७	४	८	११	१२
स्त्री	१	८	७	६	४	३	६	२	१०	११	५	१२

लाभ व्यय फल:—जिस राशि का लाभ खर्च देखना हो उसके नीचे के लाभ खर्च को जोड़कर १ घटा दो बाकी को ८ का भाग दो यदि शेष १ बचे तो वित्त लाभ २ से सुख की वृद्धि ३ से रोग पैदा हो ४ से धन हानि ५ से कलह ६ से सम ७ से विजय और ८ शेष बचे तो हानि ।


वर्ष प्रवेश लग्नम्



मेष प्रवेश लग्नम्



आर्द्रा प्रवेश लग्नम्




दि	मा	ति	वा	घ	प	न.	घ.	प.	यो	घ.	प.	स्पु	ह.	म.	चै.
३०	२५	०१	श	२०	२१	रे	४७	२८	ब्र	१३	४५	२६	०५	२५	१३
३०	३०	०२	र	१४	३२	अ	४४	५४	इं	०६	५७	०१	०६	२६	१४
३०	३५	०३	चं	१०	३५	भ	४३	१०	वै	००	४७	०२	०७	२७	१५
३०	४०	०४	मं	०८	३४	कृ	४२	२५	प्री	५०	४१	०३	०८	२८	१६
३०	४५	०५	बु	०६	३६	रो	४२	५१	आ	४६	५८	०४	०९	२९	१७
३०	५०	०६	बृ	०५	५०	मृ	४४	३२	सौ	४२	१७	०५	१०	३०	१८
३०	५५	०७	शु	०६	२४	आ	४७	२९	शो	४२	३७	०६	११	३१	१९
३१	००	०८	श	०८	२२	पु	५१	३३	अ	४१	५२	०७	१२	०१	२०
३१	०५	०९	र	११	२१	पु	५६	४८	सु	४१	५९	०८	१३	०२	२१
३१	१०	१०	चं	१५	२१	श्ले	६०	००	धृ	४२	५३	०९	१४	०३	२२
३१	१५	११	मं	२०	११	श्ले	०२	४९	शू	४४	०८	१०	१५	०४	२३
३१	२०	१२	बु	२५	२६	म	०६	१८	गं	४५	३८	११	१६	०५	२४
३१	२५	१३	बृ	३०	३५	पू	१५	५२	वृ	४६	५८	१२	१७	०६	२५
३१	३०	१४	शु	३५	२१	उ	२२	०६	ध्रु	४७	५३	१३	१८	०७	२६
३१	३५	१५	श	३६	२०	ह	२७	३८	व्या	४८	१०	१४	१९	०८	२७

वि ५५।१६ चैत्र शुदि: १ संबत् २००१

मेषेन्दु: ४७।२८ श्रीनवरात्रारम्भ: १ चन्द्रदर्शनम् २
पूभा १ शुक्र: ४६।३२ उपनयनम् घ ६ या
भ ३६।३४ उ वृषेन्दु: ५७।५८ गौरीव्रतम् ३ मत्स्यजयन्ती ३
भ ८।३४ या
कल्पादि ५ सरस्वती ५ [स्कन्द ६
रे० १ रवि: २५।३६ आर्द्रा १ भौम: ०८।३४ अश्वि० १ मेषे ज्ञ: २७ ५५
भ ६।२४ उ ३७।२३ या [मिथुनेन्दु: १३।४१
कर्केन्दु: ३५।३२ दुर्गा ८ अशोककलिका प्राशनम् भवान्युत्पत्ति
वैष्णवानां व्रतम् ९ राम ९ [८ अप्रैल ३०
भ ४७।३६ उभा ४ मीने शुक्र: ५६।२६
भ २०।११ या सिंहेन्दु: ०२।४६ कामदा ११
उपनयनम् घ ६।१८ उ
उभा १ शुक्र: ३८।५६ कन्येन्दु: ३१।२५ अनंग १३
भ ३५।२१ उ वाराही १४
भ ०७।२० या तुलेन्दु: ५६।५४ महावीर जयन्ती १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०२	००	०३	१०	०१	०३	०९
२८	०८	०३	२४	२७	२८	१०	१०
५६	००	१८	५०	१८	५०	३७	३७
५८	२३	१८	४५	३९	०१	३०	३०
५९	३१	८६	०२	७३	०४	०३	०३
८	३०	३०	५३	५६	१०	११	११



वा,८।३१।५२।४शनौदि१५।
मिश्र४५।४७ कुं १५


सू	म	बु	ब	शु	श	रा	के
११	०२	००	०३	११	०१	०३	०९
२५	११	१२	२४	०५	२९	१०	१०
५०	४१	२२	३५	५७	२३	१५	१५
०८	३३	३३	३५	३२	१५	०६	०६
५८	३२	६६	०१	७४	०५	०३	०३
५३	०२	०६	०६	३३	०७	११	११

दि.	मा.	ति.	वा.	घ	प	न	घ	प	यो	घ	प	सा	ह	अ	चै
३१	४०	०१	र	४२	०६	चि	३२	१०	ह	४७	३३	१५	२०	०६	२८
३१	४५	०२	चं	४३	५४	स्वा	३५	३५	व	४६	०६	१६	२१	१०	२९
३१	५०	०३	मं	४४	१७	वि	३७	४१	सि	४३	३६	१७	२२	११	३०
३१	५५	०४	बु	४३	२७	अनु	३८	३४	व्य	४०	०७	१८	२३	१२	३१
३२	००	०५	बृ	४१	१७	ज्ये	३८	१७	व	३५	०४	१९	२४	१३	०१
३२	०५	०६	शु	३८	०५	मू	३६	५१	प	३०	२९	२०	२५	१४	०२
३२	०६	०७	श	३३	५५	पू	३४	३९	शि	२४	३३	२१	२६	१५	०३
३२	१२	०८	र	२९	०२	उ	३१	३६	सि	१७	५५	२२	२७	१६	०४
३२	१६	०९	चं	२३	३३	श्र	२८	०१	सा	१०	४८	२३	२८	१७	०५
३२	२१	१०	मं	१७	४२	ध	२४	०१	शु	०३	२१	२४	२९	१८	०६
३२	२६	११	बु	११	३८	श	१९	५०	ब्र	४८	००	२५	३०	१९	०७
३२	३०	१२	बृ	०५	३८	पू	१५	४६	ऐं	४०	२५	२६	३१	२०	०८
३२	३०	१३	बृ	५९	४६	००	अ	क्षय	००	००	००	००	००	००	००
३२	३४	१४	शु	५४	२१	उ	११	५३	वै	३३	०६	२७	०१	२१	०९
३२	३८	३०	श	४९	२९	रे	०८	२९	वि	२६	२५	२८	०२	२२	१०

शु ५५।४४ सूर्य उत्तरायणे वैशाख वदि सं० २००१

भर १ ज्ञ: ३७।५६ वैशाख स्नानारम्भ: १
उपनयनम्
भ १४।५ उ ४४।१७ या वृश्चिकेन्दु: २२।१०
गणेश ४
अश्वि १ सं० मेषेऽर्क: ००।५४ मु. १५ पुष्ये २ राहु: उषा ४ केतु: ३१।२१
भ ३८।०५ उप. [धनुषीन्दु: ३८।१७
भ ६।०० या मृगे ३ मिथुने शनि: ५४।४६ मकरेन्दु: ४८।५३
आश्ले ०३ मार्गी गुरु: १२।४६
भ ४५।३७ उ रेव १ शुक्र: २५।३८ कुम्भेन्दु: ५६।२१
भ १७।४२ यां आर्द्री ४ भौम: ०३।३६
अश्वि ३ रवि: ४६।२४ वरूथिनी ११
भ ५६।४६ उ भर २ बक्री ज्ञ: २२।३७ मीनेन्दु: ०१।४७
[तां० मा० सौर २६।०२
भ २७।०३ यां
रेव ३ शुक्र: ४६।३२ मेषेन्दु: २८।२६

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०२	००	०३	११	०२	०३	०९
०३	१५	१८	२४	१५	००	०९	०९
४०	५८	५८	२९	५०	०५	४९	४९
०२	०७	५८	४७	५४	३८	४०	४०
५८	३२	३५	००	७४	०६	०३	०३
३५	०४	३४	४३	३३	३५	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०२	००	०३	११	०२	०३	०९
०९	१९	२०	२४	२३	००	०९	०९
३१	१६	०१	३३	१६	४०	३०	३०
०१	४१	४८	३२	०४	११	३६	३६
५८	३३	०६	०६	७३	०६	०३	०३
२१	४५	०५	०१	५८	०५	११	११

वा,८।३१।५२।१८शनौदि१६।
मिश्र४६।२१ कुं ३०

दि	मा	ति	बा	घ	प.	न	घ.	प.	यो	घ.	प	श.	सौ	अ	ग्रे
२	४२	०१	र	५५	२९	अ	०५	४४	प्री	१९	५९	२९	३	२३	११
	४६	०२	चं	४१	२३	भ	०३	५२	आ	१४	२२	३०	४	२४	१२
	४९	०३	म	४०	२०	कृ	०२	५१	सौ	०९	३७	१	५	२५	१३
	५३	०४	बु	३९	३२	रो	०३	०१	शो	०४	४५	२	६	२६	१४
	५७	०५	बृ	३९	५७	मृ	०४	२४	आ	०२	५५	३	७	२७	१५
	०१	०६	शु	४१	४७	आ	०७	०६	सु	०१	०३	४	८	२८	१६
	०५	०७	श	४४	४२	पु	१०	१८	घृ	००	११	५	९	२९	१७
	०८	०८	र	४८	३७	पू	१५	५७	शू	००	१३	६	१०	३०	१८
	१२	०९	च	५३	२२	श्ले	२१	४८	ग	०१	०१	७	११	१	१९
	१६	१०	म	५८	३०	म	२८	१३	वृ	०२	१९	८	१२	२	२०
३	२०	११	बु	६०	००	पू	३४	४८	ध्रु	०३	५७	९	१३	३	२१
३	२४	११	बृ	०३	३८	उ	४१	०८	व्या	०५	२८	१०	१४	४	२२
३	२७	१२	शु	०७	१६	ह	४६	५२	ह	०६	३७	११	१५	५	२३
३	३१	१३	श	१२	११	चि	५१	३७	व	०७	१३	१२	१६	६	२४
३	३५	१४	र	१४	५७	स्वा	५५	१७	सि	०६	५८	१३	१७	७	२५
३	३९	१५	च	१६	३८	वि	५५	४३	व्या	०५	५४	१४	१८	८	२६

वैशाख शुदि २ संवत २००१


अदि १ भौमः ०८।४१ पश्चिमास्तज्ञः ५९।२९
वृषेन्दुः १८।३६ चन्द्रदर्शनम २
अक्षय्य ३ परशुराम जयन्ती ३ रो।।।।। ल५।११
भ०९।५६उ३९।३२या० भर.१रवि ४१।६मिथुनेन्दु ३३।४२
चूड़ाकरणम उपनयनम द्विरागनम
आश्व १ मेषशुक्रः १४।१४ कर्केन्दुः ५५।००
भ ४४।४२ उ भर १प्र ज्ञः ३१।०३ गगोत्पत्तिः ७
भ ३१।३९ या अदि २ भौमः ११।४१
सिंहेन्दुः २१।४८ मई ३१

भ ३१।०४ उअश्वि ४ प्र ज्ञः ४२।२८ कन्येन्दुः ५१।४१
भ ३।३८ या मोहनी ११व्रतम

अदि ३ भौमः ०८।१६ तुलेन्दुः १९।१४ नृसिंह १४
५ १४।५७ या मत्यव्रतम १५
वृश्चिकेन्दुः ४२।०७ वैशाख १५ कूर्मजयन्ती १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०२	००	०३	००	०२	०३	०९
१७	२३	१५	२४	०३	०१	०९	०९
१६	३९	४५	४८	०७	३२	०५	०५
१४	३८	५२	०५	४६	५५	१०	१०
५८	३३	४३	०३	७३	०७	०३	०३
०५	४५	२२	२६	२०	०२	११	११

स	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०२	००	०३	००	०२	०३	०९
२	२८	१०	२५	१३	०२	०८	०८
००	०९	०६	१८	००	२९	३९	३९
३९	५६	४१	२५	५३	४३	४४	४४
५७	३२	०८	०५	७३	०७	०३	०३
४९	२६	३८	२५	५८	०२	११	११



बा ०८।३१।५२।३४ चंद्रे दि १६।४९
मिश्र ४६।४९ कु १५

दि	मा	ति	ब	घ	प.	न	घ.	प.	वय	घ.	प.	ह्यु	सौ	मई	ग्र
३३	४३	०१	म	१६	५६	अनु	५८	५०	व	०३	४९	१५	१९	०९	२७
३३	४६	०२	बु	१५	५९	ज्ये	५८	५४	प	००	४२	१६	२०	१०	२८
३३	५०	०३	बृ	१३	४१	मू	५७	३४	सि	५१	४२	१७	२१	११	२९
३३	५४	०४	शु	१०	३४	पू	५५	३४	सा	४६	००	१८	२२	१२	३०
३३	५८	०५	श	०६	२०	उ	५२	३८	शु	३९	३७	१९	२३	१३	१
३४	०१	०६	र	०१	२४	श्र	४९	०७	शु	३२	३८	२०	२४	१४	२
३४	०१	०७	र	५५	५३	०		अवम्	००	००	००	००	००	००	००
३४	०५	०८	च	४९	२६	ध	४५	१३	ब्र	२५	२०	२१	२५	१५	३
३४	०९	०९	म	४३	४९	श	४१	०७	ऐ	१७	४८	२२	२६	१६	४
३४	१३	१०	बु	३७	५२	पू	३६	५७	व	१०	०७	२३	२७	१७	५
३४	१७	११	बृ	३१	४६	उ	३३	००	बि	०२	३७	२४	२८	१८	६
३४	२०	१२	शु	२६	१५	रे	२९	३०	आ	४८	२५	२५	२९	१९	७
३४	२४	१३	श	२१	१९	अ	२९	३५	सौ	४२	०६	२६	३०	२०	८
३४	२७	१४	र	१७	१२	भ	२४	३३	शो	३६	२५	२७	३१	२१	९
३४	२८	३०	च	१३	५८	कृ	२३	१८	ग	३१	३४	२८	०१	२२	१०

शि ५६।३९ प्री ५५।२० ज्येष्ट वदि ४ संवत् २००१


भव १ शुक्रः ३।०२
भ४४।५४उकृति१रविः२९।२दपूर्वीयज्ञः०६।४२धनुषेन्दुः५८।४५
भ १३।४१ भर २ शक्रः ४५।१४ गणेश ४
आदि ४ वक्रभौमः ०२।३१
कृतिः २ स. वृषेऽर्कः ५७।०४ मु १५ कमरेन्दुः ९।५०
भ. १।२४ उ २८।३७ या अश्वि ४ मार्गी ज्ञः १२।०९

मृगे ४ शनिः ४८।०५ कुम्भेन्दु १७।१०

भ १०।५०उ ३८।५२यापृष्ठे१भौमः ४५।३९मीनेन्दुः२३।००
अपरा ११ भद्रकाली ११
भर. १ ज्ञः ०१।३३ कृति १ शुक्रः ५२।५१ मेषेन्दुः२९।३०
भ २१।१९ उ ४९।१५ या
पूर्वास्तशुक्रः ३५।३५वृषेन्दुः ५९।१४ता. मा. जोजा३२।०९
कृति २ वृषेशुक्रः ३५।३२ वट सावित्री ६० सोमावती ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०३	००	०३	००	०२	०३	०९
०१	०२	०९	२५	२१	०३	०८	०८
४४	०९	४५	५१	३७	१९	१७	१७
४६	४६	३९	२८	२८	५३	२८	२८
५७	३४	२०	०५	७३	०७	०३	०३
३६	३२	३१	१५	५८	००	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०३	००	०३	०१	०२	०३	०९
०८	०६	१४	२६	०८	०४	०७	०७
२७	१३	२४	३२	१४	१२	५५	५५
२७	०७	२७	३५	२९	०४	१४	१४
५७	३५	५८	०६	७३	०७	०३	०३
२६	३२	०१	३४	५८	००	११	११



वा ८।३१।५२।४८ चंद्रे दि १७।१४
मिश्र ४७।१४ कु ३०

दि	मा.	ति	बा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जम	जो	मई	ज्ये
३४	२०	०१	म	११	५१	[illegible]	२३	१३	सु	२७	३५	२९	०२	२३	११
३४	२५	०२	बु	१०	५०	मू	२४	१७	धृ	२४	३५	०१	०३	२४	१२
३४	३०	०३	बृ	११	१६	आ	२६	४२	शू	२२	३७	०२	०४	२५	१३
३४	३५	०४	शु	१३	०३	पु	३०	१९	गं	४१	४१	०३	०५	२६	१४
३४	३९	०५	श	१५	४७	पू	३५	०४	बृ	२१	३५	०४	०६	२७	१५
३४	३८	०६	र	१९	३८	श्ले	४०	४४	धु	२२	२[illegible]	०५	०७	२८	१६
३४	३९	०७	च	२४	५१	म	४७	०४	व्या	२३	३८	०६	०८	२९	१७
३४	४१	०८	म	२९	२०	पू	५३	४०	ह	१५	१६	०७	०९	३०	१८
३४	४२	०९	बु	३४	२२	उ	६०	००	व	२६	५८	०८	१०	३१	१९
३४	४४	१०	बृ	३८	२७	उ	००	०५	सि	२८	१८	०९	११	०१	२०
३४	४६	११	शु	४२	५०	ह	०१	५७	व्य	२९	०[illegible]	१०	१२	०२	२१
३४	४७	१२	श	४५	३३	चि	०९	१०	व	२९	०८	११	१३	०३	२२
३४	४९	१३	र	४७	१३	स्वा	१४	५१	प	२८	१७	१२	१४	०४	२३
३४	५०	१४	चं	४७	२२	वि	१७	३४	शि	२६	२३	१३	१५	०५	२४
३४	५२	१५	मं	४६	३०	अनु	१८	५९	सि	२३	३०	१४	१६	०६	२५


ज्येष्ट शुक्ल पक्ष संवत् २००१

आश्ले ४ गुरुः ४६।४९ मिथुनेन्दुः ५३।४५ चन्द्रदर्शनम २
रोहि १ रविः २३।०६ रंभाव्रतम् ३ (हरियाली ३)
भ ४२।०९ उ
भ १३।०३ या कर्केन्दुः १४।२५ मेलाजोड़ ४
रोहि २ रविः ५२।९७ भर ३ ज्ञः १६।५८
सिंहेन्दुः ४०।४४
भ २४।१५ उ ५६।५७ या पुष्ये ३ भौमः १७।३५
भर ४ ज्ञः १७।३८ रोहि १ कः ४२।४५
रोहि ३ रवि. २१।४८ कन्येन्दुः १४।२५
कृति १ ज्ञ ३२।५६ दशहरा १० गंगा जन्म १० जून ३०
भ १०।५३ उ ४२।५० या तुलेन्दुः या ३७।३३ निर्जला ११
पुष्ये ४ भौमः ५५।२१ कृति २ बृषेज्ञः ४१।५८

भ ४७।२९ पश्चिमास्तंशनिः ३९।१४ वृश्चिकेन्दुः १।५४
भ १६।५९ या सत्यव्रतम १५

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०३	००	०३	०१	०२	०३	०९
१६	१०	२४	२७	१०	०५	०७	०७
०६	५८	०३	३१	०५	११	२६	२९
०८	००	२२	४१	४६	३४	४८	४८
[illegible]७	३६	८५	०७	७३	०७	०३	०३
१४	०५	१६	५८	५८	५९	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०३	०१	०३	०१	०२	०३	०९
२२	१५	०४	२८	१८	०६	०७	०७
४६	०१	४८	२९	४२	१०	०७	०७
२०	२३	२३	२१	१४	१३	३३	३३
१७	३५	९७	०८	७३	०७	०३	०३
०६	४०	२०	५१	२४	५९	११	११



वा ८।३१।५३।६ भौमदि. १७।
मिश्र ४७।२६ कु० १५


दि	मा	ति	बा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जम	जो	जून	ज्ये
३४	५३	०१	बु	४४	१९	ज्ये	२९	१०	सा	१९	३६	१५	१७	०७	२६
३४	५५	०२	बृ	४१	०३	मू	१८	१०	शु	१६	५०	१६	१८	०८	२७
३४	५६	०३	शु	३६	५०	पू	१६	१८	शु	०९	१४	१७	१९	०९	२८
३४	५८	०४	श	३१	१२	उ	१३	३३	ब्र	०२	५५	१८	२०	१०	२९
३५	००	०५	र	२६	१९	श्र	१०	०८	वं	४८	४०	१९	२१	११	३०
३५	०१	०६	चं	२०	२१	ध	०६	१२	वि	४१	१५	२०	२२	१२	३१
३५	०३	०७	मं	१४	०८	श	०२	०८	प्री	३३	३४	२१	२३	१३	३२
३५	०४	०८	बु	०७	२८	उ	५३	५५	आ	२५	०१	२२	२४	१४	०१
३५	०६	०९	बृ	०१	१९	रे	५०	१५	सौ	१८	३८	२३	२५	१५	०२
३५	०६	१०	बृ	५६	२४	००	अ	क्षम	००	००	००	००	००	००	००
३५	०७	११	शु	५१	२०	अ	४७	११	शो	११	३७	२४	२६	१६	०३
३५	०९	१२	श	४७	०८	भ	४४	५६	ऽगं	०५	१०	२५	२७	१७	०४
३५	१०	१३	र	४३	४८	कृ	४३	२७	धृ	५४	१७	२६	२८	१८	०५
३५	१२	१४	च	४१	३३	रो	४३	०५	शू	५०	०६	२७	२९	१९	०६
३५	१४	३०	मं	४०	३०	मृ	४३	५४	गं	४६	५५	२८	३०	२०	०७

पू ५७।५६ ऐं ५६।०४ सु ५९।१९ आषाढ़ बदि सं० २००१

मृगे १ रविः २२।५५ धनुषिन्दुः १९।१०
सीमन्तकम [या ३०।३६ गणेश ४
भ ५७ उ ३६ ५० अश्ले १ भौम ३३।८ रोहि १ ज्ञः ४३।२४ मकरेन्दुः
मृगे २ रविः ५३।१५ मृगे १ शुक्रः ३३।४७ आर्द्र १ शनिः ३११९
कुम्भेन्दुः २८।१०
भ २०।२१ उ ४७।१४ या
पूर्वास्तंज्ञः ५४।१९ मीनेन्दुः ४३।५९
मगे ३ सं मिथुनऽर्कः २२।५४ मु ४५
भ २९।२१ उ ५६।२४ या पुष्ये १ राहुः उषां ३ केतुः २७।२८ मेषेन्दुः
[५०।१५
मघा १ सिंहेगुरुः ५५।११ मृगे ३ मिथुनेशुक्रः ०।२१ योगिनी ११
मृगे ४ रवि ५३।२१ मृगेज्ञ २०।१० वृषेन्दुः ५९।३३ वैष्णवानां
भ ४३।४९ उ मृगेशुक्र ४१।१६ [व्रतम
भ १२।४१ या
मृगे ३ मिथुनेज्ञः ५७।३० मिथुन्दुः १३।२९

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०१	०३	०१	०२	०३	०९
००	१९	१८	२९	२८	०७	०६	०६
२२	४६	३९	४३	४३	१७	४२	४२
३७	५२	०५	०१	५८	१३	०७	०७
५६	३६	[illegible]	०९	७३	०७	०३	०३
५८	१६	[illegible]	४७	२४	५८	११	११

सू	म	बु	बृ	श	श	रा	के
०२	०३	०१	०४	०२	०२	०३	०९
०६	२३	२९	००	०५	०८	०६	०६
०४	२२	३९	४२	५२	०६	२३	२३
१५	५०	०६	२२	०२	२४	०३	०३
५६	३६	[illegible]	१२	७६	०७	०३	०३
५४	५०	[illegible]	०१	२४	५८	११	११



वा०८।३१।५३।१७ भौमदि १७।
मिश्र ४७।३७ क० ३०

दि मा.	ति.	वा.	घ. प.	न	घ. प.	यो	घ. प.	क	जी	जू.	आ
३५।१५	१	बृ	४०।६४	आ	४५।५८	बृ	४४।४४	२९	३१	२१	०८
३५।१३	२	बृ	४२।२०	पु	४९।२१	ध्रु	४३।३५	३०	१	२२	०९
३५।११	३	शु	४४।०८	पु	५३।५१	व्या	४३।१८	१	२	२३	१०
३५।१०	४	श	४८।४७	श्ले	५९।२०	ह	४३।५४	२	३	२४	११
३५।०९	५	र	५३।१७	म	६०।००	व	४५।०३	३	४	२५	१२
३५।०७	६	चं	५८।१६	म	०५।३०	सि	४७।०४	४	५	२६	१३
३५।०६	७	मं	६०।००	पू	१२।०२	व्या	४८।१८	५	६	२७	१४
३५।०४	७	बु	०३।१६	उ	१८।३१	व	४९।५४	६	७	२८	१५
३५।०२	८	बृ	०७।५१	ह	२४।३०	प	५०।४१	७	८	२९	१६
३५।०१	९	शु	११।४६	चि	२९।४२	शि	५०।५१	८	९	३०	१७
३४।५९	१०	श	१४।३३	स्वा	३३।४६	सि	५०।१०	९	१०	०१	१८
३४।५८	११	र	१६।१४	वि	३६।४७	ता	४८।३०	१०	११	०२	१९
३४।५६	१२	चं	१६।३४	अनु	३८।२८	शु	४५।४८	११	१२	०३	२०
३४।५५	१३	मं	१५।३७	ज्ये	३८।५६	शु	४२।०६	१२	१३	०४	२१
३४।५३	१४	बु	१३।२७	मू	३८।११	ब्र	३७।२९	१३	१४	०५	२२
३४।५२	१५	बृ	१०।१५	पू	३६।२७	ऐ	३२।०२	१४	१५	०६	२३

आषाढ शुदिः ७ सम्वत २००१

अद्रा १ रावः २५।२९ आद्रा १ शुकः २३ २३ता०मा०सरत

कर्कैन्दुः ३३।३१ चन्द्रदर्शनम् २ रथोत्सव चन्द्रदर्शनम

रजव ७

भ १६।५३उ४८।४७याआर्द्रा २रवि५।२३आर्द्रा१ज्ञः२९ ५७

सिंहेन्दुः ५९।२०

आर्द्रा२ज्ञः १६।०७आर्द्रा ३ शुकः५२।५१

कन्येन्दुः २०।३९

भ०३।१६ उ ३५।३३ या

आर्द्रा ४ज्ञः ४८।२५ आर्द्रा४ शुकः ३७ ३१ तुलेन्दुः५७।०६

शारिका ९ काश्मीर

भ ४५।२३उसिंह भौम। ४४।३८अदि१ज्ञः ३५।१७जौलाय२१

भ १६ १४या अदि १शुकः २० ५३ वृश्चिकेन्दु २१।२


अदि २ज्ञ २२।३९ [देवशयनी ११

आर्द्रा २ शनिः २४।५०धनुरीन्द ३८ ५६[१५।२२सत्यव्रतम

भ १३।२७ उ४१।५१ या। अदित १रविः २९।३३मघा२गुरुः

अदि ४ कर्कज्ञः ५५ ५९ म करेन्द ५०।४८ व्यासपूजा

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०३	०२	०४	०२	०२	०३	०९
१४	२८	१६	०२	१६	०९	०५	०५
३६	४७	३३	१८	५२	२०	५४	५४
०६	५३	४[illegible]	२४	१८	४४	२६	२६
५६	३६	~	११	७३	०७	०३	०३
५१	५०	४३	०६	२४	५९	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०४	०२	०४	०२	०२	०३	०९
२१	०३	२९	०३	२५	१०	०५	०५
१३	०४	४४	३८	२६	१८	३२	३२
५८	३५	३०	१९	०२	५४	११	११
५६	३७	~०	११	७३	०७	०३	०३
५२	२३	५७	१६	२४	५७	११	११

बा८।३१ ५३।३३गुरौदि१७
मिश्र४७।२६कु १५

दि. मा.	ति	वा	घ. प.	न.	घ. प.	यो	क. प.	ज	स	जू.	अ
३४।५०	१	शु	०६।०५	उ	३३।५१	वै	२५।५२	१५	१६	०७	२४
३४।४८	२	श	०१।०७	श्र	३०।३३	वि	१९।०८	१६	१७	०८	२५
३४।४८	३	श	५५।३४	००	अवम्	००	००।००	००	००	००	००
३४।४७	४	र	४९।३५	ध	२६।४६	प्री	११।४५	१७	१८	०९	२६
३४।४५	५	चं	४३।२३	श	२२।४०	आ	०४।२४	१८	१९	१०	२७
३४।४६	६	म	३७।१२	पू	१८।२७	शो	४९।१२	१९	२०	११	२८
३४।४२	७	बु	३१।१०	उ	१४।२४	ऽग	४१।४४	२०	२१	१२	२९
३४।४१	८	बृ	२५।३२	रे	१०।३८	सु	३४।४१	२१	२२	१३	३०
३४।३९	९	शु	२०।१४	अ	०७।२५	धृ	२८।०६	२२	२३	१४	३१
३४।३८	१०	श	१५।०६	भ	०४।५५	शू	२२।१०	२३	२४	१५	३२
३४।३६	११	र	१२।४०	कृ	०३।१५	ग	१७।००	२४	२५	१६	०१
३४।३४	१२	चं	१०।१८	रो	०२।३६	वृ	१२।३८	२५	२६	१७	०२
३४।३३	१३	म	०९।०८	मृ	०३।०९	ध्रु	०९।१४	२६	२७	१८	०३
३४।३१	१४	बु	०९।१५	आ	०४।५५	व्या	०६।१५	२७	२८	१९	०४
३४।३०	३०	बृ	१०।४२	पु	०८।००	ह	०५।३६	२८	२९	२०	०५

२८।५९।४६ श्रावण वदिः ८ सम्वत २००१

मघा०२भौमः १२।१३ पुष्ये१ज्ञः ४४।३०

भ२८।२०उ५५।३४ यापुष्ये १ज्ञः ४४।३०कुम्भेन्दुः५८।३९

अदितौ २रविः ००।३८ गणेश ४

अदि ४ कर्कशुक ३१।३४

भ३७।१२उपूर्वोदय शनि४८ १५मीनेन्दुः४।३१

भ ४ ११यामघा ३ भौमः ४१।५

पुष्ये १शुक्रः १५।१३मेषेन्दुः १०।३८

भ ४८।१५ उ पुष्ये ४ ज्ञः १०.२९

भ १६।०६ यापुष्ये २शक्रः५८।३२ वृषेन्दुः १५।३०

अदितौ ४ पंककर्कः ०२।१२ म ३० ०५।४३ कामदा ११


पश्चिमोदय ज्ञः ००।३१ मिथुनेन्दुः ३२।५२

भ९।०८ उ ३९।११ या मघा ४ भौमः ०८।५९

पुष्ये १रविः ३२।२कर्कन्दुः ५२।१४

हरियाली ३० सूर्यग्रहणम

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०४	०३	०४	०३	०२	०३	०९
२७	०७	१२	०५	०३	११	०५	०५
५२	२१	३१	०२	५९	१७	०९	०९
०८	१८	५२	१८	४१	०२	५६	५६
५६	३७	~०	१३	७३	०७	०३	०३
५३	२३	१२	२०	२४	५७	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०३	०४	०३	०२	०३	०९
०४	११	२४	०६	१२	१२	०४	०४
३०	४१	३८	२७	३३	१२	४७	४७
३८	००	०९	४६	३९	२६	४१	४१
५६	३७	~०	१२	७३	०७	०३	०३
५९	४४	०४	५०	५८	००	११	११

बा८।३१।५३४७गुरौदि१७।१
मिश्र४७।१५कु ३०


मा	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	र	सर	जौ	श्रा
४।२८	०१	शु	१३।१४	पु	१२।१३	व	०५।०९	२९	३०	२१	०६
४।२६	०२	श	१६।५८	श्ले	१७।१८	सि	०५।३६	०१	३१	२२	०७
४।२४	०३	र	२१।२६	म	२३।३०	व्य	०६।४१	०२	३२	२३	०८
४।२०	०४	चं	२६।२४	पू	३०।००	व	०८।१२	०३	०१	२४	०९
४।१९	०५	मं	३१।२५	उ	३६।३२	प	०९।५२	०४	०२	२५	१०
४।१३	०६	बु	३६।०७	ह	४२।३८	सि	११।१९	०५	०३	२६	११
४।०९	०७	बृ	४०।०३	चि	४८।०२	शि	१२।१८	०६	०४	२७	१२
४।०५	०८	शु	४२।५६	स्वा	५२।२२	सा	१२।३६	०७	०५	२८	१३
४।०१	०९	श	४४।४५	वि	५५।३७	शु	१२।०१	०८	०६	२९	१४
५८	१०	र	४५।१२	अनु	५७।३४	शु०	१०।३१	०९	०७	३०	१५
५४	११	च	४४।२१	ज्ये	५८।१६	ब्र	०७।५८	१०	०८	३१	१६
५०	१२	म	४२।१९	मू	५७।५४	ऐ	०४।२७	११	०९	०१	१७
४६	१३	बु	३९।१२	पू	५६।११	वि	५४।३७	१२	१०	०२	१८
४२	१४	बृ	३५।०५	उ	५३।४९	प्री	४८।३५	१३	११	०३	१९
३९	१५	शु	३०।११	श्र	५०।३६	आ	४१।५३	१४	१२	०४	२०

वै ५६।५६ श्रावण शुदिः ९ सम्वत् २००१

मघा ३ गुरु ४४।२९ चन्द्रदर्शनम २
आश्ले ४ज्ञ:१६।०५ सिंहेन्दु: १७।२८ [२११४ शाबान ८
भ ५३।५५उपूफा१भौम:२८।४१ मधुर्सवा ३ ता०मा०असद
भ २६।२४यामघा १सिंहेज्ञ: ३६।३१ आश्ले१शुक्र:०८।१९
नाग ५ अमरनाथ यात्रा [कन्येन्दु: ४७।३८
मघ २ज्ञ: ५९।४६ आश्ले २ शुक्र: ५१।३०
भ ४०।०२ उ तुलेन्दु: १५।२० गो० तुलसी जयन्ती
भ११।२९ या पश्चिमोदय शुक्र: २४।४३ मेला चिंतपूर्णी ८
आर्द्रा३शनि: ५६ ३१ वृश्चिकेन्दु: ४०।४९
पुष्ये५रवि: ०२।५४
भ१४।४६उ४४।२१ या धनुषीन्द:५८।१६ पवित्रा ११
आश्ले ४ शुक्र: १७।२७ अगस्त ३१
आश्ले १ रवि: ३२।३९
भ ३५।०५ उ पूफा १ज्ञ: ०३।२२ मकरेन्दु: १०।३५
भ ०२।३८ यां मघा १ सिंहे शुक्र०००।१४ ऋषि तर्पणी

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०४	०४	०३	०२	०३	०९
१२	१६	०७	०८	२२	१३	०४	०४
०६	३९	०२	०८	२१	११	२२	२२
५८	१०	३८	३६	१८	५८	१५	१५
५७	३८	८४	१४	७३	०५	०३	०३
०८	१७	५०	१८	५८	०८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०४	०४	०४	०२	०३	०९
१८	२१	१५	०९	००	१४	०४	०४
४७	०२	५२	४०	५६	०३	००	००
१३	४७	३३	८८	२१	१०	००	००
५७	३८	६६	१३	७३	०७	०३	०३
०५	१७	१८	४९	२४	००	११	११



वा,८।३१।५४।०२शुक्रे दि१६।४९

मिश्र ४६।४९ कु० १५

मा	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	श	श्र	अ	श्र
२	०१	श	२४।४१	ध	४६।५८	सौ	३४।४०	१५	१३	०५	२१
२	०२	र	१८।४५	श	४२।५४	शो	२७।१३	१६	१४	०६	२२
८	०३	च	१२।४३	पू	३८।४३	ऽगं	१९।३४	१७	१५	०७	२३
४	०४	म	०६।२२	उ	३४।३२	सु	११।५५	१८	१६	०८	२४
०	०५	बु	००।१८	रे	३०।४०	धृ	०४।२३	१९	१७	०९	२५
०	०६	बु	५४।४२	००	अवम	००	००।००	००	००	००	००
०	०७	बृ	४९।३५	अ	२७।१७	गं	५०।२६	२०	१८	१०	२६
३	०८	शु	४५।१७	भ	२४।३४	व	४४।२०	२१	१९	११	२७
२	०९	श	४१।४७	कृ	२२।४१	ध्रु	३८।५५	२२	२०	१२	२८
२	१०	र	३९।२१	रो	२१।४७	व्या	३४।२२	२३	२१	१३	२९
१	११	च	३८।०८	मृ	२२।०१	ह	३०।४४	२४	२२	१४	३०
२	१२	म	३८।१२	आ	२३।२९	व	२८।०८	२५	२३	१५	३१
४	१३	बु	३९।३६	पु	२६।१६	सि	२६।३२	२६	२४	१६	०१
०	१४	बृ	४२।१५	पू	३०।१२	व्या	२५।४५	२७	२५	१७	०२
४६	३०	शु	४५।४४	श्ले	३५।१२	व	२६।०८	२८	२६	१८	०३


शु ५७।१०भाद्रपदवदिः १० सम्वत २००१

पूफा१ज्ञ: २८।४५ कुम्भेन्दु: १८।४८
भ ४५।३८ उ ०२।१७ मघां ४ गुरु: ११।४२
भ १२।३३ या मीनेन्दु: २५।४३ कजली ३ गणेश ४
पूफा ४ भौम: ३४।२८
भ ५४।४२ उ मेषेन्दु: ३०।४० चंदन ६ हल ६

भ २२।०८या शीतला ७
वृषेन्दु: ३९।०५ कृष्ण जन्म ८
मघा ४शुक्र: ०९।४३ गुग्गा ९
भ१०।३८उ३९।२१याउफा१भौम: ४०।३० मिथुनेन्दु:५१।५४
पूफा १ शुक्र: ४९।०३ अजा ११
पश्चिमास्तगुरु: ११।२६ * गोवत्सा १२
भ ३९।३६ उ मघां१सं.सिंहेऽर्क:२९ ४९मु३०बक्रीज्ञ:२४।०१
भ१०।५०याआर्दि४राहु:उषा२केतु:२१।१९ [कर्कन्द:१०।३५
उफा२कन्यायांभौम:५६।५२सिंहेन्दु: ३५।१२कुशोत्पाटिनी३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०४	०४	०४	०२	०३	०९
२५	२५	२१	११	०९	१४	०३	०३
२८	२८	३५	११	३१	५२	३७	३७
३२	२१	२७	२७	४७	१९	४५	४५
५७	३८	३५	१३	७३	०७	०३	०३
२६	१७	२४	२४	२०	०२	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०४	०४	०४	०४	०२	०३	०९
०२	२९	२२	१२	१८	१५	१३	१३
११	५३	४७	४४	०७	४१	१५	१५
०६	२७	०८	४७	०७	४४	३०	३०
५७	३८	१२	१४	७३	०६	०३	०३
३७	५०	१०	१८	२०	०५	११	११



वा८।३१।५४।१६शुक्रे दि१६।२३
मिश्र ४६।२३ कु ३०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ.	प	यो	घ	प	सा	अ	अ	भा
२२	४२	०१	श	५०	१३	म	४१	०५	प	२७	०२	३०	२७	१६	०४
२२	२८	०२	र	५	१२	पू	४७	२८	शि	२८	२२	३१	२८	२०	०५
२२	२५	०३	च	६०	००	उ	५४	०२	सि	२६	५६	०१	२६	२१	०६
२२	[illegible]	०३	म	००	१६		६०	००	सा	३१	२५	०२	३०	२२	०७
२२	२८	०४	बु	०५	००	ह	००	१५	शु	३२	२८	०३	३१	२३	०८
२२	२३	०५	बृ	०६	०४	चि	०५	४६	शू	३२	५२	०४	०१	२४	०९
२२	१८	०६	शु	१२	०५	स्वा	१०	२७	गं	३२	२३	०५	०२	२५	१०
२२	१३	०७	श	१४	०१	वि	१२	५५	ए	३१	०४	०६	०३	२६	११
२२	०८	०८	र	१४	३७	अनु	१६	१०	वै	२८	४२	०७	०४	२७	१२
२२	०४	०९	चं	१३	५४	ज्ये	१७	०७	वि	२५	२१	०८	०५	२८	१३
२१	५६	१०	मं	१२	०१	मू	१६	५१	प्री	२०	५८	०९	०६	२९	१४
२१	५४	११	बु	०८	५८	पू	१५	३१	आ	१५	४६	१०	०७	३०	१५
२१	४९	१२	बृ	०५	०१	उ	१३	२१	सौ	०९	४९	११	०८	३१	१६
२१	४४	१३	शु	००	१२	श्र	१९	१७	शो	०३	१२	१२	०९	०१	१७
२१	४४	१४	शु	५४	४५	०	अवम		०	०	०	०	०	०	०
२१	३९	१५	श	४८	५२	ध	०	४१	मु	४८	५	१३	१०	०२	१८

८ग ५६।५ भाद्रपद शुदिः ९ सं० २००१

मघा २ रविः ५८।१५ पश्चिमास्तंशः ५६।२७
पूफा २ शुक्रः ७।४४चन्द्रदर्शनम् २
पूफा १ गुरुः २०।७ कन्येन्दुः ४।६ हरितालिका ३
म ३२।३८ उ पत्थर ४
म ५।०० या तुलेन्दुः ३३।२ ऋषि ५
पूफा २ प्र. शः ४८।२
उफा १ शुक्रः ४४।४८ वृश्चिकेन्दुः ५८।३ सूर्य ६
म१४।१३४४।१६यामघा४रविः ५२।३३सूतढा ७
दूर्गा ८ राधा ८ [धनुषीन्दु १७।०७
पूफा १ प्र. शः ३५।४४ उफा २ कन्यायां शुक्रः २६।४७
म ४०।२६ उ. उफा ४ भौमः २६।५०
म ८।५८य पूफा१रविः १६।२६मकरेन्दुः २६।५८ पद्मा ११
उफा ३ शुक्रः ६।१५ वामन १२
म ५४।४५ उ कुम्भेन्दुः ३८।२६ अनन्त १४ नितम्बर ३०
म २१।४६ या. मघा ४ . शः १८।५७ पितृपक्षारम्भः

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०५	०४	०४	०४	०२	०३	०९
१०	०५	१७	१४	२९	१६	०२	०२
५०	३९	२८	४५	०९	३७	४६	४६
४६	४७	२९	१०	५०	१६	५३	५३
५७	३९	५२	१३	७३	०५	०३	०३
५४	०९	४२	४५	५८	०७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	
०४	०५	०४	०४	०५	०२	०३	०९
१६	०९	१३	१६	०६	१७	०२	०२
३८	३०	०३	०३	३२	११	२७	२७
३७	४९	१४	०७	५०	१०	४९	४९
५८	२९	३५	१४	७३	०५	०३	०३
०४	२५	३२	१८	२०	०७	११	११

शुकेमं
बु ५ बृसू
रा४
७
८
९
११चं
के१०

बा. ८।३१।५४।३१शनौदि
मिश्र ४५ ४६कु १

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	र	मु	सि	भा
२१	३५	०१	र	४२	४८	श	०२	४०	वृ	४०	५७	१४	११	०३	१९
२१	३०	०२	चं	३६	३६	उ	५४	१५	ध्रु	३३	११	१५	१२	०४	२०
२१	२६	०३	मं	३०	३४	रे	५०	१७	ग	२५	३५	१६	१३	०५	२१
२१	२१	०४	बु	२४	५४	अ.	४६	४१	वृ	१८	१३	१७	१४	०६	२२
२१	१६	०५	बृ	१९	४९	भ	४३	५३	ध्र	११	१९	१८	१५	०७	२३
२१	११	०६	शु	१५	३०	कृ	४१	४७	व्य.	०५	००	१९	१६	०८	२४
२१	०७	०७	श	१२	०२	रो	४०	३५	ह	५४	३४	२०	१७	०९	२५
२१	०२	०८	र	०९	३६	मृ	४०	३२	सि	५०	३९	२१	१८	१०	२६
२०	५७	०९	चं	०८	२७	आ	४१	३९	व्य.	४७	४२	२२	१९	११	२७
२०	५२	१०	मं	०८	३०	पु	४४	०५	व	४५	४९	२३	२०	१२	२८
२०	४७	११	बु	०९	५५	पू	४७	४७	प	४४	५१	२४	२१	१३	२९
२०	४२	१२	बृ	१२	२६	श्ले	५२	३३	शि	४४	४५	२५	२२	१४	३०
२०	३७	१३	शु	१६	०८	म	५८	१३	सि	४५	२६	२६	२३	१५	३१
२०	३२	१४	श	२०	३७	पू	६०	००	सा	४६	३७	२७	२४	१६	०१
२०	२८	३०	र	२५	४१	पू	०४	३०	शु	४८	०६	२८	२५	१७	०२

पू ४८।२८ ह ५६।३३ आश्विन वदिः १० सं० २००१

हस्ते १ भौमः ३०।१६ मीनेन्दुः ४४।३१
म.३।३५उ३०।३४ यापूर्वोदयशः७।०६हस्ते२शुक्रः ३४।५०
पूफा ३ रविः १२।३५ [मेषेन्दुः ५०।१७ गशुश ४
वृषेन्दुः ५८।२१
म १५।३० उ ४३।४६ या मार्गीमघा४शः२३।०कपिला६
पूफा ४ रविः ३८३६ महालक्ष्मी व्रतम् ८
मिथुनेन्दुः १०।३३
म ३८।२८
म ८।३० या कर्केन्दुः २८।२९
उफा १ रविः ३।५६ पूफा १ शः ४९।४८ इन्द्रा ११
पश्चिमास्तभौमः२०।१२पूर्वोदयंगुरुः४७।०३सिंहेन्दुः५२।३३
म १६।०८ उ ४८।२२ या
उफा२सं०कन्यायामर्कः३२।०४मु.३०सायनयाचित्रां१शुक्रः
कन्येन्दुः२१।०८पितृविसर्जनम्३० [२६।१३शस्त्राभिहतश्राद्धम्

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०५	०४	०४	०५	०२	०३	०९
२४	१४	११	१७	१६	१७	०२	०२
२४	४१	५८	४८	२०	५१	०२	०२
२०	५५	०८	२०	४८	१९	२३	२३
५८	३९	१५	१४	७३	०५	०३	०३
२३	२८	३८	२२	५६	०७	११	११

७
सू६शुचंमं
बु४बृ
८
९
३ श
१०के
१२
११
१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०४	०४	०५	०२	०३	०९
०१	१९	१६	१९	२४	१८	०१	०१
१२	१५	१२	२१	५६	२१	४०	४०
०७	१३	००	४०	३६	४४	०८	०८
५८	३९	५१	१४	७३	०४	०३	०३
४१	२८	५४	१८	२०	१०	११	११

बा.८।३१।५४।४६रवौदि,१
मिश्र ४५।१४ कु ३

८

दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	स्यु	की	सि	आ
३०	२४	०१	चं	३०	४९	उ	११	०३	शु	४९	३२	२९	२६	१८	०३
३०	१९	०२	मं	३५	३८	ह	१७	२२	ब्र	५०	३८	३०	२७	१९	०४
३०	१४	०३	बु	३९	४८	चि	२३	०५	ऐ	५१	०९	०१	२८	२०	०५
३०	०९	०४	बृ	४०	५४	स्वा	२७	५०	वै	५०	५१	०२	२९	२१	०६
३०	०४	०५	शु	४४	५८	वि	३१	४२	वि	४९	४२	०३	३०	२२	०७
२९	५९	०६	श	४५	३९	अनु	३४	२४	प्री	४७	३१	०४	३१	२३	०८
२९	५४	०७	र	४५	०५	ज्ये	३५	२८	आ	४४	१९	०५	०१	२४	०९
२९	४९	०८	चं	४३	१८	मू	३५	३२	सौ	४०	०६	०६	०२	२५	१०
२९	४४	०९	मं	४०	२२	पू	३४	२५	शो	३५	०५	०७	०३	२६	११
२९	४०	१०	बु	३६	२०	उ	३२	२६	ऽग	२९	१५	०८	०४	२७	१२
२९	३५	११	बृ	३१	४७	श्र	२९	३६	सु	२२	४३	०९	०५	२८	१३
२९	३०	१२	शु	२६	२८	ध	२६	०७	धृ	१५	२०	१०	०६	२९	१४
२९	२६	१३	श	२०	३९	श	२२	१२	शू	०८	१०	११	०७	३०	१५
२९	२१	१४	र	१४	३९	पू	१८	०३	गं	००	३०	१२	०८	०१	१६
२९	१६	१५	चं	०८	२१	उ	१३	४८	ध्रु	४४	५८	१३	०९	०२	१७

वृ ५२।४० आश्विन शुदि: १३ सं० २००१

याम्योदयमगस्त्य: २८।३४ हस्ते ४ भौम:
चित्रा२ शुक्र: ०९।११ तुलेन्दु: ५०।१४
उफा ३ रवि: ५३।३१ पूफा ३गुरु: ३२।३१
म११।२१उ४२।५४यापूफा३ज्ञ:३३।१४चित्रा३तुलेशुक्र:५२।०९
वृश्चिकेन्दु: १५।४६
उफा४रवि: १७.३५ चित्रा १ भौम:५९।४७
म ४५।०५ उ पूफा ४ ज्ञ: २४।३० धनेन्दु: ३५।२८
म १४।११ या दुर्गा ८
हस्ते १रवि: ४१।३१ उफा १ज्ञ: ५०।५९ मकरेन्दु:४८ ५५
स्वात्यां १ शुक्र: १६।३७ विजया १०दुसेहरा १०
म ०४।०८ उ३१।४७ या कुम्भेन्दु: ५७।५१ पांपांकुशा ११
चित्रा २ भौम: ०१।२० उफा २ कन्यायाज्ञ: ४४।०३
हस्ते २ रवि: ०४।१४
म १४। ३९ उ ४१।३५ यां मीनेन्दु: ०४।०६
उफा ३ ज्ञ: ०८।२८

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०४	०५	०६	०२	०३	०९
०९	२४	२५	२१	०४	१८	०१	०१
०३	३०	१३	०५	४६	४९	१४	१४
४६	३१	१२	३७	३१	५६	४२	४२
५८	४०	७९	१४	७३	०२	०३	०३
५३	१८	०८	१८	२०	१३	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०५	०५	०४	०६	०२	०३	०९
१५	२९	०५	२२	१३	१९	००	००
५६	०९	१७	३६	२१	०९	५२	५२
५८	०७	०६	५३	३४	१३	२७	२७
५९	४०	६१	१४	७३	०२	०३	०३
०८	०७	४२	२२	५५	१६	११	११

८ शु७
बु५
बु६मंच
४रा
९
श३
१०के
१२सं
२
११
१

वा,८।३१।५५।०१चंद्रदि०१४।३९
मिश्र४४।३८ कुं१५

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	शा	सी	श्र	आ
२९	११	०१	मं	०२	३७	रे	०९	४८	व्या	३७	२९	१४	१०	०३	१८
००	००	०२	मं	५७	००		अ	ममृ	००	००	००	००	००	००	००
२९	०६	०३	बु	५१	५७	अ	०६	०९	ह	३०	२३	१५	११	०४	१९
२९	०१	०४	बृ	४७	३९	भ	०३	०४	व	२३	४९	१६	१२	०५	२०
२८	५६	०५	शु	४४	१४	कृ	००	५१	सि	१७	५६	१७	१३	०६	२१
२८	५१	०६	श	४१	५४	मृ	५९	०३	व्य	१२	५०	१८	१४	०७	२२
२८	४६	०७	र	४०	४६	आ	५९	५४	व	०८	३६	१९	१५	०८	२३
२८	४१	०८	चं	४०	५३	पु	६०	००	प	०५	१६	२०	१६	०९	२४
२८	३६	०९	मं	४२	२०	पु	०२	०२	शि	०२	५७	२१	१७	१०	२५
२८	३१	१०	बु	४४	५९	पू	०५	२६	सि	०१	४१	२२	१८	११	२६
२८	२६	११	बृ	४८	४२	श्ले	०९	५८	सा	०१	१४	२३	१९	१२	२७
२८	२२	१२	शु	५३	२९	म	१५	२७	शु	०१	४०	२४	२०	१३	२८
२८	१८	१३	श	५८	२९	पू	२१	३६	शू	०२	३८	२५	२१	१४	२९
२८	१३	१४	र	६०	००	उ	२८	०८	ब्र	०३	५९	२६	२२	१५	३०
२८	०८	१४	चं	०३	४२	ह	३४	३४	ऐ	०५	२५	२७	२३	१६	०१
२८	०३	३०	मं	०८	३६	चि	४०	२६	वै	०६	३४	२८	२४	१७	०२

गे ५९।२४ कार्तिक वदि: १४ सं० २००१

हस्ते ३ रवि: २७।२४ मेषेन्दु: ०६।४८ कार्तिक स्नानारम्भ:

म २४।२८ उ ५१।५७ या
हस्ते १ज्ञ: ५८ ३७ पूफा ४ गुरु: ५३।५५
हस्ते ४ रवि ४६।२४
म ४१।५४ उ हस्ते २ ज्ञ: ५३।४१ मिथुनेन्दु: २९।०३
म ११।२० या पूर्वास्तं ज्ञ: २९।२५ विशा १ शु :०८।३३
कर्केन्दु ४६।३० अहार ८
चित्रा १ रवि: १९.४?
म १३।३९ उ ४४।५९या
सिंहेन्दु: ०९ ५८ रमा ११ [शुक्र:३५।२९
स्वात्यां १ भौप: ५८।२६ चित्रा १ज्ञ: ४५।३८ विशा ३
म.५८। २९ उ कन्येन्दु: ३८।१४ धन १३ यमपञ्चकारम्भ:
म ३१।०५ या चित्रा २ ज्ञ:४०।५९ नरक १४ हनुमजयन्ती
चित्रा२सं०तुलायामर्क:४५।०३गु३० विशा४वृश्चिके शुक्र:१८।
चित्रा ३तुलेज्ञ:३५।४९तुलेन्दु: ०७।३० [५१दीपमाला ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०६	०५	०५	०६	०२	०३	०९
२२	०३	१६	२४	२१	१९	००	००
५२	४९	३३	०४	५६	२२	३०	३०
०५	०६	००	०५	३०	०१	११	११
५९	४०	[illegible]	१३	७३	०१	०३	०३
२४	०७	२९	२४	५५	१९	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०६	०४	०७	०२	०३	०९
००	०९	००	२५	०१	१९	००	००
४८	१२	१४	४१	४४	३३	०४	०४
५४	०८	५६	२९	२३	३२	४६	४६
५९	४०	[illegible]	१२	७३	००	०३	०३
३९	५७	५६	३५	१९	२४	११	११

९ गु
सू७चंबुम
६
५ बृ
४रा
१०कं
११
१
१२
२ श

ता.८।३१.५५।१६भौमदि१४।०१
मिश्र४४।०१ कुं३०

ऽगं ५७।१२४ ५४।४५ कार्तिक शुदि: १५ सं० २००१

दि	मा	ति.	वा	घ.	प.	न.	घ.	र.	यो	घ.	न.	ल	मी	अ	का
२७	५८	१	बु	१२	५४	स्वा	४५	२२		०७	१२	२६	२५	१८	३
२७	५३	२	बृ	१६	०३	वि	४६	२२	शू	०७	०७	१	२६	१६	४
२७	४८	३	शु	१६	०६	अनु	५२	२४	गं.	०६	०८	२	२७	२०	५
२७	४३	४	श	१८	५५	ज्ये	५२	५६	००	०४	०६	३	२८	२१	६
२७	३८	५	र	१८	२६		५४	१२	वृ	०१	०८	४	२६	२२	७
२७	३३	६	च	१६	४४	पू	५३	३३	ध्रु	५२	१८	५	३०	२३	८
२७	२६	७	मं	१२	५४	उ	५१	४४	व्या	४६	३७	६	१	२४	६
२७	२५	८	बु	१०	०६	अ	४६	०४	ह	४०	१२	७	२	२५	१०
२७	२१	६	बृ	०५	२६	व	४५	४५	व	३३	१३	८	३	२६	११
२७	१८	१०	शु	००	१३	श	४१	३५	सि	२५	४७	६	४	२७	१२
२७	१८	११	शु	५४	२६	००	अवम्		व	००	००	००	००	००	००
२७	१४	१२	श	४८	३४	पू	३७	४७	प	१८	०४	१०	५	२८	१३
२७	१०	१३	र	४२	३२	उ	३३	३३	शि	१०	१२	११	६	२६	१४
२७	०६	१४	चं	३६	४०	रे	२६	२६	सि	०२	२४	१२	७	३०	१५
२७	०२	१५		३१	११	अ	२५	४१	सा	४७	३०	१३	८	३१	१६

अन्नकूट १ गोवर्धनपूजनम् १ चन्द्रदर्शनम् २
अनु १ शुक्र: ०२।१४ अदितौ ३ मिथुने राहु: उषा १
म४६।०० उ [धनुषिकेतु १६।३२ वृश्चिकेंदु: २३।३२ भ्रातृ२
म १८।५५ या स्वात्यां १ ज्ञ: २३।४६ धनुषीन्दु: ५३।५१
उफा १ गुरु ४६।०८ सीमन्तकम्
स्वात्यां १ रवि: ३५।२४ आर्द्रा ४ वक्री शनि: २६। ६
म१३।५४ उ ४२ ०० या मकरेन्दु: ८।५ गोपा ८
स्वात्यां १ ज्ञ: ११।४८
स्वात्या २ रवि: ५५।०४ कुम्भेन्दु: १७।२५ गरेक्मानवमी
म २७।२१ उ५४।२६ या अनु४शुक्र: १२।१२ ११ पंच-
[भीष्मव्रतम्
मीनेन्दु: २३।४६ वैष्णवानां व्रतम् ११
विशा १ ज्ञ: ००।२२ ज्येष्ठा १ शुक्र: ५६।१४
म ३६।४० उ मेषेन्दु: २६।२६ वैकुण्ठ १४
म ०३।५५ या दुकवी १५ सत्यव्रतम् १५

मार्गशीर्ष वदि: १६ स० २००१

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	जि	अ.	न.	का.
२६	५८	०१	बु	२६	१३	भ	२२	२६	ब्र	४०	४१	१४	०६	०१	१७
२६	५४	०२	बृ	२१	४६	कृ	१६	५७	ऐ	३४	३४	१५	१०	०२	१८
२६	५०	०३	शु	१८	३८	रो	१७	३४	वै	२६	०६	१६	११	०३	१६
२६	४६	०४	श	१६	२२	मृ	१७	२८	वि	२४	५५	१७	१२	०४	२०
२६	४२	०५	र	१५	१६	आ	१८	३५	प्री	२०	४६	१८	१३	०५	२१
२६	३७	०६	चं	१५	३३	पु	२०	५५	आ	१८	०५	१६	१४	०६	२२
२६	३३	०७	मं	१७	०६	पु	२४	३४	सौ	१६	२६	२०	१५	०७	२३
२६	२६	०८	बु	१६	४६	श्ले	२६	२६	शो	१५	४१	२१	१६	०८	२४
२६	२५	०६	बृ	२३	४३	म	३५	०१	अ	१५	४८	२२	१७	०६	२५
२६	२१	१०	शु	२८	२४	पू	४१	१०	सु	१६	३५	२३	१८	१०	२६
२६	१७	११	शं	३३	३६	उ	४७	४२	धृ	१७	४६	२४	१६	११	२७
२६	१४	१२	र	३६	००	ह	५४	०४	शू	१६	१०	२५	२०	१२	२८
२६	१०	१३	चं	४३	५६	चि	५६	५०	गं	२०	२३	२६	२१	१३	२६
२६	०६	१४	मं	४८	१७	स्वा	६०	००	सु	२१	०८	२७	२२	१४	३०
२६	०२	३०	बु	५१	२१	स्वा	०४	४४	ध्रु	२१	१५	२८	२३	१५	०१

वृषेन्दु: २६।४८ मृगछोडी १
म ५०।०८ उ विशा १ भौम: ३४।१० [नवम्बर २०
म१८।३८ या विशा ४ वृश्चिकेज्ञ:४६।०६ मिथुनेन्दु:
[४७।२१ गणेश ४
विशा १ रवि: ५२।०१ अनु १ ज्ञ: ४६।०३
म १५।३३ उ४६।१६ या कर्केन्दु: ०५।२०
ज्येष्ठां ४ शुक्र: ०७।१५
पश्चिमोदयं ज्ञ: ४६।२५ सिंहेन्दु: २६।१६
म १६।०३ उ मूले १ धनुषि शुक्र: ५०।४६
म २८।२४ या उफा २ कन्यायां गुरु:००।०७ कन्येंदु: ५७।४८
अनु ४ ज्ञ: ५८।३३ उराधा ११
मल १२
म ४३ ५६ उ तुलेन्दु: २६।५७
म १६।०६ या ज्येष्ठा १ ज्ञ: ११।०१ [वृश्चिकेन्दु: ५२।३५
विशां ४ सं० वृश्चिकेऽर्क: ४७।४४ मु ४५ पुण्यं परदिने

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
६	६	६	४	७	२	२	८
८	१४	१४	२७	११	१६	२६	२६
४७	३७	१६	१४	३२	२६	३६	३६
४२	२४	५७	४१	५६	३६	२०	२०
५६	४१	१५	११	७३	००	३	३
५६	०६	५७	५६	१६	२४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	६	४	७	०२	०२	०८
१४	१८	२४	२८	१८	१६	२६	२६
४८	४२	४२	२२	५१	२६	२०	२०
२५	५६	४८	५३	४८	३६	२५	२५
६०	४१	७०	१०	७२	०	०३	०३
१६	०६	४७	५७	४३	३२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०७	०४	०७	०२	०२	०६
२२	२४	०८	२६	२८	१६	२६	२६
५१	१२	०७	४७	३७	१६	२०	२०
०३	४६	२०	०२	२५	२२	२५	२३
६०	४१	६६	११	७३	०१	०३	०३
२६	५१	२६	३७	२१	२६	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०७	०५	०८	०२	०२	०८
१६	२६	१८	००	०७	२१	२८	२८
५५	०४	५८	५५	०८	५६	३२	३२
१७	१४	०४	३४	१४	१४	३४	३४
६०	४२	८६	०६	७२	०२	०३	०३
४०	२६	०६	०८	४६	२६	११	११

वा,८।३१।५५।३० भौमे दि१
मिश्र४३।३१ कु १५

वा,८।३१।५५।४५ बुधे दि१३।
मिश्र४३।०१ कु ३०

दि	वा.	ति	वा.	घ.	प.	नं.	घ.	प.	यो.	घ.	प.	ज.	ब.	न.	मा.
२५	५८	०१	बु	५३	४१	वि	०८	३१	शो	२०	२८	२६	२४	१६	०२
२५	५४	०२	गु	५४	५२	ऽनु	११	०८	ऽगं	१८	४६	३०	२५	१७	०३
२५	५०	०३	शु	५४	००	ज्ये	१२	१७	सु	१६	०६	०१	२६	१८	०४
२५	४६	०४	र	५३	१७	मू	१२	५६	धृ	१२	२८	०२	२७	१६	०५
२५	४२	०५	चं	४६	२६	पू	१२	२२	शू	०७	४६	०३	२८	२०	०६
२५	३८	०६	मं	४५	४५	उ	१०	४६	गं	०२	१६	०४	२६	२१	०७
२५	३४	०७	बु	४०	०६	श्र	०८	२१	प्र	४६	१६	०५	३०	२२	०८
२५	३१	०८	बृ	३५	५४	ध	०५	११	व्या	४१	५६	०६	०१	२३	०६
२५	२६	०९	गु	३०	१५	श	०१	२६	ह	२४	१५	०७	०२	२४	१०
२५	२८	१०	श	२४	२३	उ	५१	५४	व	२६	२४	०८	०३	२५	११
२५	२७	११	र	१८	२५	रे	४६	०१	सि	१८	२६	०६	०४	२६	१२
२५	२५	१२	चं	१२	४०	अ	४५	०६	व्य	१०	४४	१०	०५	२७	१३
२५	२४	१३	मं	०७	१६	भ	४१	४७	व	०३	१३	११	०६	२८	१४
२५	२२	१४	बु	०२	२१	कृ	३६	०२	श	४६	४४	१२	०७	२६	१५
२५	२२	१५	बु	५८	२०	००	आयुष्म		००	००	००	००	००	००	००

५५७।१२बु.५६ ८७४६।१२ मार्गशीर्षशुदि: १७ सं० २००१

विशा ४ वृश्चिके भौम: ०३।४५ चन्द्रदर्श- म २
मूले ४ शुक्र: ०५।२३ गनुषीन्दु: १२।१७
म २३।८ उ ५२।१७ मा अनु १ रवि: ०४।१६
पूषा १ शुक्र ५१।०४ मकरेन्दु: २६।५८ नाग ५
अनु १ भौम: ४७ ०२ ललिता ६
म ४१।०६ उ कुम्भेन्दु: ३६।४६ मित्र ७
म ७।३२ या
मूले १ धनुषि श: ०४,५१ मीनेन्दु: ४३।१६
म ५१।२४ उ
म १८।२५ या मेषेन्दु: ४६।०१ मोक्षदा ११
मूले रेश: ३०।२६
अनुराधा ४ रवि: ५५।०५ वृषेन्दु: ५६।०५
म २।२१ उ ३०।२० या सत्यव्रत १५ दत्तात्रेयोत्पत्ति,

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०७	०५	०८	०२	०२	०८
०८	०४	२६	०२	१६	१८	२८	२८
०१	३८	३३	०७	४६	३३	०७	०७
३६	४०	५८	४१	१३	३८	०८	०८
६०	४२	३०	०८	७२	०३	०३	०३
५५	२२	०४	५१	४६	२३	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०८	०५	०८	०२	०२	०८
१४	०८	०५	०२	२४	१८	२७	२७
०७	५२	३०	५६	[illegible]	११	४८	४८
२७	१०	००	३०	२६	२६	०४	०४
६१	४२	४५	०८	६१	०३	०३	०३
०१	३१	४१	०१	३६	२३	११	११

वा;८।३१।५५।५६बुधेदि१२।४१
मिश्र४२।४१ कुं १५


दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जि	कौ	न.	मा.
२५	२१	०१	बृ	५५	३०	रो	३७	११	सि.	४४	०६	१३	०८	३०	१६
२५	१६	०२	शु	५२	५७	मृ	३६	१७	सा.	३६	०२	१४	०६	०१	१७
२५	१८	०३	श	५२	००	आ	३६	३२	शु	३४	५८	१५	१०	०२	१८
२५	१६	०४	र	५२	२१	पु.	३८	०४	शू.	३१	५५	१६	११	०३	१६
२५	१४	०५	चं	५४	०२	पू.	४०	५१	ब्र	२६	५२	१७	१२	०४	२०
२५	१२	०६	मं	५६	५८	श्ले	४४	४८	ऐं	२८	४६	१८	१३	०५	२१
२५	१०	०७	बु	६०	००	म	४६	५२	वै	२८	३७	१६	१४	०६	२२
२५	०६	०७	बृ	०१	०१	पू	५५	४४	वि	२६	२१	२०	१५	०७	२३
२५	०७	०८	शु	०५	४७	उ	६०	००	पी.	३०	१६	२१	१६	०८	२४
२५	०५	०६	श	११	०८	उ	०२	०७	आ	३१	३५	२२	१७	०६	२५
२५	०४	१०	र	१६	३५	ह	०८	३८	सौ.	३२	५१	२३	१८	१०	२६
२५	०२	११	चं	२१	३६	चि	१४	४६	शो	३३	४६	२४	१६	११	२७
२५	००	१२	मं	२५	५६	स्वा	२०	२१	ऽगं	३४	०६	२५	२०	१२	२८
२४	५६	१३	बु	२६	१२	वि	२४	५५	सु	३३	३७	२६	२१	१३	२६
२४	५७	१४	बृ	३१	२३	ऽनु	२८	२४	धृ	३२	१६	२७	२२	१४	३०
२४	५५	३०	शु	३२	१०	ज्ये	३०	३५	शू.	२६	५२	२८	२३	१५	०१

पोषवदि: १८ सं० २००१

उर्षा १ शुक्र: ५४।२२ मिथुनेन्दु: ६।४४ दिसम्बर ३१
म२२ २८उ५२।००याज्येष्ठा१रवि:११।३७उफा३गुरु:४४।०७
कर्केन्दु: २२।४२ गणेश ४
उर्षा २ मकरे शुक्र: ४१।४३
म ५६।५८ उ अनु ४ भौम: ४०।३० सिंहेन्दु: ४४।४८
म २८।५६ या
उषा ३ शुक्र: २६।०४
मूले ३ वक्री श: १४।२२ कन्येन्दु: १२।१६
म ४३।५१ उ. ह ऽशाIIIIऽIIऽ ल १२
म १६।३५ या ज्येष्ठा १ भौम: १७।२३ तुलेन्दु: ४१।४३
ज्येष्ठा ४ रवि: ५६।५६ पश्चिम स्तंभ: ४२।२५ सफला ११

म २६।१२ उ श्रवणे १ शुक्र: वृश्चिकेन्दु: ०८।४७
म ००।१७ या
मूले१सं० नुष्यक:१५।२व्म्१५ पूत्पंस:यंय:वत् धनुरोन्दु: ३०।३५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०८	०५	०६	०२	०२	०८
२३	१५	०६	०४	०४	१७	२७	२७
१७	१४	०६	०१	४६	३२	१६	१६
३२	४१	००	५३	५६	१४	२७	२७
६१	४२	०५	०७	७१	५६	०३	०३
१२	२१	०४	१२	०१	५०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०८	०५	०६	०२	०२	०८
००	२०	०६	०४	१३	१६	२६	२६
२७	१५	२०	४०	०५	५८	५७	५७
२८	५४	११	४०	०१	२१	१२	१२
६१	४२	५१	०५	७१	०५	०३	०३
१८	२६	०१	२५	०१	१६	११	११

वा,८।३१।५६।१५शुक्रेदि१२।२७
मिश्र४२।२७ कुं ३०


क ५८।३८८५७।०२शु ५८।२७ **पौषशुदि:सम्वत् २००१**

ई.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	कि	की	दि.	घी
२४	५४	०१	श	३१	३८	मू	३१	३३	गं	२०	२१	२६	२४	१६	०२
२४	४५	०२	र	२६	५६	पू	३१	१६	वृ	२२	०६	३०	२५	१७	०३
२४	५१	०३	चं	२७	०६	उ	२६	५६	ध्र	१६	५६	०१	२६	१८	०४
२४	४६	०४	म	२३	१६	श्र	२७	५०	व्या	१०	५३	०२	२७	१६	०५
२४	४७	०४	बु	१८	४०	ध	२४	४७	ह	०४	५५	०३	२८	२०	०६
२४	४६	०६	बृ	१३	२८	श	२१	१३	सि	०६	२५	०४	२६	२१	०७
२४	४६	०७	शु	०७	५०	पू	१७	१४	व्य	४०	३६	०५	०१	२२	०८
२४	४८	०८	श	०१	५७	उ	१३	०४	व	३६	३७	०६	०१	२३	०६
२४	४८	०६	आ	५६	०३	०	अक्षम्		००	००	००	००	००	००	००
२४	४६	१०	र	५०	२०	रे	०८	५६	व.	२४	५१	०७	०३	२४	१०
२४	५१	११	च	४५	००	अ	०४	५६	शि	१८	१७	०८	०४	२५	११
२४	५३	१२	म	४०	१२	भ	०१	३०	सि	११	६	०६	०५	२६	१२
२४	५४	१३	बु	२५	२५	रो	५६	३८	ग	०४	२७	१०	०६	२७	१३
२४	५६	१४	बृ	३३	०६	मृ	५५	२१	शु	५२	२६	११	०७	२८	१४
२४	५७	१५	शु	३१	०७	आ	५४	३	ब्र	४८	५६	१२	०८	२६	१५

मकरेन्दु: ४५।४६ चन्द्रदर्शनम् २
म ५५।१२ उ मूले २ रविः ३१।१६
म २३।१६ या मूले १ प्र० शु: ३१।४६ आर्द्रा २ प्र० शनिः
[०६।२१कुम्भेन्दु:५६।१८
आदितौ२ राहु:पूर्वा ४ केतु:०७।०६
म ७।५०उ३४।५३या मानेन्दु: ३।१४जन्मगुरुगोविन्दसिंहजी
उदेष्ठ ४ भौम: ५७।२५ ज्येष्ठा ४ प्र० बृ२ केशः ४२।१४

घनि शुक्र: २७।२७ मेषेन्दु: ०८।५६
म १७।४० उ ४५।०० रा। पुत्रदा ११
वृषेन्दु: १५।४७
पूर्वोदयशः ४७।५७
म ३३।०६ उ पूर्वा १ रविः १७।३६ मूले १ धनुषि भौम
म०२।०८ या सत्यव्रतम् १५ [२५।५७ मिथुनेन्दु: २६।०४

सु	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०७	०७	०५	०६	०२	०२	०८
०८	२६	२६	०५	२२	१३	२६	२६
३७	०२	५६	१३	२७	१७	३१	३१
१६	१३	२८	२१	४८	४४	४६	४३
६१	४३	४६	३	६६	०५	०३	०३
२३	२५	२६	४६	५१	१६	११	११



सु	मं.	बु.	बृ.	शु	श	रा	के
०८	०८	०७	०५	०६	०२	०२	०८
१४	००	२७	०५	२६	१५	२६	२६
४५	२५	१६	३८	२३	४७	१२	१२
४८	०७	४५	३५	१६	४२	४२	४२
६	४४	११	०२	६८	०४	०२	०३
२६	०५	२५	५१	४१	२२	११	११


वा,८।३१।५६।२६ शुक्रेदि १२।२८
मिश्र४२।२८ कु १५

माघ बदि: सं० २००१

इ.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	मु	ज	दि	घी
२४	५६	०१	श	२०	२०	पु	५६	४२	प्री	४५	२४	१३	०६	१०	१६
२५	०१	०२	र	२०	५०	पु	५६	१२	वै	४३	२२	१४	१०	३१	१७
२५	०२	०३	चं	२२	४१	श्ले	६०	००	वि	४१	५३	१५	११	०१	१८
२५	०४	०४	म	२५	३६	श्ले	०२	१७	प्री	४१	२५	१६	१२	०२	१६
२५	०६	०५	बु	२६	४८	म	०७	४६	आ	४१	४६	१७	१३	०३	२०
२५	०८	०६	बृ	४४	४२	पू	१२	२४	सौ	४२	४२	१८	१४	०४	२१
२५	१०	०७	शु	५०	०६	उ	१६	४१	शो	४४	०१	१६	१५	०५	२२
२५	१२	०८	श	५५	३२	ह	२६	२४	श	४५	२२	२०	१६	०६	२३
२५	१३	०६	र	६०	००	चि	२२	०६	सु	४६	३०	२१	१७	०७	२४
२५	१४	०६	चं	००	२२	स्वा	२८	२६	धृ	४७	०७	२२	१८	०८	२५
२५	१६	१०	म	०४	४६	वि	४३	२१	शू	४६	५८	२३	१६	०६	२६
२५	१८	११	बु	०७	५६	अ	४७	०६	ग	४५	५०	२४	२०	१०	२७
२५	१६	१२	बृ	१०	००	ज्ये	४६	४०	वृ	४२	५८	२५	२१	११	२८
२५	२१	१३	शु	१०	४४	मू	५०	४४	ध्रु	४०	५०	२६	२२	१२	२६
२५	२२	१४	श	१०	०८	पू	५०	३६	व्या	३६	००	२७	२३	१३	०१
२५	२४	३०	र	०८	५६	उ	४६	५६	ह	३६	०५	२८	२४	१४	०२

घनि ३ कुम्भे शुक्रः १४।३० कर्केन्दु ४१।२५
पूर्वा २ . वि: ३३।०१ ज्येष्ठा ४ मार्गशि: १६।०१
म०१।४५उ२२।४१य.मूले२भौम:५६।५६ ३१जनवरी१६४५
घनि ४ शुक्र: १०।५७ सिंहेन्दु: ०२।५७ गणेशजन्म ४
पूर्वा ३ रविः ४८।२४
म ४४।४३ उ कन्येन्दु ३०।०६
म १२।२४ या शर्वा १ शुक्र: ०७।२८
मूले ३ भौम: २८।०१ तुलेन्दु: ५६।३५
पूपा ४ रविः ०४।४६ मूले १ धनुषश: २६।४८
म २२।४० उ शर्वा २ शुक्र: ०५।३६
म ४२।४६ या वृश्चिकेन्दु: २७।०८
उषा १ रविः १६।१७ मूले ४ भौम:४७।२७ षट्तिला ११
पूर्वोदय भौम: २७।५४ धनुर्षेन्दु: ४६।४०
म १०।४४ उ ४०।२६ या लोहड़ी
उषा २ समकरेऽर्क:३५।२४ मु ३ पुण्यंरगदिनेमध्यान्हयावत
वक्री उषा ३ गुरु: ३६।२७ मकरेन्दु: ०५।४२ मौन ३०

सु	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०८	०७	०५	१०	०२	०२	०८
२२	०६	२६	०५	०८	१५	२५	२५
५७	१४	२४	५३	२७	०६	४७	४८
१४	३६	१६	०८	३८	०८	१६	१६
६१	४२	२६	०१	६६	०५	०३	०३
२५	४६	१०	५१	४३	१६	१६	११



सु	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०८	०८	०५	१०	०२	०२	०८
०१	१२	०६	०५	१७	१४	२५	२५
०८	०७	५०	५६	२०	२५	२१	२१
२०	५४	१८	२७	१७	३२	५०	५०
६१	४४	१७	००	६६	०५	०३	०३
२१	००	०४	५२	२१	१६	११	११

वा,८।३१।५६।४५ रवौदि १२।३८
मिश्र४२।३८ कु ३०

दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	मु	ज	ज	माघ
[illegible]४	२६	०१	च	०५	२५	श्र	४७	५५	व	२६	२२	२६	२५	१५	०३
२४	२७	०२	मं	०१	२३	ध	४५	०५	नि	१६	५८	०१	२६	१६	०४
२५	२७	०३	मं	५६	५८	००	श्र	वमृ	००	००	००	००	००	००	००
२५	२८	०४	बु	४१	४१	श	४१	३६	उध	१२	५६	०२	२७	१७	०५
२५	३१	०५	बृ	४६	००	पू	३७	४३	व	०५	२७	०३	२८	१८	०६
२५	३२	०६	शु	४०	०८	उ	३२	३५	शि	२६	४६	०१	२६	१६	०७
२५	३५	०७	श	३४	१५	रे	२६	२४	सि	४२	००	०५	३०	२०	०८
२५	३६	०८	र	२८	३५	अ	२५	२५	सा	३४	१०	०६	०१	२१	०९
२५	४३	०९	चं	२३	१८	भ	२१	२०	शु	२६	५८	०७	०२	२२	१०
२५	४७	१०	मं	१८	२४	कृ	१८	५०	शू	२०	०८	०८	०३	२३	११
२५	५१	११	बु	१४	४४	रो	१६	३६	ब्र	१३	५६	०९	०४	२४	१२
२५	५५	१२	बृ	११	४४	मृ	१५	०८	ऐ	०८	२६	१०	०५	२५	१३
२५	५९	१३	शु	०९	५०	आ	१५	०३	वै	०३	५०	११	०६	२६	१४
२६	०३	१४	श	०९	१०	पु	१५	५६	वि	००	०८	१२	०७	२७	१५
२६	०७	१५	र	०९	४७	पु	१८	१२	आ	५५	४६	१३	०८	२८	१६

१२

प ५७।४३ प्रा ५७।२८ माघ शुदि: २१ सं ०२००१

पूषा १ भौम: २६।५४ चन्द्रदर्शनम् २
उषा ३ रवि: ५०।२४ कुम्भेन्दु: १६।३०

म २४।१७ उ ५१।४१ या पूभां १शुक्र:१०।२०तिल ४
मीनेन्दु: २२।४२ बसन्त ५ श्री ५ [बैकुण्ठ ४
पूषा २ भौम: ४३।१८ पूषां १ ज्ञ: ४४।२९
म ३४।१५ उ उषां ४ रवि: ०६।२४मेषेन्दु:२९।२४अचला७
म १।१५ या भीष्म ८ [रथ ७
पूषा २ ज्ञ: ०७।१९ वृषेन्दु: ३५।४३
म ४६।४ उ श्रवणे १ रवि: २११२१ पूभां ३ शुक्र:२५।४४
म १४।४४ या पूषा ३ भौम: २०।१६ पूषां ३ ज्ञ:१७।५८
[मिथुनेन्दु: ४५।५३ जया।११
१ पूभा ४ मीने शुक्र: ३७।५० जन्मदिन गुरुहरराय
म ०९।१० उ ३९।२८ या कर्केन्दु:००।४५ सत्यव्रतम् १५
उषां १ ज्ञ: ३१.२३ माघी १५ ६ सिंहेन्दु: २१।४१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०८	०८	०५	११	०२	०२	०८
०८	१७	१६	०५	२४	१३	२४	२४
१७	२०	०७	४९	५२	४२	५९	५९
२८	१५	१२	२५	३७	१९	३५	३५
६१	४४	८७	०२	६४	०४	०३	०३
१५	१७	४४	४१	०१	२२	११	११

११ गु
१२
मं१० बु
सू केतु
८
१
७
२
४ चं
श ३ रा
६
५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०८	०८	०५	११	०२	०२	०८
१५	२२	२६	०५	०२	१३	२४	२४
२५	३३	५९	३३	०९	२२	३७	३७
५२	३०	२४	१३	३२	१३	२०	२०
६१	४४	६७	०३	६१	०३	०३	०३
०७	१७	५९	३६	४१	२५	११	११

वा, ८।२१।५३।५८ बौदि० १३।०
मिश्र४३।०३ कुं३०

दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	मु	द	ज	मा
२६	११	०१	चं	११	४८	श्ले	२१	४१	सौ	५५	०२	१४	०६	२६	१७
२६	१५	०२	मं	१४	५३	म	२६	१८	शो	५५	१०	१५	१०	३०	१८
२६	१९	०३	बु	१९	०६	पु	३२	५२	ऽगं	५६	००	१६	११	३१	१९
२६	२३	०४	बृ	२४	०५	उ	३८	०५	सु	५७	१०	१७	१२	०१	२०
२६	२७	०५	शु	२९	२५	ह	४४	२८	धृ	५८	३४	१८	१३	०२	२१
२६	३१	०६	श	३४	४७	चि	५१	०६	शू	५९	४८	१९	१४	०३	२२
२६	३५	०७	र	३९	४३	स्वा	५७	०२	ग	६०	००	२०	१५	०४	२३
२६	३९	०८	चं	४३	५३	वि	६०	००	ग	००	३७	२१	१६	०५	२४
२६	४३	०९	मं	४६	५६	वि	०२	०८	वृ	००	४३	२२	१७	०६	२५
२६	४७	१०	बु	४८	५१	ऽनु	०६	०८	व्या	५८	२१	२३	१८	०७	२६
२६	५१	११	बृ	४९	२४	ज्ये	०८	५९	ह	५५	४१	२४	१९	०८	२७
२६	५५	१२	शु	४८	४२	मू	१०	३२	वा	५२	०३	२५	२०	०९	२८
२६	५९	१३	श	४६	४५	पू	१०	५४	सि	४७	२५	२६	२१	१०	२९
२७	०३	१४	र	४४	०४	उ	०९	५५	व्य	४१	५७	२७	२२	११	३०
२७	०७	३०	चं	३९	४५	श्र	०८	१०	व	३५	४६	२८	२३	१२	०१

मु ५६।५८ फाल्गुन वदि: २२ सं० २००१

उभां१शुक्र:५१।३३आर्द्रा२प्र०शनि:२१।५६सिंहेन्दु:२१।४१
म ४६ ५९ उ पूर्वास्तंज्ञः ०१।१४ उषा २ मकरेज्ञ:२३।५१
म १९।०६ या कन्येन्दु: ४९।१० गणेश ४
उषा ३ ज्ञ: ३३।२५ फर्वरी २८
श्रव ४ रवि: ११।२६ उषां १ भौम: १३।३२ उभां२शुक्र:
म३४।४७ उ उषा ४ ज्ञ: २९।२३ तुलेन्दु: १७।४७ [९। ५
म ७।१५ या
धनि: १ रवि: २७.५५ श्रव १ ज्ञ:२३।२८वृश्चिकेन्दु:४५।५२
उषा २ मकरभौम: ३९।१०
म १७.५३ उ ४८।५१ या श्रव २ ज्ञ: १६।०७
धनुषीन्दु: ०८।५९ विजया ११
उभां ४ शुक्र: १३।२५
म ४६.४५ उ मकरेन्दु: २५।३९
म १५।२५ या श्रीशिवरात्रिव्रतम् १४
कुम्भेर्क: ३।५७ मु ३० पुण्यं मध्यान्ह यावत् धनि: १ ज्ञ:
[५३।२५ कुम्भेन्दु: ३६।५७

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०८	०९	०५	११	०२	०२	०८
२३	२८	१०	०५	१०	१२	२४	२४
३४	३५	३५	००	०५	५१	११	११
२१	०३	०९	४९	५४	४३	५४	५४
६०	४४	१० ०७	०५	५७	०३	०३	०३
५८	५७	२३	२५	०७	२५	११	११

१२ शु
११ सू चं
१० मं बु
९ के
१
८
२
श रा ३
५
७
४
६ बृ

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०९	०९	०५	११	०२	०२	०८
००	०३	२३	०४	१६	१२	२३	२३
४०	५२	०१	२५	३१	२९	४९	४९
३०	५१	५२	०९	१५	२६	३९	३९
६०	५५	१०	०६	५३	०२	०३	०३
४८	१४	११ ०७	१९	२१	२८	११	११

वा, ८।२१.५७।१४ चन्द्रो द१३
मिश्र४३।३३ कुं३०

दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	ल	द	फ	का
२७	११	०१	म	३५	१	ध	५	३८	व	२६	००	२६	२४	१३	०२
२७	१५	०२	बु	२६	५६	श	४	१८	शि	२१	४२	३०	२५	१४	०३
२७	१९	०३	बृ	२४	१	उ	५४	२७	सि	१४	४	०१	२६	१५	०४
२७	२३	०४	शु	१८	८	रे	५०	१६	सा	६	१८	०२	२७	१६	०५
२७	२७	०५	श	१२	१३	अ	४६	१३	शु.	५०	४७	०३	२८	१७	०६
२७	३२	०६	र	६	२२	भ	४२	३३	ब्र	४३	२१	०४	२९	१८	०७
२७	३६	०७	चं	१	१४	कृ	३९	२४	ऐं	३६	२४	०५	०१	१९	०८
०	०	०८	चं	५६	३२	००	अवम्		००	००	००	००	००	००	००
१७	४१	०९	मं	५२	४३	रो	३७	३	वै	२०	१	०६	०२	२०	०९
१७	४६	१०	बु	४९	४७	मृ	३५	२९	वि	२४	२१	०७	०३	२१	१०
१७	५१	११	बृ	४७	५७	आ	३४	५९	प्री	१९	३०	०८	०४	२२	११
१७	५६	१२	शु	४७	१८	पु	३५	४०	आ	१५	३२	०९	०५	२३	१२
१८	०१	१३	श	४७	५८	पु	३७	३७	सौ	१२	२४	१०	०६	२४	१३
१८	०६	१४	र	५०	४	श्ले	४०	५२	शो	१०	३८	११	०७	२५	१४
१८	११	१५	चं	५३	१६	म	४५	१२	अ	९	४०	१२	०८	२६	१५

पू ५८।२० शु ५८।२९ फाल्गुन शुदि: सं० २००१

घनि रेश: ४४।६ मीनेन्दु: ४४।५७ चन्द्रदर्शनम् २ चूडकरणम्
म ५।१४ उघनि ४ रवि: २०।१० उपा४भौम ३८।२४ सीमन्तकर्म
म १८।८ य.घनि २कुम्भेश:३४।३७रेव२शुक्र: ५१।१३मेषेन्दु:५०।१६
[द्विरागमनम् घ१८ ८ उ पुरातनगृहप्रवेश
शतां १ रवि ३८।११ घनि ४श २५।८ वृषेन्दु:५६।४५
म१।१४उ२८ ५३ याश्रव १ भौम: ५२।३० होलाष्टक ८

शता १ श: १५।३६ रेव ३ शुक्र: ६७।१८
शता २ रवि: ५६ १० मिथुनेन्दु: ६।१६
म १८५२ उ ४७।५७ याश्तां २श: ७।२५ उका २प्र गुरु:५५।५५
शता३श ५६।१४ कर्केन्दु: २०।३० [आर्द्रा१राहु:पूपा२केतु:२।५४
अव २ भौम: १७।१६ सावाटिला १२
म ५०।४ उशतां३रवि:१५ ३१शतां४श:५१।५२रेव४शुक्र:१३।२६
म २१।३८ या सत्यव्रतमहोलिका दहनम् [सिंहेन्दु: ४०।५२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०९	१०	०५	११	०२	०२	०८
०७	०९	०५	०३	२२	१२	२३	२३
४५	१३	४३	४३	८	११	२७	२७
२३	२७	३१	१०	५१	५२	२४	२४
६०	४४	[illegible]	०७	४८	०१	०३	०३
३५	५७	७०	१४	०५	६१	११	११

१२शु ११ १०म ९ के १२रा३ २ ८ ३श्रा ५चं ७ ६बु ४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०९	१०	०५	११	०२	०२	०८
१४	१४	१८	०२	२७	११	२३	२३
४८	३४	१२	५४	४५	५९	०५	५०
४९	२३	२८	०५	४६	५५	१०	१०
६०	४५	[illegible]	०८	४१	००	०३	०३
२१	१५	४४	०९	१५	२५	११	११

वा ८।३१।५७। २८दि१ १५।०३
मिश्र४४।०३ कुं १५

दि	मा	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ल	द	फ.	का
२८	१६	०१	म	५७	२६	पू	५०	२६	सु	०९	२७	१३	०९	२७	१६
२८	२२	०२	बु	६०	००	उ	५६	४१	धृ	१०	१८	१४	१०	२८	१७
२८	२६	०२	बृ	०२	२४	ह	६०	००	शू	११	३५	१५	११	०१	१८
२८	३१	०३	शु	०७	४८	ह	०३	१७	ग	१२	४३	१६	१२	०२	१९
२८	३६	०४	श	१३	०७	चि	०९	४७	वृ	१४	१५	१७	१३	०३	२०
२८	४१	०५	र	१७	५२	स्वा	१५	५२	ध्रु	१५	५४	१८	१४	०४	२१
२८	४६	०६	चं	२१	२४	वि	२१	१४	व्या	१५	४६	१९	१५	०५	२२
२८	५१	०७	मं	२४	४७	अनु	२५	२६	ह	१५	१६	२०	१६	०६	२३
२८	५६	०८	बु	०६	३१	ज्ये	२८	२८	व	१४	००	२१	१७	०७	२४
२९	००	०९	बृ	२६	५६	मू	३०	२९	सि	११	४१	२२	१८	०८	२५
२९	०६	१०	शु	२६	०५	पू	३१	०७	व्य	०८	२६	२३	१९	०९	२६
२९	११	११	श	२३	५८	उ	३०	३३	व	०४	०६	२४	२०	१०	२७
२९	१६	१२	र	२०	४८	श्र	२८	५४	शि	५३	०९	२५	२१	११	२८
२९	२०	१३	चं	१६	४५	ध	२६	२८	सि	४९	५६	२६	२२	१२	२९
२९	२५	१४	मं	११	५५	श	२२	१०	[illegible]	३९	०१	२७	२३	१३	०१
२९	३०	३०	बु	०६	३१	पू	१९	२६	शु	[illegible]	[illegible]	२८	२४	१४	०२

५५८।५०५ ४६।०१ चैत्र वदि: सं० २००१

पूभा १श: ४५।२१ होला १ मेला आनन्दपुर
शतां ४ रवि: ३४।१ अव३भौम: ४२।२ कन्येन्दु: ७।७
म ३५।६उ पू.1 २श: ४०।५२ मार्च २१
म ७,४८ या पश्चिमोदयश: ५६।४१ अश्वि१ मेषशुक्र:४।२५
पूभा १ रवि: ५३।०० पूभा ३श: ३७।५८ [तुलेन्दु:३६।२२
म २१।२४ उ ५३।०५ या अव ४ भौम: ०५।२१ पूभा ४ मीनेश
सिलागे ७ [३८।०४ वृश्चिकेन्दु: ४।४५
पूभा २ रवि: १२ ३७ उभा१श: ३७।११ धनेन्दु: २८।३८
म ५६।३० उ अश्वि २शुक्र:२६।२८आर्द्रामार्गा२शनि:४७।१६
म२६।५ याघनि१ भौम: ६६।२० उभा२श:४४।२०मकरेन्दु:४५।४८
पूभा ३ रवि: ३२।३० पापमोचनी ११
उभा ३श: ५२।२६ कुम्भेन्दु: ५७।४१
म १६।४५ उ ४४.२० या
पूभा४स०मीनेर्क:५३।१४ बु ३० घनि२ भौम: ४८।५६चैत्र१४
उभा ४श: ०६।३४ मीनेन्दु: ०५।३२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०९	११	०५	००	०२	०२	०८
२३	२१	०३	०१	०२	११	२२	२२
५०	२८	३४	४६	५८	५४	३६	३६
५३	४०	३३	०८	०४	१३	३२	३२
६०	४५	३७	०८	३०	०६	०३	०३
०४	५४	१२	०९	०७	३५	११	११

११ १शु २बुरा १२ १०मं २ ३रा श ९ के ८ ४ ६चं ५ ७

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०९	११	०५	००	०२	०२	०८
००	२६	१४	००	०५	११	२२	२२
५[illegible]	५२	२२	५१	३१	१४	१४	१४
३६	५८	०७	३६	००	०२	१७	१७
५९	४५	८५	०९	१७	०२	०३	०३
४२	३८	४१	०३	१३	२२	११	११

वा ८।३१।५७,४४ दि० १४,४४
मिश्र४४।४४ कुं ३०

* ग्रहाणां दशाचक्रम् *

नीचे लिखे चक्रों में अपने जन्म नक्षत्र को देखना जिस ग्रह के नीचे जन्म नक्षत्र होगा उसी ग्रह की दशा जन्म समय में होगी और हर एक ग्रह की दशा के वर्ष भी दशाचक्र में लिखे हुए हैं।

अथ विंशोत्तरी दशाचक्रम्

सूर्य	चन्द्र:	मंगल	राहु	बृहस्पति	शनि:	बुध:	केतु:	शुक्र:	महा:
६	१०	७	१८	१६	१९	१७	७	२०	वर्षाणि
कृ. उफा. उषा.	रो. ह. श्रवण	मृ. चि. धनि	आर्द्रा स्वाती शत	पुन. वि. पूभा	पु. अनु. उभा	आश्ले. ज्ये. रे.	म. मू. अश्वि	पूफा पूषा. भ.	नक्षत्र नक्षत्र

अथ योगिनी दशाचक्रम्

मंगला	पिंगला	धान्या	भ्रामरी	भद्रा	उल्का	सिद्धा	संकटा	दशा
१	२	३	४	५	६	७	८	दशा वर्षाणि
चन्द्रमा	सूर्य	बुध:	मंगल	बृहस्पति	शनि	शुक्र	राहु:	स्वामिन
आर्द्रा चि. श्र.	पु. स्वा. धनि.	पुष्य वि. श.	आश्ले. अनु. पूभा	म. ज्ये. उ.	पूफा. रे. मू.	उफा. पू. षा.	ह. उषा.	नक्षत्राणि

कई स्थानों में धान्या दशा का स्वामी गुरु और भद्रा दशा का स्वामी बुध को भी मानते हैं इनकी देश की रीति अनुसार जानना।

अथ अष्टोत्तरी दशाचक्रम्

सूर्य	चन्द्र	मंगल	बुध	शनि:	गुरु	राहु	शु	दशा
६	५	८	१७	१०	१९	१२	२१	वर्षाणि
आर्द्रा	मघा	ह. चि.	अनु	पूषा	धनि	उभा	कृ	नक्षत्राणि
पुन. पु.	पूफा	स्वाति	ज्येष्ठा	श्रवण	शत	रेव	रोहिणी	नक्षत्राणि
आश्ले	उफा	विशा	मूल	उषा	पूभा	अश्वि	मृ	नक्षत्राणि

ग्रहों की अन्तर दशा निकालने की रीति

जब किसी ग्रह की अन्तरदशा निकालनी हो तो उस ग्रह के वर्षों को पृथक २ हर एक ग्रह के दशा के वर्षों से गुणाकर महादशा के वर्षों से भाग देवो अर्थात् विंशोत्तरी महादशा से १२० का और अष्टोत्तरी दशा के अन्तर में १०८ का और योगिनी दशा के अन्तर निकालने में ३६ पर भाग देना चाहिये, भाग देने से जो अङ्क लब्ध होंगे वह अन्तरदशा के वर्ष निकलेंगे जो शेष अङ्क हों उन को १२ से गुणा कर उस महादशा के वर्षों पर फिर भाग देकर लब्ध मास का अङ्क होगा भाग देने से जो शेष [illegible] उनको ३० से गुणा कर महादशा के वर्षों से फिर भाग देने से [illegible] आवेगा वह अन्तरदशा के दिनों का अङ्क होगा।

ग्रहों के दीप्तावस्थाओं के भेद:—दीप्त, स्वस्थ, हर्षित, प्रशांत, शान्त, पीड़ित, भीत, वैकल्प, खल और दीन यह १० प्रकार की ग्रहों की अवस्थायें कहीं हैं, जो ग्रह अपनी उच्च राशि में स्थित हो वह दीप्तावस्था वाला होता है, मित्र राशि में स्थित ग्रह हर्षित होता है, इसी तरह स्वराशिगत ग्रह स्वस्थ कहलाता है, शुभ ग्रह के वर्ग में ग्रह प्रशांतावस्था में होता है, अधिक रश्मियों में अर्थात् उदित ग्रह शान्त कहलाता है. अस्तंगत ग्रह विकल, पाप ग्रह से आक्रान्त ग्रह पीड़ित, नीच राशि में स्थित ग्रहदीन, क्रूर ग्रह की राशि में स्थित ग्रह खल और शत्रु राशि में स्थित ग्रह भीतावस्था में होता है, इस प्रकार ग्रहों की अवस्थाएं कही हैं. प्रदीप्तावस्था में ग्रह का पूर्ण बल, विकलावस्था में प्राप्त ग्रह का शून्य बल होता है, शेष अवस्थाओं में अनुपात अथवा अवस्था के नाम के सदृश ग्रह फल करता है।

ग्रहों की बालावस्था:—विषम राशियों में के अंशों के क्रम से सूर्यादि ग्रहों की बालादि अवस्था होती है, अर्थात् ०० अंश से ६ अंश बाल—६ से १२ तक कुमार, १२ से १८ तक युवा, १८ से २४ तक वृद्ध, और २४ से ३० तक अंश तक मृतावस्था होती है, सम राशियों में इस से विपरीत जानना सूर्यादि ग्रह अपनी २ दशा के परिपाक काल में अपनी अवस्थाओं के अनुसार फल करते हैं।

आयुर्ज्ञान चक्र

आयु के विचार में जन्मलग्नेश और अष्टमेश (१) जन्मलग्न की राशि, चन्द्रराशि (२) जन्मलग्न और होरा लग्न को देखना चाहिये (३) चर-स्थिर और द्विस्वभाव राशियों में से कौन सी राशि में है जन्मकुण्डली में किस तरह उनको योग पड़ जाय तदनुसार नीचे लिखे हुए चक्रों से दीर्घायु मध्यायु और अल्पायु कायम कर लेना चाहिये।

जन्म लग्नेश और अष्टमेश से आयु विचार

दीर्घ	लग्नेश चर में अष्टमेश चर में	मध्य	लग्नेश चर में अष्टमेश स्थिर में	अल्प	लग्नेश चर… अष्टमेश द्वि…
दीर्घ	लग्नेश स्थिर में अष्टमेश द्विस्वभाव	मध्य	लग्नेश स्थिर में अष्टमेश चर में	अल्प	लग्नेश स्थि… अष्टमेश स्थि…
दीर्घ	लग्नेश द्विस्वभाव अष्टमेश स्थिर	मध्य	लग्नेश द्विस्वभाव अष्टमेश द्विस्वभाव	अल्प	लग्नेश द्वि… अष्टमेश…

जन्मलग्न और जन्मराशि से आयुर्विचार

दीर्घ	जन्म लग्न चर जन्म राशि चर	मध्य	जन्म लग्न चर जन्म राशि स्थिर	अल्प	जन्म लग्… जन्म राशि…
दीर्घ	जन्म लग्न स्थिर जन्म राशि द्विस्व	मध्य	जन्म लग्न स्थिर जन्म राशि चर	अल्प	जन्म लग्… जन्म राशि…
दीर्घ	जन्म लग्न द्विस्व जन्म राशि स्थिर	मध्य	जन्म लग्न द्विस्व जन्म राशि द्विस्व	अल्प	जन्म ल… जन्म रा…

जन्म लग्न और होरा लग्न से आयु विचार

दीर्घ	जन्म लग्न चर होरा लग्न चर	मध्य	जन्म लग्न चर होरा लग्न स्थिर	अल्प	जन्म ल… होरा लग्…
दीर्घ	जन्म लग्न स्थिर होरा लग्न द्विस्व	मध्य	जन्म लग्न स्थिर होरा लग्न चर	अल्प	जन्म लग्… होरा लग्…
दीर्घ	जन्म लग्न द्विस्व होरा लग्न स्थिर	मध्य	जन्म लग्न द्विस्व होरा लग्न द्विस्व	अल्प	जन्म लग्… होरा ल…

होरा लग्न—अढ़ाई २।३० घड़ी की एक होरा होती है सूर्योदय इष्टघड़ी तक जितना होरा व्यतीत हो लग्न सम हो तो लग्न का सख्या मि… से और जन्म लग्न विषम हो तो सूर्यराशि की सख्या मिलाने से जो राशि… वह होरा लग्न होता है तीन वा दो प्रकार से जो आयु प्रमाण आ… वह निश्चित है अन्यथा जन्मलग्न होरा लग्न से जो आयु हो वह नि… जाने ३२ वर्ष तक अल्प, ६४ वर्ष तक मध्या उपरांत पूर्णायु … चाहिये।

वर्ष का राजाशुक्र पंचांग दिवाकर संवत् २००२ *वर्ष का मंत्री शुक्र*

स्वस्ति श्री अथ श्री शुभ सम्वत्सरेऽस्मिन्नृपति वर वीरविक्रमादित्य राज्यतः सं० २००२ शालिबाहन राज्यतः शकाब्दाः १८६७, सन् फसली १३५२-५३, वि १३६३-६४, सन् ईस्वी १९४५-४६ कल्पादितो गताब्दाः १९७२९४९०४६ सृष्ट्यादितो गताब्दा १९५५८८५०४६ कलेरारम्भतः ५०४६ तत्र श्री संहिता के मत से इस व स्वामी शुक्र का फलः—यदि वर्ष का राजा शुक्र हो तो तलाव नदियाँ, कुएं परिपूर्ण रहें, धान्य की वृद्धि हो, वृक्षों को फल अधिक लगें, गौएं दूध बहुत दें, लोग सुखी ॥१॥ वर्ष के मन्त्री शुक्र का फलः—बहुत वर्षा हो संसार अधिक सुखी रहेगा, गौवें दूध अधिक देंगी राजा लोग भी सुख शांति से समय व्यतीत करेंगे। खेतियों में अ अधिक होगा ॥२॥ सेनापति गुरु का फल।—ब्राह्मण यज्ञ और देवताओं के उत्सवादि में लगे रहेंगे और राजा लोग धर्म में तत्पर रहेंगे। और आपस में प्रीति से रहेंगे और अच्छी हो ॥३॥ सस्येश चन्द्र फलः—अनाज सस्ता हो, वर्षा बहुत हो, सब प्रकार के धान्यादि अच्छी तरह पकेंगे सब लोग सुखी हों और अनाज से युक्त हों ॥४॥ मेघेश गुरु फल द्रविड, गौड, गुर्जर देशों में वर्षा अच्छी होगी राजा लोग ऐश्वर्य से युक्त रहेंगे। राजा लोग नीति के अनुकूल बर्ताव करेंगे वेद और ब्राह्मणों की प्रतिष्ठा बढ़ेगी। र पदार्थ अधिक पैदा होंगे प्रजा सुखी रहेगी ॥५॥ रसेश बुध फलः—जम्बू, मुलहठ, आमले आम, पुष्प, फल लतादि अधिक होंगे। अनाज की वृद्धि और प्रजा सम्पत्ति से हो ॥६॥ पश्चिम धान्येश शनिफलः—वर्षा कम हो, अन्नदिक पदार्थों का नाशकाल ज्यादातर रहे। प्रजा भय से व्याकुल हो कर इधर उधर भागे ॥७॥ नीरस रवि फल तांबा, लाल चन्दन, रत्न, माणिक, मोती इन की वृद्धि हो। नीरस पदार्थ की वृद्ध होगी ॥८॥ फलेश गुरु फलः—जङ्गल में होने वाले वृक्ष अधिक बढ़ेंगे। यज्ञादिक बहुते ब्राह्मण लोग वेदों का प्रचार अधिक करेंगे ॥९॥ धनेश रवि फलः—व्यापार करने से व्यापारी लोगों को धन का लाभ अधिक रहेगा। हाथी, घोड़ा भेड़ बकरी वगैरा ऊंट इनके व्यापार से धन की वृद्धि अधिक होगी ॥१०॥ अर्घाधिप गुरुफलः—विवाहादि शुभकर्म हों धन धान्य की वृद्धि हो सुभिक्ष और सब प्रकार का सुख हो ॥११॥ दु गुरुफलः—संसार में नीति के अनुकूल व्यवहार चलेगा। राजा लोक प्रजा के सुखों का ज्यादा ख्याल करेंगे। पहाड़ नगर—गांव में रहने वाले सब सुखी रहेंगे। सब जाति सुखी रहेंगी ॥१२॥ और प्रभवादि सम्वत्सरों के मध्य में विष्णुविंशति में हेमलम्बीनाम ३२वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है और इसी प्रकार आनेवाले विलम्बी नाम ३२वें सम्वत के मेषार्क से पूर्व शुक्रमासादि २।१४।४।४८।० भोग्यमासादि ९।१६।५५।१२।० ऐसा सं० २००२ फाल्गुन कृष्ण पञ्चमी शुक्रवार मार्ग प्र० २१ सूर्योदय से ७ घड़ी ४८ पल पर म लग्न में विलम्बी नाम ३२वां सम्वत्सर प्रवेश हुआ उसका फलः—राजा लोग आपस में विरोध रखें प्रजा उनके अनर्थ से पीड़ित तो भी लोग सुखि रहें काल नाम मेघराजः फलम्:—व म हो। हेम मालीनाम राजा फलः—वर्षा अधिक हो। रोहिणी का निवास सन्धि में है वर्षा कहीं कहीं हो। वर्षा का निवास बाणिये के घर है। आगे प्रजा के भाग्य

विंशोत्तरीमतेन लाभव्यय चक्रम्

राशि	मे	वृ	मि	क	सि	क	तु	वृ	ध	म	कु	मी
लाभ	११	०५	११	०५	०८	११	०५	११	०८	०२	०२	०८
व्यय	५	१४	११	०८	०५	११	१४	०५	११	१४	१४	११
पु. प.	०५	०५	०६	०७	०६	१०	०३	०७	०४	०८	११	१२
स्त्री. प.	०१	०८	०७	०६	००	०३	०६	०२	१०	११	०५	१२

* अथ लाभव्यय फलम् *

लाभ व्ययेसम कुरवा एक हीने च कारयेत्। अष्टभिस्तु हरेद्भागं शेषां केफलमादिशेत ॥ १ ॥ एक शेषे चित्तलाभो द्वितीये सौख्यवधनम् तृतीये रोगमुत्पन्नं चतुर्थं धन हानिदः ॥ २ ॥ पञ्चमे कलहश्चैव षष्ठे सन्मानमेवच। सप्तमे विजयी लोके अष्टमे हानि कारकम ॥३॥

वर्ष प्रवेश लग्नम्

मेषार्क लग्नम्

* ग्रहाणां दशाचक्रम् *

नीचे लिखे चक्रों में अपने जन्म नक्षत्र को देखना जिस ग्रह के नीचे जन्म नक्षत्र होगा उसी ग्रह की दशा जन्म समय में होगी और हर एक ग्रह की दशा के वर्ष भी दशाचक्र में लिखे हुए हैं।

अथ विंशोत्तरी दशाचक्रम्

सूर्य	चन्द्रः	मंगल	राहु	बृहस्पति	शनिः	बुधः	केतुः	शुक्रः	महाः
६	१०	७	१८	१६	१९	१७	७	२०	वर्षाणि
कृ. उफा. उषा.	रो. ह. श्रवण	मृ. च. धनि	आर्द्रा स्वा शत	पु. वि. पूभा	पु. अनु. उभा	अश्ले. ज्ये. रे.	म. मू. अश्वि	पूफा पूषा. भ.	नक्षत्र नक्षत्र

अथ योगिनी दशाचक्रम्

मंगला	पिंगला	धान्या	भ्रामरी	भद्रा	उल्का	सिद्धा	संकटा	दशा
१	२	३	४	५	६	७	८	दश वर्षाणि
चन्द्रमा	सूर्य	बुधः	मंगल	बृहस्पति	शनि	शुक्र	राहुः	स्वामिन
आर्द्रा चि. श्र	पु. स्वा धनि.	पुष्य वि. श.	अश्लेषा अनु पूभ	म. ज्ये. उ.	कृ. पूफा रे. मू.	रो. उफा पू. षा.	मृ. ह. उषा.	नक्षत्राणि

कई स्थानों में धान्या दशा का स्वामी गुरु और भद्रा दशा का स्वामी बुध को भी मानते हैं इसको देश की रीति अनुसार जानना।

अथ अष्टोत्तरी दशाचक्रम्

सूर्य	चन्द्र	मंगल	बुध	शनिः	बृह	राहु	शु	दशा
६	५	८	१७	१०	१९	१२	२१	वर्षाणि
आर्द्रा पुन. पु. अश्ले	मघा पूफा उफा	ह. चि. स्वाति विशा	अनु ज्येष्ठा मूल	पूषा श्रवण उषा	धनि शत पूभा	उभा रेव अश्विन	कृ रोहिणी मृ	नक्षत्राणि नक्षत्राणि नक्षत्राणि

ग्रहों का अन्तर दशा निकालने की रीति

जब किसी ग्रह की अन्तरदशा निकालनी हो तो उस ग्रह के वर्षों को पृथक २ हर एक ग्रह के दशा के वर्षों से गुणाकर महादशा के वर्षों से भाग देवो अर्थात् विंशोत्तरी महादशा से १२० का और अष्टोत्तरी दशा के अन्तर में १०८ का और योगिनी दशा के अन्तर निकालने में ३६ पर भाग देना चाहिये, भाग देने से जो अङ्क लब्ध होंगे वह अन्तरदशा के वर्ष निकलेंगे जो शेष अङ्क हों उन को १२ से गुणा कर उस महादशा के वर्षों पर फिर भाग देकर लब्ध मास का अङ्क होगा भाग देने से जो शेष बचे उनको ३० से गुणा कर महादशा के वर्षों से फिर भाग देवें जो लब्ध आवेगा वह अन्तरदशा के दिनों का अङ्क होगा।

ग्रहों के दीप्ताद्यवस्थाओं के भेद:—दीप्त, स्वस्थ, हर्षित, प्रशांत, शक्त, पीड़ित, भीत, विकल, खल और दीन यह १० प्रकार की ग्रहों की अवस्थायें कहीं हैं; जो ग्रह अपनी उच्च राशि में स्थित हो वह दीप्तावस्था वाला होता है, मित्र राशि में स्थित ग्रह हर्षित होता है, इसी तरह स्वराशिगत ग्रह स्वस्थ कहलाता है, शुभ ग्रह के वर्ग में ग्रह प्रशांतावस्था में होता है, अधिक रश्मियों में अर्थात् उदित ग्रह शक्त कहलाता है. अस्तगत ग्रह विकल, पाप ग्रह से आक्रान्त ग्रह पीड़ित, नीच राशि में स्थित ग्रहदीन, क्रूर ग्रह की राशि में स्थित ग्रह खल और शत्रु राशि में स्थित ग्रह भीतावस्था में होता है, इस प्रकार ग्रहों की अवस्थायें कहीं हैं. प्रदीप्तावस्था में ग्रह का पूर्ण बल, विकलावस्था में प्राप्त ग्रह का शून्य बल होता है, शेष अवस्थाओं में अनुपात अथवा अवस्था के नाम के सदृश ग्रह फल करता है।

ग्रहों की बालाद्यवस्था:—विषम राशियों में छे अंशों के क्रम से सूर्यादि ग्रहों की बालादि अवस्था होती है, अर्थात ०० अंश से ६ अंश बाल—६ से १२ तक कुमार, १२ से १८ तक युवा, १८ से २४ तक वृद्ध, और २४ से ३० तक अंश तक मृतावस्था होती है, सम राशियों में इस से विपरीत जानना सूर्यादि ग्रह अपनी २ दशा के परिपाक काल में अपनी अवस्थाओं के अनुसार फल करते हैं।

आयुर्ज्ञान चक्र

आयु के विचार में जन्मलग्नेश और अष्टमेश (१) जन्मलग्न की राशि [और] चन्द्रराशि (२) जन्मलग्न और होरा लग्न को देखना चाहिये (३) चर-स्थिर और द्विस्वभाव राशियों में से कौन सी राशि में है जन्मकुण्डली में [जिस] तरह उनको योग पड़ जाय तदनुसार नीचे लिखे हुए चक्रों [से] दीर्घायु मध्यायु और अल्पायु कायम कर लेना चाहिये।

जन्म लग्नेश और अष्टमेश से आयु विचार

दीर्घ	लग्नेश चर में अष्टमेश चर में	मध्य	लग्नेश चर में अष्टमेश स्थिर में	अल्प	लग्नेश चर... अष्टमेश द्वि...
दीर्घ	लग्नेश स्थिर में अष्टमेश द्विस्वभाव	मध्य	लग्नेश स्थिर में अष्टमेश चर में	अल्प	लग्नेश स्थि... अष्टमेश स्थि...
दीर्घ	लग्नेश द्विस्वभाव अष्टमेश स्थिर	मध्य	लग्नेश द्विस्वभाव अष्टमेश द्विस्वभाव	अल्प	लग्नेश द्वि... अष्टमेश च...

जन्मलग्न और जन्मराशि से आयुर्विचार

दीर्घ	जन्म लग्न चर जन्म राशि चर	मध्य	जन्म लग्न चर जन्म राशि स्थिर	अल्प	जन्म लग्न... जन्म राशि...
दीर्घ	जन्म लग्न स्थिर जन्म राशि द्विस्व	मध्य	जन्म लग्न स्थिर जन्म राशि चर	अल्प	जन्म लग्न... जन्म राशि...
दीर्घ	जन्म लग्न द्विस्व जन्म राशि स्थिर	मध्य	जन्म लग्न द्विस्व जन्म राशि द्विस्व	अल्प	जन्म ल... जन्म रा...

जन्म लग्न और होरा लग्न से आयु विचार

दीर्घ	जन्म लग्न चर होरा लग्न चर	मध्य	जन्म लग्न चर होरा लग्न स्थिर	अल्प	जन्म ल... होरा लग्न...
दीर्घ	जन्म लग्न स्थिर होरा लग्न द्विस्व	मध्य	जन्म लग्न स्थिर होरा लग्न चर	अल्प	जन्म लग्न... होरा लग्न...
दीर्घ	जन्म लग्न द्विस्व होरा लग्न स्थिर	मध्य	जन्म लग्न द्विस्व होरा लग्न द्विस्व	अल्प	जन्म लग्न... होरा ल...

होरा लग्न—अढ़ाई २।३० घड़ी की एक होरा होती है सूर्योद[य से] इष्टघड़ी तक जितना होरा व्यतीत हो लग्न सम हो तो लग्न का संख्या मि[लाने] से और जन्म लग्न विषम हो तो सूर्यराशि की संख्या मिलाने से जो राशि [हो] वह होरा लग्न होता है तीन बातों प्रकार से जो आयु प्रमाण आ[वे] वह निश्चित है अन्यथा जन्मलग्न होरा लग्न से जो आयु हो वह नि[श्चित] जानें ३२ वर्ष तक अल्प, ६४ वर्ष तक मध्या उपरांत पूर्णायु [जानना] चाहिये।

वर्ष का राजाशुक्र पंचांग दिवाकर संवत् २००२ *वर्ष का मंत्री शुक्र*

स्वस्ति अथ श्री शुभ सम्वत्सरेऽस्मिन्नृपति वर वीरविक्रमादित्य राज्यत: सं० २००२ शालिबाहन राज्यत: शकाब्दा: १८६७, सन् फसली १३५२-५३, वि १३६३-६४, सन् ईस्वी १९४५-४६ कल्पादितो गताब्दा: १९७२९४९०४६ सृष्टयादितो गताब्दा १९५५८८५०४६ कलेरारम्भत: ५०४६ तत्र श्री संहिता के मत से इस व ... २२ मी शुक्र का फल:—यदि वर्ष का राजा शुक्र हो तो तलाब नदियाँ, कुएं परिपूर्ण रहें. धान्य की वृद्धि हो, वृक्षों को फल अधिक लगें, गौएं दूध बहुत दें, लोग सुखी ॥१॥ वर्ष के मन्त्री शुक्र का फल:—बहुत वर्षा हो संसार अधिक सुखी रहेगा, गौवें दूध अधिक देंगी राजा लोग भी सुख शांति से समय व्यतीत करेंगे। खेतियों में अ... अधिक होगा ॥२॥ सेनापति गुरु का फल।—ब्राह्मण यज्ञ और देवतों के उत्सवादि में लगे रहेंगे और राजा लोग धर्म में तत्पर रहेंगे। और आपस में प्रीति से रहेंगे और अच्छी हो ॥३॥ सस्येश चन्द्र फल:—अनाज सस्ता हो, वर्षा बहुत हो, सब प्रकार के धान्यादि अच्छी तरह पकेंगे सब लोग सुखी हों और अनाज से युक्त हों ॥४॥ मेघेश गुरु फल द्राविड़, गौड़, गुर्जर देशों में वर्षा अच्छी होगी राजा लोग ऐश्वर्य से युक्त रहेंगे। राजा लोग नीति के अनुकूल वर्ताव करेंगे वेद और ब्राह्मणों की प्रतिष्ठा बढ़ेगी। र... पदार्थ अधिक पैदा होंगे प्रजा सुखी रहेगी ॥५॥ रसेश बुध फल:—जम्बू, मुलहठ, आमले आम, पुष्प, फल लतादि अधिक होंगे। अनाज की वृद्धि और प्रजा सम्पत्ति से हो ॥६॥ पश्चिम धान्येश शनिफल:—वर्षा कम हो, अन्नादिक पदार्थों का नाशकाल ज्यादातर रहे। प्रजा भय से व्याकुल हो कर इधर उधर भागे ॥७॥ नीरस रवि फल: तांबा, लाल चन्दन, रत्न, माणिक, मोती इन की वृद्धि हो। नीरस पदार्थ की वृद्धि होगी ॥८॥ फलेश गुरु फल:—जङ्गल में होने वाले वृक्ष अधिक बढ़ेंगे। यज्ञादिक बहुते ब्राह्मण लोग वेदों का प्रचार अधिक करेंगे ॥९॥ धनेश रवि फल:—व्यापार करने से व्यापारी लोगों को धन का लाभ अधिक रहेगा। हाथी, घोड़ा भेड़ बकरी वगैरा ... ऊंट इनके व्यापार से धन की वृद्धि अधिक होगी ॥१०॥ अर्घाधिप गुरुफल:—विवाहादि शुभकर्म हों धन धान्य की वृद्धि हो सुभिक्ष और सब प्रकार का सुख हो ॥११॥ दु... गुरुफल:—संसार में नीति के अनुकूल व्यवहार चलेगा। राजा लोक प्रजा के सुखों का ज्यादा ख्याल करेंगे। पहाड़ नगर—गांव में रहने वाले सब सुखी रहेंगे। सब जाति सुखी रहेंगी ॥१२॥ और प्रभवादि सम्वत्सरों के मध्य में विष्णुविंशति में हेमलम्बीनाम ३१वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है और इसी प्रकार आनेवाले विलम्बी नाम ३२वें सम्वत् के मेषार्क से पूर्व शुक्रमासादि २।१४।४।४८।० सौम्यमासादि ६।१६।५५।१२।० ऐसा सं० २००२ फाल्गुन कृष्णा पञ्चमी शुक्रवार मार्ग प्र० २१ सूर्योदय से ७ घड़ी ४८ पल पर ... लग्न में विलम्बी नाम ३२वां सम्वत्सर प्रवेश हुआ उसका फल:—राजा लोग आपस में विरोध रखें प्रजा उनके अनर्थ से पीड़ित तो भी लोग सुखि रहें काल नाम मेघराज: फलम्:—ब... ...म हो। हेम मालीनाम राजा फल:—वर्षा अधिक हो। रोहिणी का निवास सन्धि में है वर्षा कहीं कहीं हो। वर्षा का निवास धोबिये के घर है। आगे प्रजा के भाग्य

विंशोत्तरीमतेन लाभव्यय चक्रम्

राशि	मे	वृ	मि	क	सि	क	तु	वृ	ध	म	कु	मी
लाभ	११	०५	११	०५	०८	११	०५	११	०८	०२	०२	०८
व्यय	५	१४	११	०८	०५	११	१४	०५	११	१४	१४	११
पु. धा.	०५	०५	०६	०७	०६	१०	०३	०७	०४	०८	११	१२
स्त्री. धा.	०१	०८	०७	०६	००	०३	०६	०२	१०	११	०५	१२

* अथ लाभव्यय फलम् *

लाभ व्ययेसम कृत्वा एक हीने च कारयेत् । अष्टभिस्तु हरेद्भागं शेषांकैः फलमादिशेत ॥ १ ॥ एक शेषे वित्तलाभो द्वितीये सौख्यवर्धनम् तृतीये रोगमुत्पन्नं चतुर्थं धन हानिदः ॥ २ ॥ पञ्चमे कलहश्चैव षष्ठे सन्मानमेवच । सप्तमे विजयी लोके अष्टमे हानि कारकम ॥३॥

वर्ष प्रवेश लग्नम्

मेषार्क लग्नम्

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	क	हू	मा	चै
२६	३५	०१	शु	००	४	४	१५	२४	शु	२४	२२	२६	२५	१५	३
००	००	०	रे	५४	४५	००	अ	३मू	००	००	००	००	००	००	००
२६	४०	०३	मृ	४८	५०	रे	११	२२	ब्र	१६	३३	१	२६	१६	४
२६	४५	०४	आ	४३	०८	अ	०७	१६	ऐ	०८	५४	२	२७	१७	५
२६	५०	०५	र	३७	४६	भ	०३	३३	वै	०१	२७	३	२८	१८	६
२६	५५	०६	च	३३	०५	कृ	००	१७	वी	४७	५५	४	२९	१६	७
३०	००	०७	मं	२६	१६	मृ	५५	५८	आ	४१	०४	५	३०	२०	८
३०	०४	०८	बु	२६	१७	आ	५५	१५	सौ	३७	०३	६	१	२१	९
३०	[illegible]	०९	बृ	२४	२३	पु	५५	४०	शो	३२	५४	७	३	२२	१०
३०	१५	१०	शु	२३	५६	पु	५९	२२	ऽगं	३-	१३	८	३	२३	११
३०	१६	११	श	२४	५५	श्ले	६०	००	सु	२७	३३	९	४	२४	१२
३०	२३	१२	र	२६	२९	म	००	१८	धृ	२६	२७	१०	५	२५	१३
३०	२८	१३	च	३०	४४	पू	०४	२५	शू	२६	०८	११	६	२६	१४
३०	३८	१४	म	३३	४७	उ	०९	३७	गं	२६	४३	१२	७	२७	१५
३०	३८	१५	बु	३८	४१	ह	१५	३८	वृ	२७	५०	१३	८	२८	१६

रा ५७।४२ दि ५४।२४ द्वि चैत्रशुदि:७सम्वत् २००२

Indora Tandan 15-3-45

रेव १ श: २८।५६ मेषेन्दु: ११।२२
म १५।५६ उ ४३।०८ या उ म १ रवि: १४।४६
घनि १ कुम्भे भौम: १२।३८ वृषेन्दु: १७।४४
रेव. २ श: ००।३५ [मिथनेन्दु:२६।५०
म २६ १६ उ ५७।४६ या उफा १ प्र. सिंहे गुरु: ०६।३८
वक्री अश्वि २ शुक्र: ३४।५१ ता. मा. ६मल ०२।५२
घनि ४ भौम: ३४।०६ कर्केन्दु: ४०।३४
म ५४।०५ उ. उर्मा ३ रवि: ५५।३४
म २४।२५ या परषोतम ११
सिंहेन्दु: ००।१८
शता १ भौम: ५७।२५
म २३।४७ उ कन्येन्दु: २६।७
म. ०६।१४ या सतामास १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	१०	११	०४	००	०२	०२	०८
०७	०२	२३	२६	०६	१२	२१	२१
४७	१७	२२	५५	२६	०२	५१	५१
००	०८	१६	४७	५०	२०	५२	५२
५९	४६	६८	०७	०१	०१	०३	०३
३३	०१	१२	४४	५३	३३	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	१०	२१	०४	००	०२	०२	०८
१४	०७	२६	२६	०५	१२	२१	२१
४३	४३	२६	०	२५	१५	२६	२६
०८	२२	५५	५३	३४	४२	३६	३६
५९	४६	३७	०७	१७	०२	०३	०३
१८	३४	२८	५५	५५	१६	११	११

गु १
२
१२ बुशु
११ मं
९ के
श३रा
४
६ चं
५ बृ
८
७

वा.८।३१।५७।५८बुधेदि. १५।१
मि.४५।१६ कुं० १५

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	क	हू	मा	चै
३०	४३	०१	गु	४३	००	ह	२२	०७	प्र	२६	१७	१४	०६	२६	१७
३०	४८	०२	शु	०६	१५	चि	२८	४०	व्यो	३०	४७	१५	१०	३०	१८
३०	५३	०३	श	५३	०८	स्वा	३४	५४	ह	३२	००	१६	११	३१	१९
३०	५७	०४	र	५७	५४	वि	४०	२६	व	३२	४१	१७	१२	०१	२०
३१	०१	०५	च	६०	००	ऽनु	४४	५८	से	३२	३७	१८	१	०२	२१
३१	०६	०५	म	००	३८	ज्ये	४८	२३	व्य	३१	३९	१९	१४	०३	२२
३१	१२	०६	बु	०२	१४	मू	४९	१८	व	२९	४०	२०	१५	०४	२३
३१	१६	०७	बृ	०२	४०	पू	५१	३०	प	२६	४४	२१	१६	०५	२४
३१	२१	०८	शु	०१	३०	उ	५१	१८	शि	२२	४८	२२	१९	६	२५
३१	२१	०९	श	५९	१६	००श्र	वमू	००	००	००	००	०		००	००
३१	०६	१०	श	५६	००	श्र	४९	५९	सि	१७	५८	२३	१८	०७	२६
३१	३४	११	र	५१	४८	ध	४०	५४	सा	१२	१९	२४	१९	०८	२७
३१	३५	१२	चं	४६	५०	श	४४	५७	शु	०५	२९	२५	२०	०९	२८
३१	४०	१३	म	४१	२४	प	४१	२७	ब्र	५१	४३	२६	२१	१०	२९
३१	४४	१४	बु	३५	३०	उ	३७	२६	ऐ	४३	२६	२७	२२	११	३०
३१	४९	३०	बृ	२९	३१	रे	३३	२३	वै	३५	२१	२८	२३	१२	३१

शू ५६।३ द्वि चैत्रवदि: सम्वत् २००२

आश्वि १ मेषे ज्ञ: ३२।३७ तुलेन्दु: ५५।२३
रेव. १ रवि: ४५।०७
म. २१।३६ उ ५३।५८ या शतां २ भौम: २०।४७
वृश्चिकेन्दु: २४।०२ अप्रज ३०
वक्री अश्वि १ ज्ञ: ४०।२६
रेव २ रवि: ५५।०१ अश्वि १ प्र. शुक्र: ०७।४७धनेन्दु:
म २।१४ उ ३२।२७ या [४८।२३
रे ४ रवि: २७।२३ पश्चिमास्तंज्ञ: १६:२१ मकरेन्दु:
[०६।२७
म २७। ३८ उ ५६।०० या
रेव. ४ प्र. मीने शुक्र: ४६।१ कुम्भेन्दु: १८।५६
रेव ४ प्र. मीने ज्ञ: ४४।३३
म ४१।२४ उ. मीनेन्दु: २७।२०
म ८।२७ या
मेषेन्दु: ३३।३३

सू	म	बु	बृ	श	रा	ग	के
११	१०	००	०४	००	०२	०२	०८
२३	१४	००	२७	०१	१२	२१	२१
५६	४२	४४	५४	१३	४१	००	००
२८	३५	५४	२१	१७	०७	५६	५६
५८	४६	१७	०७	३५	०२	०३	०३
५८	३७	२४	०१	१०	१६	११	११

३
२
शुबु१रे
मं११
१०
३रा
के९
४
६
५बृ
७
८

सू	म	बु	बृ	शु	श	।	के
११	१०	११	०४	११	०२	०२	०८
२६	१६	२७	२७	२७	१३	२०	२०
२८	२२	०५	१४	२०	०२	४१	४१
४०	१६	५४	३७	२२	५२	५५	५५
५८	४६	४३	०६	३६	०३	०३	०३
४४	४८	२२	२२	२६	५६	११	११

वा.८।३१।५८।१३गुरौदि१५।५
मिश्र४५।५४कं०३०

ह	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	र.	ह	अ	चै
३११	५४	१	शु	२६	३१	क	२८	३४	वि	२७	४२	२६	२४	१३	०१
३११	५८	२	श	१७	४२	'	२४	४३	प्री	२०	१५	३०	२५	१४	२
३१२	०२	३	र	१७	२०	कृ	२१	१६	आ	१३	०६	१	२६	१५	३
३१२	०७	४	चं	०७	३२	रो	१८	३४	सौ	०६	६३	२	२७	१६	४
३१२	१२	५	म	०३	३८	मृ	१६	४१	शो	००	३७	३	२८	१७	५
३१२	१६	६	बु	००	३८	आ	१५	४२	सु	५१	०६	४	२६	१८	६
३१२	१६	७	बु	५८	४३	००	क्षयम्		००	००	००	००	०	००	०
३१२	२१	८	बृ	५८	०१	पु	१५	५१	धृ	४७	४८	५	३०	१६	७
३१२	२५	९	शु	५८	३७	पु	१७	१४	शू	४४	२८	६	३१	२०	८
३१२	२६	१०	श	६०	००	श्ले	१६	५६	ग.	४४	१३	७	१	२१	६
३१२	३४	१०	र	००	३७	म	२३	४८	वृ	४२	४८	८	२	२२	१०
३१२	३६	११	चं	०३	३६	पू	२८	४७	ध्रु	४४	१४	६	३	२३	११
३१२	४३	१२	म	०७	४७	उ	२४	३७	व्या	४५	१७	१०	४	२४	१२
३१२	४७	१३	बु	१२	३५	ह	४१	०३	ह	४६	४५	११	५	२५	१३
३१२	५१	१४	बृ	१७	४६	चि	४७	३८	व	४८	२२	१२	६	२६	१४
३१२	५५	१५	शु	२३	००	स्वा	५३	५८	सि	४६	४६	१३	७	२७	१५


उग ५५।२८ **चैत्र शुदि: ३ सं० २००२**

अश्वे १ स०मेषेऽर्क:१५।२४बु३०पुस्तकसमकघ७उप२१या पूभा
वृषेन्दु:३८।५२चन्द्रदर्शनम२ [१भौम:४२।५२पश्चिमास्तंशुक्र:
म ३६।५६उगुणगौरीव्रतम ३मत्स्यजयन्ती[१७।४३रेव२प्रशुक्र
म७।३२या आर्द्रा ३ शनि:४१।२८मिथुनेन्दु:४७।३३[४५।४७
कल्पादि ५ सरस्वती पूजा स्कन्द ६
म ५८।४३ उ पूभा २ भौम: ४।६

म २८।२२या कर्केन्दु:०।४६दुर्गाष्टअशोककलिकाप्राशनम्
राम ६ ता. मा. सौर ४०।३५
सिंहेन्दु: १६।५६
म ३२।८ उ पूर्वोदयंश: २५।३८
म ३।३६ या पूर्वोदयशुक्र: १।२ कन्येन्दु:५१।४ कामदा ११

मार्गीरेव२श:५५।५२ आर्द्रा४याहुपूषा२केतु:५७।५५अनंत१३
म १७।४६उ५०।२४याभर१ रवि: ५६।३७ पूभा४मीनेभौम:
चैत्र १५ [३८।२४ तुलेन्दु: १४।२०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	१०	११	४	११	०२	०२	८
०६	२४	२१	२६	२३	१२	२०	२०
१६	४८	४६	३२	५	३२	१६	१६
०१	५१	५७	५०	१६	१४	४०	४०
५८	४६	२८	५	३१	०४	३	३
२६	३५	१०	२१	७	४४	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	११	११	४	११	०२	०२	०८
१४	०१	२०	२५	२०	१४	१६	१६
०५	००	४०	५६	०४	१२	५४	५४
५१	४८	२६	३६	१८	१३	१४	१४
५८	४६	२२	०४	१४	०५	०३	०३
११	२१	२०	०१	४८	२४	११	११

वा ८।३१।५८।२८शुक्रेदि१६।२७
मिश्र४६।२७ कुं १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	[illegible]	सौ.	[illegible]	व.
३२	५६	०१	श	२७	३२	चि	५६	४२	ध्य	५०	४१	१४	८	२८	१६
३३	०३	०२	र	३१	२१	ऽनु	६०	००	व	५०	५२	१५	०६	२६	१७
३३	०८	०३	चं	३४	०१	ऽनु	०४	२७	प	५०	११	१६	१०	३०	१८
३३	१२	०४	मं	३५	३३	ज्ये	०८	०८	शि	४८	३२	१७	११	०१	१९
३३	१६	०५	बु	२५	४३	मू	१०	३३	सि	४५	५२	१८	१२	०२	२०
३३	१६	०६	बृ	२४	३६	पू	११	४०	सा	४२	१४	१६	१३	०३	२१
३३	२२	०७	शु	३३	२२	उ	११	३६	शु	३७	३७	२०	१४	०४	२२
३३	२६	०८	श	२६	००	श्र	१०	२५	शु	३२	११	२१	१५	०५	२३
३३	३०	०६	र	२४	४६	ध	०८	२३	ब्र	२६	०४	२२	१६	०६	२४
३३	३३	१०	चं	१६	४४	श	०५	२६	ऐ	१६	१६	२३	१७	०७	२५
३३	३७	११	मं	१४	२२	पू	०१	५८	वै	१२	०४	२४	१८	०८	२६
३३	४१	१२	बु	०८	२४	रे	५१	५७	वि	०४	३२	२५	१६	०६	२७
३३	४५	१३	बृ	०२	०८	अ	४६	४४	आ	४६	२२	२६	२०	१०	२८
००	००	१४	बृ	५६	०४	००	क्षयम्		००	००	००	००	००	००	००
३३	५३	३०	शु	५०	१४	भ	४७	४६	प्री	४१	३३	२७	२१	११	२६


उ ५८।०४प्री ५६।५ **वैशाख वदि: १६ सं० २००२**

रेव १ प्रशुक्र:५१।४०वृश्चिकेन्दु:४३।१६ वैशाखस्नानारम्भ:१

म २।४१ उ ३४।१ धा
उभा १ भौम: ३।५० धनेन्दु:०८।०८ मई २१
मार्गी रेवत्यां १ शुक्र:४६।३६
म ३४।३६ उ मकरेन्दु: २६।३६
म ४।०० या
कुम्भेन्दु: ३६।२४
म ५२।१४ उ
म १६।४४ या मीनेन्दु: ४७।५१
वरूथिनी ११
अश्वि १ मेषेऽर्क: ११।२१ मेषेन्दु: ५३।५७
म २।०८ उ २६।०६ वा कृति १ रवि: ४४।३२

वृषेन्दु: ५६।१६

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	१०	११	०४	११	०२	०२	०८
२१	००	२६	२५	१६	१४	१६	१६
५०	१०	०२	३०	४०	५८	२८	२८
२७	५७	००	३३	५७	१७	४८	४८
५७	४६	६०	०२	०४	०६	०२	०३
५६	०५	०२	३३	२२	००	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	११	००	०४	११	०२	०२	०८
२७	११	०३	२५	२१	१५	१६	१६
३७	४७	०८	१८	००	३५	०६	०६
३१	१४	०६	५७	४१	२६	४४	४४
५७	४५	८२	०१	१६	०६	०३	०३
४५	५५	१२	२८	०४	२६	११	११

वा ८।३१ ५८।४२शुक्रेदि१६।५४
मिश्र४६।५४ कुं १०

[illegible]	[illegible]	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	व	प	ज.	लो.	म६	वे
२३	१४	१	सो	४४	४६	कृ	४२	१६	शो	२४	४६	२८	२२	१२	३०
२३	३६	२	मं	३६	५४	री	३६	२४	ऽर्मा	२८	०८	२६	२३	१३	३१
२३	००	३	बु	३५	५२	मृ	२७	२१	धु	२२	०८	०१	२४	१४	०१
२३	०४	४	गु	३२	४८	आ	३६	०६	धृ	१६	५३	०२	२५	१५	०२
[illegible]	[illegible]	५	शु	३०	४८	पु	२६	०४	शू	[illegible]	२७	०३	२६	१६	०३
[illegible]	[illegible]	६	श	२६	५८	पु	२७	०६	गं	०८	५-	०४	२७	१७	०४
[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	२७	श्ले	३६	२३	वृ	०६	३०	०५	२८	१८	०५
[illegible]	[illegible]	८	[illegible]	[illegible]	२१	म	४२	१२	ध्रु	०५	०४	०६	२६	१६	०६
[illegible]	[illegible]	६	र	[illegible]	१६	पू	४७	५७	व्या	०४	३२	०७	३०	२०	०७
[illegible]	[illegible]	१०	सं	२६	१४	उ	५२	४०	ह	०४	५५	०८	३१	२१	०८
[illegible]	[illegible]	११	म	[illegible]	[illegible]	ह	५६	५८	व	०५	५७	०६	०१	२२	०६
[illegible]	१०	१२	बु	४६	०७	चि	६०	००	सि	००	२६	१०	०२	२३	१०
[illegible]	११	१३	बृ	[illegible]	०६	चि	०६	३४	व्य	०६	१०	११	०३	२४	११
[illegible]	१२	१४	शु	५८	४५	स्वा	१३	०१	व	१०	४२	१२	०४	२५	१२
[illegible]	[illegible]	१५	श	६०	००	वि	१८	५४	प	११	५४	१३	०५	२६	१३
[illegible]	[illegible]	१५	र	[illegible]	१४	ऽवु	२३	५१	शि	१२	१६	१४	०६	२७	१४

वैशाख शुदि: १ सम्वत् २००२

यात्यामस्तमगस्त्य: १२।२४

कृति २ सं०बृषेऽर्क: १२।३५ मु ३० पुसनं च १२ यावत्
म. ४।२०उ १२।४८ या
कर्कॆन्दु: २१।०५
मार्गोपूफा ४ गुरु: ४२।००
म. ३०।२७ उ रेव. १ भौम: ४८।१२. भर १ श: ३७।२२
म. १.२४ या [सिंहेन्दु: ३६।३३ गंगोत्पत्ति: ७
भर २ श: ४१।४३
आर्द्रा४शनि:०२।५८कन्येन्दु:०४ २२ता मा. जौजा ४६।४२
म, ११।३८ उ. ४४।१ या मोहनी ११ सीमन्तकम्
तुलेन्दु: ३३।१६
रोहि १ रवि: ३८।३७
म. ५८।४५ उ. नृसिंह १४
म.. ३०।३६ या कृति१श:२८।३०वृश्चिकेन्दु:२।२६ नत्यव्रतम्
पू-हि।ज: ००।१० | वैशाखी १५ वैशाखस्नान समाप्ति:

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	११	००	०४	११	०२	०२	०८
०४	१७	१५	२५	२४	१६	१८	१८
१८	५३	०६	१४	३०	२८	४४	४४
३७	३१	४५	२७	४१	४२	१८	१८
५७	४६	६६	००	३३	०६	०३	०३
३०	०६	३१	२२	५१	५७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	११	००	०४	११	०२	०२	०८
१[illegible]	२३	२८	२५	२६	१७	१८	१८
५७	५७	५७	२२	३१	२५	१८	१८
५७	०२	५३	४०	३२	३३	५१	५१
५७	४५	०	०१	४१	०७	०३	०३
११	१७	२४	५१	४२	२३	११	११

वा. ८।३१।५८।५ रवौदि १७।१८
मिश्र ४७।१८ कु १५

दि.	सा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	रवा	श्र	श्र	आ
२४	३७	०१	[illegible]	०५	१०	ज्ये	२७	४२	[illegible]	११	४८	१५	०७	२८	१५
२४	३६	०२	मं	०६	३६	मू	३०	२६	शा	१०	२८	१६	०८	२६	१६
२४	४०	०३	बु	०६	५०	पू	३१	५१	शु	०८	०७	१७	०६	३०	१७
२४	४२	०४	बृ	०५	४३	उ	३२	०२	शु	०४	४५	१८	१०	३१	१८
२४	४४	०५	शु	०३	२३	श्र	३१	०३	ब्र	००	२३	१६	११	१	१६
२४	४५	०६	श	००	०१	ध	२६	१२	वै	४६	१७	२०	१२	२	२०
२४	४५	०७	श	५५	५४	०	श्र	३म	०	००	००	००	००	००	००
२४	४७	०८	र	५०	४०	श	२६	२८	वि	४२	४१	२१	१३	३	२१
२४	४८	०६	व	४५	०२	पू	२३	०२	प्र.	२५	२४	२२	१४	४	२२
२४	५०	१०	मं	३६	०३	उ	१६	१०	आ	२८	०६	२३	१५	५	२३
२४	५१	११	बु	३२	५३	र	१५	०७	सौ	२०	३४	२४	१६	६	२४
२४	५३	१२	बृ	२६	४२	अ.	१०	५५	शा	१२	५४	२५	१७	७	२५
२४	५४	१३	शु	२०	४७	भ	०६	५	ऽ	०५	२४	२६	१८	८	२६
२४	५६	१४	श	१५	१७	कृ	०	१४	वृ	५१	२५	२७	१६	६	२७
२४	५८	३०	र	१०	२०	रो	००	०६	ध्रु	४५	१७	२८	२०	१०	२८

मृ ५७।५६ ए ५५।११मु ५८।११ ज्येष्ट वदि:स० २००२

कृ।२वृषेश:२१।१६आश्वि१मेषेशुक्र:२६।५१धनुषेन्दु:२७।४३
म. ३६।४४उ.
म. ६.५० या मकरेन्दु: ४६।५३ गरोश ४

रेव. ४ भौम: १८।०२ जून ३०
म.००।०१ उ२७।५७यारोहि.१श:४५।४५कुम्भेन्दु:००।०७

मीनेन्दु:०८।५४
म. १२।०२ घ. ३६।०३ या आश्वि. १ मेषे भौम: ५०।२४
मेषेन्दु: १५।०७ अपरा ११ भद्रकाली ११
मृगे १ रवि: ३८।२६
म. २०।४७ उ. ४८।०२ या वृषेन्दु: २०।५७
मृगे १ श: ४६।५६
मिथुनेन्दु २८।२५ वट सावित्री ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	११	०१	०४	००	०२	०२	०८
१६	२६	११	२५	०४	१८	१७	१७
३८	१२	५१	३६	४६	१७	५६	५६
३७	३०	४६	५५	१७	५०	३६	३६
५७	४४	०	०३	४८	०७	०३	०३
०६	५४	४६	१५	४०	३६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	००	०१	०४	००	०२	०२	०८
२३	०४	२५	२६	१०	१६	१७	१७
१८	२५	०७	०६	५५	११	३४	३४
१६	१०	०८	१५	५०	५३	२१	२१
५७	४४	०	०४	५३	०७	०३	०३
०२	२७	१६	२८	०५	५२	११	११

वा,८।३१।५६।१२रवौदि,१७।२६
मिश्र ४७।२६ कु ३०

ज्येष्ठ शुदि: सं० २००२

दि	घा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प.	रज	नौ	जू	ज्ये
३४	५६	०१	चं	०३	१२	आ	५६	२६	गं	३६	५१	२६	२१	११	२६
३५	०१	०२	मं	०३	०२	पु	५६	०५	वृ	३५	१२	१	२२	१२	३०
३५	०२	०३	बु	००	५४	पु	५६	५६	ध्रु	३१	३०	२	२३	१३	३१
३५	०४	०४	बृ	००	०१	श्ले	५६	००	व्या	२८	५१	३	२४	१४	१
३५	०५	०५	शु	००	१६	म	६०	००	ह	२९	११	४	२५	१५	२
३५	०७	०६	श	०२	०६	म	०२	२४	व	२६	२८	५	२६	१६	३
३५	०८	०७	र	०४	५५	पू	०६	५४	सि	२६	३६	६	२७	१७	४
३५	१०	०८	चं	०८	४५	उ	१२	२३	व्य	२७	३७	७	२८	१८	५
३५	१२	०६	मं	१३	२५	ह	१८	३२	व	२६	०३	८	२६	१६	६
३५	१३	१०	बु	१८	२७	चि	२५	०८	प	३०	४१	६	३०	२०	७
३५	१५	११	बृ	२३	२६	स्वा	३१	३५	शि	३२	१९	१०	२१	२१	८
३५	१४	१२	शु	२७	५६	वि	३७	४२	सि	३१	२६	११	१	२२	९
३५	१२	१३	श	३१	४८	ऽनु	४२	४५	सा	३४	०१	१२	२	२३	१०
३५	११	१४	र	३४	२७	ज्ये	४६	५१	शु	३३	५४	१३	३	२४	११
३५	०६	१५	चं	३६	०१	मू	४६	४७	शू	३	३५	१४	४	२५	१२

कर्केन्दु: ४१।११ रम्भाव्रतम् ३ हरियाली ३
म३०।२५३मृगे३मिथुनेश:२०।२८मर१शुक्र:३०।५३मेलाजोड़
म ००।०१ या मृगे३स० मिथुनेऽर्क: ३८।२५ मु१५ पुण्यं
[मध्यान्होत्तरम् सायन या सिंहेन्दु:५६।००
आर्द्रा १ श: ५०।४५
म ४।५४३३६।४६याउफा१गुरु:३४।५२भर २शुक्र:०६।३३
आर्द्रा २श; ३५।५४ [अदि१शनि:०५ ४५कन्येंदु:२३।१६
तुलेन्दु:५१।५०
म५०।५६उपश्चिमास्तंशनि:३४।००दशहरा१० गंगाजन्म १०
म २३।२६ या आर्द्रा १ रवि: ४०:०० निर्जला११
वृश्चिकेन्दु: २१।०३ सा मा सरता १०।१२
मर १ भौम: ५६।१५
म ३४।२७ उ अदि १ श: ००।१८ धनेन्दु: ४६।५१
म ५।१४ या सत्यव्रतम् १५ चंद्रमहणम

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	००	२०	०४	००	०२	०२	०८
०३	१०	१०	२६	१८	२०	१७	१७
१४	१८	१८	४६	०८	१५	०८	०८
१४	५४	०१	५४	१५	२०	५५	५५
५६	४३	०२	०५	५८	०८	०३	०३
५५	४५	४१	४८	०८	०३	११	११

४
२
३सूशबुरा
१मंगु
बु५
६
१२
११
७
८
चंद्र९,के
१०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	००	०२	०४	००	०२	०२	०८
१०	१४	२३	२७	२४	११	१६	१६
२२	२४	१५	३०	५८	११	४६	४६
२६	४३	३६	५८	४८	४८	४०	४०
०६	४३	०२ मा	०६	०६	०६	०३	०३
						११	११
५२	१६	२०	५५	४१	०६		

वा,८।३१।५६।२७चन्द्रदि.१७।३४
मि.७४।३४ कुं० १५

शौ ५८।३५ व्या ५७।४६ आषाढ़ वदि: संवत् २००२

दि	घा	ति	वा	घ	प.	न	घ	प.	यो	घ	प	रज	सर	जू	आ
३५	०७	०१	मं	२६	१२	पू	५१	२८	ब्र	३०	२२	१५	५	२६	१३
३५	०६	०२	बु	३५	०८	उ	५१	५४	ऐं	२७	१०	१६	६	२७	१४
३५	०४	०३	बृ	३२	५१	श्र	५१	०६	वै	२२	५८	१७	७	२८	१५
३५	०३	०४	शु	२६	२६	ध	४६	२५	वि	१७	५५	१८	८	२६	१६
३५	०१	०५	श	२५	१२	श	४६	५०	प्री	१२	०८	१६	०६	३०	१७
३५	००	०६	र	२०	११	पू	४३	३१	आ	०५	२८	२०	१०	०१	१८
३४	५८	०७	चं	१४	२५	उ	३६	४५	सौ	५१	१४	२१	११	२	१६
३४	५७	०८	मं	०८	३३	रे	३५	४०	ऽगं	४३	४०	२२	१२	३	२०
३४	५५	०६	बु	०२	२२	अ	३१	२६	सु	३५	५८	२३	१३	४	२१
३४	५५	१०	बु	५६	११	००	आ	वम	००	००	००	००	००	००	००
३४	५४	११	बृ	५०	१०	म	२७	२५	घृ	२८	२६	२४	१४	५	२२
३४	५२	१२	शु	४४	३५	कृ	२३	४२	शू	२१	०५	२५	१५	६	२३
३४	५०	१३	श	३६	३०	रो	२०	२८	गं	१४	२१	२६	१६	७	२४
३४	४६	१४	र	३५	२२	मृ	२७	५६	वृ	०८	१६	२७	१७	८	२५
३४	४७	३०	चं	३२	०२	आ	१६	१८	ध्रु	०२	३२	२८	१८	६	२६

[०६।३४
कृत्तिका१शुक्र:३६।५८आर्द्रा३राहु:पूषा१केतु:५४।५३मकरेंदु:
म३।५६उ१२।५१याआर्द्रा२रवि:४२।०१मर२भौम:३७।२२
पश्चिमोदयश:१८।३५आदि४कर्केश: ३१।४५कुम्भेन्दु: २०।१७
कृति २ वृषे शुक्र: ५०।२३ गणेश४
म२०।११उ४७।२३ या पुष्ये१श:२७।०१ मीनेन्दु: २६।२१
आर्द्रा ४ रवि; १३।०७ जौलाई ११
मेषेन्दु: ३५।४०
म २६।१६ उ ५६।११ या

आदित्यौ १ रवि:४५।०४ वृषेन्दु: ४१।२६ योगिनी ११
वैष्णवानां व्रतम११
म ३६।३० उ मिथुनेन्दु: ४६।१३
म ७।२६ या
आश्ले १ श: ४०।४७

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	००	०३	०४	०१	०२	०२	०८
१८	२१	०७	२८	०३	२२	१६	१६
०७	१५	१४	२०	११	१७	२१	२१
१२	१६	१५	१८	२६	०३	१४	१४
५६	४३	६६	०८	६३	०८	०३	०३
५१	०४	४६	०२	०१	०७	११	११

५बु
शु
३रवंशुरा
गु
१मं
६
१२
७
८
९के
१०
११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०२	०३	०४	०१	०३	०२	०८
२३	२५	१५	२६	०६	२३	१६	१४
४८	२६	४७	२०	२०	०५	०२	०२
२१	०१	४६	२६	०८	५७	०६	०६
५६	४	८८	०८	३४	०८	०३	०३
५३	१६	४५	४६	३८	१०	११	११

वा.८।३१।५६।४१चंद्रे दि१७।२३
मिश्र४७।२३क० ३०

आषाढ शुदि: सम्वत् २००२

दि	इ.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ	प	यो	घ.	प.	इ०	ल	जो	आ
२४	४६	१	मं	२६	४६	पु	२५	४०	ह	५३	५५	२६	१६	१०	२७
२४	४४	२	बु	२८	४४	पु	१६	१४	व	५१	०१	३०	२०	११	२८
२४	४३	३	बृ	२९	००	श्ले	१८	०१	सि	४९	१०	१	२१	१२	२९
२४	४१	४	शु	३०	३७	म	२१	०८	व्य	४८	२०	२	२२	१३	३०
२४	३९	५	श	३३	१७	पू	२५	२०	व	४८	२०	३	२३	१४	३१
२४	३८	६	र	३७	०५	उ	३०	३६	प	४९	१२	४	२४	१५	३२
२४	३६	७	चं	४१	३८	ह	३६	३८	शि	५०	३३	५	२५	१६	१
२४	३५	८	मं	४६	४०	चि	४३	१०	सि	५२	११	६	२६	१७	२
२४	३३	९	बु	५१	४०	स्वा	४९	२८	सा	५३	५०	७	२७	१८	३
२४	३२	१०	बृ	५६	१४	वि	५५	४५	शु	५५	०६	८	२८	१९	४
२४	३०	११	शु	६०	००	ऽनु	६०	००	शु	५५	४९	९	२९	२०	५
२४	२९	११	श	००	०३	ऽनु	०१	०९	ब्र	५५	४२	१०	३०	२१	६
२४	२७	१२	र	०२	४८	ज्ये	०५	२८	ऐं	५४	४५	११	३१	२२	७
२४	२४	१३	चं	०४	२८	मू	०८	४४	वै	५२	४३	१२	३२	२३	८
२४	२१	१४	मं	०४	४५	पू	१०	४०	वि	४१	४३	१३	०१	२४	९
२४	१८	१५	बु	०३	४७	उ	११	३०	प्री	४५	४०	१४	०२	२५	१०

रोहि १ शुक्र: १५।४९ कर्केन्दु: ००।०५
आदितौ २ शनि: ११।५८ चन्द्र दर्शनम् २
म ५९,४८ उ कृति १भौम: ४०।०१ सिंहेन्दु: १८।०१
म ३०।३७ या रोहि: २ शुक्र: २०।५०
आश्लेषे२बु: २७।१ १उफा२कन्यायांगुरु:२२।४२कन्येन्दु:४१।१९

म४१।३८उआदितौ४उकर्केऽर्क:१६।१५बु०३०पुत्रायंवायंवान्त
म१४।०९याकृति२बुधेभौम:२४।२३तुलेन्दु: ०९।५४

पुष्ये१रवि:४७।३०रोहि४शुक्र:३०।३० वृश्चकेन्दु: ३९।१४
म२८।०८उमघा१सिंहेश:३।५३देवशयनी११चातुर्मास्यव्रतारम्भ
म ००।०३ या वैष्णवानां व्रतम्
कृति३भौम:११।२२मृगे १ शुक्र: २३।२२ धनेन्दु: ०५।२८
पुष्ये२रवि:१८।०७ ता. मा. असद ३५।४७
म०४।-५३उ३४।१९यामकरेन्दु:२५।५०सत्यव्रतम्१५वायुपरीक्षा
मृगे २ शुक्र: ३२।४४ व्यास पूजा १५ [१५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०३	०५	०१	०२	२	८
०१	०१	२७	००	१८	२४	१५	१५
२३	०२	२५	३४	०६	११	३६	३६
३१	२२	१७	०७	०१	१०	४३	४३
५६	४१	६७	०६	६५	८	३	३
५७	१८	१५	०२	३६	४	११	११

सू	मं.	बु	बृ.	शु	श	रा	के
३	१	०४	०५	१	२	२	८
८	६	०४	०१	२६	२५	१५	१५
५९	३२	०९	५४	५५	१५	११	११
२८	५७	०४	४६	२९	५२	१७	१७
५७	४०	३०	१०	६६	०८	३	३
३	४८	२२	३३	५०	०७	११	११

बु ६ । ५श. । २राश । ३शुक्र । ७ । ४ । ८ । १०चं । ९के । १२ । ११

वा,८।३२।५९।५७बुधेद्दि१७।१९
मिश्र४७।१९ कुं १५

रे४६।००शू ५९।०३ श्रावणवदि: सं० २००२

दि.	इ.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	श	अ.	जो.	आ
२४	१४	१	बृ	०१	२५	अ	१०	५१	आ	४०	५५	१५	२	२६	११
२४	१४	२	बृ	५८	२१	००	[illegible]	वमू	००	००	००	००	००	००	००
२४	१०	३	शु	५४	०८	व	०६	१७	तौ	३५	०२	१६	४	२७	१२
२४	०७	४	श	४९	११	श	०६	५५	शो	२८	२९	१७	५	२८	१३
२४	०३	५	र	४३	२६	पू	०३	४४	ऽगं	२१	२९	१८	६	२९	१४
२३	५९	६	चं	३७	२८	उ	००	०३	धु	१४	१९	१९	७	३०	१५
२३	५५	७	मं	३१	२८	अ	५१	५०	धृ	०६	४५	२०	८	३१	१६
२३	५१	८	बु	२५	१७	म	४६	४२	ग	५१	२६	२१	९	१	१७
२३	४८	९	बृ	१९	१४	कृ	४३	५१	वृ	४४	०५	२२	१०	२	१८
२३	४४	१०	शु	१३	३८	रो	४०	२८	ध्र	३७	०६	२३	११	३	१९
२३	४०	११	श	०८	२४	मृ	३७	४५	व्या	३०	४१	२४	१२	४	२०
२३	३६	१२	र	०४	१८	आ	३५	५४	ह	२४	५४	२५	१३	५	२१
२३	३३	१३	चं	००	५६	००	३४	५९	व	१९	५६	२६	१४	६	२२
२३	[illegible]	१४	चं	५८	२८	पु	[illegible]	वमू	००	००	००	००	००	००	००
२३	२९	१५	मं	५७	३०	पू	३५	१३	सि	१५	५०	२७	१५	७	२३

पूर्वोदयशनि:४०।१० कुम्भेन्दु: ४०।०४

म २६।१५ उ ५४।०८ यां
मृगे ३ मिथुनेशुक्र: ३२।०६ मीनेन्दु: ४९।३२ गणेश ४
मघा २ बु: ५८।२६
म ३७।३८ उ मेषेन्दु: ५६।००
म ०४।३३ या रोहि १ भौम: ५०।२५
अगस्त ३१
म४६।२६उअ श्ले१रवि:४८।१०७अश्विमास्तंबु:३१।५५उफा२गुरु
म १३।३८ या अ द्रौ१ शुक्र:२५।५७[३८।५०वृषेन्दु:००।५९
मिथुनेन्दु: ०९।०६ कामदा ११
रोहि २ भौम: ४४।१४ अदितौ ३ शनि: ०२।४६
म००।५६उ२६।४७यामघां१प्र० बु: ०२।८ कर्केन्दु: २०।१३

हरियाली ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०४	०५	०२	०२	०२	०८
१५	११	०५	०३	०४	२६	१४	१४
३९	१७	१०	१०	४९	११	४९	४९
१५	०७	३६	१४	३५	४६	०२	०२
५७	४०	१०	११	६८	०७	३	३
११	१३	५७	०५	१२	५२	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०४	०५	०२	०२	२	८
२१	१५	०२	०४	११	२६	१४	१४
२२	१६	०३	१८	३५	५८	२९	२९
४३	३९	००	०४	४०	३८	५८	५८
५७	३९	४४	११	३८	०७	३	३
१९	३४	५७	२४	१२	४२	११	११

५ । ६बु । ४बुध । ३राशु । मं२ । ७ । १ । ८ । १० । ९के । १२ । ११

वा,८।३२।००।१०भौमेद्दि१६।४९
मिश्र४६।४९ कुं ३०

ऽग ५६।३८ श्रावण सुदिः सम्वत् २००२

दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	श	अ	अ	आ
३३	२५	०१	बु	५७	४३	[illegible]	३६	४३	व्य	१२	४३	२८	१६	०८	२४
३३	२१	०२	बृ	५६	१४	म	३६	२८	व	१०	३८	२६	१७	०६	२५
३३	१८	०३	शु	६०	००	पू	४३	२४	प	०६	३५	०१	१८	१०	२६
३३	१५	०३	श	०१	५२	उ	४८	२५	शि	०६	२१	०२	१६	११	२७
३३	१०	०४	र	०५	४५	ह	५४	१७	सि	१०	०१	०३	२०	१२	२८
३३	०६	०५	चं	१०	११	चि	६०	००	सा	११	१४	०४	२१	१३	२९
३३	०३	०६	मं	१५	११	चि	००	४०	शु	१२	४७	०५	२२	१४	३०
३२	५९	०७	बु	२०	१६	स्वा	०७	१३	शू	१४	२६	०६	२३	१५	३१
३२	५४	०८	बृ	२५	५५	वि	१३	२४	ब्र	१५	४३	०७	२४	१६	०१
३२	५१	०९	शु	२८	५१	अनु	१९	०१	ऐ	१६	३४	०८	२५	१७	०२
३२	४८	१०	श	३	५४	ज्ये	२३	४०	वै	१६	३७	०९	२६	१८	०३
३२	४३	११	र	३३	३०	मू	२७	०८	वि	१५	४३	१०	२७	१९	०४
३२	४०	१२	चं	३३	५४	पू	२९	२२	प्री	१३	५१	११	२८	२०	०५
३२	३६	१३	मं	३३	०२	उ	३०	२०	आ	१०	५७	१२	२९	२१	०६
३२	३२	१४	बु	३०	५८	श्र	३०	०६	सौ	०७	०२	१३	३०	२२	०७
३२	२८	१५	बृ	२७	४८	ध	२८	४५	शो	०२	१४	१४	३१	२३	०८

सिंहेन्दुः ३६।४३
आर्द्रा४प्रक.र्केशः १७।०७ आर्द्रा१शुक्रः १८।०६ चंद्रदर्शनम्
रोहि ३ भौमः ४७।११ कन्येन्दुः ५६।३६ मधुस्रवा ३
म ३३।४६ उ
म ०५।४० या। आर्द्रा ४ शुक्रः १२।३३
आश्लेषेप्रशः ४४।०६ तुलेन्दुः २७।२८नाग५पुरातनगृहप्रवेशः
.
म२०।१६उ५४।०५या।आदि१शुक्रः:०६।००वृश्चिकेन्दुः५६।५२
मघां१सिंहेऽकः:४५।२८बु३०पुरायंमध्यान्हनोत्तर मेलाचिन्त*
आदि२ शुक्रः ५८।०२ *पूर्णां ८ होशियारपुर
पूर्वोदयशः:३८।१२ धनेन्दुः २३।४०
म ०२।३७उ३३।३० या उफा ४ गुरु ४१।२० पवित्रा ११
मृगे १ भौमः ५८।२२ मकरेन्दुः ४४।३६

म३०।५८उ५८।२३याभार्गौअधारले।३श१०।५१कुम्भेंदुः५६।२५
आदि४कर्केशुक्रः४०।२३अगितर्पणी१५रक्षाबंधनम्१५वा मा

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०३	०५	०२	०२	०२	०८
२९	२१	२५	०६	२१	२८	१४	१४
५६	०८	२२	०४	५७	०६	०१	०१
३२	३४	०४	२४	०८	४५	२१	२१
५७	३८	२६	१२	७०	०७	०३	०३
३३	२८	२४	०७	१०	२१	११	११

७ बृ ६बु ५शुक्र ४श ८ ३के ११चं ९रा १० १२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	००	०५	०३	०२	०२	०८
०६	२५	२४	०७	००	२८	१३	१३
४३	३५	२४	३०	०६	५७	३९	३९
०२	३०	०४	२३	११	१४	०६	०६
५७	३७	१२	१२	६९	०६	०३	०३
४५	३६	३२	२१	३०	४२	११	११

मा,८।३२।००।२६गुरौदि०१६।
मिथ४३।१४ कुं१५

मृ ५७।७६ ५८।२६ भाद्रपद वदिः सम्वत् २००२

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रम	सु	अ	भा
३२	२४	०१	शु	२३	४२	श	२६	३६	सु	५०	१६	१५	०१	२४	०६
३२	१६	०२	श	१८	४६	पू	२२	३४	धृ	४३	२५	१६	०२	२५	१०
३२	१४	०३	र	१३	१६	उ	१६	५८	शू	३६	०५	१७	०३	२६	११
३२	१०	०४	चं	०७	२७	रे	१५	५३	ग	२८	३२	१८	०४	२७	१२
३२	०५	०५	मं	०१	१७	आ	११	५५	वृ	१०	४४	१९	०५	२८	१३
३२	०५	०६	मं	५५	१०	भ	अ	क्षम	००	००	००	००	०७	[illegible]	[illegible]
३२	००	०७	बु	४६	११	कृ	०७	३२	ध्रु	१३	०५	२०	०६	२९	१४
३१	५५	०८	बृ	४३	३४	रो	०६	३५	व्या	०५	३५	२१	०७	३०	१५
३१	५०	०९	शु	३८	३१	मृ	००	०२	ह	५१	४९	२२	०८	३१	१६
३१	४५	१०	श	३४	१६	आ	५५	०५	सि	४५	५१	२३	०९	०१	१७
३१	४०	११	र	३०	५१	पु	५२	५४	व्य	४०	३६	२४	१०	०२	१८
३१	३५	१२	चं	२८	३२	पु	५३	५१	व	३६	१७	२५	११	०३	१९
३१	३०	१३	मं	२७	२३	श्ले	५४	५६	प	३२	५२	२६	१२	०४	२०
३१	२५	१४	बु	२७	३४	म	५७	५४	शि	३०	३०	२७	१३	०५	२१
३१	२१	३०	बृ	२६	०४	पू	६०	००	सि	२६	०६	२८	१४	०६	२२

म ४६।०४ उ मीनेन्दुः ०६।२०
म१३.१६या।पुष्ये१शुक्र.२०।४४कज्जली३गबोरा४ बहुला४
मघा ४ रविः ०८।०४ मेषेन्दुः १५।५७
म ५५।१० उ आश्ले ४ शः ५२।२८ चन्दन ६ हल ६
*शीतला७
म२२।१०या।आर्द्रा२राहुःमूले४केतुः ४७।५१वृषेन्दुः२१।३२*
पूफा१ रविः ३५।०७कृष्णजयन्ति ८
मृगे ३ मिथुने भौमः २३ २५ मिथुनेन्दुः२८।३४गुग्गाह
म०६।२२उ३४।१६ यामघा १सिंहेशः४१।५२आदितो४कर्के*
क.र्केन्दुः ३६।२१ अजा ११ *शनिः५८।५८सितम्बर३०
पूफा २ रविः०१।५३ गोवत्सा १२
म२७।२३उ५७।२८या।हस्ते१गुरुः २८।१८सिंहेन्दुः ५४।३६
मृगे ४ भौमः ४४.०७
आश्ले १ शुक्रः ४७ ०६ कुशोत्पाटनी ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०१	०३	०५	०३	०२	०२	०८
१३	२९	२८	०८	०८	२९	१३	१३
२८	५३	२२	५८	१९	४५	१६	१६
००	०२	०६	२८	४६	१२	५०	५०
५९	३६	४९	१२	७०	६	०३	०३
५७	२७	४९	४२	४८	३५	११	११

बृ६ ५सूबुशं ४शुक्र ३मंश ७ ८ २ ९के ११ १ १० १२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०२	०४	०५	०३	०३	०२	०८
२०	०४	०५	१०	१६	००	१२	१२
१४	०९	५५	२८	३६	३०	५४	५४
३५	२१	४८	१२	४९	५४	३५	३५
५८	३५	७७	१३	७२	०५	०३	०३
१३	३६	४६	००	०४	२८	११	११

मा,८।३२।००।४०गुरौदि१५।४
मिथ४५।४१ कुं३०

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	र	सु.	सि	भा
३१	१६	०१	शु	३१	४३	पू	०१	०६	सा	२८	४०	२६	१५	०७	२३
३१	१२	०२	श	३५	३०	उ	०५	५६	शु	२६	०४	३०	१६	०८	२४
३१	०७	०३	र	४०	०३	ह	११	३२	शु	३०	०३	०१	१७	०८	२५
३१	०२	०४	च	४५	१०	चि	१७	४६	ब्र	३१	३४	०२	१८	१०	२६
३०	५७	०५	मं	५०	१६	स्वा	२४	२०	ऐं	३३	०६	०३	१६	११	२७
३०	५२	०६	बु	५५	०३	वि	३०	१६	वै	३४	२६	०४	२०	१२	२८
३०	४७	०७	बृ	५६	०६	ऽअनु	२६	२२	वि	३५	२०	०५	२१	१३	२६
३०	४२	०८	शु	६०	००	ज्ये	४१	१४	प्री.	३५	३१	०६	२२	१४	३०
३०	३७	०८	श	०२	०६	मू	४५	००	आ	३४	४३	०७	२३	१५	३१
३०	३२	०६	र	०४	०१	पू	४७	३१	पौ.	३३	०२	०८	२४	१६	०१
३०	२८	१०	च	०४	३२	उ	४८	४६	शो	३०	२१	०६	२५	१७	०२
३०	२४	११	मं	०३	५६	श्र	४८	०६	ऽगं	२६	३७	१०	२६	१८	०३
३०	१६	१२	बु	०१	४६	ध	४७	४८	धु	२१	५८	११	२७	१६	०४
३०	००	१३	बु	५८	४८	००	श्रव	म	००	००	००	००	००	००	००
३०	१४	१४	बृ	५४	४४	श	४५	४२	वृ	१६	२८	१२	२८	२०	०५
३०	०६	१५	शु	४६	५६	पू	४२	२०	शू	१०	१७	१३	२६	२१	०६

भाद्रपद शुदिः सम्वत् २००२

मघा ३ ज्ञः १८।०७ कन्येन्दुः १७।१७
चन्द्र दर्शनम् २
पूफ. ४ रविः ४४।०७ तुलेन्दुः ४४।४० हरितालिका ३
म १२।३६ उ ४४।१० या पत्थर ४
आर्द्रा १ भौमः १७।४४ ऋषि ५
पूफा १ ज्ञः ०५।४५ वृश्चिकेन्दुः १४।०५ सूर्यः ६
म५६।०६ उ उफा १ रविः १६।२७ सूतका ७ मुक्ताभरण ७
म३०।३६ मा धनेन्दुः ४१।१४ दुर्गा ८ राधा ८
आश्ले ४ शुक्रः ०६।१२
उफा २सकन्यायामकः ४५।५२मु३०पुण्यं परदिनेमध्यान्हका
[पंश्चमास्तंगुरुः १६।५१
म२४।१४ उ मघा १ सिंहे शुक्रः५१।०७ मकरेन्दुः ०२।४८
म०३।५६या ग्योदयमगस्त्यः ४४।५०पूफा४ज्ञः३७।४२पद्मा
हस्ते २ गुरुः४८।१३ कुम्भेन्दुः१८।१६ [११ वामन १२
म५४।४५ उ उफा १ज्ञः३६।२२ अनन्त १४ [द्वारम्भः
म२२।२०याःपूर्वास्तंज्ञः२०।२३मीनेंदुः२८।१३सत्यव्रतपितृप

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०२	०४	०५	०३	०३	०२	०८
२८	०८	१७	१२	२६	०१	१२	१२
०१	४६	१६	१२	०६	१७	२६	२६
२१	५६	४६	१४	३४	११	०६	०६
५८	३४	६५	१२	७१	०५	०३	०३
६०	१२	३७	०६	२६	२६	११	११

७
बुशु
८ बृ
६के
३मंश
१०
१२ र
११
२
१

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०२	०४	५	४	३	०२	०८
०४	१२	२८	१३	४	१	१२	१२
५१	४६	३५	४३	३४	५४	०६	०६
३६	०३	३१	५८	१०	०८	५४	५४
५८	३२	१०	१३	७२	४	०३	०३
४६	५६	०७	०८	०४	७५	११	११

वा,८।३२।००।५५शुक्रेदि१३।४
मिश्र४५।०४ कुं १५


दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	शौ	सं	सिं	ओ
३०	०५	०१	श	४४	३३	उ	३६	२०	ग	०३	२७	१४	३०	२२	०७
३०	००	०२	र	३८	४३	रे	३५	२६	ध्रु	४७	२१	१५	३१	२३	०८
२६	५६	०३	चं	३२	४०	अ	३१	१४	व्या	४०	४५	१६	०१	२४	०६
२६	५१	०४	मं	२६	३५	भ	२७	०२	ह	३२	००	१७	०२	२५	१०
२६	४६	०५	बु	२०	४०	कृ	२३	००	व	२५	२३	१८	०३	२६	११
२६	४१	०६	बृ	१५	०७	रो	१६	२२	सि	१८	०३	१६	०४	२७	१२
२६	३६	०७	शु	१०	०७	मृ	१६	१७	व्य	१	१६	२०	०५	२८	१३
२६	३२	०८	श	०५	५४	आ	१४	०३	व	०५	०२	२१	०६	२६	१४
२६	२७	०६	र	०२	३४	पु	१२	३८	वि	५४	५२	२२	०७	३०	१५
२६	२२	१०	चं	००	१७	पु.	१२	१७	सि	५१	०६	२३	०८	०१	००
२६	२२	११	च	५६	१३	श्र	वम	००	००	००	००	००	००	००	१६
२६	१७	१२	मं	५६	२५	श्ले	१३	०६	हा	४८	२६	२४	०६	०२	१७
२६	१२	१३	बु	६०	००	म	१५	१८	शु	४६	४४	२५	१०	०३	१८
२६	०७	१३	बृ	००	५०	पू	१८	४३	शू	४५	५६	२६	११	०४	१६
२६	०२	१४	शु	०६	३६	उ	२३	१२	ब्र	४६	०६	२७	१२	०५	२०
२८	५८	३०	श	०३	२६	ह	२८	४	ऐं	४६	५४	२८	१३	०६	२१

बृ ५६।८।५६।३२ आश्विन वदिः सम्वत् २००२

आर्द्रा ३ भौमः ४५।३२ उफा २ कन्यायां ज्ञः ३४।२६
मेषेन्दुः ३५।२६ ता० भा० मीजान ३४।४५
म ५।३६ उ ३२ ४० या
वृषेन्दुः ४१।०१
हस्ते १ रविः ५६।५२ मघा ४ शुक्रः १०।०८
म १५ ०७ उ ४२।३७ या मिथुनेन्दुः ४७।४६ कपिला ६
आर्द्रा४ भौमः५७।३६हस्ते१ज्ञः१३।५६पूफा१शुक्रः५८।४१
कर्केन्दुः ५८।०० महाष्टमी ८
म३१।२५ उ हस्ते २ ज्ञः ०७।१०
म ०.०।१७ या इन्द्रा ११ अक्तूबर ३१

हस्ते ३ ज्ञः ०३ ३३ सिंहेन्दुः १२।०६
हस्ते ३ रविः ४२।५५
म०० ५७८३२।१६याकन्येन्दुः३४।५०शस्त्राग्निहतश्राद्धम्१४
अदि१भौमः२५।३७ चित्रा१ज्ञः५६।१६ हस्ते२गुरुः१०।३६
गजच्छाया ३० पितृविसर्जनम् ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०२	०५	०५	०४	०३	०२	०८
१२	१७	१२	१५	१४	०२	११	११
४२	०४	२१	२६	१४	३०	४१	४१
४८	२२	४५	०६	२२	५७	२८	२८
५६	३१	१०	१३	७२	०४	३	०३
०४	१५	२६	००	४२	१५	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०२	०५	५	०४	३	६	०८
१६	२०	२४	१७	२२	०२	११	११
३७	३८	४३	००	४४	५८	१६	१६
०१	४५	४२	५६	५५	१०	१४	१४
५६	२६	१०	१३	७२	३	३	०३
२०	४३	४०	०८	१६	२७	११	११

वा,८।३२।०१।१०शनौदि१४।
मिश्र४४।२६ कुं ३०


द	मा	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	श	मी	अ	आ
२८	५३	०१	र	१२	०६	चि	३४	५२	वै	४८	१३	२६	१४	०७	२२
२८	४८	०२	चं	१७	१४	स्वा	४१	२६	वि	४६	०४	०१	१५	०८	२३
२८	४३	०३	मं	२२	३०	वि	४७	५०	प्री	५१	०२	०२	१६	०९	२४
२८	३८	०४	बु	२७	२२	ऽनु	५३	४२	आ	५१	५५	०३	१७	१०	२५
२८	३३	०५	बृ	३१	२१	ज्ये	५८	५०	सौ	५२	१२	०४	१८	११	२६
२८	२८	०६	शु	३४	३०	मू	६०	००	शो	५१	३४	५	१९	१२	२७
२८	२३	०७	श	३६	२९	मू	०२	५०	ऽगं	५०	०७	०६	२०	१३	२८
२८	१९	०८	र	३७	१६	पू	०५	४०	सु	४७	३६	०७	२१	१४	२९
२८	१४	०९	चं	३६	२७	उ	०७	१५	धृ	४४	०७	०८	२२	१५	३०
२८	०९	१०	मं	३४	४५	श्र	०७	३७	शू	३९	३६	०९	२३	१६	३१
२८	०४	११	बु	३१	४९	ध	०६	४८	गं	३४	१७	१०	२४	१७	०१
२७	५९	१२	बृ	२७	४२	श	०४	५८	वृ	२८	१२	११	२५	१८	०२
२७	५४	१३	शु	२०	०६	पू.	०२	१८	ध्रु	२१	२८	१२	२६	१९	०३
२७	४९	१४	श	१७	४७	रे	५५	०८	व्या	१४	२२	१३	२७	२०	०४
२७	४४	१५	र	११	५६	अ.	५१	०१	ह	०६	२५	१४	२८	२१	०५

उ ५८।३८ व ५८।७८ आश्विन शुदिः सं० २००२

तुलेन्दुः ०१।४७ शरदे नवरात्रारम्भः १ घटस्थापनंमध्यान्हे [बृ.अर्केन्दु; ४१।१४
म ५४।५६ उ चित्रा १ तुलेशः ४०।५३उफा१शुक:३५।४४
म २७।२२ या चित्रा १ रविः २६।१८
धनेन्दुः ५८।५०
उफां२ कन्यायां शुक्रः ३९।३१
म ३३।२९ उ स्वात्यां १ शः २८।२२ पुष्ये १ शनिः ३१।०९
म ०६।५७ या मकरेन्दुः २१।०३ दुर्गा ८ [सरस्वत्यावाहनम्
स्वात्यां २ शः २५।०७ पूर्वोदयं ,,बुः ४०।१२
कुम्भेन्दुः ३७।१२ विजया १० दुमहरा १०
म०३।१७उ३१।४९याचित्रा२स०तुलेर्कः११।१२यु१५पुण्यघ.
मीनेन्दुः ४७।५८ [२ उ पापांकुशा ११
आदितौ २ भौमः ३२।५१
म १७।४७उ ४४।५२याहस्ते४गुरु:३३।३७हस्ते१शुक्रः४८।५५
विशा १ शः १८।०९[मेषेन्दुः५५।०८सत्यव्रतम् १५आकाश*
*दीपदान १५

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०३	०६	०५	०५	०३	०२	०८
२७	२४	०८	१८	०२	०३	१०	१०
३२	२९	४७	४५	३१	२२	५३	५३
४२	००	०४	५६	२७	५०	४७	४७
५९	२७	० २०	१३	७३	०२	०३	०३
३८	३१	० ४७	०३	१९	३४	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०२	०६	०५	०५	०३	०२	०८
०४	२७	२०	२०	११	०३	१०	१०
३०	३५	३८	१७	०७	३८	२१	३१
५१	१६	४९	१०	०८	३३	३१	३१
५९	२५	९९	१३	७३	०१	०३	०३
५१	२१	३७	५०	५६	४८	११	११



बा,८।२२ ०१।२५रवौदि १३।५२
मिश्र ४३।५ स्कु० १५


दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प.	जि	मा.	अ.	का
२७	३९	०१	चं	०६	०१	भ	४६	४७	वि	५०	५७	१५	२९	२२	०६
२७	३४	०२	मं	००	०३	कृ	४२	४२	व्य	४३	०२	१६	३०	२३	०७
२७	३४	०३	म	५४	११	००	अवम्		००	००	००	००	००	००	०८
२७	३०	०४	बु	४८	४४	रो	३८	५५	व	३५	४५	१७	०१	२४	०९
२७	२५	०५	बृ	४३	४९	मृ	३५	४०	प	२८	११	१८	०२	२५	०९
२७	२१	०६	शु	३९	४१	आ	३३	१४	शि	२२	१४	१९	०३	२६	१०
२७	१८	०७	श	३६	२६	पु	३१	३५	सि	१६	५७	२०	०४	२७	११
२७	१४	०८	र	३४	२५	पु	३०	५८	सा	११	३०	२१	०५	२८	१२
२७	१०	०९	चं	३३	१५	श्ले	३१	३३	शु	०७	३४	२२	०६	२९	१३
२७	०६	१०	मं	३३	२४	म	३३	२१	शु	०४	१९	२३	०७	३०	१४
२७	[illegible]	११	बु	३५	१२	पू	३६	२७	ब्र	०२	३४	२४	०८	३१	१५
२६	५८	१२	बृ	३७	५८	उ	४०	३८	ऐं	०१	०९	२५	०९	०१	१६
२६	५४	१३	शु	४१	३८	ह	४५	५८	वै	००	३५	२६	१०	०२	१७
२६	५१	१४	श	४६	३७	च	५१	५८	वि	०२	३२	२७	११	०३	१८
२६	४७	३०	र	५१	५२	स्वा	५८	२७	प्री	०२	३६	२८	१२	०४	[illegible]

कार्तिक वदि सं० २००२

पश्चिमोदयशः ४८।५३ क.र्तिकस्नानारम्भः १
म२७।०७उ५४।११यावृषेन्दुः ००।४५ ता मा अक्रवप०।०२
स्वात्यां१रविः५०।५५ गणेश ४ करक ४
विशा३शः २७।२१ मिथुनेन्दुः ०७।१८ सीमन्तकम्
म ० ।११ उ
म०८।०३याआदितौ४कर्केभौमः३५।१३विशा४वृश्चिकेशः२७।२१
हस्ते ४ शुक्रः ५४।२७ अहोई ८ [कर्केन्दुः १७। ०
अनु १ शः ४८।०७ सिंहेन्दुः ३१।३२
म ०३।२४ उ ३३।३४ या
चित्रा १शुक्रः३६।०१आर्द्रा१राहुःमूले३केतुः४०।०९कन्येन्दुः [५२।२९रमा११
अनु २ शः ०९।०७ नवम्बर ३०
म४१।५४उस्वात्यां४रविः५०।१४ धन १३ यम पंचकारम्भः
म १४।२५ या तुलेन्दुः १८।५८ नरक १४
चित्रा १ गुरुः ५८।११ दीपमाला ३०

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०३	०७	०५	०४	०३	०२	०८
११	००	०१	२१	१९	०३	१०	१०
३०	२५	४२	४७	४७	४८	०९	०९
४४	४०	३२	१५	१५	३५	१६	१६
६०	२२	९०	१२	७३	००	०३	०३
०७	५४	०६	५४	५६	१९	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०३	०७	०५	०५	०३	०२	०८
१८	०२	११	२३	२८	०३	०९	०९
३२	५७	२५	१५	२४	५२	४७	४७
१९	४०	५३	५६	४९	४७	०१	०१
६०	२०	७७	१२	७४	००	०३	०३
३२	१३	२	३०	३१	०७	११	११



रा,८।२२।०१।३९ रवौदि १३।२३
मिश्र४३।२३कु २०

दि	आ	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	जि	घ	न	का
२६	४१	०१	उ	५७	१२	ज्ये	६०	००	का	३	५४	२६	१३	०५	२०
२२	३०	०२		६०	००	वि	०४	४५	ती	४	१५	२०	१४	०६	२१
२६	३४	०२	बु	०२	०६	ऽमु	१०	५८	गो	६	१२	०१	१५	०७	२२
२४	११	०३	बृ	०६	२१	ज्यै	१६	१७	ऽग	६	१६	०२	१६	०८	२३
२६	२०	०४	शु	०६	३१	मू	२०	३३	धु	६	१६	०३	१७	०६	२४
२६	२६	०५	श	११	३५	पू	२३	४२	धू	५	०४	०४	१८	१०	२५
२६	१६	०६	र	११	१६	उ	२५	३६	शू	८	५०	०५	१६	११	२६
२६	१५	०७	च	११	२६	श्र	२६	१०	वृ	५५	२१	०६	२०	१२	२७
२६	११	०८	म	०६	५१	ध	२५	४०	ध्रु	५०	१६	०७	२१	१३	२८
२६	०७	०६	बु	०६	५६	श	२४	०३	व्या	४४	२१	०८	२२	१४	२६
२६	०१	१०	बृ	०२	५२	पू	२१	३८	ह	३७	४७	०६	२३	१५	३०
२६	०२	११	बृ	५८	२१	००	वम्	००	००	००	००	००	००	००	००
२६	५६	१२	शु	५३	०२	उ	१८	२६	व	१०	३७	१०	२४	१६	०१
२६	५५	१३	श	४३	२०	रे	१४	४६	सि	२३	०६	११	२५	१७	०२
२६	११	१४	र	४१	२५	अ	१०	३४	व्या	१५	१६	१२	२६	१८	०३
२६	४३	१५	च	३५	२६	भ	०६	२१	व	०७	२२	१३	२७	१६	०४

घ ५६।३४ प ५८।३५ कार्तिक शुदि सं० २००२

पुष्ये१भौम:५१,५२चित्रा१तुलेशुक: ४६।०८ वृश्चिकेन्दु: *
विशा१रवि:०७।२२स्वम१आनु१रविका२चान्द्रदर्शनम् २
वक्रीपुष्ये १ शनि: १४।०१ *४८।१८अन्नकूट१गोवर्धनपूजनम्
म ३७,५६ उ धनुर्षेन्दु: २६।१७
म ६।११ या ज्येष्ठा १ श: ०६।०४
म ०रेन्दु: ३६,११
१०मार्यां १ शुक्र: २३।००
म ११।३६ उ ४०।४५ या कुम्भेन्दु: ५५।५७ गोपा ८

परिक्रमा ६ कूष्म एड दानम्
म३०।३६ उ५८।२१यामीनेन्दु:०७।१५ हरिप्रबोधनी११पंच*
*भीष्मव्रतम् मेला पुष्करराज
विशा४सं. वृश्चिकेऽर्क: ३।५५मृ०५ पुण्यंमध्याह्नयावत्
पुष्ये २ भौम: ००।४१ मेषेन्दु: १४।४६
म ४१।२५ उ वैकुण्ठ १४ *व्रतम्कार्तिकस्नान उमासि
म८।२५यांअनु१रवि:२०।२६ वृषेन्दु:२०।१८तुकरी१५सत्य*

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०३	०७	०४	०६	०३	०२	०८
२७	०५	२०	२५	०६	०३	०६	०६
३६	४२	३३	०६	३३	४८	१८	१८
४०	१३	४०	५३	५२	३२	२४	२४
६०	१५	४२	१२	७४	००	०३	०३
३८	५६	०५	०४	३३	५१	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०३	०७	०५	०६	०३	०२	०८
०३	०७	२३	२६	१७	०३	०८	०८
४०	०६	१८	१८	०४	४२	५६	५६
५४	३७	३०	२६	५२	०१	२०	२०
६०	१२	०७	११	७५	०१	०३	०३
४८	२१	१०	२१	०७	३२	११	११

६के १० ८रबु शु ६श ११ ५ १२ २चं ४मंग ३श

वा,८।३२।१।५४चंद्रे दि१२।५६
मिअ४२।५६ कुं १५

घ	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	जि	घ	न	मा
४६	०१	सं	३०	०२	कृ	०२	१३	शि	५१	५७	१४	२८	२०	०५
३६	०२	बु	२४	३८	रो	५५	००	सि	४४	४१	१५	२६	२१	०६
२५	०३	बृ	१६	४७	मृ	५२	१८	सा	३७	५६	१६	३०	२२	०७
३३	०४	शु	१५	४३	आ	५०	२६	शु	३१	५४	१७	०१	२३	०८
२१	०५	श	१२	२६	पु	४६	२२	शू	२२	२७	१८	०२	२४	०६
२६	०६	र	१०	२०	पु	४६	५०	व्र	२२	०-	१६	०३	२५	१०
२८	०७	चं	०६	२४	श्ले	५१	२१	ऐं	१८	४१	२०	०४	२६	११
२६	०८	मं	०६	४५	म	५४	६	वै	१६	११	२१	०५	२७	१२
२४	०६	बु	११	२८	पू	५८	६	वि	१४	४८	२२	०६	२८	१३
२३	१०	बृ	१४	१७	उ	६०	००	प्री	१४	११	२३	०७	२६	१४
२१	११	शु	१८	१७	ह	०३	०६	आ	१४	२५	२४	०८	३०	१५
२०	१२	श	२३	०४	चि	०६	०१	सौ	१५	१७	२५	०६	०१	१६
१८	१३	र	२८	२२	स्वा	१५	२४	शो	१६	३३	२६	१०	०२	१७
१६	१४	चं	३३	४५	वि	२१	५८	ऽगं	१७	५२	२७	११	०३	१८
१३	३०	मं	३६	०८	ऽनु	२८	८	धु	१८	५६	२८	१२	०४	१६

रो ५८।२२ मार्गशीर्ष वदि: सम्वत् २००२

मृग क्षौरा १ मार्गस्नानारम्भ: *मिथुनेन्दु:२८।४१
म५२।१२उवक्रीज्येष्ठा २श: २१।११ मित्रा२ गुरु:२६।०८*
म१६।४७या विशा १शुक्र:१।२२गणेश४ ता.म. कौठ४६।३०
कर्केन्दु: ३५,५४ द्विरांगमन घ १५।४
पश्चिमास्तंश: ४१।१३ विशा २ शु ४१।०६
म १०।२० उ ३६ ५२ या सिंहेन्दु: ४८।५०
काल भैरव ८
विशा ३ शुक्र: २०।४७
म ४७।५२ उ कन्येन्दु: १०।८
म १४।१७ या ज्येष्ठा १ प्र श: ३ न:५०।२३
विशा ४ वृश्चिके शुक्र: ००।०८
दिसम्बर ३१
म २८।२२ उ ज्येष्ठा १ रवि: २८।०८ क: ३६।३१
म ०१।३ या अनु ४ प्र श: ५०।०१ ०५।२०
वक्री पुष्ये २ भौम: ०६।१६

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०३	०७	०५	०६	०३	०२	०८
११	०८	२१	२७	२७	०६	०८	०८
४८	३४	२३	५०	०५	२५	३४	३४
०१	००	०६	११	२०	३६	५४	५४
६१	०७	४४	११	७५	०२	०३	०३
००	३६	३८	०७	०७	२५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०३	०७	०५	०७	०३	०२	०८
१८	०६	१५	२६	०५	०३	०८	०८
५५	१४	५३	०६	५२	०५	११	११
२६	१६	५२	२०	१७	४६	३८	३८
६१	०३	४४	१०	७४	०३	०३	०३
०६	०७	१३	३५	०७	०५	११	११

६के १० ८रबुचं ७शु ६के ११ ५ १२ ४शमं २ ३श

वा,८।३२।२।०६ भौमेदि१२।३६
मिअ४२।३६ कुं १०

दि.	मा.	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	की	दि	म
२५	११	०१	बु	४३	१४	ज्ये	३३	४०	धृ	१६	३८	२६	१३	०५	२०
२५	११	०२	बृ	४६	२५	मू	३८	१३	शू	१६	३१	३०	१४	०६	२१
२५	०६	०३	शु	४८	१०	पू	४१	४२	ग	१८	२२	१	१५	०७	२२
२५	०८	०४	रा	४६	२०	उ	६२	४२	वृ	१६	३८	२	१६	०८	२३
२५	०६	०५	(	४८	४४	श्र	४०	६७	ध्रु	१२	४२	३	१७	०६	२४
२५	०४	०६	चं	०६	५५	ध	४४	३२	व्या	०६	४७	४	१८	१०	२५
२५	०२	०७	म	४४	०३	श	४२	०१	ह	०४	४५	५	१६	११	२६
२५	०१	०८	बु	४०	१०	पू	४०	५६	सि	५२	५३	६	२०	१२	२७
२४	५६	०६	बृ	३५	३१	उ	३८	०२	व्या	४५	४२	७	२१	१३	२८
२४	५६	१०	शु	३०	१७	रे	३४	२६	व	१८	२५	८	२२	१४	२६
२४	५८	११	श	२४	३०	अ	३०	२५	[illegible]	३०	३६	६	२३	१५	०१
२४	५४	१२	र	१८	४५	भ	२६	०२	शि	२२	४४	१०	२४	१६	०२
२४	५२	१३	च	१२	५१	कृ	२१	५५	सि	१४	४५	११	२५	१७	०३
२४	५१	१४	म	०७	०६	रो	१८	०२	सा	०७	०८	१२	२६	१८	०४
२४	४६	१५	बु	०१	४६	मृ	१४	३१	शु	५२	४५	१३	२७	१६	०५


मार्गशीर्ष शुदि: सं० २००२

[illegible] मार्गशीर्ष शुदि: सं० २००२

ज्येष्ठा २ रवि: ४३।२४ अनु २ शुक्र: १८।५३ धनेन्दु: ३३।४०
चन्द्र दर्शनम् २
अनु ३ शुक्र: ५७।५६ मकरेन्दु: ५७।१४
म १६।०० उ ४६।२० या ज्येष्ठा ३ रवि: ५६।२६ अनु ३ प्र
चित्रा ३ तुले गुरु: ५४।३२ नाग ५ [श: ५५।२२
पूर्वोदय श: ४६।५१ कुम्भेन्दु: १४।१६ स्कंद ६ ललिता ६
म ४४।०३ उ मित्र ७
म १२।०६ या ज्येष्ठा ४ रवि: १५।२७ मीनेन्दु: २६।२६
ज्येष्ठा १ शुक्र: १६।३
म ५७।२७ उ मार्गी अनु ४ श. १०।५४ मेषेन्दु: ३४।१६
म २४।३७ या मूले १ स. धनुष्यर्क: ३२।३५ मु १५ मुखपं
वृषेन्दु: ४०।०० [मत्स्यान्होत्सवम् मोक्षदा ११

म७।०६ उ २४।३४ या मूले २ रवि: ४६।४७ ज्येष्ठा ३ शुक्र: ३४।२६*
दत्तात्रेयोत्पत्तिः १५
*मिथुनेन्दु: ४६।१५ पिशाचमोचनी १४ सत्यव्रतम् १५ चन्द्रग्रहणम्

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०१	०७	०६	०७	०३	०२	०८
२७	०६	११	००	१५	०२	०७	०७
०५	१८	३७	२८	४५	३७	४६	४६
०५	२६	२६	०१	५६	२४	१२	१२
६१	०१	१४	०६	७५	०३	०३	०३
१७	४४	३५	४८	४१	५३	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०३	०७	०६	०७	०३	०२	०८
०४	०८	१३	०१	२४	०२	०७	०७
१४	४१	००	३३	४५	०८	२३	२३
१८	१६	१५	५८	३६	२२	५७	५७
६१	०८	२६	०७	७५	०४	०३	०३
२१	००	४६	५६	०७	२३	११	११


वा. ८।३२।०२।२४ बुधोदि १२।२४
मिश्र ४२। २४ कु १५

दि	मा	त	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	नु	की	दि	पौ
००	००	०१	बु	५७	०५	००	अ	वम	००	००	००	००	००	००	००
२४	४८	०२	बृ	५२	११	आ	११	३६	ब्र	४६	२७	१४	२८	२०	०६
२४	४६	०३	शु	५०	१०	पु	०६	३६	ऐं	४०	५१	१५	२६	२१	०७
२४	४६	०४	श	४८	१४	पु	०८	३४	वै	३६	०४	१६	१	२२	०८
२४	४०	०५	र	४७	३१	श्ले	०८	२४	वि	३२	१३	१७	२	२३	०६
२४	४६	०६	च	४२	०६	म	०६	४६	प्री	२६	२६	१८	३	२४	१०
२४	५०	०७	म	५०	०४	[illegible]	११	१७	आ	२७	३८	१६	४	२५	११
२४	५२	०८	बु	५१	०६	उ	१६	०३	सौ	२६	४५	२०	५	२६	१२
२४	५४	०६	बृ	५७	१८	ह	२०	५३	शो	२६	४७	२१	६	२७	१३
२४	५६	१०	शु	६०	००	चि	२६	३७	अ	२७	३०	२२	७	२८	१४
२४	५७	१०	श	०२	१२	स्वा	२२	५७	सु	२८	४०	२३	८	२६	१५
२४	५६	११	र	०७	३६	वि	२६	४०	धृ	३०	०४	२४	६	३०	१६
२५	०१	१२	च	१२	५८	अनु	४४	५४	शू	३१	२०	२५	१०	३१	१७
२५	०२	१३	म	१७	५५	ज्ये	५१	३७	ग	३२	०६	२६	११	१	१८
२५	०४	१४	बु	३२	०७	मू	५१	२८	वृ	३२	२३	२७	१२	०२	१६
२५	०६	३०	बृ	२५	१०	पू	६०	००	ध्रु	३१	४८	२८	१३	०३	२०

पौष वदि: सं० २००२

कर्केन्दु: ५५।६ अनु ४ श: १७।४६
म २१।४० उ ५०।१० यांध्ये ४ शुक्र: ११।५३
मूले १ रवि: २।१५ गणेश ४ ता. मा. १ ह्री ४।५६
पूर्वास्तशुक्र: २८।०५ मूले १ धनुषिशुक्र: ४६।४५ सिंहेन्दु:
म ४८।६ उ ज्येष्ठा १ श: २४।२० [०८।३४
म १६।०५ या कन्येन्दु: २८।१३ मूले ४ रवि: १७।४१
मूले २ शुक्र: २७।४७
तुलेन्दु: ५३।४५ मेला बाबा हरवल्लभ जालन्धर
म ४६।२५ उ पूषा १ रवि: ३३।०८ ज्येष्ठा ३ श. ७।४०
म २।१३ या पुष्ये १ प्र० भौम: ४।५२ मू २ शुक्र: ५।३५
वृश्चिकेन्दु: २३।०० सफला ११ *३१ जनवरी १६४६
पूषा २ रवि: ४८।३२ ज्येष्ठा ३ श: ०१।५६ मू ३ शुक्र: ४४।३*
म १७।५५ उ ५०।०१ मानिश्रांध्रगुरु; ४७।४६ धनेन्दु: ५१।३७
ज्येष्ठा ४ श: २५।१२ मूले ४ राहु: मूले २ केतु: ३४।१६
पूषा १ शुक्र: २२।१२

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०३	०७	०६	०८	०३	०२	०८
११	०७	१८	०२	०३	०१	०७	०७
२४	२६	४०	३४	३६	३६	०१	०१
०२	१५	५६	०७	१०	१४	४२	४२
६१	१३	४८	०८	७६	०४	०३	०३
२५	१६	११	०१	१६	४७	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०३	०७	०६	०८	०३	०२	०८
१६	०५	२८	०३	१३	००	०६	०६
२५	१५	२६	३४	४३	५६	३६	३६
२६	२३	१७	५६	२१	४५	१६	१६
६१	१७	८३	०६	७५	०५	०३	०३
२५	१८	२५	५५	४१	१०	११	११

वा, ८।३२।०२।३६ सुरोदि १२।३३
मिश्र ४२।३३ कु ३०


दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	सुह	ज	ज	पौ
२५	०७	०१	शु	२७	०८	पू	००	१४	व्या	३०	१५	२६	२४	०४	२१
२५	०९	०२	श	२७	४६	उ	०२	४५	ह	२७	४२	३०	१५	०५	२२
२५	११	०३	र	२७	०५	श्र	०३	५९	व	२५	२१	०१	१६	०६	२३
२५	१२	०४	च	२५	१०	ध	०४	०२	सि	१९	३९	०२	१७	०७	२४
२५	१४	०५	म	२२	२	श	०२	५५	व्या	१४	१६	०३	१८	०८	२५
२५	१६	०६	बु	१८	१५	पू	००	५६	व	०८	१२	०४	१९	०९	२६
२५	१८	०७	बृ	१३	३३	र	५४	३५	प	०१	२८	०५	२०	१०	२७
२५	१९	०८	शु	०८	१६	अ	५०	४०	सि	४६	३१	०६	२१	११	२८
२५	२१	०९	श	०२	३७	भ	४९	३२	वा	३८	४५	७	२२	१२	२९
२५	२२	१०	रा	५६	४६	००	श्र	म्	००	००	००	००	००	००	००
२५	२३	११	र	५०	५५	कृ	४२	२३	शु	२०	४९	०८	२३	१३	०१
२५	२४	१२	च	४५	१५	रो	३८	२३	शू	२३	०२	०९	२४	१४	०२
२५	२६	१३	मं	२६	५५	मृ	२४	५०	गं.	१५	३२	१०	२५	१५	०३
२५	२८	१४	बु	३५	२३	आ	२१	४७	ए	०८	२६	११	२६	१६	०४
२५	२९	१५	बृ	३१	३३	पु	२९	३८	वै	०१	५५	१२	२७	१७	०५

उ ५८।०६ शि ५४।१० वि५६।०५ पौष शुदि: सं२००२

पूषा ३ रविः ०३।५५ मूले १ धनुषि ज्ञः ३८।५५ मकरेन्दुः [१५।५१
चन्द्रदर्शनम्
भ५६।०७उमूले२ज्ञः५५।१९पूषा२ शुक्रः०१।१०कुम्भेन्दु२४।००
भ २५।१० यां पूषा ४ रविः १९।५५
पूर्वा ३ शुक्रः ३८।३८ मीनेन्दुः ४६।२६
अदितौ ४ प्र. भौमः ५७।४८मूले३ज्ञः११।४
भ ११।३३उ ४०।५४ या उषा१ रविः२४।४८मेषेन्दुः५४।३५
मूले ४ ज्ञः १७।३१ पूषा ४ शुक्रः १६।०७
लोढ़ी [पुण्यं परदने मध्याह्न या पूर्वास्तं ज्ञः १३।४४
पूषा १ ज्ञः १५।३६ उषा१ शुक्रः५३।५९ वृषेन्दुः००।३९*
भ२३।५०उ५४।५५या उषा२ स. मकरेऽर्कः ५१।२८ मु ४५
*पूर्वास्त ज्ञः १३।४४
मिथुनेन्दुः ०६।३६पूषा२ज्ञः१३।५१ [मिथुनेशनिः ३३।५९
भ ३५।२२ उ उषा २ मकरे शुक्रः ३१।५२ अदितौ३ प्र.
भ. ०३।२८ या उषा३रविः५१।५५पूषा३ज्ञः१२।५ अदितौ३ प्र.
[मिथुनेभौमः४९।५२ कर्केन्दुः१५।११ सत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०३	०८	०९	०८	०३	०२	०८
२७	०२	०९	०४	२३	००	०६	०६
४६	२६	१४	२६	५१	१५	१०	१०
४२	०४	२३	२३	०६	५४	५०	५०
६१	२३	९९	०५	७५	०५	०३	०३
२३	०४	४५	४७	४१	१३	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०३	०८	०९	०९	०२	०२	०८
०३	००	२०	०४	०१	२९	०१	०५
५४	०५	५२	५८	२६	४५	५१	५१
४८	२९	०५	१४	४९	११	४५	४५
६१	२३	०	०४	७१	०५	०३	०३
१९	१७	३१	४९	४१	०४	११	११



वा,८।३२।०२।५२दि.१२।४९
मि.४२।४९ कु ० १५

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	स	ज	ज	मा
२५	३१	०१	शु	२८	४०	पू	२८	०७	प्री	५१	०३	१३	२८	१८	०६
२५	३३	०२	श	२६	५१	श्ले	२८	०७	आ	४६	५६	१४	२९	१९	०७
२५	३५	०३	र	२६	१६	म	२८	५८	सौ	४३	४५	१५	३०	२०	०८
२५	३८	०४	चं	२६	५७	पू	३१	१२	शो	४१	३७	१६	१	२१	०९
२५	४२	०५	म	२९	०५	उ	३४	४०	ऽग	४०	२९	१७	२	२२	१०
२५	४६	०६	बु	३२	१६	ह	३९	७	सु	४०	१४	१८	३	२३	११
२५	५०	०७	बृ	३६	३२	चि	४४	५२	धृ	३८	३७	१९	४	२४	१२
२५	५४	०८	शु	४१	३२	स्वा	५१	६	शू	४१	४६	२०	५	२५	१३
२५	५८	०९	श	४६	५८	वि	५७	४०	गं	४३	०९	२१	६	२६	१४
२६	०२	१०	र	५२	१९	ऽनु	६०	००	वृ	४४	३०	२२	७	२७	१५
२६	०६	११	चं	५७	१३	ऽनु	०४	०५	ध्रु	४५	२९	२३	०८	२८	१६
२६	१०	१२	म	६०	००	ज्ये	१०	०३	व्या	४५	५८	२४	०९	२९	१७
२६	१४	१२	बु	०१	१९	मू	१५	०८	ह	४४	३९	२५	१०	३०	१८
२६	१८	१३	बृ	०४	१७	पू	१९	०७	व	४४	२८	२६	११	३१	१९
२६	२२	१४	शु	०६	०९	उ	२१	५८	सि	४२	१६	२७	१२	०१	२०
२६	२६	३०	श	०९	३९	श्र	२३	२१	व्या	३९	०२	२८	१३	०२	२१

माघ वदि सं २००२

माघस्नानारम्भः १
भ ५६।३३ उ सिंहेन्दुः २८।१
भ २६।१६ या गणेश जन्म ४ ता. मा. दलव ३०।४७
उषा१ ज्ञः २।२३ कन्येन्दुः ४७.४
उषा२ मकरे ज्ञः ५६।१५
भ ३२।१६ उ. श्रव. १ रविः ३६।५२
भ. ४।२५ या. श्रवे १ शुक्रः २६।२६ तुलेन्दुः१२।४
श्र. २ रविः ५४।११ वृश्चिकेन्दुः ४१।२
भ. १९।३८ उ. ५२।१९ या.
श्र. १ ज्ञः ४०।२३ षट्तिल ११
धनेन्दुः १०।३
भ. ४।१७ उ. ३५।११ या. मकरेन्दुः ३४।४९
फर्वरि. २८
कुम्भेन्दुः ५३।४१ महोदय ३० मौन ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०२	०९	०५	०९	०२	०२	०८
१२	२५	०४	०५	११	२९	०५	०५
०४	५८	५२	३१	३४	०४	२६	२६
५४	०५	०४	१५	०१	२५	१९	५३
६१	२२	०	०३	७५	०५	०३	०३
१२	२८	२४	११	४१	१८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०२	०९	०६	०९	०२	०२	०८
२०	२४	१९	०५	२१	२८	०५	०५
१३	१५	०९	५२	४०	२५	००	००
५३	५३	१०	१७	३०	१८	५३	५३
६१	१८	०	७५	०५	०५	०३	०३
०३	३६	५२	४१	३५	३५	११	११


वा८।३२।०३।०९शनौदि१३।१३
मिश्र४३।१३कु ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	स	द	क	मा
२६	३०	१	र	०५	४७	ध	२३	५१	व	३४	५०	२६	१४	०३	२२
२६	३४	२	चं	०३	४४	श	२३	००	प	२६	४७	१	१५	०४	२३
२६	३८	३	मं	००	३८	पू	२१	१२	शि	२३	५४	२	१६	०५	२४
२६	३८	४	मं	५६	३३	००	अ	वम	सि	००	००	००	००	००	००
२६	४२	५	बु	५१	५२	उ	१८	३२	सा	१७	२२	३	१७	०६	२५
२६	४६	६	बृ	४६	३३	र	१५	१२	शु	१०	१२	४	१८	०७	२६
२६	५०	७	शु	४०	२७	अ	११	२२	शु	०२	३९	५	१९	०८	२७
२६	५४	८	श	३४	४५	भ	०७	१८	ब्र	४७	००	६	२०	०९	२८
२६	५८	९	र	२९	०२	कृ	०३	०८	ऐ	३९	१४	७	२१	१०	२९
२७	०२	१०	चं	२३	२४	मृ	५५	२५	वै	३१	३५	८	२२	११	३०
२७	०६	११	मं	१८	१०	आ	५२	१६	वि	२४	१९	९	२३	१२	०१
२७	१०	१२	बु	१२	३३	पु	४९	५९	प्री	१७	४०	१०	२४	१३	२
२७	१४	१३	बृ	०९	४८	पु	४८	२२	आ	११	४०	११	२५	१४	३
२७	१९	१४	शु	०६	५९	श्ले	४७	५२	सौ	०६	२६	१२	२६	१५	४
२७	२३	१५	श	०५	१६	म	४८	५५	शो	०२	०३	१३	२७	१६	५

ग्रा१५९।०६शू ५४।५६शं५८।३८ **माघ शुदि: सं० २००२**

अ३४ श: २५।४८ चन्द्रदर्शनम् २
अदितौ १ प्र० भौम: ४७।०१ १धनि १ शुक्र: ००।३२
म२८।२७उ५६।३६याधनि१रवि: ४४।२६ धनि१श: २०।०९
[मीनेन्दु:०६।३९ तिल४वैकुण्ट४
धनि २ शुक्र: ३९।०३ वसन्त ५ श्री ५
धनि २ श: १४।३० मेषेन्दु: १५।१२
म ४०।३७ उ अचला ७ रथ ७
म७।४५ ।धनिष्ठा२रवि:००।३७धनि३कुम्भेश:०८।५२धनि३
[।१५कुम्भेशुक्र:१९।३४वृषेन्दु:२१।१५ भी८मद
म५०।४७उधनिष्ठा:४श:१।५२धनि४शुक्र:५६।४०मिथुनेंदु:२७:
म१८।१०वांधनि३स.कुम्भेऽर्क: १८।३८मु १४पुण्यंमध्यान्ह*
पश्चिमे दयं श: ३६।३२ कर्केन्दु: ३५।३१ :१५
शता२श:४७।५१वक्रीचित्रां४गुरु:२३।५४शतां१शुक्र:३५।४६
म६।५९उ३६।७यःधनि४.वि:३५।४१सिंहेन्दु:४७।५२सत्य
शतां ३श:४०।५१ माघी १५ [व्रतम् १५
*याव शतां१श: ५४।५२ जया ११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०२	१०	०६	०९	०२	०२	०८
२७	२२	०१	०६	११	२७	०४	०४
२०	२६	३०	००	३४	५३	३८	३८
३७	२८	११	४७	०५	३५	३८	३८
६०	१३	७९	००	७५	०४	०३	०३
५३	२५	२ ०५	२४	०७	२६	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०२	१०	०६	१०	०२	०२	०८
०४	२१	१२	०५	०९	२७	०४	०४
२६	१९	२१	५९	१८	२५	१६	१६
०७	१६	४७	४०	४६	१०	२३	२३
६०	०८	९७	०१	७५	०३	०३	०३
४१	४३	४९	००	०७	४८	११	११


वा ८।३२।०२।२३शनौदि१३।४१
मिश्र४३।४१ कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	स	द	क	फा
२७	२७	०१	र	०४	४२	पू	५०	२६	सु	५६	१३	१४	२८	१७	६
२७	३१	०२	चं	०५	३०	उ	५३	४४	धृ	५४	५२	१५	२९	१८	७
२७	३५	०३	मं	०७	३८	ह	५८	०४	शू	५४	२१	१६	१	१९	८
२७	४०	०४	बु	१०	५२	चि	६०	००	गं	५४	४२	१७	२	२०	९
२७	४५	०५	बृ	१५	११	चि	०३	२८	वृ	५५	४०	१८	३	२१	१०
२७	५०	०६	शु	२०	११	स्वा	०९	२६	ध्रु	४७	०२	१९	४	२२	११
२७	५५	०७	श	२५	३४	वि	१६	०९	व्या	५८	२६	२०	५	२३	१२
२८	००	०८	र	३०	५२	ऽनु	२२	३९	ह	५९	४६	२१	६	२४	१३
२८	०५	०९	चं	३५	४०	ज्ये	२८	४३	व	६०	००	२२	७	२५	१४
२८	१०	१०	मं	३९	३८	मू	३४	०४	सि	००	२३	२३	८	२६	१५
२८	१५	११	बु	४२	२७	पू	३८	२०	व्या	००	२२	२४	०९	२७	१६
२८	२०	१२	बृ	४४	०८	उ	४१	२९	व	५७	४०	२५	१०	२८	१७
२८	२५	१३	शु	४४	२८	श्र	४३	२०	र	५४	४६	२६	११	०१	१८
२८	३०	१४	श	४३	३३	ध	४३	५८	शि	५०	५६	२७	१२	०२	१९
२८	३५	३०	र	४१	२५	श	४२	२६	सि	४६	१३	२८	१३	०३	२०

क्षय ५९।३० **फाल्गुण वदि: सं० २००२**

शतां २ शुक्र: १४।५९
म३६।२४उशता१रवि:५३।४५शतां४श:४५।४कन्येंदु:६।१७
म७ ३८या शत ३शुक्र:५४।२२गणेश४त. भा. हूत १०।५५
पूभां १ श: ५३।०६ तुलेन्दु: ३०।४६
[२३।५२वृश्चिकेन्दु:५९।३१
म २०।११ उ ५२।५२या शतां २ रवि: ११।४१शतां४शुक्र:
पूभा २ श: ०४।१२
मार्गी अ रवौ १ भौम: ३१।१२ सीता जन्म ८
श३रवि:३१।६पूभां३श:२०।४२पभां१ शुक्र:१३।२५धनेन्दु:
म ७।३९उ३९।३८या [२८।४३
पूभां४मीनेश:४९।१पभा२शुक्र:५३।०मकरेन्दु:५४।७ विजया ११
शतां ४ रवि: ४९।३२ अदि २ प्र. शनि: १७।१७
म ४४।२८ उ मार्गी ३१
म१४।००याउभां१श:२४।३९पू.भा२शुक्र:३२.३५कुम्भेन्दु:
१३।३९ श्री शिवरात्रि१४ महानदीःविकास्नान

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०२	१०	०६	१०	०२	०२	०८
१२	२०	२५	०५	१९	२६	०३	०३
३०	५१	४४	४६	२१	५७	५०	५०
४५	१७	२९	२८	३७	३७	५७	५७
६०	००	८७	०२	७५	०२	०३	०३
२६	०६	५	२२	०७	०६	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०२	११	०६	१०	०२	०२	०८
१९	२१	०४	०५	२८	२६	०३	०३
३२	०५	४५	२५	०७	३८	२८	२८
०७	१३	५८	०४	४३	३१	४२	४२
६०	०१	६६	०३	७५	०२	०३	०३
१३	५४	१८	३४	०३	२५	११	११

वा ८।३२।०३ ३८रवौदि१४।१७
मिश्र४४।१७ कु ३०

दि	मा	ति	बा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	र	हू	मा	फा
२८	४०	१	चं	३८	०६	पू	४१	४५	शा	४०	३६	२६	१४	०४	२१
२८	४४	२	मं	३४	०१	उ	३६	२०	शु	३४	१६	२०	१५	५	२२
२८	४९	३	बु	२९	०८	रे	३६	०८	शु	२७	२६	१	१६	०६	२३
२८	५४	४	बृ	२३	४१	अ	२२	२५	ब्र	२०	००	२	१७	०७	२४
२८	५९	५	शु	१७	५२	भ	२८	२२	ऐ	१२	२०	३	१८	०८	२५
२९	०४	६	श	११	५५	कृ	२१	११	वै	०४	३२	४	१९	०९	२६
२९	०९	७	र	०५	४८	रो	२०	०७	प्री	४६	११	५	२०	१०	२७
२९	१४	८	चं	००	२०	मृ	१६	२१	आ	४१	५४	६	२१	११	२८
२९	१४	९	चं	५५	०५	००	आ	वृम	००	००	००	००	००	००	००
२९	१९	१०	मं	५०	२७	आ	१३	०५	सौ	३५	०७	७	२२	१२	२९
२९	२४	११	बु	४६	३६	पु	१०	३२	शो	२८	५८	८	२३	१३	३०
२९	२९	१२	बृ	४३	५५	पु	०८	४८	गं	२३	२५	९	२४	१४	०१
२९	३४	१३	शु	४२	१२	श्ले	०८	०६	सु	१९	००	१०	२५	१५	२
२९	३९	१४	श	४१	४१	म	०८	०३	धृ	१५	२१	११	२६	१६	३
२९	४१	१५	र	४२	३२	पू	१०	१४	शू	१२	४१	१२	२७	१७	४

वि ५६।४७ फाल्गुण शुदि: सं० २००२


पूभां १ रविः ०८।३१ मीनेन्दुः २७।११
उभां २ज्ञ:२५।४० पूभा:४ मीनेशुक्रः १२।१० चन्द्रदर्शनम् २
भ. ५६।२४उमृगे२राहुःमूले१ बगु: २०।२६ मेषेन्दुः ३६।०८
भ. २४।४१ या पूभां २ रविः ·२८।८ उभां १ शुक्रः ५२।०२
उभा २ज्ञ: ५६।३६ पश्चिमोदयं शुक्रः२५।४०वृषेन्दुः४२।१९

भ. ५।५८ उ २३।०९ या पूभां ३रविः ४८।०१ उभां २=
=शुक्रः३१।५४मिथुनेन्दुः४८।१४होलाष्टकम्

कर्केन्दुः ५६।११
भ.१८।३३उ०६।३९ या उभा३ शुक्रः १२५२ आमला ११
पूभां ४ सू० मीनेर्कः ०८।४५ मुपुष्ययंसादयावद्
उभां ४ शुक्रः ५३.५० सिंहेन्दुः ०८।०६ सांबाटिला १३
भ. ४१।४१ उ वक्री; उभां ३ज्ञ:०१।०९ *१५होलिकादहनम्
भ.१२।१६याउभा१रविः३०।२८कन्येन्दुः२५।०८ सत्यव्रतम्*

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०२	११	०६	११	०२	०२	०८
२७	२२	११	०४	०८	२६	०३	०३
३३	०५	३१	४९	००	२२	०३	०३
५१	११	५६	५०	२५	२८	१६	१६
५९	११	२२	०५	७४	०१	०३	०३
५६	०७	२९	००	५०	१२	१२	१२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०२	११	०६	११	०२	०२	०८
०३	२३	११	०४	१५	२६	०२	०२
३३	१७	५१	१६	३५	१६	४४	४४
५४	३०	२५	३८	५२	२६	०९	०९
५९	१३	०६	०५	७४	००	०३	०३
४२	५१	३०	५८	३१	५७	११	११



वा,८।३२।०३।५२रवौदि२४।५२
मिश्र४४।१२ कु०१६


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प	जम	हू	मा	चै
२९	४८	१	चं	४६	४१	उ	१३	१२	ग	११	०७	१३	२८	१८	५
२९	५३	२	मं	४७	५३	ह	१७	१८	वृ	१०	२५	१४	२९	१९	६
२९	५५	३	बु	५२	१०	चि	२२	२३	ध्रु	१०	३७	१५	३०	२०	७
३०	००	४	बृ	५८	०८	स्वा	२८	३१	व्या	११	३०	१६	३१	२१	८
३०	०५	५	शु	६०	००	वि	३५	००	ह	१२	५०	१७	१	२२	९
३०	१०	५	श	०२	२४	अनु	४१	३४	व	१४	२१	१८	२	२३	१०
३०	१५	६	र	०७	३७	ज्ये	४७	४८	सि	१५	४४	१९	३	२४	११
३०	२०	७	चं	१२	१७	मू	५३	१९	व्य	१६	४१	२०	४	२५	१२
३०	२५	८	मं	१६	०७	पू	५७	५०	व	१६	३९	२१	५	२६	१३
३०	३०	९	बु	१८	४९	उ	६०	००	प	१६	२४	२२	६	२७	१४
३०	३५	१०	बृ	२०	२२	उ	०१	१४	शि	१४	५७	२३	७	२८	१५
३०	४०	११	शु	२०	३३	श्र	०३	२२	सि	१२	२७	२४	८	२९	१६
३०	४५	१२	श	१९	३०	ध	०४	१४	सा	०८	५५	२५	९	३१	१८
३०	५०	१३	र	१७	१४	श	०३	५४	शु	०४	३०	२६	१०	०१	१७
३०	५५	१४	चं	१३	५३	पू	०२	०८	ब्र	५३	१२	२७	११	०२	१९
३१	००	३०	मं	०९	४०	उ	००	१६	ऐं	४६	२८	२८	१२	०३	२०

२५७।१०शू५६।१२ चैत्र वदि: सं० २००२

रेव १ शुक्रः २४।४९ होला १ आम्रकुसुमप्राशनम् १
पश्चिमास्त ज्ञ: २५।५२ तुलेन्दुः ४९।५५
भ २१।०१ उ ५२।१० या उभा २ रविः ५०।६
आदि२भौम:४।३३रेव२शुक्रः१५।५७श.सोश४तामा.हरल१७।२५
वृश्चिकेन्दुः १८।२३ [शनिः२६।३०
उभां २प्र. ज्ञ:२१।३३रेव३ शुक्रः५७।०५मार्गी आदितौ २
भ७।३७उ३९।५७ या उभा३रविः११।५ घनेन्दुः ४७।४८
सिलाठो ७
चित्रां ३ प्र. गुरुः २७।१० रेव ४ शुक्रः ३८।१४
भ४९।३५उउभा४रविः३४।९उभां१प्र.ज्ञ:५७।४१मकरेन्दुः
भ २०।२२ या [१३।४१
अश्वि १ मेषेशुक्रः १९।३५ कुम्भेन्दुः३३।३८पापमोचनी ११
रेव१रविः५६।३८आदितौ२भौम:१०।२८ महावारुणी१३
भ १७।१४ उ ४५।३३ या मीनेन्दुः४७।३५ वारुणी १३
अश्वि २ शुक्रः ००।५६ सोमावती ३० अप्रैल ३०
पूभा ४ प्र० ज्ञ: ०१।५४ मेषेन्दुः ५७।१०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०२	११	०६	११	०२	०२	०८
१२	२५	०८	०३	२६	२६	०२	०२
२९	३९	०७	१८	४६	१४	१५	१५
०२	१६	०६	०१	३४	२२	३०	३०
५९	१८	४८	०६	७४	००	०३	०३
२२	१७	२१	५८	३३	५४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०२	११	०६	००	०२	०२	०८
१९	२७	०३	०२	०५	२६	०१	०१
२३	५४	००	२६	२६	१९	५३	५३
५६	२६	१२	३९	२४	२५	१३	१३
५९	२१	३३	०७	७५	०१	०३	०३
०७	००	२५	३४	०७	१५	११	११



वा,८।३२।०४।०८भौमेदे१५।३०
मिश्र४५।३० कु३०

शाकः १८६८ वर्षफल-सम्वत् २००३ विक्रमी सन् ईस्वी १९४६-४७

अथ श्री शुभ सम्वत्सरेऽस्मिन्नृपति वर वीर विक्रमादित्य राज्यात् सम्वत २००३ शालिवाहन राजयतः शकाब्दाः १८६८ सन् फसली १३५३-५४ सन् हिजरी १३६५-६६ सन् ईस्वी १९४६-४७ कलपादितो गताब्दाः १९७२९४९०४७ सृष्टयादितो गताब्दाः ११९५५८८५०४७ कलेरारम्भतः ५०४७ तत्र श्री संहिता के मत से इस वर्ष में वर्ष के स्वामी बुध का फलः—लोग धन धान्य से युक्त पृथ्वी पर वर्षा अच्छी हो लोग विवाह उत्सव यज्ञादि कं चाहने वाले हों वायु का जोर रहे और सुभिक्ष हो ॥१॥ वर्ष के मन्त्री शनि का फलः—सारे लोक में पीड़ा, अग्निभय, खेतियों का नाश, रोगों से पीड़ित होकर लोग सुख को प्राप्त न हों और वर्षा बहुत कम हो ॥२॥ सेनापति शनि का फलः—राजा की सेना अधर्मी हो और लोग पापों में तत्पर रहें और आपस में वैर विरोध रखें ॥३॥ मेघों के स्वामी शुक्र का फलः—लोग आनन्द पूर्वक रहें और घर २ नित्योत्सव हों ब्राह्मणों को बहुत धान्य सम्पत प्राप्त हो वर्षा अच्छी हो ॥४॥ रसों के स्वामी गुरु का फलः— सुख की वृद्धि हो। सोना, घी, रसदारपदार्थ रेशमी और सूति वस्त्र सस्ते हों वर्षा अच्छी हो ॥५॥ धान्य के स्वामी सूर्य का फलः—राजा लोग आपस में युद्ध में प्रवृत रहें खेतियां और जल का नाश हो सज्जन पुरुषों को ज्वरप्रकोप और पीड़ा हो ॥६॥ खेतियों के स्वामी मंगल का फलः— सारे संसार में अनेकप्रकार के रोग उत्पन्न हों। अनाज का भाव महंगा रहे जल की कमी अग्निभय और कहीं चोरभय रहे ॥७॥ नीरस पदार्थों के स्वामी मंगल का फलः—मूंगा, लाल वस्त्र, लाल चन्दन तांबा इन की दिन प्रति दिन वृद्धि हो ॥८॥ फलों के स्वामी शुक्र का फलः—पृथ्वी अनेक प्रकार के कोमल फूलने फलने वाले वृक्षों से भरी रहे राजा लोग नई २ बातों का विचार करें प्रजा को सुख दें ब्राह्मण लोग वेद और शास्त्र के पढ़ने में तत्पर रहें ॥९॥ धन के स्वामी मंगल का फलः—साधारण वस्तुओं के मूल्य बढ़े और शरदऋतु की खेतियों और तुषधान्य का नाश चमकदार वस्तुओं के मूल्य द्विगुने हों और राजा और प्रजा में शोक बढ़े ॥१०॥ अर्घ के स्वामी शुक्रः का फलः—सब धान्यों की वृद्धि हो वर्षा अच्छी हो सफेद धान्य बढ़े और पृथ्वी पर सुभिक्ष हो ॥११॥ दुर्गेश शनि का फलः—सब देशों में युद्ध होने पर लोग भयभीत हों शहरी लोग अनेक प्रकार के शत्रुओं की खेती बने रहें पृथ्वी में कहीं भी अन्न और धन प्राप्त न हो ॥१२॥ मकरदीयायनांशः २१।४२।१६ तार्बीलायनांशः २२।५१।५ ग्रहलाघवीयायनांशः २३।४५।०० केतकीयायनांशः २३।५।२६ श्री प्रभवादि सम्वत्सरों के मध्य में विष्णु विंशति में विलम्ब नाम का ३२वां सम्वत्सर व्यतीत हो चुका है और इसी प्रकार आने वाले विकारी नाम ३३वें सम्वत्सर के मेषादि से पूर्व भुक्त मासादि २।१४।१८।२४।४२ भोग्य मासादि ९।१५।४१।४५।३६ ऐसा सं० २००२ माघ कृष्ण १२ मंगलवार मा. प्र० १७ सूर्योदय से १५ घ १५ प०पर वृष लग्न में विकारी नाम ३३वां सम्वत्सर प्रवेश हुआ उसका फलः—सारी दुनियां बिमारी से तथा वृष्टि से दुखित हो पहली खेतियों का फल थोड़ा हो द्रोण मेघों के राजा का फलः—वर्षा अच्छी हो नरेन्द्र नागों के राजा का फलः—पृथ्वी बह जावे रोहिणी का निवास तट में अच्छी हो वर्ष का निवास रजक के घर में है आगे प्रजा के भाग्य। जितनी देर कलियुग रहेगा उतनी देर कलियुग की महिमा स्थिर रहेगी। कलियुग में केवल गंगा ही गंगा है। सब तीर्थ गंगा ही में आजाते हैं। वर्षा १३, धान्य १७, तृण १३ शांति १३, उष्ण १३, वायु ७, वृद्धि १५, नाश १५, विग्रह ११, निष्पति १२, क्षुधा १७, निद्रा ३, आलस्य १७, उद्यम ९, शांति ५, क्रोध ९, दण्ड १७, मित्रता १७, उत्सव ७, पाप १७, पुण्य ९, उग्रह ११, फल उत्पत्ति १२, व्याधि ५, रोगनाश १९, आकार १३, मृत्यु १७, जन्म ५, चोर ९, अग्निभय ९, अग्निशांति ९, शलभा १९, मूषक ९, दवता ५, पीतल ११, तांम्र १, स्वचक्र ७, परचक्र ११।

॥ लाभ व्यय चक्रम् ॥

राशयः	मे.	वृ.	मि.	क.	सि.	क.	तु.	वृ.	ध.	म.	कु.	मीं.
लाभ	२	११	२	११	१४	२	११	२	१४	८	८	१४
व्यय	५	११	११	५	८	११	११	५	८	११	११	८
पु. घा.	१	५	९	२	६	१०	३	७	४	८	११	१२
स्त्री घा	१	८	७	९	४	३	६	२	१०	११	५	१२

॥ वर्ष लग्नम् ॥

॥ मेष प्रवेश लग्नम् ॥

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ.	प	यो	घ	प	अम	ह	श्र	वै
३१	०६	१	बु	०४	३८	श्रं.	५३	३४	वै	३९	१५	२६	१३	३	२१
३१	०६	२	बु	५६	०६	००	श्र	वम्.	००	००	००	००	००	००	००
३१	११	३	बृ	५३	१७	भ	४६	३२	वि	३१	४२	०१	१४	४	२२
३१	१६	४	शु	४७	११	कृ	४५	२४	प्री	२२	५५	०२	१५	०५	२३
३१	२१	५	श	४१	१४	रो	४१	१९	आ	१६	०४	०३	१६	०६	२४
३१	२६	६	र	३५	२८	मृ०	३७	२९	सौ	०८	२२	०४	१७	७	२५
३१	३१	७	चं	३०	१९	आ	३०	०२	शो	०१	११	०५	१८	८	२६
३१	३६	८	मं	२५	२९	पु	३१	१९	सु	४७	३६	०६	१९	९	२७
३१	४१	०९	बु	२१	४०	पु	२९	२८	धृ	४१	५१	०७	२०	१०	२८
३१	४६	१०	बृ	१८	५०	श्ले	२८	२९	शू	२७	०२	०८	२१	११	२९
३१	५१	११	शु	१७	०७	म	२८	४०	ग	३३	०४	०९	२२	१२	३०
३१	५५	१२	श	१६	३२	पू.	३०	०४	वृ	३०	०७	१०	२३	१३	०१
३१	५९	१३	र	१७	१६	उ	३२	४६	ध्रु	२८	१८	११	२४	१४	०२
३२	०४	१४	चं	१९	२२	ह	२६	३८	व्या	२७	२८	१२	२५	१५	०३
३२	०९	१५	मं	२२	३२	चि	४१	३८	ह	२७	३२	१३	२६	१६	०४

ऽगं५४।०० चैत्र शुदि: सं० २००३

श्रीनवरारम्भ: १ चन्द्रदर्शनम् २ ॰ -स्थापन तैलाभ्यंग: वर्ष [फल श्रवण]

पूर्वोदयश: ४४।१६ गुरुगौरी व्रतम् ३ मत्स्यजयन्ती ३
म २०।१४ उ ४७।११ या वृषेन्दु: ०३।३०
रेव रेरवि: ४२।५४ कल्पादि ५ सरस्वति ५
मिथुनेन्दु: ०६।२४ स्कंद ६ मेला माईसर ग्वाना
म ३०।१९ उ ५७।५४ या आर्द ०४ कर्कें भौम: २९।५९*
*म ग पूभां ४ ज्ञ: १६।१६


भर१शुक्र: ०७।३८ ककेन्दु:१७।०० दुर्गाष्टअशोक कलिका+
रेव ४ रवि: ०६।५४ रामन+प्राशनम् ८ भवान्युत्पत्ति: ८
म ४७।५८ उ सिंहेन्दु: २८।२२ उपनयनम्
म १७।०७ या उभा १ज्ञ: ३३।०१ कामदा ११ दोलोत्सव
अश्वे१समेषेऽर्क:३०।५६मु.४५पुण्यमध्यान्होत्तर. आदि२+
भर२शुक्र:३३।२६अनग१३ × शनि:११।३३ कन्येन्दु:४५।४४
म १६।२३ उ ५०।५७ या वराही १४ सत्यव्रतम्१५
पुष्ये १ भौम: ५५।३८ तुलेन्दु: ०६।०८नैत्री१५

प्री ५६।१५ वैशाख वदि: सं० २००३

भर. ४ शुक्र: १६।२१ वैशाख स्नानारम्भ:
वृश्चिकेन्दु: ३५.१८
म. ४.१४ उ ३ ।५१ या कृति १ शुक्र: ५९।४४
अश्वि. ३ रवि: २०।२७ गणेश ४ ता. मा सौर ५५।८
।चत्रा २ प्र. कन्यायां गुरु: ३८।३९ धनेन्दु: ६।४९
म. ५०।१६ उ कृति २ वृषे शुक्र: ४३।७
म. २१।३४ या मकरेन्दु: ३३।१३
पुष्ये २ भौम: ३७।०६
रेव. १ ज्ञ: ४८।०९ कुम्भेन्दु: ५३।५४
म. २३।५० उ ५३।१६ या
भर. १ रवि: १२।०८ वरूथिनी ११
रेव. २ ज्ञ: ११।०६ कृतिका४ शुक्र:०६।२९ मीनेन्दु: ०८।२१
म. ४३।८ उ नूतन गृह प्रवेश:
म. १०।३५ या रो ह १ शुक्र: ४६।२९ मेषेन्दु: १८।१८
पुष्ये ३ भौम: ५१।२३ मई २१

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	अम	ह	श्र	वै
३२	१४	०१	बु	२६	४६	स्वा	४७	२८	वै	२८	२२	१४	२७	१७	०५
३२	१९	०२	बृ	३१	३७	वि	५३	५६	वि	२९	४२	१५	२८	१८	०६
३२	२४	०३	शु	३६	५१	ऽनु	६०	००	व्य	३१	१८	१६	२९	१९	०७
३२	२९	०४	श	४१	५६	ऽनु	००	४०	व	३८	४८	१७	३०	२०	०८
३२	३४	०५	र	४६	३१	ज्ये	०६	४९	प	३३	५६	१८	०१	२१	०९
३२	३८	०६	चं	५०	१६	मू	१२	३१	शि	३४	२२	१९	०२	२२	१०
३२	४२	०७	मं	५२	५२	पू	१७	१८	व	३४	१६	२०	०३	२३	११
३२	४६	०८	बु	५४	१७	उ	२०	५३	सा	३३	०९	२१	०४	२४	१२
३२	५०	०९	बृ	५४	२४	श्र	२३	२२	शु	३०	५७	२२	०५	२५	१३
३२	५४	१०	शु	५३	१६	ध	२४	२६	शु	२७	४७	२३	०६	२६	१४
३२	५८	११	श	५०	५४	श	२४	२४	ब्र	२३	२८	२४	०७	२७	१५
३३	०१	१२	र	४७	२६	पू.	२३	१२	ए	१८	३५	२५	०८	२८	१६
३३	०५	१३	चं	४३	०७	उ	२१	१२	वै	१२	४६	२६	०९	२९	१७
३३	०९	१४	मं	३८	०३	रे	१८	१८	वि	०६	१७	२७	१०	३०	१८
३३	१३	३०	बु	३२	२८	अ	१४	४६	आ	५१	५२	२८	११	१	१९


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०३	११	०६	००	०२	०२	०८
०६	००	०२	०१	१४	२६	०१	०१
१७	२७	०१	२१	०४	३०	३०	३०
०१	२८	०९	१७	२५	२७	५९	५९
५८	२२	१७	०८	७४	०२	०३	०३
५२	०५	२८	०९	१०	१४	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०३	११	०६	००	०२	०२	०८
०३	०३	०६	००	२२	२६	०१	०१
०८	१५	०५	३६	४०	४७	०८	०८
१४	३४	१०	५१	४४	०२	४४	४४
५८	२५	५४	०९	७३	०२	०३	०३
३६	३९	२३	०३	३२	१४	११	११

वा,८।३२।०४।२२भौमदि१६।०५
मिश्र४६।०[illegible]२५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०३	११	०५	०१	०२	०२	०८
१०	०६	१५	२९	०२	२७	००	००
५५	४३	१४	३३	२८	१२	४३	४३
५९	३७	१९	३४	३१	३७	१८	१८
५८	२६	८०	०८	७३	०३	०३	०३
१९	४८	२६	०९	३२	११	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
००	०३	११	०५	०१	०२	०२	०८
१७	०९	२५	२८	११	२७	००	००
४३	५६	४३	३९	१३	४०	२१	२१
२५	४६	१४	५१	४३	२९	०३	०३
५८	२८	६३	०८	७३	०४	०३	०३
०४	२८	२९	०८	३२	१०	११	११

वा,८।३२।०४।३७ बुधेदि१६।३६
मिश्र४६।३६ कु३०

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	जम	शी	म	वै
३३	१६	०१	बृ	२६	३१	म	१०	५०	सौ	४४	१६	२६	१२	०२	२०
३३	२०	०२	शु	२०	२३	कृ	०६	४६	शो	३६	२०	०१	१३	०२	२१
३३	२४	०३	श	१४	२०	रो	२०	३४	ऽग	२८	५४	०२	१४	०४	२२
३३	२८	०४	र	०८	३०	आ	५५	०६	सु	२१	३३	०३	१५	०५	२३
३३	३२	०५	च	०४	०७	पु	५२	१४	धृ	१४	२६	०४	१६	०६	२४
३३	३२	०६	च	५८	२२	००	आ	वम	००	००	००	००	००	००	००
३३	३६	०७	मं	५४	२८	पू	५०	११	शू	०८	१२	०५	१७	०७	२५
३३	४०	०८	बु	५१	३२	श्ले	४८	५६	गं	०२	२७	०६	१८	०८	२६
३३	४२	०९	बृ	४९	४०	म	४८	५४	वृ	५३	३४	०७	१९	०९	२७
३३	४७	१०	शु	४९	०२	पू	४९	५८	व्या	४०	३५	०८	२०	१०	२८
३३	५१	११	श	४९	४३	उ	५२	२३	ह	४८	३८	०९	२१	११	२९
३३	५५	१२	र	५१	४२	ह	५६	०४	व	४७	४३	१०	२२	१२	३०
३३	५९	१३	च	५४	४८	चि	६०	००	सि	०७	४०	११	२३	१२	३१
३४	०३	१४	मं	५८	५२	चि	००	४९	व्या	०८	२५	१२	२४	१४	०१
३४	०६	१५	बु	६०	००	स्वा	०६	२९	व	४६	४२	१३	२५	१५	०२
३४	१०	१५	बृ	०३	३९	वि	१२	४८	प	५१	२५	१४	२६	१६	०३

मृ५८।३९ वृ५७।२२ वैशाख शुदि: सं० २००३

वृषेन्दु: २४।४९ चन्द्रदर्शनम् २
रोहि २ शुक्र: ३३।४० परशुराम जयन्ति
म४१।२५ उअशिव १मेषेज्ञ:३३।४५मिथुनेन्दु: ३०।२६अक्षय३
म ८।३० या भर ३ रवि: ०५।२९
रोहि ३ शुक्र: २०।५१ कर्केन्दु: ३७।५८

म ५४।२८ उ गङ्गोत्पत्ति: ७
मर२।०यामृगे२वृषेराहु:ज्येष्ठां४ वृश्चिकेकेतु: २६।०६ सिंहेन्दु:
रोहि ४ शुक्र: ०८।०२ [४८।५९
अश्वि ४ ज्ञ: ०३।०५
म१६।१२ उ४६।४३य कृति१रवि:०।५भा१ज:५२।५१मृगे १
याम्यामस्तमगास्य२७।५५[शुक्र:५०।४९कन्येन्दु:५।३४मोहनी
तुलेन्दु:२८।२६पूर्वास्तज्ञ: २०।१९ [११
न५८।५२ उकृ त२सवृषेऽर्क:२८।७मु१५ पुष्यंमध्यान्होत्तरम्मृगे
भ३१।१५याआश्ले१भौम:२५।२२वृश्चिकेन्दु:५६।१४वैशाख
स्नामम सि:मत्स्यव्रतम्१५कुम्भजयन्ति २शुक्र:३३।२६नृसिंह१४

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	०३	००	५	०१	०२	०१	०७
२४	१३	०७	२७	१९	२८	२९	२९
२९	२१	२६	४९	३०	१३	५८	५८
११	२४	१८	३६	४५	०४	४८	४८
५७	३०	५७	०७	७२	०५	३	०३
५०	०८	२४	१४	३२	०९	११	११

बु
४श
३मं
शुरा२वृ
१
१२
५
११
६के
८चं
७
१०
९

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	००	०१	०१	०२	०१	०७
०२	१७	२२	२६	२९	२८	२९	२९
११	२०	१२	५८	२४	५५	३३	३३
०३	३४	२९	४७	४७	३०	२२	२२
५७	३१	५७	०५	७२	०६	३	०३
२८	१५	२५	२५	०६	०२	११	११

बा,८।३२।०४।५२गुरौदि१७।०५
मिश्र४७।०५ कुं १५

द	मा.	त	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जम	सौ	म	उदे
३४	१४	०१	शु	०८	४९	ऽनु	१९	२९	शि	५३	०१	१५	२७	१७	०४
३४	१८	०२	श	११	४९	ज्ये	२५	५१	सि	५४	२१	१६	२८	१८	०५
३४	२२	०३	र	१८	१८	मू	३१	४१	सा	५५	११	१७	२९	१९	०६
३४	२६	०४	चं	२२	००	पू	३६	४१	शु	५५	११	१८	३०	२०	०७
३४	३०	०५	मं	२४	३१	उ	४०	२४	शु	५४	२०	१९	३१	२१	०८
३४	३२	०६	बु	२६	५५	श्र	४३	१६	ब्र	५२	२७	२०	०१	२२	०९
३४	३३	०७	बृ	२५	५८	ध	४४	४०	ऐं	४९	३२	२१	०२	२३	१०
३४	३५	०८	शु	२४	५०	श	४४	५२	वै	४५	३९	२२	०३	२४	११
३४	३७	०९	श	२२	१२	पू	४३	५२	वि	४०	५२	२३	०४	२५	१२
३४	३८	१०	र	१८	५५	उ	४२	०२	प्री	३५	१७	२४	०५	२६	१३
३४	४०	११	चं	१४	२२	रे	३९	१७	आ	२९	०१	२५	०६	२७	१४
३४	४२	१२	मं	०९	२६	अ	३५	५२	सौ	२२	०७	२६	०७	२८	१५
३४	४३	१३	बु	०३	४८	भ	३२	००	शो	१४	२५	२७	०८	२९	१६
३४	४३	१४	बु	५५	४६	००	आ	वम	००	००	००	००	००	००	००
३४	४५	३०	बृ	५१	३४	कृ	२७	५७	ऽगं	०७	३२	२८	०९	३०	१७


सु ५६।४१ ज्येष्ठ वदि: सं० २००३

मृगे ३ मिथुने शुक्र: १६।२२
म ४६।०३ उ धनेन्दु: २५।५१
म १८।१८ या कृति १ ज्ञ: ०७।१० गणेश ४
कृति २ वृषेज्ञ:५२।१४चित्रा१प्रगुरु४२।१८मकरेन्दु:५२।३९
कृति४ रवि: २५।०० आश्ले २ भौम: ५२।४१
म२५।५५उ५५।५६याआर्द्रा१शुक्र:५४।४५ता.मा.जौ ज।१।१५
कुम्भेन्दु: १३।५८
रोहि १ रवि: ५४ ०८
म ५०।३८ उ मीनेन्दु: २९।०७
म १८।५५ या रोहि १ ज्ञ: ०७।३२
अदितौ४कर्केशनि:४५।२७मेषेन्दु:३९।१७अपरा११भद्रकाली
रोहि २ रवि: २३।२०आश्ले३भौम:१४।५५ [११
म ३।४८ उ ३०।४७ या वृषेन्दु: ४५।५९

वटसावित्री ३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०२	०१	०५	०२	०२	०१	०७
०९	२१	०३	२६	०८	२९	२९	२९
५१	३०	२२	१४	४८	४३	०७	०७
०४	३१	२३	५९	०६	०१	५६	५६
५७	३१	५७	०५	७२	०६	०३	०३
२२	२३	२६	२५	०६	०१	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	ग	के
०१	०३	०१	०५	०२	०३	०१	०७
१५	२४	१८	२५	१५	००	२८	२८
३५	४४	०९	५२	५९	२१	४८	४८
०१	३१	२८	१०	०४	३९	५१	५१
५७	३२	५७	४	७२	०६	०३	०३
१४	५६	२६	३०	४२	५८	११	११



बा,८।३२।०५।०६गुरौदि १७।२९
मिश्र४७।२२ कुं ३०


दि.	मा.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ज	औ.	म	ज्ये
३४	४७	०१	शु	४५	२६	ा	२३	५५	धृ	५२	०६	२६	१०	३१	१८
३४	४८	०२	श	३६	३४	मृ	१६	४६	शू	४८	४६	३०	११	०१	१६
३४	५०	०३	र	३४	०४	आ	१६	०८	गं	३७	४८	०१	१२	०२	२०
३४	५१	०४	चं	२६	१५	पु	१३	०५	वृ	३१	२१	०२	१३	०३	२१
३४	५२	०५	मं	२५	१२	पु	१०	५२	ध्रु	२५	३४	०३	१४	०४	२२
३४	५५	०६	बु	२२	०६	श्ले	६	२४	व्या	२०	३४	०४	१५	०५	२३
३४	५७	०७	बृ	२०	१०	म	६	०५	ह	१६	२३	०५	१६	०६	२४
३४	५८	०८	शु	१६	२४	पू	६	५६	व	१३	१३	०६	१७	०७	२५
३५	००	०९	श	१६	५८	उ	१२	०१	सि	११	०२	०७	१८	०८	२६
३५	०२	१०	र	२१	५२	ह	१५	२४	व्य	०६	५५	०८	१९	०९	२७
३५	०३	११	चं	२४	४८	चि	१६	५५	व	०६	२८	०९	२०	१०	२८
३५	०५	१२	मं	२८	५०	स्वा	२५	२३	प	१०	१५	१०	२१	११	२९
३५	०७	१३	बु	३३	२१	वि	२२	३६	शि	११	२६	११	२२	१२	३०
३५	०९	१४	बृ	३८	३०	अनु	२८	०८	सि	१३	०२	१२	२३	१३	३१
३५	१०	१५	शु	४३	२२	ज्ये	४४	३५	सा	१४	४०	१३	२४	१४	०१

५१५:६।१२४।५६नेष।१३।५० ज्येष्ठ सुदि: सं० २००३

आर्द्रा ४ शुक्र: १८।४५ मिथुनेन्दु: ५।१४५
जू। ३० चन्द्रदर्शनम् २
मृगे१श: १०।११कर्केन्दु: ५८।५१रम्भाव्रतम् ३ हरियाली ३
मक्ष३६उ२६१५या आश्ले४ भौम: २८।०० अदितौ १शुक्र:
रोहि ४रवि: २८।३८ *६।५४ मेला जोड़ ४
मृगे ३ मिथुनेश: ४४।०४ सिंहेन्दु: ०६।२४
म २०।१० उ ४६।४७ या
मृगे १रवि:५३।५८ कन्येन्दु:२५।२७
अदितौ ३ शुक्र: ४३।१४
म५३।२०उमघा१सिंहेभौम:२०।२६ गाद्रा१श:२२।१२ तुलेंदु:
म२४।४८ या निर्जला११ [४७।३८दशहरा।१०गंगाजन्म१०
मृगे२ रवि: २४।१८ पश्चिमोदयज:३५।२७अदि४कर्के शुक्र:
वृश्चिकेन्दु:१५।३ [३२।२७
म ३८।३४उआर्द्रा२श ०५।५६* न्हयावनू पुष्ये१शुक्र:२१।*
म११।०३यामृगे३सभिथुनेऽर्क:५३ ५७मु३०पुण्यं२रदिनेमध्या*
[*४०घनेन्दु:४४।३५सत्यव्रतम्खग्रामचन्द्रग्रहणम्

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०३	०२	०५	०२	०३	०१	०७
२३	२६	०३	२५	२५	०१	२८	२८
१२	०६	०४	२६	३०	१६	२३	२३
२२	१५	२६	४७	२७	१९	२५	२५
५७	३४	५५	०२	७१	०६	०३	०३
०५	०३	२५	४१	२७	५८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	०४	०२	०५	०३	०३	०१	०७
२६	०३	१६	२५	०३	०२	२८	२८
०१	०१	१५	२०	४७	०६	०१	०१
३८	३६	२३	०५	२५	५८	१०	१०
५६	३४	००	००	७०	०६	०३	०३
५६	३६	२२	५२	४८	५८	११	११



वा,८।२२।०५।२२शुक्रदि१७।३५
मिश्र४७।३५ कुं १५

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	रज	औ	जू	आ
३५	१२	०१	श	४८	०२	मू	५०	३३	शु	१६	०४	१४	२५	१५	०२
३५	१३	०२	र	५१	४१	पू	५५	४७	शू	१७	०१	१५	२६	१६	०३
३५	१५	०३	चं	५४	१२	उ	५६	५१	ग	१७	११	१६	२७	१७	०४
३५	१६	०४	मं	५५	३७	अ	६०	००	वृ	१६	२८	१७	२८	१८	०५
३५	१८	०५	बु	५५	४१	श्र	२	४८	वै	१४	४५	१८	२९	१९	०६
३५	१९	०६	बृ	५४	३०	ध	४	२८	वि	१२	०१	१९	३०	२०	०७
३५	२०	०७	शु	५२	०६	श	४	४	प्री	०८	२०	२०	३१	२१	०८
३५	१९	०८	श	४८	३८	पू	४	१०	आ	०३	४१	२१	३२	२२	०९
३५	१८	०९	र	४४	१८	उ	२	२५	शो	०२	०२	२२	०१	२३	१०
३५	१६	१०	चं	३६	११	अ	५६	३४	ऽगं	४५	१५	२३	०२	२४	११
३५	१५	११	मं	३३	३३	भ	५२	४५	सु	३८	०२	२४	०३	२५	१२
३५	१३	१२	बु	२७	३०	कृ	४८	४१	धृ	३०	३३	२५	०४	२६	१३
३५	१२	१३	बृ	२१	१८	रो	४४	२८	शू	२२	५२	२६	०५	२७	१४
३५	१०	१४	शु	१५	०६	मृ	४०	२३	गं	१५	१६	२७	०६	२८	१५
३५	०६	३०	श	०८	०६	आ	३६	४१	वृ	०७	४६	२८	०७	२९	१६


२५६।५१सौंप८।१३ आषाढ़ वदि: सं० २००३

मघा २ भौम: २८।३०

म२२।५६उ५४।१२या अदि१श: ००।११ मकरेन्दु: ११।४८
मृगे ४ रवि: २४।३४मार्गचित्रां १गुरु: २२।८ गणेश४
अदि २श: ०४।०२ कुम्भेन्दु: ३३।३८
[मीनेन्दु: ४६।२१
म ५४।३० उ
म २३।१८ या आर्द्रा १ रवि: ५५।३२ मघां२ भौमे ०६।४३
पुष्ये ४ शुक्र: ५२।०१ ता. मा. सरता २४।४५
आदि४ कर्केश: १६।०४ मेषेन्दु: ५६।५१
म ११।४४ उ ३६।११ या पुष्ये १ शनि: ३३।२६
पुष्ये१श: ३१।४६ आश्ले१ शुक्र: ४४।२१योगिनी११
मघा ४ भौम: ५६।५१ वृषेन्दु: ६।४४
म २१।१८ उ ४८।१३ या
आर्द्रा ३ रवि: ५७।३३ मिथुनेन्दु: १२।१५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०४	०२	०४	०३	०३	०१	०७
०७	०७	२६	२५	१३	०३	२७	२७
२७	३५	११	२०	११	०७	३५	३५
०७	५६	०७	३४	३६	१४	४४	४४
५६	३४	६०	०१	७०	०६	०३	०३
५६	५८	२६	५७	४८	५८	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०४	०३	०५	०३	०३	०१	०७
१४	११	०८	२५	२१	०४	२७	२७
०५	४०	२५	३१	२२	०१	१३	१३
११	१२	५३	४५	११	४०	२६	२६
५६	३६	६८	०१	०७	०७	०३	०३
०५	०५	१२	५१	०८	५५	११	११



वा,८।२२।५।२६शनौदि१७।३४
मिश्र४७।३४ कुं ३०

दि	मा	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	रख	रस	जू	श्रा
३५	०७	०१	र	०३	३७	पु	३३	२८	ध्रु	००	४६	२६	०८	३०	१७
३५	०७	०२	र	५८	४०	००	अवम्			००	००	००	००	००	००
३५	०५	०३	चं	५४	३४	पु	३१	००	ह	४८	१३	०१	०६	०१	१८
३५	०३	०४	मं	५१	५५	श्ले	२६	२२	व	४३	०७	०२	००	०२	१६
३५	०२	०५	बु	४६	१८	म	२८	४४	सि	३८	४७	०३	११	०३	२०
३५	०१	०६	बृ	४८	२४	पू	२६	१६	व्य	३५	२५	०४	१२	०४	२१
३४	५८	०७	शु	४-	४७	उ	३१	०७	व	३३	०५	५	१३	०५	२२
३४	५७	०८	श	५०	३४	ह	३४	१३	प	३१	१७	०६	१४	०६	२३
३४	५५	०६	र	५३	२३	चि	३८	२४	शि	३०	२१	०७	१५	०७	२४
३४	५३	१०	चं	५७	१७	स्वा	४६	४४	सि	३१	४०	०८	१६	०८	२५
३४	५२	११	मं	६०	००	वि	४६	४५	सा	२२	५५	०६	१७	०६	२६
३४	५०	११	बु	०१	५३	अनु	५६	१४	शु	३४	२८	१०	१८	१०	२७
३४	४८	१२	बृ	०६	३८	ज्ये	६०	००	शु	३६	०६	११	१६	११	२८
३४	४७	१३	शु	११	५५	ज्ये	०२	४४	ब्र	२७	३७	१२	२०	१२	२६
३४	४५	१४	श	१६	२४	मू	००	४६	ऐं	२८	४०	१३	२१	१३	३०
३४	४३	१५	र	२०	१०	पू	२४	१५		३६	००	१४	२२	१४	३१

श्रा १६।२२ आषाढ़ सुदिः सं०२००३

ककन्दु: १६।१७ चन्द्रदर्शनम् २ रथोत्सव २

चौलाइ ३१ शावान ८
म २२।५६उ ५१।२५ पूफा१ भौमे:५०।३६ सिंहेन्दु: २६।२२

आ.श्लेष शुक्र: १६।४५ कन्येन्दु: ४०।४६
म ४८।४७ उ पश्चिमास्तंशनि:
म १६।४० यार्श्रादि १ रवि: ००।३६
मघा १ सिंहेशुक्र: १२।३६ तुलेन्दु: ०६।१८
पूफा.२ भौम: ४१।१५ [११ चातु व्रतारंभ
म २६।३६उआश्ले१श:११।०६ वृश्चिकेन्दु:३३।१५देवशयनी
म ०१।१६ यामघां २ शुक्र: ७।१७ मृगे१ राहु: ज्येष्ठा३केतु:
[२१।२४ वैष्णवानांव्रतम् ११
वक्री ऽश्ले १श: २५।०८ धनेन्दु: २।४४
म १६।२४उ४८।१७ याआर्द्रितौ२रवि: ०२।१० सत्यव्रतम्११
मकरेन्दु: ३०।२० व्यासपूजा [वायुपरीक्षा

श्रा ५६।५५ गं ५३।५० श्रावण वदिः सं० २००३


मघां ४शुक्र:५६।३३[पश्चिमास्तंश: १।००कुम्भेन्दु:५२।४७
भ५४।१८उआर्द्रितौ४संकर्कऽर्क:११।४७मु३०पुण्यंमध्यान्होत्तरं
म.२४।२३ या चित्रा २ गुरु: ०४।०० गणेश ४
पूफा १ शुक्र: ५०।५८
पुष्ये २ शनि: १६।२१ मीनेन्दु: ०६।०२
म १७।३२ उ ४५।२३ या पुष्ये १ रवि: ०३।०५
मेषेन्दु: १६।५६ ६ पंचकव्रतम १६।५६
पुष्ये ३ प्र श: ०३।१०
म २६।३१ उ ५६।३१ यावृषेन्दु:२७।०७तामाश्रसद५०।२४

उफा . भौम: ४४।०४ कामदा ११
मिथुनेन्दु: ३२।४६ वैष्णवानांव्रतम्
म ३८।०६ उ
म ०५।२२ यां पुष्ये २ प्र श: ४१।३१ कर्के-कु: ३६।२५
हरियाली ३०

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प.	शा	स	जौ	श्रा
३४	४२	०१	चं	२२	४५	उ	१८	३५	वि	३८	२५	१५	२३	१५	३२
३४	४०	०२		२४	१४	अ	२१	४६	प्री	३६	५६	१६	२४	१६	०१
३४	३६	०३		२४	२३	ध	२६	४५	आ	३४	२६	१७	२५	१७	०२
३४	३७	०४	बृ	२६	१७	श	२४	२३	सौ	३०	५५	१८	२६	१८	०३
३४	३६	०५	शु	२०	५६	पू	२३	५४	शो	२६	२६	१६	२७	१६	०४
३४	३४	०६	श	१७	३२	उ	२२	२१	ऽग	२१	०७	२०	२८	२०	०५
३४	३३	०७	र	१३	१४	रे	१६	५६	सु	१५	०७	२१	२६	२१	०६
३४	३२	०८	चं	०८	११	अ.	१६	४२	धृ	०८	२५	२२	३०	२२	०७
३४	३०	०६	मं	०२	३२	भ	१३	०६	शू	०१	१७	२३	३१	२३	०८
३४	३०	१०	मं	५६	३१	०	अवम		००	००	००	००	००	००	००
३४	२७	११	बु	५०	१६	कृ	०६	०३	वृ	४६	११	२४	०१	२४	०६
३४	२५	१२	बृ	४४	०६	रो	०४	५२	ध्रु	३८	२४	२५	०२	२५	१०
३४	२२	१३	शु	३८	०६	मृ	००	४६	व्या	३१	०४	२६	०३	२६	११
३४	२१	१४	श	३२	३५		५६	३४	ह	२३	५२	२७	०४	२७	१२
३४	११	२०	र	२७	३६		५०	५१	व	१७	०६	२८	०५	२८	१३

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०४	०३	०५	०३	०३	०१	०७
२०	१५	१५	२५	२६	०४	२६	२६
४६	३१	०७	५१	२६	५७	५१	५१
०५	३४	२३	५७	२०	११	१३	१३
५६	३६	३८	०३	६८	०७	०३	०३
५०	०५	४४	४१	१६	५५	११	११


सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०४	०३	०५	०४	०३	०१	०७
२८	२०	१७	२६	०८	०६	२६	२६
१८	३५	११	२५	४१	०१	२५	२५
०२	२५	४०	५६	१८	२५	४७	४७
५६	३६	०८	०५	६७	०७	०३	०३
५६	३८	१४	२८	१२	५५	११	११



वा,८।३२।।५।५१२वौदि १७।२१
मिश्र ४७।२१कु० १५

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०३	०५	०४	०३	०१	०७
०५	२५	१२	२७	१७	०७	२६	२६
५३	२६	४८	१०	४७	०५	००	००
३६	५७	३४	५१	२१	४६	२१	२१
५७	३७	४४	०६	६७	०७	०३	०३
००	००	५५	२४	३८	५५	११	११

सू.	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०४	०३	०५	०४	०३	०१	०७
११	२६	०६	२७	४२	०७	२५	२५
३५	०८	११	५०	३२	५४	४१	४१
५६	१०	१५	४२	०६	३१	१७	१७
५७	६७	३२	०७	६७	०७	०३	०३
००	३२	४१	१६	३८	५३	११	११



वा,८।३२।६।५ रवौदि१७।५
मिश्र४७। ०५कु ३०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ.	प	यो	घ	प	सा	अ	जी	आ
२१	०७	१	चं	२३	२७	श्ले	४६	०१	सि	११	०३	२६	०६	२६	१४
२१	०३	२	भौ	२०	१२	म	४८	०६	व्य.	०५	४०	०१	०७	३०	१५
२२	५६	३	बु	१८	०१	पू	४८	२५	व	०१	०८	०२	०८	३१	१६
२२	५५	४	बृ	१७	०३	उ	४६	५५	शि	५४	५७	०२	०९	०१	१७
२२	५१	५	शु	१७	२२	ह	५२	५२	सि	५३	२३	०४	१०	०२	१८
२२	४७	६	श	१६	०५	चि	५६	३९	सा	५२	४५	०५	११	०३	१९
२२	४३	७	र	२१	५०	स्वा	६०	०	शु	५३	०	०६	१२	०४	२०
२२	३९	८	चं	२५	४०	स्वा	०१	४०	शू	५४	०	०७	१३	०५	२१
२२	३६	९	मं	३०	०५	वि	०७	३३	ब्र	५५	२५	०८	१४	०६	२२
२२	३२	१०	बु	३५	१९	अनु	१३	५९	ऐं	५७	०२	०९	१५	०७	२३
२२	२८	११	बृ	४०	१८	ज्ये	२०	३१	वै	५८	२	१०	१६	०८	२४
२२	२४	१२	शु	४४	५२	मू	२६	४२	वि	५९	३६	११	१७	०९	२५
२२	२०	१३	श	४८	४२	पू	३२	१	प्रा	५९	५८	१२	१८	१०	२६
२२	१७	१४	र	५१	२५	उ	३६	५१	आ	५९	३७	१३	१९	११	२७
२२	१३	१५	चं	५३	०३	श्र	४०	२१	सौ	५८	१९	१४	२०	१२	२८

प ४७।३२ श्रावण शुदि सं० २००३

सिंहेन्दु: ४६।०१ चन्द्रदर्शन २ नवव्रतारम्भ:
उफा २ कन्यायां भौम :०७।२६ उफा १ शुक्र: ३६।४९
म ४७।३२ उ मधुस्रवा ३
म १७।०२ या पूर्वोदयश्च: १०।०६ कन्येन्दु: ०३।४७
उफा २ कन्यायां शुक्र: ३६।५५ नाग ५
आश्ले१रवि:०३।४२पुष्ये१प्र० श: ३६।०७ तुलेन्दु: २४।४५
म२१।५०उ५३।४५याउफा३भौम:३१।१५मार्गी पुष्ये१श:६।५१
उफा३शुक्र;४०।०१वृश्चिकेन्दु:५१।०१मेलाचित्रपूर्णीन्दोशिय र
आश्लेषा २ रवि: ३३।२० [पुत्र० (रायगो.तुलसी जयन्ती

म ७।४८ उ ४०।१८ या धनेन्दु: २०।३१ पवित्रा ११
उफा ४ भौम: ४८।०६
पूर्वोदयं शनि: ११।५९ मकरेन्दु: ४८।२४
म५१।२५उहस्ते१शुक्र:४७।३४ [२२ उप हयव्रतम् १५
म२२।१४य पुष्ये३शनि:२८।६ऋषितर्पणीरक्षाबन्धनम्‌घ२२उ

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०५	०३	०५	०४	०३	०१	०७
१९	०४	०६	२८	०२	०८	२५	२५
१३	०६	२२	५२	२४	५८	१५	१५
१९	१९	५१	५९	१४	५३	५१	५१
५७	३८	२५	०९	६५	०७	०३	०३
१७	०४	१७	०८	४५	५५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०५	०३	०५	०५	०३	०१	०७
२५	०८	१०	२९	१३	२६	२४	२४
५४	३०	०९	५३	०१	५४	५३	५३
४४	१२	४७	५८	१३	३८	२६	२६
४७	३८	५२	१०	६४	०७	०३	०३
२६	२५	४३	०२	२६	५५	११	११

बा. ८।३२।०६।२०चन्द्रे दि१६।२६
मिश्र४६।२६ कु १५

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो	घ.	प.	रमा	अ	अ	आ
२३	०९	०१	मं	५३	१८	ध	४२	३४	शो	२५	५९	१५	२१	१३	२९
२३	०५	०२	बु	५२	१९	श	४३	३०	ऽग	५२	३९	१६	२२	१४	३०
२३	०१	०३	बृ	५०	०६	पू	४३	१९	सु	४८	१८	१७	२३	१५	३१
२२	५८	०४	शु	४६	४९	उ	४१	५४	धृ	४३	०८	१८	२४	१६	३२
२२	५४	०५	श	४२	२६	रे	३९	४२	शू	३७	१२	१९	२५	१७	१
२२	५०	०६	र	३७	३७	अ.	३६	११	गं	३०	३८	२०	२६	१८	२
२२	४६	०७	चं	३२	०५	भ	३३	०४	वृ	२३	३३	२१	२७	१९	३
२२	४३	०८	मं	२६	०८	कृ	२९	०३	ध्र	१६	०२	२२	२८	२०	४
२२	४०	०९	बु	१९	५६	रो	२४	५०	व्या	०८	२०	२३	२९	२१	५
२२	३६	१०	बृ	१३	४५	मृ	२०	४२	ह	००	३६	२४	३०	२२	६
२२	३३	११	शु	०७	४६	आ	१६	४४	सि	४५	४१	२५	३१	२३	७
२२	३०	१२	श	०२	१३	पु	१३	१४	व्य	३८	४८	२६	०१	२४	८
२२	३०	१३	श	५७	१२	०	०	०	०	००	०	०	०	०	०
२२	२५	१४	र	५२	०५	पु	१०	०२	व	३२	३१	२७	०२	२५	९
२२	२१	३०	चं	४६	४८	श्ले	८	१६	व	२६	५५	२८	०३	२६	१०

ब ५३।०० भाद्रपदवदि: सं० २००३

चित्रा ३ तुले गुरु: १९।०७ कुम्भेन्दु: ११।२७
हस्ते २ शुक्र: ३६।२०
म २१।१२उ५०।०६य हस्ते१भौम:०५।०४मीनेन्दु: २८।१६
पुष्ये श:३५।५८ गणेश ४ बहुला ४ [कज्जली ३
मघ १संसिंहेऽर्क:०१।००मु३०पुण्यंघ१७याघत्मेषेन्दु:३६।४२
म ३७।३७ उ चन्दन ६ हल ६
म०४।५१याआश्ले१श:०८।२३वृषेन्दु: ४७।०२ शीतला ७
घघा२रवि:६।१८श्रीकृष्णजन्म८वैष्णवानांव्रतम् [श्रीकृष्णजन्म
म ४६।५० उ मिथुनेन्दु: ५२।४६गुग्गा ६[८व्रतमस्मार्तानाम
म १३।४५ या
चित्रा १ शुक्र: ५६।१७ कर्केन्दु: ५६।०७अजा ११
म ५७।१२ उ गावत्सा १२ वा० प्रा० बुद्ध्वा ०२।३८

म २५।०८ या हस्ते २ भौम: ३३।०६
सिंहेन्दु: ०५।१६ कुशोत्पाटनी १० पार्श्वो ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०५	०३	०६	०५	०३	०१	०७
०३	१३	१८	०१	२०	१०	२४	२४
३५	४०	५६	१०	३५	५७	२८	२८
०१	०७	१७	३८	०५	००	१०	१०
५७	३९	७८	१०	६१	०७	०३	०३
४०	१६	३९	०२	५७	५५	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०५	०३	०६	०५	०३	०१	०७
०९	१७	२७	०२	२५	११	२४	२४
२१	२६	२३	१२	४१	४२	०९	०९
२८	०१	२८	२७	५९	३४	०५	०५
५७	३८	९४	१०	६०	०७	०३	०३
५०	४४	०६	५७	४१	५५	११	११


बा. ८।३२।६।२४चन्द्रे दि, १६।१०
मिश्र ४६।१० कु ३०

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ	प	यो	घ.	प.	र.म	सु	श्रा	मा
३२	१६	१	मं	४७	३५	म	७	११	शि	२२	८	२६	४	२७	११
३२	११	२	बु	४६	३६	पू	७	१०	सि	१८	२५	३०	५	२८	१२
३२	०६	३	बृ	४६	५३	उ	८	१८	सा	१५	२२	१	६	२९	१३
३२	०१	४	शु	४८	३३	ह	१०	४५	शु	१३	३१	२	७	३०	१४
३१	५६	५	श	५१	१५	चि	१४	२७	शु	१२	२९	३	८	३१	१५
३१	५२	६	र	५५	०७	स्वा	१९	१५	ब्र	१२	४०	४	९	१	१६
३१	४७	७	चं	५६	४५	वि	२५	००	ऐं	१३	२७	५	१०	२	१७
३१	४२	८	मं	६०	००	अनु	३१	१०	वै	१४	४३	६	११	३	१८
३१	३७	८	बु	४	४८	ज्ये	३७	४४	वि	१६	१७	७	१२	४	१९
३१	३२	९	बृ	९	५१	मू	४६	१३	प्री	१७	४६	८	१३	५	२०
३१	२७	१०	शु	१४	३२	पू	४९	४५	आ	१८	५६	९	१४	६	२१
३१	२३	११	श	१८	२६	उ	५४	३५	सौ	१९	३०	१०	१५	७	२२
३१	१८	१२	र	२१	१७	श्र	५८	२०	शो	१९	१३	११	१६	८	२३
३१	१३	१३	चं	२३	४	ध	६०	००	अं	१८	४	१२	१७	९	२४
३१	०८	१४	मं	२३	२८	ध	००	४१	सु	१५	४३	१३	१८	१०	२५
३१	०३	१५	बु	२२	३६	श	०२	०८	धृ	१२	४२	१४	१९	११	२६

भाद्रपदशुदि: सम्वत् २००३

मघा ४ रवि: २३।३६ चित्रा २ शुक्र: ४०।०७
मघा १ सिंहेऽर्क: २५।११ कन्येन्दु: २२।२७ चन्द्रदर्शनम् २
हरतालिका ३ सीमन्तकम्
म १७।४३ उ ४८।३२ या
चित्रा ३ तुले शुक्र: ००।२७ तुलेन्दु: ४२।३६ पत्थर ४
मघा २ श: ३२।०१ सूर्य ६ सितम्बर ३०
म ५६।४५ उ चित्रा ४ गुरु: ३।२४ वृश्चिकेन्दु: ८।३४
म ३२।१६ या दूबा ८ राधा ८ [सुवड़ा ७ मुक्ताभरण ७
पूर्वास्तंज्ञ: ०४।१२ धनेन्दु: ३७।४४ उदासीन गुरु:
पूफा १ ज्ञ: २८।३४ सीमन्तकम घ ०१।५१ उ श्रीचन्द्र ९
म ४६।२६ उ पूफा ३ रवि: ४३।३८ स्वात्यां १ शुक्र:४७।०१
म १८।२६ रा पूफा २ ज्ञ: २४।०२ मकरेन्दु:०५।५७
पुष्ये ४ शनि: ५७।४१ वामन १२ [पद्मा ११
कुम्भेन्दु: २६।३५ *४३।०७पितृपक्षारम्भ:
म २३।२८ उ ५३।०२ पा अनन्त १४[सत्यव्रतम् १५
पूफां४ज:११।११रोदि४राहु: याज्येष्ठां२केतु:१४.२४मीनेन्दु:*
रेव५६।००वृष७४०५.५८।४७

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०५	०४	०६	०६	०३	१	७
१७	२२	१०	०३	०२	१२	२३	२३
०५	३६	२३	३९	३८	४१	४३	४३
०८	५८	४७	५८	२२	०८	३९	३९
५८	३९	१०	११	५९	६	३	३
०६	३७	३२	५१	०८	५७	११	११



सू	मं.	बु	बृ.	शु	श	रा	के
४	५	४	६	६	३	१	७
२४	२७	२४	०५	११	१३	२३	२३
५०	५१	१५	१२	०७	३६	१८	१८
५९	१८	४६	२५	२८	३७	१३	१३
५८	३९	०	१२	५४	०६	३	३
२३	५५	०७	४६	१२	००	११	११

वा,८।३२।०६।५०बुधेदि१५।३१
मिश्र४५।३१ कुं १५


दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	श	सु	खि	मा
३०	५९	१	बृ	२०	३०	पू	०२	०८	शू	०८	३२	१५	२०	१२	२७
३०	५४	२	शु	१७	२२	उ	०१	००	ग	०३	३०	१६	२१	१३	२८
३०	४९	३	श	१३	१५	अ	५६	०८	ध्रु	५१	०९	१७	२२	१४	२९
३०	४४	४	र	०८	२१	भ	५२	३७	व्या	४४	२	१८	२३	१५	३०
३०	३९	५	चं	०२	५४	कृ	४८	४२	ह	३६	३२	१९	२४	१६	३१
३०	३९	६	च	५६	५८	०	[illegible]	[illegible]	०	०	०	०	०	०	०
३०	३५	७	मं	५०	५४	रो	४४	२२	व	२८	५१	२०	२५	१७	१
३०	३०	८	बु	४४	४६	मृ	४०	०८	सि	२१	०१	२१	२६	१८	२
३०	२५	९	बृ	३८	४९	आ	३५	४६	व्य	१३	२०	२२	२७	१९	३
३०	२०	१०	शु	३३	१३	पु	३२	२८	व	०५	५३	२३	२८	२०	४
३०	१५	११	श	२८	१६	पु	२६	३३	शि	५२	१७	२४	२९	२१	५
३०	१०	१२	र	२४	१०	श्ले	२६	३६	सि	४८	१५	२५	३०	२२	६
३०	०५	१३	चं	२०	५७	म	२५	५४	सा	४१	२३	२६	३१	२३	७
३०	००	१४	मं	१८	४५	पू	२५	३२	शु	३९	११	२७	१	२४	८
२९	५५	३०	बु	१७	४९	उ	२६	२५	शु	३३	५९	२८	२	२५	९

आश्विनवदि: सं० २००३

म ४५।१८ उ उफा १ रवि: ३४।५९ मेषेन्दु: ५९।०७
म १३।१५ या चित्रा ३ तुले भौम: ००।०४ उफा २
(कन्यायांश:५७।३४ गणेश ४
म ५६।५८ उ उफा ३ ज्ञ: ५२।४५ वृषेन्दु: ०६।३८चन्द्र६

म २१।५६ या उफा २ सकन्यायामर्क: ०१।२५मुर्४५
मिथुनेन्दु: १२।१५)
स्वात्यां १ गुरु: ५६।२३ याम्योदमगस्त्य: ५९।३७
म ०६।०१ उ ३३।१२ या कर्केन्दु: १८।१८
इन्द्रा ११
हस्ते २ ज्ञ: २६।३४ विशां १ शुक्र: १०।३९ सिंहेन्दु:
म २०।५७ उ ४९।५१ या उफा ४ रवि: ४८।४२ (२६।३९
कन्येन्दु: ४०।५५ शास्त्राग्निहतश्राद्धम् १४
पितृविसर्जनम् ३०।

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
५	०६	०५	०६	०६	०३	०१	०७
१	०२	०६	०६	१७	१४	२२	२२
४०	२९	४४	३६	१०	२२	५५	५५
२६	०७	३८	४०	३५	१०	५८	५८
५८	३९	१०	११	३९	०६	३	३
३९	५५	२३	५१	१६	००	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०६	०५	०६	०६	०३	७	७
०८	०७	१९	०८	२२	१५	२२	२२
३१	०९	१३	०३	३७	०४	३३	३३
४३	३५	०६	३६	००	१४	४३	४३
५८	४०	०	१२	४६	०५	३	३
५५	१५	२३	४६	०६	०३	११	११

वा:८।१२।७।४ बुधेदि१४।५७
मिश्र४४।५७ कुं ३०

श१५।३०ह१ ३८२८नेप।१५।४२आश्विनशुदि:सं० २००३

दि.	आ.	ति.	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	श	मी	सि	आ
२६	५०	०१	बृ	१८	१०	ह	२८	५४	ब्र	३१	४७	२६	०३	२६	१०
२६	४५	०२	शु	१६	४१	चि	३१	५६	ऐ	३०	३६	०१	०४	२७	११
२६	४०	०३	श	२२	३६	स्वा	३६	३१	वै	३०	१६	०२	०५	२८	१२
२६	३५	०४	र	२६	३१	वि	४२	०२	वि	३०	५३	०३	०६	२६	१३
२६	३०	०५	चं	३१	१२	ऽनु	४८	११	प्री	३१	५७	०४	०७	३०	१४
२६	२५	०६	मं	३६	१६	ज्ये	५४	४२	आ	३३	२४	०५	०८	०१	१५
२६	२०	०७	बु	४१	३०	मू	६०	००	सौ	३४	५३	०६	०६	०२	१६
२६	१५	०८	बृ	४६	१५	मू	०१	०६	शो	३६	०५	०७	१०	०३	१७
२६	१०	०६	शु	५०	१८	पू	०७	००	ऽगं	३६	४५	०८	११	०४	१८
२६	०५	१०	श	५३	१३	उ	१२	०७	सु	३६	४०	०६	१२	०५	१६
२६	००	११	र	५५	०५	श्र	१६	०६	धृ	३५	४५	१०	१३	०६	२०
२८	५५	१२	चं	५५	३५	ध	१८	५५	शू	३३	४२	११	१४	०७	२१
२८	५०	१३	मं	५४	४६	श	२०	३०	ग	३०	४३	१२	१५	०८	२२
२८	४५	१४	बु	५२	५०	पू	२०	५१	बृ	२६	४५	१३	१६	०६	२३
२८	४०	१५	बृ	४६	४७	उ	२०	००	ध्रु	२१	४८	१४	१७	१०	२४

शारदनवरात्रारम्भ: १ घटस्थापनम् १ चन्द्रदर्शनम्
हस्ते १ रवि: १२।२४ तुलेन्दु: ००।१६
भ ५४।३३ उचित्रा १ ज्ञ: ०२।४६
भ २६।३१ या वृश्चिकेन्दु: २५।२५
हस्ते २ रवि: ३५।४७
चित्रां२तुलेज्ञ: ५२।२३ धनेन्दु: ५४।४२ अकतूबर ३१
भ ४१।३० उ सरस्वत्यावाहनम्०
भ १३।५२ या हस्ते ३ रवि: ५८।२७ दुर्गा ८
स्वात्या३भौम:५१।२१स्वात्या२गुरु:५१।०३मकरेन्दु:२३।१६
पश्चिमोदयंज्ञ:४८।२२स्वात्यां१ज्ञ:५०।१२विजया१०दुसैहरा१०
भ२४।६उ५५।५याकुम्भेन्दु:४७।३०पापांकुशा११सीमन्तकम्
विशा४वृश्चिकेशुक्र: ३६।२६पापांकुशा११वैशनवाना मव्रतम्

भ५२।५० मीनेन्दु: ०५।४६
भ२१।१८या।चित्रा१रवि:४१।५०सत्यव्रतम्१५ आकादश दी
पदानशरद १५

सू	पं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०६	०६	०६	०६	०३	०१	०७
१६	१२	०३	०६	२७	१५	२२	२२
२३	३४	०१	४१	५०	४८	०८	०८
५६	१६	३०	२३	०७	०६	१७	१७
५६	४१	०० व	१२	३५	०५	०३	०३
१२	०५	२२	४६	३१	०१	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०६	०६	०६	०७	०३	०१	०७
२३	१७	१४	११	०१	१६	२१	२१
१६	१६	१६	१६	१३	२२	४६	४६
१२	२१	१५	०५	२७	४०	०१	०१
५६	४०	६३	१२	१३	०४	०३	०३
२८	१६	१८	५०	३१	०४	११	११

वा,८।३२।०७।१६गुरौदि०१४।२०
मिश्र४४।२० कुं३०

आ५५।५३सं५५।०७५६।३६ कार्तिक वदी: सं० २००३

दि.	आ.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जि	मी	अ	आ
२८	३५	०१	शु	४५	४४	रे	१८	११	व्या	१६	०१	१५	१८	११	२५
२८	३०	०२	श	४०	५७	अ	१५	३१	ह	०६	३५	१६	१६	१२	२६
२८	२५	०३	र	३५	३२	भ	१२	३०	व	०२	३२	१७	२०	१३	२७
२८	२०	०४	चं	२६	४२	कृ	०८	२०	व्य	४७	२२	१८	२१	१४	२८
[illegible]	१५	०५	मं	२३	४०	रो	०४	१३	व	३६	३०	१६	२२	१५	२६
२८	१०	०६	बु	१७	४०	मृ	००	००	प	३१	४२	२०	२३	१६	३०
२८	०५	०७	बृ	११	४८	पु	५२	०८	शि	२४	०५	२१	२४	१७	०१
२८	००	०८	शु	०६	२२	[illegible]	४८	१५	सि	१६	०६	२२	२५	१८	०२
[illegible]	[illegible]	०६	श	०१	२८	श्ले	४६	२६	सा	१०	०५	२३	२६	१६	०३
[illegible]	५५	१०	श	५७	२२	[illegible]	[illegible]	ब्रम्	००	००	००	००	००	००	००
२७	५०	११	र	५४	१३	म	४४	५०	शु	०३	५६	२४	२७	२०	०४
२७	४५	१२	चं	५२	०६	पू	४४	१३	ब्र	५४	०८	२५	२८	२१	०५
२७	४०	१३	मं	५१	१५	उ	४४	४८	ऐं	५०	३६	२६	२६	२२	०६
२७	३५	१४	बु	५१	४१	ह	४६	३६	वै	४८	०२	२७	३०	२३	०७
२७	३०	३०	बृ	५३	२८	चि	४६	३६	वि	४६	३३	२८	०१	२४	०८

मेषेन्दु: १८।११ कार्त्तिकस्नानारम्भ पंचकव्रतम १८।११
स्वत्य। ४ ज्ञ: १६।३७ [४ चन्द्रोदय घ ८।१
भ ८।१४उ३५।३२याक्वृषेन्दु:२६।१२गणेश४ करक (करवा).
विशाखा१भौम:३५।३०विशां१ज्ञ:४१।१६अ।श्ले१शनि:४५।२६
मिथुनेन्दु: ३२।७ सीमन्तकम्
भ१७।४० उ४४।४४या पश्चिमास्तंगुरु: ००।०६
चित्रां२संतुलेऽर्क:२६।४४ मु४५पुरायमध्यन्होतरम्विशा२
[कर्केन्दु:३८।५ अहोई ८ज्ञ:०२।५५
भ २६ २५उ५७,२३अनु१शुक्रा:००।१सिंहेन्दु:४६।२६

स्वात्यां ३ गुरु: ०३।३२ रमा ११ स्मार्तानामव्रतम्
वक्रीअनु१शुक्र:११।१७कन्येन्दु:५६।२१.मा११वैष्णवानव्रतम्
भ५१।१५उविशा४वृश्चिकेज्ञ:३१।२३धन१३यमपंचकारम्भ
भ२१।२८याविशा४प्रशुक्र:५६ ३१नरक१४श्रीहनुमज्जयन्ती
स्वात्यां१रवि:०६।२७तुलेन्दु:१८।१२दीपमाला३०ता. मा.*
*अकस्र ०४।३५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०६	०६	०७	०३	०१	०७
०१	२२	२५	१३	०३	१६	२१	२१
१५	४८	३८	०१	३७	५५	२०	२०
५८	३३	५५	००	२२	४६	३५	३५
५६	४१	७७	१३	०८	०४	०३	०३
३७	४४	२४	४०	०७	०४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०६	०७	०६	०७	०३	०१	०७
०७	२६	०२	१४	०३	१७	२१	२१
५६	५६	२१	२०	१८	१५	०१	०१
०४	२८	१८	१३	१४	१७	३१	३१
६०	४२	५५	१२	०८	०३	०३	०३
००	०३	१२	४६	५३	०७	११	११

वा,८।३२।०७।३३गुरौदि२३।४५
मिश्र४३।४५ कुं३०

द	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	जि	अ	अ	का
२८	२६	०१	शु	५६	२०	[illegible]	५[illegible]	५९	प्री	४५	५३	२९	०२	२५	०९
२७	२२	०२	श	६०	००	वि	५९	१७	आ	४६	०९	३०	०३	२६	१०
२७	१८	०२	र	००	२१	ऽनु	६०	००	सौ	४७	००	०१	०४	२७	११
२७	१४	०३	चं	०५	०७	ऽनु	०५	१८	शो	४८	१७	०२	०५	२८	१२
२७	१०	०४	मं	१०	२३	ज्ये	११	४[illegible]	ऽअ	४९	४२	०३	०६	२९	१३
२७	०६	०५	बु	१५	२६	मू	१८	१३	सु	५०	४७	०४	०७	३०	१४
२७	०१	०६	बृ	२०	२८	पू	२४	१६	धृ	५१	४४	०५	०८	३१	१५
२६	५८	०७	शु	२४	३५	उ	२९	३८	शू	५१	५०	०६	०९	०१	१६
२६	५४	०८	श	२७	३५	श्र	३३	५२	गं	५१	०१	०७	१०	०२	१७
२६	५०	०९	र	२९	३०	ध	३७	०१	बृ	४९	१८	०८	११	०३	१८
२६	४६	१०	च	३०	०२	श	३८	५३	ध्रु	४६	२१	०९	१२	०४	१९
२६	४२	११	मं	२९	१८	पू	३९	३१	व्या	४२	४२	१०	१३	०५	२०
२६	३८	१२	बु	२७	२२	उ	६८	५६	ह	३८	०१	११	१४	०६	२१
२६	३४	१३	बृ	२४	२२	रे	३७	२०	व	३[illegible]	२६	१२	१५	०७	२२
२६	३०	१४	श	२०	२२	अ	३४	५४	सि	२६	११	१३	१६	०८	२६
२६	२६	१५	श	१५	४०	भ	३१	४२	व्या	१९	२८	१४	१७	०९	२४

कार्तिकशुदि: संवत् २००३

अनु १ श: ४६।११ अन्नकूट १ गोवर्धन पूजनम्
वृश्चिकेन्दु: ४२।१८ यम २ भ्रातृ २ टिका २ चन्द्रदर्शनम् २
स्वात्या २ रवि: २६।०७ पश्चिमास्त भौम: ०५।१६
म ३७।४५ उ
म १०।२३ या विशा ४वृश्चिकेभौम:०१।१६धनेन्दु:११।४६
स्वात्यां ३रवि: ४५।३७ दिशा ३प्र तुलेशुक्र: ५३।४१
मकरेन्दु: ४०।३६
म २४।२५ उ ५६।५ या नवम्बर १०
अनु १ भौम: ४७।३६ गोपा ५।८
कुम्भेन्दु: ०५।१६९ विक्रमाद्द कुष्म् एद्दानं पंचकशुरु: ५।२६
म ५९।४० उ वक्र स्वात्या ४ गुरु: १४।५९
म२९।१८या मीनेन्दु:२४।२२ह।प्रबोधनी११पंचभीष्मव्रतम्
विशा।१रवि:२३।०४चातुर्मासव्रतसमाप्ति:१२[मेलापुष्करराज
मेषेन्दु:३७।० वैकुण्ठ१४ पश्चास्त शुक्र:२८।१४
म २०।२३ उ ४८।१या पश्चिमास्तंश:२।४१मत्स्यव्रतम् १५
अनु१प्रश:१७५१वृषेन्दु:४५।४६त्रुकरी१५ कार्तिकस्नानसम.प्ति:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०७	०७	०६	०७	०६	०१	०७
१६	०३	०७	१६	००	१७	२०	२०
१६	१७	४०	१८	३०	३८	३२	३२
०७	५५	२२	५१	०५	४३	५४	५४
०६	४२	१२	१३	२५	०२	०३	०३
१७	०६	४६	५४	४१	१०	११	११

कुमंके
९
८
बुसूशु
१०
११
१२
३
२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०८	०७	०६	०६	०३	०१	०७
२३	०८	०६	१७	०६	१६	२०	२०
१८	१६	२५	४१	१९	५०	१०	१०
४७	२९	३६	३६	४७	३०	३९	३९
६०	४१	३५	१२	२५	०१	०३	०३
३०	४१	०५	४६	१९	१२	११	११

वा,८।३२।७।४९भौमे द१३।१३
मिश्र४३।१३ कु° १५

द	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	या	घ	प	जि	अ	न	का
२६	२२	०१	र	१०	२०	कृ	२७	५८	व	११	५२	१५	१८	१०	२५
२६	१८	०२	चं	०४	३४	रो	२३	५१	प	०४	११	१६	१९	११	२६
२६	१८	०३	च	५८	३७	०	अवम्		०	००	००	००	२०	००	००
२६	१४	०४	मं	५२	३९	मृ	१९	३७	सि	४८	२७	१७	००	१२	२७
२६	१०	०५	बु	४६	५५	आ	१५	२८	सा	४०	४४	१८	२१	१३	२८
२६	०६	०६	बृ	४१	३२	पु	११	३७	शु	३६	१६	१९	२२	१४	२९
२६	००	०७	शु	३६	४६	पू	०८	१५	शू	२६	१८	२०	२३	१५	३०
२५	५८	०८	श	३२	४७	श्ले	०५	३२	ग	१९	५५	२१	२४	१६	०१
२५	५४	०९	र	२९	४१	म	०६	४१	ऐं	१४	१५	२२	२५	१७	०२
२५	५०	१०	चं	२७	४२	पू	०२	४९	वै	०९	२५	२३	२६	१८	०३
२५	४६	११	मं	२६	५४	उ	०३	०६	वि	०५	२८	२४	२७	१९	०४
२५	४२	१२	बु	२७	०९	ह	०४	३८	आ	०२	३६	२५	२८	२०	०५
२५	३८	१३	बृ	२९	३३	चि	०७	२५	सौ	००	३७	२६	२९	२१	०६
२५	३४	१४	शु	३२	२१	स्वा	११	२४	शो	५९	३४	२७	३०	२२	०७
२५	३०	३०	श	३३	३०	वि	१६	३०	ऽगं	६०	००	२८	०१	२३	०८

शि ५६।२१सौ ५९।३८ **मार्गशीर्ष वदि: सं० २००३**

मृगक्रोडा १ म गंहनःन.रम्भ: १
म ३१।३५उ ५८।३७ या मिथुनेन्दु:५१।४४
अनु ३ भौम: १४।३० गणेश४
रोहि ३ राहु: ज्येष्ठा १ केतु:०६।४७ कर्केन्दु: ५७।३५
म ४१।३२ उ विशा १ प्र शुक्र: १२।५६
म ०९।०७ या पूर्वोदयगुरु: ३७।००
विशा४वृश्चिकेऽर्क:१९।२७मु३०पुण्य३।२७उविशां१प्रतुलेश:
म ५८।४१ उ [२८।५८ सिंहेन्दु:५।३२ कालभैरव ८
म २७।४२ या कन्येंदु: १७।५३ पूर्वोदयं शुक्र:घ २८।२०
अनु १ रवि: ३५।२२ विशा १ गुरु: २०।५८ उत्पन्ना ११
तुलेन्दु: ३६।०१ मल्ल १२
म १२।२३उज्येष्ठा १भौम: २४।३०वक्रीआ।श्ले१शनि:४२।४८
म ००।५७ या अनु २ रवि: ५२।३७
पूर्वोदयश: ५२।५४ वृश्चिकेन्दु: ००।१४ता मा कौश०१।०३

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०६	०६	०२	०३	०१	०७
००	१३	२९	१९	२१	१७	१९	१९
२२	१५	४७	२३	१५	५३	४८	४८
५८	४०	४२	३५	१२	३६	२४	२४
६०	४२	५२	१३	३१	००	०३	०३
४२	४१	३९	४०	४१	१६	११	११

बुशुगु
९
८दकेनेमं
१०
११
१२
३
रा

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०[illegible]	०६	०६	०६	०३	०१	०७
०७	१८	२६	२०	१९	१७	१९	१९
२८	२०	५६	१५	००	५६	२६	२६
३०	२२	००	०६	५२	५६	०८	०८
६०	४३	२८	१२	१८	००	०३	०३
५५	२७	४०	५१	२९	४१	११	११

वा,८।३२।८।०३ शनौदि१२।४५
मिश्र४२।४५ कु° ३०

व ५७।१४ मार्गशीष शुदि: सं० २००३

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	भु	ज	द	मा
२५	२८	०१	र	४१	२५	ऽनु	२२	१६	ऽगं	००	१३	२९	२	२४	०९
२५	२७	०२	चं	४६	४६	ज्ये	२८	४५	सु	०१	२२	३०	३	२५	१०
२५	२५	०३	मं	५२	०६	मू	३५	१७	धृ	०२	४४	१	४	२६	११
२५	२३	०४	बु	५७	००	पू	४१	३६	शू	०४	०१	२	५	२७	१२
२५	२२	०५	बृ	६०	००	उ	४६	५८	गं	०४	५७	३	६	२८	१३
२५	२०	०५	शु	०१	०९	श्र	५१	३१	वृ	.५	१४	४	७	२९	१४
२५	१८	०६	श	०४	१०	ध	५४	००	ध्रु	०४	३३	५	८	३०	१५
२५	१७	०७	र	०६	०३	श	५७	०९	व्या	०३	११	६	९	१	१६
२५	१५	०८	चं	०६	३६	पू	५८	०२	ह	००	४१	७	१०	२	१७
२५	१३	०९	मं	०५	५४	उ	५७	३४	सि	५२	४५	८	११	३	१८
२५	१२	१०	बु	०३	५६	रे	५६	२२	व्य	४७	२७	९	१२	४	१९
२५	१०	११	बु	००	५४	अ	५४	१०	व	४१	२२	१०	१३	५	२०
२५	१०	१२	बृ	५६	५७	००	अ	वम्	००	००	००	००	००	००	००
२५	०८	१३	शु	५२	१५	भ	५१	०७	प	३४	३८	११	१४	६	२१
२५	०७	१४	श	४६	१९	कृ	४०	२०	शि	२७	२२	१२	१५	७	२२
२५	०५	१५	र	४१	१७	रो	४३	२९	सि	१९	४३	१३	१६	८	२३

धनेन्दु: २८।४५ चन्द्रदर्शनम् २
अनु १ रवि: ०६।३० ज्येष्ठा २ भौम:,००।२८
म२४।३३उ५७।००यामार्गविशां३श:१९।४३मकरेन्दु:५७।४६


अनु ४ रवि: २६।०८ नाग ५ स्कंद ६
ज्येष्ठा ३ भौम: ३५।०३ कुम्भेन्दु: २२।४५
म ०६।०३ उ ३६।१९ यं दिसम्बर ३१
ज्येष्ठा१रवि:४२।४०मार्गोस्मात्या४शुक्र:४०।२९मीनेन्दु:४२।५०

म ३२।२५ उ विशा ३ गुरु: ४६।४७ मेषेन्दु: ५६।२२
म ००।५४ या विशां ४ वृश्चिके श: ५०.०५ मोक्षदा ११

म ४६।१९ उ वृषेन्दु: ०५।१२ पिशाच्च मोचनी १४
म १३.४८ य.स्त्रश्र.सचन्द्रग्रहणामृदत्त्र ोरतोसत्यव्रतम् १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०६	०६	०६	०३	०१	०७
१६	२४	२४	२२	१७	१७	१८	१८
५७	५१	२१	५१	१०	४८	५७	५७
२६	२७	३२	१४	३३	३९	३२	३२
६१	४३	३१	१३	०४	०१	०३	०३
०५	४५	५४	४०	५५	३८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०७	०७	०६	०६	०३	०१	०७
२२	२९	०१	२४	१८	१७	१८	१८
४४	१६	५७	०७	०२	३८	३८	३८
१९	११	०८	०५	४५	०३	२७	२७
६१	४३	५८	१२	१६	०१	०३	०३
१२	४०	२२	५१	१९	१५	११	११



वा.८।३२।८।१८वौदि.१२।३२
मि.४२।३२ कुं० १५


शु ५६।०९ पौषवदि: स० २००३

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	र	भु	कौ	दि	मा:
२५	०३	०१	चं	३५	२३	मृ	३६	२५	सा	११	५२	१४	१७	०९	२४
२५	०२	०२	मं	२६	३२	आ	३५	०५	शु	०३	५६	१५	१८	१०	२५
२५	००	०३	बु	२३	५१	पु	३१	०८	ब्र	४८	३२	१६	१९	११	२६
२४	५८	०४	बृ	१८	३४	पु	२७	३७	ऐ	४१	२२	१७	२०	१२	२७
२४	५७	०५	शु	१३	५४	श्ले	२४	४४	वै	३४	४६	१८	२१	१३	२८
२४	५५	०६	श	१०	०४	म	२२	४३	वि	२८	४८	१९	२२	१४	२९
२४	५३	०७	र	०७	११	पू	२१	३६	प्री	२३	४०	२०	२३	१५	१
२४	५०	०८	चं	०५	२०	उ	२१	४०	आ	१९	२३	२१	२४	१६	२
२४	५०	०९	मं	०४	४२	ह	२२	४८	सौ	१६	०४	२२	२५	१७	३
२४	४८	१०	बु	०५	२४	चि	२५	१९	शो	१३	४७	२३	२६	१८	४
२४	४६	११	बृ	०७	२६	स्वा	२६	०५	ऽगं	१२	३२	२४	२७	१९	५
२४	४४	१२	शु	१०	३८	वि	३४	००	सु	१२	०७	२५	२८	२०	६
२४	४२	१३	श	१४	५१	ऽनु	३६	५२	धृ	१२	३०	२६	२९	२१	७
२४	४०	१४	र	१९	५०	ज्ये	४०	०२	शू	१३	२८	२७	३०	२२	८
२४	४१	३०	चं	२५	१५	मू	५२	३५	गं	१४	४४	२८	०१	२३	९

मुले १ धनुषिभौम: ४०।३९ मिथुनेन्दु: ११।२२
म ५६।४२ उ० अनु १ श: ०६।२७
म २३।५१ या कर्केन्दु: १७।०८ गणेश ४
ज्येष्ठा ४ रवि: ३०।४९
अनु २ श: ०६।१२ सिंहेन्दु: २४।४४
म१०।०४उ३८।३७यामूले२भौम:१०।५१विशां१शुक्र:३४।२३
मूले १ सं०धनुष्यर्के:४८।०७मु४५पुण्यं परदिनेमध्यांह्नयावत्
[कन्येन्दु: ३६।३७
म ३५।०३ तुलेन्दु: ५४।०३
म ०५।२४ या मूले ३ भौम: ४१।०३
मूले २ रवि: ०२।१९ सफलता ११
ज्येष्ठा १श: १८।५२विशां२शुक्र:२५।०८वृश्चिकेन्दु: १७।४७
म १४.५१ उ ४७।२० या विशा ३ गुरु: १९।०२
धनेन्दु ४६।०२ बा. मा. जही १९।२४
मूले ४ भौम: ०६।०८ सोमवति ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०८	०७	०६	०९	०३	०१	०७
००	०५	११	२५	२१	१७	१८	१८
५४	११	३१	४५	०८	१७	१३	१३
२५	४८	०३	२२	२५	२२	०१	०१
६१	४४	८०	११	३१	०२	०३	०३
१९	२३	३५	५१	५६	३५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०८	०७	०६	०६	०३	०१	०७
०८	१०	२१	२७	२५	१६	१७	१७
०३	२५	४६	०८	१३	५५	५०	५०
५६	३२	३१	३१	०४	०५	४६	४६
६१	४४	९३	११	३८	०२	०३	०३
२५	४३	१८	१६	३१	३५	११	११



वा.८।३।८।३चंद्रे दि१२।२०
मिश्र४२।२०कं०३०

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	या	घ.	प.	म	[illegible]	[illegible]	पा
२४	४३	०१	म	३०	३५	पू	५८	५६	वृ	१६	०४	२९	०२	२४	१०
२४	४५	०२	बु	३५	२८	उ	६०	००	वृ	१७	०८	३०	०३	२५	११
२४	४६	०३	बृ	३९	३५	उ	०४	४१	व्या	१७	४०	०१	०४	२६	१२
२४	४८	०४	शु	४४	३३	श्र	०९	३०	हृ	१७	२७	०२	०५	२७	१३
२४	४९	०५	श	४४	०३	ध	१३	१६	व	१६	२१	०३	०६	२८	१४
२४	५१	०६	र	४४	०३	श	१५	४६	स	१४	१४	०४	०७	२९	१५
२४	५३	०७	च	४४	०५	पू	१७	००	व्य	११	०९	०५	०८	३०	१६
२४	५४	०८	मं	४२	०३	उ	१७	०२	व्र	०७	०३	०६	०९	३१	१७
२४	५६	०९	बु	३८	५७	[illegible]	१५	५५	[illegible]	०२	०५	०७	१०	०१	१
२४	५७	१०	बृ	३४	५७	अ	१३	५६	सि	४९	४७	०८	११	०२	१९
२४	५९	११	शु	३०	११	भ	११	०३	सा	४२	४३	०९	१२	०३	२०
२५	०१	१२	श	२४	५३	कृ	०७	३४	शु	३५	१५	१०	१३	०४	२१
२५	०२	१३	र	१९	१०	रो	०३	४०	शु	२७	२८	११	१४	०५	२२
२५	०४	१४	च	१३	१८	आ	५५	२२	ब्र	१९	३४	१२	१५	०६	२
२५	०६	१५	मं	०७	२८	पू	५१	२२	ऐं	११	४५	१३	१६	०७	२४

सू ५९।१२ शि ५७।१० पौषशुदि सं० २००३


ज्येष्ठा ३ज्ञ: ४०।३८
मकरेन्दु: १५।२२ चन्द्रदर्शनम २
पूर्वास्तज्ञ: ०४।२४ ज्येष्टा ४ ज्ञ. ४५।२
भ १२।४ उ ४४।३२या पुष्येऽप्रशनि ९।५४कुम्भेन्दु:४१।२३
पूषा १ बि: ४८।३९ मूले १ धनुषिज्ञ: ५५।०७

भ ४४।०४ उ ४ वृश्चिकेशुक: २२।२३ मानन्दु: १।४२
भ १३।४ या
मेषेन्दु: १५।५८ जनवरी ३१ सा १९४७ ईस्वी

भ २।४३ उ ३०।११ या वृषेन्दु: २५।१०पुत्रदा ११
पूषा ३ रवि: १९।२७
मिथुनेन्दु: ३१।३६
भ १३।१८ उ ४०।२३ या सत्यव्रतम १५
अनु २ शुक: १६।३५ कर्केन्दु: ३७।२२

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	क
०८	०८	०८	०६	०७	०३	०१	०७
१६	१६	०४	२८	०१	१६	१७	१७
१५	२७	१२	३२	०५	२३	०५	२५
१९	०८	१७	००	१७	५८	२०	२०
६१	४५	१२	२१	४७	०३	०३	०३
२५	०१	४७	०१	३१	३२	११	११

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	क
०८	०८	०८	०६	०७	०३	०१	०७
२३	२१	१६	०९	०७	१५	१७	१७
२५	४५	५९	१८	०१	१२	०३	०३
१५	४१	५०	२९	३६	००	०५	०५
६१	४१	११	१०	५२	०४	०३	०३
१४	२०	४०	०७	१९	२९	११	११



बा ८।३२।०८।४८भौमेदि१२
मिश्र ४२।३६ कु १५

दि.	मा	ति.	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	म	[illegible]	ज	पो
२५	००	०१	बु	०१	५२	पु	५७	४६	वै	४४	०४	१४	१७	०८	२५
२५	००	०२	बृ	५६	२९	००	आवम		००	००	००	००	००	००	००
२५	०६	०३	बृ	५२	०४	श्ले	४४	४५	प्री	४९	५८	१५	१८	०९	२६
२५	११	०४	शु	४८	१९	म	४२	३६	आ	४३	५१	१६	१९	१०	२७
२५	१२	०५	श	४५	३२	पू	४१	१५	सौ	३८	२९	१७	२०	११	२८
२५	१४	०६	र	४३	४९	उ	४१	००	शो	३३	५५	१८	२१	१२	२९
२५	१६	०७	च	४३	१९	ह	४१	५६	अ	३२	१८	१९	२२	१३	३०
२५	१७	०८	मं	४४	३९	चि	४४	१०	सु	०७	४३	२०	२३	१४	०१
२५	१९	०९	बु	४६	२२	स्वा	४७	४०	धृ	०६	१०	२१	२४	१५	०२
२५	२१	१०	बृ	४९	३८	वि	५२	१७	शू	२५	२[illegible]	२२	२५	१६	०३
२५	२२	११	शु	५४	००	अनु	५०	१३	ग	०५	३८	२३	२६	१७	०४
२५	२४	१२	श	५९	०३	ज्ये	६०	००	वृ	२६	०८	२४	२७	१८	०५
२५	२६	१३	र	६०	००	ज्ये	०४	०७	ध्रु	२७	४४	२५	२८	१९	०६
२५	२८	१३	चं	०४	२८	मू	१०	४०	व्या	२९	०७	२६	२९	२०	०७
२५	३०	१४	मं	०९	४९	पू	१७	०८	ह	३०	१९	२७	०१	२२	०८
२५	३६	३०	बु	१४	४०	उ	२३	०३	व	३१	०४	२८	०२	२१	०९


बव ५६।५६ माघवदि सं० २००३

विशा ४ वृश्चिकगुरु: १५।५७ माघस्नारम्भ: १

भ २४।२१ उ ५२।४ या सिंहेन्दु: ४४।४५
उपा १ रवि: ५०।१० गणेश जन्म ४
कन्येन्दु: ५६।११
भ ४३।४९ उ
भ १३।३४ या उषां १ ज्ञ: १०।५७ लोहड़ी ३३।१
उपा २ समकरेऽर्क:७।०मु३० पुण्य घ२३।००थ तुलेन्दु १३।३
उपा २ मकरेज्ञ: १०।११रोहि २राहु:अनु ४ केतु: १।३७
भ १८।०० उ ४९।३८ या वृश्चिकेन्दु: ३६।८
षट्तिला ११
उपा २ मकरेभौम: ३६।१८ षटतिला ११ विष्णवव्रत
धनेन्दु: ४।७
भ ००।२८ उ ३७।८ या
ज्येष्ठां २ शुक; १८।२० मकरेन्दु: ३३।३६
उपा ३ भौम: ४६।३३श्रव २ ज्ञ: ४०।०१ मौन ३०

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	क
०९	०८	०८	०७	०७	०३	०१	०७
००	२७	२९	०१	१३	१५	१६	१६
३४	०७	२१	०४	३०	१६	४०	४०
५८	०७	५८	५८	२३	३५	४९	४९
६१	४५	[illegible]	१०	५६	०४	०३	०३
२०	१३	०९	०२	२६	२९	११	११

सू.	म.	बु.	बृ.	शु	श	रा	क
०९	०९	०९	०७	०७	०२	०१	०७
०८	०८	१३	०२	२१	१४	१६	१६
४५	१५	२२	१८	२५	३९	१५	१५
२४	३३	३६	५६	३०	२४	२३	२३
६१	४५	१०	०९	६१	०४	०३	०३
१६	३६	१२	१२	०६	२९	११	११



बा८।३२।०९।०३दुधेदि१२।४
मिश्र ४२।४७ कुं ३०

	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	स	द	ज	मा
२१३८	१	बु	१८	४१	श्र	२८	०८	सि	३१	०९	२९	०३	२३	१०
२१४२	२	गु	२१	३३	ध	३२	०३	व्या	३०	२९	०१	०४	२४	११
२१४६	३	श	२३	१६	श	३४	५३	ह	२८	३५	०२	०५	२५	१२
२१५०	४	र	२३	३९	पू	३६	२९	व	२५	२१	०३	०६	२६	१३
२१५४	५	च	२२	४७	उ	३६	०८	शि	२१	४१	०४	०७	२७	१४
२१५८	६	म	००	४०	रे	३५	५७	सि	१७	२४	०५	०८	२८	१५
२२०३	७	बु	७	२९	अ	३४	०९	शा	११	५३	०६	०९	२९	१६
२२०७	८	बृ	१३	२४	भ	३१	२६	शु	०५	३९	०७	१०	३०	१७
६११	०९	शु	०८	३६	कृ	२८	०६	ब्र	५१	२२	०८	११	३१	१८
२६१५	१०	श	०३	१५	रो	२४	१८	ऐ	४३	४४	०९	१२	०१	१९
२६१५	११	श	५७	३१	००	अवम			००	००	००	००	००	००
२६१९	१२	र	५१	२६	मृ	२०	१	वै	३५	५०	१०	१३	०२	२०
२६२३	१३	च	४५	४४	आ	१६	००	वि	२८	२०	११	१४	०३	२१
२६२८	१४	म	४०	८९	पु	११	५७	प्री	२०	३५	१२	१५	०४	२२
२६३२	१५	बु	३४	५७	पू	०८	१७	आ	१३	०७	१३	१६	०५	२३

शू ५८।४६ माघशुक्ल: सं० २००३

श्रव. १ रवि: ५२।२८ चन्द्रदर्शनम २
कुम्भेन्दु: ००।०७
भ ५३,२७ उ
भ २३।३९ या मीनेन्दु: १।०६ तिल ४ वकु[५]८
उपा ४ भौम: ०५।४०पश्चिमोदयश २०।२५ वसन्त ५श्री५
धनि १ज्ञ. ३४।२८ मेषेन्दु: ३५।५७
भ १७।२९ उ ४५.२६ या रथ ७ अचला ७
अनु१गुरु:०२।१७मूल१धनु पशुक्र:५६।०५वृषेन्दु:४५।३६ भीष्म
श्रव १ भौम २४।४७ [८:
म ३० २३३५७।३१ या धनि३कुम्भेज्ञ.४४।२५ मिथुनेन्दु
५२।१४ जया ११ फर्वरी २८
श्रव ४रवि: ४२।२९ जया ११ व[रु]ण[स्ना]नाव्रतम
धनि ४रवि: ४५।५२ मूल३शुक्र:३।३२ कर्केन्दु: ५८।५८
भ ४० १ उ श्रव २ भौम: ४०,२९
भ ७.३३या धनि १ रवि: ५९।०८ माघी १५ सत्यव्रतम१५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०९	०९	०७	०७	०३	०१	०७
१६	०९	२६	०३	२९	१०	१५	१५
५४	२६	४६	२४	४५	५८	४९	४९
५३	४६	४९	५७	४५	३७	५७	५७
६१	४५	६४	०७	५४	०४	०३	०३
०६	५९	५२	२३	०१	३७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०९	१०	०७	०८	०३	०१	०७
२३	१४	०६	०४	०६	१३	१५	१५
०१	०६	०४	०८	१३	२९	३०	३०
१७	३६	१९	४४	२२	१६	३	५३
६०	४५	८६	०७	६५	०४	०३	०३
१७	१४	१५	२३	११	३७	११	११

ब गु १२ सूम बृके १ ७ २२ राच ४ ५

वा८।३२।९।१७बुधेदि १३।१
मिश्र ४३।१६ कु १५

दि	ता	वा	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प.	स	द	फ	मा
२६[illegible]	०१	बु	३०	२५	श्र	०१	०८	सौ	०५	५२	१४	१७	०६	२४
२६४०	०२	गु	२६	४३	ध	०२	४७	शो	५३	४६	१५	१८	०७	२५
२६४४	०३	श	२४	०१	पू	०१	१४	सु	४८	१९	१६	१९	०८	२६
२६४८	०४	र	२२	२२	उ	००	४५	धृ	४१	०२	१७	२०	०९	२७
२६५२	०५	च	२१	५८	ह	०१	१२	शू	४२	०७	१८	२१	१०	२८
२६५७	०६	म	२२	५४	चि	०२	१४	गं	४०	१३	१९	२२	११	२९
२७०१	०७	बु	२५	११	स्वा	०३	३८	वृ	३९	१३	२०	२३	१२	०
२७०५	०८	बृ	२८	३३	वि	११	०२	ध्र	३९	१४	२१	२४	१३	०२
२७०९	०९	श	३२	५[illegible]	अनु	१६	२६	व्या	३९	५७	२२	२५	१४	०३
२७१४	१०	श	३८	०४	ज्ये	२२	३३	ह	४१	१०	२३	२६	१५	०४
२७१८	११	र	४३	२७	मू	२९	०५		४२	३४	२४	२७	१६	०५
२७२२	१२	च	४८	४३	पू	३५	३८	सि	४३	०७	२५	२८	१७	०६
२७२६	१३	म	५३	२७	उ	४१	४१	व्य	४४	५४	२६	२९	१८	०७
२७३०	१४	बु	५७	२१	श्र	४६	१९	व	४५	१७	२७	३०	१९	०८
२७३१	३०	बृ	६०	००	ध	५१	११	प	४४	४६	२८	०१	२०	०९
२७[illegible]	३०	गु	०१	०५	श	५४	२१	शि	४३	२७	२	०२	२१	१०

शा १।१।३० फाल्गुन वदि: १६ सं २००३

मूले ३ शुक्र:७ १९सिंहेन्दु०५।*कन्येन्दु १६।०७गणेश ४
भ ५५।२२ उ उपनयनम घ. २।४७ उ
भ ४०।१यामयांशव३भौम-५७।३६ शता २ज्ञ:२७ १३*
धनि २रवि:१६।०९मूले४शुक्र:०९।१२पूष्ये३प्र.शनि:४०।२७
तुलेन्दु:३९।२४ चूड़ाकरणम अक्षरारम्भ:उपनयनम
भ २२।५४ उ ५४।१० या शत। ३ज्ञ: ०१।३०
धनि ३संक्रुभेऽक३४ १०मु १५पुण्यकमच्याहोत्तरमपूपा१शुक०८*
श्रवण४भौम:१४।५३ शता४ज्ञ:४७।२६सीताजन्म८द्विरागमनम
*।२३वृश्चिकेन्दु:५०।५७
भ०५।३१३३८।५या धनि४रवि;४१।१३पूर्वा०शुक्र:०८।१२*
विजया ११ सीमन्तकम *धनेन्दु २२।३६
धनि १भौम:३०।२६पूभा१ज्ञ:२४।०८मकरेन्दु: ५२।०८
भ ५३।६७ उउषा ३शुक्र: ०६।२२
भ २५।२४ यागता१रवि: ०९।१४श्री शिवरात्रि१४महानदीद
कुम्भेन्दु: १९।२७ पंचक शुरु १९।७
धनि२भौम.४५ १९ पूभा २ ज्ञ ३१।२६पूर्वा४शुक्र.०३।२६

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०९	१०	०७	०८	०३	०१	०७
०१	२०	१६	०४	१५	१२	१५	१५
०८	२१	३२	५८	०३	४८	०५	०५
१४	१६	४०	३१	३२	३:	२७	२७
६०	४:	६५	०५	६७	०४	०३	०३
४६	१७	२०	३४	३१	२९	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०९	१०	०७	०८	०३	०१	०७
०९	२६	२३	०५	२४	१२	१४	१४
३३	३७	२७	३८	०५	११	४०	४०
१५	३५	३३	४५	२१	०५	०१	०१
६०	४६	३५	०४	६७	०३	०३	०३
३३	१५	३४	४०	१९	३२	११	११

१२ म चशु शु९ १२ बृके ३ ५ ६ ४रा ६

मा,८।३२।०९।३३शुकेदि १३।
मिश्र ४३।५० कु ३०


दि मा	ति	वा	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	र			
२७.४१	०१	ग	०१।४०	पू	५६।१५	स	४१।०४	३०	०३	२२	११
२७।५०	०२	र	०१।५२	उ	५६ ५२	सा	३७.४२	०१	०४	२३	१२
२७।५५	०३	चं	००।५२	रे	५६'१६	शु	३३।१९	०२	०५	२४	१३
२७।५५	०४	चं	५८।३६	००	अ वम	००	००।००	००	००	००	००
२८।०	०५	मं	५५।१८	अ	५४ ३८	शू	२८।०७	०३	०६	२५	१४
२८.०५	०६	बु	५१।०९	भ	५२ ११	वृ	२२ ०७	०४	०७	२६	१५
२८।१०	०७	वृ	४६ १३	कृ	४८ ५९	ध्रु	१५।१९	०५	०८	२७	१६
८।१५	०८	शु	४०।४७	रो	४५ १७	वै	०८।१७	०६	०९	२८	१७
२८।२०	०९	श	३४ ५९	मृ	४१।१३	वी	००।४५	०७	१०	०१	१८
२८ २५	१०	र	२९।०२	आ	३७।०३	आ	४१।०८	०८	११	०२	१९
२८।३०	११	च	२३ १२	पु	३३।००	सौ	३७।२४	०९	१२	०३	२०
२८।३५	१२	मं	१७।३३	पु	२९ ११	शो	२९।५६	१०	१३	०४	२१
२८।४०	१३	बु	१२।२१	श्ले	२५।५७	अ	२३।५०	११	१४	०५	२२
२८।४५	१४	वृ	०७ ५०	म	२३ २२	सु	१६ १९	१२	१५	०६	२३
२८।५०	१५	शु	०४।०७	पू	२१।३६	धृ	१०।१६	१३	१६	०७	२४

शत। २ रवि: ३७।१३ मीनन्दु: ४०।०८ चन्द्रदर्शनम २
उषा १शुक्र: ५८।२०
भ २९।४४ उ ५८।३६ या मेषेन्दु: ५६।१६

शतां ३ रवि: ४६ ३८
धनि ३ कुभेंभौम: ००।३९ वक्रीपूभा २ ज ३०।५५
भ ४६।१३ उ बृषेन्दु: ०६।२३
भ १३।३० या होलाष्टकम ८
शता ४रवि: ०५।०४ मिथुनेन्दु: १३।१५ मार्च ३१
भ ५६।०७ उ धनि ४ भौम: १५।५८पश्चिमास्तंज्ञ:०४।२९
भ २३।१२ या कर्केन्द्र १९ ०१ आमला ११
पूभा १ रवि: २४।०३ पूभा १ प्र ज्ञ: ५९।१२
सिंहेन्दु: २५।५८ सावाटिला १३
भ ७।५० उ ३६।६८याशतां १ भौम: २५।४७होलिकादहनम
पूभा २ रवि: ४३।४० शव१ शुक: ३१।३९कन्येन्दु: ३६।२५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	१०	१०	०७	०९	०३	०१	०७
१६	०२	२४	०६	०२	११	१४	१४
१६	०७	५२	०२	०७	४१	१७	१७
४३	३७	३७	४३	३२	३२	४६	४६
६०	४६	०७	०३	६१	०३	०३	०३
१९	३६	५०	०१	१६	३२	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	१०	१०	०७	०९	०३	०१	०७
२३	०७	२१	०६	१०	११	१३	१३
१८	३८	१८	१८	१४	१५	५५	१५
१४	२६	५८	३०	५९	४१	३०	३०
६०	४६	४३	०१	७०	०२	०३	०३
०५	३६	५७	०७	२६	३०	११	११



वा,८।३२।०९।४७शुक्र दि

मिश्र ४४।२५ कु० १

मा.	ति	वा	घ.प	न	घ.प.	यो	घ प.	श	अ	ब	श्र
२८ ५५	०१	श	०१।२५	उ	२०।५४	शू	०५।२७	१४	१७	०८	२५
२८।५०	०२	श	५९।४६	००	श्रा।वम	००	००।००	००	००	००	००
२९।००	०३	र	५९।२४	ह	२१।२१	गं	०१।१९	१५	१८	०९	२६
२९।०५	०४	चं	६०।००	चि	२३।०४	ध्रु	५५।१९	१६	१९	१०	२७
२९।१०	०४	मं	००।२१	स्वा	२६।०२	व्या	५४।५४	१७	२०	११	२८
२९।१५	०५	बु	०२।३८	वि	३०।०९	ह	५४।४१	१८	२१	१२	२९
२९।२०	०६	वृ	०६।३२	ऽनु	२५।२२	व	५५ १७	१९	२२	१३	३०
२९।२५	०७	शु	१०।२६	ज्ये	४१।२१	सि	५६।२४	२०	२३	१४	०१
२९।३०	०८	श	१५।३०	मू	४७।५०	व्या	५७.५३	२१	२४	१५	०२
२९।३५	०९	र	२०।५०	पू	४५।२७	व	५९।२३	२२	२५	१६	०३
२९।४०	१०	चं	२६।००	उ	६०।००	प	६०।००	२३	२६	१७	०४
२९।४५	११	मं	३०।३९	उ	००।३७	प	०० ३२	२४	२७	१८	०५
२९ ५०	१२	बु	३४।२५	श्र	०६।०९	शि	०१।१२	२५	२८	१९	०६
२९।५५	१३	वृ	३७।०१	ध	१०।४०	सि	०१।०४	२६	२९	२०	०७
३०।००	१४	शु	३८।२५	श	१५।०५	सा	००।०४	२७	३०	२१	०८
३०।०५	३०	श	३८ २८	पू	१६।१२	श	५५।०१	२८	०१	२२	०९

चैत्र वदि वृ।५८।०४ श ५८।०२ सं० २००२


होला १ श्राम्रकुसुमप्राशनम

भ २९।३६ उ ५९।२४ तुलेन्दु: ५२।१२
शता २भौम: ३९।१८ श्रव २शुक्र: २२।०३ गणेश ४
पूभा ३ रवि: ०३।३३
वृश्चिकेन्दु: १४।०८
भ ६।३ उ ३८।१४ या
पूभ ४ मीनेऽर्क: २४।१७ म १५ पुण्यं ८।५७ धनेन्दु४१:२१

भ ५३।२५ उ अव ४ शुक्र: ०२।४१ मकरेन्दु १०।५१
भ २६।०१ या उभा १रवि: ४५।५२वक्रोधनु १मह३०।१९
सूर्वोदय ज्ञ: १२।२४धनि१शुक: ५१।३२ पादमोचनी ११
शता ४ भौम: ०६।१८ कुम्भेन्दु ३८।२४प वक शुक३८।२८
भ ०३।०० उ वारुणी १३
भ ०७।४२या उभा २ रवि: ०५।३८मार्गीशताश्ज्ञ:४४।२६
मीनेन्दु: ००।४०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	१०	१०	०७	०९	०३	०१	०७
०१	१४	१५	०६	१९	१०	१३	१३
१७	००	१५	२४	३७	५१	३०	३०
५५	१९	२३	५०	१०	२९	०४	०४
५९	४६	३२	००	७०	०२	०३	०३
४७	३४	३५	०८	१९	३५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	१०	१०	०७	०९	०३	०१	०७
०८	१९	१३	०६	२७	१०	१३	१३
१५	२५	५०	१९	५३	३५	०७	०७
४८	०२	५०	५५	२६	३५	४९	४९
५९	४६	१३	१३	०९	०१	०३	०३
३३	३४	४६	४६	१४	३८	११	११



वा८।३२।१०।०२शुनौदि१५।०

मिश्र ४५।०२ कुं ३०

दि	मा	ता	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प	ग.	सौ	अं	चै
०	१०	०१	र	३७	१९	उ	१७	०३	ब्र	५०	५९	२९	२	२३	१०
०	१५	०२	चं	३४	१५	रे	१८	४४	ऐ	४६	०५	३०	३	२४	११
०	२०	०३	म	३१	२९	अ	१०	१७	वै	४०	२२	१	४	२५	१२
०	२५	०४	बु	२७	१३	भ	१३	०४	वि	३३	५७	२	५	२६	१३
०	३०	०५	बृ	२२	१२	कृ	१०	००	प्री	२६	५७	३	६	२७	१४
०	३५	०६	शु	१६	४१	रो	०६	२४	आ	१९	३४	४	७	२८	१५
०	४०	०७	श	१०	४८	मृ	०२	२३	सौ	११	४५	५	८	२९	१६
०	४५	०८	र	०४	४९	पु	५४	०९	शो	०४	०६	६	९	३०	१७
०	४५	०९	र	५८	५१	००	अ	वम्	००	००	००	०	००	००	००
०	५०	१०	चं	०२	११	पू	००	१७	सु	४८	५२	७	१०	३१	१८
०	५५	११	मं	४७	५८	श्ले	[illegible]	१२	धृ	४१	४५	८	११	१	१९
३१	००	१२	बु	४३	२२	म	४४	०७	शू	३५	०८	९	१२	२	२०
३१	०५	१३	बृ	३९	३४	पू	४०	१५	ग	२९	०९	१०	१३	[illegible]	२१
३१	१०	१४	शु	३६	११	उ	४१	१७	वृ	२३	५८	११	१४	४	२२
३१	१५	१५	श	३५	१३	[illegible]	०४	२८	ध्रु	१९	३२	१२	१५	५	२३


अ५८।१४ ऽग१६२५सूर्य चैत्रशुदि वसन्ततु:

पूभा १भौम: २१।५२श्रीनवरात्रारम्भ: १वर्षफलश्रवणं...
धनि३कुम्भगुक: २९।११मेषेन्दु: १६ ४४चन्द्रदर्शनम्‡
भ५९ २१उगणगौरी व्रत म ३मत्स्यजयंती ३ ...घटस्थापन
भ२७।१३यावृषेन्दु: २७।१८
उभा४रवि: ४९।४१पूभा २भौम ३७।२६
शतां ४ज्ञ: ५८।२३ मिथुनेन्दु:३४।२३स्कन्द ६
भ १०४८ उ ३७।४८वा ‡सरस्वती ५ १०।०३०
ज्ञतां१शुक्र: ०६।४६कर्कन्दु: ४०।११दुर्गा८:

रेव १ रवि: १२।१० पूभा ३ भौम: ५३।००
भ २०।३४ उ४८।५८ यापूभा १ज्ञ:४०।५० सिंहेन्दु:*
* ४६।५३ कामदा ११ अप्रल ३०
रेव २ रवि: ३६।०४ कन्येंदु। ५७।०० अनंग १३
भ ३६।५१ उ बाराहा १४
भ६।२४वा पूभा४मीनेभौम:०६।५५ सत्यवरतम१५चैत्रीहनु०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	१०	१०	०७	१०	०३	०१	०७
१६	२५	१८	०६	०७	१०	१२	१२
११	४६	२२	२०	२४	२४	४२	४२
०२	१४	३२	२९	१७	२७	२३	२३
५९	४७	५६	०२	७	००	०३	०३
१५	१४	४१	५२	३७	९९	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	११	१०	०७	१०	०३	०१	०७
२२	००	२४	०५	१४	१०	१२	१२
०१	२८	५९	४१	३४	२०	२३	२३
५६	४७	४६	२७	३८	५०	१८	१८
५९	४७	१७	०३	७१	००	०३	०३
०१	०५	५८	५५	३१	२५	११	११



बा०८।३२।१०।१६दि०१५।३
मिश्र ४५।३७कु १५

दि	मा	ता	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	[illegible]	सौ	इ	ग
३१	२०	०१	र	३६	४४	चि	४२	५३	व्या	१६	०६	१३	१६	०६	२४
३१	२५	०२	चं	३५	४३	स्वा	४५	३५	ह	१३	४१	१४	१७	०७	२५
३१	३०	०३	म	३७	२७	वि	४९	२८	व	१२	१९	१५	१८	०८	२६
३१	३५	०४	बु	४१	१८	अनु	५४	२८	सि	११	४६	१६	१९	०९	२७
३१	४०	०५	बृ	४१	३६	ज्ये	६०	००	व्य	१२	०७	१७	२०	१०	२८
३१	४५	०६	शु	५०	३५	ज्ये	००	१९	व	१३	०४	१८	२१	११	२९
३१	५०	०७	श	५५	५३	मू	०६	४७	प	१४	२८	१९	२२	१२	३०
३१	५५	०८	र	६०	००	[illegible]	१३	२२	शि	१५	५६	२०	२३	१३	१
३२	००	०८	चं	००	५८	उ	१९	४१	सि	१७	०८	२१	२४	१४	२
३२	०५	०९	म	०५	२७	श्र	२५	२२	सा	१८	०२	२२	२५	१५	३
३२	१०	१०	बु	०९	०७	ध	३०	[illegible]	शु	१८	५३	२३	२६	१६	४
३२	१५	११	बृ	११	३४	श	३२	[illegible]	शु	१७	२९	२४	२७	१७	५
३२	२०	१२	शु	१२	५५	पू	३६	[illegible]	ब्र	१५	४८	२५	२८	१८	६
३२	२५	१३	श	१२	१५	उ	३७	१८	ऐ	१३	०७	२६	२९	१९	७
३२	३०	१४	र	११	३५	[illegible]	३०	०८	वै	०९	२५	२७	३०	२०	८
३२	३४	३०	चं	०९	०६	अ	३६	[illegible]	वि	०४	[illegible]	२८	०१	२१	९


प्रा ५९।१८वैशाखवदि सूर्य उत्तरायण वसन्तत: सं २००४

तुलेन्दु: १२।१०वैशाख स्नानारम्भ: १
माघी [illegible] :३०।१५
भ ६।५० उ ३७५७ या वृश्चिकेन्दु: ३३।३०
उभां १भौम. २२।५० पूभां ४ मीनेज्ञ: २७।४९गणेश ४
रेव ४ रवि: २२।२६ पूभां १शुक्र: १६।१९
भ५०।३५ उ उभा १ज्ञ: ४५।२०धनेन्द: ००।१९
भ २३।१४ या (२३।२२ मकरेन्द २९।५६
अश्वे १सं०मेषेऽर्कः४६२८।नु३० न:पुण

भ ३७।१७ उ कुम्भेन्दु: ५७।४४
भ ९।७ या
अश्वि २रवि:११।००उभा४ज्ञ:५२।२५ वरूथिनी११
भा ४ मीने शुक: ३५।०६ मीनेंदु: २०।३१
भ१२।५१३४२।१३ याःरेव१ज्ञ: ५०।१७
मेषे द: २७।१३ पंचक खतम ३७।१३
पूर्वासितज: २४।२६ उभां १शुक: २०।५९ मो[illegible]वती ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	११	११	०७	[illegible]	०३	०१	०७
२९	०६	०६	०५	२४	१०	११	११
५७	४४	३२	०३	१०	२२	५७	५७
[illegible]	१३	३४	३५	२०	[illegible]	५२	५२
५८	४६	९५	७५	७२	[illegible]	०३	०३
४४	४०	५२	२१	[illegible]	[illegible]	११	[illegible]

सू	म	बु	बृ	शु	श	रा	
००	११	११	०७	११	०३	०१	०७
०७	१२	२०	०४	०३	१०	११	११
४५	५७	००	१५	४८	३१	३२	३२
४४	४४	०७	४८	१३	५२	२८	२८
५८	४६	००	०६	७२	०१	०३	०३
२५	३१	२३	२५	४२	४१	११	११



वा ८।३७।१०।३२दि०१६।१७
मिश्र४६।१७कु ३०

सू ५४।४९वैशाख शुदि सूर्य उत्तरायने ग्रीष्मऋतुःसं २००४


दि मा	ति	वा.	घ प.	न	घ. प.	यो	घ. प.	क्ष	जौ	जू.	अा.
३२।३८	०१	म	०५।३५	भ	३८।०१	आ	५३।०९	२९	०२	२२	१०
३२।४२	०२	बु	०१।१२	कृ	३१ ०८	सौ	४६।२३	०१	०३	२३	११
३२।४२	०३	बृ	५६।०८	०	अ।वम्	००	००।००	००	००	००	००
३२।४६	०४	बृ	५०।३०	रो	२७।३५	शो	३९।०७	०२	०४	२४	१२
३२।५०	०५	शु	४४।३३	मृ	२३।५४	ऽगं	३१।३५	०३	०५	२५	१३
३२।५४	०६	श	३८।२९	आ	१९ ३२	सु	२३।५४	०४	०६	२६	१४
३२।५८	०७	र	३२।३०	पु	१५।२५	धृ	१६।१७	०५	०७	२७	१५
३३।०१	०८	च	२६।४३	पु	११।३०	शू	०८।४३	०६	०८	२८	१६
३३।०५	०९	म	२१।२५	श्ले	०७।५७	ग	०१।३२	०७	०९	२९	१७
३३।०९	१०	बु	१६ ४५	म	०५।०४	धृ	४८।४८	०८	१०	३०	१८
३३।१३	११	बृ	१२।५४	पू	०३।०३	व्या	४३।२८	०९	११	०१	१९
३३।१६	१२	शु	१०।०४	उ	०१।५१	ह	३९।००	१०	१२	०२	२०
३३।२०	१३	श	०८ २२	ह	०१।४६	व	३५।२७	११	१३	०२	२१
३३।२४	१४	र	०७।५२	चि	०२।५०	सि	३२।५६	१२	१४	०४	२२
३३।२८	१५	चं	०८।४१	स्वा	०५।१५	व्य	३१।२७	१३	१५	०५	२३

उभा ४ भौम १४।२९ वृषेन्दुः ४८।१७
रेव ३ ज्ञः ३७।३ अक्षय३ परशुराम जयन्ती ३

भ २३।१९उ५२।३०याअश्वि४ रविः०१।२०मिथुनेन्दु५५।३१
रेव ४ ज्ञः २८।२४ शंकरजयन्ति
रेव १ भौमः ३५।४५
भ ३२।३० उ ५९।३६याभर १रविः२७।४१अश्वि१मेषेज्ञः)
(१८।४६कर्कन्दु ०१।२७ गगा ७
आश्व २ज्ञः०५।२३विशां४प्रगुरु:४५।३०उ३।४ शुक्र३९।२१
भ ४४।४९ उभा२रविः ५४।०२रेव २ भौमः ५६।१
भ१२।४५ या [illegible]येन्दुः१७।४५मोहिनी ११ म[illegible]३१
अश्वि ४ज्ञः२९।२४रेवः१शुक्रः२४।२८
तुलेन्दु २२।१८ नृसिंह १४
भ ०७।५२ उ ३८।०६ भर १ ज्ञः २६।२५ सत्यवतम१५
रेव ३भौमः ११।३२वृश्चिकेन्दु.५३।०१वैशाखस्नानसमाप्ति
वैशाखी १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	१४	००	०७	११	०३	०१	०७
१४	१८	०२	०३	१२	१०	११	११
३३	२२	४१	२७	१५	४६	१०	१०
१७	४९	४१	३४	१६	०६	११	११
५८	४७	[illegible]	०७	७२	०२	०३	०३
१०	५७	३१	२०	१९	१०	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	११	००	०७	११	०३	०१	०७
२१	२३	१५	०२	२०	११	१०	१०
२०	४५	५१	३५	४३	०५	४७	४७
२९	५२	०८	००	१५	५२	५६	५६
१७	४६	०७	१२	७२	०३	०३	०३
१६	०१	४५	५०	३६	०७	११	११



वा८।३२।१०।४६चंद्रेदि
मिश्र४६।४४कु १


दि. मा.	ति	वा	घ. प.	न.	घ. प	यो	घ. प.	ज	स	जू	अ
३३।३२	०१	म	१०।५०	वि	०८ ५६	व	३०।५०	१४	१६	०६	२४
३३।३६	०२	बु	१४।०५	नु	१३।४१	प	३१।०९	१५	१७	०७	२५
३३।४०	०३	बृ	१८।२०	ज्ये	१९ २२	शि	३२।०९	१६	१८	०८	२६
३३।४३	०४	शु	२३।१०	मू	२५।३८	सि	३३।३५	१७	१९	०९	२७
३३।४७	०५	श	२८।२३	पू	३२।१५	सा	३५।१४	१८	२०	१०	२८
३३।५१	०६	र	३३।२३	उ	३८।४३	शु	३६।४८	१९	२१	११	२९
३३।५५	०७	चं	३७.५२	श्र	४४।३३	शु	३७।५४	२०	२२	१२	३०
३३।५९	०८	म	४१।२५	ध	४९।३२	बृ	३८।१९	२१	२३	१३	३१
३४।०३	०९	बु	४३।४९	श	५३।२४	ऐं	३७।५२	२२	२४	१४	०१
३४।०६	१०	बृ	४५ ०४	पू	५६।०५	वै	३६।३१	२३	२५	१५	०२
३४।१०	११	शु	४४।५८	उ	५७।३०	वि	३४।०८	२४	२६	१६	०३
३४।१४	१२	श	४३।४०	रे	५७।४१	प्री	३०।४५	२५	२७	१७	०४
३४।१८	१३	र	४१।०७	अ	५६।४२	आ	२६।२२	२६	२८	१८	०५
३४।२२	१४	चं	३७।३३	भ	५४।५१	सौ	२१।०९	२७	२९	१९	०६
३४।२६	३०	म	३३।०८	कृ	५२।०४	शो	१५।१३	२८	३०	२०	०७

ज्येष्ठ वदिः सं० २००४

भर २ ज्ञः १३।२५
भ ४६।१२उ भर४रवि४८।२०
भ १८।२० या धनेन्दु. १९।१२ गणाश४
रेव ४ भौमः ३३।५६ भर ४ ज्ञः ४२।१३
रेव ४ शुक्रः ४०।३६ मकरेन्दु ४८।५२
भ ३३।२३ उ कृति १रविः१५।३७ कृति १ ज्ञः २५।३७
भ ०५।३७ या (पंचक शुरू १७।२ * कुम्भेन्दुः १७।२
आश्वि १मेषेभौमः ५६।३१ वृषेज्ञः११।१०मषेशुक्रः२६।११*
कृति ५संवृषेऽर्कः ४५।३९ मु१५पुण्यंमध्यान्होतरम
भ १४।२६ उ ४५।०४ यां मीनेन्दुः ४०।२५
कृति ४ज्ञः ४५।५१अपरा ११ भद्रकाली ११
मेषेन्दुः ५७।४१
भ४१।०७ उ कृति२ रविः १२।०१अश्वि २भौमः२१।०७
भ ०९।२० या०
रोहि २ ज्ञः २०।४१ वृषेन्दु; ०९।९ वटसावित्री ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	११	०१	०७	००	०३	०१	०७
२१	२९	०१	०१	००	११	१०	१०
०३	५२	०३	३२	२४	४३	२२	२२
०८	३१	३१	००	४४	४४	३०	३०
५७	४५	[illegible]	०७	७२	०४	०३	०३
४३	४०	२४	५७	४६	०४	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	००	०१	०७	००	०३	०१	०७
०५	०५	१४	००	०२	१२	१०	१०
४६	१०	०९	३३	५४	०५	००	००
५३	५४	३०	००	१२	१३	१५	१०
५७	०५	१०	०८	७२	०५	०३	०३
३८	०७	१०	००	४०	०३	११	११



वा८।३२।११०१भामौदि
मिश्र४७।१३कु ३०

अथ श्री शुभ सम्वत्सरेऽ सम्वत २००४ विक्रमी शालिवाहन राज्यत: शकाब्दा १८६९ सन् फसली १३५४-५५ सन हिजरी १३६६-६७ सन ईस्वी १९४७-४८


दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	श.	मी	अं	ग्रे
३०	१०	०१	र	३७	१९	उ	१७	०३	ब	५०	५९	२१	२	२३	१०
३०	१५	०२	चं	३४	१५	रे	१२	४४	ऐ	४६	०५	३०	३	२४	११
३०	२०	०३	म	३१	२९	अ	१०	१७	वै	४०	२२	१	४	२५	१२
३०	२५	०४	बु	२७	१३	भ	१३	०४	वि	३३	५७	२	५	२६	१३
३०	३०	०५	बृ	२२	१३	कृ	१०	००	प्री	२६	५७	३	६	२७	१४
३०	३५	०६	शु	१६	४१	रो	०६	२४	आ	१९	३४	४	७	२८	१५
३०	४०	०७	श	१०	४८	मृ	०२	२३	सौ	११	४५	५	८	२९	१६
३०	४५	०८	र	०४	४९	पु	५४	०९	शो	०४	०६	६	९	३०	१७
३०	४५	०९	र	५८	५१	००	अ	वम्	००	००	००	०	००	००	००
३०	५०	१०	चं	[illegible]२	११	पु	[illegible]	१७	सु	४८	५८	७	१०	३१	१८
३०	५५	११	म	४७	५८	श्ले	[illegible]	१२	धृ	४१	४५	८	११	१	१९
३१	००	१२	बु	४३	२२	म	४४	०७	शू	३५	०८	९	१२	२	२०
३१	०५	१३	बृ	३९	३४	पू	६०	१५	ग	२९	०९	१०	१३	३	२१
३१	१०	१४	शु	३६	५१	[illegible]	४१	१७	वृ	२३	५८	११	१४	४	२२
३१	१५	१५	श	३५	१३	[illegible]	४	२८	ध्रु	१९	३२	१२	१५	५	२३

अ१८।१४ ऽग१६२५सूर्य चैत्रसुदि वसन्ततु:

१० पूभा १भौम: २१।५२श्रीनवरात्रारम्भ: १वर्षफलश्रवणं... घटस्थापनं
११ धनि३कुम्भशुक: २९।११मेषेन्दु: १६ ४४चन्द्रदर्शनम ✝
१२ भ५९ २१उगणगौरी व्रतम ३मत्स्यजयती ३
१३ भर२७।१३यावृषेन्दु: २७।१८
१४ उभा४रवि: ४९।४१पूभा २भौम ३७।२६
१५ शतां ४ज्ञ: ५८।२३ मिथुनेन्दु:३४।२३स्कंद ६
१६ भ १०४८ उ ३७।४८या ✝सरस्वती ५ १०।०३०
१७ ज्ञतां१शुक: ०६।४६ कर्कन्दु: ४०।११दुर्गा८:
००
१८ रेव १ रवि: १२।१० पूभा ३ भौम: ५३।००
१९ भ २०।३४ उ४८।५८ यापूभा १ज्ञ:४०.५० सिंहेन्दु:* * ४६।५३ कामदा ११ अप्रल ३०
२०
२१ रेव २ रवि: ३६।०४ कन्येंदु। ५७।०० अनंग १३
२२ भ ३६।५१ उ बाराहा १४
२३ भ६।२४ पूभा४मीनेभौम:०६।१५ सत्यव्रतम१५चैत्रीहनु०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	१०	१०	०७	१[illegible]	०३	०[illegible]	०७
१६	२५	१८	०६	०७	१०	१२	१२
११	४६	२२	२०	२४	२४	४२	४२
०२	१४	३२	२९	१७	२७	२३	२३
५९	४७	५६	०२	[illegible]	००	०३	०३
१५	१४	४१	५२	३७	९९	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	११	१०	०७	१०	०३	०५	०७
२२	००	२४	०५	१४	१०	१२	१२
०१	२८	५९	४१	३४	२०	२३	२३
५६	४७	४६	२७	३८	५०	१८	१८
५९	४७	१७	०३	७१	००	०३	०३
०१	०५	५८	५५	३१	२५	११	११




बा०८।३२।१०।१६दि०१५।३
मिश्र ४५।३७कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	इपु	मी	ड	य
३१	२०	०१	र	३६	८४	चि	४२	५३	व्या	१६	०६	१३	१६	०६	२४
३१	२५	०२	चं	३५	४३	स्वा	४५	३५	ह	१३	४१	१४	१७	०७	२५
३१	३०	०३	म	३७	२७	वि	४९	२८	व	१२	१९	१५	१८	०८	२६
३१	३५	०४	बु	४१	१८	अनु	५४	२८	सि	११	४६	१६	१९	०९	२७
३१	४०	०५	बृ	४१	३६	ज्ये	६०	००	व्य	१२	०७	१७	२०	१०	२८
३१	४५	०६	शु	५०	३५	ज्ये	००	१९	व	१३	०४	१८	२१	११	२९
३१	५०	०७	श	५५	५३	[illegible]	०६	४७	प	१४	२८	१९	२२	१२	३०
३१	५५	०८	र	६०	००	[illegible]	१३	२२	शि	१५	५६	२०	२३	१३	१
३२	००	०८	चं	००	२८	उ	११	४१	सि	१९	०८	२१	२४	१४	२
३२	०५	०९	म	०५	२७	श	२५	२२	सा	१८	०२	२२	२५	१५	३
३२	१०	१०	बु	०९	०७	ध	३०	[illegible]	शु	१८	१३	२३	२६	१६	४
३२	१५	११	बृ	११	३४	श	३२	[illegible]	ब्र	१३	२९	२४	२७	१७	५
३२	२०	१२	शु	१२	५५	पू	३६	[illegible]	ऐ	१५	४८	२५	२८	१८	६
३२	२५	१३	श	१२	१५	उ	३७	१८	वै	१३	०७	२६	[illegible]	१९	७
३२	३०	१४	र	११	[illegible]	[illegible]	३०	[illegible]	वै	०९	२५	२७	३०	२०	८
३२	३४	३०	च	०९	०३	अ	३६	[illegible]	वि	०४	[illegible]	२८	०१	२१	९

प्रा ५९।१८वैशाखवदि सूर्य उत्तरायण वसन्तत:.सं २००४

२४ तुलेन्दु: १२।१०वैशाख स्नानारम्भ: १
२५ मानी [illegible]:३०।१५
२६ भ ६।५० उ ३७ ५७ या वृश्चिकेंदु: ३३।३०
२७ उभा १भौम. २२।५० पूभा ४ मीनेज्ञ: २७।४९गणेश ४
२८ रेव ४ रवि: २२।२६ पूभा १शुक: १६।१९
२९ भ५०।३५ उ उभा १ज्ञ: ४५।२०धनेन्द: ००।१९
३० भ २३।१४ या (२३।२२ मकरेन्दु २९।५६
१ अश्वे १सं०मेषेऽर्क:४६२८।मु३० न:पुण
२
३ भ ३७।१७ उ कुम्भेन्दु: ५७।४४
४ भ ९।७ या
५ अश्वि २रवि:११।०० उभा४ज्ञ:५२।२५ वरूथिनी ११
६ भा ४ मीने शुक: ३५।०६ मीनेदु: २०।३१
७ भ१२।५१ उ४२।१३ या:रेव१ज्ञ: ५०।१७
८ मेषे द: २७।१३ पंचक खतम ३७।१३
९ पूर्वास्तज्ञ: २४।२६ उभा १शुक: २०।५९ मोहावती ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
११	११	११	०७	[illegible]	०३	०१	०७
२९	०६	०६	०५	२४	१०	११	११
५७	४४	३२	०३	१०	२२	५७	५७
[illegible]	१३	३४	३५	[illegible]	[illegible]३	५२	५२
५८	४६	५५	७५	७२	[illegible]	०३	०३
४४	४०	५२	२१	[illegible]	[illegible]	११	[illegible]



सू	म	बु	बृ	शु	श	रा	
००	११	११	०७	११	[illegible]३	०१	०७
०७	१२	२०	०४	०३	१०	११	११
४५	५७	००	१५	४८	३१	३२	३२
४४	४४	०७	४८	१३	५२	२८	२८
५८	४६	००	०६	७२	०१	०३	०३
२५	३१	२३	२५	४२	४१	११	११

वा ८।३७।१०।३२दि०१६।१७
मिश्र४६।१७कु ३०

दि मा.	ति	वा.	घ प.	न	घ. प.	यो	घ. प.	क्ष	जौ	जू.	अ.
३२।३८	०१	म	०५।३५	भ	३४।०१	आ	५३।०९	२९	०२	२२	१०
३२।४२	०२	बु	०१।१२	कृ	३१।०८	सौ	४६।२३	०१	०३	२३	११
३२।४२	०३	बृ	५६।०८	०	अ।वम्	००	००।००	००	००	००	००
३२।४६	०४	बृ	५०।३०	रो	२७।३५	शो	२९।०७	०२	०४	२४	१२
३२।५०	०५	शु	४४।३३	मृ	२३।५४	अगं	३१।३५	०३	०५	२५	१३
३२।५४	०६	श	३८।२९	आ	१९।३२	सु	२३।२४	०४	०६	२६	१४
३२।५८	०७	र	३२।३०	पु	१५।२५	धृ	१६।१७	०५	०७	२७	१५
३३।०१	०८	च	२६।४३	पू	११।३०	शू	०८।४३	०६	०८	२८	१६
३३।०५	०९	मं	२१।२५	श्ले	०७।५७	ग	०१।३२	०७	०९	२९	१७
३३।०९	१०	बु	१६।४५	म	०५।०४	वृ	४८।४८	०८	१०	३०	१८
३३।१३	११	बृ	१२।५४	पू	०३।०३	व्या	४३।२८	०९	११	०१	१९
३३।१६	१२	शु	१०।०४	उ	०१।५१	ह	३९।००	१०	१२	०२	२०
३३।२०	१३	श	०८।२२	ह	०१।४६	व	३५।२७	११	१३	०३	२१
३३।२४	१४	र	०७।५२	चि	०२।५०	सि	३२।५६	१२	१४	०४	२२
३३।२८	१५	चं	०८।४१	स्वा	०५।१५	व्य	३१।२७	१३	१५	०५	२३


वृ ५४।४९ वैशाख शुदि सूर्य उत्तरायने ग्रीष्मऋतु: सं० २००४

उभा ४ भौम १४।२९ वृषेन्दु: ४८।१७
रेव ३ ज्ञ: ३७।३ अक्षय३ परशुराम जयन्ती ३

भ २३।१९उ५२।३०याअश्वि४ रवि:०१।२०मिथुनेन्दु:५५।३१
रेव ४ ज्ञ: २८।२४ शंकरजयन्ति
रेव १ भौम: ३५।४५
भ ३२।३० उ ५९।३६याभर १रवि:२७।४१अश्वि१पेज्ञ:)
(१८।४६कर्केन्दु ०१।२७ गगा ७
आश्व २ज्ञ:०५।२३विशा४प्रगुरु:४५।३०उ३।४ शुक्र३९।२१
भ ४४।४९ उभा२रवि: ५४।०२रेव २ भौम: ५६।१
भ१२।४५ या कन्येन्दु:१७।४५मोहिनी ११ मई३१
अश्वि ४ज्ञ:२९।२४रेव:१शुक्र:२४।२८
तुलेन्दु २२।१८ नृसिह १४
भ ०७।५२ उ ३८।०६ भर १ ज्ञ: २६।२५ सत्यव्रतम१५
रेव ३भौम: ११।३२वृश्चिकेन्दु.५३।०१बज्राखस्नानसमाप्ति
वैशाखी १५

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	१५	००	०७	११	०३	०१	०७
१४	१८	०२	०३	१२	१०	११	११
३३	२२	४१	२७	१५	४६	१०	१०
१७	४९	४५	३४	१६	०६	११	११
५८	४७	~	०७	७२	०२	०३	०३
१०	५७	३१	२०	१९	१०	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	११	००	०७	११	०३	०१	०७
२१	२३	१५	०२	२०	११	१०	१०
२०	४५	५१	३५	४३	०५	४७	४७
२९	५२	०८	००	१५	५२	५६	५६
१७	४६	०७	१२	७२	०३	०३	०३
५६	०१	४५	५०	३६	०७	११	११



वा८।३२।१०।४६चंद्रेदि१६
मिश्र४६।४४कुं १५


दि. मा.	ति	वा	घ. प.	न.	घ. प.	यो	घ. प.	ज	स	जू	अ
३३।२२	०१	म	१०।५०	वि	०८।५६	व	३०।५०	१४	१६	०६	२४
३३।३६	०२	बु	१४।०५	नु	१३।४१	प	३१।०९	१५	१७	०७	२५
३३।४०	०३	बृ	१८।२०	ज्ये	१९।२२	शि	३२।०९	१६	१८	०८	२६
३३।४३	०४	शु	२३।१०	मू	२५।३८	सि	३३।३५	१७	१९	०९	२७
३३।४७	०५	श	२८।२३	पू	३२।१५	सा	३५।१४	१८	२०	१०	२८
३३।५१	०६	र	३३।२३	उ	३८।४३	शु	३६।४८	१९	२१	११	२९
३३।५५	०७	चं	३७।५२	श्र	४४।३३	शु	३७।५४	२०	२२	१२	३०
३३।५९	०८	मं	४१।२५	ध	४९।३२	वृ	३८।१९	२१	२३	१३	३१
३४।०३	०९	बु	४३।४९	श	५३।२४	ऐं	३७।५२	२२	२४	१४	०१
३४।०६	१०	बृ	४५।०४	पू	५६।०५	वै	३६।३१	२३	२५	१५	०२
३४।१०	११	शु	४४।५८	उ	५७।३०	वि	३४।०८	२४	२६	१६	०३
३४।१४	१२	श	४३।४०	रे	५७।४१	प्री	३०।४५	२५	२७	१७	०४
३४।१८	१३	र	४१।०७	अ	५६।४२	आ	२६।२२	२६	२८	१८	०५
३४।२२	१४	चं	३७।३३	भ	५४।५१	सौ	२१।०९	२७	२९	१९	०६
३४।२६	३०	मं	३३।०८	कृ	५२।०४	शो	१५।१३	२८	३०	२०	०७

ज्येष्ठ वदि: सं० २००४

भर २ ज्ञ: १३।२५
भ ४६।१२उ भर४रवि४८।२०
भ १८।२० या धनेन्दु. १९।१२ गणाश४
रेव ४ भौम: ३३।५६ भर ४ ज्ञ: ४२।१३
रेव ४ शुक्र: ४०।३६ मकरेन्दु ४८।५२
भ ३३।२३ उ कृति १रवि:१५।३७ कृति १ ज्ञ· २५।३७
भ ०५।३७ या (पंचक शुरू १७।२ * कुम्भेन्दु: १७।२
आश्वि १मेषेभौम: ५६।३१ वृषेज्ञ:११।१०मषेशुक्र:२६।११*
कृति ५संवृषेऽर्क: ४५।३९ मृ१५पुण्यंमध्यान्होतरम
भ १४।२६ उ ४५।०४ यां मीनेन्दु; ४०।२५
कृति ४ज्ञ: ४५।५१अपरा ११ भद्रकाली ११
मेषन्दु: ५७।४१
भ४१।०७ उ कृति२ रवि: १२।०१अश्वि २भौम:२१।०७
भ ०९।२० या०
रोहि २ ज्ञ: २०।४१ वृषेन्दु; ०९।९ बटसावित्री ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
००	११	०१	०७	००	०३	०१	०७
२१	२९	०१	०१	००	११	१०	१०
०३	५२	०३	३२	२४	४३	२२	२२
०८	३१	३१	००	४४	४४	३०	३०
५७	४५	~	०७	७२	०४	०३	०३
४३	४०	२४	५७	४६	०४	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	००	०१	०७	००	०३	०१	०७
०५	०५	१४	००	०८	१२	१०	१०
४६	१०	०९	३३	५४	०५	००	००
५३	५४	३०	००	१२	१३	१५	१०
५७	०५	१०	०८	७२	०५	०३	०३
३८	०७	१०	००	४०	०३	११	११



वा८।३२।११०१भामौदि१६
मिश्र४७।१३कु ३०

दि मा.	ति	वा	घ. प.	न.	घ. प.	यो	घ.	प.	जम	जौ	मई	ज्य
३४।३०	१	बु	२८।००	रो	४८।४०	सु	०८	३८	२९	३१	२१	०८
३४।३२	२	बृ	२२।१९	मृ	४४।५०	सु	०१	३२	३०	३२	२२	०९
३४।३४	३	शु	१६।१९	आ	४०।४६	शू	४६	३२	०१	०१	२३	१०
३४।३५	४	श	१०।११	पु	३६।३३	गं	३८	५४	०२	०२	२४	११
३४।३७	५	र	०४।०३	पू	३२।३४	वृ	४१	२५	०३	०३	२५	१२
३४।३७	६	र	५८।१६	०	अवम	०	०	०	००	००	००	००
३४।३९	७	चं	५२।५२	श्ले	२८।५८	धु	२४	१३	०४	०४	२६	१३
३४।४०	८	मं	४८।०६	म	२५।५४	व्या	१७	३१	०५	०५	२७	१४
३४।४२	९	बु	४४।१०	पू	२३।४२	ह	११	४	०६	०६	२८	१५
३४।४४	१०	बृ	४१।१६	उ	२२।१४	व	०५	५९	०७	०७	२९	१६
३४।४५	११	शु	३९।२३	ह	२१।५५	सि	०१	२५	०८	०८	३०	१७
३४।४७	१२	श	३८।४६	चि	२२।४६	व	५५	७	०९	०९	३१	१८
३४।४९	१३	र	३९।२८	स्वा	२४।५२	प	५३	२९	१०	१०	०१	१९
३४।५०	१४	च	४१।३०	वि	२८।१८	शि	५२	५१	११	११	०२	२०
३४।५२	१५	म	४४।३६	अनु	३२।४९	सि	१३	०४	१२	१२	०३	२१


धृ५४।०६ ब५७।४५।[सं० २००४] ज्येष्ठशुदि

कृत १ रवि ४०।३२ अश्वि ४ शुक:४१।०४
अश्वि ३ भौम: ४५।५५
भ ४३।१५ उ रंभाव्रतम ३ हरियालि ३
भ १०।११ या पश्चिमोदय ज्ञः ४५।४८ राहि ४ ज्ञ:०२।२९
रोहि १ रवि:०९।३१ मृग१ज्ञ:५३।२३ तुलेगुरु:२३।१८

भ ५२।५२ उ० सिंहेन्दु: २८।५
भ २०।२१ या अश्वि ४ भौम: ०९।१९
रोहि २ रवि:३८।५२ कन्येन्दु: ३८।२०
मृगे ३ मिथुने ज्ञ: ४०।२१ दशहरा १० गंगाजन्म १०
भ १०।१९ उ ३९।२३ या तुलेन्दु:५२।२० निर्जला ११
भर १ भौम: ३८।०३
रोहि ३ रवि: ०८:२३ भर ४ शुक्र: ३९।३५ जून
भ ४१।३० उ आर्द्रा १ ज्ञ: ४२।७० वृष्टिकेन्दु: १२।२७
भ १३।०३ या ० सत्यव्रतम १५चन्द्रग्रहणपूर्ण्शान: ५७।२५

सू	म	ब	बृ	शु	श	रा	के
०१	००	०१	०६	००	०३	०१	०७
१२	१०	२६	२९	१७	१२	०६	०९
२८	२६	४२	३०	२४	८	३७	३७
२९	२९	४६	४४	०७	०४	५९	५९
५७	३६	०	०८	७२	०५	०३	०३
११	०५	२७	५७	५२	०३	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	००	०२	०६	००	०३	०१	०७
१९	१५	०८	२८	२५	१३	०९	०९
०९	३९	१६	४८	५४	१८	१५	१५
०४	५८	१६	४२	२३	१६	४४	४४
५७	४४	९२	०८	७२	०५	०३	०३
१०	३०	०६	०३	५५	०३	११	११



बा०८।३२।११।३०मीमेदि.१७।३
मिश्र४२।२६कु० १५


दि मा	ति	वा	घ. प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जम	जौ	जून	ज्ये
३४।५४	०१	बु	४८।४२	ज्ये	३८	१९	सा	५३	५९	१३	१३	०४	२२
३४।५५	०२	बृ	५३।३१	मू	४४	३३	शु	५५	२४	१४	१४	०५	२३
३४।५७	०३	शु	५८।३५	पू	५१	०७	शु	५७	०४	१५	१५	०६	२४
३४।५९	०४	श	६०।००	उ	५७	३९	ब्र	५८	३९	१६	१६	०७	२५
३५।००	०४	र	०३।३१	श्र	६०	००	ए	५९	४९	१७	१७	०८	२६
३५।०२	०५	चं	०७।१९	श्र	०३	३५	व	६०	००	१८	१८	०९	२७
३५।०४	०६	मं	११।३३	ध	०८	४६	वे	००	२२	१९	१९	१०	२८
३५।०५	०७	बु	१३।५७	श	१२	५१	वि	००	०४	२०	२०	११	२९
३५।०७	०८	बृ	१५।१२	पू	१५	४८	प्री	५६	४१	२१	२१	१२	३०
३५।०९	०९	शु	१५।०६	उ	१७	२७	सो	५६	२८	२२	२२	१३	३१
३५।१०	१०	श	१३।५७	रे	१७	५६	शो	४९	१५	२३	२३	१४	३२
३५।१२	११	र	११।१४	अ	१७	०९	अं	४४	११	२४	२४	१५	०१
३५।१४	१२	च	०७।३९	भ	१५	२३	सु	३८	२३	२५	२५	१६	०२
३५।१५	१३	मं	०३।१४	कृ	१२	४७	धृ	३१	५२	२६	२६	१७	०३
३५।१५	१४	म	५८।०३	रो	अवम		०	००	००	००	००	००	००
३५।१६	३०	बु	५२।२३	मृ	०९	३१	शू	२४	५०	२७	२७	१८	०४

प्रं ५७।५५ [सं २००४] १५ आषाढ़ बाद

रोहि ४ रवि:३८।१० धनेन्दु:३८।१९
भर २ भौम: ६।४८
भ २६।३ उ ५८।३५ या
वृषेशुक: ०७।१४ मकरेन्दु: ०५।१४ गणेश ४
मृगे १ रवि: ०४।३०
भर ३ भौम: ३८।२२ आर्द्रा४ज्ञ:३८।२२
भ ११।३३ उ ४२।४५ या
मृगे २ रवि: ३९।५०
अदि १ ज्ञ: १४।३१ कृति ४ शुक: ३६।४५ मीनेन्दु:००।०४
भ ४८।३१ उ भर ४ भौम: १०।३६
भ १३।५७ या मेषेन्दु १७।५३ पंचक खतम १७।५३
मृगे३ स० मिथुनेऽर्क:१५।२९ पुण्यसव्याप१शुक:२१।२२
वृषेन्दु: २९।४४
भ ३।१४ उ ३०।३८ या
मृगे४रवि: कृति:१भौम४३।५९ मिथुनेन्दु:३७।३५

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०१	००	०२	०६	०१	०३	०१	०७
२७	२२	२०	२७	०६	१४	०८	०८
४५	१८	३५	४६	५०	१४	४७	४७
५४	२२	४२	२०	५३	१६	१४	१४
५७	४३	६६	०७	७२	०६	०३	०३
०१	५५	४८	०२	५५	००	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	००	०२	०६	०१	०३	०१	०७
०३	२६	२६	२७	१४	१४	०८	०८
२४	४१	१३	११	०८	३९	२८	२८
४३	२९	१०	२२	४५	२९	०३	०३
५६	४३	३९	०५	७२	०६	०३	०३
५८	३९	३६	१३	०१	५७	११	११



बा०८।३२।११।३०बमेदि१७।३
मिश्र४२।२१कु ३०

दि	मा	ति	वा	घ	प.	न	घ.	प.	यो	घ.	प	श.	मा	अं	
३५	१७	०१	बृ	४६	१८	मृ	०५	४२	गं	१३	२४	२८	२८	१९	५
३५	१८	०२	शु	४०	६	आ	०१	३७	वृ	०९	५२	२९	२९	२०	६
३५	१९	०३	श	३४	००	पु	५३	२२	ध्रु	०२	०२	१	३०	२१	७
३५	२०	०४	र	२८	०५	श्ले	४९	३७	ह	४७	२३	२	३१	२२	८
३५	१९	०५	चं	२२	३६	म	४६	२३	व	४०	३३	३	१	२३	९
३५	१८	०६	मं	१७	४७	पू	४३	५८	सि	३४	२३	४	२	२४	१०
३५	१६	०७	बु	१३	४८	उ	४२	१९	व्य	२८	४२	५	३	२५	११
३५	१५	०८	बृ	१०	४७	ह	४१	१३	व	२३	५७	६	४	२६	१२
३५	१२	०९	शु	०८	४८	चि	४२	१७	प	२०	०४	७	५	२७	१३
३५	१०	१०	श	०८	०२	स्वा	४४	०७	श	१७	१२	८	६	२८	१४
३५	९	११	र	०८	३६	वि	४७	१४	सि	१५	२२	९	७	२९	१५
३५	७	१२	चं	१०	३०	ऽनु	५१	२९	सा	१४	३३	१०	८	३०	१६
३५	५	१३	मं	१३	२९	ज्ये	५६	४७	शु	१४	३७	११	९	१	१७
३५	३	१४	बु	१७	३०	मू	६०	००	शु	१५	२७	१२	१०	२	१८
३५	१	१५	बृ	२२	११	मू	०२	५०	ब्र	१६	४८	१३	११	३	१९

आदि ३ ज्ञ: २७।४३
रोहि ३ शुक्र: ५०।१५ कर्कन्दु:४३।२८चन्द्रदर्शनम्

भ १।२उ२८।५याआर्द्रा १ रवि: १३।२४ सिंहेन्दु:४९।३७
वृषभौम:२४।४० रोहि४शुक्र:३४:३१ वि२प्र०गुरु:२३।३१
आदिर्त्रा ३ वक्रीज्ञ:४६।८ कन्येन्दु: ५८।३३
भ १३ ४८ उ ४२।१७ या आर्द्रा २ रवि:४१।५८
मृगे १ शुक्र: १८।४८
कृति ३ भौमे:५८।२२ तुलेन्दु:१२।००
भ ३८।११ उपश्चिमास्तज्ञ. २१।४८
भ० ८।३६ या वृश्चिकेन्दु:३१।५८ देवशनी ११

मिथुने शुक्र: ४७।०० धनेन्दु: ५६।४७ जौलाई३१
भ१७।३०उ४९।५०याआर्द्रा४रवि:४०।११कृति भौमे३६।०२
व्यास पूजा १५ आश्ले १ शनि: ३८।१२

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०१	०२	०६	०१	०३	०	०७
१०	०२	२८	२६	२३	१५	०८	०८
५९	२८	४१	२८	१५	४९	०२	०२
५४	३४	२८	५७	५८	५७	३७	३७
५६	४०	०३	०४	७३	०६	०३	०३
५२	०९	०४	१९	०३	५७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०१	०२	०६	०२	०३	०१	०७
१७	०७	२४	२६	०२	१६	०७	०७
३७	२८	२१	०३	२४	४१	४०	४०
५१	५३	०१	४२	१९	१६	२३	२९
५६	४०	४०	०३	७३	०६	०३	०३
,०	३८	२०	०३	०४	५५	०१	११

४श
मंरा
५
सूब
२
६
१२
बु७
९चं
के८
१०
११

वा०८।३२।११।४५दि०१७।
मिश्र ४५।३०कु १५

गं ५४।५४ [सं० २००४] [श्रावण कृष्ण पक्ष:]

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	हपु	सौ	मई	य
३४	५९	१	शु	२७	१२	पू	०९	२०	ग	१८	२९	१४	१२	४	२०
३४	५८	२	श	३२	०९	उ	१५	५४	वै	२०	०५	१५	१३	५	२१
३४	५६	३	र	३६	३६	श्र	२१	५७	वि	२१	२१	१६	१४	६	२२
३४	५५	४	चं	४०	११	ध	२७	२२	प्री	२२	०४	१७	१५	७	२३
३४	५३	५	म	४१	३९	श	३१	३९	आ	२१	५५	१८	१६	८	२४
३४	५१	६	बु	४२	५	पू	३४	५३	सौ	२१	३६	१९	१७	९	२५
३४	५०	७	बृ	४३	५८	ऊ	३६	५०	शो	१८	५५	२०	१८	१०	२६
३४	४८	८	शु	४२	४३	रे	३७	३०	ग	१५	५३	२१	१९	११	२७
३४	४६	०९	श	४०	१५	अ	३६	५९	सु	११	५५	२२	२०	१२	२८
३४	४५	१०	र	३६	४४	भ	३५	२५	धृ	०६	५३	२३	२१	१३	२९
३४	४४	११	चं	३२	२१	कृ	३३	०२	शू	०१	१५	२४	२२	१४	३०
३४	४२	१२	मं	२७	१०	रो	२९	५३	वृ	४७	५६	२५	२३	१५	३१
३४	४१	१३	बु	२१	२९	मृ	२६	११	ध्रु	४०	३७	२६	२४	१६	१
३४	३९	१४	बृ	१५	२७	आ	२२	०६	व्या	२३	०७	२७	२५	१७	२
३४	३८	३०	शु	०९	१५	पु	१७	४५	ह	२५	२४	२८	२६	१८	३

मृगे ४ शुक्र: ३१।२४ मकरेन्दु:२५।५८
अदि प्र० १ ज्ञ: ०८।२९
भ०४।२३उ२६।३६याआदि १रवि १६।०८ कुंभेन्दु५४।३९
रोहि १ भौम: १९।४७ आर्द्रा १ शुक्र: १५।१९

भ ४२।५९ उ अदितो२रवि:४७।१३ मीनेन्दु:१९।५
भ १३।२८ या आर्द्रा ४ प्र० ज्ञ:०६।०३
मेषेन्दु: ३७ ३० पंचक खतम ३७।३०
रोहि २ भौम: ०३।३३ आर्द्रा ३ शुक्र: ४३।४७
भ० ८।२९ उ ३६।४४ या वृषेन्दु:४९।४१
पूर्वोदयं शुक्र: २७।५३ कामदा ११
आर्द्रा ४ शुक्र: २८।०२ मिथुनेन्दु ५८।०२
भ२१।२९उ४९।२८याकर्कऽर्क:५०।१९मु१५पुण्यं मध्या
‡ कर्केन्दु;९३।५१
आर्द्रा ४ मार्गीज्ञ: ०३।१८ मार्गी त्रिशा। २ गुरु:५४।४६‡

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०२	०१	०२	०६	०२	०३	०१	०७
२५	१३	१९	२५	१२	१७	०७	०७
१४	०७	१८	०७	०९	४२	१४	१४
१७	५८	२३	०८	०७	००	५६	५६
५६	४१	३१	०१	७३	०६	०३	०३
५३	४६	०२	३१	०८	५५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०२	०६	०२	०३	०१	०७
०१	१८	१७	२५	२९	१८	०६	०६
५१	००	५३	४१	४१	३३	५२	२५
०१	५७	१५	१६	२२	३०	४७	४७
५६	४१	१३	००	७३	०७	०३	०३
५७	३१	४८	११	१६	५२	११	११

५
६
४श
शुबु
मंर
बृ७
१रा
८के
१२
९
११

वा ८।३२।१२।००दि०१७।१९
मिश्र४७।११कु ३०


इ.मा.	ति	वा.	घ.प.	न	घ.प.	यो	घ.प.	श	म	जौ	ध
३४।३६	१	श	०३।०३	पू	१३।४९	व	१७।५२	२९	२७	१९	०४
३४।३६	२	श	५७।०७	००	अवम	००	००।००	००	००	००	००
३४।३५	३	र	५१।३५	श्ले	०९।५८	सि	१०।३५	०१	२८	२०	०५
३४।३३	४	च	४५।४१	म	०६।३८	व्य	०३।३६	०२	२९	२१	०६
३४।३२	५	मं	४२।३६	पू	०३।५५	व	५१।३३	०३	३०	२२	०७
३४।३०	६	बु	३९।३०	उ	०२।०४	शि	४६।३८	०४	३१	२३	०८
३४।२६	७	बृ	३७।२६	ह	०१।१३	सि	४२।३६	०५	०१	२४	०९
३४।२२	८	शु	३६ ३४	चि	०१।३०	सा	३९।३१	०६	०२	२५	१०
३४।१८	९	श	३७।०३	स्वा	०३।०१	शु	३७।२७	०७	०३	२६	११
३४।१४	१०	र	३८।५२	वि	०५।५०	शु	३६।२५	०८	०४	२७	१२
३४।१०	११	च	४१।४६	अनु	०९।४९	ब्रा	३६।१३	०९	०५	२८	१३
३४।०६	१२	मं	४५।४५	ज्ये	१४।५१	ऐं	३६।५४	१०	०६	२९	१४
३४।०३	१३	बु	५०।२४	मू	२०।४६	वै	३८।०६	११	०७	३०	१५
३३।५९	१४	बृ	५५।२६	पू	२७।१०	वि	३९।४०	१२	०८	३१	१६
३३।५५	१५	शु	६०।००	उ	३३।४६	प्री	४१।१७	१३	०९	०१	१७
३३।५१	१५	श	०० २५	श्र	३९ ५७	आ	४२।३८	१४	१०	०२	१८

वा ५७।१५ द्वि श्रावण शुद : सं० २००

पश्चिमास्तशनिः ५१।२३

पुष्ये १ रविः १८।३७ सिंहेन्दुः ०९।५७
भ १८।३८ उ ४५।४१ यां राहि ४ भौमः ३८।२७
कृति ३ राहुः अनु १केतुः ४५।३८ कन्येन्दुः १८।२७
आदितौ १ ज्ञः ५४।०८ अदितौ ३ शुक्रः ३९।४९
भ ३७।२६ उ तुलेन्दुः३१।२१ ता० मा२ असद ०५।५५
भ ७।०० या
मृने१भौमः२८।४४ अदि ४ककशुक२३।३२ वृश्चिकेन्दु५८।०८
पुष्ये ३ रविः १९।२८ अदि २ ज्ञः ३१।१३
भ १०।२९ उ ४१।४५ या
पुष्ये १ शुक्रः ०६।४१ धनेन्दुः १४।५१ आसले २ शनिः२२।५
पुष्ये ४ रविः४९।२९ अदि३ ज्ञः४१।०९ पूर्वास्त शुक्रः १४।०४
भ ५५।२६ उ मृगे २ भौमः २३।३२ मकरेन्दुः ४३।४५
भ २७।५५ या अगम्न ३१
आद ४ कक ज्ञः ३१ ५९

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०२	०६	०२	०३	०१	०७
०८	२२	२१	२५	२९	१९	०६	०६
२७	५०	३२	४६	१४	३१	३०	३०
००	२४	५१	३१	२३	५०	२४	२४
५७	४१	०२	०२	७३	०७	०३	०३
०३	००	००	१२	२४	५२	११	११



सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०१	०३	०६	०३	०३	०१	०७
१६	२८	००	२६	०९	२८	०६	०६
०६	१६	१७	०२	०१	३१	०४	०४
५१	४२	४८	२९	५६	३३	५९	५९
५०	४०	७१	०२	७२	०६	०३	०३
१२	४०	४२	४७	३०	५७	११	११

वा.८।३२।१२।१५शनौदि १६।
मिश्र ४६।५५क १५

दि.मा.	ति	वा	घ.प	न	घ.प.	यो	घ.प	रम	अ	नव	का
३३।४७	१	र	०४।५४	घ	५५।३०	सौ	४३।२६	१५	११	०३	१९
३३।४३	२	चं	०८।३६	श	५०।०४	शो	४३।२८	१६	१२	०४	२०
३३।३९	३	म	११।०९	पू	५३।३४	अ	४२।३६	१७	१३	०५	२१
३३।३६	४	बु	१२।३६	उ	५५।४६	सु	४०।४३	१८	१४	०६	२२
३३।३२	५	बृ	१२।४३	रे	५६।४१	धृ	३७।११	१९	१५	०७	२३
३३।२८	६	शु	११।३४	अ	५६।२७	शू	३७।५९	२०	१६	०८	२४
३३।२४	७	श	०९।११	भ	५५।०४	गं	२९।१३	२१	१७	०९	२५
३३।२०	८	र	०५।४६	कृ	५२।५४	वृ	२३।३७	२२	१८	१०	२६
३३।१७	९	च	०१।२८	रो	४९।५१	ध्रु	१७।२१	२३	१९	११	२७
३३।१७	१०	चं	५६।२५	००	आवम	०	००।००	००	००	००	००
३३।१३	११	म	५०।५७	मृ	४६।१६	व्य	१०।२९	२४	२०	१२	२८
३३।०९	१२	बु	४४।४६	आ	४२।१५	ह	०३।१२	२५	२१	१३	२९
३३।०५	१३	बृ	३८।३६	पु	३८।०२	सि	५७।५४	२६	२	१४	३०
३३।०१	१४	शु	३२।२६	पु	३३।५४	व्य	४०।११	२७	२३	१५	३१
३२।५८	३०	श	२६।३१	श्ले	२९।५६		३२।४४	२८	२४	१६	३२


व ५५।३६ द्वि श्रावण वदिः सं २००४

आश्ले १ रविः १९।१४ कुम्भेन्दुः १२।४३
भ ३९।४२ उ पुष्ये १ ज्ञः ५५।२६
भ ११।०९ या मगे ३ मिथुने भौमः २१।१७ मीनेन्दु ३७।४२
आश्ले २ रविः ४८।५२ पुष्ये ४ शुक्र १६।११
पुष्ये २ ज्ञः १३।२९ मेषेन्दुः ५६।४१
भ ११।३४ उ ४२।२२ या आश्ले १शुकः५९।२२
पुष्ये ३ ज्ञः ३०।२२
मगे ४ भौमः १९।१२ वृषेन्दुः ०९।३१
भ २८।५६।उ ५६।२५ यापुष्ये ४ ज्ञः ३७।४८

विशा ३ गुरुः ३२।२१ मिथुनेन्दुः १८।०३
आश्ले ४ रविः ४७।२८ आश्ले १ ज्ञः ४२।३१
भ ३८।३६ उ आश्ले ३ शुक्र२०।५३ कर्केन्दुः २४।०५
भ ०५।३१ या आर्द्रा १ भौमः २०।२४
आश्ले ४ शुकः ५९।११ सिहेन्द २९।५६

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०२	[illegible]	०६	०३	०३	०१	०७
२३	०३	११	२६	१८	२१	०५	०५
४५	३८	१८	३२	५०	३९	३९	३९
०७	००	[illegible]	२८	३७	१६	[illegible]	३३
५७	३९	२५	०४	७३	०६	०३	०३
४	४९	४३	१२	४१	५५	११	११

[illegible]	म	बु	बृ	शु	श	रा	के
०३	०२	०३	०६	०३	०३	०१	०७
२९	०७	२१	२७	२६	२२	०५	०५
२९	३५	५१	०१	१२	२७	२०	२०
४७	३९	०६	४९	५६	००	२८	२८
५७	४०	[illegible]	०५	७३	०७	०३	०३
३२	१६	[illegible]	२०	४८	५२	११	११




वा.८।३२१।२।१५शनौदि १६
मिश्र४६।५५कु ३०

दि	मा	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	रसं	अ	अ	मा
३२	५४	०१	र	२१	००	म	२६	२६	व	२५	४६	२६	२५	१७	०१
३२	५०	०२	चं	१६	०२	पू	२३	११	सि	१६	१७	०१	२६	१८	०२
३२	४६	०३	मं	०१	५७	उ	२१	३०	वि	१३	२४	०२	२७	१९	०३
३२	४३	०४	बु	०८	४८	ह	२०	२२	धा	०८	१३	०३	२८	२०	०४
३२	३९	०५	बृ	०६	४२	चि	२०	२२	शु	०२	५३	०४	२९	२१	०५
३२	३६	०६	शु	०५	४९	स्वा	२१	११	शू	००	३२	०५	३०	२२	०६
३२	३३	०७	श	०६	११	वि	२४	००	ऐ	५६	५५	०६	३१	२३	०७
३२	३०	०८	र	०८	००	ऽनु	२७	०६	वै	५६	५०	०७	३२	२४	०८
३२	२५	०९	च	१०	५३	ज्ये	३३	२२	वि	५६	५४	०८	०१	२५	०९
३२	२१	१०	म	१४	४७	मू	३८	१६	प्री.	५७	५६	०९	०२	२६	१०
३२	१६	११	बु	१६	३०	पू	४४	२२	आ	५६	२४	१०	०३	२७	११
३२	११	१२	बृ	२४	३५	उ	५१	०५	सौ	६०	००	११	०४	२८	१२
३२	०६	१३	शु	२६	३६	श्र	५७	२५	शौ	००	५८	१२	०५	२९	१३
३२	०१	१४	श	३४	१२	ध	६०	००	शो	०२	२१	१३	०६	३०	१४
३१	५६	१५	र	३८	००	ध	०३	६	ऽगं	०३	१९	१४	०७	३१	१५

म ५८।११ **श्रावण शुदि: सं० २००४**

मघा ४सिंहेऽर्कः २२।२२सु३०पुष्य४घड़ांउ२०वापूर्वाऽस्तङ्गः +
कन्येन्दु: ३८।०२ +४१।३८अश्लेषे३ग:५३।५ऽचन्द्रदर्शनम् २
म४०।२२उअश्लेष४श: ४३।८मघा१सिंहेशुक्र:५५।०६। धुस्त्र ग ३
म८ ४८य मघा२२वि४४।५०अ द्रौ२ भौम: २७।३०तुलेंदु:५०।२२
मघ सिंहेश: ३२ १६न गप ॥ ।२५,पुरत ०म ०सुवला१७।११
मघ २शुक्र:२६।०१ = ३शनि:३२।२० श्रीगो० तुलसी जयन्ती
म६ ११उ३७।०५वामघा२श:२१।३०वृ श्र केंद्र:-।२६अ२ =
गघा ३रवि:११।४४पूर्वे दयशनि: ४६।२१ मेला चित्रपूर्णा८॥
अ द्रौ ३ भौम: ३४।३६ प ३ श: १०।४०मघा ३शुक्र: =
म ४७।०२उसिंमन्तक = १३।५६धनेन्दु:३२।३२
म १६।३०या मघा ०८मघा४श: ०२।२६मघा४ ×
पूफा१ज:५४।३२मकरेन्दु ०२।११ + शुक्र:५५।४७वित्रा११
॥शुक्र: ३७।३८ कुंभेन्दु: ३०।१७ पञ्चक शुरू ३०।१७
म ३४।१२उ आर्द्रा ४ भौम:४७।५१पूफा२श:४६।२८पूफा१॥
म २७।०६ या पूफा १ रवि: ०६।११ ऋषितर्पणि १५ ×
×रक्षाबन्धनम् घ ६ उ

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०२	०५	०६	०४	०३	०१	०७
०७	१२	०५	२७	०६	२२	०४	०४
१०	४७	५२	५०	०३	३०	५५	५५
५४	४३	१३	१२	५५	५५	०२	०२
५७	२८	३०	०६	७३	०७	०३	०३
४७	३८	२९	२६	५५	५०	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०२	०४	०६	०४	०३	०१	०७
१३	१७	१८	२८	१४	२४	०४	०४
५६	१६	२९	४०	४१	२४	३२	३२
००	०८	३८	३८	५६	२६	४७	४७
५८	३८	३०	०७	७४	०७	०३	०३
००	०२	२९	३५	०६	४१	११	११


बा,८।२२।१२।४४।वादि२५।४८
मिश्र ४५।४८कु ०१५

द	मा.	ति.	वा.	घ.	प.	न	घ	प.	यो	घ	प.	श्र	तु	सि	भा
३१	५३	०१	च	४०	४१	श	०७	५७	सु	०३	२२	१५	०८	०१	१६
३१	४७	०२	मं	४२	१७	पू	११	४२	धृ	०२	२८	१६	०९	०२	१७
३१	४२	०३	बु	४२	३१	उ	१४	११	शू	००	४७	१७	१०	०३	१८
३१	३७	०४	बृ	४१	२०	रे	१५	२३	वृ	५४	२३	१८	११	०४	१९
३१	३२	०५	शु	३६	१२	अ.	१५	२५	ध्रु	४९	५४	१९	१२	०५	२०
३१	२७	०६	श	३६	४५	भ	१४	१७	व्या	४४	२७	२०	१३	०६	२१
३१	२३	०७	र	३१	३८	कृ	१२	१४	ह	३८	१६	२१	१४	०७	२२
३१	१८	०८	च	२६	४२	रो	०९	५३	व	३१	२८	२२	१५	०८	२३
३१	१३	०९	मं	२१	११	मृ	०५	५२	सि	२४	११	२३	१६	०९	२४
३१	०८	१०	बु	१५	१८	आ	०१	५५	व्या	१६	३८	२४	१७	१०	२५
३१	०३	११	बृ	०९	१०	पु	५३	३२	व	०८	५५	२५	१८	११	२६
३०	५८	१२	शु	०३	०६	श्ले	४९	३०	प	०१	१६	२६	१९	१२	२७
३०	५६	१२	शु	५७	१०	००	अ	वमू	००	००	००	००	००	००	००
३०	५४	१४	श	५१	४२	म	४५	५३	सि	४६	२७	२७	२०	१३	२८
३०	४९	३०	र	४६	४८	पू	४२	४६	शा	३६	४२	२८	२१	१४	२९

पु५७।४५गप८५शि५२।४०**भाद्रपद वदि: सं० २००४**

पूफा ३ श: ३८।२३ मीनेन्दु: ५५।४६ मितरवा ३०
पूफा २ शुक्र: १६।५१ ॥२७।५१ कजली ३
मं १२।२४ उ ४२।३१ था पूफा २रवि; ३२ ५७ पूफा ४श:॥
मेषेन्दु: १५।२३ नगोरा ४ ।बहुला ४ पञ्चक खतम १५।२३
अदिती१भौ: ०४।३६ उफ १श:१७।१९ पूफा३ शुक्र: ०२।०४
म३६।५८उ पूफा ३रवि:५९।१ ०वृषेन्दु:२८।४६ चन्दनद ऽलद
म०४।१६या उफ २कन्यायां ज:०६।४७पू।१४शुक्र:शीतला =
उफा ३श:५६।१४मिथुनेन्दु:३७।३७जन्माष्टमीव्रतम्वैष्णवाना
म ४८।१५ उ गुरा ६ = ७ श्रीकृष्णजन्मम
म३५।३८या पूफा४रवि:२५।११अदितौ२भौम२६।२५उफा ४॥
अजा११ ॥श:५०।११ उफा१शुक्र: २३।२५ कर्केन्दु: ४३।४८॥
म५७।१०उद्दनै१श: ४५।१८ सिंहेन्दु: ४६।३० गोवत्सा १२
॥विशांशवृश्चिके शुक्र: ११।३४
अ२४।२६ प उफा१रवि; ५०।३१ उफा २कन्यायांशुक्र: ०६।३४
हस्ते२श:४०।२५कर्केन्दु: ५७।१५ कुशा१मावस्या३० मात्री ३०

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०२	०५	०६	०४	०३	०१	०७
२१	२२	०२	२९	२४	२५	०४	०४
४०	१७	५४	४६	३५	२४	०७	०७
५६	२५	३८	४६	११	५९	२१	२१
५८	३७	७५	०८	७४	०७	०३	०३
१६	१५	२९ ४५	४२	०१	२१	११	११



सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०४	०२	०५	०७	०५	०३	०१	०७
२७	२५	१३	००	०२	२६	०३	०३
३१	५९	२६	४१	००	०८	४८	४८
०५	१४	२५	४४	४५	५६	१७	१७
५८	३६	७०	०९	७४	०७	०३	०३
२८	४१	५३	२६	१८	०४	११	११

बा,८।२२।१२।५८चंद्रे दि१५।२४
मिश्र४५।२४कु १०


दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	श	सु	सि	भा
३०	४४	०१	चं	४२	४३	[illegible]	४०	३४	शु	३३	३२	२६	२२	१५	३०
३०	३६	०२	मं	३६	३३	ह	३६	१०	शू	२८	०५	३०	२३	१६	३१
३०	३५	०३	बु	३७	०७	चि	३८	५०	म	२३	२८	०१	२४	१७	०१
३०	३०	०४	बृ	३६	३४	स्वा	३६	४२	ऐ	१६	४८	०२	२५	१८	०२
३०	२५	०५	शु	३६	५६	वि	४१	५१	वै	१७	०८	०३	२६	१६	०३
३०	२०	०६	श	३८	४६	ऽनु	४५	३८	वि	१५	३१	०४	२७	२०	०४
३०	१५	०७	र	४१	३६	ज्ये	४६	४६	प्री	१४	४६	०५	२८	२१	०५
३०	१०	०८	च	४५	३८	मू	५५	१७	आ	१४	५८	०६	२६	२२	०६
३०	०५	०६	म	५०	२१	पू	६०	००	सौ	१५	४८	०७	३०	२३	०७
३०	००	१०	बु	५५	३३	पू	०१	२६	शो	१७	०८	०८	०१	२४	०८
२६	५५		बृ	६०	००	उ	०८	२०	ऽग	१८	३८	०६	०२	२५	०६
२६	५०	११	शु	००	४०	श्र	१४	२६	सु	२०	००	१०	०३	२६	१०
२६	४५	१२	श	०५	०२	ध	१०	१६	धृ	२०	५५	११	०४	२७	११
२६	४०	१३	र	०६	१०	श	२५	२३	शू	२१	१२	१२	०५	२८	१२
२६	३५	१४	च	१२	०६	पू	२६	२१	गं	२०	३७	१३	०६	२६	१३
२६	३०	१५	मं	१३	४८	उ	३२	११	बृ	१६	१०	१४	०७	३०	१४

भाद्रपद शुदि:सं. २००४

अदितौ२भौम: ४६।५७उफा२शुक्र:४७४२*६।००हरितालिक३
हस्ते३श:२८।२३ *४शुक:२८।१पत्थर४ पाश्ले४शनि:१०५५
उफा२कन्यायामर्क:१६।१७मू ३०पुण्यंमध्याह्नयावत् तलेन्दु:*
म:७।००उ३६।५४यापश्चिमोदयंज:४२।४८हस्ते४ज: ३६।२५*
वृश्चिकेन्दु:२६।१६ऋषि५याम्योदयमगस्त्य:१५।०८ *उफा
उफा३रवि:४०।०६चित्रां१ज:३५।५६सूर्य्य६ × धनेन्दु:६४।४६
म:४१।३६उअदि:४कर्केभौम:२०।५१ हस्ते१ शुक: ०८२० ×
म:१३.३८याचित्रा२ज:४०।१०दूर्वा८राधा८श्रीदधीचि जयन्ति
हस्ते२शुक्र:४८।३६कृति२गहृ:विशा४ केतु: ४१।१६ चन्द्र ६
उफां ४रवि:४।१४ चित्रा३तुले ज:४७।३५मकरेन्द:१८।७ :
म:२८।६उपद्मा११≈व्रतम् पद्मा११वामन१२पञ्चकशुरु४७।२२
म:०१४०याहस्ते३शुक्र:३०।४१कुम्भेन्दु: ४७।२२ वैष्णवान ≈
हस्ते १रवि: २७।५६ पुष्ये१भौम:३।४४ चित्रा ४ ज: २।१७
:ताणा०बीजान३।५१ = मीनेन्दु:१३।२१ अनन्त१४मत्यव्रतम्
म:१२।६उ४२।५७यास्वात्या१श:१६।४६हस्ते४शुक्र:१२।४३ =
हस्ते २रवि: ५१।१६ अनु १ गुरु: २।४५ पितपक्षारम्भ: १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०३	०५	०७	०५	०३	०१	०७
०५	००	१६	०२	११	२७	०३	०३
२०	४१	४१	१	५५	०४	२२	२२
००	०२	४३	२४	४६	५३	५१	५१
५८	३५	६३	१०	७४	०६	३	०३
४८	२७	०७	२५	२५	४८	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०३	०६	०७	०५	०३	०१	०७
१३	०५	०८	०३	२१	२७	०२	०२
११	३१	२३	२७	५१	५७	५७	५७
१६	५०	३८	२१	४३	२६	२५	२५
५६	३४	७८	११	३४	०६	३	०३
४५	१	१२	०५	३५	२०	११	११



वा,८।३२।१३।१४भौमेदि१४।४५
मिश्र४४।४५ कुं १५

दि	मा.	ति	वा.	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	जि	मं	धा	श्र
२६	२५	०१	बु	१४	०६	रे	३३	५४	ध्रु	१६	२६	१५	०८	०१	१५
२६	२०	०२	बृ	१३	१३	अ	३४	४	व्य	१३	१०	१६	०६	०२	१६
२६	१५	०३	शु	११	५	भ	३३	१२	ह	८	४१	१७	१०	०३	१७
२६	१०	०४	श	०७	५	कृ	३१	२१	व	२	२२	१८	११	०४	१८
२६	०५	०५		०३	४२	रो	२८	४२	व्या	५०	३७	१६	१२	०५	१६
२६	०५	०६	र	५८	४६	००	अवम		००	००	००	००	००	००	००
२६	००	०७	च	५३	१८	मृ	२५	२०	व	४३	२२	२०	१३	०६	२०
२८	५५	०८	मं	४३	४०	आ	२१	१७	प	३५	४६	२१	१४	०७	२१
२८	५०	०६	बु	४१	२०	पु	१७	२१	शिं	२८	०५	२२	१५	०८	२२
२८	४५	१०	बृ	३५	३०	पू	१३	७	सि	२०	१७	२३	१६	०६	२३
२८	४०	११	शु	२६	३८	श्ले	६	२	सा	१२	३३	२४	१७	१०	२४
२८	३५	१२	श	२४	१२	म	५	१८	शु	०५	०५	२५	१८	११	२५
२८	३०	१३	र	१६	२२	पू	२	४	ब्र	५१	४६	२६	१६	१२	२६
२८	२५	१४	चं	१५	२२	ह	५८	१	ऐ	४५	५८	२७	२०	१३	२७
२८	२०	३०	मं	१२	१७	चि	५७	२६	वै	४१	०२	२८	२१	१४	२८

उ५६।३६सि५७।२०शु५८ ०५

आश्विनवदि:सं २००४


स्वात्यां२ज्ञ:३४।१८चित्रा१शुक्र:५४।४५ मेषेन्दु: ३३।४४=
म४२।०६उपुष्ये२भौम:४०।०५ =अक्तूबर३१पञ्चकस्वतम
म११।०५यावृषेन्दु:४७।४५गणेश४ [= ३३।४४
हस्ते३रवि:१३।५६स्वात्या३ज्ञ:११।३५ चित्रां२ शुक्र: ३५।०८
म ५८।४६ उ मिथुनेन्दु: ५७।०२ कपिला ६ चन्द्र६

म२६।०३या ÷४५।४०गहलक्ष्मी८चित्रां३तुलेशुक्र:१५:३१
हस्ते४रवि:२६।०६ स्वात्यां४ज्ञ: ५५।२० पश्चिमोदय शुक्र:÷
पुष्ये ३ भौ-: ३०।१९कर्केन्दु: ०३।२३
म ०८।२८ उ ३५।३० या चित्रां ४शुक्र: ५६।०१
चित्रा १ रवि: ५७।२२ सिंहेन्दु: ०६।०२ इन्द्रा ११

म१६।२२या स्वात्यां१शुक्र: ३६।३१ कयेन्दु: १३ २७
शस्त्राग्नि हत श्राद्धम् १४
चित्रा २ रवि: १८।५५ पुष्ये ४ भौम: ३६।०५ विशां १×
×ज: ३१।०५ तुलेन्दु: /।४३ पित्र विसर्जनम३०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०३	०६	०७	०६	०३	०१	०७
२०	०६	१६	०४	००	२८	०२	[illegible]
०७	३२	२८	४७	३४	३६	३५	३५
३६	४५	४१	०७	०८	५६	०६	०६
५६	३३	५५	११	७४	०६	०३	०३
२१	४८	२२	४०	३८	०७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०५	०३	०६	०७	०६	०३	०१	०७
२७	१३	२०	६	०६	२६	०२	०२
०१	२५	२१	१०	१६	१६	१२	१२
५१	५२	४०	२५	३६	०१	५४	५४
५६	३३	३१	१२	७४	०१	०३	०३
३७	०२	५१	०६	५८	२०		



वा,८।३२।१३।२८भौमेदि १४।१०
मिश्र४४।१० कुं ३०

दि. मा. ति वा घ. प. न. घ. प. यो घ. प. जि मं श्र

श्राद्दनवरात्रारम्भ:१ घटस्थापनम् १ चन्द्र

आश्विन शुदि:

दि.	मा.	ति	वा	घ.	प.	नं.	घ.	प.	यो	घ.	प.	जि	मो	अ	आ
२८	१५	०१	बु	१०	१७	स्वा	५८	०४	वि	३७	०२	२६	२२	१५	२६
२८	१०	०२	बृ	०६	२६	वि	५०	५६	प्री	३४	०१	१	२२	१६	३०
२८	०५	०३	शु	०६	५८	अनु	६०	००	आ	३२	०१	२	२४	१७	०१
२८	००	०४	श	११	५०	अनु	०३	०३	सौ	३१	००	३	२५	१८	०२
२७	५५	०५	र	१४	४६	ज्ये	०७	१८	शो	३०	५१	४	२६	१९	०३
२७	५०	०६	चं	१८	४६	मू	१२	३८	अ	३१	२८	५	२७	२०	०४
२७	४५	०७	भ	२३	३७	पू	१८	३६	सु	३२	३७	६	२८	२१	०५
२७	४०	०८	बु	२८	५८	उ	२५	०८	धृ	३४	०२	७	२९	२२	०६
२७	३५	०९	बृ	३४	०६	श्र	३१	३४	शू	३५	२८	८	३०	२३	०७
२७	३०	१०	शु	३८	५३	ध	३७	३८	गं	३६	२४	९	३१	२४	०८
२७	२६	११	श	४२	५६	श	४२	५७	वृ	३६	५०	१०	१	२५	०९
२७	२२	१२	र	४५	५८	पू	४७	११	ध्रु	३६	३५	११	२	२६	१०
२७	१८	१३	चं	४७	२९	उ	५०	२१	व्य	३५	११	१२	३	२७	११
२७	१४	१४	मं	४८	०१	रे	५२	११	ह	३२	५४	१३	४	२८	१२
२७	१०	१५	बु	४७	११	अ	५२	४७	व	२९	४७	१४	५	२९	१३

स्वात्या२शुक्र:१८।११ शरदनवरात्रारम्भ:१ घटस्थपनम् १-चन्द्र [दर्शनम् २
वृश्चिकेन्दु: ४४।४८
म४०।५४उत्चित्रा३सतुलायामर्क:४४ ४६मु३०पुण्यंमध्यान्हो:
म११।५०यावर्का विशा१ज्ञ:२३।१६ :तरस्वात्यांशुक्र:५७।२६
[ऽनु२ गुरु: ६।२
धनेन्दु: ७।२८
आश्ले१भौम:४५।३८स्वात्यां४शुक्र:३७।५७
म२३।३७उ५६।१५यांचित्रा४रवि:०१।३०वृश्चिमास्तंज्ञ:५२।
दुर्गा८ [२२मकरेन्दु:३५।६६म:स्वात्योवाहनमघा१सिंहे ×
विशा१शुक्र:१८।२६महा६वलिदानंच + [शनि ५५।५०
स्वात्यां१रवि:२१।५६स्वात्यां४ज्ञ:५६।४५ कुम्भेन्दु:०४।३६-
म१०।५४उ४२।५६याविशा१ शुक्र:५८।१७ पापांकुशा११
मीनेन्दु: ३१।८ +म०अकरव१६ ८पंचकशुरु ४।३६
स्वात्यां २रवि: ५१।३६ आश्ले२भौम:००।१६
म४८।१ २विशा३शुक्र:३७।४६मेषेन्दु:५२।११पंचक खतम =
म१७।३६यास्वात्या३प्रज्ञ:३६।११सत्यव्रतम् १५आकाशदीप
=५२।११ [दानम्शरद१५

सि ५३।०१प्री५६।५० कार्तिक वदि: सं० २००४

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प.	यो	घ.	प.	ज	ऋ	अ	का
२७	०६	०१	बृ	४०	०७	भ	५२	११	सि	२५	२१	१५	६	३०	१४
२७	०२	०२	शु	४१	५७	कृ	००	३३	व्या	२०	१४	१६	७	३१	१५
२६	५८	०३	श	३३	५३	रो	५८	०७	व	१४	१८	१७	८	१	१६
२६	५४	०४	र	३३	०३	मृ	४४	५४	प	०७	४३	१८	९	०२	१७
२६	५०	०५	चं	२७	३७	आ	४१	१०	शि	००	३३	१९	१०	०३	१८
२६	४६	०६	मं	२१	४९	पु	३८	०३	सा	५५	५६	२०	११	०४	१९
२६	४०	०७	बु	१७	०९	पु	३५	५०	शु	३७	१८	२१	१२	०५	२०
२६	३०	०८	बृ	०९	५५	श्ले	२८	०१	शू	२९	३२	२२	१३	०६	२१
२६	२४	०९	शु	०४	१०	म	२४	४९	ब्र	२१	५६	२३	१४	०७	२२
२६	२४	१०	शु	५८	५०	००	अवम	००	००	००	००	००	००	००	००
२६	३०	११	श	५४	०७	पू	२१	०८	ऐं	१४	५३	२४	१५	०८	२३
२६	२६	१२	र	०५	११	उ	१०	४७	वै	१०	०४	२५	१६	०९	२४
२६	२२	१३	चं	४७	१३	ह	१६	५६	वि	०२	०३	२६	१७	१०	२५
२६	१८	१४	मं	४५	१९	चि	१६	०५	आ	५२	२८	२७	१८	११	२६
२६	१४	३०	बु	४४	२८	स्वा	१६	२३	सौ	४९	०५	२८	१९	१२	२७

कार्तिक स्नानारम्भ: १
स्वात्यां३रवि:१।६विशा४वृश्चवंशुक्र: १८।५३वृषेन्दु: ०६।४६
म ०६।५५उ३७।५३याअनु३ गुरु: ५३।२६
आश्ले३भौम:३५।०६अनु१शुक्र:५८।२१ मिथुनेन्दु:१६।३०-
स्वात्यां४रवि: २१।१८ स्वात्यां२प्र०ज्ञ: ३२।३६
म२१।४१उ४८।४६ या कर्केन्दु: २३।०२
अनु२शुक्र: ३८।२७ अहोई८ -गणेश४कर४चंद्रोदयघ८।१२
विशा१ रवि: ३८।३६ पूर्वोदयज्ञ: ५६।१२सिंहेन्दु: २८।४१
म ३१।३० उ ५८।५० या

अनु३ शुक्र: १८।३४ कन्येन्दु: ३५।४७ रमा ११
विशा२रवि: ५७।१७आश्ले४भौम;३३।१८ गोवत्सपूज. १२
म४७।१३उमार्गास्वात्यां१ज्ञ:२७।१७ अनु४ शुक्र:५८।३१ . .
म१६।१६या नरक१४ श्रीहनुमज्जन्मदिन : तुलेन्दु:४६।४१
दीपमाला ३० महालक्ष्मी पूजनम्

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०२	०६	०७	०६	०५	०१	०७
०४	१७	०१	०७	१६	२६	०१	०१
५६	४५	१२	४६	१५	५६	४७	४७
४४	२५	३२	३३	०६	१७	२७	२७
५६	२१	२४	१०	७४	०४	०३	०३
५४	४३	४४	२५	४६	५६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०३	०६	०७	०६	०४	०१	०१
१०	२१	१६	०६	२७	००	०१	०१
५६	२२	२२	१८	२६	२६	२५	२५
४४	५४	१८	०६	१६	२४	१३	१३
६०	३०	४६	१२	७४	०४	०३	०३
०६	१६	२८	५२	४६	०२	११	११

वा. ८।३२।१३।४३ दि१३।३५
मिश्र४३।२५ कु १५

सू.	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०२	०६	०७	०७	०४	०१	०७
२०	२५	१०	११	०७	००	००	००
०१	१६	५५	०२	५८	५८	५६	५६
५६	४३	३५	५६	३०	०२	४७	४७
६०	२	१६	१३	७४	०३	०३	०३
२४	३४	४१	१२	१८	०५	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०६	०३	०६	०७	०७	०४	०१	०७
२६	२८	१०	१२	१५	०१	००	००
०४	०७	३०	२२	२८	१५	४०	४०
४२	५४	२६	१८	१७	०६	४२	४२
६०	२७	१३	१३	७५	०२	०३	०३
३५	०१	३०	११	०३	०८	११	११

वा,८।३२।१३।५७ बुधेदि१।०७
मिश्र ४३।०७ कु ३०

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	..	घ	प	यो	घ.	प.	जि	भी	न	का
२६	१०	१	बृ	४५	२३	वि	१६	५६	शो	४६	४३	२९	२०	१३	२८
२६	०६	२	शु	४७	१२	ऽनु	२०	४५	ऽगं	४५	२१	३०	२१	१४	२९
२६	०२	३	श	५०	२०	ज्ये	२४	४१	सु	४४	५०	१	२२	१५	३०
२५	५८	४	र	५४	२६	मू	२९	४६	धृ	४५	१३	२	२३	१६	१
२५	५४	५	चं	४६	५४	पू	३५	४१	शू	४	०७	३	२४	१७	२
२५	५०	६	मं	६०	००	उ	४२	०५	गं	४७	२५	४	२५	१८	३
२५	४५	६	बु	०४	४५	श्र	४८	३६	वृ	४८	४८	५	२६	१९	४
२५	४२	७	बृ	१०	००	ध	५४	४०	ध्रु	४६	५२	६	२७	२०	५
२५	३८	८	शु	१४	४८	श	६०	००	व्या	५०	२९	७	२८	२१	६
२५	३४	९	श	१८	५२	श	००	१७	ह	५०	२२	८	२९	२२	७
२५	३०	१०	र	२१	४८	पू	०४	४९	व	४९	३१	९	३०	२३	८
२५	२८	११	चं	२३	३६	उ	०८	१६	सि	४७	२१	१०	१	२४	९
२५	२६	१२	मं	२४	०४	रे	१०	२४	व्य	४४	२१	११	२	२५	१०
२५	२५	१३	बु	२१	१४	अ	११	१७	व	४०	२३	१२	३	२६	११
२५	२३	१४	बृ	२१	११	भ	११	००	प	३५	२८	१३	४	२७	१२
२५	२१	१५	शु	१८	००	कृ	०९	३४	शि	२९	४५	१४	५	२८	१३

कार्तिक सुदि: सं० २००४

विशा१२।वि:१५।२४ज्येष्ठा१शुक्र:३८।३८वृश्चिकेन्दु:२।३२
यम २ भ्रातृ२ ?कका २ चन्द्रदर्शनम्२ [अन्नकूटगोवर्धनपूजा
धनेन्दु: २४।४१ ॐपुरुषमन्यान्होत्तरं मघां१सिंहेभौम:५०।१६::
म२२।२४३५४।२६याविशा४सं.वृश्चिकेन्दु: ३५।५६ मुहू३० ॐ
पश्चिमास्तगुरु:०२।२१.:मकरेन्दु:५२।१७ *ज्येष्ठां२शुक्र:१८।
स्वा:त्या२श:४१।१५ज्येष्ठां३शुक्र:५८।३४[३१अनु४गुरु५७।५६
अनु१२वि :५०।६४ || पंचभीष्मव्रतम्मेलापुष्कर राजा
म१०।०उ४२।२४याकुम्भेन्दु: २१।४१गोपाष्टपंचकशुरु२१।४१
ज्येष्ठा४शुक्र:३८।३७÷ १०।२४चातुर्मासव्र.स.पं.ख.१०.२४
स्वात्या४श:६।३५मीनेन्दु:४१।४१ परिक्रमा ९ कुष्माण्डदानम्
५२ ४२उअनु२रवि:८।६मघां२भौम:३१।१७ ।माकोश१५।३६
म२३ ३६यामूले१धनुषिशुक्र:१८।३५ हरिप्रबोधनी ११
विशा१श:१०।५२कृ१मेषेराहु:विशा२तुलेकेतु:३४।११मेषेन्दु÷
अनु३रवि:२४।२मूले२शुक्र:५७।३३वैकुण्ठ१४ [सत्यव्रतम्१५
म२१।११उ४६।३६याविशां२श: ५१।५५वृषेन्दु: २५।३८
टुकरी १५ कार्तिकेयदर्शनम् कार्तिकस्नान समाप्ति: .

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०४	०६	०७	०७	०४	०१	०७
०५	०२	१६	१४	२६	०१	००	००
११	०२	१५	२२	४०	३३	१२	१२
०३	४४	४३	४०	११	१५	०६	०६
६०	२४	६०	१३	७४	०१	३	३
५०	५३	४१	०३	५२	११	११	११

९ शु
७ गु के
८ सूबु.
१०
६
११
५ मंश
१२
४
१ रा
३
२

सू	मं.	बु	बृ.	शु	श	रा	के
०७	०४	०६	०७	०८	०४	००	०६
१२	०४	२४	१५	०५	०१	२९	२९
१७	४०	२९	५६	२८	४०	४९	४९
२६	५१	२२	४६	०५	३५	५०	५०
६१	२२	०८	१३	७४	०१	३	३
०१	२१	३४	२२	५९	११	११	११

वा.८।२२।१४।१२६कदि१।२।४०
मिश्र४।२।४० कु॰ १५

दि.	मा.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	मु	कौ	न	म
२५	२०	१	श	२४	००	रो	०७	२३	सि	२३	१६	१५	६	२९	१४
२५	१८	२	र	०६	१०	मृ	०४	१६	शा	१६	१६	१६	७	३०	१५
२५	१६	३	चं	००	५०	आ	००	४०	शु	०८	४४	१७	८	१	१६
२५	१३	४	व	५८	४	००	अवम्	००	००	००	००	००	००	००	१७
२५	१५	५	मं	५२	८	पु	५२	३६	शू	०१	००	१८	९	२	००
२५	१३	६	बु	४६	१४	श्ले	४८	१६	ऐं	४५	१२	१९	१०	३	१८
२५	११	७	बृ	४०	३४	म	४४	२०	वै	३७	२८	२०	११	४	१९
२५	१०	८	शु	३५	२३	पू	४०	४७	वि	३०	०५	२१	१२	५	२०
२५	८	९	श	३०	४५	उ	३७	५६	प्रा	२३	१२	२२	१३	६	२१
२५	६	१०	र	२६	५८	ह	३५	५६	आ	१६	५८	२३	१४	७	२२
२५	५	११	चं	२४	०८	चि	३४	४९	सौ	११	२७	२४	१५	८	२३
२५	३	१२	मं	२२	२४	स्वा	३४	५०	शो	९	४१	२५	१६	९	२४
२५	१	१३	बु	२१	५१	वि	३६	०१	ऽगं	३	००	२६	१७	१०	२५
२५	००	१४	बृ	२२	३९	ऽनु	३८	३२	सु	००	१७	२७	१८	११	२६
२४	५८	३०	शु	२४	४९	ज्ये	४२	१६	धृ	५७	४४	२८	१९	१२	२७

प५६।३८न्न५३।०३धृ५८।२२ **मार्गशीर्ष वदि:सं० २००४**

अनु४रवि:४१।४०मूले२शुक्र:३८।३१मिथुनेन्दु: ३५।५१ मृग
म३६।२१उविशा३श: ३०।३० [क्षौडीम गंस्नानारम्भ:
म३।५०याज्येष्ठा१गुरु:५७।३६कर्केन्दु:४२।३६गणेश४ दिसंबर
[३१
ज्येष्ठा१ त्रि:५८।१२विशा४वृश्चिके श:४८।७मूले४शुक्र:१७।४६
म ४६।१४उमघां २ भौम: ३६।५७ सिंहेन्दु: ४८।१६
म१३।५४याअनु१श:५६।४७पूर्वा१शुक्र:५७।२वक्रीमघा१
कन्येन्दु: ५५।०४ कालभैरव ८ [शनि:५५।५
म ५८।५१ उ ज्येष्ठां २ रवि: १४।२८
म २६।५८ या अनु२श:४ २४पूर्वा२ शुक्र: ३२।१८
तुलेन्दु: ०५।३२ उत्पन्ना ११
ज्येष्ठा३रवि:३०।३३पूर्वास्तश:४५।५० अनु३श:६।१६मलज्ञ१२
म२१।५१उ५२।१५यामघा:४भौम:२६।१६पूर्वा२शुक्र: ७।३४
अनु ४श: १२।२७ [वृश्चिकेन्दु:२०।४४
ज्येष्ठा४रवि:४६।२१ पूर्वा ४ शुक्र: ४२।५१ धनेन्दु:४२।१६

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०४	०७	०७	०८	०४	००	०६
१९	०७	०४	१७	१४	०१	२९	२९
२४	१७	२८	३०	१२	४२	२७	२७
५७	३०	२९	५१	०७	४८	३५	३५
६१	१९	६२	१३	७४	००	३	३
०९	५३	४४	२४	५८	१४	११	११

९ शु बृ
८ के
१०
७ बुसू
६
११
५ मंश
१२
२
१ रा
३

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०७	०४	०७	०७	०८	०४	००	०६
२६	०९	१५	१९	२२	०१	२९	२९
०३	२६	४२	०५	५७	३९	०५	०५
२३	२०	०९	०४	१०	०१	२०	२०
६१	०६	०	१२	७४	००	३	३
१६	१०	०५	५१	८	४३	११	११

वा,८।२३।१४।२७दि१।२।२९
मिश्र४।२।२९ कु॰ ३०

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	मु	की	दि	मा
२४	५८	१	श	५८	२४	मू	४	०३	ग	५७	४६	४६	६०	१३	२८
२४	५५	२	र	५२	२४	पू	५२	[illegible]	वृ	५३	३८	३०	२१	१४	२६
२४	५३	३	चं	२७	[illegible]	उ	५६	०६	ध्रु	५६	४२	०१	२२	१५	३०
२४	५१	४	[illegible]	४२	५०	श्र	६०	००	व्या	६०	००	०२	२३	१६	०१
२४	५०	५	बु	४८	१२	ध	०५	३६	ह	००	००	०३	२४	१७	०२
२४	४८	६	बृ	५६	०२	श	१२	०३	ह	०२	१६	०४	२५	१८	०३
२४	४६	७	शु	५७	०३	पू	१७	४५	व	०२	५६	०५	२६	१६	०४
२४	४५	८	श	१६	५५	उ	२२	२४	सि	०३	०८	०६	२७	२१	०५
२४	४३	९	र	६०	००	रे	२६	२०	व्य	०२	२१	०७	२८	२२	०६
२४	४१	०९	चं	०१	४०	रे	२८	५०	व	००	५२	०८	२९	२०	०७
२४	४०	१०	म	०२	१६	अ	२०	०३	परि	५४	२२	०६	०१	२२	०८
२४	३९	११	बु	०१	४०	भ	३०	०५	शि	५६	४४	१०	०२	२४	०९
२४	४१	१२	बृ	[illegible]	००	[illegible]	००	००	[illegible]	००	००	००	००	००	००
२४	४१	१२	बु	५२	०४	००	[illegible]	[illegible]	[illegible]	४४	१७	११	०२	२५	१०
२०	४३	१३	शु	३५	३३	कृ	२८	५७	वा	२८	०८	१२	०४	२६	११
२४	४५	१४	श	५१	४२	रो	२६	५७	शु	२१	१८	१३	०५	२७	१२
२४	४६	१५	र	४६	५६	मृ	२४	०३	शु	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]

प ५८।०१ मार्गशीर्ष शुद्धिः ० २००४

उषा १ ज्ञः १३।५०
चन्द्रदर्श-मू २ *पुण्य १६३६ यावत ज्येष्ठा २ गुरुः ४७।२५
ज्येष्ठा २ ज्ञः १३।५ उषा १शुक्रः २८।४६ मकरेन्दुः ६।२२
म १०।८ उ ४२।५० या मूले १स०धनुष्यर्कः ३।३६ मु ३० *
ज्येष्ठा ३ज्ञः १०४८ पूर्वोदियगुरुः २५।३४कुम्भेन्दुः ३८।५१ +
उषा २शुक्रः १४।४७ मकरे शुक्रः स्कद ६ ललिता ६
म ५७।३ उ मूले २ रविः १७।५१ ज्येष्ठ ४ज्ञः ०७।४६ मित्र ७
म २८।१६ या मीनेन्दुः ६।२३ + नागप५। १पच्चकशरु३८।१५
मूले १ धनुष्विज्ञः ३०।२७ उषा ३ शुक्रः ००।४५
मूले २रविः ३३।१६मूले २ज्ञः५७।२५मेषेन्दुः२८।५०ता० मा =
म ३१।५६ उ उषा ४ शुक्रः ४५।२७
म ०१।४० या मूले ३ ज्ञः ५१।२३ वृषेन्दुः ४४।४८ मोक्षदा
= व्रह्य।३४।०२पञ्च कल्पतम
मूले ४ रविः ५८।४१ *मिथुनेन्दुः५५।२२ विशाचमोचनी।१४
म ५१।४६ उ मूले ४ ज्ञः ४५।४१ श्रव १ शुक्रः ३०।१६ *
म१६।२४ या.सत्यव्रतम् १५ दत्तात्रेयोत्पत्तिः १५

उफा ५७।४६ प्री ५२।५१ पौष वदिः सं० २००४

पूर्वा १ ज्ञः ३६।४६ मेला व बा हरवल्लभ जाल्लधर
पूषा १ रविः ०४।११ श्रव २ शुक्रः ०८।५१ कर्केन्दुः २।४०
म० २।४५ उ २६।५८ श्रा पूषा २ज्ञः ३२।५१ गणेश ४
ज्येष्ठा ३ गुरुः ५२।२६ श्रव ३ शुक्रः ४७।३१ सिंहेन्दुः ८।२२
पूषा २ रविः ३६।३६ पूषा ३ज्ञः ६५।५२ जनवरी ईसन १९४८ईस्वी
म १३।१८ उ ४१।१ या पूफा १ भौमः ८।५६ कन्येन्दुः १५।१
पुषा ४ ज्ञः १८।५४ श्रव ४ शुक्रः २६।१४
पूषा ३ रविः २४।५६ तुलेन्दुः २४।५६
मं ३१।३८ उ उषा १ ज्ञः ११।५५
म ००।४४ या धनि १ शुक्रः ८।१७ वृश्चिकेन्दुः ३६।४४
पू०। ४ रविः ५०।२४ उषा २ मकरेज्ञः १२।२० सफला ११
वक्री पूफा १ भौमः ५१।२६ धनि २ शुक्रः ५०।२०
म ०३।३४ उ ३५।१५ या उषा३ज्ञः१६।०४ धनेन्दुः००।४१
*१२।२३ मकरेन्दुः २७।२६
पश्चिमोदयज्ञः १०।५१
उषा ११ वः ५५२ उषा ४ ज्ञः १६।४१ धनि ३कुम्भेशुक्रः *

दि.	मा.	ति	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	म	ज	दि	पौ.
२४	५८	०१	र	४१	२५	आ	२०	३४	ब्र	२३	५७	१४	०६	२८	१३
२४	५०	०२	च	३५	२६	पु	२६	४१	ए	२६	१६	१५	०७	२६	१४
२४	५१	०३	म	२६	४८	पु	१	३१	वै	०८	१६	१६	०८	३०	१५
२४	५३	०४	बु	२४	०६	श्ले	०८	२२	वा	००	३५	१७	०६	३१	१६
२४	५५	०५	बृ	१८	३०	म	०४	२२	आ	४५	२१	१८	१०	१	१७
२४	५६	०६	शु	१३	१८	पू	००	४६	सौ	३८	१८	१६	११	२	१८
२४	५८	०७	श	०८	४४	ह	५५	३६	शो	३१	५३	२०	१२	३	१९
२४	५६	०८	र	०५	३५	चि	५४	१६	गं	२६	०७	२१	१३	४	२०
२५	०१	०६	चं	०२	२२	स्वा	५४	०१	वृ	२१	०६	२२	१४	०५	२१
२५	[illegible]	१०	म	००	४४	वि	५४	५८	ध्रु	१७	०६	२३	१५	०६	२२
२५	०४	११	बु	००	१६	अनु	५७	१२	व्या	१४	०३	२४	१६	७	२३
२५	०५	१२	बृ	०१	१६	ज्ये	६०	००	ह	१२	००	२५	१७	८	२४
२५	०७	१३	शु	०३	३४	ज्ये	००	४१	वृ	१०	५५	२६	१८	६	२५
२५	०८	१४	श	०६	४७	मू	०५	१८	व्र	१०	४५	२७	१६	१०	२६
२५	१०	३०	र	११	२२	पू	१०	५४	व्य	११	१६	२८	२०	११	२७

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०४	०७	०७	०६	०४	००	०६
०४	११	२६	२०	०२	०१	२८	२८
४३	२४	२०	५२	५७	३१	३६	३६
५६	३२	४४	२३	१७	३६	५४	५४
६१	१२	४०	१३	७४	०१	०२	०३
२२	०७	२५	१६	०६	३६	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०४	०८	०७	०६	०४	००	०६
११	११	००	२२	११	०१	२८	२८
५३	३८	२५	०६	३६	१५	१७	१६
४७	५२	५४	२२	१६	२५	३६	२६
६१	०१	३०	१८	७४	०२	०२	०३
२५	०७	४१	१८	२६	३७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०४	०८	०७	०६	०४	००	०६
२०	१२	२५	२४	२१	००	२७	२७
०५	२५	३०	१०	३१	४८	५२	५२
४५	५०	४६	०६	४७	१२	१२	१३
६०	०२	३०	१२	७४	०२	०३	०३
२५	१०	३८	५३	०६	३७	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०४	०६	०७	१०	०४	००	०६
२७	१३	०७	२५	००	००	२७	२७
१४	२८	१४	३६	२६	२२	२६	२६
५७	४२	३६	२७	३३	२८	५८	५८
६१	००	६७	१२	७३	०३	०३	०३
२२	५६	०५	४४	४५	३४	११	११

वा, ८।२१२१५।०।० जनोदि १२।३१३
मिश्र ४२।२१३ कुं १५

वा, ८।३१२।१४।५७ खौदि १२।२५
मिश्र ४२।२५ कुं ३०

शू ५६।४५ पौष शुदि: सं० २००४

दि	मा	ख	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	स	ज	ज	गी
२५	१२	०२	च	१६	२८	उ	१९	०७	ह	१२	२३	२६	२१	१२	२८
२५	१३	०२	म	२१	५५	श्र	२३	४०	व	१३	४६	०१	२२	१२	२६
२५	१५	०२	बु	२७	१५	ध	३०	०६	सि	१५	६	०२	२३	१४	०१
२५	१७	४	गु	२२	०३	श	२६	००	व्या	२६	२	०३	२४	१५	०२
२५	१९	०५	शु	२६	०१	पू	४१	०६	व	१९	२७	०४	२५	१६	०३
२५	२१	०६	श	२८	४६	उ	४५	०६	प	१६	०२	०५	२६	१७	०४
२५	२२	०७	र	४०	२७	रे	४८	०५	शि	१४	४६	०६	२७	१८	०५
२५	२५	०८	च	४०	४३	अ	४६	२७	सि	१२	२	७	२८	१९	०६
२५	२९	०९	मं	३९	४५	भ	४९	४५	सा	९	१०	०८	२९	२०	०७
२५	३०	१०	बु	३७	३३	कृ	४८	५४	शु	४५	४	०९	१	२१	०८
२५	३४	११	बृ	३४	१७	रो	४०	०५	ब्र.	५३	४६	१०	२	२२	०९
२५	३८	१२	शु	३०	००	मृ	४	२४	ऐं	४७	१३	११	३	२३	१०
२५	४२	१३	श	२५	१७	आ	४१	०४	वै	४०	०१	१२	४	२४	११
२५	४३	१४	र	१६	५३	पु	३७	१३	वि	३३	२७	१३	५	२५	१२
२५	५०	१५	च	१४	०८	पू	३३	०६	प्री	२४	४३	१४	०६	२६	१३

चन्द्रदशनम् २
श्रव१ज्ञ: २४।४२ कुम्भेन्दु:५६।५२लोढी-चत्रशु:५६।५३
भ५६।३६उउपा२सम२रेकं: २३।२२ःमु३०पुण्ययाधनि४शुक्र:
म २२।३ या श्रव२ श: ३२।०० [१५।३६
ज्येष्ठां४गुरु:२२।३७शतां१शुक्र: ५८।५१ मीने न्दु:३४।५०
उपा३०वि:३६।५६मघ४ भौम:२८।२२श्रव३ज्ञ:४३।२ *
भ ४०।२७उ मेषेन्दु: ४८।०५ पंचक खतम ४८।५
भ १०।३५गाश्रव४ज्ञ: ५६।१२शतां२ शुक्र: ४२।२
उपा.४.वि:५२।५६ता.मा. दलव५६।५३
वृषेन्दु: ४।२२ *कर्के अश्लेष शनि: १२।३६
भ ५।५५ उ३४।१७याधनि१ज्ञ:२८।१७शतां२ शुक्र:२६।१५
मिथुनेन्दु: १५।४४ [पुत्रदा ११
श्रवणे १ रवि: ७।५६
भ१६।५२उ४७।००या धनि२ज्ञ: ८।१५शतां ४शुक्र: १०।२६
[कर्केन्दु: २३।११ सत्यव्रतम्

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०४	०८	०७	१०	०३	००	०६
०५	१२	१९	२७	०९	२९	२७	२७
२५	४७	३६	१९	५८	४९	०४	०४
४३	१६	३०	३५	४०	०१	३२	३२
६१	०८	८५	१२	७३	०३	०३	०३
१७	४६	२५	०८	२०	३४	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०८	०४	०८	०७	१०	०३	००	०६
१२	११	२८	२८	१८	२९	२६	२६
३४	५७	४२	४३	२९	१६	४२	४२
२७	०७	०७	४७	४०	२०	१७	१७
६१	१३	८०	११	७२	४	०३	०३
१०	०२	३८	५५	४९	३१	११	११

११ शु ।
१० बुध ।
९ ।
८ बृ ।
१२ ।
७ के ।
१ रा ।
शचं ४ ।
२ ।
६ ।
३ ।
५ मं

वा,८।३२।१५।१२चंद्रे दि०१२।५५
मि.४२।५५ कुं० १५

ऽग ५४।१३ माघ वदि: सं० २००४

दि	मा	ति	वा	घ	प	न	घ	प	यो	घ	प	ख	युद	ज	मा
२५	५४	०१	मं	८	१४	श्ले	२८	५८	आ	१६	४७	१५	७	२७	१४
२५	५८	०२	बु	२	२६	म	२४	५५	सौ	०६	०३	१६	०८	२८	१५
२५	५८	०३	[illegible]	५७	५०	००	[illegible]	००	००	००	००	००	००	००	००
२६	२	०४	बृ	५१	४३	पु	२१	१३	शो	०१	१४	१७	०६	२६	१६
२६	७	०५	शु	४७	१६	उ	१८	०४	सु	४७	३२	१८	१०	३०	१७
२६	११	०६	श	४३	३७	ह	१५	४३	धृ	४१	३१	१९	११	३१	१८
२६	१५	०७	र	४१	०३	चि	१४	११	शू	३६	१९	२०	१२	०१	१९
२६	१९	०८	चं	३९	२८	स्वा	१३	४०	गं	३१	५६	२१	१३	०२	२०
२६	२२	०९	मं	३९	०९	वि	१४	२२	वृ	२८	३४	२२	१४	०३	२१
२६	२७	१०	बु	४०	११	ऽनु	१६	१९	ध्रु	२६	००	२३	१५	०४	२२
२६	३१	११	बृ	४२	३२	ज्ये	१९	३४	व्या	२४	५१	२४	१६	०५	२३
२६	३५	१२	शु	४६	०१	मू	२३	५७	ह	२४	१८	२५	१७	०६	२४
२६	४०	१३	श	५०	२८	पू	२९	२०	व	२४	४१	२६	१८	०७	२५
२६	४४	१४	र	५५	३५	उ	३५	२६	सि	२५	३७	२७	१९	०८	२६
२६	४८	३०	चं	६०	००	श्र	४१	५६	व्या	२६	५५	२८	२०	०९	२७
२६	५२	३०	मं	१	०२	ध	४८	२९	व	२८	१८	२९	२१	१०	२८

श्रवणे२रवि:२५।१५ध न२कुम्भेज्ञ:४८।१३ मा१शुक्र:५४।४३
भ२०।३३उ५७ ५०या [भर४राहु:विशा२केतु:२६।३५माघस्ना*
*नारम्भ:१सिंहेन्दु:२८.५६
कन्येन्दु: ३५।२५ गणेश जन्म ४ संकट ४
श्रवणे३रवि:४१।०६ धनि४ज्ञ: ५६।२६ पूभा२ शुक्र: ४०।१८
भ ४३।३७ उ तुलेन्दु: ४४।५७
भ १२।२० या फरवरी २६
श्रवणे४रवि:५८।१मघां२०.भौम:१।६ मूले१धनुषिगुरु:२१।०६
[भां २शुक्र:२५।५३ वृश्चिकेन्दु: ५६।१२
भ ६।४० उ ४०।११ या
शतां१ज्ञ:००।५८पूभां४मीनेशुक्र: १३।४१ धनेन्दु:१६।३४*
वनि १ रवि: १४।३० *षट्तिला ११
भ ५०।२८ उ मकरेन्दु: ४५।५१
भ २३।१या उभां १ शुक्र: १।२६
धनि२ रवि: ३१।४१वक्रीशतां१ज्ञ:६।००सोमावति३०मौन३०
उभां २ शुक्र: ४६।१७ कुम्भेन्दु: १५।१४पंचक शुरु५।१४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०४	१०	०८	१०	०३	००	०६
१९	०९	०५	००	२२	२८	२६	२६
४२	४०	११	०४	२७	४२	२०	२०
१८	१९	०७	१७	४७	०६	२१	२१
६१	१८	३७	११	७२	०१	०३	०३
०३	३२	५२	२१	१४	१७	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
०९	०४	१०	०८	११	०३	००	०६
२७	०६	०७	०१	०६	२८	२५	२५
५०	५७	१३	३०	३३	००	५४	५४
०१	३५	४४	५९	२८	४८	३६	३६
६०	२२	७०	१०	७२	०४	०३	०३
५०	२७	२६	२७	३५	३१	११	११

१ शु ।
११ ।
मं ।
बु १० ।
९ ।
८ ।
१२ रा ।
७ के ।
२ ।
३ ।
४ श ।
चं ।
६ ।
५

वा८।३२।१५।१७भौमेदि१३।२६
मि४३।२६कुं ३०

दि	मा	ति	वा	घ.	प.	न.	घ.	प.	या	घ.	प.	र.	खयु	द	मा
२६	५६	१	बु	०६	१८	श	४४	३२	प	२६	२५	३०	२२	११	२६
२७	००	२	बृ	११	०२	पू	५६	५४	शु	२०	०४	१	२३	१२	०१
२७	०४	३	शु	१४	५२	उ	६०	००	शि	२६	५७	२	२४	१३	२
२७	०८	४	श	१७	३३	उ	४	०७	सा	२६	२	३	२५	१४	३
२७	१२	५	र	१९	०३	र	७	१६	शु	२७	७	४	२६	१५	४
२७	१६	६	च	१९	१२	अ	९	०५	शु	२४	१०	५	२७	१६	५
२७	२१	७	भ	१८	०७	भ	९	४२	ब्र	२०	१७	६	२८	१७	६
२७	२५	८	बु	१५	४५	कृ	९	०६	ए	१५	२७	७	२९	१८	७
२७	३०	९	बृ	१२	२३	रो	७	२९	वै	०९	४७	८	३०	१९	८
२७	३५	१०	शु	०८	०९	मृ	५	०२	वि	०२	२६	९	१	२०	९
२७	४०	११	श	०३	११	आ	१	४८	प्र	४९	०३	१०	२	२१	१०
२७	४०	१२	श्री	५७	४२	००	अ	वम्	००	००	००	००	००	००	००
२७	४५	१३	र	५१	५१	पु	५४	०३	वी	४१	३३	११	३	२२	११
२७	५०	१४	च	४५	५६	श्ले	४९	५४	शो	३२	३२	१२	४	२३	१२
२७	५५	१५	म.	४०	०६	म	४५	४८	ऽग	२५	४८	१३	५	२४	१३

पुष्कला६ प्री ५३।३० माघ शुदि: सं० २००४

मत्रां २ भ भौम: १५।२५ चन्द्रदर्शनम् २
धनि३स.कुम्भेऽर्क: ५०।४२मु. ३०पुण्यपर्वदिनेमन्यान्दयावत्*
म४६।१३उ उभा३शुक्र:३६।५८ *पश्चिमास्तंग:४०।२०
म१७।३३य धनि४प्र.ज्ञ:५६ ३३तिल४वैकुण्ठ५ [मीनेंदु:४३।३४
मेषेन्दु: ०७।१६ बसन्त५ श्री५ पंचक खतम ७।१६
धनि ४ रवि: ०६।४५ उभा ४ शुक्र: ३०।३९
म १८।७उ ४९।५६ या वृषेन्दु: २४।३३ रथ७अचला ७
धनि३प्र.ज्ञ:५८।३०भीष्म ८
शतां१रवि:२४।४६मघा१प्र.भौम:४०।०२रेव१ शुक्र: २१।११
म ३१।४० उ ता. मा. हूत ४।११ [मिथुनेन्दु: ३६।१५
म३।११यामूने२गुरु:४४।००कर्केन्दु: ४४।२जया११

शतां २ रवि: ५२।४५ रेव २ शुक्र: ०७।४६
म ४५।३९ उ धनि२प्र.मकरेज्ञ:०४।४२ सिंहेन्दु: ४६।१४
म१३।०२ यां रेवत्यां ३शुक्र: ५४।११मरपव्रतम्१५पाघी १५
[माघस्नान समाप्ति:

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०४	१०	०८	११	०३	००	०६
[illegible]	०३	०३	[illegible]	१६	२७	२५	२५
५६	५५	३३	५१	०३	२२	२९	२९
०५	३३	[illegible]	२८	०६	१६	१०	१०
६०	३४	४८	०९	०७	०५	०३	०३
३९	१०	३६	४३	४२	२८	११	११

सू	म	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०४	०९	०८	१०	०३	००	०६
११	०१	२८	०३	२३	२६	२५	२५
५९	३६	४३	४७	०५	५१	१०	१०
२७	३५	९	०५	२८	२७	०५	०५
६०	२८	४६	०८	७०	०५	०३	०३
२८	२५	५५	५५	०१	२८	११	११

वा ८।३२।१५।४१भौमेदि१३।५७
मिश्र४३।५७ कु १५

दि	मा	ति	वा	घ.	प.	न	घ.	प	यो	घ.	प.	खयु	हू	फ.	फा
२८	००	०१	बु	३४	३१	पू	४२	०२	सु	१८	०६	१४	६	२५	१४
२८	०५	०२	बृ	२६	२७	उ	३८	४७	धृ	१०	५०	१५	७	२६	१५
२८	१०	०३	शु	२४	५७	ह	३६	१५	शू	०४	०३	१६	८	२७	१६
२८	१५	०४	श	२१	२०	चि	३४	२९	वृ	५२	२९	१७	०९	२८	१७
२८	२०	०५	र	१८	४४	स्वा	३३	४७	ध्रु	४७	५२	१८	१०	०१	१८
२८	२५	०६	चं	१७	१८	वि	३४	१३	व्या	४८	१४	१९	११	०१	१९
२८	३०	०७	मं	१७	०४	ऽनु	३५	५४	ह	४१	०९	२०	१२	०२	२०
२८	३५	०८	बु	१८	०७	ज्ये	३८	४४	व	४०	०२	२१	१३	०३	२१
२८	४०	०९	बृ	२०	३१	मू	४३	००	सि	३९	१८	२२	१४	०४	२२
२८	४५	१०	शु	२३	५९	पू	४८	१३	व्या	३१	२९	२३	१५	०५	२३
२८	५०	११	श	२८	२७	उ	५४	१४	व	४०	१८	२४	१६	०६	२४
२८	५५	१२	र	३३	३१	श्र	६०	००	प	४१	३६	२५	१७	०७	२५
२९	००	१३	चं	३८	५३	श्र	००	४२	शि	४३	०२	२६	१८	०८	२६
२९	०५	१४		४४	०५	ध	०७	१६	सि	४४	२०	२७	१९	०९	२७
२९	१०	३०	बु	४८	४२	श	१३	३०	सा	४५	१६	२८	२०	१०	२८

गं० ५७।५४ फाल्गुन वदि: सं० २००४

कन्येन्दु: ५६।१३
म५७।११ उशतां३रवि०२।१०अश्विने३ शनि: ५९ २
म २४।५७. या आश्ले ४प्र.कर्केभौम:२७।२२धनि१प्रज्ञ: =
पूर्वोदयंज्ञ: ४५।२७ तुलेन्दु: ५।२२ = ३१।५२रेव४
शता ४ रवि: २०।३६ [१९।०७मार्त ३१
म १७।१८उ४७।११या।अश्वि।१ मेषे शुक्र:४०।४वृश्चिकेन्दु:
= शुक्र:४७।७आश्ले३प्र'शनि:३०।४६गणेश४
पूमां१रवि:३९।३५म'गीधनि१ज्ञ:०० ७ध न्दु:३८।५४नीता
म ५२।१५ उ अश्वि २ शुक्र: ३३।१ [जन्मद
म २३।५९ या
पूमां २रवि: ५९।१२ मकरेन्दु: ४।४३ विजया ११
धनि २ ज्ञ: १३।३६ अश्वि ३ शुक्र: २८।७
म ३८।५२ उ कुम्भेन्दु: ३३।५९ श्रीशिवरात्री१४पंचकशुरु
म ११।२९ या महानदीरेचिकास्नानम् १४ [३३।५९
पूमा ३ रवि: १९।५ अश्वि ४ शुक्र: २३।१४

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०३	०९	०८	००	०३	००	०६
२०	२८	२६	०४	०२	२६	२४	२४
०२	४३	१२	५४	१९	१३	४४	४४
१२	३२	५८	०७	४९	२१	३८	३८
६०	१९	०९	०७	६८	०४	०३	०३
११	३९	१३	५१	२३	३१	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
१०	०३	०९	०८	००	०३	००	०६
२७	२६	२९	०५	१०	२५	२४	२४
०२	५४	२२	४५	२०	४२	२२	२२
०५	२८	११	२१	४७	३४	३४	३४
५९	१६	४२	०६	६७	०३	०३	०३
५७	२६	२९	५३	४६	३४	११	११

वा ८।३।२।१५,५६बुधेदि१४।३५
मिश्र४४।३५ कु ३०

फाल्गुनशुदि: सं० २००४

३५६।५०ऽगा५।२।२१

धन२कुम्भेज्ञ: २४।१०मीनेन्दु: ३।१०श्लेश्र. भौम: ३६।२१
चन्द्रदर्शनम् २ [५४भर१शुक्र: २१।२०५चकस्वतम२६।५४
पूभा४समीनेऽर्क:४२।८मु३०मुगयं।गदिनेमध्यान्ह्यामेषेन्दु: २६।
म २६।१५ उ ५६।१०. या
वृषेन्दु: ४४।५५ धने ४ ज्ञ: २।००
भर २ शुक्र: २४।२०
म४६।००उमिथुनेन्दु:५७।२६ उम १रवि; ३।१६शतां१ज्ञ:५४।
[००
म १६।५५ या होल ष्टकमूढ
मूने ३ गुरु: ४५।०० मरे३ शुक्र: २१।१६
वा.म.३मल४५।३०कर्केन्दु:५।०७उभा२रवि:२५।००शतां२
म १।६ उ २८।१२ या आमला ११ [ज्ञ:२७।३०
सिंहेन्दु: ११।२ भर ४ शुक्र: २१ ३६
उम ३ रवि: ४५।०७ षट्तिला १२ शतां३ज्ञ: ०५।२०
म १०।३६ उ३८।५या कन्येन्दु: १४।२१
होलिकादहनम्सत्यव्रतम्१५शतां४ज्ञ:२०।१०कु१शुक्र:३०।१२

चैत्र वदि: सं० २००४

सि ५८।१

हा ना१ आम्रकुसुमप्राशनम ...न्दु: २५।२६

म२५।५८उ।५४।२४याउभा४.रवि:८।१७पूभा१ज्ञ:२५।२०
कु २ वृषे शुक्र: ३७।३८ वृश्चिकेन्दु: ३६।१३
पूभा २ ज्ञ: ३६।१५ श्ले २ मार्गी भौम:१६।२०
म५४।७उधनुषीन्दु:५८।२३भर३राहु:विशा२केतु:३६।४६रेव:।
म२५।१८याकु३शुक्र: ४७।२७पूभा३ज्ञ:४८।२०
:१ रवि: ३१।२४
अप्रैल ३० आठों का मेला
पूभा४मीनेज्ञ:१५।००पुर्वास्तंज्ञ:४३।६मकरेन्दु: २४।१४ रेव२
[रवि: ५३।५८
म ३६।४६ उ
म६।१८याकुम्भेन्दु:५२।१८उभा१ज्ञ।२६।६कु४ शुक्र:००।४५
पापमोचनी ११
रेव ३ रवि:३३।०६ उभा २ज्ञ: ०० ०५
म२४।६३५५।५०यारो१शुक्र:१६।५४मीनेन्दु:२१।२२ उभा३
[ज्ञ: ५२।३०
चैत्र १४
मेषेन्दु: ४६।३६ रेव ४ रवि: ४०।२४ उभा४ज्ञ। ४३।२०

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०३	१०	०८	००	०३	००	०६
०५	२४	०७	०६	१६	२५	२३	२३
०१	४६	४३	२४	१७	११	५६	५६
२६	३४	२७	३२	२४	३०	३७	३७
५६	१०	३८	०५	६६	०२	०३	०३
४१	०७	०४	३२	०१	०६	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०३	१०	०८	००	०३	००	०६
११	२४	१७	०७	२६	२४	२३	२३
५८	०८	४१	०७	५५	४८	३४	३४
१८	५६	२१	३३	२४	४४	४२	४२
५६		४६	०३	६४	०२	०३	०३
२५	४८	४८	१६	३२	५८	११	११

वा,८।३।२।२६।११गुरोर्दि५५।१२
मिश्र४५।१२ कु १५

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०३	१०	०८	०१	०३	००	०६
१८	२४	२६	०७	०४	२४	२३	२३
५३	००	१०	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]	[illegible]
२०	२८	११	[illegible]	[illegible]	[illegible]	२७	२६
३६	०१	[illegible]	०३	६२	०२	०३	०३
०८	३०	४०	०६	२२	१२	११	११

सू	मं	बु	बृ	शु	श	रा	के
११	०३	११	०८	०१	०३	००	०६
२६	२४	१३	०७	१२	२४	२२	२२
४५	३४	२४	५१	२६	१६	४३	४७
२४	२४	५६	१७	४६	०८	०१	०१
५८	००		०१	५६	०१	०३	०३
५५	२६	०७	३०	२५	२६	११	११

वा,८।३।२।६।२६शुक्रोर्दि५५।४८
मिश्र४५।४८ कु २०

- पूजापद्धति २॥)
- मनुस्मृति भा० टी० ५)
- महामृत्युञ्जय जपविधि ।)
- मूलशान्ति पद्धति ॥)
- मघारेवती शांति =)
- महालक्ष्मी व्रत कथा ॥।)
- रामनवमीव्रतपूजापद्धति ॥)
- वास्तु पूजा पद्धति ॥।)
- वशिष्ठहवनपद्धतिभा.टी. ॥।)
- व्रतार्क ७॥)
- विवाह चन्द्रिका १॥)
- विवाह पद्धति भा. टी. पुष्पाञ्जली सहित २)
- व्यतिपात कथा ।=)
- वामन द्वादशी कथा ।)
- शिलान्यास पद्धति ।)
- श्राद्धपद्धति १॥।)
- श्राद्ध चन्द्रिका ४)
- श्राद्ध प्रयोग दीपिका २)
- श्री महालक्ष्मी पूजापद्धति भा. टी १।)
- षो०संस्कारविधिभा.टी४॥)
- संकल्प सार प्रभा ॥=)
- सरस्वती पूजा पद्धति ।)
- ज्येष्ठा उपेष्ठा शांति ॥)
- शि० वाचन ॥।)
- सहस्त्रशीर्षा =)
- स्वस्तीवाचन =)
- शुद्ध- द्ध ।)
- सहस्राताल ।)
- श्री सत्यनारायण कथा ॥)
- जन्म दिन पूजापद्धति ।)
- तुलसी पूजा पद्धति ॥)
- तुलसी विवाह पद्धति १॥)

- हरितालिका व्रत कथा भा. टी. ॥)
- होली की कथा भा. टी. ।)
- हरिवंश पुराण भा.टी. ४२)
- हरिवंश पुराण केवल भाषा १६)
- हल षष्ठी कथा ।=)
- रुद्र अष्टाध्यायी १)
- गरुड़ पुराण भा.टी. २॥)
- एकोदिष्ट श्राद्ध ।=)
- ऋषि पंचमी कथा भा. टी. ॥)
- ग्रह शान्ति मूल १।)
- बहुला चौथ कथा ≡)

धार्मिक

- जीवन दर्शन २॥)
- पंचदशी ६)
- पौराणिक कथाएं २॥)
- सुखसागर १२)
- भक्ति रत्नावली १॥।)
- विचार च ३)
- विचार सागर ५)
- वैराग्यशतक १)
- श्रीमद्वाल्मीकी रामायण ९)
- श्रीमद्वाल्मीकी रामायण भाषा १३)
- तुलसी रामायण ७॥) ११)
- सुखसागर १०) १२)
- प्रेम सागर ४)
- शिवपुराण ११)
- महाभारत ५)
- योगवशिष्ठ दो भाग १८)
- भागवद गीता भाषा १॥)
- विष्णु गोपाल सहस्त्र नाम॥)

- शिव स्वरोदय भा.टी. ॥।)
- भक्ति सागर ।=)
- रामायण तर्ज राधेश्याम४॥)
- ब्रह्मानन्द भजन माला १॥)
- स्तोत्ररत्नाकर ५॥)
- शिव महिम्नशिवताण्डव१=)
- शिवरात्री व्रत कथा ॥)
- भगत माल बड़ा ५) १०)
- सूरदास मीराबाई, तुलसी दोहावली ।) प्रति
- आर्य संगीत रामायण ४।)
- आर्य संगीत महाभारत ४।)
- संगीत हकीकत राए २)
- संगीत हरिश्चन्द्र १)
- भागवत खुला पत्र ३२)
- गीता तर्ज राधेश्याम १॥)
- गणेश चतुर्थी व्रत कथा =)
- उपनिषद् प्रकाश ३॥)
- एकादशीव्रतोद्यापनप्रकाश २।)
- एकादशी महात्म्य १॥)
- यज्ञ मीमांशा भा. टी. २॥)
- राधेमणि कृत रामायण शिव विवाह ।)

प्रकीर्ण ग्रंथ

- दृष्टान्त महासागर २॥)
- स्वास्थ्य और योगासन २)

- बेताल पच्चीसी १।)
- सिंहासन बतीसी १।)
- साबरी तन्त्र २॥)
- इन्द्र जाल २॥)
- चाणक्य नीति ॥।)
- भरतरी हरीशतक २)
- कोकशास्त्र २॥)
- कटामें सिलाई शिक्षा २॥)
- हारमोनियम शिक्षा १॥)
- हिन्दी इंगलिश टीचर १)
- वशीकरण मंत्र १)
- स्त्री सुबोधनी ६)
- शारंगधर संहित वैद्यक ५)
- विदुर नीति १॥)
- बूटी प्रचार २॥)
- अमृत सागर वैद्यक ७॥)
- माधव निदान ४॥)
- पशुचिकित्सा २॥)
- घर का वैद्य ॥।)
- नाड़ी विज्ञान २
- भाव प्रकाश निघन्टु ७॥)
- मेघ विनोद ६)
- संस्कार सूर्योदय ४)
- आदित्य हृदय भाषा ॥)
- नासिकेत १॥)
- लघु कौमदी २।)

वर्षफल चन्द्रिका

इस पुस्तक में वर्षफल बनाने के सुगम प्रकार दृष्टि ज्ञान और उसका फल ग्रहों का वेध और फल, त्रिपताकी चक्र और उसका फल, सहम और सहमों का फल, पंचवर्गी और उसका फल, दशा फल; भाव फल, और योगफल, अर्थात वर्ष बनाने तथा ठीक फलादेश कहने के लिये उत्तम पुस्तक है। मूल्य२)रु०। डाक व्यय पृथक्।

लग्न सारणी समुच्चय

इस पुस्तक में शहरों की लग्न सारणियां चरखण्ड इत्यादि निकाल कर दिए हुए हैं। किसी भी स्थान का शुद्ध इष्ट जानने के लिए इसका पास होना अत्यावश्यक है। मूल्य२) रु० डाक व्यय पृथक।

दुर्गा सप्तशती भाषा टीका

हवन विधि सहित

यह दुर्गासप्तशती ३५० पृष्ठ से ऊपर की है इस में दुर्गा पूजन पाठ विधि, सम्पुट पाठ विधि, साधक के ध्यान योग्य बातें, नव चण्डी, हवण विधि, तथा श्लोकों के साथ जिस-जिस वस्तु की आहुति देनी है लिखा गया है। ऐसी पुस्तक अभी तक नहीं छपी ; मूल्य ३) रु०

गोदान पूजा पद्धति मूल्य।) आने

शिवमन्त्रावली

इसमें मन्त्र यन्त्र लिखने की विधि बतलाई गई है। मन्त्र सिद्ध करने के लिए कौन सा आसन, स्थान, समय इत्यादि चाहिए। मन्त्र की विधि विधान इत्यादि हर प्रकार से पुस्तक पूर्ण है : प्राचीन हस्तलिखित पुस्तकों से संग्रह करके इस पुस्तकों में मन्त्र उनको, लिखने की कल में इत्यादि सबप्रकार दिए हुए हैं। मूल्य २) रु०।

पंचांग दिवाकर कार्यालय से निषेक आदि प्राप्त होने वाली सर्वोपयोगी पुस्तकें

ज्योतिष ग्रंथ

ज्योतिष रत्नाकर—भा.टी. उदाहरण, व्याख्या, सारणीयों सहित, सहशील, राशि शाल स्पष्ट शोधक निषेक आदि मूल्य ५)

ज्योतिष की प्रथम पुस्तक—टेवा, वर्षफल बनाने की विधि सहित ।॥)

मंत्रावली—मंत्रों की विधि, यंत्र आसन तथा विधि सहित २)

तनुभावप्रकाश भा. टी.—तनुभाव पर सम्पूर्ण फलादेश एक ग्रहसे पंचग्रही योगसहित १)

धनभाव प्रकाश भा. टी.—केवल धनभाव पर इस पुस्तक के होते हुए इस भाव सम्बन्धी ... भाव प्रकाश...भा. टी. तीसरे भाव सम्बन्धी सम्पूर्ण फलादेश इस में दिया हुआ है बहिन भाई कितने होंगे इत्यादि १॥(

फलादेश के लिए अन्य पुस्तक की आवश्यकता नहीं १।)

सुतभाव प्रकाश—भा.टी. पंचमभाव सम्बन्धी पूर्णफलादेश दिया हुआ है, संतान बिना, १॥)

स्त्रीभाव प्रकाश—भा.टी. सप्तम भाव सम्बन्धी फलादेश जानने केलिए उत्तमपुस्तक है १)

दशम भाव प्रकाश—भा. टी. दशम भाव पर सम्पूर्ण फलादेश जानना हो तो इसे मंगवाकर देखें १।)

वर्षफल चन्द्रिका—वर्षफल बनाने, बृहत्पंचवर्गी, मुन्था, मुन्थेश, भावफल, दशाफल इत्यादि के लिए उत्तम पुस्तक है २)

ग्रह विज्ञान—सं० १६०० से सं० २१०० तक के ग्रह स्पष्ट करने की सारिणयां दी हुई हैं इस से सुगमता से ग्रह स्पष्ट हो जाते हैं १०)

लग्नमन्दाकिनी—लग्न स्पष्ट उदय अस्त निकालने के लिए उत्तम पुस्तक है १॥)

लग्न सारणी समुच्चय—तमाम बड़े-बड़े शहरों की लग्न सारणीयां इसमें दी हुई हैं २)

भुवन दीपक—भा. टी प्रश्न इत्यादि के लिए उत्तम पुस्तक है २।)

पुराने पंचाग—सं० १९७१ से १९८० तक मूल्य २॥) सं० १९८१ से १९९० तक २॥)

टेवा फार्म रंगीन—छपे हुए ६।) सै० केवल बेलदार सादे ५) सैं० छोटी कापी साईज सैं०

विवाह लग्न फार्म—१२॥) सै० कापी साईज जन्म पत्रो ७५) सै०

मानसागरी—भा. टी. जन्मपत्री बनाने और फलादेश देखने के लिए उत्तम पुस्तक मू० ८)

ज्योतिष प्रश्नफलगणना १)
प्रश्न चण्डेश्वर १॥)
प्रश्न मार्ग ३॥)
प्रश्न भूषण भा. टी ।॥)
प्रश्न शिरोमणि ३॥)
... प्रकाश ।=)
... २॥)
... २।)

मंगल विचार २॥)
बुध विचार २)
गुरु विचार २॥)
शुक्र विचार २॥)
शनि विचार २॥)
जातकाभरण ६)
जातकालंकार भा. टी. ६)
... प्रकाश हिन्दी ...

ज्योतिषतत्त्व भा. टी
उदाहरण सहित २भाग५०)
ज्योतिषचन्द्रिकाभा.टी२॥)
ज्योतिष सर्वसंग्रह १॥)
जन्मपत्र प्रदीपिका १।)
जातक पारिजात १२)
जातक शिरोमणिभा.टी३।)
... ज्योतिष ६)

अखण्ड भाग्योदय दर्पण ३)
अयनांश निर्णय ॥)
अहिबल चक्र ।)
बालबोध ज्योतिष भा.टी.२)
ताजिक नीलकंठी भा.टी ४।)
तिथि चिन्तामणिभा. टी.७)
दैवज्ञ कल्पद्रुम भा टी. ४)
धरा चक्र भा, टी. ॥)
पंचांग विज्ञान ॥)
पद्य कोष ॥)
ग्रह गोचर ।)
ग्रह फल दर्पण १॥)
ग्रह लाघव (सं० हिंदी) ३॥)
गर्ग मनोरमा ।)
बृहज्जातक भा. टी. ३॥)
बृहज्योतिषसार ४॥)
बृहतहोडाचक्र २।)
भावकुतूहल ३)
भाव प्रकाश भा. टी. १।)
भाव फलाध्याय भा टी. ।)
भमण्डलीय सूर्य ग्रहगणित ३)
भाव प्रकाश ज्योतिष ३॥)
भारतीय ज्योतिष ६)
भृगुसंहिता ७॥)
मुहूर्त चिन्तामणिभा.टी ३)
मुहूर्त मार्तण्ड ३)
मुहूर्त गणपति ५)
लग्नचन्द्रिका भा. टी. २)
लघुजातक भा. टी. २।)
लघुपाराशरी व मध्यपराशरी १)
लग्नरत्नाकर भा. टी. ११)
सर्वतोभद्र चक्र पुस्तक १॥)
शीघ्रबोध भा. टी. १)
सिद्ध खेती ३)

सर्वार्थ चिन्तामणि ६)
शरीर सर्वाङ्गलक्षणम १॥)
षट् पञ्चाशिका भा.टी ।)
श्रासंग्रह ...
सिद्धान्त शिरोमणि ६)
सूर्यसिद्धान्त ४)
सौरीय ब्रह्म तिथिगणित १)
हनुमान ज्योतिष ॥)
हस्तरेखा विज्ञान ४।)
वर्ष भास्कर भा टी. २)
वास्तु रत्नावली २॥)
विवाह वृन्दावन भा. टी २)
खेट कौतुकम ।)
चलनकलनप्रश्नोत्तरविवरण ।॥)
राहु केतु ग्रहण विचार
रमल नवरत्न ४)
कर्म काण्ड ग्रन्थ ४)
अन्त्य कर्म दीपिका ३)
अनुष्ठान प्रकाश १२)
अशौच निर्णय ॥)
अन्त्येष्टिश्राद्धपद्धति २)
अह्निक सूत्रावली ३॥
अग्निष्टोम पद्धति ४॥)
अनन्त व्रत कथा ॥)
उपनयन पद्धति १॥)
कर्मकाण्डप्रवेशिका भा: टी २)
कात्यायनी पितृतर्पण ।)
करवाचौथ व्रत कथा ।)
कुण्ड मण्डपसिद्धि भा टी.।॥)
कात्यायानीशांतिभा.टी ।॥)
कुण्डार्क सं० टी. ३)
कार्तिक स्त्रीप्रसूता शांति ।)
कलशस्थापना विधि =)

कुम्भ विवाह ।)
कृत्यशिरोमणि ४)
कलश प्रतिष्ठा ।)
कार्तिक महात्मय ३)
कृष्ण जन्माष्टमी कथा ।॥)
गायत्री पूजा पद्धति ।)
गोदान पद्धति ।)
ग्रह शांति १॥)
गायत्री मंत्र जपविधि ॥)
गायत्री पंचांग २।•)
गया श्राद्ध पद्धति भ.टी- ॥।=)
चन्दन षष्ठी कथा पद्धति ।)
चन्द्रायण व्रत कथा ।)
दानदीपिका ॥)
दशाफलजप ४)
दुर्गासप्तशती भा. टीं.
हवन विधि सहित ३)
दशकर्मपद्धति भा. टी, २॥)
धर्मशांति ।॥)
नित्यकर्मपद्धति भा .टी १।)
नारायण बलि प्रयोग १)
नित्यकर्म प्रयोग २॥)
पराशर स्मृति ३)
पितृकर्मनिर्णय ३)
पंचभीष्म व्रत कथा ॥)
पंचक शांति ॥)
पंचदान पद्धति ॥)
प्रतिष्ठा महोदधि मूल ५।)
व्रतमंजरी भा. टी. ७।)
पार्वण श्राद्ध =)
पार्थिव पूजन विधान ॥)
प्रतिष्ठा संग्रह ...